

आयसी-३८ विमा प्रतिनिधी (सर्वसाधारण)

हा पाठ्यक्रम सुधारित पाठ्यक्रमानुसार भारतीय विमा संस्था, मुंबई यंती तयार केला आहे.



भारतीय बीमा संस्थान
INSURANCE INSTITUTE OF INDIA

जी-ब्लॉक, प्लॉट क्र. सी -46,

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई – 400 051.

विमा प्रतिनिधी (सर्वसाधारण)

आयसी-३८

आवृत्ती: 2016

सर्व हक्क राखीव

या शिक्षणक्रमावर इन्श्युरन्स इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया, मुंबई यांचा हक्क आहे. कोणत्याही परिस्थितीत या शिक्षणक्रमाचा कोणताही भाग पुनरुत्पादीत केला जाता कामा नये.

हा शिक्षणक्रम केवळ जे विद्यार्थी इन्श्युरन्स इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया यांच्या परीक्षेला बसणार आहेत त्यांना विषयाचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आला आहे आणि तो या उद्योगातील सध्याच्या सर्वोत्तम पद्धतींवर अवलंबून आहे. हा अभ्यासक्रम विवादित प्रकरणांमध्ये किंवा ज्या प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया चालू आहे अशा प्रकरणांच्या बाबतीत अन्वयार्थ लावण्यासाठी किंवा निराकरण देण्यासाठी तयार केलेला नाही.

श्री वेणुगोपाल, महा-सचिव, भारतीय विमा संस्था, जी ब्लॉक, प्लॉट क्रं.सी-४६, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा [पूर्व] मुंबई-४०० ०५१ यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आले.

प्रस्तावना

संस्थेने उद्योगांशी चर्चा करून विमा प्रतिनिधीसाठी अभ्यासक्रम साहित्य विकसित केले आहे. आयआरडीएने मंजूर केलेल्या पाठ्यक्रमावर आधारित अभ्यासक्रम साहित्य तयार करण्यात आले आहे.

अशा प्रकारे या अभ्यासक्रमातून जीवन, सर्वसाधारण व आरोग्य विम्याविषयी मूलभूत माहिती मिळेल व एजंटला त्यांचा व्यवसाय योग्य दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी व जाणीव होण्यासाठी मदत होईल. विमा व्यवसायामध्ये सतत बदल होत असतात त्यामुळे एजंटना कायदा व पद्धतींमधील बदल, वैयक्तिक अभ्यासातून व विमाकर्त्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या अंतर्गत प्रशिक्षणात सहभागी होऊन जाणून घेणे आवश्यक आहे हे वेगळे सांगायला नको.

या अभ्यासक्रमाची विभागणी चार विभागात करण्यात आली आहे. त्यामध्ये विमा प्रतिनिधी संदर्भातील कायदेशीर तत्वे, नियामक घटकांचा तसेच जीवन विमा, आरोग्य विमा व सर्वधारण विम्याशी संबंधित पाठांचाही समावेश आहे. या अभ्यासक्रमामध्ये नमुना प्रश्नांचा समावेश करून तो अधिक दर्जेदार बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे व प्रकारचे प्रश्न येतील याचा अंदाज येईल. नमुना प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान शिकलेल्या भागाची उजळणी व तयारी करता येईल.

आम्ही आयआयआयला हे काम सोपवल्याबद्दल आयआरडीएचे आभार मानतो. संस्थेतर्फे या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणाऱ्या व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सर्वांना शुभेच्छा.

भारतीय विमा संस्था

अनुक्रमणिका

प्रकरण क्रमांक	शीर्षक	पान क्रमांक
भाग 1	सामान्य अध्याय	
1	विम्याशी परिचय	2
2	ग्राहक सेवा	25
3	तक्रार निवारण यंत्रणा	63
4	विमा प्रतिनिधी नियामक पैलू	74
5	जीवन विम्याची कायदेशीर तत्वे	83
भाग 2	आरोग्य विमा	
6	वैद्यकीय विम्याचा परिचय	103
7	विमा दस्तावेजीकरण	124
8	वैद्यकीय विमा उत्पादने	147
9	आरोग्य विमालेखन	202
10	आरोग्य विमा दावे	238
भाग 3	सर्वसाधारण विमा	
11	विम्याची तत्वे	290
12	दस्तावेज तयार करणे	332
13	प्रिमियम रेटिंगची थिअरी आणि प्रॅक्टिस	374
14	पर्सनल आणि रिटेल इन्श्युरन्स	406
15	कमर्शियल इन्श्युरन्स	424

16	विमा हक्क कार्यपद्धती	469
----	-----------------------	-----

भाग 1

सामान्य अध्याय

प्रकरण 1

विम्याशी परिचय

प्रकरणाचा परिचय

या प्रकरणामध्ये विम्याच्या मूळ तत्वांचा परिचय करून देण्यात आला आहे; तो कसा अस्तित्वात आला आणि आज तो कशा पद्धतीने चालतो. विमा अनपेक्षित घटनांचा परिणाम म्हणून होणाऱ्या आर्थिक नुकसानीत कसा संरक्षण पुरवतो आणि विमा हे जोखीम हस्तांतरणाचे महत्वाचे साधन कसे आहे हे सुद्धा तुम्ही शिकाल.

शिकण्याचे फलित


- A. जीवन विमा – इतिहास आणि विकासक्रम (Life insurance – History and evolution)
- B. विम्याचे कार्य कसे चालते (How insurance works)
- C. जोखीम व्यवस्थापन तंत्रे (Risk management techniques)
- D. विमा - जोखीम व्यवस्थापनाचे एक साधन (Insurance as a tool for managing risk)
- E. विम्याची समाजातील भूमिका (Role of insurance in society)

A. जीवन विमा – इतिहास आणि विकासक्रम

आपण अनिश्चीततेच्या जगात वावरत असतो. आपण हे ऐकतो:

- ✓ आगगाड्या एकमेकांवर आदळल्या;
- ✓ पुरामुळे संपूर्ण वस्त्या नष्ट झाल्या;
- ✓ दुःखदायक भूकंप;
- ✓ तरुण माणसे आकस्मिकपणे अकाली मरण पावतात

आकृती 1: आपल्या सभोवती घडणाऱ्या घटना



या घटना आपल्याला का अधीर आणि घाबरवून सोडतात?

याचे कारण सोपे आहे.

- i. प्रथमतः या घटनांचा कोणताही अंदाज बांधता येत नाही. आपण या घटनांना अपेक्षित करू लागलो आणि अंदाज बांधू शकलो तर आपण त्यासाठी तयार राहू शकतो.
- ii. दुसरे, असे अंदाज न करता येणारे आणि अघटीत अशा घटनांमुळे आर्थिक नुकसान आणि दुःख निर्माण होते.

अशा घटनांमुळे पीडित व्यक्तींच्या दुःखात सहभागी होऊन आणि एकमेकांना आधार देऊन समाज मदतीला येऊ शकतो.

विम्याची संकल्पना हजारो वर्षांपूर्वी जन्माला आली. मात्र, आज आपण विमा व्यवसाय ज्या स्वरूपात पाहतो तशा स्वरूपात केवळ दोन किंवा तीन शतकांपासून अस्तित्वात आला.

1. विम्याचा इतिहास

ख्रिस्तपूर्व काळ 3000 पासून विमा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात असल्याचे मानले जाते. विविध संस्कृतींमध्ये, वर्षानुवर्षे, एखाद्या जमातीच्या काही लोकांना झालेल्या नुकसानीसाठी आपापसात संचय आणि वाटप ही संकल्पना वापरली आहे. आता आपण ही संकल्पना कोणत्याप्रकारे लागू करण्यात आली हे पाहू.

2. विविध काळातील विम्याचे स्वरूप

बॅबिलोनियन व्यापारी	बॅबिलोनियनव्यापारी सावकारांबरोबर अशा प्रकारचा करार करत असत ज्यात एखादे जहाज नष्ट झाले किंवा पळवले गेले तर ते कर्ज बुडीत खाती टाकण्यासाठी जास्तीची रक्कम देत असत. यांना 'जहाजासंबंधीची कर्जे' असे म्हटले जात असे. या करारांमध्ये जहाज किंवा त्यातील मालाच्या तारणावर घेतलेले कर्ज जर ते जहाज त्याच्या प्रवासानंतर त्याच्या गंतव्य स्थळी सुरक्षित पणे आले तरच परत केले जात असे.
भडोच आणि सुरात येथील व्यापारी	भारतीय जहाजातून श्रीलंका, इजिप्त आणि ग्रीस येथे जाणारे भडोच आणि सुरात येथील व्यापारी बॅबिलोनियनव्यापार्यांच्या प्रमाणेच पद्धत वापरत असत.
ग्रीक	ग्रीकांनीही अशाप्रकारच्या उपकारक गटांची स्थापना सातव्या शतकाच्या शेवटी (7th century AD), मरण पावलेल्या सदस्यांच्या कुटुंबांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांचे अंत्यसंस्कार यासाठी केली होती. इंग्लंडच्या मैत्री गटांची स्थापना सुद्धा अशाच प्रकारच्या तत्वांवर झाली होती.
न्होडस चे रहिवासी	न्होडस च्या रहिवाश्यांनीही अशीच एक पद्धत अवलंबली होती ज्यात, आपतीच्या काळात काही मालाचे नुकसान झाले तर (jettisoning) मालाचे मालक (ज्यांचे काहीही नुकसान झालेले नाही) ते सुद्धा त्या प्रमाणात नुकसान भरपाई करत असत
चीनी व्यापारी	पुरातन काळामध्ये चीनी व्यापारी त्यांचा माल धोकादायक नद्या ओलांडताना वेगवेगळ्या बोटींवर भरून ठेवत असत. ते असे गृहीत धरत की एखाद्या बोटीला अशी घटना घडली तर होणारे नुकसान प्रमाणात थोडे असेल, पूर्ण नसेल. नुकसान विभागले जाईल आणि त्यामुळे ते कमी असेल.

3. विम्याच्या आधुनिक संकल्पना

भारतात जीवन विम्याचे तत्व संयुक्त कुटुंब पद्धतीमधून प्रतिबिंबित झाले होते, जे जुन्या काळातील जीवन विम्याच्या सर्वोत्तम स्वरूपांपैकी एक होते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या दुर्दैवी मृत्यू नंतर अन्य कुटुंबीय दुःख आणि नुकसान वाटून घेत, ज्याचा परिणाम म्हणून कुटुंबात सुरक्षिततेची भावना कायम राहत असे.

आधुनिक काळात संयुक्त कुटुंब पद्धती विभक्त होऊन छोटी कुटुंबे अस्तित्वात आली, त्याच बरोबर रोजच्या जीवनातील ताण तणाव यांमुळे सुरक्षेसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण होण्याची गरज निर्माण झाली. याच्यामुळे एखाद्या व्यक्तीसाठी जीवन विम्याचे महत्व अधोरेखित होते.

- i. **लॉइड्स:** आज व्यवहारात असलेल्या विमा व्यवसायाची पाळेमुळे, लंडन मधील लॉइड्स कॉफी हाऊस पर्यंत जाऊन पोहोचतात. जे व्यापारी तेथे जमा होत असत, ते समुद्रातील दुर्घटनांच्या मुळे जहाजातून वाहून नेल्या जाणाऱ्या मालाचे नुकसान वाटून घेण्यास मान्यता देत असत. असे नुकसान समुद्री दुर्घटनांच्या मुळे, जसे भर समुद्रात लुटालूट करणारे चाचे किंवा समुद्रातील वॉईट हवामानामुळे होणारी मालाची हानी किंवा जहाज बुडणे यामुळे होत असे.
- ii. **शाश्वत विमा आश्वासनासाठी सलोखा ॲमिकेबल सोसायटी**ची स्थापना 1706 मध्ये लंडन येथे करण्यात आली जी जगातील पहिली जीवन विमा कंपनी समजली जाते.

4. भारतातील विम्याचा इतिहास

- a) **भारत:** भारतातील आधुनिक विमा 1800 च्या सुरुवातीस किंवा त्या सुमारास, विदेशी विमाकर्त्यांच्या एजन्सीज सह समुद्री विमा व्यवसायातून सुरु झाला.

द ओरियंटल लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड	भारतात स्थापन झालेली पहिली जीवन विमा कंपनी ही इंग्लिश कंपनी होती.
ट्रायटन इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड	भारतात स्थापन झालेली पहिली साधारण विमा कंपनी
बॉम्बे म्युच्युअल अश्युरन्स सोसायटी लिमिटेड	पहिली भारतीय विमा कंपनी. ती 1870 मध्ये मुंबई येथे स्थापन केली गेली
नॅशनल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड	भारतातील सर्वात जुनी विमा कंपनी. ती 1906 मध्ये स्थापन केली गेली आणि ती आजही व्यवसायात आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वदेशी चळवळीचा परिणाम म्हणून अन्य बऱ्याच भारतीय कंपन्या स्थापन केल्या गेल्या.

महत्वाचे

1912 साली, विमा व्यवसाय नियंत्रित करण्यासाठी जीवन विमा कंपन्यांचा कायदा आणि भविष्य निर्वाह निधी कायदा पारित करण्यात आले. विमा कंपन्यांचा कायदा, 1912 नुसार अक्च्युअरि द्वारे विमा हप्ता दर कोष्टके आणि कंपन्यांचे कालबद्ध मूल्यमापन प्रमाणित करणे बंधनकारक केले गेले. मात्र असे असले तरीही, भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यातील असमानता आणि भेदभाव चालूच राहिले.

विमा कायदा 1938 हा भारतातील विमा कंपन्यांचे वर्तन नियंत्रित करणारा पहिला कायदा होता. हा कायदा अंमलात आणण्यासाठी वेळोवेळी सुधारित करण्यात आला. विमा कायद्याच्या तरतुदीनुसार सरकार द्वारे विम्याच्या नियंत्रकाची नियुक्ती करण्यात आली.

- b) **जीवन विम्याचे राष्ट्रीयीकरण:** 1 सप्टेंबर 1956 रोजी जीवन विमा व्यवसाय राष्ट्रीयीकृत करण्यात आला आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी भारतात जीवन विमा व्यवसाय करणाऱ्या 170 कंपन्या आणि 75 भविष्यनिर्वाह निधी सोसायट्या होत्या. 1956 पासून ते 1999 पर्यंत, LIC कडे भारतात जीवन विमा व्यवसाय करण्याचे संपूर्ण हक्क होते.
- c) **साधारण विम्याचे राष्ट्रीयीकरण:** 1972 मध्ये साधारण विमा व्यवसाय राष्ट्रीयीकरण कायदा (GIBNA) लागू करून, साधारण विमा व्यवसायाचे सुद्धा राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि जनरल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि त्याच्या चार उपकम्पन्या निर्माण करण्यात आल्या. त्यावेळी भारतात साधारण विमा व्यवसाय करणाऱ्या 106 कंपन्या एकत्र करून GIC च्या चार उपकम्पन्या निर्माण करण्यात आल्या.
- d) **मल्होत्रा समिती आणि आयआरडीएआय (IRDAI):** In 1993 मध्ये, उद्योगाच्या विकासासाठी बदल आणि स्पर्धेचा घटक पुन्हा निर्माण करण्यासाठी मल्होत्रा समितीची स्थापना करण्यात आली. समितीने त्यांचा अहवाल 1994 साली सादर केला. 1997 साली विमा नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. एप्रिल 2000 मध्ये **विमा नियामक आणि विकास प्राधिकरण** कायदा 1999, आयआरडीएआय (IRDAI) पारित करून, **भारताचे** आयआरडीए जीवन विमा आणि साधारण विमा या दोन्हीसाठी एक वैधानिक नियंत्रक संस्था म्हणून निर्माण केली गेली.

विमा कायदा, १९३८ मध्ये अलिकडेच करण्यात आलेल्या सुधारणांद्वारे (मार्च, २०१५), ज्या अटींतर्गत पॉलिसीची फसवणुकीसाठी तपासणी केली जाऊ शकते त्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत. या नवीन तरतुदी पुढील प्रमाणे आहेत.

2014 मध्ये जारी केलेल्या वटहुकुमाच्या अंतर्गत, काही काळ मर्यादा घालण्यात आल्या आहेत. भारतीय जीवन विमा कंपन्यांची व्याख्या आणि निर्मिती.

भारतीय विमा कंपनी मध्ये अशी कंपनी अंतर्भूत होते 'ज्यात अशा भारतीय विमा कंपनीतील विदेशी गुंतवणूकदारांची भाग भांडवलातील एकूण गुंतवणूक, एकूण अदा भाग भांडवलाच्या एकोणपन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, जी विहित केल्यानुसार भारतीयांची मालकी असलेली आणि नियंत्रण असलेली असेल.'

हा वटहुकुम भारतातील विदेशी कंपन्यांसंबंधी सुद्धा सांगतो,

एखादी विदेशी विमा कंपनी भारतात स्थापन केलेल्या शाखेच्या माध्यमातून पुनर्विम्याचे काम करू शकते. "पुनर-विमा' ही संज्ञा म्हणजे 'एका विमाकर्त्याच्या जोखमीच्या काही भागाचा दोघानाही मान्य असणाऱ्या विमा हप्त्याच्या बदल्यात विमा करणे' जो

5. आजचा जीवन विमा उद्योग

सद्य स्थितीत, भारतात खाली दिल्यानुसार 24 जीवन विमा कंपन्या कार्यरत आहेत:

- भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे
- खासगी क्षेत्रात 23 जीवन विमा कंपन्या आहेत
- भारत सरकारच्या अंतर्गत, पोस्ट खाते सुद्धा, पोस्टल लाईफ इन्श्युरन्स मार्फत जीवन विमा व्यवसाय करते, मात्र ते नियंत्रकाच्या अखत्यारीतून वगळण्यात आले आहे.

स्वयं चाचणी 1

खालीलपैकी कोण भारतातील विमा उद्योगाचे नियंत्रक आहेत?

- भारतीय विमा प्राधिकरण
- भारताचे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण
- भारतीय जीवन विमा महामंडळ
- भारतीय साधारण विमा महामंडळ

B. विम्याचे कार्य कसे चालते

आधुनिक व्यापाराची पायाभरणी मालमत्तेच्या मालकी हक्कावर झाली होती. जेव्हा एखादी मालमत्ता तिचे मूल्य एखाद्या प्रसंगामुळे गमावते (हरवल्यामुळे किंवा संहारामुळे), त्या मालमत्तेच्या मालकाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते.


असे असले तरी, तशाच प्रकारच्या मालमत्ता असणाऱ्या अनेक मालकांच्या जमा झालेल्या छोट्या वर्गणीतून एक रक्कम जमा करता आली तर, ती नुकसान झालेल्या काही थोड्या दुर्दैवी लोकांना नुकसान भरपाई म्हणून देता येऊ शकते.

सोप्या शब्दात सांगायचे तर, विशिष्ट आर्थिक नुकसान आणि त्याचे परिणाम विम्याच्या यंत्रणेद्वारे एका व्यक्तीकडून अनेक व्यक्तीकडे हस्तांतरित केले जातात.

व्याख्या

काही थोड्या लोकांचे दुर्दैवाने काही नुकसान झाले, तर ते अशाच प्रकारच्या अनिश्चित प्रसंग आणि परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या लोकांमध्ये वाटून घेणे अशा प्रकारे विम्याची व्याख्या केली जाऊ शकते.

आकृती 2: विम्याचे कार्य कसे चालते



येथे त्यात एक मेख आहे.

- लोक अशाप्रकारे त्यांनी घाम गाळून कमावलेला पैसा देऊन अशी सामायिक रक्कम उभी करायला मान्यता देतील?
- त्यांचे योगदान असलेली रक्कम प्रत्यक्षात योग्य कारणासाठी वापरली जात आहे यावर ते कसा विश्वास ठेवू शकतील?
- ते खूप जास्त किंवा खूप कमी पैसे देत आहेत हे त्यांना कसे कळेल?

स्वाभाविकपणे कोणाला तरी पुढाकार घेऊन ही प्रक्रिया सुरु करावी लागेल आणि संघटित करावी लागेल आणि समाजातील लोकांना या उद्देशासाठी एकत्र आणावे लागेल. असा 'कोणीतरी' म्हणजे 'विमाकर्ता', जो हे ठरवतो की संचयासाठी प्रत्येक व्यक्तीने किती वर्गणी द्यावी आणि ज्यांचे काही नुकसान होते त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याची व्यवस्था करतो.

विमाकर्त्याने प्रत्येक व्यक्तीचा आणि समाजाचा विश्वास संपादन केला पाहिजे.

1. विम्याचे कार्य कसे चालते


- प्रथमतः ते एक मालमत्ता असले पाहिजेत ज्यांना एक आर्थिक मूल्य असते
 - मालमत्ता म्हणजे, जी भौतिक असू शकते [जसे कार किंवा एखादी इमारत]
 - किंवा ती अभौतिक असू शकते [जसे नाव आणि पत्]
 - किंवा ती व्यक्तिगत असू शकते [जसे एखाद्याचे डोळे, अवयव आणि शरीराचे अन्य भाग].
- एखाद्या विशिष्ट प्रसंगामुळे एखादी मालमत्ता तिचे मूल्य गमावते. या गमावण्याच्या शक्यतेला **जोखीम** असे म्हणतात. जोखमीच्या कारणाला **संकट (PERIL)** असे म्हणतात.

- c) **संचय** हे एक तत्व आहे. यामध्ये असंख्य व्यक्तींच्या वर्गणीतून [याला हप्ता (प्रिमियम) असे म्हणतात] या लोकांकडे तशाच प्रकारच्या, मालमत्ता असतात ज्या त्याच प्रकारच्या जोखीमीना सामोरे जातात.
- d) हा रक्कमेचा संचय, काही थोडे लोक जे संकटामुळे नुकसान सहन करतात त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी वापरला जातो.
- e) अशा रक्कमेचा संचय करणे आणि काही थोड्या दुर्दैवी लोकांपर्यंत भरपाई पोहोचवणे हे एका संस्थे मार्फत केले जाते तिला **विमाकर्ता** असे म्हटले जाते.
- f) योजनेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर विमाकर्ता एक **करार** करतो. असा प्रत्येक सहभागी **विमाधारक** समजला जातो.

2. विम्यामुळे ओझे कमी होते

नुकसानीचे ओझे म्हणजे एखाद्या नुकसानीच्या प्रसंगात/ घटनेला सामोरे गेल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून एखाद्याला मोजावी लागणारी त्याची किंमत, नुकसान आणि अपंगत्व.

आकृती 3: एखाद्याला वाहावे लागणारे जोखमीचे ओझे



एखाद्याला वाहाव्या लागणाऱ्या जोखमीचे दोन प्रकार असतात – **प्राथमिक आणि दुय्यम**.

a) जोखमीचे प्राथमिक ओझे

जोखमीचे प्राथमिक ओझे म्हणजे शुध्द जोखमीच्या घटनेचा परिणाम म्हणून घरादाराला (आणि व्यवसायाच्या ठिकाणी) होणारे प्रत्यक्ष नुकसान. हे नुकसान नेहेमी थेट आणि मोजमाप करण्या योग्य आणि विम्याद्वारे ज्यांची सहजपणे भरपाई केली जाऊ शकते असे असतात.

उदाहरण

जेव्हा एखादा कारखाना आगीमध्ये भस्मसात होतो, तेव्हा प्रत्यक्षात हानी झालेला किंवा नुकसान झालेला मालाच्या प्रत्यक्ष किमतीचा अंदाज बांधता येऊ शकतो आणि ज्याचे असे नुकसान झाले असेल त्याला त्याची भरपाई देता येऊ शकते.

जर एखाद्या व्यक्तीची हृदयाची शस्त्रक्रिया झाली तर त्याची वैद्यकीय किंमत माहिती होऊ शकते आणि त्याची भरपाई करता येऊ शकते.

या शिवाय काही अप्रत्यक्ष नुकसान असू शकतात.

उदाहरण

आगीमुळे व्यवसायात खंड पडू शकतो आणि त्यामुळे नफ्यामध्ये नुकसान होऊ शकते ज्याचा अंदाज बांधता येऊ शकतो आणि ज्याचे असे नुकसान होते त्याला त्याची भरपाई करता येऊ शकते.

b) जोखमीचे दुय्यम ओझे

समजा असा कोणताही प्रसंग घडला नाही आणि कोणतेही नुकसान झाले नाही. याचा असा अर्थ होतो का की जे अशा संकटांना सामोरे जातात त्यांच्यावर कोणतेही ओझे नसते? याचे उत्तर असे आहे की प्राथमिक ओझ्याशिवाय त्यांच्यावर जोखमीचे दुय्यम ओझे सुद्धा असते.

जोखमीच्या दुय्यम ओझ्यामध्ये नुकसानीच्या प्रसंगाला सामोरे जाण्याच्या केवळ शक्यतेची किंमत आणि ताण यांचा समावेश असतो. जरी तो प्रसंग घडला नाही तरी, हे ओझे बाळगावे लागतेच.

आपण अशी काही ओझी समजून घेऊ:

- i. प्रथमतः भीती आणि काळजी मुळे येणारा **शारीरिक आणि मानसिक ताण**. ही काळजी व्युत्पत्ती नुसार बदलते पण ती असते आणि त्यामुळे ताण येऊ शकतो जो व्यक्तीच्या प्रकृतीवर परिणाम करतो.
- ii. दुसरे म्हणजे, **नुकसान होईल किंवा नाही याची अनिश्चितता**, यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी काही राखीव रक्कम बाजूला काढणे. अशी रक्कम बाजूला काढण्याची सुद्धा एक किंमत असते. उदाहरणार्थ, अशी रक्कम रोख स्वरूपात ठेवावी लागेल जायचा परतावा कमी असेल.

विमाकर्त्याकडे अशी जोखीम हस्तांतरित करण्याने मनाची शांतता राखणे शक्य होते, राखीव म्हणून अन्यथा ठेवावी लागणारी रक्कम योग्य ठिकाणी गुंतवता येते, आपला व्यवसायाचे योग्य प्रकारे नियोजन करणे शक्य होते. नेमक्या याच कारणांसाठी विम्याची आवश्यकता असते.

स्वयं चाचणी 2

खालीलपैकी कोणते जोखमीचे दुय्यम ओझे आहे?

- I. व्यवसायातील व्यत्ययाची किंमत
- II. हानी झालेल्या मालाची किंमत
- III. भविष्यातील नुकसानीच्या शक्यतेसाठी काही राखीव रक्कमेची तरतूद करून ठेवणे
- IV. हृदय विकाराच्या झटक्याचा परिणाम म्हणून रुग्णालयात भरती करण्याचा खर्च

C. जोखीम व्यवस्थापन तंत्रे

एखादा दुसरा असा प्रश्न विचारू शकतो की सर्व प्रकारच्या जोखमीच्या प्रसंगात विमा हेच योग्य उत्तर आहे का. याचे उत्तर 'नाही' असे आहे.

एखादी व्यक्ती त्यांच्या जोखमी व्यवस्थापित करू इच्छित असेल तर त्याच्या अनेक पद्धतींपैकी विमा ही एक पद्धत आहे. येथे ते ज्या जोखमींना सामोरे जातात त्या विमा कंपनीला हस्तांतरित करतात. असे असले तरी, जोखमी हाताळण्याच्या अन्य काही पद्धती आहेत, त्या खाली दिल्या आहेत:

1. जोखीम टाळणे

नुकसानीची शक्यता असलेला प्रसंग टाळण्या द्वारे जोखीम नियंत्रण करणे याला जोखीम टाळणे असे म्हणतात. अशा प्रकारे एखादा जोखीम अनावरणाशी संबंधित कोणतीही मालमत्ता, व्यक्ती किंवा उपक्रम टाळण्याचा प्रयत्न करतो.

उदाहरण

- एखादा उत्पादनाशी संबंधित काही जोखमी घेण्याचे टाळून दुसऱ्या कोणाकडे उत्पादनाचे काम कंत्राटावर देऊ शकतो.
- एखादा अपघाताच्या भीतीने बाहेर जाण्याचे टाळू शकतो किंवा परदेशात गेल्यावर आजारी पडण्याच्या भीतीने प्रवास पूर्णपणे टाळू शकतो.

जोखीम टाळणे हा जोखीम हाताळण्याचा नकारात्मक मार्ग आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक प्रगती कृती आणि हालचालीतून होत असते ज्यासाठी काही जोखीम घेणे गरजेचे असते. अशा जोखीमपूर्ण हालचाली टाळण्यामुळे त्यांच्यापासून होणारे जे फायदे असतात, त्यांच्यापासून व्यक्ती किंवा समाज वंचित राहू शकतो.

2. जोखीम धारण

एखादा जोखमीचा परिणाम व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आणि ती जोखीम धारण करून त्याचे परिणाम स्वतः सोसण्याचा निर्णय घेतो. याला स्वयं-विमा असे म्हणतात.

उदाहरण

एखादे व्यवसाय केंद्र, त्यांच्या अनुभवावर आधारित स्वतःची छोटे नुकसान एका विशिष्ट मर्यादे पर्यंत सोसण्याची क्षमता लक्षात घेऊन, ती जोखीम स्वतःच धारण करण्याचा निर्णय घेऊ शकते.

3. जोखीम क्षपण आणि नियंत्रण

हा जोखीम टाळण्यापेक्षा अधिक व्यवहार्य आणि सुसंगत मार्ग आहे. याचा अर्थ नुकसान घडण्याची शक्यता कमी करणे आणि/किंवा असे नुकसान घडल्यास त्याच्या परिणामांची तीव्रता कमी करणे.

घटना घडण्याची शक्यता कमी करण्याचे उपायांना 'नुकसान प्रतिबंध' असे म्हणतात. नुकसानीची तीव्रता कमी करणे याला 'नुकसान क्षपण' असे म्हणतात.

जोखीम क्षपणामध्ये नुकसानीची वारंवारिता आणि/किंवा आकार खालील पैकी एक वा अनेक उपायांनी कमी करणे यांचा समावेश होतो:

a) **शिक्षण आणि प्रशिक्षण**, जसे कर्मचाऱ्यांसाठी नियमित 'अग्निशमन कवायत' करणे, वाहन चालक, फोर्कलिफ्टचालक यांना हेल्मेट्स आणि आसनपट्टा इत्यादी गोष्टी वापरण्याचे पुरेसे प्रशिक्षण देणे.

याचे एक उदाहरण म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांना कमी दर्जाचे खाद्यपदार्थ टाळण्या संबंधी शिक्षण देणे.

b) **पर्यावरणीय बदल घडवून आणणे**, जसे 'भौतिक' सुधारणा करणे, उदा. दरवाजांना चांगली कुलुपे किंवा खिडकीला गज आणि दारे बसवणे, चोरी शोधक किनव आग शोधक घंटा किंवा अग्निशामक साधन बसवणे. प्रदूषण आणि आवाजाची पातळी कमी करून आपल्या लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी शासन उपाय योजू शकते. मलेरिया प्रतिबंधक औषध फवारून रोगाच्या प्रसाराला प्रतिबंध केला जाऊ शकतो.

c) **यंत्रे किंवा साधने वापरताना आणि अन्य कामे करताना धोकादायक किंवा अपायकारक कार्यांमध्ये बदल** जातात.

उदाहरणार्थ, आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि योग्य त्या वेळेला योग्य ते खाण्यामुळे आजारी पडण्याच्या घटना कमी करण्यास मदत होते.

d) **विभाजन**, मालमत्तेमधील विविध घटक एकत्र ठेवण्याऐवजी विविध स्थानांवर विखरून ठेवणे ही जोखीम करण्याची पद्धत आहे. जर एखाद्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर सर्व गोष्टी एका ठिकाणी न ठेवल्याने त्याचा परिणाम कमी करता येऊ शकतो.

उदाहरणार्थ, एखादा कच्चा माल विविध गोदामांमध्ये साठवून नुकसान कमी करू शकतो. त्यांच्यातील एखादे जरी पूर्णपणे नष्ट झाले तरी त्याचा परिणाम बराच कमी होऊ शकतो.

4. जोखमीसाठी आर्थिक तरतूद

याचा संदर्भ, घडू शकणाऱ्या नुकसानीसाठी आर्थिक तरतूद करण्याशी आहे.

a) **स्वयं अर्थ पुरवठ्याच्या आधारे धोका धारण** यामध्ये कोणतेही नुकसान झाल्यास त्यावेळेस रक्कम देणे अंतर्भूत आहे. या प्रक्रियेमध्ये संस्था स्वतःची जोखीम स्वतःच उचलते आणि त्यासाठी स्वतःच्याच तिजोरीतून किंवा कर्जातून अर्थ पुरवठा उपलब्ध करते. यालाच स्वयं-विमा असे म्हणतात. संस्था स्वतःची जोखीम क्षपण पद्धती वापरू शकते ज्यातून नुकसानीचा आघात इतका कमी असावा कि तो संस्था सहन करू शकेल.

b) धोका हस्तांतरण (Risk transfer) हा धोका धारण करण्याचे प्याच्या ऐवजी असणारा पर्याय आहे. धोका हस्तांतरणा मध्ये नुकसानीची जबाबदारी दुसऱ्या बाजूकडे सोपवली जाते. येथे योगायोगाने घडणाऱ्या प्रसंगामुळे [किंवा संकटामुळे] होणारे नुकसान दुसऱ्या बाजूकडे हस्तांतरित केले जाते.

विमा ही जोखीम हस्तांतरणाच्या अनेक महत्वाच्या पद्धतींपैकी एक पद्धत आहे, आणि त्यामुळे विमा भरपाई च्या माध्यमातून अनिश्चितते ची जागा सुनिश्चीतातेने भरून काढली जाते.

विमा (इन्श्युरन्स) विरुद्ध आश्वासन (अश्युरन्स)

इन्श्युरन्स आणि अश्युरन्स हे दोन्हीही व्यापारिक कार्य करणाऱ्या कंपन्यांकडून देऊ केली जाणारी आर्थिक उत्पादने आहेत. नजीकच्या काळात या दोन्हीमधील अंतर खूप अस्पष्ट झाले आहे आणि दोन्हीचा अर्थ काहीसा सारख्याच संदर्भात लावला जातो. मात्र असे असले तरीही, खाली चर्चा केल्याप्रमाणे दोन्ही मध्ये काही ढोबळ फरक आहेत.

विमा म्हणजे घडू शकणाऱ्या घटने साठी चे संरक्षण तर आश्वासन (अश्युरन्स) म्हणजे अशी घटना जी घडणारच आहे अशा घटनेसाठी पुरवलेले संरक्षण. विमा जोखमीसाठी संरक्षण पुरवतो तर आश्वासन (अश्युरन्स) नक्की घडणाऱ्या घटनेसाठी पुरवलेले संरक्षण उदा, मृत्यू, जो नक्की आहे, केवळ त्याची घडण्याची वेळ अनिश्चित आहे. अश्युरन्स पॉलिसी आयुष्याच्या संरक्षणाशी संबंधित असतात.

आकृती 4: विमाधारकाला विमा कशा प्रकारे भरपाई करतो



एखाद्या व्यक्तीने मोटार विमा केला असेल



एखादी व्यक्ती दुर्घटनाग्रस्त झाली



तेव्हा तो दावा करतो



विमा कंपनी त्या व्यक्तीस भरपाई देते

जोखीम हस्तांतरणाचे अन्य काही प्रकार असतात. उदा जेव्हा एखादी कंपनी एखाद्या समूहाचा भाग असते, तेव्हा जोखीम पालक कंपनीकडे हस्तांतरित केली जाते जी नुकसानीसाठी आर्थिक तरतूद करते.

अशा प्रकारे, विमा ही जोखीम हस्तांतरणा च्या अनेक पद्धतींपैकी केवळ एक पद्धत आहे.

स्वयं चाचणी 3

खालीलपैकी कोणती जोखीम हस्तांतरणाची पद्धत आहे?

- I. बँक जमा ठेव
- II. विमा
- III. समभाग
- IV. स्थावर मालमत्ता


D. जोखीम व्यवस्थापनाचे साधन विमा

जेव्हा आपण जोखमीसंबंधी बोलत असतो तेव्हा आपण प्रत्यक्ष घडलेल्या नुकसानी संबंधी बोलत नसतो तर घडू शकणाऱ्या नुकसानी संबंधी बोलत असतो. अशाप्रकारे ते अपेक्षित नुकसान असते. या अपेक्षित नुकसानीची किंमत म्हणजे (ज्याला जोखमीची किंमत असे म्हणतात):

- i. ज्याच्या साठी विमा केला आहे अशा नुकसान करू शकणाऱ्या संकटाची **शक्यता**
- ii. परिणामस्वरूप होऊ शकणारे नुकसानीची रक्कम किंवा **आघात**

जोखमीचे मूल्य शक्यता आणि नुकसानीची रक्कम यांच्या थेट प्रमाणात वाढते. असे असले तरीही, जर नुकसानीची रक्कम खूप मोठी असेल तर, आणि घडण्याची शक्यता कमी असेल तर, जोखमीचे मूल्य कमी असू शकते.

आकृती 5: विमा करण्यापूर्वी विचारात घेण्याचे मुद्दे



1. विमा करण्यापूर्वी विचारात घेण्याचे मुद्दे

विमा करायचा की नाही याचा विचार करताना, आपण जोखीम हस्तांतरित करण्याची किंमत आणि नुकसान सोसण्याची किंमत यांची तुलना करणे गरजेचे आहे. जोखीम हस्तांतरित करण्याची किंमत म्हणजे – विमा हप्ता – जे मागील उताऱ्यात दिल्यानुसार काढला जातो. विमा करण्यासाठीची

सर्वोत्तम स्थिती म्हणजे जेव्हा नुकासानीची शक्यता कमी आहे मात्र नुकसानीचा परिणाम मात्र मोठा आहे. अशा प्रसंगात, विम्याच्या माध्यमातून जोखीम हस्तांतरणाची किंमत (विमा हप्ता) खूप कमी असेल आणि नुकसान स्वतः सोसण्याची किंमत मात्र खूप मोठी असेल.

- a) **थोड्यासाठी जास्त जोखीम घेऊ नका:** जोखीम हस्तांतरणाची किंमत आणि त्याचे मूल्य यांच्यात समाधानकारक संबंध असला पाहिजे.

उदाहरण

एखाद्या साध्या बॉलपेनाचा विमा करण्यात काही अर्थ नाही

- b) **तुम्ही जेवढे नुकसान सहन करू शकता त्यापेक्षा अधिक जोखीम घेऊ नका:** एखाद्या प्रसंगाचा परिणाम म्हणून तुम्हाला असे नुकसान सोसावे लागणार असेल की जे तुम्हाला दिवाळखोरी पर्यंत पोहोचवेल, तर ती जोखीम धारण करणे वस्तुनिष्ठ आणि योग्य होणार नाही.

उदाहरण

जर एखादा खूप मोठा तेल शुद्धीकरण करणारा कारखाना नष्ट झाला किंवा त्याचे नुकसान झाले तर? कंपनी ते नुकसान सहन करू शकेल?

- c) **जोखमीची होऊ शकणारी निष्पत्तीचा काळजीपूर्वक विचार करा:** ज्या मालमत्तांच्या नुकसानीची शक्यता (वारंवारिता) कमी असेल पण गांभीर्य अधिक असेल (आघात) अशा वेळी त्यांचा विमा करणे सर्वोत्तम होय.

उदाहरण

उदाहरणार्थ, एखाद्याला अंतराळयानाचा विमा न करणे परवडू शकते का?

स्वयं चाचणी 4

खालीलपैकी कोणत्या घटनेत विमा आवश्यक आहे?

- I. कुटुंबातील एकमेव मिळवती व्यक्ती आकस्मिक मरण पावते.
- II. एखाद्या व्यक्तीचे पेशाचे पाकीट हरवते
- III. समभागांच्या किमती कोलमडतात
- IV. एखाद्या घराचे मूल्य नैसर्गिक पडझडीमुळे गमावते

E. समाजातील विम्याची भूमिका

देशाच्या आर्थिक विकासात विमा कंपन्या महत्वाची भूमिका बजावतात. त्या देशाची संपत्ती सुरक्षित ठेवणे आणि संरक्षित करण्याची खात्री देतात अशा अर्थाने महत्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांची काही योगदाने खाली दिली आहेत.

- a) त्यांच्या गुंतवणुकीमुळे समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. विमा हप्त्यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा करणे आणि त्यांचा संचय करणे ही विमा कंपनीची ताकद असते.
- b) या रक्कम गोळा करून आणि पॉलिसीधारकांच्या हितासाठी जपल्या जातात. विमा कंपन्यांनी हा पैलू ध्यानात ठेवून त्यांचे या निधी संबंधीचे सर्व निर्णय अशा प्रकारे करणे आवश्यक असते की ज्याद्वारे समाजाचे हित जपले जाईल. हे त्यांच्या गुंतवणुकी संदर्भात सुद्धा लागू आहे. याचमुळे यशस्वी विमा कंपन्या अनिश्चित अशा ठिकाणी उदा. स्टॉक्स आणि समभाग यामध्ये पैसे गुंतवत नाहीत.
- c) विम्याच्या यंत्रणेमुळे व्यक्ती, कुटुंब, उद्योग, आणि व्यापार आणि समाज आणि एकूणच राष्ट्र यांना असंख्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे होतात. व्यक्ती आणि कंपन्या अशा दोन्ही प्रकारच्या घटकांना अपघाताच्या प्रसंगात किंवा अघटीत प्रसंगात संरक्षण पुरवल्यामुळे थेट फायदा मिळतो. अशा प्रकारे, विमा एका अर्थाने, उद्योगातील भांडवलाचे संरक्षण करतो आणि पुढील विस्तारासाठी आणि व्यवसाय आणि उद्योगाच्या विकासासाठी भांडवल उपलब्ध करतो.
- d) विम्यामुळे एखाद्याच्या भविष्याविषयीची भीती, चिंता आणि काळजी दूर होते आणि अशाप्रकारे व्यवसायात मुक्त भांडवलाची गुंतवणूक प्रोत्साहित केली जाते आणि अस्तित्वात असेल्या संसाधनांचा कार्यक्षम वापर वाढवला जातो. अशाप्रकारे विमा व्यापारिक आणि औद्योगिक विकासासाठी प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करतो आणि त्याद्वारे सशक्त अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय उत्पादन वाढवण्यात योगदान देतो.
- e) जोपर्यंत एखादी मालमत्ता विमा करण्यायोग्य संकटाच्या नुकसानीपासून किंवा हानीपासून संरक्षित केली जात नाही तोपर्यंत कोणतीही बँक किंवा आर्थिक संस्था त्या मालमत्तेवर कर्ज देऊ करत नाही. त्यांच्यापैकी बहुतांश संस्था तारण सुरक्षा म्हणून विमा पॉलिसी प्रदान करण्याचा आग्रह करतात.
- f) जोखीम स्वीकारण्यापूर्वी विमाकर्ते तज्ञ अभियंते आणि अन्य तज्ञांकडून मालमत्तेचे सर्वेक्षण करून घेतात. ते केवळ जोखमीची मूल्यांकनाच्या उद्देशाने निर्धारण करत नाहीत तर विमा धारकाला सुद्धा जोखामीमध्ये विविध सुधारणा सुचवतात, ज्यामुळे विमा हप्त्याचा दर कमी होऊ शकतो.
- g) निर्यात, शिपिंग आणि बँकिंग यांच्या बरोबरीने परकीय चलन मिळवणारा उद्योग म्हणून विमा उद्योगाला दर्जा दिला जातो. भारतीय विमाकर्ते 30 पेक्षा आधी देशांत काम करतात. त्यांच्या कार्यातून परकीय चलन मिळते आणि ते अदृश्य निर्यातीचे प्रतिनिधित्व करतात.
- h) विमाकर्ते आगीपासून नुकसान प्रतिबंधक, कार्गो नुकसान प्रतिबंधक, औद्योगिक सुरक्षा आणि रस्ते सुरक्षा अशा अनेक एजन्सीज आणि संस्थांबरोबर जोडलेले असतात.

विमा आणि सामाजिक सुरक्षा

- a) सामाजिक सुरक्षा ही शासनाचे कर्तव्य आहे याला आता मान्यता मिळाली आहे. शासनाद्वारे या उद्देशाने पारित केलेले विविध कायदे यांच्यामध्ये बंधनकारक असल्याने किंवा स्वतःहून सामाजिक सुरक्षेचे साधन म्हणून विम्याच्या वापराचा समावेश केला जातो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार काही सामाजिक सुरक्षा योजनांच्या अंतर्गत विमा हप्ते भरून आपली सामाजिक वचनबद्धता पूर्ण करतात. कर्मचारी राज्य विमा कायदा, 1948 च्या तरतुदी नुसार **कर्मचारी राज्य विमा महामंडळ** आजारपण, अपंगत्व, बाळंतपण आणि मृत्यू यासाठी औद्योगिक कर्मचारी आणि त्यांची कुटुंबीय असे ज्या विमाधारक व्यक्ती असतात त्यांना रक्कम देते. ही योजना केंद्र शासनाने सूचित केलेल्या काही ठराविक औद्योगिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असते.
- b) शासनाद्वारे प्रायोजित सुरक्षा योजनांमध्ये विमा महत्वाचा भूमिका निभावतो. **पीक विमा योजना(RKBY)** खूप सामाजिक महत्व असणारी योजना आहे. या योजनेमुळे केवळ विमा धारक शेतकऱ्यांनाच फायदा होतो असे नव्हे तर समाजालासुद्धा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या फायदा होतो.
- c) व्यापारिक तत्वावर चालणाऱ्या सर्व **ग्रामीण विमा योजना** शेवटी ग्रामीण कुटुंबांना सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत.
- d) या सरकारी योजनांना आधार देण्याशिवाय विमा उद्योग स्वतः व्यापारिक तत्वावर विमा संरक्षण पुरवतो ज्याचा अंतिम उद्देश सामाजिक सुरक्षा हाच असतो. उदाहरण: **जनता व्यक्तिगत अपघात विमा योजना, जन आरोग्य योजना** इत्यादी.

स्वयं चाचणी 5

खालीलपैकी कोणती योजना विमाकर्त्याद्वारे राबवली जाते आणि शासनाद्वारे प्रायोजित केली जात नाही?

- I. कर्मचारी राज्य विमा महामंडळ
- II. पिक विमा योजना
- III. जन आरोग्य
- IV. वरील पैकी सर्व

सारांश

- विमा म्हणजे जोखीम संचय करून जोखीम हस्तांतरण.
- व्यापारिक विमा व्यवसाय आज ज्या स्वरूपात केला जातो त्याची पाळेमुळे लंडन येथील, लॉइड्स कॉफी हाउस पर्यंत जाऊन पोहोचतात.
- विमा रचने मध्ये खालील घटकांचा समावेश असतो:

- ✓ मालमत्ता,
- ✓ जोखीम,
- ✓ संकट,
- ✓ करार,
- ✓ विमाकर्ता आणि
- ✓ विमाधारक
- जेव्हा समान जोखमींना सामोऱ्या जाणाऱ्या समान मालमत्ता असणारे लोक एकत्रित रक्कमांच्या एका संचयात योगदान देतात त्याला संचयन असे म्हणतात.
- विम्याशिवाय वापरली जाणारी अन्य जोखीम व्यवस्थापन तंत्रांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
 - ✓ जोखीम टाळणे,
 - ✓ जोखीम नियंत्रण,
 - ✓ जोखीम धारण,
 - ✓ जोखीम अर्थ तरतूद आणि
 - ✓ जोखीम हस्तांतरण
- विम्याचे काही महत्वाचे नियम असे आहेत:
 - ✓ जितके गमावणे तुम्हाला परवडू शकते त्यापेक्षा अधिक जोखीम घेऊ नका,
 - ✓ जोखमीचे परिणाम काळजीपूर्वक तपासा आणि
 - ✓ छोट्या गोष्टीसाठी जास्त जोखीम घेऊ नका

महत्वाच्या संज्ञा

1. जोखीम
2. संचयन
3. मालमत्ता
4. जोखमीचे ओझे
5. जोखीम टाळणे
6. जोखीम नियंत्रण
7. जोखीम धारण
8. जोखीम अर्थ तरतूद
9. जोखीम हस्तांतरण

स्वयं चाचणीची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे ॥.

भारताचे आयआरडीए भारतातील विमा उद्योगाचे नियंत्रक आहेत.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे III.

भविष्यातील संभाव्य नुकसानीसाठी राखीव रक्कम बाजूला काढण्याची गरज हे जोखमीचे दुय्यम ओझे आहे.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे II.

विमा ही जोखीम हस्तांतरणाची पद्धत आहे.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे I.

कुटुंबातील मिळवत्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागणे अशा प्रकारच्या घटनापासून कुटुंबाला वाचवण्यासाठी जीवन विमा विकत घेण्यास प्रवृत्त करतात.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे III.

जन आरोग्य विमा योजना शासना द्वारे प्रायोजित नाही तर ती विमाकर्त्याद्वारे राबवली जाते.

स्वयं परीक्षण प्रश्न

प्रश्न 1

संचयना द्वारे जोखीम हस्तांतरण म्हणजे _____.

- I. बचत
- II. गुंतवणूक
- III. विमा
- IV. जोखीम शमन

प्रश्न 2

जोखीम घडण्याची शक्यता कमी करण्याच्या उपायांना _____ म्हणतात.

- I. जोखीम धारण
- II. नुकसान प्रतिबंधन
- III. जोखीम हस्तांतरण
- IV. जोखीम टाळणे

प्रश्न 3

विमाकर्त्याकडे जोखीम हस्तांतरित करण्यामुळे, _____ शक्य होते.

- I. मालमत्तेबाबत निष्काळजीपणे
- II. नुकसानीच्या प्रसंगात विम्यातून पैसे कमावणे
- III. आपल्या मालमत्तांना असलेला संभाव्य जोखीमीकडे दुर्लक्ष करणे
- IV. आपल्या मनाची शांतता राखता येते आणि आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे

प्रश्न 4

आधुनिक विम्याच्या व्यवसायाची पाळेमुळे _____ पर्यंत पोहोचतात.

- I. जहाजाचा विमा
- II. लॉइंडस
- III. व्होडस
- IV. मल्होत्रा समिती

प्रश्न 5

विम्याच्या संदर्भात जोखीम धारण' म्हणजे अशी परिस्थिती ज्यात _____.

- I. नुकसान किंवा हानीची शक्यता नसते
- II. नुकसान निर्माण करणाऱ्या घटनेला काही मूल्य नसते
- III. मालमत्ता विमा संरक्षित केलेली असते
- IV. एखादा ती जोखीम आणि त्याचे परिणाम सहन करण्याचे ठरवतो

प्रश्न 6

खालील पैकी कोणते विधान सत्य आहे?

- I. विमा मालमत्तेचे संरक्षण करतो
- II. विमा त्याचे नुकसान प्रतिबंधन करतो
- III. विम्यामुळे नुकसानीच्या शक्यता कमी होतात
- IV. जेव्हा मालमत्तेचे नुकसान होते तेव्हा विमा भरपाई देतो

प्रश्न 7

प्रत्येकी 20000 रुपये मुल्यांकन असणाऱ्या 400 घरांपैकी, सरासरी 4 घरे प्रतिवर्षी जळतात आणि त्यांचे एकत्रित नुकसान रुपये 80000 असते. हे नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक घरामागे किती वार्षिक वर्गणी काढावी लागेल?

- I. रुपये 100/-
- II. रुपये 200/-

III. रुपये80/-

IV. रुपये400/-

प्रश्न 8

खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

- I. विमा म्हणजे काही 'थोड्या' लोकांचे नुकसान 'असंख्य' लोकांनी वाटून घेण्याची पद्धत
- II. विमा म्हणजे एका व्यक्तीची जोखीम दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करणे
- III. विमा म्हणजे 'असंख्य' लोकांचे नुकसान काही 'थोड्या' लोकांनी वाटून घेण्याची पद्धत
- IV. विमा म्हणजे काही थोड्या लोकांचा फायदा असंख्य लोकांना हस्तांतरित करण्याची पद्धत

प्रश्न 9

एखाद्या मालमत्तेची जोखीम स्वीकारण्यापूर्वी विमाकर्ते तिचे सर्वेक्षण आणि निरीक्षण का करून घेतात?

- I. दर ठरवण्याच्या उद्देशाने जोखीम निर्धारण करण्यासाठी
- II. विमाधारकाने ती मालमत्ता कशाप्रकारे विकत घेतली हे पाहण्यासाठी
- III. हे पाहण्यासाठी की अन्य विमाकर्त्यांनी सुद्धा ती मालमत्ता निरीक्षण केली आहे का
- IV. हे पाहण्यासाठी की शेजारची मालमत्ता सुद्धा विमा संरक्षित करता येईल का

प्रश्न 10

खालीलपैकी कोणता पर्याय विम्याची प्रक्रिया उत्कृष्टप्रकारे वर्णन करतो?

- I. काही थोड्या लोकांद्वारे अनेकांचे नुकसान वाटून घेणे
 - II. काही थोड्या लोकांचे नुकसान अनेकांनी वाटून घेणे
 - III. एकाने काही थोड्या लोकांचे नुकसान वाटून घेणे
 - IV. सबसिडी च्या माध्यमातून नुकसान वाटून घेणे
-

स्वयं-परिक्षणाच्या प्रश्नांची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे।।।.

जोखीम संचयना द्वारे जोखीम हस्तांतरण याला विमा असे म्हणतात.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे ।।.

जोखीम घडण्याची शक्यता कमी करण्याच्या उपायांना नुकसान प्रतिबंधन उपाय असे म्हणतात.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे IV.

विमाकर्त्याकडे जोखीम हस्तांतरित करून, मनाची शांतता राखता येते आणि आपल्या व्यवसायाचे अधिक चांगल्याप्रकारे नियोजन करता येते.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे ।।.

आधुनिक विम्याच्या व्यवसायाची पाळेमुळे लॉइड्स पर्यंत जाऊन पोहोचतात.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे IV.

विम्याच्या संदर्भात 'जोखीम धारण म्हणजे अशी परिस्थिती ज्यात एखादा जोखीम आणि त्याचे परिणाम सहन करण्याचे ठरवतो.

उत्तर 6

योग्य पर्याय आहे IV.

जेव्हा मालमत्तेचे नुकसान होते तेव्हा विमा भरपाई देतो.

उत्तर 7

योग्य पर्याय आहे ।।.

प्रत्येक घरासाठी रुअये 200 वर्गणीतून नुकसान संरक्षित होईल.

उत्तर 8

योग्य पर्याय आहे ।.

विमा म्हणजे काही 'थोड्या' लोकांचे नुकसान 'असंख्य' लोकांनी वाटून घेण्याची पद्धत.

उत्तर 9

योग्य पर्याय आहे ।.

जोखीम स्वीकारण्यापूर्वी विमाकर्ते दर निर्धारण करण्याच्या उद्देशाने मालमत्तेचे सर्वेक्षण आणि निरीक्षण करून घेतात.

उत्तर 10

योग्य पर्याय आहे ॥.

नुकसानीला सामोरे जाणाऱ्या काही थोड्या लोकांचे नुकसान, तशाच प्रकारच्या घटना / परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या लोकांमध्ये वाटून घेण्याच्या प्रक्रियेला विमा असे म्हणतात.

प्रकरण 2

ग्राहक सेवा

प्रकरणाची ओळख

या प्रकरणामध्ये तुम्ही ग्राहक सेवेचे महत्त्व समजून घ्याल. ग्राहकांना सेवा पुराविण्यातील प्रतिनिधींची भूमिका शिकाल. विमा पॉलिसीधारकांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध तक्रार निवारण यंत्रणा समजून घ्याल. त्याशिवाय तुम्ही ग्राहकाबरोबर कसे संबंध प्रस्थापित करायचे आणि संवाद साधायचा हे सुद्धा शिकाल.

शिकण्याची फलिते

- A. ग्राहक सेवा – साधारण संकल्पना
- B. ग्राहकांना सेवा पुरवण्यातील विमा प्रतिनिधींची भूमिका
- C. तक्रार निवारण
- D. संवाद प्रक्रिया
- E. अ-मौखिक संवाद
- F. नैतिक वर्तन

हे प्रकरण अभ्यास केल्यानंतर, तुम्ही हे करू शकला पाहिजेत:

1. ग्राहक सेवेचे महत्त्व विषद करणे
2. सेवेच्या दर्जासंबंधी वर्णन करणे
3. विमा उद्योगातील सेवा या विषयाचे महत्त्व तपासणे
4. उत्तम सेवा देण्यातील विमा प्रतिनिधीच्या भूमिकेविषयी चर्चा करणे
5. विमा क्षेत्रातील तक्रार निवारण यंत्रणेचे अवलोकन
6. संवादाची प्रक्रिया विवरण करणे
7. अ-मौखिक संवादाचे महत्त्व प्रदर्शित करणे
8. शिफारस केलेले नैतिक वर्तन

A. ग्राहक सेवा – साधारण संकल्पना

1. ग्राहक सेवा का?

ग्राहक हे व्यवसायाचे अन्नदाते असतात, आणि कोणत्याही संस्थेला त्यांच्याशी निर्विकारपणे वागणे परवडू शकत नाही. विमा क्षेत्रामध्ये ग्राहक सेवा आणि नातेसंबंध यांची भूमिका अन्य कोणत्याही उत्पादनांपेक्षा खूप संवेदनशील असते.

विमा ही सेवा आहे आणि अन्य उत्पादनांपेक्षा वेगळी आहे हेच याचे कारण आहे.

आता आपण हे पाहू की एखादी कार विकत घेणे आणि विमा विकत घेणे यात काय फरक आहे.

कार	कारचा विमा
ही एक मूर्त वस्तू आहे, जी पाहता येते, तिची टेस्ट ड्राईव्ह करता येते आणि तिचा अनुभव घेता येतो.	भविष्यात एखाद्या अपघातात कारचे होऊ शकणारे नुकसान किंवा हानीची भरपाई करण्याचा करार असतो. कोणीही दुर्दैवी घटना घडल्याशिवाय विम्याचा फायदा अनुभवू शकत नाही.
कार खरेदी करताना ग्राहकाची मौज मजा करण्याची अपेक्षा असते. हा अनुभव खरा असतो आणि समजण्यास सोपा असतो.	विम्याची खरेदी ताबडतोब मिळणाऱ्या आनंदाच्या अपेक्षेच्या आधारावर होत नसते, तर शक्यतेतील दुर्दैवी घटनेची भीती किंवा काळजी ही त्याचा आधार असतो. कोणीही विमा ग्राहक अशा परिस्थितीची आशा करणार नाही ज्यात विम्याचे फायदे मिळू शकतील.
कार, असेम्ब्ली लाईनवर बनवली जाते, शोरूम मध्ये विकली जाते आणि रस्त्यावर वापरली जाते. बनणे, विकणे, आणि वापरणे या तिन्ही प्रक्रिया तीन वेगळ्या ठिकाणी घडतात.	विम्यामध्ये असे पहिले जाते की उत्पादन आणि वापर हे एकाच वेळी घडत असते. हे एकाच वेळी बनणे आणि वापर हे सर्व सेवांचे खास वैशिष्ट्य आहे.

ग्राहक प्रत्यक्षात जे अनुभवतो ते म्हणजे सेवेचा अनुभव. जर तो पुरेसा समाधान देणारा नसेल तर, त्यातून असमाधान निर्माण होते. जर सेवा अपेक्षेपेक्षा चांगली असेल तर ग्राहक आनंदी होईल. प्रत्येक संस्थेचे लक्ष्य ग्राहकांचा आनंद हे असले पाहिजे.

2. सेवेचा दर्जा

ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देणे आणि ग्राहकाला आनंद देणे हे विमा कंपनीच्या आणि त्यांचे कर्मचारी, यात प्रतिनिधी सुद्धा येतात, यांच्यासाठी हे आवश्यक असते.

पण उच्च दर्जाची सेवा म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती?

सेवा दर्जा संबंधीचे प्रसिध्द मॉडेल [“SERVQUAL’नावाचे] आपल्या काही अंतर्दृष्टी देऊ शकते. ते सेवा दर्जा संबंधी पाच दर्शक ठळक पणे सांगते :

- a) **विश्वासार्हता:** आश्वसित केलेली सेवा अवलंबून राहण्या योग्य आणि अचूकपणे देण्याची क्षमता. बहुतांश ग्राहक सेवा दर्जाच्या पाच आयामांपैकी विश्वासार्हता हा सर्वात महत्वाचा आयाम मानतात. याच्या आधारावर विश्वास निर्माण होतो.
- b) **संवेदनशीलता:** म्हणजे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची ग्राहकांना मदत करणे आणि त्यांच्या गरजांना तत्परतेने प्रतिसाद देणे यासाठीची इच्छाशक्ती आणि क्षमता. ती सेवा देण्याचा वेग, अचूकता, आणि वृत्ती अशा लक्षणांमधून मोजली जाऊ शकते.
- c) **आश्वासन:** म्हणजे सेवा प्रदात्यांचे ज्ञान, चुणचुणीतपणा, सौजन्य आणि कर्मचाऱ्याची विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची क्षमता. त्या पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यात आहे याबद्दल ग्राहकाच्या मुल्यांकनातून समजू शकते. कर्मचाऱ्याने ग्राहकाच्या गरजा कशा प्रकारे समजून घेतल्या आहेत त्या पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यात आहे का, याबद्दल ग्राहकाच्या मुल्यांकनातून समजू शकते.
- d) **समवेदना:** याचे वर्णन व्यक्तिगत लक्ष असे केले जाते. ते ग्राहकाची काळजी घेण्याची सवय आणि त्याच्याकडे पुरवलेले व्यक्तिगत लक्ष यातून दिसू शकते.
- e) **मूर्त स्वरूप:** म्हणजे आसपासचे भौतिक घटक जे ग्राहक पाहू, ऐकू शकतो आणि स्पर्श करू शकतो. उदाहरणार्थ, विमा कंपनीच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्याचे स्थान, त्याची रचना, स्वच्छता, शिस्त आणि उच्च व्यावसायिकता या गोष्टी ग्राहकावर चांगला प्रभाव निर्माण करतात. भौतिक गोष्टी खास करून महत्वाच्या बनतात कारण त्या सेवा अनुभवण्यापुर्वी प्रथमदर्शनी आणि नंतर सुद्धा दीर्घकाळ प्रभाव निर्माण करतात.

3. ग्राहक सेवा आणि विमा

विमा उद्योगातील कोणत्याही प्रथितयश विक्रेत्याला विचारा की त्याला त्या उंचीवर पोहोचणे आणि टिकून राहणे कसे जमले. तुम्हाला बहुतेकांकडून सारखेच उत्तर मिळेल, की त्यांच्या सध्याच्या ग्राहकांकडून मिळालेले सहकार्य आणि समर्थन यांच्या आधारावर ते त्यांचा व्यवसाय उभा करू शकले.

तुम्हाला हे सुद्धा लक्षात येईल की त्यांच्या उत्पन्नामधील मोठा भाग करारांच्या नवीकरणातून येतो. त्यांचे ग्राहक हे त्यांना नवे ग्राहक देणारे स्रोत असतात.

त्यांच्या यशाचे रहस्य काय आहे?

बहुतांशी उत्तर असेल, त्यांच्या ग्राहकांना सेवा देण्याबाबत असलेली त्यांची वचनबद्धता.

ग्राहकाला आनंदी ठेवण्याने प्रतिनिधी आणि कंपनीला कसा फायदा होतो?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, ग्राहकाच्या जीवन मूल्याकडे पाहणे सयुक्तिक ठरेल.

ग्राहकाचे जीवनकाल मूल्य म्हणजे ग्राहकाशी दीर्घकालीन भक्कम संबंधातून मिळालेल्या आर्थिक फायद्यांची बेरीज.

आकृती 1 : ग्राहक जीवनकाल मूल्य



सेवा देणारा आणि ग्राहकाशी घनिष्ठ संबंध निर्माण करणारा प्रतिनिधी, पत आणि ब्रँड मूल्य निर्माण करतो ज्याचा उपयोग व्यवसायाच्या वाढीसाठी होतो.

स्वयं चाचणी 1

ग्राहकाचे जीवनकाल मूल्य म्हणजे काय?

- I. ग्राहकाच्या आयुष्यात त्याला सेवा देण्यासाठी लागलेला खर्च
 - II. ग्राहकाने दिलेल्या व्यवसायावरून त्याला दिलेली श्रेणी
 - III. ग्राहकाबरोबर दीर्घकालीन संबंध निर्माण करून मिळवता येतील अशा फायद्यांची बेरीज
 - IV. ग्राहकाला देता येईल असा अधिकतम विमा
-

B. उत्तम ग्राहक सेवा देण्यातील विमा प्रतिनिधीची भूमिका

आता आपण असे पाहू की प्रतिनिधी, ग्राहकाला उत्तम सेवा कशाप्रकारे देऊ शकतो. ही भूमिका विक्रीच्या टप्प्यावर सुरु होते आणि कराराच्या कालावधीत चालू राहते आणि यात खालील पायऱ्या अंतर्भूत असतात. आता आपण करारामधील काही मैलाचे दगड आणि त्या प्रत्येक पायरीवर करण्याची भूमिका समजावून घेऊ.

1. विक्री – उत्तम सल्ला

सेवेची पहिली संधी म्हणजे विक्रीचा क्षण. साधारण विम्याच्या खरेदी मधील अनेक मुद्यांपैकी नाजूक मुद्दा म्हणजे खरेदी करण्याची **कवचाची रक्कम [विमा आशवासित]**.

येथे एक मुलभूत आकलन लक्षात ठेवणे महत्वाचे असते की – जोखीम अन्य प्रकारे व्यवस्थापित केली जाऊ शकत असेल तर विम्याची शिफारस करू नये. विमाधारकाने या गोष्टीची खात्री केली पाहिजे की विम्याच्या किंमतीपेक्षा अपेक्षित नुकसान (विमा आशवासित) मोठे असले पाहिजे. विमा हप्त्याची रक्कम होऊ शकणाऱ्या नुकसानापेक्षा मोठी असेल तर, जोखीम धारण करण्याचा सल्ला देणे योग्य होईल.

दुसऱ्या बाजूला, एखाद्या संभाव्य घटनेमुळे आर्थिक बोजा निर्माण होणार असेल तर, अशी घटना विमा आशवासित करणे शहाणपणाचे ठरते.

विमा आवश्यक आहे किंवा नाही हे परिस्थितीवर. संकटामुळे मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीची नगण्य असेल तर, एखादा विमा करण्यापेक्षा ती जोखीम धारण करेल. त्याच प्रमाणे जर ती वस्तू नगण्य असेल तर, एखादा तिचा विमा करणार नाही.

उदाहरण

नेहेमी पूर येणाऱ्या भागात राहणाऱ्या घर मालकाने, पुरासाठी विमा कवच घेतल्यास ते उपयुक्त होईल.

दुसऱ्या बाजूला, घराचा मालक अशा ठिकाणी राहत असेल जेथे पुराचा धोका नगण्य आहे, तेथे विमा कवच घेण्याची आवश्यकता नसेल.

भारतात, तिसऱ्या बाजूच्या जोखमीसाठी विमा मोटार वाहन विमा करणे कायद्याने बंधनकारक आहे. अशा बाबतीत, एखाद्याला विमा गरजेचा आहे किंवा नाही ही चर्चा निरर्थक आहे.

जर कोणाला सार्वजनिक रस्त्यांवरून वाहन चालवायचे असेल तर त्याने तिसऱ्या बाजूचा विमा केला पाहिजे कारण तसे करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर कारचे स्वतःचे होऊ शकणारे नुकसान विमा आश्वसित करणे जरी अनिवार्य नसले तरी समंजसपणाचे ठरेल.

जर शक्यतेतील नुकसानीचा काही भाग एखादा उचलू शकत असेल तर, विमाधारकासाठी **वजावटी चा विमा** निवडणे आर्थिक दृष्ट्या सोयीचे असेल. एखाद्या कॉर्पोरेट ग्राहकाच्या विविध गरजा असू शकतात, अगदी कारखाना, लोक, कार, देयता उदभव इत्यादी, या सर्वांसाठी त्याला विमा कवच आणि पॉलिसीसंबंधी योग्य सल्ल्याची गरज असते.

बहुतांश साधारण विमा पॉलिसी ढोबळमानाने दोन प्रकारात मोडतात:

- ✓ विशिष्ट संकटासाठी च्या पॉलिसी
- ✓ समस्त जोखमी पॉलिसी

दुसऱ्या क्रमांकाच्या पॉलिसी अधिक महाग असतात कारण त्या पॉलिसीमधून न वगळलेले, सर्व प्रकारचे नुकसान आश्वसित करतात. पॉलिसी मध्ये उल्लेखित असणाऱ्या संकटांद्वारे नुकसानीच्या सर्वाधिक शक्यता असणारी कारणे विमा आश्वसित केली जातात आणि त्यामुळे 'विशिष्ट संकटांसाठीच्या' पॉलिसी अधिक फायदेशीर असू शकतात, कारण यामुळे विमा हप्ता वाचू शकतो आणि विमाधारकाला आवश्यकतेनुसार कवच प्राप्त होते.

विमा प्रतिनिधी तेव्हाच त्याचे वर्तन मिळवणे सुरु करतो जेव्हा तो एखाद्या बाबतीत सर्वोत्तम सल्ला देतो. प्रतिनिधीने हे लक्षात ठेवावे की, जोखीम हाताळण्याचे केवळ विमा हेच एक साधन आहे, असे एखाद्याला वाटेल पण जोखीम धारण, किंवा नुकसान प्रतिबंध यासारखी तंत्रे विम्याची किंमत कमी करण्यासाठीचे पर्याय म्हणून उपलब्ध असतात.

विमाधारकाच्या दृष्टीकोनातून विम्यासंबंधीचे उचित प्रश्न उदाहरणादाखल असे असू शकतात:

- ✓ वजावटी लक्षात घेता, किती विमा हप्ता वाचवला जाऊ शकतो?
- ✓ नुकसान प्रतिबंध उपक्रमानंतर किती विमा हप्ता कमी होऊ शकतो?

साधारण विमा विक्रेता म्हणून एखाद्या ग्राहकाला भेटताना प्रतिनिधीने स्वतःला असा प्रश्न विचारला पाहिजे की ग्राहकाच्या संदर्भात त्याची भूमिका काय आहे. तो तेथे केवळ विक्री करण्यासाठी जात आहे की एक प्रशिक्षक आणि एक भागीदार बनून त्याच्या जोखमी प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी मदत करणार आहे?

ग्राहकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. खर्च केलेल्या प्रत्येक रुपयातून अधिकाधिक विमा मिळवायचा असा त्याचा हेतू नसतो, तर **जोखीम हाताळण्याची किंमत कमी कशी करता येईल** हे पहात असतो.

अन्य शब्दात सांगायचे तर विमा प्रतिनिधीची भूमिका सामान्य विक्रेत्यापेक्षा वेगळी असते. तो **जोखीम निर्धारक असला पाहिजे, अंतर्लेखक, जोखीम व्यवस्थापन सल्लागार, अपेक्षानुरूप उपाय तयार करणारा आणि विश्वासार्हता निर्माण करून आणि दीर्घकालीन संबंधांच्या आधारावर नाते निर्माण करणारा** हे सर्व त्याच्यामध्ये सामावलेले असले पाहिजे.

2. प्रस्तावाची पायरी

प्रतिनिधीने ग्राहकाला प्रस्तावाचा फॉर्म भरण्यास मदत केली पाहिजे. विमाधारकाने त्यामध्ये केलेल्या विधानांची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असते. प्रकरण 5 मध्ये प्रस्ताव फॉर्मच्या ठळक वैशिष्ट्यांसंबंधी चर्चा केली आहे.

प्रस्ताव फॉर्म मधील तपशील भरताना प्रत्येक प्रश्नाला प्रस्तावकाने काय उत्तर द्यावे हे प्रतिनिधीने विषद करणे आणि स्पष्ट करणे अतिशय महत्वाचे आहे. विमा हक्काच्या प्रसंगात, योग्य आणि संपूर्ण माहिती देण्यात अपयश आले तर त्यामुळे संपूर्ण विमा हक्क प्रभावहीन होऊ शकतो.

काही वेळा काही पॉलिसी पूर्ण करण्यासाठी जास्तीच्या माहितीची आवश्यकता वाटू शकते. अशा वेळी, कंपनी थेट किंवा प्रतिनिधीच्या/सल्लागाराच्या माध्यमातून ग्राहकाला कळवू शकते. कोणत्याही बाबतीत, सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आणि त्याल किंवा तिला त्या कशा महत्वाच्या आहेत हे समजून सांगण्यासाठी ग्राहकाला मदत करणे आवश्यक ठरते.

3. स्वीकाराची पायरी

a) कव्हर नोट

प्रकरण '5' मध्ये कव्हर नोट संबंधी चर्चा केलेली आहे. जेथे लागू होते तेथे, कंपनीतर्फे विमा धारकाला कव्हर नोट जारी केली गेली आहे याची खात्री करणे ही प्रतिनिधीची जबाबदारी आहे. या संदर्भातील तत्परतेमुळे ग्राहकाला हा संदेश मिळतो की त्याचे स्वारस्य प्रतिनिधी आणि कंपनी यांच्या हातात सुरक्षित आहे.

b) पॉलिसी दस्तावेज पोहोचवणे

पॉलिसी देण्याच्या निमित्ताने प्रतिनिधीला ग्राहकाशी संपर्क साधण्याची अजून एक संधी मिळते. कंपनीचे नियमात जर व्यक्तीशः पॉलिसी पोहोचवणे अनुमत असेल तर, ती घेऊन जाणे आणि ग्राहकाला तो दस्तावेज स्वतःच पोहोचवणे ही खूप छान कल्पना आहे.

जर पॉलिसी पोस्टाने थेट पाठवली जात असेल तर, प्रतिनिधीने ग्राहकाला ती पाठवली आहे हे कळल्यानंतर ग्राहकाला जाऊन भेटले पाहिजे. ग्राहकाला जाऊन भेटणे आणि त्याला दस्तावेजामधील न कळलेल्या गोष्टी समजावून सांगणे यासाठी ही एक संधी असते. विविध प्रकारच्या पॉलिसी मधील तरतुदी आणि ग्राहक मिळवू शकतो असे पॉलिसीधारकाचे हक्क आणि विशेषाधिकार स्पष्ट करून सांगण्याचाही हा प्रसंग असतो. या कृतीमुळे प्रतिनिधीची विक्रीच्या पुढे जाऊन चांगल्या पातळीची सेवा देण्याची इच्छा दर्शवली जाते.

हे भेट म्हणजे प्रतिनिधीची ग्राहकाला सेवा देण्याची इच्छा आणि संपूर्ण पाठबळ व्यक्त करण्याचा सुद्धा प्रसंग असतो.

पुढील तर्कसंगत पायरी म्हणजे त्याला माहित असणाऱ्या अन्य व्यक्तींची नावे आणि तपशील विचारणे ज्यांना प्रतिनिधीच्या सेवेचा फायदा होऊ शकतो. ग्राहकाने स्वतःच अशा लोकांशी संपर्क केला आणि त्यांना प्रतिनिधीचा परिचय करून दिला तर तो व्यवसायातील मोठा लाभच म्हणायला हवा.

c) पॉलिसी नवीकरण

साधारण विमा पॉलिसी दर वर्षी नवीकरण कराव्या लागतात आणि त्यावेळी ग्राहकाला त्याच कंपनी बरोबर विमा करायचा की दुसऱ्या कंपनी बरोबर याच्या निवडीची संधी असते. कंपनी आणि प्रतिनिधी यांनी निर्माण केलेली पत आणि विश्वास यांची या कसोटीच्या क्षणी परीक्षा होते.

विमाधारकाची पॉलिसी विशिष्ट दिवशी संपणार असल्याची सूचना देण्याचे विमाकर्त्यावर जरी कोणतेही कायदेशीर बंधन नसले तरी, एक सौजन्याची बाब म्हणून आणि एक निकोप ठरलेली व्यावसायिक पद्धत म्हणून विमाकर्ते “नवीकरण सूचना” समाप्तीच्या पूर्वी एक महिना जारी करून पॉलिसी नवीकरण करण्याचे आवाहन करतात. प्रतिनिधीने नवीकरण करण्याच्या तारखेपूर्वी ग्राहकाला सूचित करण्यासाठी ग्राहकाच्या संपर्कात असला पाहिजे म्हणजे तो त्यासाठी तरतूद करू शकेल.

ग्राहकाशी, सण किंवा कौटुंबिक प्रसंग या निमित्ताने शुभेच्छा देऊन वेळोवेळी संपर्क ठेवल्याने नाते घट्ट बनते. त्याच बरोबर संकटाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगी मदतीचा हात पुढे केल्याने ही हे साधते.

4. विमा हक्क पायरी

विमा प्रतिनिधीला विमा हक्क प्रदान करताना महत्वाची भूमिका करावी लागते. विमा हक्क निर्माण होण्यासारखी परिस्थिती ताबडतोब विमाकर्त्याला कळवणे हे विमा प्रतिनिधीचे काम असते आणि ग्राहक सर्व औपचारिकता काळजीपूर्वक पूर्ण करतो आणि नुकसानीचे निर्धारण करताना आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या अन्वेषणाला मदत करतो.

स्वयं चाचणी 2

असा प्रसंग ओळखा ज्यात विम्याची आवश्यकता या विषयावर चर्चा करण्याची आवश्यकता नसते.

- I. मालमत्तेचा विमा
 - II. व्यवसाय देयता विमा
 - III. तिसऱ्या बाजूच्या देयतेसाठी मोटार वाहन विमा
 - IV. आग विमा
-

C. तक्रार निवारण

1. आढावा

जेव्हा ग्राहकाची काही तक्रार असते तेव्हा अधिक प्राधान्याने कृती करण्याची आवश्यकता असते. तक्रारीच्या बाबतीत हे लक्षात घेतले पाहिजे की, सेवेतील अपयशामुळे [तो विमाकार्त्याच्या नोंदी दुरुस्त करण्यापासून ते विमा हक्क प्रदानातील दिरंगाई] ग्राहक चिडलेला असतो, हा एकूण कथेचा काही थोडासाच भाग असतो.

ग्राहक अशा अपयशासाठी त्याच्या अन्वयार्थामुळे अधिक नाराज आणि अस्वस्थ होतो. प्रत्येक सेवा अपयशानंतर दोन प्रकारच्या जाणीवा आणि भावना निर्माण होतात:

- ✓ पहिले म्हणजे अप्रामाणिकपणाची जाणीव, फसवले गेल्याची भावना
- ✓ दुसरी भावना असते अहंकार दुखावल्याची- आपल्याला चिल्लर बनवल्याची किंवा मानल्याची भावना

ग्राहक संबंधामधील, तक्रार म्हणजे महत्वाचे **'क्षणिक सत्य'** असते; कंपनीने हे योग्य प्रकारे घेतले तर त्यात ग्राहकाची निष्ठा वाढवण्याची क्षमता असते. यात व्यक्तिगत स्पर्श महत्वाचा ठरतो, ग्राहकांसाठी आपण महत्वाचे आहोत ही भावना महत्वाची असते.

तुम्ही व्यवसायिक विमा सल्लागार असाल, तर तुम्ही प्रथम ही परिस्थिती येवूच नये म्हणून प्रयत्न कराल. तुम्ही ही बाब कंपनीच्या योग्य अधिकाऱ्याकडे उपस्थित कराल. **ध्यानात ठेवा, तुमच्या इतके ग्राहकाच्या प्रश्नामध्ये कंपनीतील अन्य कोणीच लक्ष घालणार नाही.**

तक्रारी/गाऱ्हाणी यांमुळे आपल्याला हे प्रदर्शित करण्याची संधी मिळते की आपण ग्राहकाच्या स्वारस्याची किती काळजी घेतो. ते खरे म्हणजे प्रतिनिधीची पत आणि व्यवसायाचे भक्कम आधार असतात. प्रत्येक पॉलिसीच्या शेवटी विमा कंपन्यांनी तक्रार निवारणाची तपशीलातील पद्धत दिलेली असते, जी ग्राहकाला दस्तावेजा मधील तरतुदी समजावून सांगताना त्याच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे.

विक्री आणि सेवा यांमध्ये कानोकानी जाहिरात (**Word of mouth publicity**) (चांगली/वाईट) याची एक महत्वाची भूमिका असते. चांगली सेवा 5 लोकांपर्यंत माहिती पोहोचवते, तर वाईट सेवा 20 लोकांपर्यंत पोहोचते.

2. एकात्म तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (IGMS)

आयआरडीएआयने (IRDA) एकात्म तक्रार व्यवस्थापन यंत्रणा सुरु केली आहे (IGMS), जी विमा तक्रार माहितीचे केंद्रीय भांडार म्हणून काम करते आणि उद्योगातील तक्रार निवारणाचे साधन म्हणून काम करते.

पॉलिसीधारक त्यांच्या पॉलिसीच्या तपशिलांसह या यंत्रणेकडे नोंद करू शकतात आणि त्यांची तक्रार दाखल करू शकतात. यानंतर तक्रारी त्या त्या कंपन्यांकडे पाठवल्या जातात. आयजीएमएस (IGMS) या तक्रारींचा आणि त्या सोडवण्यासाठी लागणाऱ्या वेळ यांच्यावर लक्ष ठेवते. तक्रारी या वेबसाईट वर नोंदल्या जाऊ शकतात:

http://www.policyholder.gov.in/Integrated_Grievance_Management.aspx

3. ग्राहक संरक्षण कायदा, 1986

“ग्राहकांच्या स्वारस्यांना अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण देणे आणि ग्राहकांचे वाद सोडवण्यासाठी त्यांच्या संस्था आणि अन्य प्राधिकरणे स्थापित करणे” यासाठी कायदा पारित करण्यात आला. हा कायदा ग्राहक संरक्षण (दुरुस्ती) कायदा, 2002 नुसार दुरुस्त करण्यात आला.

a) कायदानुसार व्याख्या

कायद्यामध्ये देण्यात आलेल्या काही व्याख्या या प्रमाणे:

व्याख्या

“सेवा” म्हणजे कोणतेही वर्णन असणारी सेवा, जी संभाव्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येते आणि यात बँकिंग, अर्थपुरवठा, विमा, परिवहन, प्रक्रिया करणे, विद्युत किंवा अन्य उर्जा यांचा पुरवठा, राहणे व भोजन किंवा दोन्ही या व्यवस्था, गृहनिर्माण, मनोरंजन, आनंद जत्रा, बातम्या किंवा माहिती पुरवणे, यासंदर्भातील सुविधांची तरतूद अंतर्भूत असते. पण यात मोफत दिली जाणारी किंवा व्यक्तिगत सेवेच्या अंतर्गत येणारी कोणतीही सेवा यांचा समावेश होत नाही.

विमा एक सेवा म्हणून अंतर्भूत केलेली आहे

“ग्राहक” म्हणजे कोणीही व्यक्ती जी:

- i. काही मोबदल्याच्या बदल्यात कोणताही “माल” खरेदी करते आणि अशा मालाचा वापर करणारा कोणीही वापरकर्ता. पण यात अशी व्यक्ती अंतर्भूत होत नाही जी पुनर्विक्रीसाठी किंवा कोणत्याही व्यापारिक उद्देशासाठी तो घेते किंवा
- ii. मोबदल्याच्या बदल्यात भाड्याने घेते किंवा सेवा घेते आणि अशा सेवांची लाभधारक यात अंतर्भूत असते.

‘दोष’ म्हणजे कोणताही कायदानुसार किंवा कराराच्या पूर्णते साठी किंवा अन्यथा कोणत्याही सेवेच्या संदर्भात व्यक्तीने केलेल्या सादरीकरणाचे स्वरूप आणि पद्धत यातील कोणतीही चूक, सदोष पणा, कमतरता, दर्जांमधील अधुरेपणा.

‘तक्रार’ म्हणजे तक्रारदाराकडून लिखित स्वरूपात केले गेलेले असे आरोप की:

- i. वापरण्यात आलेली व्यवसायातील अप्रामाणिक किंवा बंधनात आणू पाहणारी व्यावसायिक कृती
- ii. त्याच्याकडून खरेदी करण्यात आलेला मालामध्ये एक किंवा अनेक दोष असणे किंवा त्यापासून त्रास होणे
- iii. त्याने भाड्याने घेतलेली किंवा उपलब्ध करून घेतलेली सेवा कोणत्याही बाबतीत सदोष असणे
- iv. पॅकेज वर दर्शवलेली किंवा कायद्याने नक्की केलेल्या किंमती पेक्षा अधिक किंमत आकारणे

जो माल वापरला असता किंवा जीवन आणि सुरक्षा यांच्यासाठी धोकादायक आहे आणि ज्यात व्यापाऱ्याने अशा मालातील घटक, पद्धत आणि त्याच्या वापराचे परीणाम यासंबंधी माहिती प्रदर्शित करणे आवश्यक असते, अशा कायद्याच्या तरतुदींच्या विरुद्ध माल जनतेसाठी विक्रीला ठेवलेला असतो.

‘ग्राहक वाद’ म्हणजे असा वाद ज्यात, जिच्या विरुद्ध तक्रार केली गेली आहे अशी व्यक्ती, तक्रारीमध्ये केलेले आरोप नाकारते किंवा त्यासंबंधी युक्तीवाद करते.

b) ग्राहक वाद निवारण एजन्सी

प्रत्येक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ग्राहक वाद निवारण एजन्सी स्थापन झालेल्या आहेत.

- i. **जिल्हा मंच:** जेथे मालाची किंवा सेवांची किंमत आणि मागितलेला मोबदला 20 लाख रुपयांपर्यंत आहे तिथपर्यंत या मंचाची तक्रारी हाताळण्याची कार्यकक्षा आहे. जिल्हा मंचाला त्याचे आदेश/हुकुम योग्य त्या दिवाणी कोर्टाकडे अंमलबजावणीसाठी पाठवण्याचा अधिकार आहे.
- ii. **राज्य आयोग :** या निवारण प्राधिकरणाची कक्षा मूळ तक्रार, अपील आणि देखरेख याप्रकारची आहे. जिल्हा मंचाकडून येणारी अपिले स्वीकारतात. त्याशिवाय, मालाचे/सेवेचे मूल्य किंवा मोबदला रुपये 20 लाखापेक्षा अधिक आहे पण 100 लाखापेक्षा जास्त नाही अशा मूळ तक्रारींचे निवारण करतात. त्याचे अन्य अधिकार आणि प्राधिकार जिल्हा मंच प्रमाणेच असतात.
- iii. **राष्ट्रीय आयोग :** या कायद्यांतर्गत स्थापित झालेले अंतिम प्राधिकरण म्हणजे राष्ट्रीय आयोग. याच्याकडे मूळ; अपिले व त्याच बरोबर देखरेखीची कार्यकक्षा आहे. राज्य आयोगाने पारित केलेले अदेशांवरील अपिले ते ऐकू शकतात, आणि त्याच्या मुळ कार्यक्षेत्र रुपये 100 लाख किंवा त्यावरील माल/सेवा आणि मोबदला यासंबंधीचे वाद स्वीकारतात. त्याच्याकडे राज्य आयोगाच्या कामावर देखरेख करण्याची कार्यकक्षा असते.

सर्व तिन्ही एजन्सींना दिवाणी कोर्टाचे अधिकार आहेत.

c) तक्रार नोंदवण्याची पद्धत

वरील तिन्ही एजन्सीज कडे **तक्रार नोंदवण्याची पद्धत** अगदी सोपी आहे. राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांच्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी किंवा अपील करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

तक्रार स्वतः तक्रारदार नोंदवू शकतो किंवा त्याचा अधिकृत प्रतिनिधी द्वारे नोंदवू शकतो. हे लक्षात ठेवले पाहिजे की तक्रार नोंदवण्यासाठी वकिलाची आवश्यकता नसते.

d) ग्राहक मंच आदेश

ज्या मालाच्या विरुद्ध तक्रार आली आहे त्या मालामध्ये निर्दिष्ट दोष आहेत या बदल समाधानी असेल किंवा तक्रारीमधील सेवेसंबंधीचे आरोप सिद्ध झाले तर मंच विरुद्ध बाजूवर खालीलपैकी एक किंवा अनेक आदेश काढू शकतो विशेषतः,

- i. तक्रारदाराला त्याचे (किंमत) पैसे [किंवा विम्याच्या बाबतीत विमा हप्ता], तक्रारदाराने अदा केलेले शुल्क परत करणे.
- ii. विरुद्ध बाजूच्या निष्काळजीपणामुळे ग्राहकाचे झालेले नुकसान किंवा दुखापत यासाठी **भरपाई** म्हणून काही रक्कम देणे.
- iii. प्रश्नांकित सेवेमधील दोष किंवा कमतरता **काढून** टाकणे.
- iv. **अप्रमाणिक व्यापारी पद्धत बंद करणे**, किंवा व्यापारवर मर्यादा आणणे किंवा त्या चुका पुन्हा न करणे
- v. तक्रारदार बाजूला **पुरेसा खर्च** देणे

e) ग्राहक वाद प्रकार

तीन मंचांमध्ये असलेले बहुतांश ग्राहक वाद, विमा व्यवसाय डोव्यासमोर ठेवल्यास, खालील मुख्य प्रकारांमध्ये मोडतात:

- i. विमा हक्क प्रदान करण्यात दिरंगाई
- ii. विमा हक्क प्रदान न करणे
- iii. विमा हक्क नाकारणे
- iv. नुकसानीचा आकार
- v. पॉलिसी अटी, स्थिती इत्यादी

4. विमा लोकपाल (ओम्बड्स्मन)

11 नोव्हेंबर 1998 च्या अधिकृत राजपत्रात सूचना प्रकाशित करून केंद्र सरकारने विमा कायदा 1938 च्या अंतर्गत सार्वजनिक तक्रार निवारण नियम 1998 बनवले. हे नियम आयुर्विमा आणि साधारण विमा यांना म्हणजे, व्यक्तिगत पातळीवर घेतल्या जाणाऱ्या विम्याला लागू होतात.

या नियमांचा उद्देश विमा कंपन्यांच्या संदर्भात विमा हक्क प्रदानाशी संबंधित सर्व तक्रारी कमी खर्चात, कार्यक्षम पद्धतीने आणि समतोलपणे सोडवणे हा आहे.

विमाधारक आणि विमाकर्ता यांच्या परस्पर संमतीने अटींच्या चौकटीत लोकपाल (ओम्बड्स्मन) मध्यस्थ आणि सल्लागार म्हणून काम करू शकतो.

तक्रार स्वीकारायची किंवा फेटाळून लावायची यासंबंधीचा लोकपालाचा निर्णय अंतिम असतो.

a) लोकापालाकडे तक्रार करणे

लोकापालाकडे केलेली तक्रार लिखित स्वरूपात, विमाधारक किंवा त्याचे कायदेशीर वारस यांनी स्वाक्षरी केलेली, विमाकर्त्याचे कार्यालय ज्या क्षेत्रात आहे ते ज्या लोकापालाच्या कक्षेत येते त्याला उद्देशून, अर्जासोबत आवश्यक असल्यास काही दस्तावेज जोडून आणि तक्रारदाराच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज आणि मागितलेली भरपाई यांच्यासह केलेला असला पाहिजे.

लोकापालाकडे तक्रार करता येते, जर:

- i. तक्रारदाराने विमा कंपनीला पूर्वी लिखित स्वरूपाचे सादरीकरण केले होते आणि विमा कंपनीने:
 - ✓ तक्रार फेटाळून लावली असेल किंवा
 - ✓ विमाकर्त्याला तक्रार मिळाल्यानंतर एक महिन्यात कोणताही प्रतिसाद मिळाला नसेल तर
 - ✓ विमाकर्त्याच्या उत्तराबाबत तक्रारदार समाधानी नसेल तर.
- ii. विमा कंपनीने हक्क फेटाळून लावल्यापासून एक वर्षाच्या आत तक्रार केली असेल
- iii. तक्रार कोणत्याही कोर्टात किंवा ग्राहक मंचाकडे किंवा तडजोडीच्या मध्ये प्रलंबित नसेल

b) लोकापाला द्वारे मिळालेल्या शिफारसी

लोकापालाची काही कर्तव्ये/शिष्टाचार असतात ज्यांचे त्याने पालन केले पाहिजे:

- i. अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर एक महिन्याच्या आत शिफारसी केल्या गेल्या पाहिजेत.
- ii. तक्रारदार आणि विमा कंपनी या दोघांनाही शिफारसीच्या प्रती पाठवल्या पाहिजेत.
- iii. तक्रारदाराने अशा प्रकारच्या शिफारसी मिळाल्यानंतर 15 दिवसांच्याआत लिखित स्वरूपात स्वीकारल्या पाहिजेत.
- iv. विमाधारकाद्वारे स्वीकाराचे पत्र विमाकर्त्याला पाठवले पाहिजे आणि असे स्वीकाराचे पत्र मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्याची लिखित स्वीकृती दिली पाहिजे.

जर मध्यस्थीने वाद मिटला नाही तर, लोकपाल त्याला योग्य वाटेल असा निवाडा विमाधारकाला देईल, आणि तो त्याचे नुकसान भरून निघेल यापेक्षा अधिक असत नाही.

c) लोकपालाचे निवाडे

लोकपालाचे निवाडे खालील नियमांनी नियंत्रित असतात:

- i. निवाडा रुपये 20 लाखांपेक्षा अधिक नसला पाहिजे (सानुदान रक्कम आणि अन्य खर्च यांच्या समावेशासह)
- ii. अशाप्रकारची रक्कम मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत निवाडा केला पाहिजे, आणि विमाधारकाने अशाप्रकारचा निवाड्याची रक्कम पूर्णपणे मिळाल्यानंतर अंतिम प्रदान झाल्याची पावती अशी रक्कम मिळाल्यापासून एक महिन्यांच्या आत दिली पाहिजे.
- iii. विमाकर्ता निवाड्याची पूर्तता करेल आणि असे स्वीकृतीचे पत्र मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत लिखित स्वरूपात त्याची सूचना लोकापालाकडे पाठवेल.
- iv. विमाधारकाने लिखित स्वरूपात असे लिखित स्वरूपात निवाड्याची स्वीकृती दिली नाही तर, विमाकर्ता निवाड्याची पूर्तता करणार नाही.

v.

स्वयं चाचणी 3

ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार, उपभोक्ता म्हणून कोणाला वर्गीकृत करता येणार नाही?

- I. व्यक्तिगत उपयोगासाठी माल / सेवा भाड्याने घेणारा
- II. जी व्यक्ती पुनर्विक्रीसाठी माल खरेदी करते
- III. पैशांच्या मोबदल्यात माल आणि सेवा खरेदी करतो आणि त्या वापरतो.
- IV. दुसऱ्यांच्या सेवा पैशांच्या मोबदल्यात वापरतो

D. संपर्क प्रक्रिया

ग्राहक सेवेतील संपर्क कौशल्ये

कामाच्या ठिकाणी, एखाद्या प्रतिनिधीला किंवा सेवा कर्मचाऱ्याला प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक असा सर्वात महत्वाच्या कौशल्यांचा संच म्हणजे **मृदू कौशल्ये**.

जशी मृदू कौशल्ये एखाद्याच्या अन्य कामगारांबरोबर आणि ग्राहकांबरोबर कामाच्या ठिकाणी आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी प्रभावीपणे देवाणघेवाण करण्याच्या क्षमतेशी संबंधित असतात, तशी नसलेली बाह्य कौशल्ये – जी विशिष्ट प्रकारचे काम किंवा किंवा उपक्रम करण्यासाठीच केवळ उपयुक्त असतात .

1. संपर्क आणि ग्राहक नाते संबंध

समाधानी आणि निष्ठावान ग्राहक मिळवण्याच्या महत्वाच्या घटकांमधील एक घटक म्हणजे ग्राहक सेवा. पण तेव्हाच पुरेसे नसते. ग्राहक सुध्दा माणसेच असतात ज्यांच्या बरोबर कंपनीने घट्ट नाते संबंध जोडणे गरजेचे असते.

एखादा ग्राहक कंपनीकडे कशा रीतीने पाहतो याला आकार देण्याचे अंतिम काम सेवा आणि नाते संबंध यांचा अनुभव हे दोन्ही करतात.

निकोप नाते संबंध करण्यासाठी काय लागते?

अर्थात त्याच्या गाभ्यात, विश्वास असावा लागतो. त्याचबरोबर तेथे असे काही घटक असतात जे या विश्वासाला पाठबळ देतात आणि प्रोत्साहन देतात. आपण काही घटकांचे वर्णन पाहू:

आकृती 2: विश्वासाचे घटक



i. प्रत्येक नाते आकर्षणातून सुरु होते:

एखाद्याने प्रथम आकर्षक असावे लागते आणि त्याची ग्राहकाबरोबर जवळीक साधण्याची क्षमता असावी लागते. आकर्षण बरेचवेळा प्रथम दर्शनी पडणाऱ्या प्रभावाचा परिणाम असतो

जेव्हा ग्राहक एखाद्या संस्थेच्या किंवा तिच्या प्रतिनिधीच्या संपर्कात येतो. आकर्षण ही अशी पहिली किल्ली असते ज्याने कोणतेही हृदयाचे दर उघडले जाते. असा एखादा विक्रेता डोळ्यासमोर आणा जो कोणाला आवडत नाही. तुम्हाला असे वाटते का की तो त्याच्या विक्रेत्याच्या कारकिर्दीत खूप यशस्वी होईल?

ii. नातेसंबंधातील दुसरा घटक म्हणजे एखाद्याची उपस्थिती – गरजेच्या वेळी उपस्थित असणे:

कदाचित सगळ्यात चांगले उदाहरण विवाहाचे असेल. पत्नीला गरज असते तेव्हा पतीने उपलब्ध असणे महत्वाचे आहे का? त्याचप्रमाणे, ग्राहक नातेसंबंधात, प्रश्न हा असतो की कंपनी किंवा तिचा प्रतिनिधी गरजेच्या वेळी उपलब्ध असतो का? तो किंवा ती ग्राहकाचे ऐकण्यासाठी पूर्णपणे उपलब्ध असतो का?

असे काही प्रसंग असू शकतात की जेव्हा एखादा पूर्णपणे उपस्थित नाही आणि त्याच्या ग्राहकाच्या अपेक्षांना पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही. अशाही परिस्थितीत एखादा ग्राहका बरोबर असे घट्ट नातेसंबंध जोडून ठेवू शकतो की, जे आश्वासक असतात, सहवेदनापूर्ण आणि जबाबदारीची जाणीव करून देणारे असतात.

वरील सर्व मुद्दे असे आहेत:

- ✓ एखाद्याने निर्माण केलेला प्रभाव किंवा
- ✓ एखादा ज्या तऱ्हेने उपस्थित असतो आणि ऐकून घेतो किंवा
- ✓ एखादा दुसऱ्याशी ज्याप्रकारे संवाद साधतो

हे संवादाचे आयाम आहेत आणि त्यासाठी शिस्त आणि कौशल्यांची आवश्यकता असते. एक प्रकार एखादा कशाप्रकारे संवाद करतो हे शेवटी तो कसा विचार करतो किंवा एखाद्या गोष्टीकडे कसे पाहतो याचे निदर्शक असते.


एखादा ग्राहक नवीन मिळवण्याच्या खर्चापेक्षा तो सांभाळण्याचा खर्च खूप कमी असतो त्यामुळे कंपनी ग्राहक संबंध व्यवस्थापन यावर भर देतात. ग्राहक संबंध अनेक बिन्दुपाशी आढळतो, जसे ग्राहकाच्या विम्याच्या गरजा समजून घेणे, विमा कवच विषद करून सांगणे, फॉर्म्स देणे. त्यामुळे प्रत्येक बिंदुपाशी प्रतिनिधीसाठी नाते घट्ट करण्याच्या अनेक संधी असतात.

2. संवादाची प्रक्रिया

संपर्क म्हणजे काय ?

प्रत्येक संवादाला एक प्रेषक लागतो, जो एक संदेश पाठवतो, आणि त्या संदेशाचा प्राप्तकर्ता लागतो. प्रेषकाचा संदेश प्राप्तकर्त्याला समजला की प्रक्रिया पूर्ण होते.

आकृती 3 संवादाची स्वरूपे



संवाद विविध स्वरूपे धारण करू शकतो

- ✓ मौखिक
- ✓ लिखित
- ✓ अ-शाब्दिक
- ✓ देहबोलीतून


ते समोरासमोर असू शकते, फोनवर असू शकते, किंवा मेल किंवा इन्टरनेटवरून असू शकते. ते औपचारिक किंवा अनौपचारिक असू शकते. आशय कोणताही असो, संदेशाचे स्वरूप कोणतेही असो, किंवा कोणतेही मध्यम वापरलेले असो, आपल्याला काय सांगितले जात आहे याचे प्राप्तकर्त्याला होणारे आकलन हा संवादाचा खरा हेतू (essence) आहे.

व्यवसायासाठी याची निवड महत्वाची ठरते की तो ठरवलेल्या प्राप्तकर्त्यांना केव्हा आणि कसा संदेश पाठवणार आहे.

संवादाची प्रक्रिया खाली दर्शवली आहे.

आता आपण आकृतीमधील संज्ञा सुनिश्चित करू:

आकृती 4: संवाद प्रक्रिया



व्याख्या

- i. **स्रोत:** संदेशाचा स्रोत म्हणून प्रतिनिधीला हे माहित असले पाहिजे की, तो हे का सांगत आहे, त्याला काय सांगायचे आहे, आणि त्याला हा आत्मविश्वास असला पाहिजे की तो जे सांगतो आहे ते उपयुक्त आणि अचूक आहे.
- ii. **संदेश** म्हणजे माहिती जी एखादा पोहोचवू इच्छित असतो.
- iii. **चिन्हांकन** ही अशी प्रक्रिया आहे ज्यात एखाद्याला पोहोचवायची असलेली माहिती विशिष्ट स्वरूपात पाठवली जाते जी दुसऱ्या बाजूला योग्य प्रकारे चिन्ह विरहित केली जाईल. चिन्हांकनाचे यश एखाद्याला माहिती किती यशस्वीपणे आणि कोणताही गोंधळ न होता पोचवता आली यात असते. यासाठी त्याच्या श्रोत्यांची जाण असणे गरजेचे असते. तसे न झाल्यास परिणाम म्हणून पोचवलेल्या संदेशांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो.
- iv. संदेश एका **मार्गिकेतून** पोहोचवला जातो, जी उद्देशासाठी निवडली पाहिजे. हा मार्ग शाब्दिक असू शकतो ज्यात समोरासमोरची भेट असू शकते, फोन आणि व्हिडियो कॉन्फरन्सिंग; किंवा त्यात लिखित स्वरूपाची पत्रे, फोन, ई-मेल्स, मेमोज आणि अहवाल असू शकतात.
- v. **चिन्ह विरहित करणे** यात माहिती मिळते, अर्थ लावला जातो आणि तिच्या गंतव्य ठिकाणी विशिष्ट प्रकारे समजली जाते. आपण हे पाहू शकतो की चिन्ह विरहित करणे [किंवा

एखादा माहिती कशी स्वीकारतो] हे चिन्हांकन करण्या इतकेच महत्वाचे आहे [एखादा कशा प्रकारे पोहोचवतो].

- vi. **प्राप्तकर्ता:** एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती [श्रोते] ज्यांना संदेश पाठवला जातो, असा प्राप्तकर्ता शेवटी असतो. या श्रोतृवर्गाचा प्रत्येक सदस्याच्या स्वतःच्या काही कल्पना असतात, श्रद्धा असतात आणि भावना असतात आणि तो संदेश कशा प्रकारे प्राप्त झाला आणि त्यावर कशाप्रकारे कृती झाली यावर त्या परिणाम करतात. पाठवणाऱ्याला स्वाभाविक पणे हे घटक विचारात घेऊन कोणता संदेश पाठवायचा हे ठरवावे लागते.
- vii. **प्रतिसाद:** अगदी ज्यावेळी संदेश पाठवला जात असतो आणि प्राप्त केला जात असतो, त्यावेळी प्राप्तकर्ता शाब्दिक किंवा अशाब्दिक स्वरूपाचे संदेश प्रेषकाला प्रतिसाद म्हणून पाठवत असतो. प्रेषकाने असे प्रतिसाद पाहून आणि त्या प्रतिक्रियांचे काळजीपूर्वक आकलन केले पाहिजे जेणेकरून त्याला संदेश कशाप्रकारे घेतला गेला आणि त्यावर कशाप्रकारे कृती केली गेली हे समजण्यास मदत होईल. आवश्यक वाटल्यास संदेश बदलला जाऊ शकतो किंवा त्याच्या शब्द रचनेत बदल केला जाऊ शकतो.

3. प्रभावी संवादातील अडथळे

वरील प्रक्रियेत प्रभावी संवाद होण्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर अडथळे येऊ शकतात. पाठवणाऱ्याच्या प्रतिमेमुळे, किंवा संदेश अयोग्य प्रकारे रचला गेल्यामुळे, किंवा फार जास्त किंवा खूप कमी सांगितले गेल्यामुळे किंवा प्राप्तकर्त्याची संस्कृती न समजल्यामुळे, संवादात विक्षेप येऊ शकतो. असे सारे अडथळे हटवणे हे आव्हान असते.

स्वयं चाचणी 4

निकोप नातेसंबंध निर्माण करण्यासाठी काय चालत नाही?

- I. आकर्षण
- II. विश्वास
- III. संवाद
- IV. संशयी वृत्ती

E. अ-शाब्दिक संवाद

आता आपण अशा काही संकल्पना पाहू ज्या प्रतिनिधीने समजावून घेणे गरजेचे असते.

महत्वाचे

उत्कृष्ट प्रथम दर्शनी छाप पाडणे

आपण हे आधीच पहिले आहे की कोणत्याही नातेसंबंधांचा आकर्षण हा प्रथम आधारस्तंभ असतो. ज्याला तुम्ही आवडत नाही अशा व्यक्तीकडून तुम्हाला काही व्यवसाय मिळेल अशी तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. खरेतर, काही व्यक्ती अशा असतात की त्यांना तुम्ही पहिल्यांदा भेटता तेव्हा एका नजरेत तुम्हाला पारखायला आणि तुमचे मुल्यांकन करायला केवळ काही सेकंद पुरतात. तुमचे दिसणे, तुमची देहबोली, तुमची रिती, आणि तुम्ही कसे कसे कपडे घातले आहेत आणि तुम्ही कसे बोलता यावर आधारित त्यांचे तुमच्या विषयीचे मत बनते. लक्षात घ्या की हे पहिले दर्शन दीर्घकाळ ठसा उमटवते. चांगले प्रथम दर्शन बनवण्यासाठीच्या काही उपयुक्त सूचना अशा आहेत:

- i. **नेहेमी वेळेवर पोहोचा.** सर्व प्रकारचे शक्यतेतील उशीर समायोजित करता येतील अशी लवचिक योजना करून काही मिनिटे दिलेल्या वेळे आधी पोहोचा.
- ii. **स्वतःला योग्यप्रकारे सादर करा.** तुमचा संभाव्य ग्राहक तुम्हाला ओळखत नसतो आणि नेहेमी तुमचे दिसणे हाच पहिला धागा असतो ज्याच्या आधारे त्याला किंवा तिला पुढे जावे लागते.
 - ✓ तुमचे दिसणे तुमच्याविषयीचे पहिले मत योग्य बनवण्यास सहायक ठरते आहे का?
 - ✓ तुमचा पोशाख भेटीसाठी किंवा प्रसंगासाठी सुयोग्य आहे का?
 - ✓ तुमचे राहणे स्वच्छ आणि टापटीपीचे आहे का – छान कापलेले केस, दाढी, स्वच्छ आणि नीटनेटके कपडे, प्रसाधनांचा सुयोग्य वापर?
- iii. **सौहार्दपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि विजयी हास्य** तुम्हाला आणि तुमच्या श्रोतृवर्गाला एकमेकांबरोबर लगेच सहज/निश्चित बनवते.
- iv. **मोकळे, आत्मविश्वासपूर्ण आणि सकारात्मक असणे**

- ✓ तुमची देहबोली आत्मविश्वास आणि स्वयं-आश्वासित असल्याचे प्रदर्शित करते का?
 - ✓ तुम्ही ताठ उभे राहता का, हसता का, डोळ्यात पाहून बोलता का, घट्ट हस्तांदोलन करून स्वागत करता का?
 - ✓ काहीं टीका होते तेव्हा किंवा अपेक्षेप्रमाणे बैठक चालू नसते तेव्हा तुम्ही सकारात्मक राहू शकता का?
- v. **अन्य व्यक्तीमध्ये रस असणे** – अन्य व्यक्तीमध्ये प्रामाणिक पणे रस असणे सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

- ✓ ग्राहक एक व्यक्ती म्हणून कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही काही वेळ काढता का?
- ✓ तो किंवा ती काय सांगते आहे याकडे तुमचे लक्ष असते का आणि तुम्ही त्यासंबंधी सहानुभूत असता का?
- ✓ तुम्ही तुमच्या ग्राहका बरोबर पूर्णपणे उपस्थित आणि उपलब्ध असता का की तुमचा मोबाईल फोन तुम्हाला तुमच्या मुलाखतीमधील अर्ध्याहून अधिक वेळ व्यस्त ठेवतो.

1. देह बोली

देहबोली म्हणजे तुमच्या हालचाली, हातवारे, चेहेऱ्या वरील हावभाव. आपण जसे बोलतो, चालतो, बसतो आणि उभे राहातो, यासाऱ्या गोष्टी आपल्यासंबंधी आणि आपल्या आत काय चालू आहे ते सांगतात.

असे नेहेमी म्हटले जाते की जेव्हा प्रत्यक्षात बोलले जाते त्याच्या प्रमाणात खूप थोडे ऐकले जाते. आपण जे बोलत नाही ते अधिक मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या आवाजात सांगितले जाते. स्वाभाविकपणे, प्रत्येकाने त्याच्या देहबोली बाबत खूप काळजी घेतली पाहिजे.

a) विश्वास

ज्यामुळे असे मत तयार होते की याचे गंभीरपणे ऐकले पाहिजे अशाप्रकारे आत्मविश्वासपूर्ण आणि स्वयं-आश्वासित कसे दिसावे, यासंबंधी येथे काही सूचना दिल्या आहेत:

- ✓ उभे राहण्याची लकब- खांदे मागे खेचून ताठ उभे राहणे.
- ✓ डोळ्यात पाहणे – “हसरा” चेहेरा

- ✓ उद्देशपूर्ण आणि सहेतुक हातवारे

b) विश्वास

बरेच वेळा, विक्रेत्याचे शब्द बहिरेपणाने ऐकले जातात, कारण श्रोते त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत – तो प्रामाणिक आहे याबद्दल त्याची देहबोली खात्री देत नाही. जेव्हा एखादा प्रामाणिक आणि विश्वास ठेवण्यायोग्य नसतो तेव्हा लक्षात ठेवण्यासारख्या काही ठराविक अतिशय महत्वाच्या लक्षणांबाबत माहिती असणे महत्वाचे आहे आणि अशाबाबतीत खाली दिल्यानुसार लक्ष ठेवले पाहिजे:

- ✓ डोळे अगदी थोडा किंवा अजिबात नेत्रसंपर्क करत नाहीत किंवा डोळ्यांची खूप हालचाल होते
- ✓ तोंडासमोर हात किंवा बोटे ठेवून बोलणे
- ✓ व्यक्ती दुसऱ्या बाजूला वळून बोलते (ऐकणाऱ्या कडे न पाहता)
- ✓ एखाद्याचा श्वासोश्वास खूप गतीने चालतो
- ✓ चेहेऱ्याचा रंग बदलतो; चेहेरा किंवा गळ्याजवळ लाल दिसते.
- ✓ घाम येणे वाढते
- ✓ आवाजाची पट्टी वाढते, बोलताना अडखळतो, घसा खाकरणे
- ✓ बोलणे- सावकाश आणि स्पष्ट आणि आवाजाची पातळी मध्यम ते कमी पातळी.

काही शारीरिक हालचाली ज्या बचावात्मक आणि अस्वीकारात्मक पवित्रा दर्शवितात त्यात खालील अंतर्भूत असते:

- ✓ हात/बाहू यांच्या स्थिती आकुंचित केलेल्या आणि शरीराच्या जवळ घेतलेल्या असतात.
- ✓ चेहेऱ्यावर हावभाव जवळपास नसतात
- ✓ शरीर तुमच्यापासून दुसऱ्या बाजूस वळवलेले असते
- ✓ बाहू शरीरावर फुली च्या स्थितीत असतात
- ✓ डोळे कमीतकमी नेत्रसंपर्क करतात, किंवा खाली वळवलेले असतात

तुमचा ग्राहक यापैकी काहीही दर्शवत असेल तर, हीच वेळ आहे की तुम्ही स्वतःला तपासून पाहावे आणि ग्राहकाच्या मनात काय चालले आहे याकडे अधिक लक्ष द्यावे.

2. ऐकण्याची कौशल्ये

ज्यांच्या बाबत प्रत्येकाने जागृत असायला हवे आणि ती अंगी बाणवायला हवीत अशा संवाद कौशल्यांमधील तिसरा संच म्हणजे ऐकण्याची कौशल्ये. ‘दुसऱ्यांनी तुम्हाला समजून घेण्यासाठी प्रथम त्यांना समजून घ्या’ या व्यक्तिगत कार्यक्षमतेच्या च्या प्रसिद्ध तत्वामधून ती येतात.

तुम्ही किती चांगल्या प्रकारे ऐकू शकता याचा तुमच्या कामातील कार्यक्षमतेवर, आणि तुमच्या इतरांबरोबर असलेल्या नात्यांवर मोठा परिणाम दिसतो. आता आपण काही ऐकण्यासंबंधीच्या सूचना पाहू.

a) कृतीशील ऐकणे:

यामध्ये आपण केवळ समोरच्याचे शब्दच नव्हे तर, अधिक महत्वाचे म्हणजे त्याच्याकडून दिला जाणारा संपूर्ण संदेश जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.

आता आपण कृतीशील ऐकण्याचे काही घटक पाहू. ते आहेत:-

i. लक्ष देणे

आपण बोलणाऱ्याकडे आपले संपूर्ण चित्त एकाग्र केले पाहिजे, संदेश मान्य केला पाहिजे. लक्षात घ्या की अशाब्दिक संवाद सुद्धा खूप मोठ्याने “बोलतो”. लक्ष देण्याचे काही पैलू खालील प्रमाणे आहेत:

- ✓ बोलणाऱ्या कडे थेट पहा
- ✓ लक्ष विचलित करणारे विचार बाजूला ठेवा
- ✓ Don't mentally prepare a rebuttal
- ✓ सर्व लक्ष विचलित करणारी बाह्य साधने टाळा [उदा. मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा]
- ✓ बोलणाऱ्याची देहबोली “ऐका”

ii. तुम्ही ऐकत आहात हे प्रदर्शित करणे:

देहबोलीचा वापर येथे महत्वाची भूमिका बजावतो. उदाहरणार्थ, एखादा:

- ✓ अधूनमधून मान डोलावत आणि हसू शकतो
- ✓ एक मोकळे पण दर्शवणारी स्थितीत बसू शकतो ज्यामुळे दुसरी व्यक्तीही मोकळेपणाने बोलण्यास उद्युक्त होते
- ✓ काही संक्षिप्त शब्द वापरा, जसे हो, हां, अस्सं.

iii. प्रतिसाद द्याः

आपण जी गृहिते, अंदाज आणि श्रद्धा मनात बाळगतो त्यामुळे, आपण ऐकलेल्या पैकी बरेचसे आपल्या व्यक्तिगत गाळणीतून वाहून जाते. एक श्रोता म्हणून, आपण याबाबत जागृत असले पाहिजे आणि जे सांगितले जात आहे ते समजून घेण्याचा आपण असा प्रयत्न केला पाहिजे.

- ✓ यासाठी तुम्हाला संदेशावर पुन्हा नजर टाकावी लागेल आणि प्रश्न विचारून काय म्हटले गेले हे स्पष्ट करून घ्यावे लागेल.
- ✓ प्रतिसाद देण्याचा दुसरा महत्वाचा मार्ग म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द वेगळ्या शब्दात पुनर्रचना करून मांडणे
- ✓ याशिवाय तिसरा मार्ग म्हणजे बोलणाऱ्याला वेळोवेळी मध्ये थांबवून त्याने आतापर्यंत काय सांगितले याचा आढावा घेणे आणि त्याला किंवा तिला तो पुन्हा सांगणे.

उदाहरण

स्पष्ट करण्यास सांगा – मी जे ऐकले ते, मी हे गृहीत धरणे योग्य आहे का, तुम्हाला आमच्या काही आरोग्य विमा योजनांसंबंधी प्रश्न आहेत, तुम्ही अधिक तपशीलात सांगू शकता का?

बोलणाऱ्याचे नक्की म्हणणे अन्य शब्दात मांडणे- तर तुम्हाला असे म्हणायचे आहे की आमच्या आरोग्य विमा योजना पुरेसे आकर्षक फायदे देत नाही' – मला जे समजले ते बरोबर आहे का?

iv. घाईघाईने निर्णय करणे टाळणे:

कृतीशील ऐकण्यातील सर्वात मोठा अडसर असतो आपली घाईने **एखाद्या निष्कर्षाप्रत पोहोचण्याची किंवा बोलणाऱ्यासंबंधी काही मत आधीच बनवून ठेवण्याची प्रवृत्ती**. याचा परिणाम असा होतो की ऐकणारा बोलणाऱ्याचे शब्द ऐकतो पण त्याचा अर्थ मात्र त्याच्या मनातील आधीपासून बनवलेल्या मतानुसार बोलणाऱ्याला काय म्हणायचे असेल हे ठरवतो.

अशा प्रकारचा निष्कर्षाच्या घाईचा परिणाम म्हणून ऐकणारा बोलणाऱ्याला, हा वेळेचा अपव्यय आहे असे मानून अधिक बोलू देत नाही. याचा असाही परिणाम होतो की बोलणाऱ्याने त्याचा संदेश पूर्ण करण्याच्या आधीच त्याला व्यत्यय आणून आणि त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून त्याला नामोहरम(rebutting) केले जाते.

याच्यामुळे बोलणारा निराश होतो आणि संदेशाच्या संपूर्ण आकलनाला मर्यादा येतात. कृतीशीलपणे ऐकण्यासाठी हे करावे:

- ✓ प्रश्न विचारण्यापूर्वी बोलणाऱ्याला त्याचे म्हणणे पूर्ण करू द्यावे
- ✓ बोलणाऱ्याला प्रतिवाद करून व्यत्यय आणू नये.

v. योग्यप्रकारे प्रतिसाद देणे:

कृतीशील ऐकणे म्हणजे केवळ बोलणारा काय म्हणतो ते ऐकणे यापेक्षा बरेच काही अधिक असते. संवाद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा ऐकणारा एखादा शब्द, एखादी कृती अशा कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रतिसाद देतो. बोलणाऱ्याला आपले ऐकले नाही असे न वाटता आदर आणि मान दिला असे वाटावे याची खात्री करण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. यात अंतर्भूत आहेत:

- ✓ तुमच्या प्रतिसादात सच्चेपणा, खुले आणि प्रामाणिक असणे
- ✓ एखाद्याच्या मतांना आदराने दुजोरा देणे
- ✓ दुसऱ्याला अशा पद्धतीने वागवावे कि ज्या पद्धतीने तुमच्याशी व्यवहार झालेला तुम्हाला आवडेल

vi. समवेदनेसह ऐकणे:

समवेदनाशील बनणे म्हणजे शब्दशः स्वतःला दुसऱ्याच्या जागी आहोत अशी कल्पना करून त्याला किंवा तिला काय वाटले असेल हे जाणून घेणे.

सर्व उत्तम ग्राहक सेवांमधील महत्वाचा पैलू म्हणजे समवेदनेसह ऐकणे. ज्यावेळी समोरचा ग्राहकाची काही तक्रार असते आणि तो खूप दुःखात असतो अशा वेळी ते फारच महत्वाचे ठरते.

समवेदना म्हणजे दुसऱ्या माणसाला काय म्हणायचे आहे, जरी तुम्ही त्याच्याशी सहमत नसलात तरी संपूर्ण एकाग्रतेसह, शांतपणे ऐकणे आणि समजून घेणे. बोलणाऱ्याला त्याचे

बोलणे स्वीकारले गेले आहे हे दाखवणे महत्वाचे असते, ते मान्य असलेच पाहिजे असे नव्हे. “मला समजले” किंवा “बरं बरं” अशा प्रकारचे शब्द वापरून आपण हे करू शकतो.

स्वयं चाचणी 5

खालीलपैकी कोणती गोष्ट कृतीशील ऐकण्याचा घटक नाही?

- I. उत्तम लक्ष देणे
- II. अतिशय घाईघाईने निष्कर्षाप्रत पोहोचणे
- III. समवेदनेसह ऐकणे
- IV. योग्यप्रकारे प्रतिसाद देणे

F. नैतिक वर्तन

1. आढावा

आजकाल, व्यवसायातील उचित वर्तना संबंधी गंभीर शंका उपस्थित केल्या जातात, कारण अयोग्य वर्तनासंबंधीच्या गोष्टी वाढत्या प्रमाणात ऐकायला मिळत आहेत. चुकीचे हिशेब आणि अप्रामाणिक लेखापरीक्षण प्रमाणपत्रे देऊन जगातील मोठ्यातील मोठ्या कंपन्यांनी फसवल्याचे लक्षात आले आहे. काही मित्रांची पैशांची हाव पूर्ण करण्यासाठी बँकांच्या व्यवस्थापनांनी त्यांच्याच पैशांचा गैरवापर केल्याचे लक्षात आले आहे. अधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरून व्यक्तिगत फायदा उठवला आहे. ज्यांच्यावर समाजाने कामे करण्यासाठी विश्वास ठेवला त्यांनीच तो गैर ठरवला असे प्रमाण वाढते आहे. व्यक्तिगत स्वार्थ आणि हाव मान्यता पावली आहे.

त्या पाठोपाठ, उत्तरदायित्व आणि कॉर्पोरेट शासन यांच्यावर वाढत्या चर्चा होत आहेत, या सर्वांना एकत्रितपणे व्यवसायातील “नीतीमुल्ये” म्हणता येतील. **अधिक चांगले उत्तरदायित्व आणि शासन यांच्यासाठी एक उत्तम साधन म्हणून ‘माहितीचा अधिकार’ या सारखे कायदे आणि जनहितार्थ खटला’ यांनी महत्व प्राप्त केले आहे.**

नैतिक वर्तन आपोआप चांगल्या प्रशासना कडे घेऊन जाते . जेव्हा कोणी त्याचे कर्तव्य अतिशय जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पार पाडतो तेव्हा चांगले प्रशासन केले जाते. अनैतिक वर्तन स्वतःचे स्वारस्य जपण्याचा प्रयत्न करते आणि इतरांच्या स्वारस्या त कमीतकमी रस घेत. जेव्हा कोणी त्याच्या पदाचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते

अनैतिक वर्तन असते. स्वतःचे स्वारस्य जपण्यात कोणतीही चूक नाही. मात्र इतरांच्या हिताचा बळी देऊन असे करणे चुकीचे आहे.

विमा हा विश्वासावर चालणारा व्यवसाय आहे. विम्याच्या व्यवसायात औचित्य आणि नैतिकता अत्यंत महत्वाचे आहेत. ग्राहकांना चुकीची माहिती देऊन त्यांना विमा खरेदी करायला लावणे किंवा ग्राहकाच्या गरजा पूर्ण न करणारी योजना ग्राहकाला सुचवणे यामुळे चुकीच्या गोष्टी घडत जातात.

जेव्हा स्वतःचा फायदा इतरांपेक्षा महत्वाचा मानला जातो त्यावेळी अनैतिक वर्तन घडते. आय आर डी ए ने (IRDA) ने विविध विनियमांमध्ये घालून दिलेली नैतिकतेची आचार संहिता नैतिक वर्तनाचा निर्देश देते (याची प्रकरण 4 मध्ये चर्चा केली आहे).

आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून त्यातील प्रत्येक विधान माहिती असणे गरजेचे असले तरी, विमा करते आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी संभाव्य ग्राहकाचे हित एवढाच एक मुद्दा मनात ठेवला तरी संहितेची पूर्तता आपोआप होऊ शकते. जेव्हा विमाकार्याचे अधिकारी संभाव्य ग्राहकाच्या फायद्या ऐवजी व्यवसायांच्या उद्दिष्टांबाबत काळजी करू लागतात तेव्हा चुकीच्या गोष्टी घडू लागतात.

2. वैशिष्ट्ये

नैतिक वर्तनाचे काही वैशिष्ट्ये अशी आहेत:

- स्वतःच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितापेक्षा ग्राहकाचे सर्वोच्च हित वरच्या स्थानावर
- ग्राहकाच्या व्यवहारांशी संबंधित सर्व व्यावसायिक आणि व्यक्तिगत माहिती अतिशय काटेकोरपणे आणि त्याचा विशेषाधिकार म्हणून गुप्त ठेवणे
- ग्राहकाला सर्व माहिती डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यासाठी सर्व वस्तुस्थिती पुरेशी आणि पूर्णपणे उघड करणे

खालील परिस्थितीमध्ये नैतिकतेला मुरड घालायला लागण्याची शक्यता असते:

- ज्याच्यातील एक योजना दुसऱ्यापेक्षा खूप कमी विमा हप्ता किंवा वर्तन देणारी असताना दोन्हीतून एक योजना निवडणे
- सद्य पॉलिसी बंद करून नवीन पॉलिसी घ्यायला उद्युक्त करण्याचा मोह होणे

- c) अशाप्रकारची परिस्थिती माहिती असणे, जी विमाकर्त्याला माहिती झाली तर ग्राहकाच्या हितावर किंवा विमा हक्काच्या लाभधारकाच्या हितावर विपरीत परिणाम करू शकते.

स्वयं चाचणी 6

खालील पैकी कोणते नैतिक वर्तनाचे वैशिष्ट्य नाही?

- I. ग्राहकाला पूर्ण माहिती असताना निर्णय घेता यावा म्हणून पुरेशी माहिती उघड करणे
 - II. ग्राहकाचा व्यवसाय आणि व्यक्तिगत माहितीची गुप्तता सांभाळणे
 - III. ग्राहकाच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताला प्राधान्य देणे
 - IV. स्वतःच्या हितापेक्षा ग्राहकाच्या हिताला प्राधान्य देणे
-

सारांश

- a) अन्य उत्पादनांपेक्षा विमा व्यवसायातील ग्राहक सेवा आणि संबंध यांची भूमिका अधिक कसोटी पाहणारी आहे.
- b) अवलंबित्व, आश्वासन, प्रतिसाद देण्याची क्षमता, समवेदना आणि मूर्त स्वरूप हे सेवेच्या दर्जाचे पाच महत्वाचे दर्शक आहेत.
- c) ग्राहकाचे जीवनकाल मूल्य म्हणजे ग्राहकाबरोबर दीर्घकालीन दृढसंबंध निर्माण केल्यानंतर मिळणाऱ्या आर्थिक फायद्यांची बेरिज.
- d) ग्राहक सेवेमधील विमा प्रतिनिधीची भूमिका निव्वळ कस पाहणारी असते.
- e) आयआरडीएआय (IRDA) ने एकात्म तक्रार व्यवस्थापन यंत्रणा सुरु केली आहे जी विमा तक्रारींच्या माहितीचे भांडार म्हणून आणि उद्योगातील तक्रार निवारण नियंत्रणाचे साधन म्हणून काम करते.
- f) विमाधारक आणि विमाकर्ता यांच्यातील परस्पर संमतीने लोकपाल, संदर्भातील अटींच्या अंतर्गत मध्यस्थ आणि सल्लागार म्हणून काम करू शकतो.
- g) कृतीशील ऐकणे म्हणजे लक्ष देणे, अभिप्राय देणे, योग्य प्रकारे प्रतिसाद देणे.
- h) नैतिक वर्तन म्हणजे स्वतःच्या हितापेक्षा ग्राहकाच्या हिताला प्राधान्य देणे.

महत्वाच्या संज्ञा

- a) सेवेचा दर्जा
- b) समवेदना
- c) एकात्म तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (IGMS)
- d) ग्राहक संरक्षण कायदा, 1986
- e) जिल्हा ग्राहक मंच
- f) विमा लोकपाल
- g) देहबोली
- h) कृतीशील ऐकणे
- i) नैतिक वर्तन

स्वयं चाचणी ची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे III.

ग्राहकाबरोबर दीर्घकालीन आणि दृढ संबंध निर्माण केल्यानंतर मिळणाऱ्या अर्थिक लाभांची बेरीज म्हणजे ग्राहक जीवनकाल मूल्य.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे III.

तिसऱ्या बाजूच्या देयतेसाठी मोटार विमा अनिवार्य असल्यामुळे त्याच्या गरजे संबंधी चर्चा करण्याची गरज नाही.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे II.

ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार, पुनर्विक्रीसाठी माल खरेदी करणारी व्यक्ती उपभोक्ता म्हणून वर्गीकृत केली जात नाही.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे IV.

शंकेखोरपणा मुळे निकोप संबंध निर्माण होऊ शकत नाहीत.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे II.

अतिशय घाईघाईने निष्कर्षाप्रत येणे हा कृतीशील ऐकण्याचा घटक नाही.

उत्तर 6

योग्य पर्याय आहे III.

ग्राहकाच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताला प्राधान्य देणे हे नैतिक वर्तन नव्हे.

स्वयं-परीक्षण प्रश्न

प्रश्न 1

_____ ही मूर्त स्वरूपातील वस्तू नव्हे.

- I. घर
- II. विमा
- III. मोबाईल फोन
- IV. जीनची विजार

प्रश्न 2

_____ हा सेवेच्या दर्जाचा दर्शक नाही.

- I. हुशारी
- II. विश्वसनीयता
- III. समवेदना
- IV. प्रतीसाद देण्याचे क्षमता

प्रश्न 3

भारतात _____ हा विमा अनिवार्य आहे.

- I. तिसऱ्या बाजूच्या देयतेचा मोटार विमा
- II. घरांसाठीचा आग विमा
- III. अंतर्देशीय प्रवासासाठी प्रवास विमा

IV. व्यक्तिगत अपघात विमा

प्रश्न 4

विमाधारकाची विम्याची किंमत कमी करण्याच्या पद्धतींमधील एक पद्धत म्हणजे

- I. पुनर्विमा
- II. वजावटी चा विमा
- III. सह-विमा
- IV. सवलत

प्रश्न 5

ज्या ग्राहकाला त्याच्या विमा पॉलिसी संबंधी तक्रार असेल तो आयआरडीएआय पर्यंतच्या माध्यमातून पोहोचू शकतो.

- I. एकात्म तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (IGMS)
- II. जिल्हा ग्राहक मंच
- III. लोकपाल
- IV. एकात्म तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (IGMS) किंवा जिल्हा ग्राहक मंच किंवा लोकपाल

प्रश्न 6

ग्राहक संरक्षण कायदा..... या संबंधात आहे:

- I. विमा कंपन्यांच्या विरुद्ध तक्रार
- II. दुकानदारा विरुद्ध तक्रार
- III. ब्रँडच्या विरुद्ध तक्रार
- IV. विमा कंपन्या, ब्रँड, आणि दुकानदारांच्या विरुद्ध

प्रश्न 7

जेथे मालाची किंमत किंवा सेवेची मूल्य आणि विमा हक्क भरपाई रुपये 20 लाखांच्या आत आहे तेथे.....यांचे कार्यक्षेत्र असते.

- I. उच्च न्यायालय
- II. जिल्हा मंच
- III. राज्य आयोग
- IV. राष्ट्रीय आयोग

प्रश्न 8

ग्राहक संबंधात प्रथम दर्शनी ठसा निर्माण होतो:

- I. आत्मविश्वास असल्याने
- II. वेळ पाळल्याने
- III. स्वारस्य दाखवल्याने
- IV. वेळेवर आल्याने, स्वारस्य दाखवल्याने आणि आत्मविश्वास असल्याने

प्रश्न 9

योग्य विधान निवडा:

- I. विमा विकत असताना नैतिक वर्तन करणे अशक्य आहे
- II. विमा प्रतिनिधींसाठी नैतिक वर्तन आवश्यक नाही
- III. विमा प्रतिनिधी आणि विमाकर्ता यांच्यात विश्वास निर्माण होण्यासाठी नैतिक वर्तन मदत करते.
- IV. केवळ सर्वोच्च व्यवस्थापनाकडून नैतिक वर्तन अपेक्षित असते.

प्रश्न 10

कृतीशील ऐकणे यात हे अंतर्भूत होते:

- I. बोलणाऱ्या कडे लक्ष देणे
- II. अधुनमधून मान डोलावणे आणि हसणे
- III. अभिप्राय देणे

स्वयं-परिक्षणाच्या प्रश्नांची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे ॥.

विमा ही मूर्त वस्तू नाही.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे ।.

सेवेच्या दर्जाचा हुशारी हा दर्शक नाही.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे ।.

भारतात तिसऱ्या बाजूचा देयतेचा मोटार विमा अनिवार्य आहे.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे ॥.

विम्याची किंमत कमी करण्याच्या पद्धतींमधील एक पद्धत म्हणजे पॉलिसीमधील वजावटीचे विधान.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे ।.

विमा पॉलिसीच्या संदर्भात ज्या ग्राहकाला काही तक्रार असेल त्याने एकात्म तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (IGMS) च्या माध्यमातून आयआरडीएआय (IRDA) कडे तक्रार करू शकतो.

उत्तर 6

योग्य पर्याय आहे IV.

ग्राहक संरक्षण कायदा विमा कंपन्या, दुकानदार, आणि ब्रँड यांच्या विरुद्धच्या तक्रारी हाताळतो.

उत्तर 7

योग्य पर्याय आहे II.

जेथे रुपये 20 लाखापर्यंतचा माल किंवा सेवा आणि विमा हक्काची भरपाई असते अशा बाबींसाठी जिल्हा मंचाचे कार्यक्षेत्र असते.

उत्तर 8

योग्य पर्याय आहे IV.

ग्राहक संबंधात आत्मविश्वास पूर्ण असल्याने आणि वेळेवर आल्याने आणि स्वारस्य दाखवल्याने प्रथम दर्शनी ठसा उमटतो.

उत्तर 9

योग्य पर्याय आहे III.

विमा प्रतिनिधी आणि विमाकर्ता यांच्यात विश्वास होण्यासाठी नैतिक वर्तन मदत करते.

उत्तर 10

योग्य पर्याय आहे IV.

बोलणाऱ्याकडे लक्ष देणे, अधूनमधून मान डोलावणे आणि हसणे आणि अभिप्राय देणे या गोष्टी कृतीशील ऐकण्यात अंतर्भूत होतात.

प्रकरण 3

तक्रार निवारण यंत्रणा

प्रकरणाची ओळख

विमा उद्योग हा सेवा उद्योग आहे, ज्यामध्ये ग्राहकांच्या अपेक्षा सतत वाढत आहेत व देण्यात आलेल्या सेवेच्या दर्जाविषयीही सतत असमाधान असतेच. उत्पादनांमध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग केले जात आहेत व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहक सेवेतही लक्षणीय सुधारणा झाली असली तरीही ग्राहकांचे असमाधान व खराब प्रतिमा या समस्या या उद्योगाला भेडसावत आहेत. या परिस्थितीचा विचार करून सरकार व नियामकाने अनेक पुढाकार घेतले आहेत.

आयआरडीएने विमा कंपनीने ग्राहकास विविध सेवा किती काळात देणे आवश्यक आहे (टीएटी) याविषयी काही नियम घालून दिले आहेत. हे आयआरडीए (पॉलिसी धारकांच्या हितांचे संरक्षण नियम), २००२ चा भाग आहेत. विमा कंपन्यांची प्रभावी तक्रार निवारण यंत्रणाही असली पाहिजे व आयआरडीएने त्यासाठीही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत.

शिकण्याची निष्पत्ती

A. तक्रार निवारण यंत्रणा – ग्राहक न्यायालये, लोकपाल

A. तक्रार निवारण यंत्रणा – ग्राहक न्यायालये, लोकपाल

1. एकत्रित तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (आयजीएमएस)

आयआरडीएने एकत्रित तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (आयजीएमएस) सुरु केली आहे जी विमा तक्रारींविषयीच्या माहितीचा केंद्रीय संग्रह म्हणून व विमा उद्योगातील तक्रार निवारणाच्या निरीक्षणाचे साधन म्हणून काम करते.

पॉलिसीधारक त्यांच्या पॉलिसीचे तपशील या यंत्रणेवर नोंदवू न त्यांची तक्रार दाखल करू शकतात. त्यानंतर संबंधित विमा कंपन्यांना तक्रारी पाठविल्या जातात.

तक्रार निवारण यंत्रणा

आयजीएमएस तक्रारी व त्यांचे निवारण करण्यासाठी किती वेळ लागला याची नोंद ठेवते. पुढील यूआरएलवर तक्रारी दाखल करता येतील:

http://www.policyholder.gov.in/Integrated_Grievance_Management.aspx

2. ग्राहक संरक्षण कायदा, १९८६

महत्वाचे

हा कायदा “ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी व ग्राहकांचे वाद निकाली काढण्यासाठी ग्राहक मंडळांची व इतर प्राधिकरणांची स्थापना करण्यासाठी” मंजूर करण्यात आला. या कायद्यामध्ये ग्राहक संरक्षण (सुधारणा) कायदा, २००२ द्वारे सुधारणा करण्यात आली.

या कायद्यामध्ये देण्यात आलेल्या काही व्याख्या पुढीलप्रमाणे आहेत:

व्याख्या

“सेवा” म्हणजे संभाव्य वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिली जाणारी कोणत्याही प्रकारची सेवा ज्यामध्ये बँकिंग, वित्तपुरवठा, परिवहन, प्रक्रिया, वीज किंवा इतर ऊर्जा पुरवठा, उतरण्याची किंवा निवासाची व्यवस्था, गृहनिर्माण, मनोरंजन, विरंगुळा किंवा बातम्या किंवा इतर माहिती देणे. मात्र यामध्ये कोणतीही सेवा मोफत देण्याचा किंवा वैयक्तिक सेवा करारांतर्गत कोणतीही सेवा देण्याचा समावेश होत नाही.

विम्याचा समावेश सेवा म्हणून केला जातो.

“ग्राहक” म्हणजे अशीकोणतीही व्यक्ती जी

- ✓ मोबदला देऊन कोणतीही वस्तू खरेदी करते व ती वापरते. मात्र त्यामध्ये अशा वस्तू पुनर्विक्रीसाठी किंवा कोणत्याही व्यावसायिक हेतूने खरेदी करणा-या व्यक्तीचा समावेश होत नाही किंवा
- ✓ काही मोबदला देऊन सेवा भाड्याने घेतो किंवा मिळवतो व त्यामध्ये अशा सेवेच्या लाभार्थीचा समावेश असतो.

“**तुटी**” म्हणजे कोणत्याही कायद्याद्वारे किंवा कोणत्याही कायद्यांतर्गत एखाद्या कराराचे पालन करताना किंवा कोणत्याही सेवेसंतर्भात राखणे आवश्यक असलेला कामगिरीचा दर्जा, स्वरूप व पद्धतीमधील कोणताही दोष, अपूर्णता, तुटी व अपूर्णता.

“**तक्रार**” म्हणजे तक्रारदाराने लिखित स्वरूपात पुढीलप्रमाणे केलेला कोणताही आरोप:

- ✓ व्यवसायाची अप्रामाणिक पद्धत किंवा प्रतिबंधात्मक व्यवसाय पद्धत स्वीकारण्यात आली आहे
- ✓ त्याने खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये एक किंवा अनेक दोष आहेत
- ✓ त्याने कशासाठीही भाड्याने घेतलेल्या किंवा मिळवलेल्या सेवांमध्ये काही तुटी आहेत
- ✓ आकारण्यात आलेले दर कायद्याने निश्चित केलेल्यापेक्षा किंवा पॅकेजवर दाखविण्यात आलेल्यापेक्षा अधिक आहे
- ✓ जीवनास व सुरक्षेस धोकादायक असलेल्या वस्तू सार्वजनिकपणे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये व्यापा-याने अशा वस्तूंमधील घटक, पद्धत व परिणाम याविषयी माहिती प्रदर्शित केली पाहिजे अशा कायद्यातील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले आहे

“**ग्राहक वाद**” म्हणजे ज्या व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे, ती नाकारते व त्या तक्रारीमधील आरोपांना विरोध करते.

a) ग्राहक वाद निवारण संस्था

“ग्राहक वाद निवारण संस्था” प्रत्येक जिल्हात व राष्ट्रीय पातळीवर स्थापन केलेल्या असतात.

i. जिल्हा मंच

- ✓ या मंचाचे अधिकारक्षेत्र २० लाख रुपयांपर्यंतच्या वस्तू व सेवांविरुद्धच्या तक्रारी हाताळण्याचे असते.
- ✓ जिल्हा मंचाला त्याचे आदेश/निर्णय योग्य दिवाणी न्यायालयाला कार्यान्वित करण्यासाठी पाठविण्याचे अधिकार आहेत.

ii. राज्य आयोग

- ✓ या तक्रारनिवारण प्राधिकरणाचे मूळ, अपीलाचे व निरीक्षणात्मक अधिकार क्षेत्र आहे.
- ✓ तो जिल्हा मंचाकडून करण्यात आलेले अपील हाताळतो.


- ✓ त्याचे मूळ अधिकारक्षेत्र २० लाख रुपयांहून अधिक व १०० लाख रुपयांहून कमी रकमेच्या वस्तू/सेवा व भरपाई संदर्भातील तक्रारी हाताळण्याचे आहे.
- ✓ इतर दर्जा व अधिकार जिल्हा मंचासारखाच असतो.

iii. राष्ट्रीयआयोग

- ✓ कायद्यांतर्गत स्थापित करण्यात आलेले अंतिम प्राधिकरण म्हणजे राष्ट्रीय आयोग.
- ✓ त्याचे मूळ, अपील करण्याचे तसेच निरीक्षणात्मक अधिकार क्षेत्राचा समावेश होतो.
- ✓ राज्य आयोगाकडून करण्यात आलेल्या अपीलांची सुनावणी करू शकतो व त्याचे मूळ अधिकारक्षेत्र १०० लाख रुपयांहून अधिक रकमेच्या वस्तू/सेवांविषयीचे वाद हाताळण्याचे आहे.
- ✓ त्याचे निरीक्षणात्मक अधिकारक्षेत्र राज्य आयोगाच्या वरचे आहे.

या तिन्ही संस्थांना दिवाणी न्यायालयाचे हक्क असतात.

आकृती 1 : तक्रार निवारणासाठीची माध्यमे



b) तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया

वरील तिन्ही तक्रार निवारण संस्थांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार दाखल करण्यासाठी किंवा अपील दाखल करण्यासाठी काहीही शुल्क भरावे लागत नाही. तक्रारदार स्वतः किंवा अधिकृत एजंटद्वारे तक्रार दाखल करू शकतो. ती व्यक्तिशः दाखल करता येते किंवा टपालाद्वारेही पाठवता येते. तक्रार दाखल करण्यासाठी कोणत्याही वकिलाची गरज नसते याची नोंद घ्या.

c) ग्राहक मंचाचे आदेश

ज्या वस्तुंविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे त्यांच्यात तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेले दोष असल्याची किंवा ज्या सेवेविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे त्यातील कोणतेही आरोप सिद्ध होत असल्याची मंचाची खात्री झाल्यास तो विरुद्ध पक्षास पुढीलपैकी एक किंवा अधिक कृती करण्याचा आदेश देऊ शकतो,

- i. तक्रारदाराला किंमत (विम्याच्या बाबतीत हप्ते), झालेला खर्च परत करणे
- ii. ग्राहकाला विरुद्ध पक्षाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या ग्राहकाच्या नुकसानाची किंवा इजेची नुकसानभरपाई करण्यासाठी रक्कम देणे
- iii. वादग्रस्त सेवेतील त्रुटी किंवा दोष काढून टाकणे
- iv. अवैध व्यापार पद्धती किंवा प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती बंद करणे किंवा त्यांची पुनरावृत्ती न करणे
- v. पक्षांना पुरेसा खर्च देणे

d) तक्रारीचे स्वरूप

तीन मंचांकडे येणारे बहुतेक ग्राहक वादांचे वर्गीकरण विमा व्यवसायासंदर्भात विचार केल्यासपुढील प्रमुख वर्गवा-यांमध्ये केले जाते

- i. दाव्याचे पैसे देण्यात उशीर
- ii. दाव्याची भरपाई न देणे
- iii. दावा फेटाळणे
- iv. नुकसानाचे प्रमाण
- v. पॉलिसीच्या अटी, शर्ती इत्यादी.

3. विमा लोकपाल

केंद्र सरकारने विमा कायदा, १९३८ अंतर्गत असलेल्या अधिकारांद्वारे ११ नोव्हेंबर, १९९८ रोजी अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे सार्वजनिक तक्रारींचे निवारण नियम, १९९८ तयार केले. हे नियम जीवन व जीवनेतर विम्यास, सर्व प्रकारच्या वैयक्तिक विम्यांसाठी म्हणजे वैयक्तिकपणे घेतलेल्या विम्यासाठी लागू होतात.

या नियमांचा उद्देश कंपनीच्या वतीने दावा निकाली काढण्यासंदर्भातील सर्व तक्रारींचे निराकरण कमीत कमी खर्चात, कार्यक्षम व तटस्थपणे करणे हा आहे.

लोकपाल, विमाधारक व विमाकर्त्यांच्या परस्पर सहमतीने विचाराधीन विषयांसंदर्भात मध्यस्थ व समुपदेशक म्हणून काम करू शकतो. तक्रार स्वीकारायची किंवा फेटाळायची याविषयीचा लोकपालाचा निर्णय अंतिम असतो.

a) लोकपालाकडे तक्रार

लोकपालाकडे करण्यात आलेली कोणतीही तक्रार लिखित स्वरूपात असली पाहिजे, त्याच्यावर विमाधारक किंवा त्याच्या कायदेशीर वारसांच्या स्वाक्ष-या असल्या पाहिजेत व ती लोकपालाला उद्देशून असावी ज्याच्या अधिकार क्षेत्रात विमाकर्त्याची शाखा/कार्यालय येते, त्यासोबत काही दस्तऐवज असल्यास ते जोडले पाहिजेत, तसेच नुकसानाचे स्वरूप व प्रमाण यांचा अंदाज व मागितलेली नुकसानभरपाई नमूद केली पाहिजे.

लोकपालाला पुढील बाबतीत तक्रार करता येईल जर:

- i. तक्रारदाराने विमा कंपनीला आधी लेखी तक्रार केली होती व विमा कंपनीने:
 - ✓ तक्रार फेटाळली किंवा
 - ✓ विमाकर्त्याला तक्रार मिळाल्यानंतर एका महिन्यात तक्रारदाराला काहीही उत्तर मिळाले नाही
- ii. तक्रारदार विमाकर्त्याने दिलेल्या उत्तरबाबत समाधानी नाही
- iii. विमा कंपनीने तक्रार फेटाळल्याच्या तारखेपासून एका वर्षात तक्रार करण्यात आली आहे
- iv. तक्रार कोणत्याही न्यायालयात किंवा ग्राहक मंचात किंवा लवादाकडे प्रलंबित नाही

b) लोकपालाने केलेल्या शिफारसी

लोकपालाला काही कर्तव्यांचे/आचार संहितेचे पालन करावे लागते:

- i. अशाप्रकारची तक्रार मिळाल्यानंतर एका महिन्यात शिफारसी केल्या पाहिजेत
- ii. त्याच्या प्रती तक्रारदार व विमा कंपनी दोघांनाही पाठविल्या पाहिजेत
- iii. तक्रारदाराने अशाप्रकारे शिफारस मिळाल्यानंतर १५ दिवसात लिखित स्वरूपात ती स्वीकारली पाहिजे
- iv. विमाधारकाने पाठवलेल्या स्वीकारपत्राची एक प्रत विमाकर्त्याला पाठवली पाहिजे व अशा प्रकारे स्वीकार पत्र मिळाल्याची लिखित पोचपावती विमाकर्त्याकडून १५ दिवसात घेतली पाहिजे

c) निर्णय

मध्यस्तीने वाद सुटला नाही, तर लोकपाल त्याला न्याय्य वाटतो व विमाधारकाचे नुकसान भरून काढण्यासाठी आवश्यक असल्यापेक्षा जास्त नाही असा निर्णय विमाधारकाला देईल.

लोकपालाने दिलेल्या निर्णयावर पुढील नियमांचे नियंत्रण असते:

- i. निर्णय २० लाख रुपयांहून अधिक नसावा (अनुकंपा तत्वावरील पैसे व इतर खर्चासह)
- ii. अशाप्रकारे तक्रार मिळाल्यानंतर ३ महिन्यात निर्णय देण्यात यावा, व विमाधारकाने असा निर्णय देण्यात आल्यानंतर एका महिन्यात ती अंतिम तडजोड असल्याचे स्वीकारत असल्याचे कळवले पाहिजे

- iii. विमाकर्ता निर्णयाचे पालन करेल व विमाधारकाकडून निर्णय स्वीकारल्याचे पत्र मिळाल्यानंतर १५ दिवसात लोकपालाला त्याची लेखी माहिती देईल
- iv. विमाधारकाने असा निर्णय स्वीकारल्याचे लेखी कळविले नाही, तर विमाकर्ता तो निर्णय लागू करणार नाही

स्वतःची चाचणी घ्या 1

_____ चे अधिकारक्षेत्र २० लाख रुपयांपर्यंतच्या वस्तू किंवा सेवा व दावा करण्यात आलेल्या नुकसानभरपाईविषयी तक्रारी हाताळण्यापर्यंत मर्यादित असते.

- I. जिल्हा मंच
- II. राज्य आयोग
- III. जिल्हा परिषद
- IV. राष्ट्रीय आयोग

सारांश

- आयआरडीएने एकत्रित तक्रार व्यवस्थापन यंत्रणेची (आयजीएमएस) सुरुवात केली आहे जी विमा तक्रारींविषयीच्या माहितीचा केंद्रीय संग्रह व उद्योगातील तक्रार निवारणाचे साधन म्हणून काम करते.
- ग्राहक वाद निवारण संस्थांची प्रत्येक जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्थापना करण्यात आली आहे.
- विमा व्यवसायाचा विचार केल्यास बहुतेक ग्राहकांच्या वादांचे वर्गीकरण, दाव्याचे पैसे देण्यात उशीर, दाव्याचे पैसे न देणे, दावे फेटाळणे, नुकसानाचे प्रमाण व पॉलिसीच्या शर्ती, अटी इत्यादी वर्गीमध्ये होते.
- लोकपाल विमाधारकाच्या व विमाकर्त्यांच्या परस्पर सहमतीने विचाराधीन विषयांसंदर्भात मध्यस्थ व समुपदेशक म्हणून काम करू शकतो.
- मध्यस्तीने वाद सुटला नाही, तर लोकपाल त्याला न्याय्य वाटतो व विमाधारकाचे नुकसान भरून काढण्यासाठी आवश्यक असल्यापेक्षा जास्त नाही असा निर्णय विमाधारकाला देईल.

महत्वाचे शब्द

1. एकत्रित तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (आयजीएमएस)
2. ग्राहक संरक्षण कायदा, १९८६
3. जिल्हा मंच
4. राज्य आयोग

5. राष्ट्रिय आयोग
 6. विमा लोकपाल
-

स्वतःची चाचणी घ्याची उत्तरे

प्रश्न 1

बरोबर उत्तर आहे।

जिल्हा मंचाचे अधिकार क्षेत्र २० लाख रुपयांपर्यंतच्या वस्तू किंवा सेवा व दावा करण्यात आलेली चुकसानभरपाईशी संबंधित तक्रारी हाताळण्याचे असते.

स्व-चाचणी प्रश्न

प्रश्न 1

आयजीएमएस या संक्षिप्त स्वरूपाचा विस्तार करा.

- I. विमा सर्वसाधारण व्यवस्थापन यंत्रणा
- II. भारतीय सर्वसाधारण व्यवस्थापन यंत्रणा
- III. एकत्रित तक्रार व्यवस्थापन यंत्रणा
- IV. बुद्धिमान तक्रार व्यवस्थापन यंत्रणा

प्रश्न 2

पुढीलपैकी कोणती ग्राहक तक्रार निवारण संस्था २० लाख रुपये ते १०० लाख रुपयांपर्यंतचे ग्राहक वाद हाताळेल?

- I. जिल्हा मंच
- II. राज्य आयोग
- III. राष्ट्रिय आयोग
- IV. जिल्हा परिषद

प्रश्न 3

पुढीलपैकी काय वैध ग्राहक तक्रारीचा आधार असू शकत नाही?

- I. उत्पादनासाठी एमआरपीपेक्षा अधिक पैसे घेणारा दुकानदार
- II. वर्गवारीतील सर्वोत्तम उत्पादनांविषयी सल्ला न देणारा दुकानदार
- III. औषधाच्या बाटलीवर रोगप्रवण प्रतिक्रियेविषयी इशारा न देणे
- IV. सदोष उत्पादने

प्रश्न 4

विमा पॉलिसीशी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय कोणता आहे?

- I. पोलीस
- II. सर्वोच्च न्यायालय
- III. विमा लोकपाल
- IV. जिल्हा न्यायालय

प्रश्न 5

विमा लोकपालाच्या प्रादेशित अधिकार क्षेत्रासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

- I. विमा लोकपालाचे अधिकार क्षेत्र राष्ट्रीय असते
- II. विमा लोकपालाचे अधिकार क्षेत्र राज्य असते
- III. विमा लोकपालाचे अधिकार क्षेत्र जिल्हा असते
- IV. विमा लोकपाल केवळ विनिर्दिष्ट प्रादेशिक मर्यादांमध्येच काम करतो

प्रश्न 6

विमा लोकपालाकडे तक्रार कशी दाखल करावी लागते?

- I. विमा लोकपालाकडे लिखित तक्रार दाखल करावी लागते
- II. तक्रार तोंडी दूरध्वनीद्वारे करावी लागते
- III. तक्रार तोंडी प्रत्यक्ष हजर राहून करावी लागते
- IV. तक्रार वृत्तपत्रातील जाहिरातीद्वारे केली जाते

प्रश्न 7

विमा लोकपालाकडे जाण्यासाठी वेळेची मर्यादा किती आहे?

- I. विमाकर्त्याने तक्रार फेटाळल्यानंतर दोन वर्षात
- II. विमाकर्त्याने तक्रार फेटाळल्यानंतर तीन वर्षात
- III. विमाकर्त्याने तक्रार फेटाळल्यानंतर एका वर्षात
- IV. विमाकर्त्याने तक्रार फेटाळल्यानंतर एका महिन्यात

प्रश्न 8

लोकपालाकडे तक्रार करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पूर्व अट नाही?

- I. तक्रार एखाद्या व्यक्तीने 'वैयक्तिक स्वरूपाच्या' विम्यासंदर्भात केलेली असावी
- II. विमाकर्त्याने तक्रार फेटाळल्यानंतर 9 वर्षात तक्रार दाखल केली पाहिजे
- III. तक्रारदाराने लोकपालापूर्वी ग्राहक मंचाकडे दाद मागितली पाहिजे

IV. मागितलेली एकूण भरपाई २० लाख रुपयांपर्यंत असली पाहिजे.

प्रश्न 9

लोकपालाकडे तक्रार दाखल करण्यासाठी काही शुल्क/खर्च द्यावा लागतो का?

- I. १०० रुपये शुल्क द्यावे लागते
- II. काहीही शुल्क किंवा खर्च द्यावा लागत नाही
- III. मागितलेल्या भरपाईपैकी २०% रक्कम शुल्क म्हणून द्यावी लागते
- IV. मागितलेल्या भरपाईपैकी १०% रक्कम शुल्क म्हणून द्यावी लागते

प्रश्न 10

खाजगी विमाकर्त्याविरुद्ध तक्रार दाखल केली जाऊ शकते का?

- I. केवळ सार्वजनिक विमाकर्त्याविरुद्धच तक्रार करता येऊ शकते
- II. होय, खाजगी विमाकर्त्याविरुद्धही तक्रार करता येते
- III. केवळ जीवन विमा क्षेत्रात खाजगी विमाकर्त्याविरुद्ध तक्रार दाखल करता येते
- IV. केवळ जीवनेतर क्षेत्रात खाजगी विमाकर्त्याविरुद्ध तक्रार दाखल करता येते

स्व-चाचणी प्रश्नांची उत्तरे

उत्तर 1

बरोबर पर्याय आहे III.

आयजीएमएस म्हणजे एकत्रित तक्रार व्यवस्थापन यंत्रणा.

उत्तर 2

बरोबर पर्याय आहे II.

राज्य आयोग २० लाख ते १०० लाख रुपयांपर्यंतचे ग्राहक वाद हाताळेल.

उत्तर 3

बरोबर पर्याय आहे II.

ग्राहकाल सर्वोत्तम उत्पादनाविषयी सल्ला न देणारा दुकानदार वैध ग्राहक तक्रारीसाठी वर्गवारी होऊ शकत नाही.

उत्तर 4

बरोबर पर्याय आहे III.

ज्या विमा लोकपालाच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रांतर्गत विमाकर्त्यांचे कार्यालय येते त्याच्याकडे तक्रार दाखल करायची असते.

उत्तर 5

बरोबर पर्याय आहे IV.

विमा लोकपाल केवळ विनिर्दिष्ट प्रादेशिक मर्यादांमध्येच काम करतो.

उत्तर 6

बरोबर पर्याय आहे I.

लोकपालाकडे लिखित स्वरूपात तक्रार करावी लागते.

उत्तर 7

बरोबर पर्याय आहे III.

तक्रारदाराने विमाकर्त्यांने तक्रार फेटाळताच एका वर्षात लोकपालाकडे दाद मागितली पाहिजे.

उत्तर 8

बरोबर पर्याय आहे III.

तक्रारदाराने लोकपालापूर्वी ग्राहक मंचाकडे दाद मागण्याची गरज नसते.

उत्तर 9

बरोबर पर्याय आहे II.

लोकपालाकडे तक्रार करण्यासाठी कोणतेही शुल्क/खर्च द्यावा लागत नाही.

उत्तर 10

बरोबर पर्याय आहे II.

होय, खाजगी विमाकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल करता येते.

प्रकरण 4

वमा प्रतिनिधी नियामक पैलू

वमा प्रतिनिधी

वमा प्रतिनिधींची नेमणूक वनियम 1 ए प्रल 2016 पासून लागू केले गेले.

खालील व्याख्या सुसंगत आहेत.

व्याख्या:

- 1) “कायदा” म्हणजे वमा कायदा 1938 (1938 चे 4) वेळोवेळी दुरुस्ती केल्यानुसार.
- 2) नेमणूक पत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीला वमाकर्त्या द्वारे वमा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी दिले गेलेले नेमणुकीचे पत्र.
- 3) अ पलीय अ धकारी म्हणजे वमा प्रतिनिधी कडून प्राप्त झालेले प्रतिनिधत्व आ ण अ पले यांच्यावर वचार करून त्यांचे निवारण करण्यासाठी अ धकृती असलेला अ धकारी.
- 4) वमा प्रतिनिधी म्हणजे व्यवसाय चालू ठेवणे, वमा पॉ लसींचे नुतनीकरण कंवा पुनरुज्जीवन करणे यांसह वमा व्यवसायाचे ववेचन कंवा व्यवसाय मळवणे यासाठी वमाकर्त्या द्वारे नेमलेली व्यक्ती.
- 5) प्रा धकरण म्हणजे वमा नियंत्रक आ ण वकास प्रा धकरण कायदा 1999 (1999 चे 41) चे कलम ३ च्या तरतुदीनुसार स्था पत केलेले भारतीय वमा नियंत्रक आ ण वकास प्रा धकरण.
- 6) संयुक्त वमा प्रतिनिधी म्हणजे दोन कंवा अनेक वमाकर्त्या द्वारे वमा प्रतिनिधी म्हणून खालील अटींसह नेमणूक केली गेलेली व्यक्ती, जी एकापेक्षा अ धक जीवन वमाकर्ता, एक साधारण वमाकर्ता, एक वैद्यकीय वमाकर्ता आ ण एकल व्यवसाय वमाकर्त्यापैकी प्रत्येकी एक यापेक्षा अ धक वमाकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करणार नाही.
- 7) वमाकर्त्यांची मध्यवर्ती यादी म्हणजे प्रा धकरणाद्वारे राखले लया वमा प्रतिनिधींची यादी, ज्यामध्ये सर्व वमाकर्त्याद्वारे नेमणूक केल्या गेलेल्या प्रतिनिधींचे सर्व तपशील असतील.
- 8) काळ्या यादीतील प्रतिनिधींची मध्यवर्ती यादी म्हणजे वमाकर्त्यांच्या नियुक्त अ धकाऱ्याद्वारे आचारसंहिते चा भंग आ ण / कंवा अफरातफर या आधारे रहित कंवा निलंबित करण्यात आलेल्या प्रतिनिधींची यादी.

- 9) नियुक्त अधिकारी म्हणजे वमा प्रतिनिधी म्हणून एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी वमाकर्त्याद्वारे नियुक्त केलेला अधिकारी.
- 10) परीक्षा मंडळ म्हणजे वमा प्रतिनिधींसाठी भरती-पूर्व चाचण्या घेणारी अशी संस्था, जी प्राधकरणाद्वारे मान्यता प्राप्त आहे.
- 11) वानियामांच्या उद्देशाने एकल व्यवसाय वमाकर्ता म्हणजे वमा कायदा 1938 चे कलम 2(3) च्या अंतर्गत सुनिश्चित केलेला वमाकर्ता आण जो एक वशष्ट खास व्यवसाय करत असतो जसे कृषी वमा, निर्यात ऋण हमी वमा व्यवसाय.
- 12) बहुपातळी वपणन योजना म्हणजे कायद्याच्या कलम 42 च्या ववरणामध्ये व्याख्या केलेली अशी कोणतीही योजना.

2. वमाकर्त्याद्वारे वमा प्रतिनिधीची नेमणूक:

- 1) एखाद्या वमाकर्त्याचा वमा प्रतिनिधी म्हणून नेमणूक घेऊ इच्छिणारा अर्जदार फॉर्म आय-ए मध्ये वमाकर्त्याच्या नियुक्त अधिकार्याकडे अर्ज करेल.
- 2) अर्ज प्राप्त झाल्यानंतर वमाकर्त्याचा नियुक्त अधिकारी या गोष्टीची खात्री करून घेईल की अर्जदाराने:-
 - a) फॉर्म आय-ए मधील एजन्सी अर्ज सर्व प्रकारे पूर्ण भरलेला आहे;
 - b) एजन्सी अर्ज फॉर्म सोबत पॅन चे तपशील सादर केले आहेत;
 - c) त्याने वानियम 6 च्या अंतर्गत वनिर्दिष्ट वमा परीक्षा उत्तीर्ण केली आहे;
 - d) वानियम 7 मध्ये उल्लेखित कोणत्याही प्रकारे अपात्र ठरत नाही;
 - e) त्याला वमा व्यवसायाचे ववेचन करण्याचे आण वमा व्यवसाय मळवण्याचे पुरेसे ज्ञान आहे; आण तो पॉलसीधारकांना आवश्यक सेवा देण्यास सक्षम आहे;
- 3) नियुक्त अधिकारी एजन्सी अर्जाची छाननी करेल आण खात्री करेल की तो अर्जदार एकापेक्षा अधिक जीवन वमाकर्ता, एक साधारण वमाकर्ता, एक वैद्यकीय वमाकर्ता आण एकल व्यवसाय वमाकर्त्यांपैकी प्रत्येकी एक यापेक्षा अधिक वमाकर्त्यांचा प्रतिनिधी नाही आण वमा प्रतिनिधींच्या मध्यवर्ती काळ्या यादीत नाही.
- 4) नियुक्त अधिकारी या गोष्टीची सुद्धा छाननी करेल
 - a) प्राधकरणाने राखलेल्या अर्जदाराच्या प्रतिनिधींच्या पॅन क्रमांकासह असलेल्या मध्यवर्ती यादीतील माहिती वर उधृत केलेल्या माहितीची खात्री करून घेईल.
 - b) प्राधकरणाने राखलेल्या मध्यवर्ती यादीतील काळ्या यादीतील नावांमध्ये अर्जदाराचे नाव नाही.
- 5) अर्जदाराने वरील वानियम मधील सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, आण कायद्याच्या कलम 42 च्या उप-कलम (3) मध्ये उल्लेखित कोणत्याही प्रकारे अपात्र ठरत नाही याबाबत

नियुक्त अ धकारी समाधानी असल्यास एजन्सी साठीचा अर्ज प्र क्रया करू शकतो आ ण अर्जदाराकडून सर्व कागद पत्रे मळाल्यापासून 15 दिवसांच्या आत नेमणुकीचे पत्र देऊन त्याची वमा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करू शकतो आ ण नियुक्त अ धकारी एक एजन्सी कोड क्रमांक देऊ करेल ज्याला वमाकर्त्याच्या नावाचे लघुरूप आधी जोडलेले असेल.

- 6) वर उल्लेख केलेल्या नेमणुकीच्या पत्रात अर्जदाराच्या वमा प्रतिनिधी म्हणून कामकाजाचे नियंत्रण करणाऱ्या नेमणुकीच्या सर्व अटी आ ण खाली दिल्या नुसार आचारसंहिता यांसह नेमणुकीच्या शर्ती दिलेल्या असतील. हे नेमणुकीचे पत्र वर उल्लेख केल्यानुसार प्रतिनिधीच्या नेमणुकीनंतर 7 दिवसांपेक्षा कमी कालावधीत पाठवले जाईल.
- 7) अशाप्रकारे नेमणूक केलेल्या वमा प्रतिनिधीला वमाकर्त्याद्वारे ओळखपत्र दिले जाईल ज्यामुळे तो कोणत्या वमाकर्त्याचे प्रतिनिधित्व करतो हे स्पष्ट होईल.
- 8) या वनियमांमध्ये उल्लेखित अटीची पूर्तता करत नसेल तर अशा अर्जदाराला नियुक्त अ धकारी एजन्सी नेमणूक नाकारू शकतो. नेमणूक केलेला अ धकारी अर्जदाराला अर्ज प्राप्त झाल्याच्या दिवसापासून 21 दिवसांच्या आत वमा प्रतिनिधी म्हणून नेमणूक नाकारण्याची कारणे लेखी स्वरूपात कळवेल.
- 9) नियुक्त अ धकार्याच्या वमा प्रतिनिधीची नेमणूक न देण्याच्या निर्णयामुळे असमाधानी असलेला अर्जदार वमाकर्त्याच्या अपलीय अ धकार्याकडे अर्जाच्या पुनर्वचारासाठी अर्ज करू शकतो. वमाकर्ता अर्जाचा पुनर्वचार करण्यासाठी अपलीय अ धकार्याची नेमणूक करेल. अपलीय अ धकारी अर्जावर वचार करेल आ ण पुनर्वचार अर्ज प्राप्त झाल्याच्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत त्याचा अंतिम निर्णय कळवेल.

3. संयुक्त वमा प्रतिनिधी म्हणून वमाकर्त्या द्वारे नेमणूक:

- 1) 'संयुक्त वमा प्रतिनिधी' म्हणून नेमणूक घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकते नुसार संबंधित जीवन वमा, साधारण वमा, वैद्यकीय वमा कंवा एकल व्यवसाय वमाकर्ता यांच्या नियुक्त अ धकार्याकडे, 'संयुक्त एजन्सी अर्ज फॉर्म आय-बी' मध्ये अर्ज करेल. संबंधित वमाकर्त्याचा नियुक्त अ धकारी वर घालून दिलेल्या पद्धती नुसार अर्जाची हाताळणी करेल.

4. वमा एजन्सी परीक्षा:-

- 1) वमा प्रतिनिधीच्या नेमणुकीसाठी अर्जदार, प्राधकरणाने सांगतलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा मंडळाने घेतलेल्या जीवन वमा, साधारण वमा कंवा वैद्यक्य वमा कंवा आवश्यक त्या वर्षातील वमा एजन्सी परीक्षा उत्तीर्ण करेल. एजन्सी परीक्षा उत्तीर्ण

होण्यासाठी आवश्यक वमा संबंधत ज्ञान मळण्यासाठी आवश्यक असणारे सहाय्य आ ण मार्गदर्शन पुरवेले.

- 2) वर उल्लेख केल्यानुसार वमा एजन्सी परीक्षा यशस्वी पणे उत्तीर्ण होणाऱ्या अर्जदाराला परीक्षा मंडळा मार्फत उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र दिले जाईल. परीक्षा मंडळा द्वारे दिलेले उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र, कोणत्याही वमाकर्त्या कडून वमा प्रतिनिधी म्हणून प्रथमच नेमणूक घेण्याच्या दृष्टीने बारा महिन्यांच्या कालावधीसाठी वैध असते.
- 3) वर उल्लेखित वमा एजन्सी परीक्षेत उत्तीर्ण झालेले आ ण ज्यांच्याकडे परीक्षा मंडळाने वैध प्रमाणपत्र असेल त्यांचाच वमा प्रतिनिधी म्हणून नेमणुकीसाठी वचार केला जाईल.

5. वमा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासंबंधी अपात्रता:

अपात्रतेच्या अटी कायद्याच्या कलम 42(3) च्या अंतर्गत दिलेल्या असतील.

6. आचारसंहिता.

1) प्रत्येक प्रतिनिधी खाली दिल्यानुसार आचारसंहितेचे पालन करेल:-

a) प्रत्येक वमा प्रतिनिधी हे करेल, ---

- i. तो ज्या वमाकर्त्याचे प्रतिनिधित्व करतो त्याच्याशी आपला संबंधी स्पष्ट करेल;
- ii. संभाव्य ग्राहकाला आपले प्रतिनिधीचे ओळख पत्र दाखवणे, आ ण त्याचा बरोबर ग्राहकाने मा गतल्यास एजन्सी नेमणुकीचे पत्र दाखवेल;
- iii. वमाकर्त्याद्वारे वक्री करिता देऊ केलेल्या उत्पादनांची आवश्यक माहिती उपलब्ध करून देईल आ ण एखाद्या व शष्ट वमा योजनेची शफारस करताना संभाव्य ग्राहकाच्या गरजा लक्षात घेईल;
- iv. जेथे एखादा वमा प्रतिनिधी एकाचा प्रकारच्या उत्पादनांच्या एकापेक्षा अधिक वमाकर्त्यांची उत्पादने वकत असेल तेव्हा त्याने पॉ लसीधारकाला तो प्रतिनिधित्व करित असलेल्या सर्व वमाकर्त्यांच्या उत्पादनांची निस्पृह पणे माहिती द्यावी आ ण संभाव्य ग्राहकाच्या गरजांसाठी योग्य असे सर्वोत्तम उत्पादन सांगेल;
- v. संभाव्य ग्राहकाने वचारल्यास वक्रीसाठी देऊ केलेल्या उत्पादनासाठी मळत असलेल्या वर्तनाची माहिती उघड करेल;
- vi. वक्रीसाठी देऊ केलेल्या वमा उत्पादासाठी वमा हप्ता कती असेल याची कल्पना द्यावी;
- vii. संभाव्य ग्राहकाला प्रस्ताव फॉर्म मध्ये द्यावी लागणाऱ्या माहिती स्वरूपाची कल्पना द्यावी , आ ण त्याच बरोबर वमा करार खरेदी करताना भौतिक सत्यस्थिती उघड करण्याचे महत्त्व वषद करून सांगेल;

- viii. वमा प्रतिनिधीच्या गोपनीय अहवाला मध्ये वमा अंतर्लेखनाशी संबंधित वमा प्रतिनिधीला माहित असलेल्या संभाव्य ग्राहक संबंधीच्या प्रत्येक सत्यस्थिती वमाकर्त्याला सादर करावयाच्या प्रत्येक प्रस्तावामध्ये संभाव्य ग्राहकाच्या सर्व प्रकारच्या आवश्यक वचारणा करून, ज्यामध्ये प्रस्तावाचा स्वीकार करण्याबाबत अंतर्लेखन निर्णयावर वपरीत परिणाम करू शकणाऱ्या त्याच्या अननुकूल सवयी कंवा उत्पन्नातील चढ-उतार यासह भौतिक सत्यस्थिती असतील, त्या वमाकर्त्याच्या निदर्शनास आणून द्याव्यात;
- ix. वमाकर्त्याकडे प्रस्ताव फॉर्म सादर करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे मळवेल; आण वमाकर्त्याद्वारे प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी मागणी करण्यात आलेली कागदपत्रे यथावकाश सादर करेल;
- x. प्रत्येक संभाव्य ग्राहकाला पॉलसी चे नामनिर्देशन करण्याचा सल्ला देईल.
- xi. संभाव्य ग्राहकाला प्रस्तावा संबंधी वमाकर्त्याचा स्वीकार कंवा नकार यासंबंधी तत्परतेने कळवेल;
- xii. पॉलसी असाईनमेंट, पत्यामधील बदल कंवा पॉलसी अंतर्गत पर्याय वापरणे कंवा अन्य कोणतीही पॉलसी सेवा संबंधित बाबींमध्ये जेथे आवश्यक असेल तेथे त्याच्या तिच्या माध्यमातून आलेल्या पॉलसी धारकाला आवश्यक सहाय्य आण सल्ला देऊ करेल;
- xiii. वमाकर्त्याद्वारे वमा हक्क प्रदानासाठीच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पॉलसीधारक कंवा वमा हक्क मागणारे कंवा लाभधारक यांना आवश्यक सहाय्य देऊ करेल;

2) कोणताही वमा प्रतिनिधी हे करणार नाही, ----

- a. वमाकर्त्या द्वारे प्रतिनिधी म्हणून कामा करण्यासाठी नियुक्ती शवाय वमा व्यवसायाचे ववेचन आण व्यवसाय मळवणे
- b. संभाव्य ग्राहकाला भौतिक सत्यस्थिती गाळण्यासाठी प्रवृत्त करणे;
- c. प्रस्ताव फॉर्म मध्ये संभाव्य ग्राहकाला प्रस्ताव स्वीकारलं जावा म्हणून चुकीची माहिती कंवा दस्तावेज सादर करण्यासाठी प्रवृत्त करणे;
- d. वमा व्यवसायाचे ववेचन आण नवीन व्यवसाय करण्यासाठी बहुपातळी वपणन चा पर्याय वापरणे आण/कंवा कोणत्याही संभाव्य ग्राहकाला / पॉलसीधारकाला बहुपातळी वपणन योजनेत भाग घेण्यास प्रवृत्त करणे.
- e. संभाव्य ग्राहकाशी सौजन्यहीन व्यवहार करणे;
- f. अन्य कोणत्याही वमा प्रतिनिधी द्वारे दिल्या गेलेल्या वमा प्रस्तावात लुडबुड करणे;
- g. त्याच्या वमाकर्त्या द्वारे देऊ केलेल्या पेक्षा वेगळे दर, फायदे, शर्ती आण अटी देऊ करणे;

- h. वमा कराराच्या अंतर्गत लाभधारकाला मळणाच्या रक्कमेचा काही भाग मागणे कंवा प्राप्त करणे;
- i. एखाद्या पॉ लसीधारकाला सध्या चालू असलेली पॉ लसी बंद करण्यास भाग पाडणे आ ण ती बंद झाल्यापासून तीन वर्षांच्या आत त्याच्याकडून नवी पॉ लसी मळवणे;
- j. नियुक्त अधिकाऱ्या कडून पूर्वी जर एजन्सी नेमणूक रहित झाली असेल तर आ ण अशी एजन्सी रहित झाल्याच्या तारखेपासून पाच वर्षांचा कालावधी लोटला नसताना वमा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी नवीन एजन्सी साठी अर्ज करणे;
- k. कोणत्याही वमाकर्त्याचा संचालक राहणे कंवा बनणे;

- 3) प्रत्येक वमा प्रतिनिधी, त्याच्या द्वारे आधी मळवलेला व्यवसाय जपण्याच्या दृष्टीने, पॉ लसीधारकाला तोंडी कंवा लेखी सूचना देऊन, पॉ लसीधारकाकडून ठरवून दिलेल्या कालावधीत वमाहप्ते भरले जातील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल;
- 4) वमा कायदा, 1938 आ ण त्या अंतर्गत असलेले वनियम यांच्या वपरीत वमा प्रतिनिधी म्हणून काम करणारी व्यक्ती दंडास पात्र असेल ज्याचीन रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत असू शकते कंवा कोणताही वमाकर्ता कंवा वमाकर्त्याच्या वतीने काम करणारी अशी व्यक्ती जिने वमा प्रतिनिधी म्हणून काम करण्यास परवानगी नसलेल्या व्यक्तीची वमा प्रतिनिधी म्हणून नेमणूक केलेली आहे कंवा अशा व्यक्तीच्या माध्यमातून भारतात कोणताही वमा व्यवसाय व्यवहार तर अशी व्यक्ती दंडास पात्र असेल ज्याची रक्कम रुपये एक कोटी पर्यंत असू शकते.
- 5) या वनियमांच्या अंतर्गत वनिर्दिष्ट केलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन करणे यासह वमा प्रतिनिधीच्या चुकांसह सर्व कृतींना वमाकर्ता जबाबदार असेल, आ ण याकरिता दंडास पात्र ठरेल ज्याची रक्कम एक कोटी रुपयां पर्यंत असू शकते.

7. वमा प्रतिनिधीच्या नियुक्तीचे निलंबन:

- 1) वमा प्रतिनिधीचे नेमणूक पुरेश्या सुचनेनंतर आ ण त्याला तिला त्याची बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिल्यानंतर रहित कंवा निलंबित केली जाऊ शकते जर तो/ती:-
 - a. वमा कायदा, 1938 (1938 चे 4), वमा नियंत्रक आ ण वकास प्रा धकरण कायदा, 1999 (1999 चे 41) कंवा वेळोवेळी दुरुस्तिए केलेल्या त्या अंतर्गत नियम व वनियम यांचे उल्लंघन करित असेल;
 - b. वर उल्लेखित अपात्रतांचा धनी ठरल्यास.
 - c. वनियम 8 मध्ये दिलेल्या आचारसंहितेचे आ ण प्रा धकरणाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्यास.

- d. नेमणुकीच्या शर्तीचे उल्लंघन केल्यास.
- e. वमाकर्ता कंवा प्रा धकरण यांच्या द्वारे मा गतलेली वमा प्रतिनिधी म्हणून केलेल्या त्याच्या/तिच्या कामांची माहिती देण्यास असमर्थ ठरल्यास;
- f. प्रा धकरणा द्वारे जारी केलेले निर्देशांची पूर्तता करण्यास असमर्थ ठरल्यास;
- g. वमा प्रतिनिधी म्हणून नेमणुकीसाठी सादर केलेल्या अर्जात कंवा प्रतिनिधित्वाच्या वैधतेच्या कालावधीत चुकीची कंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास; कंवा भौतिक सत्यस्थिती लपवल्यास कंवा उघड करण्यास असमर्थ ठरल्यास.
- h. वमाकर्ता / प्रा धकरण यांनी मागणी केल्यानुसार वेळोवेळी ववरणे सादर करत नसल्यास;
- i. प्रा धकरणाद्वारे केल्या जाणार्या कोणत्याही निरीक्षण कंवा चौकशीला सहकार्य करत नसल्यास;
- j. पॉ लसीधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास असमर्थ ठरल्यास कंवा या संदर्भात प्रा धकरणाला समाधानकारक उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास;
- k. प्रत्यक्ष कंवा अप्रत्यक्ष रित्या वमाहप्ते कंवा वमाकर्त्यांच्या वतीने पॉ लसीधारक/संभाव्य ग्राहक यांच्याकडून गोळा केलेली रोकड /वमा हप्ता यांचा अपहार केल्यास. असे असले तरी ही तरतूद वमा प्रतिनिधीला वमाकर्त्यांच्या व शष्ट अ धकृती शवाय रोकड/वमा हप्ता गोळा करण्यास अनुमती देत नाही.

8. वमा प्रतिनिधित्व रहित करण्याची प्र क्रया:

वमा प्रतिनिधीत्व रहित करण्यासाठीचा अंतिम आदेश जारी केल्यानंतर, अंतिम आदेशाच्या तारखेपासून तो/ती वमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याचे थांबवेल.

9. एजन्सी नेमणूक निलंबन रहित करण्याचे परिणाम.-

- 1) वमा प्रतिनिधी त्याचे वमा प्रतिनिधित्व निलंबन/रहित झाल्याच्या दिनांका पासून, वमा प्रतिनिधी म्हणून काम करणे थांबवेल.
 - a. वमाकर्ता ज्याची नेमणूक वनियामांच्या अंतर्गत रहित करण्याचा अंतिम आदेश आल्यानंतर 7 दिवसांच्या आत त्याचे नेमणूक पत्र आ ण ओळख पत्र काढून घेईल.
 - b. वमाकर्ता प्रतिनिधीचे नाव काढ्या यादीत टाकेल आ ण ज्याची नेमणूक निलंबित/रहित केली असेल त्या प्रतिनिधीचे तपशील प्रा धकरणा द्वारे राखलेल्या काढ्या यादीतील प्रतिनिधींच्या डाटाबेसमध्ये भरेल आ ण निलंबन / ब्राहित करण्याची अंतिम आदेश जारी केल्यानंतर प्रा धकरणा द्वारे राखलेल्या ऑनलाईन मोड मधील प्रतिनिधींच्या मध्यवर्ती डाटाबेस मध्ये तातडीने टाकेल.
 - c. एखाद्या प्रकरणात शस्तभंगाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर नियुक्त अधिकाऱ्यांच्या द्वारे मौ खक आदेशाने निलंबन काढून घेतले गेले, तर त्याच्या/तिच्या निलंबन रद्द

करण्याची मौखिक आदेश जरी झाल्यानंतर लगेचच अशा प्रतिनिधीचे तपशील प्रतिनिधींच्या काळ्या यादीतून काढले जाईल..

- d. त्याचबरोबर अन्य वमाकर्ते, जीवन वमा कंवा साधारण वमा कंवा वैद्यकीय वमा कंवा एकल वमा व्यवसाय वमाकर्ता, ज्यांच्या सोबत तो/ती वमा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे, त्यांना वमा प्रतिनिधींच्या वरुध्द केलेल्या कारवाई संबंधी त्यांच्या नोंदींसाठी माहिती देईल.

10. वमा प्रतिनिधी द्वारे नेमणुकीचा राजीनामा परत करणे या संदर्भात करण्याची प्रक्रिया:

- 1) एखाद्या प्रकरणात वमाकर्त्या द्वारे नेमणूक केलेला प्रतिनिधी त्याचे प्रतिनिधत्व परत करू इच्छित असेल तर तो/ती त्याचे नेमणुकीचे पत्र आण ओळख पत्र, ज्या वमाकर्त्याचे प्रतिनिधत्व करतो त्याच्या नियुक्त अधिकाऱ्याकडे सुपूर्द करेल.
- 2) वमाकर्ता फॉर्म आय-सी मध्ये दिलेल्या तप शलानुसार वमाकर्ता नेमणूक परत करण्याच्या कंवा राजीनाम्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत एक प्रतिनिधत्व समाप्ती प्रमाणपत्र जारी करेल.
- 3) ज्याने आपले प्रतिनिधत्व परत केले आहे असा वमा प्रतिनिधी अन्य वमाकर्त्याकडे नव्याने नेमणूक मागू शकतो. अशा प्रकरणात, वमा प्रतिनिधीने नव्या वमाकर्त्याकडे त्याच्या मागील प्रतिनिधत्वाचे तपशील त्याला द्यावे लागतील आण त्याच्या प्रतिनिधत्व अर्जासोबत मागील वमाकर्त्याने जारी केलेले फॉर्म आय-सी मधील प्रतिनिधत्व समाप्ती प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- 4) वमाकर्ता वर निर्देशित केल्यानुसार प्रतिनिधत्वाच्या अर्जाचा मागील वमाकर्त्याकडून मळालेल्या प्रतिनिधत्व समाप्ती प्रमाणपत्राच्या दिनांकानंतर 90 दिवसांनी वचार करेल.

11. वमाकर्त्याद्वारे वमा प्रतिनिधींच्या नेमणुकीसाठी साधारण अटी:

- 1) वमाकर्ता प्रतिनिधत्व वषयांसाठी एक 'मंडळ मान्य धोरण' निश्चित करेल आण ते प्राधकरणाकडे प्रत्येक वर्षी 31 मार्च च्या पूर्वी सादर करेल.
- 2) कोणीही व्यक्ती, एका पेक्षा अधिक जीवन वमाकर्ता, एक साधारण वमाकर्ता, एक वैद्यकीय वमाकर्ता आण एकल वमा व्यवसाय कर्त्यांपैकी प्रत्येकी एक यांच्यापेक्षा अधिक वमाकर्त्यांसाठी वमा प्रतिनिधी म्हणून काम करणार नाही.
- 3) कोणीही व्यक्ती, कायद्याच्या तरतुदींच्या वपरीत वमा प्रतिनिधी म्हणून काम करित असेल तो दंडास पात्र असेल, ज्याची रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत असू शकते.
- 4) कोणीही वमाकर्ता कंवा त्याच्या वतीने काम करणारा कोणीही प्रतिनिधी, ज्याला भारतात वमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची परवानगी नाही अशा एखाद्या व्यक्तीची वमा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करतो, तो दंडास पात्र असतो ज्याची रक्कम रुपये एक कोटी पर्यंत असू शकते.

- 5) कोणीही वमाकर्ता, वमा कायदे (सुधारित) कायदा, 2015 च्या प्रारंभानंतर कोणताही मुकी प्रतिनिधी, मुख्य प्रतिनिधी, आ ण खास प्रतिनिधी यांची नेमणूक करणार नाही आ ण त्याच्या माध्यमातून भारतात कोणताही वमा व्यवसाय करणार नाही.
- 6) कोणीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला नवीन पॉ लसी घेण्यासाठी कंवा नूतनीकरणासाठी कंवा पॉ लसी चालू ठेवण्यासाठी बहुपातळी वपणनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कंवा अप्रत्यक्ष रित्या कंवा प्रलोभन म्हणून अनुमती देणार नाही, अनुमत करण्यास होकार देणार नाही.
- 7) प्रा धकरण त्याच्या अ धकृत अ धकाऱ्याच्या माध्यमातून बहुपातळी वपणन योजनांमध्ये सामील असलेल्या घटक कंवा व्यक्तीं संबंघात योग्य त्या पोलीस अ धकाऱ्याकडे तक्रार करेल.
- 8) वमा प्रतिनिधींची नेमणूक करणारा प्रत्येक वमाकर्ता आ ण त्याच्या वतीने काम करणारा प्रत्येक नियुक्त अ धकारी नेमणूक केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीचे नाव पत्ता आ ण त्याच्या नेमणुकीची तारीख आ ण असल्यास त्याची नेमणूक रहित झाल्याची तारीख याची एक नोंदवही ठेवेल.
- 9) वमाकर्ता वर सां गतल्यानुसार वमा प्रतिनिधी सेवेत असेपर्यंत आ ण नेमणूक समाप्तीनंतर 5 वर्षेपर्यंत नोंदी ठेवेल.

प्रकरण 5

जीवन विम्याची कायदेशीर तत्त्वे

प्रकरणाची ओळख

या प्रकरणा मध्ये आपण जीवन विमा कराराचे कार्य नियंत्रित करणाऱ्या घटकांसंबंधी चर्चा करत आहोत. हे प्रकरण जीवन विम्याच्या खास वैशिष्ट्यांबद्दल सुद्धा चर्चा करेल.

शिकण्याची फलिते

A. विमा करार – कायदेशीर पैलू आणि खास वैशिष्ट्ये

A. वमा करार – कायदेशीर वै शष्ट्ये आ ण खास वै शष्ट्ये

1. विमा करार – कायदेशीर पैलू

a) विमा करार

विम्यामध्ये अशा मान्यतेच्या कराराचा समावेश असतो ज्यात विमाकर्ता ज्याला विमाहप्ता म्हणतात अशा विशिष्ट किंमत किंवा मोबदल्याच्या बदल्यात काही विशिष्ट जोखमींना संरक्षण पुरवण्याचे मान्य करतो.

b) विमा कराराचे कायदेशीर पैलू

आपण आता विमा कराराच्या काही पैलूंचा विचार करू आणि नंतर विमा कराराचे नियमन करणाऱ्या कायद्याच्या सर्वसाधारण तत्वांचा विचार करू.

महत्वाचे

करारा म्हणजे दोन बाजूंमधील मान्यता असते जी कायद्याने बंधनकारक असते. भारतीय करार कायदा 1872 च्या तरतुदीनुसार भारतातील विमा करारांसह सर्व करार नियंत्रित केले जातात.


विमा करार म्हणजे कंपनी, ज्यांना **विमाकर्ता** म्हणतात आणि पॉलिसी धारक, ज्यांना **विमाधारक** म्हणतात अशा दोन बाजूंमधील करार असतो आणि तो भारतीय करार कायदा 1872 च्या आवश्यकता पूर्ण करतो.

आकृती 1: विमा करार



c) एखाद्या वैध कराराचे घटक

आकृती 2: वैध कराराचे घटक



वैध कराराचे घटक आहेत:

i. प्रस्ताव आणि स्वीकार

जेव्हा एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीला, त्याव्याक्तीची संमती मिळवण्याच्या दृष्टीने एखादी गोष्ट करण्याचा किंवा न करण्याचा मानस व्यक्त करते, त्यावेळी त्याने प्रस्ताव दिला असे म्हणता येते. साधारणतः प्रस्तावका कडून प्रस्ताव दिला जातो आणि विमाकर्त्याकडून स्वीकार केला जातो.

जेव्हा एखादी व्यक्ती, जिला प्रस्ताव दिला गेला आहे, आपली संमती दर्शवते, याचा अर्थ त्या व्यक्तीने स्वीकार केला आहे असे समजले जाते. त्यामुळे जेव्हा प्रस्ताव स्वीकारला जातो तेव्हा ते अभिवचन बनते.

हा स्वीकार प्रस्तावकापर्यंत कळवणे गरजेचे असते ज्याचा परिणाम म्हणून करार बनतो.

जेव्हा प्रस्तावक विमा योजनेच्या अटी स्वीकार करतो आणि रक्कम जमा करण्याद्वारे त्याची संमती दर्शवतो, जी प्रस्तावाच्या स्वीकारानंतर पहिल्या विमा हप्त्यामध्ये परिवर्तीत होते व प्रस्ताव पॉलिसी मध्ये रुपांतरित होतो.

जर एखादी अट घातली गेली तर ती प्रतिप्रस्ताव बनते.

पॉलिसी बॉड कराराचा पुरावा बनतो

ii. मोबदला

याचा अर्थ करारापासून सर्व बाजूंचा फायदा असला पाहिजे. विमा हप्ता हा विमाधारकाने द्यावयाचा मोबदला असतो तर भरपाईचे अभिवचन हा विमा कर्त्याने द्यावयाचा मोबदला असतो.

iii. दोन बाजूंमधील मान्यता

दोन्ही बाजूंनी एकाच गोष्ट एकाच अर्थाने स्वीकारली पाहिजे. अन्य शब्दात सांगायचे तर त्यात “एकवाक्यता” (consensus ad-idem) असली पाहिजे. विमा कंपनी आणि पॉलिसी धारक या दोघांनी एकच गोष्ट एकाच अर्थाने स्वीकारली पाहिजे.

iv. मुक्त होकार

करार करताना मुक्त होकार असला पाहिजे.

मुक्त होकार त्याला म्हणतात जेव्हा तो, खालील गोष्टींद्वारे मिळालेला नसतो

- ✓ बळजबरी
- ✓ अनावश्यक प्रभाव
- ✓ अफरातफरी
- ✓ चुकीच्या गोष्टी सांगितल्याने
- ✓ चुकीने

जेव्हा कराराला बळाने, अफरातफरीने किंवा चुकीच्या गोष्टी सांगून होकार मिळवला जातो तेव्हा करार रद्द करण्यायोग्य असतो.

v. बाजूंची सक्षमता

करार करणाऱ्या दोन्ही बाजू कायद्याने करार करण्यास सक्षम असल्या पाहिजेत. पॉलिसी धारकाचे वय करारावर स्वाक्षरी करताना सज्जान असले पाहिजे आणि तो मानाने स्थिर आणि कायद्याच्या अंतर्गत अपात्र ठरवलेला नसावा. उदाहरणार्थ, कायद्याने अज्ञान मुले (18 पेक्षा कमी वयाची) विमा करार करू शकत नाहीत.

vi. कायदेशीरपणा

कराराचा उद्देश कायदेशीर असला पाहिजे. उदाहरणार्थ, कोणताही विमा बेकायदेशीर कृत्यासाठी घेता येऊ शकत नाही. ज्याचे उद्देश किंवा मोबदला बेकायदेशीर आहे असा प्रत्येक करार रद्द करण्या योग्य असतो. विमा कराराचा उद्देश हा कायदेशीर उद्देश असतो.

महत्वाचे

- i. **बळजबरी**—यात गुन्हेगारी मार्गांनी दबाव टाकला जातो.
- ii. **अनावश्यक प्रभाव**—जेव्हा एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीच्या इच्छेवर प्रभाव टाकू शकतो, तो त्याचे स्थान वापरून दुसऱ्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो.
- iii. **अफरातफरी**—जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अशा चुकीच्या विश्वासावर कृती करायला उद्युक्त करते ज्याच्या खरेपणाबाबत त्याचा किंवा तिचा विश्वास नसतो. ही गोष्ट सत्य स्थिती लपवणे किंवा चुकीच्या पद्धतीने सादर करण्यामुळे घडते.

iv. चूक—एखाद्याचे एखाद्या गोष्टीबाबत किंवा घटनेबाबत असणारे ज्ञानकिंवा विश्वास किंवा अन्वयार्थ याच्यामध्ये असणारी तुटी. याच्यामुळे कराराच्या विषयवस्तू संबंधी समजुती मध्ये तुटी निर्माण होण्याची शक्यता असते.

2. विमा करार – खास वैशिष्ट्ये

a) उबेरीमा फाईडस किंवा सर्वोच्च चांगुलपणा

हे विमा कराराच्या अनेक मुलभूत तत्वांपैकी एक आहे. याला **उबेरीमा फाईडस** असेही म्हणतात, याचा अर्थ, कराराच्या प्रत्येक बाजूने विमा कराराच्या विषय वस्तूशी संबंधित सर्व सत्यस्थिती उघड केल्या पाहिजेत.

चांगुलपणा आणि सर्वोच्च चांगुलपणा यांच्यातील फरक करायला हवा. साधारणपणे सर्व व्यापारिक व्यवहारांमध्ये चांगुलपणा आवश्यक आहे आणि त्यात माहिती देतांना कोणतीही अफरातफरी किंवा फसवणूक असणार नाही. या चांगुलपणा राखण्याच्या कायदेशीर कर्तव्याशिवाय विक्रेत्यावर कराराच्या विषयवस्तूसंबंधी अन्य कोणतीही उघड करण्याचे बंधन नसते.

या ठिकाणी पाळला जाणारा नियम म्हणजे **“कॅव्हेट एम्टर”** म्हणजेच **ग्राहका सावध राहा**. कराराच्या दोन्ही बाजूंनी कराराची विषयवस्तू पारखून घेणे अपेक्षित आहे आणि जोपर्यंत कोणतीही एक बाजू चुकीची माहिती देत नाही आणि सर्व उत्तरे खरेपणाने दिली जात आहेत तोपर्यंत, कोणत्याही बाजूने करार टाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सर्वोच्च चांगुलपणा: विमा करार वेगळ्या प्रकारच्या आधारावर उभा असतो. प्रथम म्हणजे, कराराची विषयवस्तू अमूर्त स्वरूपात असते आणि थेट निरीक्षणातून किंवा विमाकर्त्याद्वारे दिल्या जाणाऱ्या अनुभवातून ती सहजपणे समजून घेतली जाऊ शकत नाही. त्यातही अशा अनेक गोष्टी असतात की त्यांच्या स्वरूपामुळे ज्या केवळ प्रस्तावकालाच माहित असतात. विमाकर्त्याला माहितीसाठी बहुतेक वेळा प्रस्तावकावरच संपूर्णपणे अवलंबून राहावे लागते.

त्यामुळे ज्याच्याकडे ही माहिती नसते अशा विमाकर्त्यासमोर विम्याच्या विषयवस्तूसंबंधी सर्व भौतिक सत्यस्थिती उघड करणे हे प्रस्तावकाचे हे कायदेशीर कर्तव्य असते.

उदाहरण

डेव्हिड यांनी जीवन विमा पॉलिसीसाठी प्रस्ताव सादर केला. पॉलिसीसाठी आवेदन करण्याच्या वेळी, डेव्हिड यांना मधुमेहाचा त्रास होत होता व त्यासंबंधी उपचार चालू होते. डेव्हिड यांचे वय तिशीतील असल्याने विमा कंपनीने वैद्यकीय तपासणी करायला न सांगता त्यांची पॉलिसी जारी केली. काही वर्षांनंतर डेव्हिड यांची प्रकृती खूप खालावली आणि त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. पण डेव्हिड यांची प्रकृती सुधारू शकली नाही आणि काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. जीवन विमा कंपनीकडे त्यांचा विमा हक्क दाखल करण्यात आला.

जीवन विमा कंपनीने तो विमा हक्क नाकारला, यामुळे त्यांच्या नामनिर्देशितांना धक्काच बसला. विमा कंपनीला शोध घेताना असे लक्षात आले की पॉलिसीसाठी आवेदन करतानाच डेव्हिड यांना मधुमेहाचा त्रास होता आणि हे सत्यस्थिती जाणीवपूर्वक त्यांनी लपवली होती. त्यामुळे विमा करार रद्दबातल ठरवण्यात येऊन विमा हक्क नाकारण्यात आला.

भौतिक सत्यस्थिती म्हणजे अशी माहिती जी विमाकर्त्यांना खालील गोष्टी ठरवायला मदत करते:

- ✓ ते जोखीम स्वीकारतील का?
- ✓ तसे असल्यास, विमा हप्त्याचा दर काय असेल आणि त्याच्या अटी आणि शर्ती काय असतील?

सामान्य कायद्याच्या अंतर्गत सर्वोच्च चांगुलपणाचे हे कायदेशीर कर्तव्य निर्माण होते. हे कर्तव्य केवळ प्रस्तावकाला माहित असणाऱ्या भौतिक सत्यस्थितींनाच लागू होते असे नव्हे तर ते ज्या भौतिक सत्यस्थिती त्यांना माहित असणे अत्यावश्यक आहे तेथपर्यंत विस्तारित होते.

उदाहरण

प्रस्तावकाने प्रस्ताव तयार करताना जी भौतिक सत्यस्थिती उघड करणे आवश्यक आहे त्याची काही उदाहरणे खाली दिली आहेत:

- i. **जीवन विमा:** स्वतःचा वैद्यकीय इतिहास, वंश परंपरागत आजारांचा इतिहास, धूम्रपान मद्यपान यासारख्या सवयी, कामाच्या ठिकाणाची अनुपस्थिती, वय, छंद, आर्थिक उत्पन्न यासारखी आर्थिक माहिती, पूर्वी अस्तित्वात असलेल्या जीवन विमा पॉलिसी, व्यवसाय इत्यादी.
- ii. **आग विमा:** इमारतीचे बांधकाम आणि वापर, इमारतीचे वय, इमारतीतील मालाचे स्वरूप इत्यादी.
- iii. **समुद्री विमा:** मालाचे वर्णन, पॅकिंग ची पद्धत इत्यादी.
- iv. **मोटार विमा:** वाहनाचे वर्णन, खरेदीचा दिनांक, चालकाचे तपशील इत्यादी.

अशा प्रकारे विमा करार उच्च कर्तव्यपूर्तीची विषयवस्तू असतात. विम्याच्या बाबतीत चांगुलपणाचे करार सर्वोच्च चांगुलपणाचे करार बनतात.

व्याख्या

उबेरीमा फाईडसच्या संकल्पनेची व्याख्या “तशी विनंती केलेली असो अथवा नसो, प्रस्तावित जोखमी संबंधी सर्व भौतिक सत्यस्थिती स्वयंस्फूर्तीने, अचूकतेने आणि संपूर्णपणे उघड करण्याचे सकारात्मक कर्तव्य” अशा प्रकारे सांगितली जाते.

सर्वोच्च चांगुलपणाचे कर्तव्य जर दोन पैकी एका बाजूने पाळले नाही तर दुसरी बाजू कराराचे पालन करणे टाळू शकते. याचा अर्थ असा की कोणालाही त्याच्या चुकीचा, विशेषतः विम्याचा करार करत असताना फायदा मिळता कामा नये.

विम्याच्या करारासाठीची महत्वाची असणारी कोणतीही भौतिक सत्यस्थिती विमाधारकाने चुकीच्या पद्धतीने सादर करू नये असे अपेक्षित असते. विमाधारकाने सर्व सुसंगत सत्यस्थिती उघड केली पाहिजे. जर हे कर्तव्य अस्तित्वात नसते तर, विमा खरेदी करणाऱ्या व्यक्तीने विम्याच्या विषय वस्तूला असणाऱ्या जोखमीवर परिणाम करणाऱ्या सत्यस्थिती लपवल्या असल्या आणि त्याचा गैरफायदा घेतला असता.

पॉलिसीधारकाने त्याच्या आरोग्य, कुटुंबाचा इतिहास, उत्पन्न, व्यवसाय इत्यादी माहिती कोणतीही सत्यस्थिती न लपवता उघड करणे अपेक्षित असते जेणे करून अंतर्लेखक जोखमीचे योग्य प्रकारे निर्धारण करू शकतो. प्रस्ताव फॉर्म मध्ये माहिती उघड न करणे किंवा चुकीची सादर करणे यांचा अंतर्लेखकाच्या निर्णयावर परीणाम झाला असल्यास, विमाकर्त्याला करार रद्द करण्याचा हक्क असतो.

कायदा सर्व भौतिक सत्यस्थिती उघड करण्याचे कर्तव्य बंधनकारक करतो.

उदाहरण

एक अधिकारी उच्च रक्तदाबाच्या विकाराने त्रस्त आहे आणि नुकतच त्याला एक सौम्य हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, या नंतर त्याने वैद्यकीय पॉलिसी घेण्याचा निर्णय घेतला पण यागोष्टी त्याने लपवल्या. अशाप्रकारे विमाकर्त्याला प्रस्ताव स्वीकार करताना चुकीची सत्यस्थिती सादर करून फसवले गेले.

एका व्यक्तीला हृदयामध्ये भोक आहे आणि त्याने ते प्रस्ताव फॉर्म मध्ये उघड केले. विमाकर्त्याद्वारे तो स्वीकारला गेला आणि प्रस्ताव सादर करताना मात्र पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या रोगांना किमान 4 वर्षे संरक्षण मिळत नाही हे सांगितले गेले नाही. ही विमाकर्त्याद्वारे सत्यस्थितीची केली गेलेली दिशाभूल आहे.

b) भौतिक सत्यस्थिती

व्याख्या

भौतिक सत्यस्थिती म्हणजे अशी सत्यस्थिती जी जोखीम स्वीकार करावी की नाही आणि तसे करायचे असल्यास विमाहप्त्याचा दर आणि त्याच्या अटी व शर्ती काय असाव्यात अशा विमा अंतर्लेखकाच्या निर्णयावर परिणाम करते.

उघड न केलेली सत्यस्थिती भौतिक होती किंवा नाही हे प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीवर अवलंबून असेल आणि ते केवळ कायद्याच्या न्यायालयातच ठरवले जाऊ शकते. विमाधारकाने जोखमीवर परिणाम करणाऱ्या सत्यस्थिती उघड केल्याच पाहिजेत.

आता आपण विम्यामधील काही भौतिक सत्यस्थितींचे प्रकार पाहूयात; ज्या उघड करणे गरजेचे आहे:

- i. अशा सत्यस्थिती ज्या एखादी विशिष्ट जोखीम सामान्य स्थिती पेक्षा अधिक अनावरण दर्शवतात.

उदाहरण

समुद्रातून वाहून नेल्या जाणाऱ्या कार्गोचे धोकादायक स्वरूप, आजारपणाचा मागील इतिहास

- ii. सर्व विमाकर्त्यांकडून घेतलेल्या आधीच्या पॉलिसिंचे अस्तित्व आणि त्यांची सद्यस्थिती
- iii. विम्यासाठी असलेल्या आवेदनपत्रातील सर्व प्रश्न भौतिक समजले जातात, कारण ते विम्याच्या विषयवस्तूच्या विविध पैलूंशी संबंधित असतात. त्याची खरी आणि सर्व प्रकारे परिपूर्ण उत्तरे देणे गरजेचे असते.

खाली काही परिस्थिती दिल्या आहेत ज्यात भौतिक सत्यस्थिती उघड करणे गरजेचे नसते.

माहिती

भौतिक सत्यस्थिती ज्या उघड करणे गरजेचे नसते

असे गृहीत धरले जाते की अंतर्लेखकाकडून खास विचारणा झाल्याशिवाय, प्रस्तावकाने खालील माहिती देणे गरजेचे नसते:

- i. **जोखीम कमी करण्यासाठी योजलेले उपाय.**

उदाहरण:अग्निशामक साधनाची योजना

- ii. **अशा सत्यस्थिती ज्या विमाधारकाला माहित नाहीत किंवा तो त्यासंबंधी अनभिज्ञ आहे**

उदाहरण:एखाद्या व्यक्तीला उच्च रक्ताबाचा त्रास आहे परंतु त्याला त्यासंबंधी पॉलिसी घेताना माहित नाही, त्याच्यावर सत्यस्थिती लपवण्यासंबंधी आरोप करता येत नाही.

- iii. **जी पुरेशा सतर्कतेने शोधून काढता येते?**

प्रत्येक बारीकसारीक भौतिक सत्यस्थिती उघड करणे आवश्यक नसते. अंतर्लेखकाला अशी काही माहिती हवी असल्यास ती विचारून घेण्यासाठी पुरेशा सतर्क असला पाहिजे.

- iv. **कायद्याच्या बाबी**

प्रत्येकाला त्या प्रदेशाचा कायदा माहिती असला पाहिजे.

उदाहरण:स्फोटके बाळगण्या संबंधी महापालिकेचे कायदे

v. अशा गोष्टी ज्यासंबंधी विमाकर्ता फारसा उत्सुक नाही (किंवा पुढील माहितीची गरज नाही असे सांगितले आहे)

विमाकर्ता उत्तरे अपूर्ण होती या आधारावर नंतर आपली जबाबदारी टाळू शकत नाही.

माहिती उघड करण्याचे कर्तव्य केव्हापासून सुरु होते?

जीवन विमा करारांच्याबाबत, माहिती उघड करण्याचे कर्तव्य प्रस्ताव मान्य होईपर्यंत आणि पॉलिसी जारी करेपर्यंतची जी प्रक्रिया असते त्या संपूर्ण प्रक्रियेत चालूच राहते. एकदा पॉलिसी स्वीकारली गेली की, पॉलिसीच्या कालावधी दरम्यान उद्धवणारी कोणतीही भौतिक सत्यस्थिती उघड करणे गरजेचे नसते.

उदाहरण

श्री राजन यांनी पंधरा वर्षांच्या कालावधीची जीवन विमा पॉलिसी घेतली आहे. पॉलिसी घेतल्यानंतर सहा वर्षांनी राजन यांना काही हृदयविकाराचा त्रास सुरु झाला आणि त्यांना काही शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. श्री राजन यांनी ही भौतिक सत्यस्थिती विमाकर्त्याकडे उघड करण्याची आवश्यकता नाही.

असे असले तरी, जर पॉलिसी विमा हप्ता देय असताना न भरल्यामुळे बंद झाली असेल आणि पॉलिसीधारकाला पॉलिसी करार पुनरुज्जीवित करायचा असेल व पॉलिसी पुन्हा सुरु करायची असेल तर, ती पुन्हा सुरु करताना जणू काही ती नवीनच पॉलिसी असल्याप्रमाणे त्याला सर्व भौतिक आणि सुसंगत सत्यस्थिती उघड कराव्या लागतील.

सर्वोच्च चांगुलपणाचे उल्लंघन

आता आपण अशा काही परिस्थिती पाहू ज्यात सर्वोच्च चांगुलपणाचे उल्लंघन झाले असेल. असे उल्लंघन माहिती उघड न करणे किंवा चुकीची माहिती सादर करणे या माध्यमातून निर्माण होऊ शकते.

माहिती उघड न करणे: विमाकर्त्याने एखादी विशिष्ट चौकशी न केल्याने विमाधारकाने ती माहिती दिली नाही असे साधारण चित्र यातून निर्माण होऊ शकते. त्याच बरोबर विमाकर्त्याने विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देण्यातून घडू शकते. बऱ्याच वेळा प्रकटन अनावधानाने केलेले (म्हणजे एखाद्याच्या माहिती शिवाय किंवा हेतू शिवाय केलेले) किंवा ती सत्यस्थिती फार महत्वाचे नाही असे प्रस्तावकाला वाटल्याने असू शकते.

अशा बाबतीत ते निर्दोष असते. जेव्हा एखादी सत्यस्थिती हेतुपूर्वक दडपली जाते तेव्हा त्याला लपवाछपवी मानले जाते. लपवाछपवी मध्ये फसवण्याचा हेतू असतो.

विपर्यास: विमा कराराच्या वाटाघाटीच्या दरम्यान केलेले कोणत्याही विधानाला सादरीकरण असे म्हणतात. सादरीकरण म्हणजे सत्यस्थितीचे निश्चित विधान असते किंवा विश्वासाचे, इराद्याचे किंवा अपेक्षेचे विधान असते. सत्यस्थितीच्या बाबतीत असे अपेक्षित असते की त्या

बन्याच अंशी अचूक असल्या पाहिजेत. जी सादरीकरणे विश्वास किंवा अपेक्षांशी निगडीत असतात त्यावेळी हे गृहीत धरले जाते की ती सर्वोच्च चांगुलपणाने केली असली पाहिजेत.

विपर्यास (चुकीचे सादरीकरण) दोन प्रकारचा असू शकतो:

- i. **निर्दोष विपर्यास** चा संबंध अचूकता नसलेल्या विधानांशी असतो ज्यात ती कोणत्याही हेतूने केलेली नसतात.
- ii. **अफरातफरी विपर्यास** हा विपर्यस्त विधानांशी संबंधित असतो जी विमाकर्त्याच्या फसवणुकीच्या उद्देशाने जाणीवपूर्वक केलेली किंवा सत्याचा आदर न राखता बेदरकारपणे केलेली असतात.

फसवणुकीच्या उद्देशाने केलेल्या लपवाछपवीच्या बाबतीत किंवा अफरातफरी स्वरूपाच्या विपर्यासाच्या बाबतीत सामान्यतः विमा करार रद्द होतो.

c) विमा करण्या योग्य स्वारस्य

प्रत्येक विमा कराराचा 'विमा करण्यायोग्य स्वारस्य' हा महत्वाचा घटक असतो आणि ती विम्याची कायदेशीर पूर्व-आवश्यकता मानली जाते. आता आपण हे पाहू की विमा आणि जुगार किंवा जुगाराचा करार यांच्यात काय फरक आहे .

i. जुगार आणि विमा

पत्त्यांच्या खेळाचा विचार करा, ज्यात खेळाडू एकतर हरतो किंवा जिंकतो. हे हरणे किंवा जिंकणे केवळ यामुळे घडते की व्यक्ती पैज लावते. खेळणाऱ्या व्यक्तीचा त्या खेळाशी त्याच्या जिंकण्या व्यतिरिक्त कोणताही संबंधी नसतो. सट्टा आणि जुगार हे कायद्याच्या न्यायालयात कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य नाहीत आणि त्यामुळे त्यासंदर्भातील कोणताही करार बेकायदेशीर ठरतो. जर कोणी त्याचे घर पत्त्यांच्या खेळात हरले, तर अन्य बाजू ते ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ शकत नाही.

आता आपण एक घर आणि ते आगीत भस्मसात झाल्याची घटना विचारात घेऊ. जी व्यक्ती त्याच्या घराचा विमा करते तिचा विम्याच्या विषयवस्तूशी – म्हणजे घराशी कायदेशीर संबंध आहे. तो त्या घराचा मालक आहे आणि आणि ते घर नष्ट झाले किंवा त्याची हानी झाली तर त्याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आग लागली किंवा नाही लागली तरीही हा मालकीचा नातेसंबंध कायम राहतो आणि हा नातेसंबंध नुकसानीला कारणीभूत होतो. त्यांनी विमा घेतला किंवा घेतला नाही तरीही ही (आग किंवा चोरी) घटना नुकसानीस कारणीभूत होणारच आहे.

पत्त्यांच्या खेळात कोणीतरी हरेल किंवा कोणीतरी जिंकेल, आगीच्या बाबतीत मात्र परिणाम एकच – घरमालकाचे नुकसान.

घरमालक विमा यासाठी घेतो की झालेले नुकसान कोणत्यातरी मार्गाने भरून निघावे.

विमाधारकाचे त्याचे घर किंवा त्याच्या पैशांमध्ये असणारे स्वारस्य याला विमा करण्या योग्य स्वारस्य असे म्हणतात.

उदाहरण

श्री चंद्रशेखर यांचे स्वतःचे घर आहे ज्यासाठी त्यांनी बँकेकडून १५ लाख रुपयांचे तारण कर्ज घेतले आहे. खाली दिलेल्या प्रश्नांवर विचार करा:

- ✓ त्यांचे घरामध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य आहे का?
- ✓ बँकेचे घरामध्ये विमा करण्या योग्य स्वारस्य आहे का?
- ✓ त्यांच्या शेजाऱ्यासंबंधी काय म्हणता येईल?

श्री श्रीनिवासन यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले आणि वृद्ध मत-पिता यांचा समावेश आहे:


- ✓ श्री श्रीनिवासन यांचे कुटुंबियांच्या निरोगी असण्यात विमा करण्यायोग्य स्वारस्य आहे का?
- ✓ त्यांच्यापैकी कोणी रुग्णालयात भरती झाला तर त्यांचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होणार आहे का?
- ✓ त्यांच्या शेजाऱ्यांच्या मुलांबाबत काय? श्रीनिवासन यांना शेजाऱ्यांच्या मुलांमध्ये विमा करण्या योग्य स्वारस्य असेल का?

या ठिकाणी विम्याची विषय वस्तू आणि विमा कराराची विषय वस्तू यांच्यातील फरक लक्षात घेणे सुसंगत ठरेल.

विम्याची विषयवस्तूचा संबंध विमा आश्वासित केली जाणार आहे व जिला स्वतःचे मूल्य आहे अशा मालमत्तेशी असतो.

दुसऱ्या बाजूला **विमा कराराची विषयवस्तू** म्हणजे विमाधारकाचे त्या मालमत्तेमध्ये असलेले आर्थिक स्वारस्य. विमाधारकाचे असे स्वारस्य तेव्हाच असू शकते जेव्हा त्याला ती मालमत्ता विमा आश्वासित करण्याचा कायदेशीर अधिकार असतो. काटेकोरपणाने सांगायचे झाले तर विमा पॉलिसी त्या मालमत्तेला विमा संरक्षण पुरवत नाही तर विमाधारकाच्या मालमत्तेमधील आर्थिक स्वारस्याचे संरक्षण करते.

आकृती 1: सामान्य कायदानुसार विमा करण्यायोग्य स्वारस्य



ii. विमा करण्या योग्य स्वारस्य कधी उपस्थित असले पाहिजे

जीवन विम्यामध्ये पॉलिसी घेताना विमा करण्यायोग्य स्वारस्य उपस्थित असले पाहिजे. साधारण विम्यामध्ये समुद्री पोलीसिंचे काही अपवाद वगळता विमा करण्यायोग्य स्वारस्य पॉलिसी घेताना आणि विमा हक्क सादर करताना दोन्ही वेळी उपस्थित असले पाहिजे.

d) नजीकचे कारण

कायद्याच्या तत्वांपैकी शेवटचे तत्व म्हणजे नजीकचे कारण.

नजीकचे कारण हे विम्याचे महत्वाचे तत्व आहे आणि त्याचा संबंध प्रत्यक्षात नुकसान किंवा हानी कशाप्रकारे झाली आणि ते नक्की विमा आशवासित संकटामुळे घडले का याच्याशी संबंधित असते. जर नुकसान विमा आशवासित संकटामुळे घडले असेल तर विमाकर्ता भारापैसाठी जबाबदार असतो. विमा आशवासित संकट हे नजीकचे कारण असेल तर विमाकर्ता भरपाईसाठी जबाबदार असतो, अन्यथा नाही.

या नियमांतर्गत विमाकर्ता नुकसान घडवणारी प्रसंगांची साखळी निर्माण करणारे सबळ कारण शोधून काढते. ज्यामुळे नुकसान घडते ती शेवटची घटना असेल असे आवश्यक नाही, म्हणजे, ती घटना सर्वात नजीकची असेल असे नव्हे किंवा नुकसानीसाठी थेट जबाबदार असेल असेही नव्हे.

अन्य कारणांना दूरस्थ कारणे म्हणून वर्गीकृत करता येऊ शकते, जी नजीकच्या कारणांपासून वेगळी असतात. दूरस्थ कारणे उपस्थित असतात पण ती घटना घडवण्या इतकी प्रभावी नसतात.

व्याख्या

नजीकचे कारण म्हणजे कोणत्याही बलाशिवाय आणि नवीन आणि स्वतंत्र स्त्रोतांपासून सक्रियपणे काम करीत विविध घटनांची साखळी गतिमान करीत एक परिणाम निर्माण करते असे सक्रीय आणि कार्यक्षम कारण.

विमा करारांना नजीकच्या कारणाचे तत्व कसे लागू होते. साधारण पणे, मृत्यू नंतरची भरपाई म्हणून जीवन विमा रक्कम देतो, मृत्यूचे कारण कोणतेही असो नजीकच्या कारणाचे तत्व तेथे लागू होत नाही. असे असले तरीही, अनेक विमा करारांमध्ये अपघात वाढीव फायदा दिलेला असतो ज्यात अपघाती मृत्यूच्या बाबतीत वाढीव आश्वासित रक्कम दिली जाते. अशा परिस्थितीत, करणाची निश्चिती करणे आवश्यक ठरते – की अपघाताचा परिणाम म्हणून मृत्यू आला का. अशा घटनांमध्ये नजीकच्या कारणाचे तत्व लागू होते.

पालनाचे करार

पालनाचे करार म्हणजे असे करार जे एका बाजूद्वारे सौद्याच्या मोठा फायदा घेण्यासाठी मसुदा केलेले असतात, ज्यात दुसऱ्या बाजूला केवळ त्याचे पालन करण्याची संधी असते म्हणजे, करार स्वीकारणे किंवा तो नाकारणे. येथे विमा कंपनीला सौद्यातील सर्व अटी आणि शर्ती लादण्याचे अधिकार असतात.

हे निष्प्रभ करण्यासाठी, मुक्त-अवलोकन कालावधी दिलेला असतो ज्यात पॉलिसी धारक पॉलिसी घेतल्यानंतर, त्यातील काही अटींबाबत मतभेद असल्यास पॉलिसी दस्तावेज मिळाल्यानंतर १५ दिवसांत ती रद्द करण्याचा पर्याय असतो. कंपनीला यासंदर्भात लेखी स्वरूपात कळवावे लागते आणि खर्च आणि आकार वजा जाता भरलेला विमा हप्ता परत केला जातो.

स्वयं चाचणी 1

खालीलपैकी कोणते बळजबरीचे उदारण आहे?

- I. बारीक अक्षरातील छापलेले न वाचता रमेश करारावर सही करतात
- II. महेश यांनी करारावर सही न केल्यास त्यांन ठार मारण्याची धमकी रमेश देतात
- III. रमेश आपले व्यावसायिक वजन वापरून महेश यांना करारावर सही करण्यास उद्युक्त करतात
- IV. महेश यांनी करारावर सही करावी म्हणून रमेश चुकीची माहिती देतात

स्वयं चाचणी 1

खालीलपैकी कोणते पर्याय रमेश यांच्या द्वारे विमा आश्वासित केले जाऊ शकत नाहीत?

- I. रमेश यांचे घर

- II. रमेश यांची पत्नी
 - III. रमेश यांचा मित्र
 - IV. रमेश यांचे पालक
-

सारांश

- विम्यामध्ये करारात्मक मान्यतेचा समावेश असतो ज्यात विमाकर्ता विनिर्दिष्ट जोखमीं आश्वासित करण्यासाठी ज्याला विमा हप्ता म्हणतात अशा मोबदल्याच्या बदल्यात आर्थिक संरक्षण देण्याचे मान्य करतो.
 - करार म्हणजे कायद्याने अंमलबजावणी योग्य अशी दोन बाजूंमधील मान्यता असते.
 - एका वैध कराराचे घटकांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
 - i. प्रस्ताव आणि स्वीकार
 - ii. मोबदला,
 - iii. एकवाक्यता (Consensus ad-idem)
 - iv. मुक्त होकार
 - v. कराराच्या बाजूंची क्षमता
 - vi. उद्देशाचा कायदेशीरपणा
 - विमा कराराच्या खास वैशिष्ट्यांमध्ये हे येतात:
 - i. सर्व्हीच चांगुलपणा (उबेरीमा फाईडस),
 - ii. विमा करण्यायोग्य स्वारस्य,
 - iii. नजीकचे कारण
-

महत्वाच्या संज्ञा

1. प्रस्ताव आणि स्वीकार
 2. कायदेशीर मोबदला
 3. एकवाक्यता (Consensus ad idem)
 4. सर्वोच्च चांगुलपणा / उबेरीमा फाईडस (Uberrima fides)
 5. भौतिक सत्यस्थिती
 6. विमा करण्यायोग्य स्वारस्य
 7. नजीकचे कारण
-

स्वयं चाचणीची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे II.

महेश यांनी करारावर स्वाक्षरी केली नाही तर रमेश यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी देणे हे बळजबरीचे उदाहरण आहे.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे III.

रमेश यांचे त्यांच्या मित्राच्या जीवना मध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य नाही त्यामुळे त्यासाठी ते विमा करू शकत नाहीत.

स्वयं परीक्षण प्रश्न

प्रश्न 1

वैध कराराचा कोणता घटक विमा हप्त्याशी संबंधित असतो?

- I. प्रस्ताव आणि स्वीकार
- II. मोबदला
- III. मुक्त होकार

IV. करारातील दोन्ही बाजूंची क्षमता

प्रश्न 2

_____ चा संबंध अचूक नसलेल्या विधानांशी असतो, जी अफरातफरी च्या उद्देशाने केलेली नसतात.

- I. विपर्यास
- II. योगदान
- III. प्रस्ताव
- IV. प्रतिनिधित्व

प्रश्न 3

_____ मध्ये गुन्हेगारी मार्गाने वापरलेल्या दबावाचा समावेश होतो.

- I. अफरातफरी
- II. अनावश्यक प्रभाव
- III. बळजबरी
- IV. चूक

प्रश्न 4

जीवन विमा करारांच्या संदर्भात खालील पैकी काय सत्य आहे?

- I. ते मौखिक करार असतात कायद्याने अंमलबजावणी योग्य नसतात
- II. ते मौखिक आणि कायद्याने अंमलबजावणी योग्य करार असतात
- III. भारतीय करार कायदा 1872 च्या अवश्यकतांनुसार ते दोन बाजूंमधील करार असतात (विमाकर्ता आणि विमाधारक)
- IV. ते जुगाराच्या करारांप्रमाणेच असतात

प्रश्न 5

खालीलपैकी कोणता करारासाठी वैध मोबदला नाही?

- I. पैसे
- II. मालमत्ता
- III. लाच
- IV. दागिने

प्रश्न 6

खालीलपैकी कोणती बाजू जीवन विमा करार करण्यास अपात्र आहे?

- I. व्यवसायचा मालक

- II. अज्ञान व्यक्ती
- III. गृहिणी
- IV. सरकारी कर्मचारी

प्रश्न 7

खालीलपैकी कोणती कृती “सर्वोच्च चांगुलपणाच्या” तत्वाचे पालन दर्शवते?

- I. विमा प्रस्ताव फॉर्म मध्ये ज्ञात वैद्यकीय स्थिती बाबत खोटे सांगणे
- II. माहित असलेल्या भौतिक सत्यस्थिती विमा प्रस्ताव फॉर्म मध्ये उघड न करणे
- III. विमा प्रस्ताव फॉर्म मध्ये माहित असलेल्या भौतिक सत्यस्थिती उघड करणे
- IV. विमा हप्ता वेळेत भरणे

प्रश्न 8

विमा करण्यायोग्य स्वारस्य या संदर्भात खालीलपैकी कोणते योग्य नाही?

- I. वडिलांनी मुलासाठी विमा पॉलिसी घेणे
- II. पती-पत्नींनी एकमेकांसाठी विमा घेणे
- III. मित्रांनी एकमेकांसाठी विमा घेणे
- IV. मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी विमा पॉलिसी घेणे

प्रश्न 9

जीवन विम्यामध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य उपस्थित असणे केव्हा आवश्यक आहे?

- I. विमा घेताना
- II. विमा हक्क सादर करताना
- III. जीवन विम्याच्या बाबतीत विमा करण्या योग्य स्वारस्याची आवश्यकता नसते
- IV. एकतर विमा पॉलिसी खरेदी करताना किंवा विमा हक्क सादर करताना

प्रश्न 10

खालील प्रसंगामध्ये मृत्यूचे नजीकचे कारण शोधून काढा?

अजय घोड्यावरून पडतो आणि त्याच्या पाठीचे हाड मोडते. तो साठलेल्या पाण्यात पडतो आणि त्याला न्युमोनिया ची लागण होते. त्याला रुग्णालयात भरती केले जाते आणि तो न्युमोनियाने मरण पावतो.

- I. न्युमोनिया
- II. पाठीचे मोडलेले हाड
- III. घोड्यावरून पडणे
- IV. शस्त्रक्रिया

स्वयं परिक्षणाच्या प्रश्नांची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे ॥.

एका वैध कराराचा विमा हप्त्याशी संबंधित घटक म्हणजे मोबदला.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे ।.

अफरातफरीचा उद्देश न ठेवता केलेली चुकीची विधाने म्हणजे विपर्यास.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे ॥.

गुन्हेगारी मार्गांनी वापरलेला दबाव म्हणजे बळजबरी.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे ॥.

जीवन विमा म्हणजे भारतीय करार कायद 1872 च्या अवश्यकतांनुसार (विमाकर्ता आणि विमाधारक) या दोन बाजूंमधील करार.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे ॥.

लाच हा करारासाठी वैध मोबदला नाही.

उत्तर 6

योग्य पर्याय आहे ॥.

अज्ञान व्यक्ती जीवन विमा करार करण्यास अपात्र असतात.

उत्तर 7

योग्य पर्याय आहे ॥.

माहित असलेल्या भौतिक सत्यस्थिती विमा प्रस्ताव फॉर्मवर उघड करणे हे “सर्वोच्च चांगुलपणा” च्या तत्वाचे पालन आहे.

उत्तर 8

योग्य पर्याय आहे ॥.

मित्र एकमेकांसाठी विमा घेऊ शकत नाहीत कारण त्यांच्यात विमा करण्यायोग्य स्वारस्य उपस्थित नसते.

उत्तर 9

योग्य पर्याय आहे।

जीवन विम्याच्या बाबत विमा घेताना विमा करण्यायोग्य स्वारस्य उपस्थित असले पाहिजे.

उत्तर 10

योग्य पर्याय आहे।।।

घोड्यावरून खाली पडणे हे अजय च्या मृत्यूचे नजीकचे कारण आहे.

भाग 2

आरोग्य वमा

प्रकरण 6

वैद्यकीय विम्याचा परिचय

प्रकरणाचा परिचय

काळाच्या ओघात विम्याचा उदय कसा झाला या संबंधी हे प्रकरण तुम्हाला सांगेल. त्याचबरोबर वैद्यकीय सेवा म्हणजे काय, वैद्यकीय सेवेच्या विविध पातळ्या आणि त्याचे विविध प्रकार यासंबंधी सुद्धा सांगेल. त्याचबरोबर तुम्ही भारतातील आरोग्य यंत्रणे संबंधी त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांसंबंधी शिकाल. शेवटी हे प्रकरण तुम्हाला भारतात वैद्यकीय विमा कसा उदय पावला आणि भारतातील वैद्यकीय विमा बाजारातील विविध कंपन्यांची माहिती देईल.

शिकण्याची फलिते

- A. विम्याचा इतिहास आणि भारतातील विम्याचा उदय
- B. वैद्यकीयसेवा म्हणजे काय
- C. वैद्यकीयसेवेच्या पातळ्या
- D. वैद्यकीयसेवेचे प्रकार
- E. भारतातील वैद्यकीय यंत्रणेवर परिणाम करणारे घटक
- F. वैद्यकीय व्यवस्था —स्वातंत्र्य पासूनची प्रगती
- G. वैद्यकीय विमा बाजार

हे प्रकरण शिकल्यानंतर, तुम्ही हे करू शकाल:

1. विम्याचा उदय कसा झाला हे समजू शकाल.
2. वैद्यकीय सेवेची संकल्पना आणि वैद्यकीय सेवेच्या पातळ्या आणि त्यांचे प्रकार यासंबंधी स्पष्टीकरण देऊ शकाल.
3. भारतातील वैद्यकीय व्यवस्थेवर परिणाम करणारे घटक आणि स्वातंत्र्यापासून वैद्यकीय व्यवस्थेत झालेली प्रगती यांचे आकलन.
4. भारतातील वैद्यकीय विम्याचा उदय यासंबंधी चर्चा करू शकाल.
5. भारतातील वैद्यकीय विम्याच्या बाजारपेठे संबंधी जाणून घेणे.

A. विम्याचा इतिहास आणि विम्याचा भारतातील उदय

हजारो वर्षांपासून कोणत्यातरी एका किंवा दुसऱ्या स्वरूपात विमा अस्तित्वात असल्याचे माहित आहे. विविध संस्कृतींना अनेक वर्षांपासून, समाजातील काही सदस्यांना सहन करावे लागलेले सर्व नुकसान वर्गणीच्या द्वारे आपापसात वाटून घेण्याची पद्धत अवलंबली आहे. तरीही विमा एक व्यवसाय म्हणून, जसा आज आपण पहातो तो दोन किंवा तीन शतकापूर्वी सुरु झाला.

1. आधुनिक व्यापारी विमा

विम्याच्या संकल्पनेतून हाताळली गेलेली सर्वात पहिली जोखीम म्हणजे समुद्रात घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नुकसान- ज्याला आपण समुद्री जोखीम असे म्हणतो. अशाप्रकारे समुद्री विमा हा विविध प्रकारच्या विम्यांमधील पहिला विमा होता.

मात्र, 14 व्या शतकात युरोप मधील विशाशातः इटली मधील व्यावसायिक गट किंवा सोसायट्यांद्वारे संरक्षणाच्या स्वरूपात केलेला विम्याचा प्रकार हा आधुनिक विम्याचा अगदी पहिला अवतार होता. हे गट वर्गणीच्या आधारे निधी उभारून सभासदांचे जहाजाच्या दुर्घटनेमुळे होणारे, आगीमुळे, सदस्यांचा मृत्यू, किंवा पशुधनाचे नुकसान, इत्यादी होणारे सभासदांचे नुकसान भरून काढत असत. आपल्याला ज्या प्रकारचा आगीचा विमा माहित आहे तसा विमा 1591 पासून हाम्बुर्ग येथे अस्तित्वात असल्याचे दिसते.

इंग्लंड मध्ये, लंडन येथील 1666 च्या प्रचंड आगीत बहुतांश शहर जळून गेले आणि 13000 घरे जाळून खाक झाली, त्यामुळे 1680 मध्ये विमा आणि फायर ऑफिस नावाच्या पहिल्या आग विमा कंपनीला चालना मिळाली.

लॉर्ड्स: आज चालू असलेल्या विमा व्यवसायाची बीजे, लंडन येथील लॉर्ड्स'स कॉफी हाउस येथे सापडतात. तेथे एकत्र येणारे व्यापारी, त्यांचा जहाजातून वाहून नेल्या जाणाऱ्या मालाला समुद्री संकटांमुळे होणारे नुकसान वाटून घेण्याचे मान्य करित असत. जहाजे लुटणारे चाचे किंवा खराब हवामानामुळे माल खराब होणे किंवा कोणत्याही कारणाने जहाज बुडणे अशा समुद्रात येणाऱ्या संकटांच्या मुळे असे नुकसान होत असे.

2. भारतातील आधुनिक व्यापारी विम्याचा इतिहास

भारतातील आधुनिक विमा, परदेशी विमाकर्त्या कंपन्यांच्या एजन्सींनी समुद्री विमा व्यवसाय 18 व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा त्या आसपास सुरु केला. येथे 1818 साली सुरु झालेली पहिली जीवन विमा कंपनी, ओरिएन्टल लाईफ इन्श्युरन्स कंपनी लि. ही इंग्लिश कंपनी होती. आणि भारतात स्थापित झालेली पहिली साधारण विमा कंपनी म्हणजे काल्कात्याम मध्ये 1850 साली स्थापन झालेली ट्रायटन इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड होती.

संपूर्ण भारतीय मालकी असलेली बॉम्बे म्युच्युअल अश्युरन्स सोसायटी लिमिटेड, 1870 साली मुंबई येथे स्थापन झाली. यानंतरच्या काळात नव्या शतकाच्या उंबरठ्यावर स्वदेशी चळवळीचा परिणाम म्हणून अन्य अनेक भारतीय कंपन्या सुरु झाल्या.

1912 मध्ये, विमा व्यवसाय नियंत्रित करण्यासाठी लाईफ इन्श्युरन्स कंपनीज ॲक्ट आणि प्रोव्हिडंड फंड ॲक्ट पारित करण्यात आले. लाईफ इन्श्युरन्स कंपनीज ॲक्ट, 1912 मध्ये विमा हप्ता कोष्टके आणि कंपन्यांचे प्रमाणित अक्चुअरि द्वारे मुल्यांकन करून घेणे या गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या. मात्र, भारतीय आणि परदेशी कंपन्यांमधील भेदभाव चालूच राहिला.

भारतातील अजूनही अस्तित्वात असलेली सर्वात जुनी विमा कंपनी म्हणजे 1906 साली स्थापन झालेली नॅशनल इन्श्युरन्स कंपनी.

परिस्थितीच्या गरजेनुसार विमा उद्योग सरकारद्वारे नियंत्रित केला जातो, राष्ट्रीयीकृत आणि अराष्ट्रीयीकृत केला जातो आणि अशा प्रकारे प्रवास चालू आहे:

a) जीवन विम्याचे राष्ट्रीयीकरण

1 सप्टेंबर 1956 रोजी जीवन विमा उद्योग राष्ट्रीयीकृत करण्यात आला आणि भारतीय विमा महामंडळ (एलआयसी) ची स्थापना केली गेली. त्यावेळी भारतात 170 कंपन्या आणि 75 भविष्यनिर्वाह निधी सोसायट्या जीवन विम्याचा व्यवसाय करीत होत्या. 1956 पासून ते 1999 पर्यंत, एलआयसी कडे भारतात विमा व्यवसाय करण्याचे संपूर्ण अधिकार होते.

b) साधारण विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण

1972 मध्ये, साधारण विमा व्यवसाय राष्ट्रीयीकरण कायदा (गिबना) पारित करण्यामुळे साधारण विमा क्षेत्र सुद्धा राष्ट्रीयीकृत करण्यात आले आणि जनरल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि त्याच्या चार सहाय्यक कंपन्या स्थापित करण्यात आल्या. त्यावेळी भारतातील साधारण विमा व्यवसाय करणाऱ्या 106 विमा कंपन्या विलीन करण्यात आल्या व जीआयसी ऑफ इंडिया च्या चार सहाय्यक कंपन्या स्थापन करण्यात आल्या करण्यात आला.

c) मल्होत्रा समिती आणि आयआरडीए

1993 मध्ये विमा उद्योगाच्या विकासासाठी बदल सुचवण्यासाठी व त्याचबरोबर खासगी कंपन्यांच्या प्रवेशासह स्पर्धात्मकता निर्माण करण्यासाठी मल्होत्रा समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 1994 मध्ये आपला अहवाल सादर केला 1997 मध्ये विमा नियंत्रक प्राधिकरण (आयआरए) ची स्थापना करण्यात आली.

d) विमा नियंत्रक आणि विकास कायदा 1999 पारित झाल्यामुळे “ पॉलिसी धारकांचे हित जपण्यासाठी आणि विमा उद्योगाचे नियंत्रण, प्रसार आणि पद्धतशीर वाढ ” करण्यासाठी विमानियंत्रक आणि विका संप्राधिकरणाची स्थापना एप्रिल 2000 मध्ये करण्यात आली.

e) जीआयसी ची पुनर्रचना

जीआयसी चे रुपांतरराष्ट्रीय पुनर-विमाकर्ता म्हणून आणि त्याच्या चार सहाय्यक कंपन्या स्वतंत्र कंपन्या म्हणून पुनर्रचना करण्यात आल्या. डिसेंबर 2000 मध्ये संसदेने जीआयसी

पासून चार सहाय्यक कंपन्या जुलै 2002 पासून स्वतंत्र करण्यासाठी विधेयक पारित केले. त्या कंपन्या याप्रमाणे

- ✓ नॅशनल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड
- ✓ द ओरिएन्टल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड
- ✓ द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड
- ✓ युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड

f) आजचा जीवन विमा उद्योग

“जीवनविमा”कंपन्याम्हणून नोंदणी झालेल्या 28 इन्श्युरन्स कंपन्या आहेत त्यांची यादी खाली दिली आहे.

g) आजचा साधारण विमा उद्योग

“साधारणविमा”कंपन्याम्हणून 28 विमा कंपन्या नोंदणी झाल्या आहेत.

- i. अँग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी पिक विमा / ग्रामीण विमा या क्षेत्रातील जोखमींसाठी विशेषज्ञ विमाकर्ता कंपनी आहे.
- ii. एक्सपोर्ट क्रेडीट गॅरन्टी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही निर्यात ऋण संबंधी च्या जोखमी संबंधित विशेषज्ञ विमाकर्ता कंपनी आहे.
- iii. काही 5 स्वतंत्र वैद्यकीय विमा कंपन्या आहेत.
- iv. अन्य कंपन्या साधारण विमा व्यवसायातील सर्व प्रकार हाताळतात.
- v. त्यांची यादी खाली दिली आहे.

विमा कंपन्यांची यादी:

1. ए गोन रेलिगेअर लाईफ इन्श्युरन्स	13. आय डी बी आय फेडरल लाईफ इन्श्युरन्स
2. अविवा लाईफ इन्श्युरन्स	14. इंडिया फर्स्ट लाईफ इन्श्युरन्स
3. बजाज अलियान्झ लाईफ इन्श्युरन्स	15. कोटक महिंद्र म्युच्युअल लाईफ इन्श्युरन्स
4. भरती अक्सा लाईफ इन्श्युरन्स	16. लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन
5. बिल्ला सन लाईफ इन्श्युरन्स	17. मक्स लाईफ इन्श्युरन्स
6. कॅनरा एचएसबीसी ओबीसी लाईफ इन्श्युरन्स	18. पीएनबी मेट लाईफ
7. डीएचएफएल प्रमेरीका लाईफ इन्श्युरन्स	19. रिलायन्स लाईफ इन्श्युरन्स
8. एडेल्वेस लाईफ इन्श्युरन्स	20. सहारा इंडिया लाईफ इन्श्युरन्स
9. एक्सार्ड लाईफ इन्श्युरन्स	21. एसबीआय लाईफ इन्श्युरन्स
10. फ्युचरे जनराली लाईफ इन्श्युरन्स	22. श्रीराम लाईफ इन्श्युरन्स
11. एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्श्युरन्स	

12. आयसीआयसीआय पुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्स	23. स्टार युनियन दाई-इची लाईफ इन्श्युरन्स 24. टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स
--	---

केवळ वैद्यकीय विमा करणाऱ्या कंपन्यांची यादी.

<ol style="list-style-type: none"> 1. बजाज अलियान्झ जनरल इन्श्युरन्स 2. फ्युचरे जनरली जनरल इन्श्युरन्स 3. ओरिएन्टल इन्श्युरन्स 4. टाटा एआयजी जनरल इन्श्युरन्स 5. स्टार हेल्थ इन्श्युरन्स.
--

साधारण विमा आणि केवळ वैद्यकीय विमा करणाऱ्या कंपन्यांची यादी:

<ol style="list-style-type: none"> 1. अँग्रीकल्वर इन्श्युरन्स कंपनी 2. बजाज अलियान्झ जनरल इन्श्युरन्स 3. भरती अक्सा जनरल इन्श्युरन्स 4. चोलमन्डलम एमएस जनरल इन्श्युरन्स 5. एक्स्पॉर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन 6. फ्युचरे जनरली जनरल इन्श्युरन्स 7. एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स 8. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स 9. इफफको टोकियो जनरल इन्श्युरन्स 10. एल अँड टी जनरल इन्श्युरन्स 11. लिबर्टी व्हिडीयोकाँन जनरल इन्श्युरन्स 	<ol style="list-style-type: none"> 12. मॅग्मा एचडीआय जनरल इन्श्युरन्स 13. नॅशनल इन्श्युरन्स 14. न्यू इंडिया अश्युरन्स 15. ओरिएन्टल इन्श्युरन्स 16. रहेजा क्यूबीई जनरल इन्श्युरन्स 17. रिलायन्स जनरल इन्श्युरन्स 18. रॉयल सुंदरम जनरल इन्श्युरन्स 19. एस बी आय जनरल इन्श्युरन्स 20. श्रीराम जनरल इन्श्युरन्स 21. टाटा एआयजी जनरल इन्श्युरन्स 22. युनायटेड इंडिया इन्श्युरन्स 23. युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्श्युरन्स
--	---

B. वैद्यकीय सेवा म्हणजे काय

“आरोग्यं धन संपदा” हेवाक्य तुम्ही ऐकले असेलच. तुम्ही कधी आरोग्य म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? Health हा शब्द, मुळात ‘hoelth’ या शब्द पासून झाला आहे, याचा अर्थ आहे ‘शरीराचे सुदृढ असणे’.

पूर्वीच्या काळात आरोग्य ही दैवी देणगी समजली जात असे आणि रोग हे संबंधित व्यक्तीने केलेल्या पापांचे फळ आहे असे मानले जात असे. हिप्पोक्रेट्सने (ख्रिस्त पूर्व 460 ते 370) रोगांची करणे शोधून काढली. त्याच्या म्हणण्यानुसार पर्यावरण, स्वच्छता आणि व्यक्तिगत आरोग्य आणि आहार यांच्याशी संबंधित विविध घटकांमुळे रोग होतात.

हिप्पोक्रेट्सच्या पूर्वी अनेक शतके अस्तित्वात असलेल्या भारतीय आयुर्वेदाच्या प्रणालीमध्ये रक्त, कफ, वात, पित्त या चार प्रकारच्या स्त्रावांचा संतुलित समन्वय म्हणजे आरोग्य: तर या स्त्रावांचे असंतुलन म्हणजे अनारोग्य असे मानले जात असे. भारतीय औषध विज्ञानाचा प्रणेता असलेल्या सुश्रुतच्या नावावर तर त्यावेळच्या पाश्चात्यांना माहित नसलेल्या गुंतागुंतीच्या शास्त्राक्रीयांचे श्रेय दिले जाते.

गेल्या काही काळात, आधुनिक वैद्यक एक गुंतागुंतीचे शास्त्र म्हणून पुढे आले आहे आणि आधुनिक वैद्यकाचा उद्देश केवळ रोगांवर उपाय योजना करणे असा नाही तर रोगांना प्रतिबंध करणे आणि मानवाचे जीवनमान सुधारणे हा आहे. आरोग्याच्या सर्वत्र स्वीकारली जाणारी, जागतिक आरोग्य संघटनेने 1948 मध्ये केलेली आरोग्याची व्याख्या असे सांगते की, “आरोग्यम्हणजेहेसंपूर्णशारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य होय, केवळ रोगांची अनुपस्थिती नव्हे.” आपण हे लक्षात घेतले पाहिजे की भारती या आयुर्वेदाच्या प्रणालीने आरोग्या संबंधीचा हा संपूर्ण विचार प्राचीन काळा पासूनच स्वीकारलेला आहे.

व्याख्या

जागतिक आरोग्य संघटना (WHO): आरोग्य म्हणजे संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य , केवळ रोगांची अनुपस्थिती नव्हे.

आरोग्य निश्चितीचे घटक

सामान्यतः असे समजले जाते की खालील घटक कोणत्याही व्यक्तीचे आरोग्य निश्चित करतात.:

a) जीवनशैली घटक

संबंधित माणसाच्या नियंत्रणात जीवनशैलीचे घटक असतात, उदा. व्यायाम करणे आणि मर्यादेत खाणे, चिंता न करणे आणि अशाप्रकारच्या सवयी चांगले आरोग्य देतात आणि धूम्रपान, अंमली पदार्थ सेवन, असुरक्षित संभोग आणि बैठे काम (कोणताही व्यायाम नाही)

इत्यादी वार्डिट सवयी कर्करोग, एड्स, उच्च रक्स्तादाब आणि मधुमेह अशा काही रोगांना आमंत्रण देतात.

अशाप्रकारच्या वर्तन नियंत्रण करण्यात/ प्रभाव टाकण्यात शासनाची महत्वाची भूमिका असली तरी, (उदा. अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांना अजमीन पात्र गुन्ह्याखाली शिक्षा देणे, तंबाखू जन्य जाण्य पदार्थांवर खूप कर लावणे इत्यादी) व्यक्तीची स्वतःच्या संबंधीची जबाबदारी, अशाप्रकारच्या जीवनशैली मुळे होणाऱ्या रोगांवर नियंत्रण करण्यामध्ये निर्णायक भूमिका बजावते.

b) पर्यावरणीय घटक

सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आहार हे आरोग्यासाठीचे महत्वाचे घटका आहेत, ज्यांच्या अभावामुळे संपूर्ण जगभरात, विशेषतः विकसनशील देशात गंभीर स्वरूपाचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. इन्फ्लुएन्जा आणि कांजिण्या यासारखे संसर्गजन्य रोग अनारोग्यकारक स्थितीमुळे पसरतात, मलेरिया आणि डेंगी सारखे रोग खराब पर्यावरणीय स्वच्छतेमुळे पसरतात, तर काही रोग परिस्थितीजन्य असतात जसे, काही उत्पादन केंद्रांमध्ये कानम करणारे लोक व्यवसायजन्य धोक्यांशी संबंधित रोगांना बळी पडू शकतात. अस्बेसटोस उत्पादन केंद्रातील कामगारांना अस्बेसटोसचा त्रास होतो तर कोळसा खाणीतील लोकांना फुफ्फुसांचे रोग होऊ शकतात.

c) अनुवांशिक घटक

पालकांकडून मुलांकडे जनुकांच्या माध्यमातून रोग पुढे जातात. अशा अनुवांशिक घटकांमुळे जगाभरातील लोकांमध्ये वांशिक, भौगोलिक आणि अगदी सामाजिक आधारावर विविध प्रकारचे आरोग्याचे प्रवाह निर्माण होतात.

एखाद्या देशाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती तेथील लोकांच्या आरोग्यावर स्वाभाविकपणे अवलंबून असते. आरोग्यपूर्ण लोकसंख्येमुळे केवळ चांगला उत्पादक कामगारवर्गच मिळतो असे नव्हे तर भारतासारख्या विकसनशील देशाला अत्यंत महत्वाची असणारी संसाधने उपलब्ध होतात. व्यक्तिगत पातळीवर खराब आरोग्यामुळे चैतन्याचा नाश होतो, नित्य व्यवहार करण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे लोक दारिद्र्यात ढकलले जातात, अगदी आत्महत्येसाठी सुद्धा प्रवृत्त होतात.

अशाप्रकारे, जगभरातील सरकारे त्यांच्या लोकांच्या आरोग्याची आणि खुशालीची काळजी घेण्यासाठी विविध उपाय योजतात आणि सर्व नागरिकांना वैद्यकीय सेवेची उपलब्धता आणि परवडणारी सेवा याकडे लक्ष देतात. अशाप्रकारे वैद्यकीय व्यवस्थेसाठीचा 'खर्च' हा प्रत्येक देशाच्या सकल अंतर्गत उत्पन्नाचा एक महत्वाचा भाग बनते.

यातून असा प्रश्न उभा राहतो की विविध प्रकारच्या परिस्थितींमध्ये विविध प्रकारची वैद्यकीय सेवा आवश्यक असते का.

C. वैद्यकीय सेवेच्या पातळ्या

वैद्यकीय सेवा म्हणजे सरकार सह विविध प्रकारच्या संस्था आणि सेवा प्रदाते यांनी पुरवलेल्या सेवांचा संच असतो, जो लोकांच्या आरोग्याचा प्रसार करणे, देखभाल करणे, नियंत्रण करणे आणि पुनर्स्थापित करणे या गोष्टी करतो. वैद्यकीय सेवा परिणामकारक होण्यासाठी खालील गोष्टी असल्या पाहिजेत:

- लोकांच्या गरजांच्या अनुरूप
- समावेशक
- पुरेशा
- सहज उपलब्ध
- परवडणाऱ्या

एखाद्या व्यक्तीची वैद्यकीय स्थिती व्यक्तीशः बदलत असते. सर्व प्रकारच्या वैद्यकीय समस्यांसाठी एकाच पातळी च्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही आणि आवश्यकसुद्धा नाही. एखाद्या रोगाच्या प्रादुर्भावाच्या स्थितीची शक्यता लक्षात घेऊन वैद्यकीय व्यवस्थेची सुविधा पुरवली गेली पाहिजे. उदा. एखाद्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला, त्वचाविकार, वर्षातून अनेक वेळा होण्याची शक्यता असते, मात्र हेपाटीटीस बी चा त्रास होण्याची शक्यता सर्दी आणि खोकल्याच्या मानाने खूप कमी असते.

त्याचप्रमाणे, त्या व्यक्तीला हृदय रोग किंवा कर्करोग यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता हेपाटीटीस बीच्या तुलनेत खूप कमी असते. त्यामुळे, कोणत्याही क्षेत्रात, वैद्यकीय सुविधा उभी करताना त्या गावात किंवा जिल्ह्यात किंवा जिल्ह्यात वैद्यकीय सेवेचा घटकांच्यावर आधारित करणे गरजेचे असते, ज्यांना निदर्शक असे म्हणतात, जसे:

- ✓ लोकसंख्येचा आकार
- ✓ मृत्यू दर
- ✓ आजारी पडण्याचे प्रमाण
- ✓ अपंगतेचे प्रमाण
- ✓ लोकांचे सामाजिक आणि मानसिक आरोग्य
- ✓ लोकांच्या आहाराची साधारण स्थिती
- ✓ पर्यावरणीय घटक जसे, खाणींचे क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्र
- ✓ शक्य असलेली वैद्यकीय सेवा प्रदाता व्यवस्था, उदा. हृदयरोग तज्ञ गावाच्या पातळीवर उपलब्ध नसतील मात्र जिल्ह्याच्या शहरात उपलब्ध असू शकतात.
- ✓ वैद्यकीय व्यवस्था वापरली जाण्याची किती शक्यता आहे
- ✓ परवडण्याची क्षमता यासारखे सामाजिक-आर्थिक घटक

वरील घटकांवर आधार घेऊन, प्राथमिक, दुय्यम किंवा तिसर्या प्रकारच्या वैद्यकीय सेवा केंद्रे उभी करण्याचा निर्णय सरकार करते आणि लोकसंख्येला परवडेल आणि सहज वापरता येईल अशी योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अन्य उपाय योजते.

D. वैद्यकीय सेवेचे प्रकार

वैद्यकीय सेवा खालील प्रमाणे वर्गीकृत केली आहे:

1. प्राथमिक वैद्यकीय सेवा

जेथे रुग्ण कोणत्याही रोगासाठी पहिल्यांदा संपर्क करतो तेथे डॉक्टर, परिचारिका आणि अन्य छोट्या दवाखान्यांच्या द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा म्हणजे प्राथमिक वैद्यकीय सेवा, म्हणजेच असे म्हणता येईल की वैद्यकीय व्यवस्थेत संपर्काचा पहिला बिंदू म्हणजे प्राथमिक वैद्यकीय सेवा प्रदाता.

विकसित देशांमध्ये, वैद्यकीय समस्या मोठ्या प्रमाणात पसरण्यापूर्वी, गुंतागुंतीची, जुनाट आणि गंभीर बनण्यापूर्वीच योग्य प्रकारे हाताळण्याकडे लक्ष दिले जाते. प्राथमिक वैद्यकीय सेवा स्थानांमध्ये प्रतिबंधक काळजी, लसीकरण, जागृती, वैद्यकीय परामर्श इत्यादींकडे लक्ष देतात आणि रुग्णाला आवश्यक तेव्हा पुढील पातळीवरील तज्ञांकडे पाठवले जाते.

उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती डॉक्टरकडे तापाच्या लक्षणांसाठी गेली तर आणि त्याचे प्राथमिक निदान देणगीच्या तापाचे झाले तर, प्राथमिक सेवा प्रदाता त्याला काही औषधे देईल पण त्याला रुग्णालयात भरती होऊन विशेष उपचार घेण्यासाठी पाठवेल. बहुतांश प्राथमिक सेवा प्रकारात जेथे कुटुंबातील सर्व सदस्य किरकोळ आजारासाठी सुद्धा जातात अशा, एखाद्या 'फमिली डॉक्टर' सारखे काम डॉक्टर करतात.

या पद्धतीमुळे वैद्यकीय व्यावसायिकाला अनुवांशिक लक्षणांवर आधारित औषधे देणे आणि वैद्यकीय सल्ला देणे सोपे होते. उदाहरणार्थ, पालकांच्या मधुमेहाची पार्श्वभूमी असणाऱ्या रुग्णाला त्याच्या तरुणपणा पासूनच जीवनशैली नियंत्रित करून शक्य तितका मधुमेह दूर ठेवण्यासाठी डॉक्टर सल्ला देऊ शकतात.

देशाच्या पातळीवर, प्राथमिक वैद्यकीय सुविधा केंद्रे सरकार द्वारे आणि खासगी व्यक्तींद्वारे उभारली जातात. सरकारी प्राथमिक वैद्यकीय सुविधा केंद्रे, लोकसंख्येचा विचार करून उभारली जातात आणि अगदी गावाच्या पातळीपर्यंत कोणत्या न कोणत्या स्वरूपात उपलब्ध असतात.

2. दुय्यम वैद्यकीय सुविधा

दुय्यम वैद्यकीय सेवा म्हणजे वैद्यकीय तज्ञ आणि अन्य वैद्यकीय व्यावसायिक ज्यांचा आणि रुग्णाचा सहसा पहिला संपर्क होत नाही. यामध्ये गंभीर आजारासाठी दिली जाणारी थोड्या कालावधी साठीची तातडीची सेवा, बऱ्याचवेळा (नेहमीच नव्हे) अंतर्गत रुग्ण म्हणून, अतिदक्षता विभाग, रुग्णवाहिका सेवा, शरीरक्रिया, रोगनिदान आणि अन्य सुसंगत सेवा यांचा समावेश होतो.

बन्याच वेळी रुग्ण प्राथमिक वैद्यकीय सेवा प्रदात्यांकडून/प्राथमिक वैद्यकीय व्यावसायिकाकडून दुय्यम वैद्यकीय सेवांकडे पाठवले जातात. काही प्रसंगी, एकात्मिक सेवा पुरवण्यासाठी दुय्यम सेवा प्रदाते, 'अंतर्गत' प्राथमिक वैद्यकीय सेवा सुविधा सुद्धा पुरवतात.

बहुतांशी दुय्यम वैद्यकीय सेवा लोकसंख्येच्या आकारमानानुसार तालुका / मंडल पातळीवर उपलब्ध असतात.

3. तिय्यम वैद्यकीय सेवा

तिय्यम वैद्यकीय सेवा म्हणजे विशेष मार्गदर्शनात्मक वैद्यकीय सुविधा, साधारणतः अंतर्गत रुग्णांसाठी आणि प्राथमिक /दुय्यम सेवा प्रदात्यांकडून पाठवलेल्यांसाठी असते. तिय्यम सेवा प्रदाते बहुतांशी राज्यांच्या राजधानीमध्ये आणि काही निवडक जिल्हयांच्या मुख्य ठिकाणी असतात.

तिय्यम वैद्यकीय सेवा प्रदात्यांची उदाहरणे म्हणजे ज्यांच्याकडे प्रगत वैद्यकीय सुविधा आणि वैद्यकीय व्यावसायिक ज्यांच्या वैद्यकीय ज्ञानाची व्याप्ती दुय्यम वैद्यकीय सेवा प्रदात्यांच्या कक्षेच्या बाहेर असते, उदा. ऑन्कोलोजी (कर्करोग उपचार), अवयव रोपण सुविधा, उच्च जोखीम गर्भारपण विशेषज्ञ इत्यादी.

आपण हे लक्षात घेतले पाहिजे की वैद्यकीय सेवेची पातळी जशी वाढेल तशी त्याच्याशी संबंधित खर्च सुद्धा वाढतात. लोकांना त्यामानाने प्राथमिक सुविधेचा खर्च परवडणारा असला तरी, दुय्यम सेवेसाठी आधी अवघड आणि तिय्यम सेवेसाठी खर्च करणे त्याहूनच अवघड जाते. विविध पातळीवरील सेवांसाठीच्या पायाभूत सुविधा सुद्धा देश देशानुसार बदलतात, ग्रामीण – शहरी भाग, सामाजिक-आर्थिक घटक यांचा सुद्धा त्यावर परिणाम होतो.

E. भारतातील वैद्यकीय व्यवस्थेवर परिणाम करणारे घटक

भारतीय व्यवस्थे मध्ये अनेक समस्या होत्या आणि तिला सातत्याने अनेक समस्या आणि आव्हाने यांना सामोरे जावे लागते. परिणामस्वरूप, त्यांचा वैद्यकीय व्यवस्थेच्या स्वरूपावर, वैद्यकीय व्यवस्थेच्या प्रमाणावर आणि व्यक्तिगत पातळीवरील आवश्यकता आणि संरचनात्मक पातळीवर वैद्यकीय व्यवस्थेच्या संयोजनावर प्रभाव टाकतात. त्यांच्याबाद्दल खाली चर्चा केली आहे:

1. लोकसंख्येच्या संबंधित कल

- भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येतील दोन क्रमांकाचा देश आहे.
- याचा परिणाम म्हणून आपल्याला लोकसंख्या वाढीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.
- गरिबीचा परिणाम म्हणून लोकांच्या वैद्यकीय सेवेसाठी खर्च करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

2. सामाजिक कल

- वाढलेले शहरीकरण किंवा लोकांचे ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर यांच्यामुळे वैद्यकीय सेवा पुरवण्यात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत.
- ग्रामीण भागातील लोकांना असणारी मुख्यतः वैद्यकीय सेवेची अनुपलब्धता आणि त्यांचा वापर करण्यातली सहजता त्याचबरोबर परवडण्याची क्षमता यामुळे वैद्यकीय समस्या तशाच राहतात.
- अधिक बैठ्या जीवनशैलीकडे वाटचाल, कमी व्यायामाची गरज यांच्यामुळे व्यक्ती मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांच्या सारख्या नवीन प्रकारच्या रोगांना समोर जातो.

3. जीवन कालावधी

- जीवन कालावधी म्हणजे आज जन्मलेले बालक किती वर्षे जगेल याचा अंदाज.
- जीवनाचा कालावधी स्वातंत्र्याच्या वेळी 30 वर्षे होता तेथपासून तो आज 60 वर्षांपर्यंत पोहोचला आहे, मात्र दीर्घ जीवनाच्या गुणवत्तेशी संबंधित प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत.
- याच्यातूनच 'आरोग्यपूर्ण जीवन कालावधी' या नव्या संकल्पनेचा उदय झाला आहे.
- याच्यामुळेच 'गॅरीअॅट्रीक' (वृद्धपणाशी संबंधित) रोगांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच आवश्यकता निर्माण झाली आहे.

F. भारतातील वैद्यकीय विम्याचा उदय

वैद्यकीय सेवेसंबंधी धोरणात्मक निर्णय करण्यात व्यस्त असताना, सरकारने वैद्यकीय विमा योजनासुद्धा राबवल्या आहेत. विमा कंपन्या त्यांच्या विमा पॉलिसी घेऊन यानंतर बाजारात उतरल्या आहेत. भारतातील वैद्यकीय विमा कसा विकसित झाला यासंबंधी काही माहिती:

a) कामगारांसाठी राज्य विमा योजना

भारताच्या स्वातंत्र्या नंतर लगेचच 1947 साली ईएसआय कायदा 1948, च्या अंतर्गत कामगारांची राज्य विमा योजना सुरु करून वैद्यकीय विम्याची औपचारिकरित्या सुरुवात करण्यात आली. हि योजना खासगी क्षेत्रातील श्रमजीवी कामगारांसाठी सुरु करण्यात आली आणि ती स्वतःच्या दवाखाने आणि रुग्णालयांच्या जाळ्याच्या माध्यमातून समग्र वैद्यकीय सेवा पुरवत असते.

एसिक (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) हे अंमलबजावणी करणारी संस्था असू आपल्या रुग्णालयांच्या आणि दवाखान्यांच्या आणि त्याच बरोबर जेथे त्यांच्या सुविधा पुरेशा नाहीत तेथे कंत्राटी सार्वजनिक/खासगी सेवा प्रदाते यांच्या माध्यमातून कार्य करते.

रुपये 15000 पर्यंत पगार मिळवणारे सर्व कामगार या योगदानात्मक योजनेत ज्यात कामगार आणि मालक अनुक्रमे 1.75% आणि 4.75% चे योगदान देतात, राज्य सरकारे वैद्यकीय खर्चाच्या 12.5% योगदान देतात.

यात संरक्षण मिळालेल्यांना खालील फायदे मिळतात:

- a) ईएसआयएस सेवा केंद्रात मोफत समग्र वैद्यकीय सेवा
- b) बाळंतपणातील लाभ
- c) अपंगत्वातील लाभ
- d) आजारपण आणि त्यातून बरे झाल्यानंतर पगाराचे नुकसानासाठी रोख भरपाई आणि
- e) कामगाराच्या मृत्युच्या घटनेत अंत्यसंस्काराचा खर्च.

त्याचबरोबर याला अधिकृत वैद्यकीय सेवा दाते आणि खासगी रुग्णालये यांच्याकडून घेतलेल्या सेवांच्या लाभांची जोड देण्यात आली आहे. ईएसआयएस च्या माध्यमातून मार्च 2012 पर्यंत 65.5 दशलक्ष लाभधारकांना संरक्षण दिले जाते.

b) केंद्र सरकार वैद्यकीय योजना

ईएसआयएस नंतर लगेचच केंद्र सरकारी वैद्यकीय योजना (सीजीएचएस) सुरुवात 1954 मध्ये करण्यात आली ज्यात नागरी सेवेत असणाऱ्या निवृत्तांसह केंद्र सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य यांचा समावेश होता. तिचा उद्देश कर्मचाऱ्यांना समग्र वैद्यकीय सेवा पुरवणे हा होता आणि ती अंशतः कर्मचाऱ्यांच्या आणि बऱ्याच प्रमाणात काम देणारा (केंद्र सरकार) यांच्या योगदानातून चालवली जाते.

ही सेवा सीजीएचएसच्या स्वतःच्या दवाखाने, पॉलिक्लिनिकस् आणि सूचीतील खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून पुरवली जाते.

ही योजना अॅलोपथिक प्रणालीतील औषधे, तातडीच्या सेवा, मोफत औषधे, शरीरक्रिया निदान आणि रेडीयोलोजी, गंभीररित्या आजारी रुग्णाला गृहसेवा भेटी, विशेषज्ञ सल्ला इत्यादी पुरवते.

कर्मचाऱ्यांकडून घेतले जाणारे योगदान अगदी किरकोळ स्वरूपाचे असते आणि पगाराच्या प्रमाणाशी संबंधित- दरमहा रुपये 15 – रुपये 150 दरमहा इतके असते.

2010 मध्ये, सीजीएचएसची सदस्य संख्या जवळपास 800,000 कुटुंबातून 3 दशलक्ष लाभधारक¹ इतकी होती.

c) व्यापारी वैद्यकीय विमा

¹इन्टरनेट वरून <http://mohfw.nic.in/cghsnew/index.asp> 4 एप्रिल 2010 रोजी घेतलेली माहिती

विमा उद्योगाच्या राष्ट्रीयीकरण पूर्वी आणि नंतर सुद्धा काही साधारण विमाकर्त्यां द्वारे व्यापारी वैद्यकीय विमा दिला जात असे. मात्र, सुरुवातीला तो बहुतांशी नुकसानदायक असल्याने तो केवळ कॉर्पोरेट ग्राहकांनाच दिला जात असे आणि तोही केवळ काही मर्यादेपर्यंतच.

In 1986 मध्ये, सर्व चार राष्ट्रीयीकृत साधारण विमा कंपन्यांद्वारे व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी भारतीय बाजारात पहिले प्रमाणित वैद्यकीय विमा उत्पादन सादर करण्यात आले. (त्या वेळी त्या कंपन्या जनरल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या उपकम्पन्या होत्या). मेडिकलेम नावाचे हे उत्पादन, मातृत्व, आधी असलेले आजार इत्यादींचे काही अपवाद वगळता काही विशिष्ट मर्यादे पर्यंतच्या रुग्णालयाच्या खर्चाच्या मर्यादेत भरपाई म्हणून दिले जात असत. त्याच्यामध्ये बाजारातील बदलते प्रवाह लक्षात घेऊन सुधारणेच्या अनेक फेर्या करण्यात आल्या, त्यातील शेवटची सुधारणा 2012 मध्ये करण्यात आली.

मात्र, अशा सुधारणांचे अनेक फेरे होऊनही, रुग्णालय भरतीसाठी भरपाई-आधारित वार्षिक करार हा आज मेडीकलेमच्या विविध आवृत्त्या म्हणजे भारतातील खासगी वैद्यकीय विम्याचे सर्वात लोकप्रिय स्वरूप आहे. ते इतके लोकप्रिय आहे की खासगी क्षेत्रातील वैद्यकीय विमा उत्पादने, विमाकर्त्यांकडून दिली जाणारी विशिष्ट उत्पादने म्हणून ओळखली जाण्या ऐवजी उत्पादनाचा प्रकार या स्वरूपात लोकांकडून 'मेडिकलेम संरक्षणे' म्हणून ओळखली जातात.

2001 साली विमा क्षेत्रात खासगी कंपन्या आल्यामुळे वैद्यकीय विमा क्षेत्र प्रचंड विस्तारले आहे, पण तरी सुद्धा आजही अस्पर्शित भागसुद्धा मोठ्याप्रमाणात शिल्लक आहे. संरक्षण, अपवाद, आणि नवनवीन वाढीव संरक्षणे यातील भरपूर विविधता आली आहे ज्यांची चर्चा आपण पुढील प्रकरणांमध्ये करणार आहोत.

आज, भारतीय बाजारात 300 पेक्षा अधिक वैद्यकीय विमा उत्पादने उपलब्ध आहेत.

G. वैद्यकीय विमा बाजारपेठ

वैद्यकीय विमा बाजारपेठेत अनेक कंपन्या आल्या आहेत, यातील काही वैद्यकीय सेवा सुविधा पुरवतात ज्यांना प्रदाते असे म्हणतात, अन्य काही वैद्यकीय विमा सेवा पुरवतात आणि काही मध्यस्थ सुद्धा असतात. काही मुलभूत सुविधा निर्माण करतात तर काही सहाय्यक सेवा देण्याचा प्रयत्न करतात. काही सरकारी क्षेत्रातील विमाकर्ते आहेत तर काही खासगी क्षेत्रातील आहेत. त्यांचे वर्णन खाली थोडक्यात केले आहे.:

A. पायाभूत सुविधा:

1. सार्वजनिक वैद्यकीय सेवा क्षेत्र

सार्वजनिक वैद्यकीय सेवा व्यवस्था राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि काही मर्यादेत गाव पातळीवर काम करते जेथे, राष्ट्रीय वैद्यकीय धोरणाची अंमलबजावणी गावस्तरावर करण्यासाठी सामाजिक स्वयंसेवक गावातील समाज आणि सरकारी सुविधा यांच्यातील दुवा म्हणून काम करित असतात. यात खालील लोकांचा समावेश होतो:

- a) **अंगणवाडी सेवक** (1000 लोकसंख्येसाठी प्रत्येकी) ज्यांची पुरवणी आहार योजने अंतर्गत आणि मानवबळ संसाधन विकास मंत्रालयाच्या **एकात्मिक बालक विकास सेवा योजना** (आयसीडीएस) अंतर्गत नोंदणी झाली आहे.
- b) **प्रशिक्षित सुईणी** (टीबीए) आणि **गाव आरोग्य रक्षक** (पूर्वीची राज्यातील आरोग्य विभागांची योजना).
- c) समाजाने एनआरएचएम (राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रम) अंतर्गत निवडलेले **आशा** (विश्वासाई सामाजिक आरोग्य कार्यकर्ता) स्वयंसेवक जे नवे आहेत, त्यांचे गाव पातळीवरील वैद्यकीय क्षेत्राचे ग्रामीण भागातील दुवे म्हणून प्रशिक्षण केले जाते.

प्रत्येक 5000 लोकसंख्येसाठी (डोंगराळ, आदिवासी आणि मागास भागात 3000 संख्येसाठी) **उपकेंद्रे** स्थापन करण्यात आली आहेत आणि एक स्त्री वैद्यकीय कार्यकर्ती, त्यांना सहाय्यक परिचारिका (एएनएम) आणि एक पुरुष वैद्यकीय कार्यकर्ता यांच्याद्वारे चालवली जातात.

प्राथमिक वैद्यकीय केंद्रे ही साधारण सहा उपकेंद्रांसाठी प्रत्येक 30000 लोकसंख्येसाठी (डोंगराळ, आदिवासी आणि मागास भागात 20000 संख्येसाठी) स्थापन केली जातात. सर्व पीएचसी बाह्य रुग्ण सेवा पुरवतात आणि बहुतेक ठिकाणी चार ते सहा अंतर्गत रुग्णांची व्यवस्था असते. तेथे एक वैद्यकीय अधिकारी, आणि 14 समांतर-वैद्यकीय कामगार (ज्यात एक पुरुष एक महिला एक सहाय्यक, एक परिचारिका, एक प्रयोगशाळा सहाय्यक, एक फार्मासिस्ट आणि अन्य सहाय्यक कर्मचारी) असतात.

सामाजिक आरोग्य केंद्र म्हणजे चार पीएचसी साठी पहिले निर्देश केंद्र असते आणि तेथे विशेषज्ञ सेवा सुद्धा पुरवली जाते. संकेतानुसार प्रत्येक पीएचसी (एक लाख लोकसंख्येसाठी) मध्ये किमान 30 खाटा, एक शस्त्रक्रिया कक्ष, एक्स-रे मशीन, प्रसूती कक्ष, आणि प्रयोग शाळा सुविधा असल्या पाहिजेत आणि किमान चार विशेषज्ञ म्हणजे, एक शल्यक्रिया तज्ञ, एक शरीरक्रिया तज्ञ, एक स्त्रीरोग तज्ञ आणि एक बाल रोग तज्ञ त्यांच्या सहाय्याला 21 समांतर वैद्यकीय कर्मचारी आणि अन्य कर्मचारी असणे अपेक्षित असते.

ग्रामीण रुग्णालये सुद्धा स्थापन केली गेली आहेत आणि यात उप-जिल्हा रुग्णालये, ज्यांना उप-विभागीय/तालुका /विशेष रुग्णालये यांचा अंतर्भाव होतो. (यांची संख्या देशभरात सुमारे 2000 इतकी आहे);

विशेष आणि प्रशिक्षण रुग्णालये ही कमी असतात आणि त्यामध्ये वैद्यकीय कॉलेजेसचा समावेश असतो (सध्या सुमारे 300 आहेत) आणि अन्य तिय्यम निर्देश केंद्रे असतात. यात बहुधा जिल्हा शहरे आणि शहरी क्षेत्रे यांचा समावेश सातो पण त्यातील काही अत्यंत विशेष आणि प्रगत वैद्यकीय सेवा देतात.

रुग्णालये आणि रेल्वेचे, संरक्षण विभागाचे आणि तत्सम मोठ्या खात्यांचे (पोर्टस/माइन्स इत्यादी) दवाखाने या **अन्य संस्था** सरकारी असतात, व त्यांचे सुद्धा वैद्यकीय सेवा पुरवण्यात मोठे योगदान असते.

2. खासगी क्षेत्र प्रदाते

भारतामध्ये –प्राथमिक, दुय्यम आणि तिय्यम या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या खासगी वैद्यकीय क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये, स्वयंसेवी, न-नफा संस्थांपासून ते नफा कमावणाऱ्या कॉर्पोरेट संस्था, ट्रस्टच्या एकल सेवा प्रदाते, एकल विशेषज्ञ सेवा, रोग निदान प्रयोगशाळा, फार्मसी दुकाने आणि कोणतीही अर्हता प्राप्त नसलेले प्रदाते (क्वेक्स) यांचा समावेश होतो. भारतात 77% पेक्षा अधिक (एमबीबीएस आणि वरील पदवीधारक) अॅलोपॅथिक डॉक्टर्स खासगी क्षेत्रात व्यवसाय करतात. खासगी वैद्यकीय खर्च भारतातील सर्व वैद्यकीय खर्चाच्या 75% इतका आहे. अखिल भारतीय पातळीवर² खासगी क्षेत्रातील बाह्य रुग्ण भेटी एकूण बाह्य रुग्णांच्या 82% आणि एकूण रुग्णालय भरतीच्या 52% आहे..

अन्य वैद्यकीय प्रणालीतील (आयुर्वेद/सिद्ध/युनानी/होमिओपॅथी) सर्वाधिक अर्हताप्राप्त व्यावसायिकांची सर्वाधिक संख्या सुधा भारतात आहे. हे सर्व सार्वजनिक सेवा आणि त्याच बरोबर खासगी क्षेत्रात आहेत.

नफा कमावणाऱ्या खासगी वैद्यकीय क्षेत्राशिवाय अशासकीय संस्था आणि स्वयंसेवी क्षेत्र सुद्धा वैद्यकीय सेवा समाजाला देण्याच्या कामात गुंतलेले आहेत.

असा एक अंदाज आहे की 7000 पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था वैद्यकीय संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. मोठ्या प्रमाणावरील दुय्यम आणि तिय्यम रुग्णालये सुद्धा ना-नफा सोसायटी किंवा ट्रस्ट म्हणून नोंदल्या गेल्या आहेत, आणि विमाधारक व्यक्तींना आंतररुग्ण सेवा देण्याच्या कामात चांगला सहभाग देता आहेत.

3. फार्मास्युटिकल उद्योग

औषधे आणि आरोग्य संबंधी उत्पादनांच्या संबंधी सांगायचे तर, भारतात प्रचंड मोठा फार्मास्युटिकल उद्योग आहे, आणि त्याची वाढ 1950 मधी 10 कोटी रुपयांपासून आज 55000 कोटी रुपयांपर्यंत (निर्यात वगळता) पोहोचली आहे. येथे 6000 केंद्रांतून उत्पादन चालू असून जवळपास 5 दशलक्ष लोक काम करीत आहेत.

या उद्योगासाठी नॅशनल फार्मास्युटिकलस् प्रायसिंग ऑथोरिटी ही केंद्रीय पातळीवरील किंमत नियंत्रक संस्था असून, फार्मा क्षेत्र रसायन मंत्रालयाच्या अंतर्गत येते. केवळ काही थोडी औषधे (500 पैकी 76 बल्क ड्रग्स) किंमत नियंत्रणाखाली आहेत, तर उर्वरित औषधे आणि उत्पादने किंमत नियंत्रकाच्या बारीक नजरे खालून जातात व मुक्त-किंमत निश्चितीच्या खाली येतात. राज्याचे औषध नियंत्रक एक क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या दलाच्या माध्यमातून औषधांची गुणवत्ता आणि किंमत, त्यांची त्यांच्या संबंधित क्षेत्रातील बनावट यांच्यावर लक्ष ठेवतात.

B. विमा प्रदाते :

विशेषतः साधारण विमा क्षेत्रातील **विमा कंपन्या** मोठ्या प्रमाणावरील वैद्यकीय विमा पुरवतात. त्याची यादी पूर्वी दिली आहे. सर्वात उत्साह देणारी गोष्ट आहे ती म्हणजे केवळ वैद्यकीय विमा देणाऱ्या विमा कंपन्या –आज त्याची संख्या 5 आहे. आणि येत्या काळात वैद्यकीय विमा प्रदात्यांचे जाळे वाढवण्यासाठी काही अधिक कंपन्या येण्याची शक्यता आहे.

C. मध्यस्थ :

विमा उद्योगाचा भाग म्हणून अनेक लोक आणि संस्था सेवा प्रदान करीत असतात, ते सुद्धा वैद्यकीय विमा बाजारपेठेचे भाग बनतात. अशा सर्व मध्यस्थ संस्था आयआरडीए च्या नियंत्रणाखाली असतात यामध्ये खालील लोक येतात:

1. **विमा ब्रोकर्स** हे व्यक्ती असू शकतात किंवा कॉर्पोरेट कंपन्या असू शकतात आणि विमा कंपन्यांपासून स्वतंत्र राहून काम करू शकतात. ते ज्यांना विमा घ्यायचा हे अशा व्यक्तींचे प्रतिनिधित्व करून उपलब्ध सर्वोत्तम विमा संरक्षण शक्य तितक्या सर्वोत्तम विमाहप्ता दरात देणाऱ्या विमा कंपन्यांशी जोडतात. त्याच बरोबर ते नुकसानीच्या प्रसंगात विमा करण्यास आणि विमा हक्क दाखल करण्यास मदत करतात. ब्रोकर्स असा व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही विमा कंपनीला विमा व्यवसाय देऊ शकतात. त्यांना विमा कंपनी द्वारे विमा वर्तनाच्या (कमिशन) माध्यमातून मोबदला जातो.
2. सामान्यतः **विमा प्रतिनिधी** म्हणजे व्यक्ती असतात मात्र काही कॉर्पोरेट प्रतिनिधी सुद्धा असू शकतात. ब्रोकर्स जसे कोणत्याही कंपनीला विमा व्यवसाय देऊ शकतात तसे प्रतिनिधी करू शकत नाहीत, तर ते ज्या कंपनीचे प्रतिनिधित्व करतात त्याच कंपनीला व्यवसाय देऊ शकतात. सध्याच्या नियमांनुसार एक विमा प्रतिनिधी एका साधारण विमा कंपनीचे आणि एका जीवनविमा कंपनीचे, एका वैद्यकीय विमा कंपनीचे आणि प्रत्येकातील एकल व्यवसाय करणाऱ्या एक कंपनीचे प्रतिनिधित्व करू शकतो. त्यांना सुद्धा विमा कंपन्यांद्वारे विमा वर्तनाद्वारे मोबदला दिला जातो.
3. **तिसऱ्या बाजूचे प्रशासक** हे नवीन प्रकारचे सेवा प्रदाते आहेत जे 2001 सालापासून व्यवसायात आले. त्यांना विमा विकण्याची परवानगी नसते, पण ते विमा कंपन्यांना विविध प्रशासकीय सेवा देतात. एकदा वैद्यकीय विमा पॉलिसी विकल्यानंतर की विमाधारक व्यक्तीचे तपशील नेमलेल्या टीपीए कडे पुरवले जातात, जो नंतर डाटाबेस तयार करतो

आणि विमाधारक व्यक्तींना वैद्यकीय कार्डे पुरवतो. अशा वैद्यकीय कार्डामुळे विमाधारक व्यक्तीला रुग्णालये आणि दवाखाने येथे रोख रक्कमे शिवाय वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकते. (तातडीने रोख रक्कम न भारता उपचार घेता येतात). विमाधारक व्यक्तीने केशलेस सुविधा वापरली नाही तरी, तो सर्व बिले भरू नंतर नेमलेल्या टीपीए कडून भरपाई मागू शकतो. संबंधित विमा हक्क देण्यासाठी विमा कंपन्यांकडून टीपीएला निधी पुरवला जातो आणि त्यांना विमा हप्त्याच्या टक्केवारीच्या प्रमाणात फी च्या स्वरूपात मोबदला दिला जातो.

4. आयआरडीएआय विनियमानुसार नियंत्रित नवीनतम प्रकारचे सेवा प्रदाते म्हणजे वेब एक्झिक्युशनकर्ते. त्यांची वेबसाईट आणि/किंवा टेली विपणन यांच्या माध्यमातून संभाव्य ग्राहकांच्या समोरसमोर संपर्कात न येता आणि स्वारस्य असणाऱ्या ग्राहकांचे संपर्क ज्यांच्याशी त्यांचा करार झाला आहे विमा कंपन्यांना देऊ करतात व त्याद्वारे विमा व्यवसायाचे दूरस्थ विपणन करतात. त्याचबरोबर ते अशा कंपन्यांच्या उत्पादनांची तुलना सादर करतात. टेलीविपणन आणि आउटसोर्सिंगची कामे करण्यासाठी त्यांना आयआरडीएआयच्या अधिकृतीची आवश्यकता असते. त्याचबरोबर ऑनलाईन पोर्टल च्या माध्यमातून विमा हप्ता जमा करणे आणि विमा हप्ता स्मरण सूचना पाठवणे आणि तसेच विविध प्रकारच्या पॉलिसी संबंधित सेवा पुरवणे अशी कामे करण्यासाठी आयआरडीएआयच्या अधिकृतीची आवश्यकता असते. त्यांनी पुरवलेल्या संपर्कांच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्यवसायात रुपांतरीत झालेल्या प्रमाणात आणि विमा कंपनीची उत्पादने प्रदर्शित केल्याबद्दल व त्याचबरोबर आउटसोर्स केलेल्या सेवा प्रदान केल्याबद्दल मोबदला दिला जातो.

5. **विमा विपणन संस्था** आयआरडीएआय द्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या नवीन प्रकारच्या मध्यस्थ संस्था आहेत. परवानाधारक व्यक्तींची नेमणूक करून अशी उत्पादने विपणन करणे, वितरीत करणे आणि सेवा देणे अशा प्रकारची कामे करू शकतात:

विमा विक्री कार्य: दोन जीवन विमा कंपन्या, दोन साधारण विमा कंपन्या आणि दोन वैद्यकीय विमा कंपन्या यांची एकाच वेळी प्राधिकरणाला सूचना देऊन विमा विक्री प्रतिनिधींची (आयएसपी) नेमणूक करून विमा विक्री करणे. साधारण विम्याच्या बाबतीत आयएमएफला केवळ किरकोळ विमा विक्री विभागात विमा व्यवसायाचा प्रसार करणे आणि व्यवसाय आणणे यासाठी फाईल करा आणि वापरा अंतर्गत दिलेली विमा उत्पादने विशेषतः मोटार विमा, व्यक्तिगत अपघात विमा, घर मालकांचा, दुकानदारांचा विमा आणि विमा प्राधिकरणा द्वारे वेळोवेळी मान्यताप्राप्त झालेली अन्य विमा उत्पादने विकण्याची अनुमती दिलेली असते. विमा कंपन्यांच्या संबंधातील करारातील कोणताही बदल केवळ प्राधिकरणाच्या पूर्व मान्यतेनेच आणि सद्य ग्राहकांना सेवा पुरवण्याबाबत योग्य ती व्यवस्था केल्या नंतरच करता येतो.

विमा सेवा प्रदान उपक्रम: हे सेवा प्रदान उपक्रम केवळ अश विमा कंपन्यांसाठीच असतील ज्यांच्याबरोबर त्यांचा विमा व्यवसाय प्रसार किंवा विमा उत्पादने विकण्याचा करार झाला आहे आणि असे उपक्रम खाली दिले आहेत:

- प्राधिकरणाने जारी केलेल्या आउटसोर्सिंग संबंधी मार्गदर्शक तत्वांनुसार अंतर्गत कार्यालयीन कामे करणे;
- विमा भांडाराचा (Repository) मान्यताप्राप्त व्यक्ती बनणे;
- परवानाधारक सर्वेक्षक आणि नुकसान निर्धारक व्यक्तींची नेमणूक करून सर्वेक्षण आणि नुकसान निर्धारणाचे काम करणे;
- प्राधिकरणाद्वारे वेळोवेळी अनुमत केलेले विमा संबंधित अन्य कोणतेही काम.

आर्थिक उत्पादनांचे वितरण: आर्थिक उत्पादने विपणन, वितरण आणि सेवा देण्यासाठी परवानाधारक असणाऱ्या आर्थिक सेवा अधिकाऱ्यांची नेमणूक करून (एफएसई) आर्थिक उत्पादने वितरीत करणे, विशेषतः:

- सेबी द्वारे नियंत्रित म्युच्युअल फंड कंपन्यांचे म्युच्युअल फंड;
- पीएफआरडीए द्वारे नियंत्रित निवृत्ती वेतन उत्पादने;
- सेबी द्वारे परवानाधारक गुंतवणूक सल्लागारांद्वारे वितरीत केली जाणारी अन्य आर्थिक उत्पादने;
- आरबीआय द्वारे नियंत्रित केलेली बँका/एनबीएफसी ची बँकिंग/आर्थिक उत्पादने;
- पोस्ट खाते, भारत सरकार द्वारे देऊ करण्यात येणारी विमा-विरहित उत्पादने;
- वेळोवेळी प्राधिकरणा द्वारे अनुमत केलेली अन्य आर्थिक उत्पादने किंवा उपक्रम.

D. अन्य महत्वाच्या संस्था

वैद्यकीय विमा बाजाराचा भाग असलेले अजून काही घटक आहेत त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय)** ही संसदेच्या कायद्याद्वारे तयार झालेली विमा नियामक संस्था आहे जीविमा बाजारातील सर्व व्यवसाय आणि कंपन्यांचे नियमन करते. ती केवळ व्यवसाय नियंत्रित करण्यासाठी नव्हे तर विमा व्यवसाय विकसित करण्यासाठी 2000 साली अस्तित्वात आली.
- साधारण विमा आणि जीवन विमा काउन्सिल्स**, जीआयआरडीएआय ला त्यांचे जीवन आणि जनरल विमा व्यवसाय नियंत्रित करण्यासाठी शिफारसी सुद्धा करतात.
- भारतीय विमा माहिती संस्थेची** सुरुवात आयआरडीए द्वारे 2009 साली करण्यात आली आणि ती विमा क्षेत्रातील बहुतांश सदस्य असलेली 20 सदस्यीय नोंदणीकृत संस्था आहे. ही

संस्था विमा क्षेत्रासाठी विविध भाग पातळीवरील अहवाल जमा करणे, विश्लेषण करणे आणि अहवाल तयार करणे ही कामे करून आणि दर निश्चित आणि व्यवसायाची नीती निश्चित करण्यासह माहिती आधारित आणि शास्त्रशुद्ध निर्णय करण्यास सहाय्य करते. त्याचबरोबर ही संस्था विमा नियंत्रक आणि सरकार यांना महत्वाची माहिती पुरवून धोरण निर्मितीसाठी मदत करते. या कार्यालयाने उद्योगाच्या फायद्यासाठी अनेक अहवाल वेळोवेळी किंवा एकदाच तयार केलेले आहेत.

विविध विमा भांडारांमधील महत्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या केंद्रीय निर्देशांक सर्व्हरची आयआयबीद्वारे हाताळणी केली जाते. आणि तो नवीन खाती उघडताना डीमॅट खात्यांची पुनरावृत्ती टाळण्यात मदत करतो. विमाकर्ता अन विमा भांडार यांच्यातील व्यवहारांची माहिती प्रसारित करणे/मार्गस्थ करणे यासाठीचे विनिमय केंद्र म्हणून केंद्रीय निर्देशांक सर्व्हर काम करतो.

आयआयबीने 'प्राधान्यित प्रदाता नेटवर्क' मध्ये वैद्यकीय विमा क्षेत्राला सेवा देणाऱ्या रुग्णालयांची सूची करण्याद्वारे रुग्णालय खास आयडी मास्टर कार्यक्रम आधीच सुरु केला आहे.

आयआयबीच्या ताज्या उपक्रमात टीपीए, विमाकर्ते आणि रुग्णालये यांना जोडणारे वैद्यकीय विम्याचे जाळे तयार करणे हा आयआयबीचा ताजा उपक्रम असेल. या उपक्रमातून विमा हक्क प्रदान व्यवस्थापन, उपचारांच्या खर्चामधील पारदर्शकता आणि वैद्यकीय विमा उत्पादनांचे कार्यक्षम किंमत निर्धारण यासाठी यंत्रणा निर्माण करून वैद्यकीय विमा क्षेत्राला सहाय्य करणे हा उद्देश आहे.

4. भारतीय विमा संस्था आणि राष्ट्रीय विमा अकॅडेमी या सारख्या **शैक्षणिक संस्था** ज्या विमा आणि व्यवस्थापन संबंधित विविधता पूर्ण प्रशिक्षण देतात आणि अनेक खासगी संस्था आहेत ज्या होतकरू विमा प्रतिनिधींना प्रशिक्षण देतात.
5. **वैद्यकीय व्यावसायिक** विमा कंपन्यांना आणि टीपीए ना जोखीम स्वीकारताना वैद्यकीय विम्याच्या जोखमींचे निर्धारण करणे आणि विमा कंपन्यांना अवघड विमा हक्कांच्या प्रकरणात सल्ला देणे यासाठी सुद्धा मदत करतात.
6. जेव्हा ग्राहक तक्रारी निवारण करण्याची आवश्यकता पडते अशा वेळी विमा ओम्बड्समन, ग्राहक न्यायालय तसेच दिवाणी न्यायालये हे **कायदेशीर घटक** सुद्धा वैद्यकीय विमा बाजारपेठेत महत्वाची भूमिका बजावतात.

सारांश

- a) एका किंवा दुसऱ्या स्वरूपातील विमा अनेक शतके पूर्वीपासून अस्तित्वात होता मात्र आधुनिक स्वरूपातील विमा काही शतकेच जुना आहे. भारतातील विमा सरकारच्या नियंत्रणा सह अनेक अवस्थांमधून पार पडला आहे.
- b) आपल्या नागरिकांचे आरोग्य अत्यंत महत्वाचे असल्याने सरकार अनुरूप असे वैद्यकीय सेवा व्यवस्था निर्माण करण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात.
- c) देशाच्या लोकसंख्येच्या संबंधित अनेक घटकांवर पुरवल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेच्या पातळ्या अवलंबून असतात.
- d) आवश्यक वैद्यकीय मदतीच्या पातळीनुसार वैद्यकीय सेवांचे प्राथमिक, दुय्यम आणि तिस्यम असे प्रकार आहेत. प्रत्येक पातळी नुसार वैद्यकीय सेवेचा खर्च वाढतो व तिस्यम सेवांचा खर्च सर्वात जास्त असतो.
- e) भारतासमोर लोकसंख्येची वाढ आणि शहरीकरण यासारखी स्वतःचीच आव्हाने आहेत ज्यामुळे सुयोग्य वैद्यकीय सेवेची गरज भासते.
- f) वैद्यकीय विम्यासाठी सरकारने प्रथम योजना आणल्या त्यानंतर खासगी विमा कंपन्यांनी व्यापारीक विमा सुरु केला.
- g) वैद्यकीय विमा बाजारपेठ विविध घटकांची बनली आहे ज्यात काही पायाभूत सुविधा पुरवतात, तर काही विमा सेवा पुरवतात, ब्रोकर्स, प्रतिनिधी आणि तिसऱ्या बाजूचे प्रशासक वैद्यकीय विमा व्यवसायाला सेवा पुरवता त्याशिवाय अन्य नियामक, शैक्षणिक आणि त्याचा बरोबर कायदेशीर घटक त्यांच्या भूमिका बजावतात.

महत्वाच्या संज्ञा

- i. वैद्यकीय सेवा
- ii. व्यापारिक विमा
- iii. राष्ट्रीयीकरण
- iv. प्राथमिक, दुय्यम आणि तिस्यम वैद्यकीय सेवा
- v. मेडिकलेम
- vi. ब्रोकर
- vii. प्रतिनिधी
- viii. तिसऱ्या बाजूचे प्रशासक
- ix. आयआरडीए
- x. ओम्बड्समन

योग्य पर्याय आहे.

विमा दाव्याच्या प्रक्रियेमध्ये ग्राहक प्राथमिक भागधारक असतात

उत्तर 2

योग्य उत्तर आहे।

विम्याचा दावा फेटाळल्यास, व्यक्ती न्यायिक प्राधिकरणांकडे दाद मागू शकतो.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे.

हे तोतयेगिरीचे उदाहरण आहे, कारण विमाधारक व्यक्ती उपचार करण्यात आलेल्या व्यक्तिपेक्षा वेगळी आहे.

उत्तर ४

योग्य उत्तर आहे ॥

रुग्णालयात/चिकित्सालयात जागा नसल्यामुळे रुग्णाला तिथे हलविता येत नसल्यास आरोग्य विमा पॉलिसीमध्ये घरी उपचार देण्याची तरतूद असते.

उत्तर ५

योग्य पर्याय आहे ॥॥

प्रस्थापित प्रक्रिया परिभाषा (सीपीटी) संकेत आजारावर उपचार करण्यासाठी केलेल्या प्रक्रियेची नोंद करत.

प्रकरण 7

विमा दस्तावेजीकरण

प्रकरणाची ओळख

विमा उद्योगात आपण असंख्य प्रकारचे फॉर्म्स, दस्तावेज इत्यादी हाताळतो. या प्रकरणात आपण विविध दस्तावेज आणि त्यांचे विमा करारातील महत्व यासंबंधी सांगतो. त्याचबरोबर हे प्रकरण आपल्याला प्रत्येक फॉर्मचे स्वरूप, तो कसा भरायचा आणि अशी विशिष्ट महती घेण्याचे कारण यासंबंधी दृष्टी देते.

शिकण्याची फलिते

- A. प्रस्ताव फॉर्म्स
- B. प्रस्तावाचा स्वीकार (अंतर्लेखन)
- C. माहिती पत्रक
- D. विमाहप्ता पावती
- E. पॉलिसी दस्तावेज
- F. अटी आणि हमी
- G. पुष्टी
- H. पॉलिसी चा अन्वयार्थ
- I. नवीकरण सूचना
- J. अँटी-मनी लॉन्ड्रिंग आणि 'तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या' मार्गदर्शक तत्वे

या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर, तुम्ही हे करू शकला पाहिजेत:

- a) प्रस्ताव फॉर्मचा आशय समजावून सांगू शकला पाहिजे.
- b) माहितीपत्रकाचे महत्व वर्णन करणे
- c) विमाहप्ता पावती आणि विमा करार 1938 च्या कलम 64 व्हीबी
- d) अटी आणि विमा पॉलिसी मधील शब्द यांचे स्पष्टीकरण देणे.
- e) पॉलिसी शर्ती, हमी आणि पुष्टी.
- f) पुष्टी का जारी केल्या जातात हे समजावून घेणे.

- g) कायद्याच्या न्यायालयात पॉलिसी मधील शब्दरचनेचा कशाप्रकारे अर्थ लावला जातो याचे आकलन करणे.
- h) नवीकरण सूचना का जरी केल्या जातात याचे आकलन करणे.
- i) मनी लॉन्डरिंग म्हणजे काय आणि तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या या मार्गदर्शक तत्वासंबंधी प्रतिनिधीने काय करणे आवश्यक आहे हे समजून घेणे.

A. स्ताव फॉर्म्स

पूर्वी म्हटल्यानुसार विमा हा एक करार असतो जो पॉलिसी म्हणून लिखित स्वरूपात समोर येतो. विमा दस्तावेजीकरण केवळ पॉलिसी जरी कारापुरते मर्यादित नसते. हे शक्य आहे की विमाधारक आणि विमाकर्ते यांची कधीही भेट होत नाही कारण त्यांच्यामध्ये ब्रोकर्स आणि प्रतिनिधी यांसारखे लोक काम करीत असतात.

विमा कंपनीला त्यांच्या ग्राहक आणि त्याचा/तिच्या विमा गरजांसंबंधी केवळ त्याने सादर केलेल्या दस्तावेजांच्या माध्यमातून समजते. अशा दस्तावेजांमुळे विमाकर्त्याला जोखमी संबंधी अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत होते. अशाप्रकारे सामंजस्य निर्माण करण्यासाठी आणि स्पष्टता येण्यासाठी दस्तावेजीकरण आवश्यक असते. विमा व्यवसायात परंपरागत रित्या वापरले जाणारे काही दस्तावेज आहेत.

विमा प्रतिनिधी ग्राहकाच्या सर्वात जवळचा व्यक्ती असल्याने त्याला ग्राहकाला सामोरे जावे लागते आणि दस्तावेजां संबंधी असलेल्या शंकांचे निरसन करून आणि त्याला/तिला फॉर्म भरण्यास मदत करावी लागते. प्रतिनिधींनी समाविष्ट असलेल्या प्रत्येक दस्तावेजाचा उद्देश समजून घेतला पाहिजे आणि विम्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या दस्तावेजातील माहितीचे महत्व आणि सुसंगतता लक्षात घेतली पाहिजे.

1. प्रस्ताव फॉर्म्स

दस्तावेजीकरणाचा पहिला टप्पा म्हणजे प्रस्ताव फॉर्म ज्याच्या माध्यमातून विमाधारक खालील गोष्टी कळवत असतो:

- ✓ तो/ती कोण आहे
- ✓ त्याला/तिला कोणत्या प्रकारचा विम्याची गरज आहे
- ✓ त्याला/तिला जे विमा आश्वासित करायचे आहे त्याचे तपशील आणि
- ✓ किती कालावधीसाठी विमा करायचा आहे

तपशील म्हणजे विम्याच्या विषय वस्तूचे आर्थिक मूल्य आणि प्रस्तावित विम्याबाबत असलेल्या सर्व भौतिक सत्यस्थिती.

a) विमाकर्त्याद्वारे जोखीम निर्धारण

i. विमाकर्त्याला हवी असलेली जोखमीच्या बाबतीतील सर्व आवश्यक भौतिक माहिती देण्यासाठी प्रस्तावकाद्वारे प्रस्ताव फॉर्म भरला जातो, ज्यामुळे विमाकर्त्याला खालील गोष्टी ठरवता येतात:

- ✓ विमा देणे स्वीकारायचे की नाकारायचे आणि
- ✓ जोखीम स्वीकारण्याच्या प्रसंगात, विमा संरक्षण देण्यासाठीचे दर, अटी आणि शर्ती निश्चित करणे

प्रस्ताव फॉर्म मध्ये असणारी माहिती विमा कंपनीला विम्यासाठी देऊ करण्यात आलेली जोखीम स्वीकारण्यासाठी सहाय्यक ठरते. विम्याच्या प्रस्ताव फॉर्म बरोबरच सर्वोच्च चांगुलपणाचे आणि माहिती उघड करण्याचे कर्तव्य सुरु होते.

भौतिक माहिती उघड करण्याचे कर्तव्य पॉलिसी सुरु होण्यापूर्वी निर्माण होते, आणि विम्याचा संपूर्ण कालावधीत आणि अगदी करार संपल्यानंतर सुद्धा चालूच राहते.

उदाहरण

व्यक्तिगत अपघात विमा पॉलिसी मध्ये, जर विमाधारकाने आपण मोटार स्पोर्ट्स किंवा अश्वारोहणामध्ये भाग घेत नाही असे जाहीर केले असेल तर पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत त्याने अशाप्रकारच्या कोणत्याही खेळात भाग घेता कामा नये. ही अशाप्रकारची भौतिक सत्यस्थिती आहे ज्यावर आधारित विमाकर्ता प्रस्ताव स्वीकारेल आणि जोखमीचे त्यानुसार दर निर्धारित करेल.

सामान्यतः प्रस्ताव फॉर्मस विमाकर्ता कंपनीचे नाव, बोधचिन्ह, पत्ता आणि ज्यासाठी हा फॉर्म वापरला जाणार आहे त्या विम्याचा/उत्पादनाचा वर्ग/प्रकार यासह प्रस्ताव फॉर्मस छापले जातात. विमा कंपन्यांच्या बाबतीत प्रस्ताव फॉर्मस मध्ये काही सूचना छापण्याची पद्धत आहे मात्र याबाबत कोणताही प्रमाण फॉर्मेट किंवा पद्धत नाही.

उदाहरणे

अशा प्रकारच्या सूचनांची काही उदाहरणे याप्रमाणे :

‘विमाधारका द्वारे जोखीम निर्धारणातील भौतिक सत्यस्थिती प्रकट न करणे, दिशाभूल करणारी माहिती देणे, फसवणूक किंवा असहकार या कारणासाठी जारी केलेल्या पॉलिसी च्या अंतर्गत असलेले संरक्षण निष्क्रिय केले जाईल’,

‘कंपनीद्वारे प्रस्ताव स्वीकारला जात नाही आणि संपूर्ण विमा हप्ता अदा केला जात नाही तोपर्यंत विमाकर्ता जोखीम धारण करणार नाही’

प्रस्ताव फॉर्म मधील प्रकटन : विमा कंपनी सामान्यतः प्रस्ताव फॉर्मच्या शेवटी एक प्रकटन घालतात ज्यावर प्रस्तावकाने स्वाक्षरी करायची असते. याच्यामुळे विमाधारक प्रस्ताव फॉर्म अचूकपणे भरण्याचे कष्ट घेतो आणि त्यामध्ये दिलेल्या सत्यस्थिती समजून भरतो जेणेकरून

विमा हक्काच्या वेळी सत्यस्थितीचे चुकीचे प्रतिनिधित्व केल्यावरून अमान्यतेला कोणतीही जागा राहणार नाही याची खात्री केली जाते.

याच्यामुळे विमाकर्त्याद्वारे सर्वोच्च चांगुलपणाचे आणि सर्व भौतिक सत्यस्थिती उघड करण्याचे मुख्य तत्व सुद्धा अधोरेखित केले जाते.

प्रकटनामुळे सर्वोच्च चांगुलपणाचे कायद्याचे सामान्य तत्व सर्वोच्च चांगुलपणाच्या कर्तव्यामध्ये रुपांतरीत होते.

प्रकटनाचा प्रमाण फॉर्म

आयआरडीएआयने वैद्यकीय विमा प्रस्तावासाठी एक प्रमाण प्रकटन फॉर्मट खालील प्रमाणे विनिर्दिष्ट केला आहे:

1. मी/आम्ही, माझ्या वतीने आणि विमा आश्वासित करण्याच्या सर्व व्यक्तींच्या वतीने असे जाहीर करतो की, वरील विधाने, उत्तरे आणि/किंवा माझ्याद्वारे दिले गेलेले तपशील माझ्या माहितीनुसार खरे आणि परिपूर्ण आहेत आणि या अन्य व्यक्तींच्या वतीने प्रस्ताव करण्यासाठी मी/आम्ही अधिकृत केला/केले गेला/गेले आहे/आहोत.
2. मला हे मान्य हे की माझ्याद्वारे दिली गेलेली माहिती विमा पॉलिसीचा आधार असेल आणि ती विमा कंपनीच्या संचालक मंडळाच्या मान्य अंतर्लेखन धोरणाला अनुसरून असेल आणि आकारला जाणारा विमा हप्ता संपूर्णपणे भरला गेल्या नंतरच पॉलिसी सक्रीय होईल.
3. मी/आम्ही पुढे असे जाहीर करतो की प्रस्ताव सादर झाल्यानंतर पण कंपनीद्वारे जोखीम स्वीकारल्याची सूचना मिळण्यापूर्वी व्यवसाय किंवा विमा आश्वासित करण्याच्या जीवनाच्या/प्रस्तावकाच्या प्रकृतीमधील बदल मी/आम्ही लिखित स्वरूपात सूचित करू.
4. मी/आम्ही जाहीर करतो आणि मान्यता देतो की विमा कंपनी, विमा आश्वासित जीवन/प्रस्तावक यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर किंवा रुग्णालय यांच्या कडून वैद्यकीय माहिती मागवू शकते किंवा पूर्वीचा किंवा सध्याचा नोकरी देणारा मालक यांच्याकडून अशी माहिती मागवू शकतो जी विमा अशावासित जीवन/प्रस्तावक याच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम करीत असेल आणि ज्यांच्याकडून विमा घेण्यासाठी अंतर्लेखनाच्या उद्देशाने प्रस्तावाचा अर्ज केला होता किंवा विमा हक्क प्रदानासाठी अर्ज केला होता अशा कोणत्याही विमा कंपनी कडून माहिती मागवू शकते.
5. मी/आम्ही कंपनीला, माझ्या प्रस्तावासंबंधीची माहिती ज्यामध्ये प्रस्तावाचे अंतर्लेखन करण्याच्या उद्देशाने आणि/किंवा विमा हक्क प्रदानाच्या दृष्टीने कोणत्याही सरकारी

आणि/किंवा नियामक संस्थे कडून वैद्यकीय नोंदी सामायिक करण्यासाठी अधिकृत करतो.

b) प्रस्ताव फॉर्म मधील प्रश्नाचे स्वरूप

संबंधित विम्याच्या वर्गानुसार प्रश्नांची संख्या आणि त्यांचे स्वरूप बदलते.

वैद्यकीय विमा, व्यक्तिगत अपघात विमा आणि प्रवास विमा यासारख्या **व्यक्तिगत विमा व्यवसायात**, प्रस्तावकाच्या आरोग्यासंबंधी, त्याची जीवनशैली आणि सवयी, पूर्वी असलेले आजार, वैद्यकीय इतिहास, अनुवांशिक लक्षणे, पूर्वीचा विमा अनुभव अशाप्रकारची माहिती मिळवण्यासाठी तयार केलेले असतात.

प्रस्तावाचे घटक

i. प्रस्तावकाचे पूर्ण नाव

प्रस्तावक स्वतःची ओळख निःसंदिग्ध पणे देऊ शकला पाहिजे. विमाकर्त्यासाठी हे महत्वाचे असते की तो कोणाबरोबर करार करीत आहे, जेणेकरून पॉलिसीचे फायदे केवळ विमाधारकालाच मिळू शकतील. जेथे विमा आशवासित जोखमीमध्ये अन्य कोणाचे स्वारस्य निर्माण आले असेल (जसे मृत्युच्या बाबत कायदेशीर वारसदार) आणि विमा हक्क दाखल करायचा असतो अशा बाबतीत ओळख प्रस्थापित करणे महत्वाचे असते.

ii. प्रस्तावकाचा पत्ता आणि संपर्काचे तपशील

वर उधृत केलेली कारणे प्रस्तावकाचा पत्ता आणि संपर्काचे तपशील गोळा करण्यासाठी सुद्धा लागू आहेत.

iii. प्रस्तावकाचा व्यवसाय, नोकरी किंवा व्यवसाय

वैद्यकीय विमा आणि व्यक्तिगत अपघात विमा अशा काही बाबतीत प्रस्तावकाचा व्यवसाय, नोकरी किंवा धंदा यांचे महत्व असते कारण त्यांचा जोखमीवर काही प्रभाव पडू शकतो.

उदाहरण

फास्ट-फुड रेस्टॉरन्टच्या डिलिव्हरी करणाऱ्या माणसाला त्याच्या ग्राहकांना अन्न पोहोचवण्यासाठी खूप गतीने वारंवार प्रवास करावा लागतो, त्याच रेस्टॉरन्टमधील लेखानिकापेक्षा त्याला अपघातांना जास्त प्रमाणात सामोरे जावे लागेल.

iv. विम्याच्या विषयवस्तूची ओळख आणि त्याचे तपशील

प्रस्तावकाने विम्यासाठी प्रस्तावित विषयवस्तूचा स्पष्टपणे उल्लेख केला पाहिजे.

उदाहरण

प्रस्तावकाने हे उधृत करणे आवश्यक असते, जर तो:

- i. विदेशातील प्रवास असेल (कोण करणार, केव्हा करणार, कोणत्या देशात करणार, कोणत्या उद्देशाने करणार) किंवा
 - ii. प्रत्येक प्रकरणानुसार व्यक्तीचे आरोग्य (व्यक्तीचे नाव, पत्ता आणि ओळख) इत्यादी
-
- v. **विमा आश्वासित रक्कम** विमाकर्त्याची त्या पॉलिसी अंतर्गत देयता दर्शवते आणि ती सर्व प्रस्ताव फॉर्मस मध्ये दर्शवली गेली पाहिजे.

उदाहरण

वैद्यकीय विम्याच्या बाबतीत, रुग्णालयातील उपचारांचा खर्च, तर व्यक्तिगत अपघात विम्याच्या बाबतीत अपघातामुळे ती मृत्युच्या, अवयव किंवा दृष्टी गमावण्याच्या घटनेत एक निश्चित रक्कम असेल.

vi. पूर्वीचा आणि सध्याचा विमा

प्रस्तावकाने त्याच्या मागील विम्यासंबंधी विमाकर्त्याला तपशीलात माहिती देणे आवश्यक असते. त्याची विमा इतिहास समजण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. काही बाजारपेठांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा असते ज्याद्वारे विमाकर्ते विमाधारकाची माहिती गुप्तपणे एकमेकांना देतात.

प्रस्तावकाने हे सुद्धा सांगणे गरजेचे असते की यापूर्वी कोणत्याही विमाकर्त्याने त्याचा प्रस्ताव नाकारला होता का, काही विशेष अटी घातल्या होत्या का, नवीकरणाच्या वेळी काही वाढीव विमा हत्याची मागणी केली होती का किंवा पॉलिसी नवीकरण करायला नकार दिला होता किंवा पॉलिसी रद्द केली होती का.

अन्य एखाद्या विमाकर्त्या सोबत केलेल्या विम्याचे सध्याचे तपशील विमाकर्त्याच्या नावासह देणे आवश्यक असते. विशेषतः मालमत्तेचा विमा करताना, विमा धारक विविध विमाकर्त्यांकडून पॉलिसी घेण्याची शक्यता असते आणि जेव्हा नुकसान होते तेव्हा एकापेक्षा अधिक विमाकर्त्यांकडून विमा हक्क मिळवतात. योगदानाचे तत्व लागू केले जाईल याची खात्री करण्यासाठी ही माहिती आवश्यक असते जेणेकरून विमाकर्त्याला भरपाई मिळेल पण अनेक कंपन्यांकडून एकाचा जोखमीसाठी विमा केल्यामुळे फायदा कमावता येणार नाही.

त्यापुढे, व्यक्तिगत अपघात विम्यामध्ये, विमाकर्ता संरक्षणाची रक्कम त्याच विमाधाराकाद्वारे अन्य पीए पॉलिसी अंतर्गत आश्वासित केलेल्या रक्कमेवर आधारित (विमा आश्वासित रक्कम) मर्यादित करेल.

vii. नुकसानीचा अनुभव

प्रस्तावकाला त्याने/तिने सोसलेल्या नुकसानीचे, मग ते विमा आश्वासित केलेले असोत किंवा नसोत, तपशील प्रकट करण्यास सांगितले जाते. याच्यामुळे विमाकर्त्याला विम्याच्या

विषयवस्तू संबंधी आणि विमाधारकाने ती जोखीम यापूर्वी कशा प्रकारे हाताळली याची माहिती मिळते. अशाप्रकारच्या उत्तरांमधून अंतर्लेखकांना ती जोखीम अधिक चांगल्याप्रकारे समजण्यास मदत होते आणि वैद्यकीय तपासणी करायची का आणि अधिक माहिती गोळा करायची का याचा निर्णय करता येतो.

viii. विमाधारकाद्वारे प्रकटन

प्रस्ताव फॉर्मचा उद्देश विमाकर्त्यांना सर्व भौतिक माहिती पुरवणे हा असल्याने या फॉर्म मध्ये **विमाधारकाद्वारे, या फॉर्म मध्ये दिलेली उत्तरे बरोबर आणि अचूक आहेत आणि तो हे मान्य करतो की हा फॉर्म विमा कराराचा आधार असेल.** कोणतेही चुकीचे उत्तर विमाकर्त्याला करार टाळण्याची संधी देते. या फॉर्मचे इतर भाग सर्व प्रस्ताव फॉर्म प्रमाणेच असतात ज्यात **स्वाक्षरी, दिनांक, आणि काही बाबतीत प्रतिनिधीची शिफारस** यांचा समावेश असतो.

ix. जेथे प्रस्ताव फॉर्म वापरला जात नाही अशा ठिकाणी विमा प्रतिनिधी तोंडी किंवा लिखित स्वरूपात माहिती गोळा करतो आणि ती प्रस्तावकाद्वारे त्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत स्वीकृत करून घेतो व त्याच्या पॉलिसीमध्ये उधृत करतो. जेव्हा एखाद्या बाबतीत विमाकर्त्याने असा दावा केला की संरक्षण देण्यासाठीची महत्वाची भौतिक माहिती दिशाभूल करणारी आहे आणि चुकीची आहे, तर अशी माहिती पुरवण्याचा दोष विमाकर्त्यावर येऊन पडतो.

याचा अर्थ असा की, **विमा प्रतिनिधीने वारंवार विचारून मनात साठवावी लागते अशी विमा कंपनी द्वारे अगदी तोंडी गोळा केलेली माहिती सुद्धा, योग्य प्रकारे नोंदण्याचे कर्तव्य विमा कंपनीचे असते.**

महत्वाचे

खाली वैद्यकीय विमा पॉलिसीच्या प्रस्ताव फॉर्मचे तपशील दिले आहेत:

1. प्रस्ताव फॉर्म मध्ये माहिती पत्रक जोडलेले असते ज्यात विमा संरक्षणाबाबत, संरक्षण, अपवाद, तरतुदी इत्यादी माहिती दिलेली असते. माहितीपत्रक हा प्रस्ताव फॉर्म चा एक भाग बनतो आणि प्रस्तावकाने त्यातील आशय समजून घेऊन त्यावर स्वाक्षरी करावी लागते.
2. प्रस्ताव फॉर्म मध्ये नाव पत्ता, उपजीविका, जन्म दिनांक, लिंग, आणि प्रत्येक विमा धारका बरोबर असलेले प्रस्तावकाचे नाते, सरासरी मासिक उत्पन्न आणि आयकर पॅन क्रमांक, वैद्यकीय सल्लागाराचे नाव आणि पत्ता आणि नोंदणी क्रमांक. आजकाल विमाधारकाचे बँकेचे तपशील सुद्धा गोळा केले जातात ज्यामध्ये विमा हक्काची रक्कम थेट बँकेच्या खात्यात जमा केली जाते.

3. याशिवाय, विमाधारक व्यक्तीच्या आरोग्य विषयक स्थिती संबंधीचे प्रश्न असतात. फॉर्म मधील हे तपशीलवार प्रश्न मागील विमा हक्काच्या दाव्यांचा अनुभवांवर आधारित आणि जोखमीचे योग्य प्रकारे अंतर्लेखन केले जावे म्हणून विचारलेले असतात.
4. विमाधारक व्यक्तीला एखाद्या विशिष्ट आजारचा त्रास आला असेल तर त्याचे संपूर्ण तपशील उधृत करणे आवश्यक असते.
5. पुढे जाऊन, अन्य काही आजार किंवा रोग आला असेल किंवा अपघात आला असेल तर त्याचेही संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे मागवले जातात:
 - a. आजारपणाचे स्वरूप / दुखापत आणि उपचार
 - b. प्रथम उपचार घेतल्याचा दिनांक
 - c. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आणि पत्ता
 - d. संपूर्णपणे बरा झाला का
6. विमाधारक व्यक्तीने याशिवाय अधिक काही सत्यस्थिती असल्यास विमाकर्त्याकडे उघड केल्या पाहिजेत आणि ज्याला वैद्यकीय चिकित्सेची आवश्यकता आहे अशा अन्य कोणत्याही आजार किंवा दुखापतीचे अस्तित्व किंवा उपस्थिती माहित असल्यास ती सुद्धा सांगितली पाहिजे.
7. याशिवाय या फॉर्म मध्ये पूर्वीचा विमा आणि विमा हक्कांची पार्श्वभूमी आणि सद्यस्थितीत अन्य विमाकर्त्या बरोबर केलेला जादा विमा यासंबंधीचे प्रश्न सुद्धा असतात.
8. प्रस्तावकाद्वारे स्वाक्षरी करण्याच्या प्रकटनाची खास वैशिष्ट्यांचे नोंद घेतली पाहिजे.
9. विमाधारक व्यक्तीने यापूर्वी एखाद्या आजारासाठी ज्याचा परिणाम त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो अशा रुग्णालयातून/डॉक्टरांकडून यापूर्वी उपचार घेतले असतील किंवा घेणार असेल त्याबाबत विमाधारक विमाकर्त्या कंपनीला वैद्यकीय माहिती मागवण्यासाठी मान्यता देतो आणि अधिकृत करतो.
10. विमाधारक व्यक्तीने फॉर्मचा एक भाग असलेले माहितीपत्रक वाचले आहे आणि तो अटी आणि शर्ती मान्य करण्यास तयार आहे याची स्वीकृती देतो.
11. प्रकटना मध्ये विधानांची सत्यता आणि कराराचा आधार म्हणून प्रस्ताव फॉर्म याबाबत नेहेमीची हमी अंतर्भूत असते.

वैद्यकीय प्रश्नावली

प्रस्ताव फॉर्म मध्ये विपरीत वैद्यकीय पार्श्वभूमी असेल तर, विमाधारक व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब, छातीतील वेदना किंवा कोरोनरी इनसफिशन्सी किंवा म्योकार्डीयल इनफार्क्शन या प्रकारच्या आजारांसाठी एक तपशीलवार प्रश्नावली पूर्ण करावी लागते.

त्याच्यासोबत सल्लागार डॉक्टरांनी भरलेला फॉर्म जोडणे आवश्यक असते. हा फॉर्म कंपनीच्या पॅनेलवरील डॉक्टरद्वारे पडताळला जातो, त्याच्या मताच्या आधारावर स्वीकार, अपवाद इत्यादी गोष्टी ठरवल्या जातात.

आयआरडीएआयने असे सांगितले आहे की प्रस्ताव फॉर्मची व त्याला जोडलेल्या परीशिष्टांची एक प्रत पॉलिसीला जोडलेली असावी आणि ती विमाधारकाकडे त्याच्या नोंदींसाठी पाठवली जावी.

2. मध्यस्थाची भूमिका

मध्यस्थाची दोन्ही बाजूंबाबत जबाबदारी असते म्हणजे विमाधारक आणि विमाकर्ता

एकदा प्रतिनिधी किंवा ब्रोकर, जो विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यामधील मध्यस्थ म्हणून काम करतो, त्याच्यावर जोखमी संबंधी विमाधारकाने विमाकर्त्याला दिलेल्या सर्व भौतिक माहितीची खात्री करून घेण्याची जबाबदारी असते.

आयआरडीएआय विण्यम असे सांगतो की ग्राहकासंबंधीची जबाबदारी मध्यस्थाची असते.

महत्वाचे

प्रस्तावका विषयी मध्यस्थाचे कर्तव्य (ग्राहक)

आयआरडीएआयचा विनियम असे सांगतो की प्रस्तावित संरक्षणाच्या संबंधात विमाकर्ता किंवा त्याचा प्रतिनिधी किंवा अन्य मध्यस्थ सर्व भौतिक माहिती देऊ करतील ज्यामुळे प्रस्तावकाला त्याच्या किंवा तिच्या हिताचे सर्वोत्तम संरक्षण ठरवणे शक्य होईल.

जेथे प्रस्तावक विमाकर्ता किंवा त्याचा प्रतिनिधी किंवा विमा मध्यस्थ यांच्या सल्ल्यावर अवलंबून असतो, अशा व्यक्तीने संभाव्य ग्राहकाला चांगल्याप्रकारे सल्ला दिला पाहिजे.

जेव्हा, कोणत्याही कारणासाठी प्रस्ताव आणि अन्य संबंधित कागद ग्राहकाद्वारे भरले जात नाहीत अशावेळी ज्यात फॉर्मचा आशय त्याला पूर्णपणे समजून सांगण्यात आला आहे आणि त्याला प्रस्तावित कराराचे महत्व पूर्णपणे समजले आहे अशा आशयाचे प्रमाणपत्र प्रस्तावाच्या शेवटी जोडले जाते.

B. प्रस्तावाचा स्वीकार (अंतर्लेखन)

आपण हे बघितले आहे की पूर्णपणे भरलेल्या प्रस्ताव फॉर्म मधून ढोबळमानाने खालील माहिती मिळते:

- ✓ विमाधारकाचे तपशील
- ✓ विषय वस्तूचे तपशील
- ✓ आवश्यक संरक्षणाचे तपशील
- ✓ सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारची भौतिक वैशिष्ट्ये

✓ विमा आणि नुकसान यांची पूर्वीची पार्श्वभूमी

वैद्यकीय विम्याच्या बाबतीत विमाकर्ता सुद्धा संभाव्य ग्राहकाला, म्हणजे वय वर्षे 45 च्या वरील ग्राहकाला डॉक्टर आणि/किंवा वैद्यकीय तपासणीसाठी पाठवू शकतो. जेथे वैद्यकीय तपासणी करण्यास सुचवले आहे अशा प्रस्तावामध्ये उपलब्ध असलेली माहिती आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारावर आणि डॉक्टरांच्या शिफारशींवर आधारित निर्णय घेतला जातो. जेथे वैद्यकीय पार्श्वभूमी समाधानकारक नसते अशावेळी प्रस्तावकाकडून अधिक माहिती घेण्यासाठी एक जादा प्रश्नावली भरून घेतली जाते. त्यानंतर विमाकर्ता जोखमीशी संबंधित दर लागू करण्याबाबत निर्णय घेतो आणि विविध घटकांवर आधारित विमा हप्ता निश्चित करून विमाधारकाला कळवला जातो.

विमाकर्त्याद्वारे प्रस्ताव गतीने व कार्यक्षमतेने प्रक्रिया केले जातात आणि त्यासंबंधातील सर्व निर्णय माफक कालावधीमध्ये लिखित स्वरूपात कळवले जातात.

प्रस्तावांचे अंतर्लेखन आणि प्रक्रियेसंबंधी टीप

आयआरडीएआय तत्वांनुसार, विमाकर्त्याने प्रस्तावावर 15 दिवसांमध्ये प्रक्रिया केली पाहिजे. विमा प्रतिनिधीने यासंबंधातील काळ मर्यादांचे भान ठेवून, अंतर्गत पाठपुरावा करून ग्राहकसेवेचा भाग म्हणून प्रस्तावित ग्राहक /विमाधारक यांना कळवले पाहिजे. अशाप्रकारची प्रस्तावाची पडताळणी आणि स्वीकाराचा निर्णय या संपूर्ण प्रक्रियेला अंतर्लेखन असे म्हणतात.

स्वयं चाचणी 1

मार्गदर्शक तत्वांनुसार, विमा कंपनीने विमा प्रस्तावरील प्रक्रिया _____ दिवसांमध्ये केली पाहिजे.

- I. 7 दिवस
- II. 15 दिवस
- III. 30 दिवस
- IV. 45 दिवस

C. माहितीपत्रक

माहितीपत्रक म्हणजे विमाकर्त्याद्वारे किंवा त्याच्या वतीने विम्याच्या संभाव्य ग्राहकासाठी जारी केला गेलेला दस्तावेज असतो. हा दस्तावेज सामान्यतः प्रस्तावित ग्राहकांना उत्पादनाची माहिती देण्यासाठी माहिती पत्रिका किंवा पत्र यास्वरूपात असतो. माहितीपत्रक जारी करणे विमा कायदा 1938 व त्याचबरोबर आयआरडीएआयच्या पॉलिसीधारकाच्या हितांचे संरक्षण विनियम 2002 आणि वैद्यकीय विमा विनियम 2013 द्वारे नियंत्रित केले जाते.

कोणत्याही विमा उत्पादनाच्या माहिती पत्रकामध्ये फायद्यांची व्याप्ती स्पष्टपणे उद्धृत केलेली असते आणि विमा संरक्षणाबाबत स्पष्टपणे हमी, अपवाद आणि अटी यांचे विवरण दिलेले असते.

फायद्यांच्या व्याप्तीमध्ये अनुमत करण्यायोग्य पुरवणी संरक्षणेसुद्धा (ज्याला अँड-ऑन संरक्षणे असे सुद्धा म्हणतात) स्पष्टपणे दिलेली असतात. त्याच बरोबर, पुरवणी संरक्षणा संबंधित एकत्रित विमाहप्ता मुख्य उत्पादनाच्या विमा हप्त्याच्या 30% पेक्षा अधिक नसावा.

माहितीपत्रकात उघड करण्याची अन्य महत्वाची माहितीमध्ये या गोष्टींचा समावेश होतो:

1. विविध वयोगटांसाठी किंवा विविध प्रवेशाच्या वयासाठी संरक्षणे आणि विमा हप्ते यांच्या मध्ये काही फरक असल्यास
2. पॉलिसी नवीकरणाच्या काही अटी असल्यास
3. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पॉलिसी रद्द करण्याच्या अटी
4. विविध परिस्थितींमध्ये लागू होणाऱ्या सवलती किंवा अधिभार यांचे तपशील
5. विमा हप्त्यासह कोणत्याही अटी मध्ये सुधारणा बदल होण्याची शक्यता असल्यास
6. पॉलिसी धारकांना लवकर प्रवेश घेतल्यास, एकाच विमाकर्त्याकडे सातत्याने नवीकरण केल्यास, विमा हक्कासंबंधी चांगला अनुभव असल्यास इत्यादीसाठी पॉलिसी धारकांना सवलती
7. सर्व वैद्यकीय विमा पॉलिसी साठी वाहन क्षमता म्हणजेच या पॉलिसी, जर त्याने पूर्वीच्याच विमाकर्त्याकडे विमा चालू ठेवला असता तर मिळाले असते त्याचप्रकारचे संरक्षण देऊ करणाऱ्या व त्याच प्रकारचे फायदे देऊ करणाऱ्या अन्य कोणत्याही विमाकर्त्याकडे नवीकरण केल्या जाऊ शकतात असे प्रकटन.

वैद्यकीय विमा पॉलिसीचे विमाकर्ते सामान्यतः त्यांच्या वैद्यकीय विमा उत्पादनाविषयी त्यांची माहितीपत्रके प्रकाशित करतात. अशा बाबातीतल्या प्रस्ताव फॉर्म मध्ये ग्राहकाने माहिती पत्रक वाचले आहे आणि त्याला ते मान्य आहे अशा प्रकारचे प्रकटन असेल.

D. विमा हप्ता पावती

जेव्हा ग्राहकाद्वारे विमाकर्त्याला विमा हप्ता भरला जातो तेव्हा विमाकर्त्याने त्याची पावती देणे बंधनकारक असते. जेव्हा काही विमा हप्ता आगाऊ भरला जातो तेव्हा सुद्धा पावती दिली गेली पाहिजे.

व्याख्या

विमाधारकाद्वारे विम्याच्या विषयवस्तूचा विमा केल्याबद्दल विम्याच्या करारांतर्गत देऊ केलेला मोबदला किंवा अदा केलेली रक्कम म्हणजे **विमा हप्ता**.

1. विमा हप्त्याची रक्कम आगाऊ भरणे (विमा कायदा 1938 चे कलम 64 व्हीबी)

विमा कायदानुसार **विमा हप्त्याची रक्कम विमा संरक्षण सुरु होण्यापूर्वी आगाऊ भरली पाहिजे**. जेव्हा विमा कंपनी द्वारे विमा हप्ता आगाऊ प्राप्त केला जातो तेव्हाच वैध विमा करार पूर्ण केला जातो आणि विमा कंपनी द्वारे जोखीम धारण केली जाते, याची खात्री करणारी ही एक महत्वाची तरतूद आहे. भारतातील साधारण विमा उद्योगाचे हे कलम म्हणजे खास वैशिष्ट्य आहे.

महत्वाचे

- विमा कायदा 1938 चे कलम 64 व्हीबी अशी तरतूद करते की आगाऊ विमा हप्ता प्राप्त झाल्याशिवाय किंवा अदा केल्याची हमी दिल्या शिवाय किंवा ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार रक्कमेचा आगाऊ भरणे केल्याशिवाय कोणताही विमाकर्ता जोखीम स्वीकारणार नाही
- जेथे विमा प्रतिनिधी विमाकर्त्याच्या वतीने विमाहप्ता जमा करतो, त्याने अशा प्रकारे जमा केलेला विमा हप्ता संपूर्णपणे व त्याच्या वर्तनाची कोणतीही रक्कम वजा न करता, बँक व पोस्टाच्या सुट्ट्या वगळता 24 तासांच्या आत जमा केला पाहिजे किंवा विमाकर्त्याला पोस्टाने पाठवला पाहिजे.
- त्याचबरोबर अशीही तरतूद केली गेली आहे की ज्या तारखेला विमा हप्ता रोख किंवा धनादेशाच्या स्वरूपात अदा केला गेला असेल त्या दिवसापासून जोखीम धारण केली जाईल.
- जेथे विमा हप्ता पोस्टाने किंवा मनीऑर्डरने किंवा धनादेशाने पोस्टाद्वारे पाठवला जातो तेव्हा, ज्यादिवशी मनीऑर्डर पाठवली किंवा धनादेश पोस्टात टाकला गेला त्या दिवसापासून जोखीम धारण केली जाईल.
- जेव्हा पॉलिसी रद्द केल्यामुळे किंवा पॉलिसीच्या अटी आणि शर्ती बदलल्या मुळे किंवा अन्य काही कारणाने विमा हप्त्याचा परतावा देय असेल तर तो विमाकर्त्याद्वारे थेट विमाधारकाला, क्रॉसड किंवा ऑर्डर धनादेश, किंवा पोस्टल / मनीऑर्डर ने पाठवला जातो आणि त्याची विमाकर्त्याद्वारे विमाधारकाकडून योग्य प्रकारे पावती घेतली जाते. आजकाल अशीही पद्धत आहे की अहि रक्कम थेट विमाधारकाच्या बँक खात्यात जमा केली जाते. असा परतावा कोणत्याही परीस्थितीत विमा प्रतिनिधीच्या खात्यात जमा केला जात नाही.

विमा हप्ता भरण्याच्या पूर्व अटी साठी विमा नियम 58 आणि 59 मध्ये दिल्यानुसार काही अपवाद असतात. ज्या पॉलिसी 12 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीच्या असतात त्यांच्यासाठी विमा

हप्त्याची रक्कम छोट्या हप्त्यांमध्ये भरता येते. अन्य पर्यायांमध्ये, जेथे निश्चित विमा हप्ता आधीच ठरवणे अवघड असते अशा वेळी बँक हमीच्या माध्यमातून किंवा विमाकर्त्याकडे विमाधारकाद्वारे रोख जमा खाते तयार करून त्यातून रक्कम वजा करून विमा हप्ता भरला जातो.

2. विमा हप्ता भरण्याच्या पद्धती

महत्वाचे

विमा पॉलिसी घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्ती द्वारे किंवा पॉलिसीधारकाद्वारे विमाकर्त्याला विमा हप्ता खालील पैकी एका किंवा अधिक पद्धतींनी भरला जाईल:

- रोख
- कोणत्याही मान्यताप्राप्त बँकेचे वटवण्यायोग्य साधन, जसे भारतातील कोणत्याही सूचीबद्ध बँकेचे धनादेश, मागणी ड्राफ्ट्स, पे ऑर्डर, बँकर्स चेक;
- पोस्टाची मनी ऑर्डर;
- क्रेडीट किंवा डेबिट कार्ड्स;
- बँक हमी किंवा रोख जमा;
- इंटरनेट;
- ई-हस्तांतरण
- प्रस्तावक किंवा पॉलिसीधारकाच्या किंवा जीवन विमाधारकाच्या कायमस्वरूपी सुचनेद्वारे बँक हस्तांतरणा द्वारे थेट जमा;
- वेळोवेळी प्रधिकान्याद्वारे मान्य केलेली अन्य कोणतीही पद्धत किंवा रक्कम भरणा;

आयआरडीएआय विनियमानुसार, प्रस्तावक / पॉलिसी धारक यंजी नेट बँकिंग च्या माध्यमातून रक्कम अदा करण्याचा पर्याय निवडला तर किंवा क्रेडीट किंवा डेबिट कार्डाद्वारे रक्कम अदा करण्याचा पर्याय निवडला तर ती रक्कम प्रस्तावक / पॉलिसीधारकाच्याच नावाच्या खात्यातून किंवा कार्डातून अदा केली गेली पाहिजे.

स्वयं चाचणी 2

एखाद्या बाबतीत विमा हप्त्याची रक्कम धनादेशाद्वारे दिली गेली तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर ठरेल?

- ज्यादिवशी धनादेश पोस्ट केला गेला त्या तारखेपासून जोखीम धारण केली जाईल
- ज्या दिवशी विमा कंपनीने धनादेश बँकेत जमा केला त्या तारखेपासून दिवशीपासून जोखीम धारण केली जाईल

- III. ज्या दिवशी विमा कंपनीला धनादेश मिळाला त्या तारखेपासून जोखीम धारण केली जाईल
- IV. ज्या दिवशी प्रस्तावका द्वारे धनादेश जारी केला गेला त्या तारखेपासून जोखीम धारण केली जाईल

E. पॉलिसी दस्तावेज

पॉलिसी दस्तावेज

पॉलिसी म्हणजे विम्याचा कराराचा पुरावा देणारा एक औपचारिक दस्तावेज असतो. भारतीय स्टॅप कायदा, 1899 नुसार हा दस्तावेज स्टॅप केलेला असला पाहिजे.

पॉलिसीधारकाचे हितरक्षण करण्यासाठी आयआरडीएआयच्या विनियमात वैद्यकीय विमा पॉलिसी मध्ये काय असले पाहिजे हे विनिर्दिष्ट केले आहे:

- विमाधारक आणि अन्य कोणीही व्यक्ती ज्यांचे विम्याच्या विषयवस्तूमध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य आहे अशांची नाव/वे आणि पत्ता/पत्ते
- विमाधारक व्यक्तींचे किंवा स्वारस्याचे संपूर्ण वर्णन
- व्यक्ती आणि/किंवा संकट नुसार पॉलिसी अंतर्गत विमा आश्वासित रक्कम
- विम्याचा कालावधी
- विमा आश्वासित संकटे आणि अपवाद
- लागू असणारी कोणतेही जादा रक्कम / वजावट
- देय विमाहप्ता आणि जेथे विमा हप्ता बदलण्याची शक्यता आहे तेथे विमा हप्ता बदलाचा आधार
- पॉलिसीच्या अटी, शर्ती आणि हमी
- पॉलिसी अंतर्गत विमा हक्काला चालना देणारी आकस्मिक घटना घडल्या नंतर विमाधारक व्यक्तीद्वारे केलेली कारवाई
- विम्याच्या विषय वस्तू संदर्भात विमा हक्काला चालना देणारी घटना घडल्यानंतर विमाधारकाची कर्तव्ये आणि त्यां परिस्थितीत विमाकर्त्याचे हक्क
- काही विशेष अटी असल्यास
- चुकीचे प्रतिनिधित्व, फसवणूक, भौतिक सत्यस्थिती लपवणे किंवा विमाधारकाचा असहकार
- विमाकर्त्याचा पत्ता ज्यावर पॉलिसी संबंधित सर्व पत्रव्यवहार पाठवला जावा
- पुरवणी संरक्षणाचे तपशील, काही असल्यास
- तक्रार निवारण यंत्रणेचे तपशील आणि ओम्बड्स्मनचा पत्ता

प्रत्येक विमाकर्त्याने विमाधारकाला पॉलिसीच्या अटीनुसार विमा हक्क दाखल करताना त्याने पूर्तता करण्याच्या आणि त्याने पूर्ण करण्याची प्रक्रिया ज्यामुळे विमाकर्त्याला विमा हक्क लवकर प्रदान करता येईल म्हणून वेळोवेळी आवश्यक गोष्टीबाबत कळवत रहावे.

F. अटी आणि हमी

येथे, पॉलिसीच्या शब्द रचनेत वापरल्या जाणाऱ्या संज्ञा स्पष्ट करणे महत्वाचे आहे. याला अटी आणि हमी असे म्हणतात.

1. अटी

अटी म्हणजे विमा करारातील तरतूद असते जो मान्यतेचा आधार बनतो.

उदाहरणे :

a. बहुतांश विमा पॉलिसीमध्ये असणारी प्रमाण अट म्हणते:

विमा हक्क जर कोणत्याही संदर्भात फसवणूक करणारा असेल, किंवा कोणतेही चुकीचे प्रकटन दिले गेले असेल किंवा त्याचा आधार म्हणून वापरले असेल किंवा काही फसवणूक करण्याची मार्ग किंवा साधने विमाधारकाद्वारे किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या कोणी वापरली असतील किंवा पॉलिसीच्या अंतर्गत फायदा मिळवण्यासाठी किंवा विमाकर्त्याच्या निष्काळजीपणा मुळे जर नुकसान किंवा हानी हेतुपूर्वक घडवून आणली असेल तर पॉलिसी च्या अंतर्गत असलेले सर्व सर्व फायदे रद्द केले जातात.

b. वैद्यकीय विमा पॉलिसी मधील विमा हक्क सूचने संबंधी असे उधृत केलेले असेल:

रुग्णालयातून मुक्ती मिळाल्याच्या तारखे नंतर विशिष्ट दिवसात विमा हक्क दाखल केला पाहिजे. मात्र, जेथे विमाधारकाची अशी परीस्थिती होती की त्याला किंवा त्याच्या वतीने अन्य कोणालाही अशा प्रकारची सूचना देणे किंवा ठराविक वेळेत विमा हक्क दाखल करणे शक्य नव्हते असे विमाकर्त्या कंपनीच्या समोर समाधानकारक रीतीने सिद्ध करता आले तर काही अवघड परीस्थितीमधील प्रकरणात या अटीला सूट दिली जाते.

अटीचे उल्लंघन आल्यास पॉलिसी रहित करण्याचा पर्याय विमाकर्त्याच्या अधिकारात येतो.

2. हमीपत्रे

विशिष्ट परिस्थितीत विमाकर्त्याची देयता मर्यादित करण्यासाठी विमाकारारात हमीपत्रे वापरण्यात येतात. विमाकर्ते पॉलिसी मधील धोके कमी करण्यासाठी सुद्धा हमीपत्राचा वापर करतात. हमीपत्रामुळे विमाधारक काही कर्तव्ये स्वतः कडे घेत असतो ज्यांची ठराविक कालावधीत आणि त्याच बरोबर पॉलिसीच्या कालावधीत पूर्तता करावी लागते आणि विमाकर्त्याची देयता विमा धारकाने पूर्तता केलेल्या या कर्तव्यांवर अवलंबून असते. हमीपत्रे जोखीम व्यवस्थापित करणे आणि त्यात सुधारणा करणे यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात.

हमीपत्र म्हणजे पॉलिसी मध्ये स्पष्टपणे उधृत केलेली आत असते जिचे कराराच्या वैधतेसाठी शब्दशः पालन करावे लागते. हे पत्र हे काही स्वतंत्र दस्तावेज नसतो. तो पॉलिसी

दस्तावेजाचाच एक भाग असतो. ती कराराची पूर्व अट (जी अन्य अटींच्या पूर्वी लागू केली जाते) असते. अशी अट, मग ती जोखमीशी संबंधित असो किंवा नसो, तिचे पालन काटेकोरपणे आणि शब्दशः करावे लागते.

जर एखाद्या हमीचे पूर्तता केली गेली नाही, आणि जरी असे सिद्ध आले की त्याचा एखाद्या विशिष्ट नुकासानीशी काहीही संबंध नाही तरी विमाकर्त्याला त्याच्या अधिकारात पॉलिसी रद्द करण्याचा पर्याय असतो. मात्र व्यवहारात, हमिपत्राचे अगदी तांत्रिक स्वरूपाचे उल्लंघन झाल्यास आणि त्याचे कोणत्याही प्रकारे नुकासानीशी किंवा नुकसान वाढण्यामध्ये योगदान नसेल तर विमाकर्ते त्यांच्या मर्जीनुसार व कंपनी पॉलिसी संबंधित मार्गदर्शक तत्वांनुसार विमा हक्कांवर प्रक्रिया करू शकतात. अशा बाबतीत झालेले नुकसान तडजोड विमा हक्क म्हणून प्रक्रिया केले जाते आणि 100 टक्के नव्हे पण जास्तीत जास्त प्रमाणात प्रदान केले जाते.

व्यक्तिगत अपघात विमा पॉलिसी मध्ये खालील प्रकारचे हमीपत्र असेल:

यामध्ये अशा प्रकारची हमी घेतलेली असते की पाच पेक्षा अधिक विमा आशवासित व्यक्ती व्यक्ती एका वेळी एका विमान प्रवासात एकत्र प्रवास करू शकत नाहीत. हमीपत्रात हे सुद्धा सांगितलेले असू शकते की जर हमिपत्राचे उल्लंघन केले गेले तर विमा हक्क कशा प्रकारे हाताळले जातील.

स्वयं चाचणी 3

हमिपत्राच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

- I. हमीपत्र म्हणजे पॉलिसी मध्ये उधृत न करता लागू केली जाणारी अट असते
- II. हमीपत्र म्हणजे पॉलिसी मध्ये स्पष्टपणे उधृत केलेली अट असते
- III. हमिपत्र म्हणजे पॉलिसी मध्ये स्पष्टपणे उधृत केलेली अट असते आणि विमाधारकाला स्वतंत्रपणे कळवली जाते आणि ते विमा पॉलिसी दस्तावेजाचा भाग नसते
- IV. हमिपत्राचा जोखमीशी थेट संबंध नसेल आणि त्याचे उल्लंघन केले गेले तर त्या बाबतीत सुद्धा विमा हक्क प्रदान केला जातो.

G. पुष्टी

काही ठराविक संकटे विमा आशवासित करून आणि अन्य काही संकटे वगळून पॉलिसी जारी करण्याची विमाकर्त्याची पद्धत असते.

व्याख्या

पॉलिसी मधील काही अटी आणि शर्ती पॉलिसी जारी करण्याच्या वेळी बदलायच्या असतील, तर ज्याला पुष्टी म्हणतात अशा प्रकारच्या दस्तावेजातून काही सुधारणा/बदल केले जातात.

पुष्टी पॉलिसीला जोडलेली असते आणि त्याचा एक भाग बनते. पॉलिसी आणि त्याची पुष्टी मिळून करार बनतो. पॉलिसी चालू असताना सुद्धा बदल/सुधारणा नोंदण्यासाठी पुष्टी जारी करता येते.

जेव्हा केव्हा भौतिक माहिती मध्ये बदल होतो, तेव्हा विमाधारकाने विमा कंपनीला त्याबाबत कळवले पाहिजे, जी यासंबंधी नोंद घेऊन ती पुष्टीच्या माध्यमातून विमा कराराचा भाग म्हणून पॉलिसी मध्ये घालेल.

सामान्यतः पॉलिसी च्या अंतर्गत पुष्टी खालील गोष्टींशी संबंधित असतात:

- विमा आश्वासित रक्कमेमधील फरक/बदल
- बँकेकडून कर्ज घेऊन पॉलिसी बँकेला गहाण केल्यामुळे विमा करण्या योग्य स्वारस्यामधील बदल.
- वाढीव संकटे/पॉलिसी कालावधी वाढवणे यासाठी विमा संरक्षण विस्तार करण्यासाठी
- जोखमी मध्ये बदल होणे, उदा. विदेश विमा पॉलिसीच्या बाबत गंतव्य ठिकाणात बदल
- अन्य स्थानावर मालमत्तेचे स्थलांतरण
- विमा रद्द करणे
- नावातील किंवा पत्त्यामधील बदल इत्यादी

पुष्टीचे नमुने

उदाहरण दाखल, काही पुष्टीच्या नमुना शब्दरचना खाली दिल्या आहेत:

पॉलिसी रद्द करणे

विमाधारकाच्या सूचनेवरून, या पॉलिसी द्वारे दिला गेलेला विमा <तारीख> पासून बंद करण्यात येत आहे. हा विमा नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सक्रीय होता, विमाधारकाला कोणताही परतावा देय नाही.

पॉलिसी मध्ये वाढीव सदस्यासाठी संरक्षणाचा विस्तार करणे

विमाकर्त्याच्या विनंती वरून, येथे मान्य केले जाते की कु. रत्न मिस्त्री, विमाधारक यांची मुलगी, वाय 5, विमा आश्वासित रक्कम रुपये 3 लाख साठी <तारीख> पासून समाविष्ट करण्यात आले आहे.

याचा मोबदला म्हणून, विमाधारकाला वाढीव विमा हप्ता रुपये.....आकारण्यात आला आहे.

स्वयं चाचणी ९

पॉलिसीच्या काही अटी आणि शर्ती जारी करण्याच्या वेळी सुधारित करण्याची आवश्यकता असते, हे काम _____ च्या माध्यमातून सुधारणा करून केले जाते.

- I. हमीपत्र
- II. पुष्टी
- III. बदल
- IV. बदल करणे शक्य नसते

H. पॉलिसी चा अन्वयार्थ

विम्याचे करार लिखित स्वरूपात व्यक्त केले जातात आणि विमा पॉलिसी मधील शब्दरचना विमाकर्त्याद्वारे निश्चित केली जाते. या पॉलिसीचा विविध न्यायालयांनी स्थापित केलेल्या वाक्यरचनेच्या सुनिश्चित नियमांनुसार अन्वयार्थ लावला जातो. **या रचनेचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे दोन्ही बाजूंचा हेतू ध्यानात घेतला पाहिजे आणि हा हेतू पॉलिसी मध्येच शोधला पाहिजे.** जर पॉलिसी संदिग्ध शब्दांमध्ये जारी केली गेली तर, सामान्य तत्वानुसार पॉलिसीची शब्दरचना विमाकर्त्याने केलेली असते त्यामुळे न्यायालयाद्वारे तिचा विमाधारकाच्या हितासाठी आणि विमाकर्त्याच्या विरोधात अन्वयार्थ लावला जातो.

पॉलिसी मधील शब्दरचना खालील नियमांनुसार आकलन केली जाते आणि अर्थ लावली जाते:

- a) व्यक्त स्वरूपातील किंवा लिखित स्वरूपातील अट सांकेतिक अटीवर ओव्हरराईड करते, असे करण्यात सातत्य नसेल तर याला अपवाद केला जातो.
- b) जेव्हा विशिष्ट करारातील प्रमाण छापील पॉलिसी आणि फॉर्म आणि टाईप किंवा हाताने लिहिलेल्या भागामध्ये विरोधाभास असेल तेव्हा टाईप किंवा हाताने लिहिलेला मजकूर दोन्ही बाजूंचे उद्देश व्यक्त करतो, आणि त्यांचा अर्थ मूळ छापील मजकुराच्या पेक्षा प्रभावी मानला जातो.
- c) जेव्हा पुष्टी मधील मजकूर करारातील अन्य मजकुराशी विरोधाभास दर्शवता असेल तर पुष्टीच अर्थ मान्य केला जाईल कारण तो नंतर बनवलेला दस्तावेज आहे.
- d) सामान्य छापील अक्षरे व तिरक्या अक्षरातील विधाने, जेव्हा दोन्हीमध्ये संगती नसेल तेव्हा तिरक्या अक्षरातील विधाने ग्राह्य मानली जातात.

- e) पॉलिसीच्या समासात छापील किंवा टाईप केलेली विधानांना पॉलिसीच्या मूळ भागातील विधानांपेक्षा अधिक महत्व दिले जाते.
- f) पॉलिसी वर चिकटवलेली विधाने समासातील विधाने आणि मूळ मजकुरातील विधानांवर ओव्हरराईड करतात.
- g) छापील शब्दरचने वर टाईप केलेली शब्द रचना ओव्हरराईड करते किंवा टाईप केलेल्या शब्दरचनेवर शाईच्या रबरी शिक्क्याने लिहिलेली शब्दरचना ओव्हरराईड करते.
- h) टाईप केलेल्या किंवा स्टंप केलेल्या शब्दरचनेवर हाताने लिहिलेली शब्दरचना प्रभावी ठरते मात करते.
- i) शेवटी, कोठेही संदिग्धता असेल किंवा स्पष्टता नसेल तर व्याकारानानी विराम चिन्हांचे सामान्य नियम लागू केले जातात.

महत्वाचे

1. पॉलिसीची वाक्यरचना

विमा पॉलिसी म्हणजे व्यापारी कराराचा पुरावा असते आणि न्यायालयांनी ग्राह्य धरलेले वाक्यरचनेचे आणि अन्वयार्थाचे सामान्य नियम इतर करारांप्रमाणेच विमा करारांना लागू केले जातात.

वाक्यरचनेचा मुख्य नियम म्हणजे कराराच्या दोन्ही बाजूंचा उद्देश सर्वात महत्वाचा असतो. हा उद्देश पॉलिसी दस्तावेजातून, त्याला जोडलेल्या आणि कराराचा भाग बनलेल्या प्रस्ताव फॉर्म, विधाने, पुष्ठी, हमीपत्रे इत्यादी मधूनच मिळवला जाऊ शकतो.

2. शब्दरचनेचा अर्थ

वापरले जाणारे शब्द त्यांच्या सामान्य आणि परिचित अर्थाने घेतले पाहिजेत. वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा अर्थ म्हणजे रस्त्यावरील सामान्य माणसाला त्याचा जो अर्थ समजेल तो अर्थ ग्राह्य धरला पाहिजे.

दुसऱ्या बाजूला, ज्या शब्दांना सामान्य व्यावसायिक किंवा व्यापारिक अर्थ आहे ते जो पर्यंत वाक्याचा संदर्भ अन्य काही सुचवत नसेल तोपर्यंत त्याच अर्थाने ग्राह्य धरले जातील. जेथे शब्दांची व्याख्या कायद्याने केली जाते तेथे कायद्या नुसार ती व्याख्या वापरली जाईल.

विमा पॉलिसीं मध्ये वापरले जाणारे अनेक शब्द सामान्यतः लागू केल्या जाणाऱ्या आधीच्या कायदेशीर निर्णयांचा विषय होते. त्यातही वरिष्ठ न्यायालयाचे निर्णय कनिष्ठ न्यायालयांना बंधनकारक असतात तांत्रिक संज्ञांना जोपर्यंत त्यांच्या विपरीत संकेत दर्शवला जात नाही तोपर्यंत नेहेमीच त्यांचे तांत्रिक अर्थ दिले गेले पाहिजेत.

I. नवीकरण सूचना

बहुतांश साधारण विमा पॉलिसी वार्षिक तत्वावर जारी केल्या जातात.

विमाकर्त्यावर कोणतेही कायद्याचे बंधन नाही की त्यांनी विमाधारकाला त्याची पॉलिसी समाप्त होत आहे आणि ती विशिष्ट तारखेला संपत आहे. मात्र सौजन्याचा भाग म्हणून आणि निरोगी व्यावसायिक पद्धती म्हणून विमाकर्ते समाप्तीच्या तारखेपूर्वी नवीकरण सूचना पाठवतात आणि पोलिसीचे नवीकरण करण्याचे आवाहन करतात. या सूचनेमध्ये पॉलिसी चे सर्व सुसंगत तपशील जसे, विमा आश्वासित रक्कम, वार्षिक विमा हप्ता इत्यादी सर्व सुसंगत तपशील दिलेले असतात. त्याच बरोबर विमाधारकाला जोखमी मध्ये काही भौतिक बदल आले असल्यास ते कळवण्या संबंधी सूचना देण्याचीही पद्धत आहे.

त्याचबरोबर विमाधारकाचे या गोष्टीकडेही लक्ष वेधले जाते की विमा हप्ता आगाऊ भरला गेल्याशिवाय जोखीम धारण केली जाणार नाही.

स्वयं चाचणी 10

नवीकरण सूचने संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

- I. विनियमानुसार पॉलिसी समाप्त होण्यापूर्वी 30 दिवस विमाधारकाला नवीकरण सूचना पाठवण्याचे विमाकर्त्यावर कायदेशीर बंधन असते
- II. विनियमानुसार पॉलिसी समाप्त होण्यापूर्वी 15 दिवस विमाधारकाला नवीकरण सूचना पाठवण्याचे विमाकर्त्यावर कायदेशीर बंधन असते
- III. विनियमानुसार पॉलिसी समाप्त होण्यापूर्वी 7 दिवस विमाधारकाला नवीकरण सूचना पाठवण्याचे विमाकर्त्यावर कायदेशीर बंधन असते
- IV. विनियमानुसार पॉलिसी समाप्त होण्यापूर्वी विमाधारकाला नवीकरण सूचना पाठवण्याचे विमाकर्त्यावर कोणतेही कायदेशीर बंधन नसते

J. अँटी-मनी लॉडरिंग आणि तुमच्या ग्राहकाला ओळखा मार्गदर्शक तत्वे

गुन्हेगार लोक त्यांच्या बेकायदेशीर उद्योगांतून पैसे मिळवतात आणि तो कायदेशीर पैसा आहे असे भासवण्यासाठी एका प्रक्रियेतून पाठवतात त्याला मनी लॉडरिंग असे म्हटले जाते.

मनी लॉडरिंग म्हणजे अशी एक प्रक्रिया आहे ज्यातून गुन्हेगार मंडळी पैसे हस्तांतरित करतात जेणे करून गुन्हेगारी कारवायांमधून आलेल्या पैशांचा स्रोत आणि मालकी लपवली जाईल. या प्रक्रियेद्वारे पैशांवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसला जातो आणि तो वैध बनतो.

बँका आणि इन्श्युरन्स यांच्यासह विविध आर्थिक सेवांचा वापर करून गुन्हेगार त्यांचे पैसे कायदेशीर बनवण्याचा प्रयत्न करतात. ते चुकीच्या नावांनी व्यवहार करतात, उदाहरणार्थ,

एखाद्या प्रकारचा विमा खरेदी करतात आणि आणीन नंतर ते पैसे काढून घेतात आणि एकदा त्यांचा हेतू पूर्ण आला की पसार होतात.

अशाप्रकारचे मनी लॉडरिंगचे प्रयत्न थांबवण्यासाठी सरकारी पातळीवर भारतासह जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहेत.

सरकार द्वारे 2002 साली मनी लॉडरिंग प्रतिबंधक कायद्याचे विधेयक सक्रीय करण्यात आले. आयआरडीएआयद्वारे विमा सेवा मागणाऱ्या ग्राहकांची खरी ओळख निश्चित करणे, संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवणे आणि ज्यात मनी लॉडरिंग होते आहे किंवा मनी लॉडरिंग होत असल्याचा संशय आहे अशा प्रकरणांची योग्य ती नोंद ठेवणे अशा अनुरूप उपाययोजना केल्यानंतर लगेचच अँटी-मनी लॉडरिंग मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली.

तुमच्या ग्राहकाला ओळखा या मार्गदर्शक तत्वांनुसार खाली दस्तावेज जमा करून प्रत्येक ग्राहकाची योग्य प्रकारची ओळख प्रस्थापित केली गेली पाहिजे:

1. पत्त्याची पडताळणी
2. नुकताच काढलेला फोटो
3. आर्थिक स्थिती
4. विमा कराराचा उद्देश

त्यासाठी विमा प्रतिनिधीने व्यवसाय आणताना ग्राहकाची ओळख स्थापित करण्यासाठी दस्तावेज जमा करणे आवश्यक असते:

1. व्यक्तीच्या बाबत – संपूर्ण नाव, पत्ता, विमाधारकाचे संपर्काचे क्रमांक ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा, पॅन क्रमांक आणि एनईएफटीच्या उद्देशाने बँकेचे संपूर्ण तपशील
2. कॉर्पोरेट कंपन्यांच्या बाबत – स्थापनेचे प्रमाणपत्र, टीपण आणि कंपनीची घटना, व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी दिलेली अधिकृती, पॅन कार्डाची प्रत
3. भागीदारीतील कंपन्यांसाठी – नोंदणी प्रमाणपत्र (नोंदणीकृत असल्यास), भागीदारीचा करार, भागीदाराला किंवा कर्मचार्याला व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी दिलेली अधिकृती, अशा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा
4. ट्रस्ट आणि प्रतिष्ठानांच्या बाबतीत – भागीदारी कंपनी प्रमाणेच

येथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की अशी माहिती उत्पादनांच्या पारस्परिक विक्रीसाठी उपयोगी पडते आणि ते एक चांगले विपणनाचे साधन आहे.

सारांश

- a) दस्तावेजीकरणाची पहिली पायरी म्हणजे प्रस्ताव फॉर्म ज्याच्या माध्यमातून विमाकर्ता स्वतःविषयी आणि त्याला कोणत्या प्रकारचा विमा हवा आहे याची माहिती देतो
- b) भौतिक माहिती उघड करण्याचे कर्तव्य पॉलिसी सुरु होण्यापूर्वी सुरु होते, आणि पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत चालूच राहते
- c) प्रस्ताव फॉर्मच्या शेवटी विमा कंपनी सामान्यतः एक प्रकटन घालतात ज्यावर प्रस्तावकाने स्वाक्षरी करायची असते.
- d) प्रस्ताव फॉर्मच्या घटकांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
 - i. प्रस्तावकाचे संपूर्ण नाव
 - ii. प्रस्तावकाचा पत्ता आणि संपर्काचे तपशील
 - iii. वैद्यकीय पॉलिसीच्या बाबतीत बँकेचे तपशील
 - iv. प्रस्तावकाचा व्यवसाय, नोकरी किंवा धंदा
 - v. विम्याच्या विषय वस्तूचे तपशील आणि ओळख
 - vi. विमा आश्वासित रक्कम
 - vii. मागील आणि सद्य विमा
 - viii. नुकसानीचा अनुभव
 - ix. विमाधारकाचे प्रकटन
- e) मध्यस्थ म्हणून वावरणाऱ्या विमा प्रतिनिधीने याची खात्री केली पाहिजे की विमाधाराकाद्वारे जोखमीची सर्व भौतिक माहिती विमाकर्त्याला पुरवली गेली आहे.
- f) प्रस्तावाची पडताळणी करणे आणि त्याचा स्वीकारासंबंधी निर्णय घेणे याला अंतर्लेखन असे म्हणतात.
- g) वैद्यकीय पॉलिसीमध्ये, विमाधारकाला माहिती पत्रक सुद्धा पुरवले जाते आणि त्याने प्रस्तावामध्ये प्रकटन देणे आवश्यक असते की त्याने माहिती पत्रक वाचले आहे आणि त्याला ते समजले आहे
- h) विमाहप्ता म्हणजे विमा करारांतर्गत विमाधाराकाद्वारे विम्याची विषयवस्तू विमा आश्वासित करण्यासाठी दिलेला मोबदला किंवा रक्कम असते
- i) विमा हप्त्याची रक्कम, रोख, कोणतेही मान्यताप्राप्त विनिमायायोग्य साधन, पोस्टल मनी ऑर्डर, क्रेडीट किंवा डेबिट कार्ड, इंटरनेट, ई-हस्तान्तरण, थेट जमा किंवा प्रधिकाऱ्याद्वारे वेळोवेळी मान्य केलेली अन्य पद्धत.
- j) जेथे आवश्यक असेल तेथे विम्याचे प्रमाणपत्र विम्याचा पुरावा देऊ करते

- k) विम्याचा कराराचा पुरावा देणारा पॉलिसी हा एक औपचारिक दस्तावेज असतो.
- l) हमीपत्र म्हणजे पॉलिसी मध्ये स्पष्टपणे व्यक्त केलेली अट असते जिचे कराराच्या वैधतेसाठी शब्दशः पालन करावे लागते.
- m) पॉलिसी जारी करताना काही अटी किंवा शर्ती सुधारण्याची आवश्यकता असेल तर ते एका दस्तावेजाच्या माध्यमातून सुधारणा / बदल करून केले जाते त्याला पुष्टी असे म्हणतात.
- n) वाक्यरचनेचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे कराराच्या दोन्ही बाजूंचा उद्देश साध्य झाला पाहिजे आणि हा उद्देश पॉलिसी मध्येच शोधला गेला पाहिजे.
- o) मनी लॉडरिंग म्हणजे गुन्हेगारी मार्गांनी मिळवलेला पैसा कायदेशीर स्वरूपात रूपांतरीत करणे आणि याला प्रतिबंध करण्यासाठी भारतासह जगभरात कायदे केले गेले आहेत
- p) तुमच्या ग्राहकाला ओळखा मार्गदर्शक तत्वे पालन करण्याची आणि या मार्गदर्शक तत्वांनुसार आवश्यक दस्तावेज मिळवण्याची जबाबदारी विमा प्रतिनिधीची असते.

महत्वाच्या संज्ञा

- a) पॉलिसी फॉर्म
- b) विमा हप्त्याचा आगाऊ भरणा
- c) विम्याचे प्रमाणपत्र
- d) नवीकरण सूचना
- e) हमीपत्र
- f) अट
- g) पुष्टी
- h) मनी लॉडरिंग
- i) तुमच्या ग्राहकाला ओळखा

प्रकरण 8

वैद्यकीय विमा उत्पादने

प्रकरणाची ओळख

हे प्रकरण तुम्हाला भारतातील विमा कंपन्यांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय विमा उत्पादनांच्या बाबत एकूण चित्र स्पष्ट करेल. मेडिकलेम सारख्या फक्त एका उत्पादनापासून विविध प्रकारची उत्पादने असल्याने ग्राहकाला सुयोग्य संरक्षण निवडण्यासाठी भरपूर वैविध्य उपलब्ध आहे. हे प्रकरण विविध व्यक्ती, कुटुंब आणि समूह यांना संरक्षण देणाऱ्या विविध वैद्यकीय उत्पादनांच्या वैशिष्ट्यांसंबंधी सांगेल.

शिकण्याची फलिते

- A. वैद्यकीय विमा उत्पादनांचे वर्गीकरण
- B. वैद्यकीय विम्याच्या प्रमाणीकरणासाठी आयआरडीएची मार्गदर्शक सूत्रे
- C. रुग्णालय भरती खर्च भरपाई उत्पादन
- D. वाढीव संरक्षणे आणि उच्च वजावट विमा योजना
- E. ज्येष्ठ नागरिक धोरण
- F. निश्चित फायदा संरक्षण – रुग्णालय रोख, गंभीर आजार
- G. दीर्घकालीन सेवा उत्पादन
- H. संयुक्त-उत्पादने
- I. पॅकेज पॉलिसी
- J. सूक्ष्म विमा आणि गरीब वर्गासाठी वैद्यकीय विमा
- K. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना
- L. प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना
- M. प्रधानमंत्री जन धन योजना
- N. व्यक्तिगत अपघात आणि अपंगत्व संरक्षण
- O. परदेश प्रवास विमा
- P. समूह वैद्यकीय विमा
- Q. वैद्यकीय बचत खाते
- R. वैद्यकीय विमा पॉलिसी मधील महत्वाची विधाने

हे प्रकरण अभ्यास केल्यानंतर, तुम्ही खालील गोष्टी करू शकाल:

- a) वैद्यकीय विम्याचे विविध वर्गाबाबत सांगता येणे
- b) वैद्यकीय विम्यातील प्रमाणीकरण संबंधातील आयआरडीएआय च्या मार्गदर्शक सूत्रांचे वर्णन करणे
- c) भारतीय वैद्यकीय विमा बाजारपेठेतील वैद्यकीय विमा उत्पादनांच्या प्रकारांसंबंधी चर्चा करणे
- d) व्यक्तिगत अपघात विमा संबंधी स्पष्टीकरण देणे
- e) परदेश प्रवास विम्यासंबंधी चर्चा करणे
- f) वैद्यकीय विमा पॉलिसी मधील महत्वाच्या संज्ञा आणि वाक्ये समजावून घेणे

A. वैद्यकीय विमा उत्पादनांचे वर्गीकरण

1. वैद्यकीय विमा उत्पादनांचा परिचय

आयआरडीए चे वैद्यकीय विम्याचे विनियम वैद्यकीय संरक्षणाची व्याख्या खालीलप्रमाणे करतात

व्याख्या

“वैद्यकीय विमा व्यवसाय” किंवा “वैद्यकीय संरक्षण” म्हणजे आजारपणाचे फायदे किंवा वैद्यकीय, शल्यक्रीयात्मक, किंवा रुग्णालय खर्च फायदे ज्यात सुनिश्चित फायदे आणि दीर्घकालीन सेवा, प्रवास विमा आणि व्यक्तिगत अपघात संरक्षण यासारखे संरक्षण पुरवणारे विमा करार प्रत्यक्षात आणणे.

भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणारे वैद्यकीय विमा उत्पादने बहुतांशी **रुग्णालय** भरतीच्या स्वरूपाची उत्पादने आहेत. व्यक्तीद्वारे रुग्णालय भरतीच्या दरम्यान होणारा खर्चाबाबत ही उत्पादने संरक्षण देतात. पुन्हा, वैद्यकीय सेवेची वाढणारे खर्च, शल्यक्रीयात्मक उपचार, बाजारात येणारे नवीन आणि अधिक खर्चिक तंत्रज्ञान आणि नव्या प्रकारच्या औषधांमुळे अशा प्रकारचे खर्च खूप महाग आणि सामान्य माणसाला परवडण्याच्या पलीकडचे असतात. खरे म्हणजे, अगदी चांगली आर्थिक स्थिती असणाऱ्या माणसालाही असे महागडे खर्च, वैद्यकीय विम्याशिवाय परवडणे शक्य नाही.

त्यामुळे, वैद्यकीय विमा मुख्यतः दोन कारणांसाठी महत्वाचा आहे:

- ✓ कोणत्याही आजाराच्या घटनेत वैद्यकीय उपचारांसाठी **आर्थिक मदत पुरवण्यासाठी**.
- ✓ **व्यक्तीने साठवलेले पैसे जतन करणे**, अन्यथा एखाद्या आजाराच्या खर्चांमुळे ते संपून जाऊ शकतात.

रुग्णालय भरतीच्या खर्चासाठी संरक्षण देणारे किरकोळ वैद्यकीय विमा उत्पादन – मेडिकलेम-1986 मध्ये चार सार्वजनिक क्षेत्रातील विमाकर्त्याद्वारे बाजारात आणण्यात आले. या कंपन्यांनी भविष्य आरोग्य सारखी योजना ज्यात प्रस्तावकांना तरुण वयातच त्यांच्या निवृत्ती नंतरच्या वैद्यकीय खर्चासाठी संरक्षण देणारी पॉलिसी, विदेशस्थ मेडिकलेम पॉलिसी, जी प्रवास विमा देते आणि गरिबांसाठी जन आरोग्य विमा पॉलिसी अशी अन्य एक दोन उत्पादने सुद्धा बाजारात आणली.

नंतरच्या काळात विमा क्षेत्र खासगी क्षेत्रातील कंपन्यांसाठी मुक्त करण्यात आले, ज्यामुळे अनेक कंपन्या वैद्यकीय विम्यासह या क्षेत्रात आल्या. त्यांच्या सोबत या व्यवसायाचा व्याप वाढला, अशा संरक्षणामधील विविधता वाढली आणि काही नवी संरक्षणे सुद्धा मिळू लागली.

आज, बहुतेके सर्व साधारण विमा कंपन्या, केवळ वैद्यकीय विमा करणाऱ्या कंपन्या आणि जीवन विमा कंपन्या यांनी देऊ केलेल्या शेकडो उत्पादनांमुळे वैद्यकीय विमा क्षेत्र मोठ्या

प्रमाणात विकसित झाले आहे. मात्र, मेडिकलेम पॉलिसीचे मूळ स्वरूप, म्हणजेच रुग्णालय खर्चापासून संरक्षण हे अद्यापही वैद्यकीय विम्याचे सर्वात लोकप्रिय स्वरूप आहे.

विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (वैद्यकीय विमा) विनियम, 2013 नुसार

1. जीवन विमा कंपनी दीर्घकालीन वैद्यकीय विमा उत्पादने देतात मात्र त्यांचा विमा हप्ता किमान तीन वर्षांच्या प्रत्येक ब्लॉकसाठी निश्चित असतो आणि आवश्यकतेनुसार सुधारित केला जातो.
2. साधारण-विमा आणि केवळ वैद्यकीय विमा कंपनी किमान एक वर्षांचा आणि अधिकतम तीन वर्षांचा कालावधी असणारी स्वतंत्र वैद्यकीय उत्पादने देऊ करतात, मात्र या कालावधीसाठी असणारे विमा हप्ता एक सारखाच राहतो.

2. वैद्यकीय विमा पॉलिसीची वैशिष्ट्ये

वैद्यकीय विमा मूलतः आजारपण आणि आजारपणामुळे होणारे खर्च यासंबंधात काम करतो. काहीवेळा, व्यक्तीला झालेला रोग जुनाट किंवा दीर्घकालीन असू शकतो किंवा रोजच्या जगण्याशी संबंधित गोष्टींवर परिणाम करणारा गंभीर स्वरूपाचा असू शकतो. अपघाताने होणाऱ्या दुखापती किंवा अपघातामुळे येणारी अपंगता यामुळे सुद्धा खर्च होऊ शकतात.

विविध प्रकारची जीवनशैली असणारे, खर्च करण्याची क्षमता आणि वैद्यकीय स्थिती यामुळे विविध ग्राहकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असू शकतात ज्या प्रत्येक ग्राहक वर्गाला देऊ करताना, त्यांच्यासाठी सुयोग्य उत्पादने तयार करताना विचारात घ्याव्या लागतात. त्याचवेळी, अधिक स्वीकारार्हता आणि व्यापक व्यवसाय मिळवण्यासाठी वैद्यकीय विमा उत्पादने परवडण्याजोगी असावी लागतात, ग्राहकाला समजण्यासाठी आणि विक्री करणाऱ्या संचाला विक्री करण्यासाठी सोपी असावी लागतात.

विमा कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी विविध स्वरूपात वैद्यकीय विम्याची ही काही आवश्यक अशी वैशिष्ट्ये राखण्याचा प्रयत्न करतात.

3. वैद्यकीय विमा उत्पादनांचे विस्तृत वर्गीकरण

उत्पादनाची रचना कशीही असली तरी, वैद्यकीय विमा उत्पादनांचे 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते:

a) भरपाई संरक्षण

वैद्यकीय विमा बाजारपेठेचा मोठा हिस्सा या प्रकारच्या उत्पादनांनी व्यापला आहे आणि त्यात रुग्णालय भरती दरम्यान झालेल्या प्रत्यक्ष वैद्यकीय खर्चाची भरपाई केली जाते.

b) निश्चित फायदा संरक्षण

याला 'रुग्णालय रोख' असेही म्हटले जाते, ही उत्पादने रुग्णालय भरतीच्या काळात प्रतिदिवसा साठी ठराविक रक्कम अदा करतात. काही उत्पादनांमध्ये श्रेणीकृत निश्चित शल्यक्रिया फायदे दिलेले असतात.

c) गंभीर आजार संरक्षण

हृदय रोग, मेंदू विकार, कर्करोग यासारखे पूर्वी-निश्चित केलेल्या गंभीर आजार झाल्यास ही निश्चित फायद्याची रक्कम देणारी योजना आहे.

जगभरात वैद्यकीय आणि अपंगता विमा एकत्रित पणे दिले जातात पण भारतात मात्र **व्यक्तिगत अपघात संरक्षण विमा** पारंपारिक रित्या वैद्यकीय विम्याच्या पेक्षा स्वतंत्रपणे विकल्या जातात.

त्याचबरोबर वैद्यकीय विम्यामध्ये सामान्यतः भारताबाहेरील खर्च समाविष्ट नसतात. या उद्देशाने – **विदेशस्थ वैद्यकीय विमा किंवा प्रवास विमा** हे दुसरे उत्पादन खरेदी करावे लागते. अगदी नजीकच्या काळात, काही खासगी विमाकर्त्यांच्या उच्चवर्गीय उत्पादनांमध्ये नेहेमीच्या वैद्यकीय विमा संरक्षणात काही अटी आणि शर्तीसह विदेशस्थ विमा संरक्षण समाविष्ट असते.

4. ग्राहक विभागणी नुसार वर्गीकरण

लक्ष्य ग्राहक वर्ग डोळ्यासमोर ठेवून सुद्धा उत्पादने तयार केली जातात. प्रत्येक ग्राहक विभागासाठी फायद्याचे स्वरूप, किंमत, अंतर्लेखन आणि विपणन बऱ्यापैकी वेगळे असते.:

- किरकोळ ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना **वैयक्तिक संरक्षण** दिले जाते
- कॉर्पोरेट ग्राहकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि समूहांना संरक्षण देण्यासाठी **समूह संरक्षण** दिले जाते
- आरएसबीवाय सारख्या सरकारी योजना साठी लोकसंख्येतील अतिशय गरीब वर्गाच्या संरक्षणासाठी **मोठ्या प्रमाणावरील पॉलिसी**.

B. आयआरडीएचीवैद्यकीय विम्याच्या प्रमाणीकरणासाठी मार्गदर्शक सूत्रे

अनेक विमाकर्ते असंख्य उत्पादने पुरवतात आणि विविध संज्ञांच्या विविध व्याख्या आणि अपवाद यांमुळे बाजारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ग्राहकासाठी उत्पादनांची तुलना करणे अवघड आणि तिसऱ्या बाजूच्या प्रशासकांसाठी स्वतंत्र कंपन्यांच्या उत्पादनाचे विमा हक्क अदा करणे कठीण झाले. त्यात भर म्हणून, गंभीर आजाराच्या पॉलिसीबाबत, गंभीर आजार कोणत्या आजारांना म्हणायचे याबाबत स्पष्टता नव्हती. वैद्यकीय विमा उद्योगासाठी इलेक्ट्रॉनिक डाटा सांभाळणे सुद्धा अवघड बनले होते.

विमाकर्ते, सेवा प्रदाते, टीपीए आणि रुग्णालये आणि विमा करणाऱ्या लोकांच्या तक्रारी, यांच्यातील गोंधळ दूर करण्यासाठी आयआरडीए सारख्या विविध संस्था, सेवा प्रदाते, रुग्णालये, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची वैद्यकीय सल्लागार समिती या सान्यांनी एकत्र येऊन वैद्यकीय विम्यासाठी काही प्रमाणात प्रमाणीकरण करण्यासाठी एकत्र आले. सर्वांच्या सामंजस्यावर आधारित आयआरडीएने 2013 साली वैद्यकीय विम्याबाबत मार्गदर्शक सूत्रे जारी केली.

आता ही मार्गदर्शक सूत्रे खालील गोष्टींच्या प्रमाणीकरणासाठी मार्गदर्शन देतात:

1. सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या विमा संज्ञांच्या व्याख्या
2. गंभीर आजारांच्या व्याख्या
3. रुग्णालय खर्च भरपाई पॉलिसींच्या बाबतीत खर्चातून वगळण्याच्या गोष्टींची यादी
4. विमा हक्क फॉर्मस आणि पूर्व-अधिकृतन फॉर्म
5. बिलांचे स्वरूप
6. रुग्णालयांचा रुग्ण मुक्तीचा अहवाल
7. टी पी ए, विमाकर्ते आणि रुग्णालये यांच्यातील प्रमाण करार
8. नवीन पॉलिसीजसाठी आयआरडीएआय मिळवण्यासाठी प्रमाण फाईल अँड युज फोर्मेट

वैद्यकीय सेवा प्रदाते आणि विमा उद्योग यांच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यातील ही एक मोठी पायरी ठरली आहे आणि आरोग्य आणि वैद्यकीय विमा संबंधी अर्थपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सुद्धा याची मदत होईल.

C. रुग्णालय भरती भरपाई उत्पादन

भारतात, भरपाई आधारित वैद्यकीय विमा पॉलिसी अगदी सामान्य आणि सर्वात जास्त विकली जाणारी वैद्यकीय विमा पॉलिसी आहे. ऐशीच्या दशकात पीएसयुज कडून दिली गेलेली मेडिकलेम पॉलिसी म्हणजे सर्वात पहिले प्रमाण वैद्यकीय उत्पादन होते आणि बऱ्याच काळासाठी बाजारात उपलब्ध असलेले ते एकमेव उत्पादन होते. हे उत्पादन, काही किरकोळ बदल करून वेगवेगळ्या विमाकर्त्याद्वारे विविध ब्रँड नावांनी विपणन केले जात असले तरी, मेडिकलेम आजही देशातील सर्वाधिक विकली जाणारी वैद्यकीय विमा पॉलिसी आहे.

रुग्णालय खर्च भरपाई उत्पादनांमुळे व्यक्तींचे रुग्णालय भरतीच्या प्रसंगात होणाऱ्या खर्चापासून संरक्षण मिळते. बऱ्याच बाबतीत, या पॉलिसी रुग्णालय भरतीच्या पूर्वीचे आणि काही नंतरचे दिवस सुद्धा संरक्षण दिले जाते, मात्र रुग्णालय भरतीशी संबंधित नसणारे खर्च वगळले जातात.

असे संरक्षण 'भरपाई आधारित' म्हणजे रुग्णालय भरतीच्या दरम्यान झालेल्या खर्चाचा बराच भाग किंवा सर्व भागाला संरक्षण पुरवले जाते. याची तुलना 'फायदा आधारित' संरक्षणाच्या

तुलनेत करायची झाली तर, यात विमा पॉलिसीमध्ये उधृत केल्यानुसार एखादी घटना घडल्यासच फायद्याची रक्कम अदा केली जाते. (जसे, रुग्णालय भरती, गंभीर आजाराचे निदान, किंवा भरतीचा प्रत्येक दिवस) आणि त्याचा झालेल्या प्रत्यक्ष खर्चाशी काहीही संबंध नसतो.

उदाहरण

रघूच्या छोट्या कुटुंबात त्याची पत्नी आणि 14 वर्षांचा मुलगा आहे. त्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी विमा कंपनीकडून प्रत्येकी रुपये 1 लाखाचे व्यक्तिगत संरक्षण देणारी मेडिकलेम पॉलिसी घेतली आहे, त्यांच्यापैकी प्रत्येकाला रुग्णालय भरती झाल्यास एक लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चाचा परतावा मिळतो.

हृदय विकाराचा झटका आल्याने रघूला रुग्णालयात भरती करावे लागले. वैद्यकीय बिल 1.25 लाख इतके आले. प्लॅन संरक्षणानुसार विमा कंपनीने 1 लाख अदा केले आणि रघू यांना उर्वरित रुपये 25000 स्वतःच्या खिशातून भरावे लागले.

भरपाई आधारित मेडिकलेम पॉलिसीची मुख्य वैशिष्ट्ये खाली तपशीलात दिली आहेत, संरक्षणाच्या मर्यादांमधील वैशिष्ट्ये, वगळण्याच्या जास्तीच्या गोष्टी किंवा फायदे किंवा काही वाढीव गोष्टी प्रत्येक विमाकर्त्याद्वारे विपणन केल्या जाणाऱ्या उत्पादनांना लागू होऊ शकतात. विद्यार्थ्यांना असे सुचवले जाते की खाली दिलेल्या गोष्टी उत्पादनांसंबंधी ढोबळ कल्पना यावी म्हणून दिल्या आहेत आणि त्याने एखाद्या विशिष्ट विमाकर्त्याच्या उत्पादनाबाबत अधिक माहिती हवी असल्यास ती करून घ्यावी. त्याचबरोबर त्याने वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय संज्ञांच्या बाबत स्वतःला जागृत ठेवावे.

1. आंतररुग्ण रुग्णालय भरती खर्च

भरपाई पॉलिसीसाठी, आजार /अपघात यांच्यामुळे झालेल्या रुग्णालय भरतीच्या खर्चाची रक्कम दिली जाते.

सर्व खर्च दिले जात नाहीत आणि बहुतांश उत्पादने संरक्षित केलेले खर्च सुनिश्चित करतात यात सामान्यतः खालील गोष्टींचा समावेश होतो.:

- i. रुग्णालया द्वारे दिली गेलेली खोली, निवास आणि शुश्रूषा कक्ष. यामध्ये शुश्रूषा सेवा, आरएमओ आकार, आयव्ही फ्लुइडस, रक्त संक्रमण / इंजेक्शन समायोजन आकार आणि तत्सम खर्च
- ii. अतिदक्षता विभाग (आयसीयू) खर्च
- iii. शल्यक्रिया तज्ञ, भूल तज्ञ, डॉक्टर, सल्लागार, विशेषज्ञ शुल्क
- iv. भूल, रक्त, ऑक्सिजन, शल्यक्रिया कक्ष आकार, शल्यक्रिया उपकरणे,
- v. औषधे,

- vi. डायलिसिस, केमोथेरपी, रेडियोथेरपी
- vii. शल्यक्रियेच्या दरम्यान बसवलेल्या प्रोस्थेटिक उपकरणांची किंमत, जसे पेसमेकर, ओर्थोपेडिक रोपण, इन्फ्रा कार्डियाक व्हॉल्व्ह, व्हॅस्कुलर स्टेण्टस्
- viii. संबंधी प्रयोगशाळा / रोगनिदान तपासण्या आणि उपचारांशी संबंधित अन्य वैद्यकीय खर्च
- ix. विमाधारकाच्या अवयव रोपणाच्या संदर्भात रुग्णालय भरती खर्च (अवयवाची किंमत)

नेहेमीच्या रुग्णालय भरती खर्च भरपाई पॉलिसी मध्ये रुग्णालयात 24 तासांपेक्षा अधिक राहावे लागले तर संरक्षण देतात. मात्र, अनेक शल्यक्रीयांच्या वैद्यकीय तंत्रज्ञानात आणि उपचार पद्धती मध्ये झालेल्या बदलांमुळे रुग्णालय भरती आवश्यक नसते. आजकाल डेकेअर पद्धतीमुळे त्या विशेष डेकेअर केंद्रांमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये पार पडल्या जातात. डोळ्यांची शस्त्रक्रिया, केमोथेरपी; डायलिसिस इत्यादी डेकेअर शस्त्रक्रिया या प्रकारात मोडतात आणि ही यादी वाढत आहे. त्यासुद्धा पॉलिसीच्या अंतर्गत संरक्षित केल्या जातात.

भारतात बाह्य रुग्णांना दिले जाणारे संरक्षण खूप मर्यादित आहे, अशी खूप कमी उत्पादने आहेत ज्यात ओ पी डी साठी संरक्षण दिले जाते. असे असले तरी काही अशा विमा पॉलिसी आहेत ज्या बाह्य रुग्ण उपचार, आणि डॉक्टरांच्या भेटी, नेहेमीच्या वैद्यकीय तपासण्या डेंटल आणि औषधांचे खर्च अशा संबंधित वैद्यकीय खर्च यांच्या साठी संरक्षण देतात.

2. रुग्णालय भरतीच्या पूर्वीचे आणि नंतरचे खर्च

i. रुग्णालय भरती पूर्वीचे खर्च

रुग्णालय भरती एक तर तातडीची असू शकते किंवा योजनापूर्वक केलेली असू शकते. रुग्णाने जर योजनापूर्वक शस्त्रक्रिया करून घेण्याचे ठरवले तर रुग्णालय भरती पूर्वी काही खर्च होऊ शकतात.

व्याख्या

आयआरडीए वैद्यकीय विमा प्रमाणीकरण मार्गदर्शक सूत्रे, रुग्णालय भरती-पूर्व खर्चाची व्याख्या खालील प्रमाणे करतात.:

विमाधारक व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्यापूर्वी लगेचच झालेले वैद्यकीय खर्च, मात्र, :

- a) असे वैद्यकीय खर्च ज्या लक्षणांसाठी रुग्णालयात भरती करणे भाग पडले, आणि
- b) आंतररुग्ण रुग्णालय भरती विमा हक्क, अशा रुग्णालय भरतीसाठी विमा कंपनीची संमती असते.

रुग्णालय भरती पूर्वीचे खर्च, तपासण्या, औषधे, डॉक्टरांचे शुल्क इत्यादी असू शकतात. असे खर्च रुग्णालय भरतीशी संबंधित असतील तर वैद्यकीय पॉलिसी अंतर्गत संरक्षित केले जातात.

ii. रुग्णालय भरती पश्चात खर्च

रुग्णालयात काही काळ काढल्यानंतर, बहुतांश बाबींमध्ये प्रकृती सुधारणा आणि अनुवर्तन यांच्याशी संबंधित खर्च असतात.

व्याख्या

विमाधारक व्यक्तीच्या रुग्णालय मुक्तीच्या ताबडतोब नंतर झालेले खर्च, मात्र:

a) असे वैद्यकीय खर्च त्याच स्थितीसाठी झाले असले पाहिजेत ज्यासाठी विमाधारक व्यक्तीला रुग्णालयात भरती केले होते, आणि

b) आंतररुग्ण भरती विमा हक्क, अशा रुग्णालय भरतीसाठी विमा कंपनीची संमती असते.

रुग्णालय भरती पश्चात खर्च मुक्ती नंतरच्या ठराविक दिवसांच्या कालावधीत झालेले सुसंगत खर्च असले पाहिजेत आणि ते विमा हक्काचा भाग समजले जातील.

रुग्णालय भरतीनंतर मुक्तीपश्चात खर्च औषधे, डॉक्टरांकडून पुनरावलोकन, इत्यादी स्वरूपात असले पाहिजेत. असे खर्च रुग्णालयात ज्या कारणासाठी उपचार घेतले त्याच्याशी संबंधित असले पाहिजेत आणि वैद्यकीय पॉलिसी अंतर्गत संरक्षित असले पाहिजेत.

प्रत्येक विमाकर्त्यानुसार रुग्णालय भरती पूर्व आणि मुक्ती पश्चात खर्चाचा कालावधी बदलत असला आणि तो पॉलिसी मध्ये सुनिश्चित केला असला तरी, सामान्यतः कालावधी **भरती पूर्वी तीस दिवस आणि मुक्ती नंतर साठ दिवस असतो.**

भरती पूर्व आणि मुक्ती पश्चात खर्च, पॉलिसी च्या अंतर्गत अनुमत केलेल्या एकूण रक्कमेचा भाग असतो.

a) निवासी रुग्णालय भरती

हा फायदा जरी सर्वसामान्य पॉलिसीधारकांद्वारे घेतला जात नसला तरी, व्यक्तिगत वैद्यकीय पॉलिसीच्या तरतुदींमध्ये रुग्णालयात भरती न होता घरीच घेतलेल्या वैद्यकीय उपचाराचा खर्च देण्याची तरतुद असते. मात्र, यासाठी अट अशी असते की रुग्णाचा आजाराचे स्वरूप रुग्णालयात भरती करण्या जोगे असले तरी त्याची शारीरिक स्थिती रुग्णालयात भरती करण्याजोगी नसते किंवा रुग्णालयात भरती करण्यासाठी जागा उपलब्ध नसते.

या संरक्षण बाबत नेहेमी तीन ते पाच दिवसांचे जादा विधान असते, याचा अर्थ असा की पहिल्या तीन किंवा पाच दिवसांचा खर्च विमाधारका द्वारे केलागेल पाहिजे. त्याचबरोबर हे संरक्षण, काही जुनाट आणि दम, खोकला, जुनाट मूत्ररोग, नेफ्रायटीक सिंड्रोम, डायरिया आणि गॅस्ट्रोटायटीस, मधुमेह मेटीलास इपिलेप्सी, उच्च रक्तदाब, इन्फ्लुएन्जा, खोकला आणि सर्दी, ताप सर्वप्रकारची हगवण, इत्यादीसाठी निवासी रुग्णालय भरती संरक्षण वगळण्यात आले आहे.

b) सामान्य अपवाद

सामान्य अपवादरुग्णालय भरती भरपाई पॉलिसीच्या अंतर्गत काही नेहेमीचे अपवाद सांगितले जातात: आयआरडीएआयने जारी केलेल्या विशेषतः परिशिष्ट IV मध्ये वैद्यकीय विम्याचे प्रामाणिकरण करण्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुचवलेल्या तपशीलातील अपवादांवर आधारित आहेत. विद्यार्थ्यांनी आयआरडीएआयच्या वेब साईटवर उपलब्ध असणाऱ्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करून घ्यावी.

आपण याची नोंद घेतली पाहिजे की यापैकी कोणतेही अपवाद माफ केले गेले किंवा काही वाढीव अपवाद घातले गेले तर फाईल करा आणि वापरा मधील मान्य अटीनुसार घातले जाऊ शकतात व ते ग्राहक माहितीपत्र आणि पॉलिसी मध्ये स्वतंत्रपणे नमूद केलेले असले पाहिजेत.

i. आधीपासून असलेले आजार

सर्व व्यक्तिगत प्लॅनमधून हे नेहेमीच वगळलेले असतात कारण अन्यथा निश्चित आजाराला संरक्षण देण्यासारखे होईल आणि यातून मोठी जोखीम विमाकर्त्याला घ्यावी लागेल. वैद्यकीय पॉलिसी घेताना पूर्वी असलेल्या रोगांचा इतिहास/दुखापती याबाबत महत्वाचे प्रकटन प्रत्येक विमाधारक व्यक्तीने माहिती देणे आवश्यक असते. यामुळे विमाकर्त्याला विम्याचा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेता येतो.

व्याख्या

आयआरडीएच्या प्रमाणीकरण मार्गदर्शक सूत्रांनुसार, पूर्वी असलेले आजार म्हणजे

“अशी कोणतीही स्थिती आजार किंवा दुखापत किंवा संबंधित स्थितीची तुम्हाला असलेली लक्षणे आणि/किंवा तुमचे झालेले रोगनिदान आणि/किंवा विमाकर्त्या द्वारे पहिली पॉलिसी देण्यापूर्वी 48 महिने ज्यासाठी तुम्हाला वैद्यकीय सल्ला/उपचार घ्यावा लागला असेल.”

यासाठी अपवाद असतो: कोणतीही पूर्वी असलेली स्थिती जी पॉलिसी मध्ये निश्चित केली असेल व त्याच्या/तिच्या विमाकर्त्या कंपनी सोबतच्या सततच्या 48 महिन्यांच्या संरक्षणानंतर पुन्हा दिसून आल्यास.

1. वजन नियंत्रण उपचार /उत्पादने/सेवा

2. चष्मा/कॉन्टॅक्ट लेन्सेस/श्रवण यंत्रे इत्यादी
3. दातांच्या उपचारांचे खर्च ज्यात रुग्णालय भरती अपेक्षित नसते
4. हार्मोन पुनर्बदल
5. गृह-भेट शुल्क
6. वंध्यत्व/अंशिक वंध्यत्व/कृत्रिम गर्भधारणा
7. लड्डपणा (लड्डपणा विकृती सह) उपचार
8. मानसिक आणि सायकोसोमेटिक आजार
9. अपवर्तन त्रुटीसाठी सुधारणात्मक शस्त्रक्रिया
10. लैंगिक संबंधाद्वारे पसरणाऱ्या आजारांवरील उपचार
11. दाता पडताळणी खर्च
12. भरती / नोंदणी शुल्क
13. मुल्यांकन / रोग निदानासाठी रुग्णालय भरती
14. ज्यासाठी रुग्णालयात भरती करावे लागले किंवा ज्या रोगाचे निदान आले त्याच्याशी संबंधित नसलेल्या अन्वेषण/उपचाराचा खर्च
15. जेव्हा एखाद्या रुग्णाचे रेट्रो व्हायरस आणि/किंवा एचआयव्ही/एड्स इत्यादीसाठी निदान केले जाते आणि/किंवा प्रत्यक्ष पणे किंवा अप्रत्यक्षपणे तसे लक्षात आले तर त्यासाठीचे खर्च
16. स्टेम सेल इम्प्लॅन्टेशन/शस्त्रक्रिया आणि साठवणूक
17. युद्ध आणि आण्विक संबंधित कारणे
18. नोंदणी शुल्क, प्रवेश शुल्क, फोन, टेलिव्हिजन शुल्क, साबण इत्यादी अ-वैद्यकीय खर्च
19. कोणताही विमा हक्क दाखल करण्यापूर्वी पॉलिसी सुरु झाल्यापासून सामान्यतः 30 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागू होतो. असे असले तरी हा नियम अपघातसाठी रुग्णालय भरती झाल्यास हे लागू होत नाही.

उदाहरण

मीरा यांनी रुग्णालय भरतीच्या घटनेत खर्चापासून संरक्षण मिळवण्यासाठी वैद्यकीय विमा पॉलिसी घेतली होती. पॉलिसीच्या विधानात सुरुवातीचा प्रतीक्षा कालावधी 30 दिवसांचा दिला होता.

दुर्दैवाने, पॉलिसी घेतल्यानंतर 20 दिवसांनी, मिरा यांना मलेरिया झाला आणि त्यांना 5 दिवसांसाठी रुग्णालयात भरती करावे लागले. त्यांना रुग्णालयाचे, मोठे बिल भरावे लागले.

जेव्हा त्यांनी विमा कंपनीकडून विमा हक्काची मागणी केली, तेव्हा रुग्णालय भरती 30 दिवसांच्या प्रतीक्षा कालावधीच्या आधी झाल्याने कंपनीने विमा हक्क नाकारला.

- i. **प्रतीक्षा कालावधी:** ज्या रोगांचे उपचार विशिष्ट पद्धतीने पुढे ढकलता येतात आणि नियोजित करता येतात, त्यांच्यासाठी प्रतीक्षा कालावधी लागू होतात. उत्पादनाच्या प्रकारानुसार, मोतीबिंदू, कमी गंभीर स्वरूपाची प्रोस्टेटची अतिवृद्धी, मासिक अतिस्त्रावासाठी किंवा फायब्रोईडसाठी गर्भाशयाची पिशवी काढणे, हर्निया, अन्डवृद्धी, जन्मतः अंतर्गत रोग, भगंदर, मुळव्याध, सायनोसायटीस, मुत्राशायातील खडा काढणे, गाऊट आणि संधिवात, वृद्धपणाशी संबंधित ओस्टीओअर्थ्रायटिस, ओस्टीओपोरोसीस यांच्यासाठी एक/दोन/चार वर्षांचा कालावधी दिलेला असतो.

c) **संरक्षणाचे उपलब्ध पर्याय**

i. **व्यक्तिगत संरक्षण**

एखादी व्यक्ती त्याच्या सोबत त्याच्या कुटुंबाला सुद्धा म्हणजे, पत्नी, अवलंबून असणारी मुले अवलंबून असणारे आई-वडील, अवलंबून असणारे सासू सासरे, अवलंबून असणारी भावंडे विमा संरक्षण देऊ शकते. काही विमाकर्ते, ज्यांना संरक्षण पुरवायचे अशा किती अवलंबून व्यक्ती असाव्यात यावर मर्यादा घालत नाहीत. असा प्रत्येक अवलंबून असणारा व्यक्ती एकाच विमा पॉलिसीच्या अंतर्गत त्या व्यक्तीसाठी निवडलेल्या स्वतंत्र विमा रक्कमेसाठी संरक्षित करता येतो. अशा संरक्षणाच्या बाबतीत, पॉलिसी च्या अंतर्गत संरक्षित केलेली व्यक्ती पॉलिसी चालू असण्याच्या काळात त्याच्यासाठी विमा आश्वासित केलेल्या रक्कमेच्या इतकीच जास्तीतजास्त रक्कमेवर विमा हक्क सांगू शकतो. प्रत्येक विमाधारक व्यक्तीच्या वय आणि विमा आश्वासित रक्कम आणि अन्य काही दर्निस्वीतीचा घटक असल्यास त्यावर आधारित विमा हप्ता आकारला जातो.

ii. **कौटुंबिक फ्लोटर**

कुटुंब फ्लोटर पॉलिसी मध्ये असणारे, जोडीदार, अवलंबून असणारी मुले, आई-वडील यांना एकच विमा आश्वासित रक्कम देऊ केली जाते जी संपूर्ण कुटुंबासाठी वापरता येऊ शकते.

उदाहरण

एखाद्या चार जणांच्या कुटुंबासाठी 5 लाख रुपयांची फ्लोटर पॉलिसी घेतली असेल तर, पॉलिसी च्या कालावधीत कुटुंबाच्या एकापेक्षा अधिक सदस्यांसाठी किंवा एकाच सदस्याच्या एका पेक्षा अधिक विमा हक्क रक्कम देऊ शकते. मात्र या सर्वांची रक्कम एकत्रित रुपये 5 लाखांपेक्षा अधिक असू शकत नाही. साधारणतः विम्यासाठी प्रस्तावित कुटुंबाच्या सर्वात मोठ्या सदस्याच्या वयावर आधारित विमा हप्ता आकारला जातो.

या दोन्ही पॉलिसींच्या अंतर्गत असणारी संरक्षणे आणि अपवाद सारखेच असतील. माफक विमा हप्त्यामध्ये अधिक रक्कमेचा वैद्यकीय विमा घेऊन संपूर्ण कुटुंबाला एकूण रक्कमेसाठी संरक्षण मिळू शकत असल्याने कुटुंब फ्लोटर पॉलिसी पॉलिसी बाजारपेठेत अधिक लोकप्रिय होत आहेत.

d) खास वैशिष्ट्ये

जुन्या मेडिकलेम उत्पादना मध्ये असलेल्या सद्य भरपाई संरक्षणांमध्ये बदल आणि नवीन मूल्य वर्धित वैशिष्ट्ये वाढवण्यात आली आहेत. खाली दिलेली सर्व वैशिष्ट्ये सर्व उत्पादनांमध्ये दिली जात नाहीत आणि विमा कर्त्या नुसार आणि उत्पादनानुसार त्यांच्यात बदल होतो याची नोंद घेतली पाहिजे.

i. उप-मर्यादा आणि रोग संबद्ध मर्यादा

काही रोगांमध्ये रोगांशी संबद्ध मर्यादा असतात, उदा. मोतीबिंदू. त्यातील काहींना विमा आश्वसित रक्कमेशी निगडीत खोलीचे भाडे अशा उप-मर्यादा असतात, उदा. खोलीचे भाडे प्रतिदिवशी विमा आश्वसित रक्कमेच्या 1% आणि अतिदक्षता विभागाचे भाडे विमा आश्वसित रक्कमेच्या 2%. निवडलेल्या खोलीच्या भाड्यानुसार अतिदक्षता विभाग आकार, शल्यक्रिया कक्षा आकार आणि अगदी शल्यक्रिया तज्ञाचे शुल्क हे सारे खोलीच्या भाड्याशी जोडले जाते यामुळे अन्य खर्चावर सुद्धा मर्यादा घातली जाते आणि त्यामुळे एकूणच रुग्णालय भरतीचा खर्च कमी होतो.

ii. सहयोगी-रक्कम भरणे (को-पे म्हणून प्रसिद्ध आहे)

सहयोगी रक्कम म्हणजे वैद्यकीय विमा पॉलिसीच्या अंतर्गत अशी तरतूद असते की विमा हक्क रक्कमेच्या काही विनिर्दिष्ट टक्केवारीमध्ये पॉलिसीधारक/विमाधारकाद्वारे उचलला जाणारा खर्चाचा वाटा असतो. सहयोगी रक्कमे मुळे विमा आश्वसित रक्कम कमी केली जात नाही.

याच्यामुळे अशी खात्री केली जाते की विमाधारक त्याचे पर्याय निवडताना सावधपणे निवडेल आणि एकूणच रुग्णालय भरतीचे खर्च स्वतःहून कमी करेल.

iii. वजावटी योग्य

वैद्यकीय विमा पॉलिसी अंतर्गत अशी तरतूद असते की भरपाईच्या पॉलिसींच्या बाबतीत विशिष्ट रक्कमेसाठी विमाकर्ता जबाबदार नसेल आणि रुग्णालय रोख पॉलिसींच्या बाबतीत विमाकर्त्याने फायद्याची रक्कम देण्यापूर्वी विशिष्ट दिवस/तास पूर्ण आलेले असले पाहिजेत. वजावटी योग्य विम्यामुळे विमा आश्वसित रक्कम कमी होत नाही.

ही वजावटीची रक्कम प्रतिवर्षी, प्रतिजीवन किंवा प्रतिघटना लागू होते का आणि किती वजावट लागू होईल हे विमाकर्त्यांनी निश्चित करावे लागते.

iv. काही नवीन अपवाद घालण्यात आले आहेत आणि नंतर ते आयआरडीएआय द्वारे प्रमाणित करण्यात आले आहेत:

- ✓ अनुवांशिक आजार आणि स्टेम सेल रोपण /शस्त्रक्रिया.
- ✓ रोगनिदानासाठी आणि किंवा सीपीएपी, सीएपीडी, इंप्युजन पम्प इत्यादी कोणत्याही प्रकारचे बाह्य आणि अधिक टिकणारे वैद्यकीय / अ-वैद्यकीय साधन, शुश्रूषा साहित्य जसे वॉकर, कुबड्या, पट्टे, कॉलर्स, कॅप्स, स्प्लीट्स, स्लीन्स, ब्रेसेस, स्टॉकिंग्ज इत्यादी, मधुमेहीसाठी पादत्राणे, ग्लुकोमीटर / थर्मामीटर आणि संबंधित तत्सम वस्तू आणि त्याचबरोबर कोणतेही वैद्यकीय साहित्य जे नंतर घरी वापरले जाते इत्यादी.
- ✓ रुग्णालया द्वारे आकारले जाणारे कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क, अधिभार, प्रवेश शुल्क
- ✓ डॉक्टरांच्या गृह भेटी शुल्क, रुग्णालय भरतीच्या पूर्वी आणि पश्चात परिचारिका ठेवल्यास त्यांचे शुल्क

v. विभागवार विमा हप्ता

साधारणतः, विमा आश्वसित व्यक्तीचे वय आणि आश्वसित रक्कम यावर आधारित विमा हप्ता अवलंबून असतो. काही विशिष्ट विभागांमध्ये जादा विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे, उदा. काही विमाकर्त्यांनी काही उत्पादनांसाठी दिल्ली आणि मुंबई हे सर्वाधिक विमा हप्ता विभाग बनवले आहेत.

vi. पूर्वी अस्तित्वात असेलेल्या रोगांसाठी संरक्षण

नियंत्रण गरजांनुसार, पूर्वी अस्तित्वात असणारे आजार चार वर्षांचा प्रतीक्षा कालावधी सह आधी वगळले गेले होते. काही उच्च वर्ग उत्पादनांमध्ये हा कालावधी 2 किंवा 3 वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

vii. नवीकरण क्षमता

काही विमाकर्त्यांद्वारे दीर्घकालीन नवीकरण क्षमता देण्यात आली होती. आता, सर्व पॉलिसींसाठी आयआरडीएआयद्वारे ती बंधनकारक करण्यात आली आहे.

viii. डेकेअर शल्यक्रियांसाठी संरक्षण

वैद्यकीय विज्ञानातील प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया डेकेअर या प्रकारात आल्या आहेत. पूर्वी केवळ सात शल्यक्रिया डेकेअर च्या अंतर्गत येत असत – मोतीबिंदू, डी आणि सी, डायलिसिस, केमोथेरपी, रेडीयोथेरपी, लीथोट्रीप्सी आणि टॉन्सीलेक्टोमी. आता यामध्ये 150 पेक्षा अधिक शल्यक्रियांची भर पडली आहे आणि त्यांची संख्या वाढत आहे.

ix. पॉलिसी पूर्व तपासणीची रक्कम

पूर्वी संभाव्य ग्राहकांद्वारे वैद्यकीय तपासणीची रक्कम भरली जात असे. आता प्रस्ताव अंतर्लेखनासाठी स्वीकारला गेल्यास विमाकर्ता ही रक्कम परत देतात, ही रक्कम 50% पासून 100% टक्क्यांपर्यंत बदलती असती. आता आयआरडीएआय द्वारे हे सुद्धा बंधन कारक करण्यात आले आहे की वैद्यकीय तपासणीच्या किमान 50% रक्कम विमाकर्त्याने दिली पाहिजे.

x. रुग्णालय भरती पूर्व आणि पश्चात संरक्षणाचा कालावधी

बहुतांश विमाकर्त्यांद्वारे त्यांच्या उच्च वर्ग उत्पादनांसाठी रुग्णालय भरतीच्या पूर्वी आणि मुक्ती पश्चात संरक्षण 60 आणि 90 दिवसांपर्यंत संरक्षण पुरवले जाते. काही विमाकर्ते या खर्चानासुद्धा, अधिकतम मर्यादा ठेवून विमा हक्क रक्कमेच्या टक्केवारीशी जोडतात.

xi. वाढीव संरक्षणे

विविध नवी वाढीव संरक्षणे ज्यांना, **अॅड-ऑन** संरक्षणे असे म्हणतात. त्यापैकी खालील प्रमाणे आहेत:

- ✓ **मातृत्व खर्च संरक्षण** : किरकोळपॉलिसीमध्ये पूर्वी मातृत्व खर्च संरक्षण दिले जात नसे मात्र आता बहुतांश विमाकर्ते, विविध प्रतीक्षा कालावधींसह असे संरक्षण देऊ करतात.
- ✓ **गंभीर आजार संरक्षण**: ज्या आजारांचा जीवाला धोका होऊ शकतो आणि ज्यांचे उपचार महागडे असतात त्यांच्यासाठी उच्च वर्ग पॉलिसीमध्ये पर्याय म्हणून हे संरक्षण उपलब्ध असते.
- ✓ **विमा आश्वासित रक्कम पुनर्भरण** : विमा हक्क अदा केल्यानंतर विमा आश्वासित रक्कम (जी विमा हक्क दिल्यानंतर कमी होते) तिचे जादा विमा हप्ता भरून मूळ आश्वासित रक्कमे इतके पुनर्भरण होऊ शकते.
- ✓ **'आयुष' साठी संरक्षण आयुर्वेद-योग-युनानी-सिद्ध-होमिओपॅथी** : काही पॉलिसी मध्ये एकूण रुग्णालय खर्चाच्या काही टक्केवारीत आयुष उपचारांसाठीच्या खर्चाला संरक्षण देण्यात येते.

xii. मूल्य वर्धित संरक्षणे

काही भरपाईच्या उत्पादनांमध्ये मूल्य वर्धित संरक्षणांचा समावेश होतो त्यांची यादी खाली दिली आहे. याचे फायदे प्रत्येक संरक्षणाच्या बाबत पॉलिसीला जोडलेल्या सूचीमध्ये निश्चित केलेल्या मर्यादेत दिले जातात जे एकूण आश्वासित रक्कमेच्या पेक्षा अधिक असत नाहीत.

- ✓ **बाह्य रुग्ण संरक्षण:** आपल्याल हे माहित आहे की भारतातील वैद्यकीय विमा उत्पादने बहुतांशी आंतर-रुग्ण रुग्णालय खर्चासाठी संरक्षण देतात. आता काही कंपन्या उच्च-वर्ग योजनांसाठी बाह्य-रुग्ण खर्चासाठी सुद्धा मर्यादित संरक्षण देऊ करतात.
- ✓ **रुग्णालय रोख:** या योजनेत रुग्णालय भरतीच्या काळासाठी प्रतिदिवशी काही ठराविक रक्कम ठराविक कालावधी साठी दिली जाते. साधारणपणे याचा कालावधी 7 दिवसांचा असतो, याला अपवाद म्हणजे 2/3 दिवसांची वजावट असलेल्या पॉलिसी. अशा प्रकारे हा फायदा तेव्हाच होतो जेव्हा रुग्णालय भरतीचा कालावधी वजावटीच्या कालावधी पेक्षा अधिक असतो. हा फायदा रुग्णालय खर्चाच्या विमा हक्कापेक्षा वेगळा असतो पण एकूण विमा आश्वासित रक्कमेच्या अंतर्गत किंवा स्वतंत्र उप-मर्यादेत असतो.
- ✓ **बरे होण्याच्या कालावधीचा फायदा:** आजारपणामुळे आणि किंवा अपघातामुळे रुग्णालय भरतीचा एकूण कालावधी 10 दिवसांपेक्षा नसेल तर एक निश्चित रक्कम अदा केली जाते.
- ✓ एखाद्या अवयव प्रत्यारोपणाच्या घटनेत पॉलिसी मधील अटी आणि शर्तीनुसार **अवयव दात्याच्या खर्चाची** रक्कम पॉलिसी च्या अंतर्गत दिली जाते.
- ✓ **रुग्णवाहिका खर्चाची भरपाई:** विमाधारक/विमाधारक व्यक्तीद्वारे रुग्णवाहिकेसाठी केला गेलेला खर्च, पॉलिसीच्या परिशिष्टामध्ये निश्चित केल्यानुसार विशिष्ट मर्यादेत परत केला जातो.
- ✓ **सहाय्यक व्यक्तीचे खर्च:** रुग्णाच्या सहाय्यासाठी असणाऱ्या व्यक्तीचा रुग्णालय भरती दरम्यान होणारा अन्न, प्रवास यासाठीचा खर्च यांपासून संरक्षण दिले जाते. पॉलिसी च्या परिशिष्टात निश्चित केलेल्या मर्यादेत काही ठराविक रक्कम किंवा खर्चाची रक्कम अदा केली जाते.
- ✓ **कुटुंबाची व्याख्या:** काही वैद्यकीय विमा उत्पादनांमध्ये कुटुंबाची व्याख्येत बदल झाले आहेत. पूर्वी विमा आश्वासित प्रथम व्यक्ती, त्याचा/ची जोडीदार, अवलंबून असणारी मुले यांना विमा संरक्षण दिले जात असे. आता अशा पॉलिसी आल्या आहेत ज्यात आई-वडील आणि सासू सासरे यांना त्याच पॉलिसी अंतर्गत संरक्षण देता येते.

D. टॉप-अप संरक्षणे आणि उच्च वजावटीच्या विमा योजना

टॉप-अप संरक्षण याला उच्च वजावटी चा विमा असेही म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनेक लोक उच्च सह-योगदानाच्या किंवा संरक्षण नसलेल्या रोगांच्या रोगांसाठी किंवा उपचारांसाठी च्या विम्याशिवाय टॉप-अप संरक्षण विकत घेतात. मात्र भारतात, टॉप-अप संरक्षणे सुरु करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पूर्वी असलेला मोठी रक्कम आश्वासित करणाऱ्या योजनांचा अभाव, जे कारण आता राहिलेले नाही. बराच दीर्घकाळ वैद्यकीय विमा पॉलिसी अंतर्गत आश्वासित रक्कम रुपये 500000 पर्यंतच होती. ज्याला कोणाला अधिक संरक्षण हवे असे त्याला दोन पॉलिसी घ्याव्या लागत आणि दुप्पट विमा हप्ता भरावा लागे. याच्यामधून विमाकर्त्याद्वारे टॉप-अप पॉलिसीचा विकास केला गेला, ज्या विमाधारकाला मोठ्या रक्कमेसाठी आश्वासित करतात आणि निश्चित रक्कमेपेक्षा अधिक फायदा देतात (याला रक्कमेची मर्यादा असे म्हणतात).

कमी विमा हप्ता असलेल्या मुलभूत वैद्यकीय संरक्षण सोबत ही पॉलिसी काम करते आणि ती तुलनेने माफक विमा हप्त्यावर मिळते. उदाहरणार्थ, कंपनीने विमा संरक्षित केलेल्या व्यक्ती, सुद्धा वाढीव संरक्षणासाठी टॉप-अप संरक्षण घेऊ शकतात (पहिल्या पॉलिसीची आश्वासित रक्कम मर्यादा म्हणून ठेवत) हे संरक्षण स्वतः आणि कुटुंबासाठी असू शकते, जे महागड्या उपचाराची वेळ दुर्दैवाने आलीच तर उपयोगी पडते.

टॉप-अप पॉलिसी च्या अंतर्गत विमा हक्क मिळण्यासाठी, वैद्यकीय खर्च वजावटीच्या (किंवा मर्यादेच्या) पेक्षा अधिक असला पाहिजे. आणि उच्च वजावटीच्या योजने अंतर्गत मिळणारी भरपाई, वजावटी पेक्षा अधिक असलेल्या प्रत्यक्ष झालेल्या खर्च इतकी मिळते.

उदाहरण

एक व्यक्ती त्याच्या कंपनी द्वारे रुपये 3 लाखांसाठी संरक्षित केली गेली आहे. ते तीन लाखांच्या वर 10 लाख रुपयांची टॉप-अप पॉलिसी घेऊ शकले आहेत.

त्यांच्या एक रुग्णालय भरतीचा खर्च रुपये 5 लाख रुपये असेल तर, मूळ पॉलिसी तीन लाखांपर्यंत संरक्षण देईल. टॉप-अप पॉलिसीच्या सहाय्याने, उर्वरित रक्कम रुपये दोन लाख दिली जाईल.

टॉप-अप पॉलिसी स्वस्तात मिळते आणि 10 लाख रुपयांच्या एका पॉलिसीची किंमत तीन लाख रुपयांच्या वर घेतलेल्या 10 लाख रुपयांच्या टॉप-अप पॉलिसीच्या किंमती पेक्षा खूप जास्त असेल.

ही संरक्षणे व्यक्तिगत आणि कुटुंब आधारावर उपलब्ध आहेत. आजच्या बाजारपेठेत प्रत्येक कुटुंब सदस्यासाठी स्वतंत्र विमा आश्वासित रक्कम किंवा संपूर्ण कुटुंबासाठी वापरली जाणारी एकच विमा आश्वासित रक्कम देऊ केली जाते.

टॉप-अप योजनेत जर प्रत्येक रुग्णालय भरतीच्या प्रसंगात वजावटीची रक्कम पार करणे आवश्यक असेल तर त्याला **आपत्ती आधारित** उच्च वजावटी चा वैद्यकीय विमा असे म्हणतात. याचा अर्थ असा की वरील दिलेल्या उदाहरणात, प्रत्येक विमा हक्काची रक्कम रुपये 3 लाखांपेक्षा अधिक असायला पाहिजे.

मात्र ज्या टॉप-अप योजनांमध्ये वजावटीची रक्कम पॉलिसी च्या कालावधीत एकापेक्षा अधिक रुग्णालय भरतीच्या प्रसंगातून पार केलेली चालते त्याला भारतीय बाजारात **गोळाबेरीज आधारित** वजावटीचा वैद्यकीय विमा किंवा **सुपर टॉप-अप** संरक्षण असे म्हणतात. याचा अर्थ असा की वरील उदाहरणात, प्रत्येक विमा हक्काची रक्कम एकत्र करण्यात येते आणि जेव्हा ती 3 लाखांपेक्षा अधिक जाते तेव्हा टॉप-अप संरक्षणातून विमा हक्क रक्कम मिळणे सुरु होते.

रुग्णालय भरती खर्च भरपाई च्या बहुतेक सान्या अटी आणि शर्ती आणि अपवाद या उत्पादनांना लागू होतात. काही बाजारांमध्ये जेथे आधारभूत वैद्यकीय संरक्षण सरकारद्वारे देण्यात येते, तेथे विमाकर्ते सामान्यतः टॉप-अप संरक्षणेच देतात.

E. ज्येष्ठ नागरिक पॉलिसी

या योजनेतून ज्या लोकांना विशिष्ट वयानंतर विमा संरक्षण नाकारले गेले होते (म्हणजे, वय वर्षे 60 नंतर) त्यांच्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. याचे संरक्षण आणि अपवाद यांची रचना बहुतांशी रुग्णालय भरती खर्च विम्या सारखीच केली गेली आहे.

ज्येष्ठ व्यक्तींच्या आजारांवर विशेष लक्ष देऊन संरक्षण आणि प्रतीक्षा कालावधी यांची योजना केली आहे. यासाठी प्रवेशाचे बहुतांशी वय 60 च्या नंतरचे असते आणि त्या आयुष्यभर नवीकरण करता येतात. विमा अश्वासित रक्कम रुपये 50000 ते रुपये 500000 पर्यंत असते. काही आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी वेगवेगळा असतो. उदा.: एखाद्या विमाकर्त्याचा मोतीबिंदू साठी 1 वर्षाचा प्रतीक्षा कालावधी असेल तर दुसऱ्या विमाकर्त्यासाठी तो दोन वर्षांचा असू शकतो.

त्याचबरोबर काही आजारांसाठी एखाद्या विमाकर्त्याचा प्रतीक्षा कालावधी काहीही नसेल तर दुसऱ्या विमाकर्त्याचा प्रतीक्षा कालावधी असू शकतो. उदाहरणार्थ: काही विमाकर्त्यांच्या प्रतीक्षा कालावधीच्या यादीत सायनोसायटीस नसते तर काही अन्य विमाकर्त्यांच्या यादीत प्रतीक्षा कालावधीच्या विधानात ते समाविष्ट असते.

काही पॉलिसीं मध्ये पूर्वी अस्तित्वात असलेल्या रोगांसाठी प्रतीक्षा कालावधी किंवा मर्यादा घातलेली असते. रुग्णालय भरतीच्या पूर्व किंवा पश्चात खर्च रुग्णालय विमा हक्काच्या रक्कमेच्या टक्केवारीत किंवा उप-मर्यादेत, यापैकी जास्त असलेली रक्कम अदा केली जाते. काही पॉलिसींमध्ये ठराविक भरपाई च्या योजनांप्रमाणे विनिर्दिष्ट कालावधीत बसणारा 30/60 दिवसांच्या किंवा 60/90 दिवसांच्या कालावधीत झालेले खर्च ग्राह्य धरले जातात.

आयआरडीएआयने ज्येष्ठ नागरिक असलेल्या विमाधारकांसाठी खास तरतुदी केल्या आहेत:

1. ज्येष्ठ नागरिकांना देऊ करण्यात आलेल्या विमा उत्पादनांचा विमा हप्ता माफक, न्याय्य, पारदर्शक आणि आधीच जाहीर केलेला असेल.
2. विमा हप्त्यापेक्षा अधिक अंतर्लेखन अधिभार लावला जाणार असेल तर विमाधारकाला लेखी स्वरूपात कळवले जाईल आणि अशा प्रकारच्या अधिभारासाठी पॉलिसीधारकाची पॉलिसी जारी करण्यापूर्वी विशिष्ट मान्यता घेतली जाईल.
3. सर्व विमाकर्ते आणि टीपीए यांच्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय विम्यासंबंधी, विमा हक्क आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली जाईल.

F. सुनिश्चित फायदा संरक्षणे –रुग्णालय रोख, गंभीर आजार

वैद्यकीय विमा पॉलिसी च्या बाबत विमाकर्त्याला असणारी सर्वात मोठी जोखीम म्हणजे पॉलिसी च्या फायदांचा अनावश्यक आणि अवाजवी फायदा घेणे. रुग्ण वैद्यकीय विम्याच्या संरक्षणा खाली आहे असे समजल्यानंतर डॉक्टर, शल्यक्रिया तज्ञ, आणि रुग्णालये त्याला नको इतके उपचार देण्याचा प्रयत्न करतात. ते रुग्णालयातील निवास वाढवतात, अनावश्यक रोगनिदान आणि प्रयोगशाळा तपासण्या करायला लावतात आणि अशाप्रकारे उपचारांचा खर्च अनावश्यक रकमेपर्यंत वाढवतात. विमाकर्त्यांच्या खर्चावर होणारा आणखी महत्वाचा परिणाम म्हणजे वैद्यकीय खर्चात सतत होणारी वाढ, जी नेहेमी मिळणाऱ्या विमा हप्त्याच्या रक्कमेपेक्षा अधिक असते.

यावर शोधलेले उत्तर म्हणजे निश्चित फायदा संरक्षण. विमाधारकाला पुरेसे संरक्षण देत असतानाच, सुनिश्चित फायदे संरक्षण विमाकर्त्याला माफक कालावधीसाठी पडणारी पॉलिसीची किंमत ठरवण्यास मदत होते. या उत्पादनांत, साधारणतः प्रत्येक प्रणालीतील नेहेमी कराव्या लागणाऱ्या उपचारांची यादी केलेली असते, जसे ईएनटी, ऑप्थाल्मोलॉजी, ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी, इत्यादी आणि या प्रत्येकासाठी अधिकतम अदा करण्याची रक्कम पॉलिसी मध्ये दिलेली असते.

यामध्ये विमाधारकाला त्या विशिष्ट उपचारांसाठी किती खर्च करावा लागला याचा विचार न करता निश्चित रक्कम विमा हक्काची रक्कम म्हणून मिळते. या प्रत्येक उपचारासाठी देय पॅकेज चा आकार सामान्यतः ती परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक आणि माफक खर्चाचा अभ्यास करून ठरवलेली रक्कम असते.

या पॅकेज आकारात खालील प्रमाणे सर्व गोष्टींचा समावेश केलेला असतो.:

- a) खोलीचे भाडे,
- b) तज्ञांचे शुल्क,
- c) रोग निदान,
- d) औषधे,
- e) रुग्णालय भरतीच्या पूर्व आणि पश्चात खर्च इत्यादी.

उत्पादनानुसार या पॅकेजआकारात आहार, वाहन खर्च, रुग्णवाहिका खर्च इत्यादींचा सुद्धा समावेश असू शकतो.

या पॉलिसी हाताळण्यासाठी अत्यंत सोप्या असतात कारण केवळ रुग्णालय भरतीचा पुरावा आणि पॉलिसी अंतर्गत त्या आजाराचा अंतर्भाव या गोष्टी विमा हक्क प्रक्रिया करण्यासाठी पुरेशा असतात.

काही उत्पादने सुनिश्चित फायदे संरक्षण सोबत दैनंदिन रोख फायदा यांनाही जोडतात. यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या उपचारांची यादी उत्पादनातील उपचारांच्या व्याख्येनुसार 75 पासून 200 पर्यंत असू शकते.

पॉलिसीमध्ये नवे नसलेल्या शल्यक्रिया /उपचारांसाठी सुनिश्चित रक्कम अदा करण्याची तरतूद केलेली असते. मात्र शेवटी पॉलिसी अंतर्गत विमा आश्वसित रक्कमेच्या मर्यादेत विमा हक्क अदा केले जातात.

काही सुनिश्चित फायदे विमा योजना खालीलप्रमाणे आहेत:

- ✓ रुग्णालय दैनंदिन रोख विमा योजना
- ✓ गंभीर आजार विमा योजना

1. रुग्णालय दैनंदिन रोख पॉलिसी

a) प्रतिदिवस रक्कमेची मर्यादा

रुग्णालय रोख संरक्षणांमध्ये विमाधारक व्यक्तीला रुग्णालय भरतीच्या प्रत्येक दिवसासाठी निश्चित रक्कम अदा केली जाते. प्रतिदिवशी संरक्षणाची रक्कम (उदाहरण म्हणून) रुपये 1500 ते रुपये 5000 किंवा त्यापेक्षाही अधिक इतकी असू शकते. प्रतिदिवस पॉलिसीसाठी देण्याच्या दैनंदिन रक्कमेवर अधिकतम मर्यादा आजारानुसार आणि पॉलिसीच्या कालावधीनुसार ठरते, ती सामान्यतः वार्षिक पॉलिसी असते.

b) रक्कम अदा करण्याचे दिवस.

या पॉलिसी च्या काही प्रकारांमध्ये, ज्या आजारासाठी उपचार घ्यायचे त्याची व किती दिवसांची रोख रक्कम द्यायची यांची जोडणी केलेली असते. उपचारांची यादी आणि त्यांच्यासाठी किती काळ रुग्णालय निवास करावा लागेल यांची तपशीलवार माहिती दिलेली असते ज्यामुळे प्रत्येक प्रकारच्या शल्यक्रिया/आजारासाठी दैनंदिन रोख फायद्यावर मर्यादा घातली जाते.

c) स्वतंत्र संरक्षण किंवा वाढीव संरक्षण

काही विमाकर्ते रुग्णालय दैनंदिन रोख पॉलिसी स्वतंत्र पॉलिसी म्हणून देऊ करतात तर काही विमाकर्ते नियामीय भरपाई पॉलिसी साठी वाढीव संरक्षण म्हणून देतात. या पॉलिसी मुळे विमाधारकाला अदा केली जाणारी रक्कम निश्चित असल्यामुळे प्रासंगिक खर्च भरून

काढण्यासाठी मदत करतात कारण ती रक्कम निश्चित असते आणि ती उपचारांच्या खर्चाशी निगडीत नसते. याच्यामुळे भरपाई आधारित वैद्यकीय विम्यावर आधारित मिळालेल्या संरक्षणाशिवाय अधिक रक्कम मिळू शकते.

d) पुरवणी संरक्षण

या पॉलिसी नेहेमीच्या रुग्णालय खर्चाच्या पॉलिसी साठी सहाय्यक होऊ शकतात कारण त्या स्वस्त असतात आणि प्रासंगिक खर्चासाठी आणि त्याच बरोबर भरपाई पॉलिसी च्या अंतर्गत अपवाद, सहयोगी रक्कम इत्यादी साठी जे खर्च देता येत नाहीत त्यासाठी सुद्धा भरपाई देतात.

e) या संरक्षणाचे अन्य फायदे

विमाकर्त्याच्या दृष्टीकोनातून, या योजनेचे अनेक फायदे आहेत, कारण, ती ग्राहकाला समजावून सांगण्यास सोपी असते आणि त्यामुळे अधिक विकली जाते. रुग्णालय भरतीच्या काळासाठी जे प्रतिदिवशी जे प्रत्यक्ष खर्च होतात त्यासाठी अदा केली जात असल्याने ती वैद्यकीय महागाईला मागे टाकते. त्याच बरोबर अशी विमा संरक्षणे आणि त्यांचे विमा हक्क यांचा स्वीकार करणे खूप सोपे असते.

2. गंभीर आजार पॉलिसी

या उत्पादनाला **भयंकर आजार संरक्षण** किंवा **आघात शुश्रूषा संरक्षण** असे म्हटले जाते.

विज्ञानातील प्रगतीमुळे, लोक आता कर्करोग, मेंदूविकार आणि हृदय रोग इत्यादी काही मोठ्या आजारातून बरे होत आहेत. पूर्वीच्या काळात या रोगांमुळे मृत्यूच ओढवला असता. त्यातही, अशा मोठ्या रोगातून वाचल्यानंतर आयुर्मर्यादा सुद्धा वाढली आहे. मात्र, अशा मोठ्या आजारातून वाचण्यासाठी खूप खर्चिक उपचार करावे लागतात आणि उपचारांनंतरही जगण्याचे खूप खर्च असतात. त्यामुईल गंभीर आजारामुळे व्यक्तीची आर्थिक सुरक्षा धोक्यात येते

a) गंभीर आजार पॉलिसी म्हणजे यादीतील गंभीर आजाराचे निदान झाल्यास एकरकमी मोठी रक्कम देण्याची तरतूद असते.

b) ती खालील प्रमाणे विकली जाते:

- ✓ एक स्वतंत्र पॉलिसी म्हणून किंवा
- ✓ काही वैद्यकीय विमा पॉलिसींवर वाढीव संरक्षण म्हणून किंवा
- ✓ काही जीवन विमा पॉलिसींवर वाढीव संरक्षण म्हणून

भारतात, गंभीर आजार फायदे जीवना विमा कर्त्याकडून जीवन विमा पॉलिसींवर पुरवणी म्हणून दोन प्रकारातील संरक्षणे म्हणून देऊ केली जातात – गतिमान सीआय फायदा योजना आणि स्वतंत्र सीआय फायदा योजना. जेव्हा हे फायदे विकले जातात तेव्हा आश्वासित

आजारांची सुनिश्चित व्याख्या आणि चांगल्या प्रकारचे अंतर्लेखन हे अत्यंत महत्वाचे असतात. गोंधळ कमी करण्यासाठी, आयआरडीए वैद्यकीय विमा प्रमाणीकरण मार्गदर्शक सुत्रांद्वारे 20 सर्वात गंभीर आजारांच्या व्याख्या प्रमाणित करण्यात आल्या आहेत. (कृपया शेवटी असलेले परिशिष्ट पहा).

मात्र, पॉलिसी देताना विपरीत निवडीच्या शक्यता (बहुतांश वेळा ज्या लोकांना काही त्रास होण्याची शक्यता असते तेच हा विमा घेतात) खूप जास्त असतात आणि प्रस्तावकांच्या प्रकृतीची स्थिती नीट तपासणे महत्वाचे असते. सध्या पुरेशी माहिती नसल्याने, गंभीर आजार योजना पुनर्विमा करणाऱ्यांच्या माहितीवर आधारित असतात.

- c) गंभीर आजार म्हणजे असे मोठे आजार ज्यांच्यामुळे केवळ रुग्णालयासाठी खूप जास्त खर्च करावे लागत नाहीत तर, त्यांच्यामुळे अपंगत्व येऊ शकते, अवयव गमवावे लागू शकतात, उत्पन्नावर पाणी सोडावे लागू शकते आणि रुग्णालय मुक्ती नंतरही दीर्घकाळ शुश्रूषा करावी लागते.
- d) गंभीर आजार पॉलिसी नेहेमी रुग्णालय खर्च भरपाई पॉलिसीवर वाढीव संरक्षण म्हणून घेण्याची शिफारस केली जाते., ज्यामुळे पॉलिसीच्या अंतर्गत मिळणारी भरपाई मुले ज्या कुटुंबातील सदस्याला असा आजार झाला आहे त्यांच्यावरील आर्थिक ओझे कमी होण्यास मदत होते.
- e) विमाकर्त्यांनुसार आणि उत्पादनानुसार संरक्षण दिल्या जाणाऱ्या गंभीर आजार बदलतात:
 - ✓ विशिष्ट तीव्रतेचे कर्करोग
 - ✓ अक्यूट म्योकार्डीयाल इंफार्कशन
 - ✓ कोरोनरी आर्टरी सर्जरी
 - ✓ हृदयाच्या झाडापा बाळाने (हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट)
 - ✓ विशिष्ट तीव्रतेचा कोमा
 - ✓ रेनल फेल्युअर
 - ✓ कायमस्वरूपी लक्षणे देणारा मेंदूचा झटका
 - ✓ महत्वाचे अवयव/बोन मॅरो प्रत्यारोपण
 - ✓ मल्टीपल स्कलेरोसिस
 - ✓ मोटर न्युरोन रोग
 - ✓ स्नायूंचा कायमस्वरूपी अर्धांगवायू
 - ✓ मोठ्या अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व

गंभीर आजारांची यादी तशीच राहत नाही ती वाढत असते. काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विमाकर्ते परिस्थितींचे वर्गीकरण 'मूळ' आणि 'वाढीव'या प्रकारे करते, अगदी

अल्झायमर्स सारख्या स्थिती सुद्धा संरक्षित केल्या जातात. काहीवेळा, 'प्राणघातक रोग' सुद्धा संरक्षणासाठी अंतर्भूत केले जातात अर्थातच त्यांचा विमा हप्ता खूप जास्त असतो.

- f) बहुतांश गंभीर आजाराच्या पॉलिसी आजाराचे निदान झाल्यास एक मोठी रक्कम अदा करतात, काही पॉलिसी मात्र अशा असतात की त्या रुग्णालय खर्चाच्या भरपाईच्या स्वरूपात संरक्षण पुरवतात. काही उत्पादने, रुग्णालय भरती खर्चासाठी भरपाई आणि पॉलिसी मध्ये दिलेल्या गंभीर रोगाचे निदान झाल्यास मोठी रक्कम एकरक्कमी अदा केलिया जाते.
- g) गंभीर आजार पॉलिसी नेहेमी 21 ते 65 या वयोगटातील व्यक्तींना उपलब्ध असते.
- h) या पॉलिसींच्या अंतर्गत देऊ केलेली रक्कम खूप मोठी असते याचे प्राथमिक कारण म्हणजे या पॉलिसीमुळे अशा प्रकारच्या रोगांशी जोडलेल्या दीर्घकालीन उपचारांमुळे येणारा आर्थिक भार सोसता येण्याची क्षमता मिळायला हवी.
- i) या पॉलिसींच्या अंतर्गत साधारणपणे विमा आश्वासित रक्कमेच्या 100% रक्कम गंभीर रोगाचे निदान झाल्यानंतर दिली जाते. काही बाबतीत भरपाईची रक्कम पॉलिसीच्या अटी आणि शर्ती आणि रोगाची तीव्रता यांच्यावर अवलंबून विमा आश्वासित रक्कमेच्या 25% ते 100% पर्यंत बदलती असते.
- j) सर्व गंभीर आजार पॉलिसींमध्ये एक प्रमाण अट दिसून येते ती म्हणजे, पॉलिसी सुरु झाल्यानंतर 90 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आणि आजाराचे निदान झाल्यानंतर जिवंत राहण्याचा कालावधी 30 दिवस असतो. जिवंत राहण्याचे विधान यासाठी घातलेले असते की या फायद्याकडे मृत्यूचा फायदा या अर्थाने न बघता "जिवंत राहण्याचा फायदा" या प्रकारे बघितले जावे म्हणजेच, गंभीर आजारानंतरच्या कठीण अडचणीं वर मात करून जिवंत राहण्यासाठी हा फायदा दिला जातो.
- k) ज्यांना गंभीर आजार पॉलिसी घ्यायची आहे अशा 45 वर्षांवरील व्यक्तींना अतिशय कडक वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागते. या पॉलिसीमध्ये असलेले प्रमाण अपवाद वैद्यकीय विमा उत्पादनांमध्ये असलेल्या अपवादांसारखेच असतात, वैद्यकीय सल्ला घेण्यात किंवा त्याचे पालन करण्यात किंवा प्रतीक्षा कालावधी टाळण्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्यात उशीर करणे हे सुद्धा विशिष्ट प्रकारे वगळले आहे.
- l) विमाकर्ता विमाधारकाला कोणत्याही एका संरक्षित आजारासाठी केवळ एकदाच भरपाई देईल किंवा काही ठराविक वेळा रक्कम देऊ करेल. कोणत्याही विमाधारक व्यक्तीसाठी एकदा पॉलिसी अंतर्गत भरपाईची रक्कम दिल्यानंतर पॉलिसी बंद होईल.
- m) गंभीर आजार पॉलिसी समूहांना विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना दिली जाते ज्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पॉलिसी घेतात.

G. दीर्घकालीन शुश्रूषा विमा

आज, आयुर्मर्यादा वाढल्यामुळे वृद्ध लोकांची जगातील संख्या वाढत आहे. वृद्ध होत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे जगभरात, दीर्घकालीन विम्याचे महत्व वाढत आहे. वृद्ध लोकांना दीर्घकालीन शुश्रूषेची गरज असते आणि ज्यांना कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आले आहे अशा व्यक्तींना सुद्धा दीर्घकालीन शुश्रूषेची आवश्यकता असते. दीर्घकालीन म्हणजे जे स्वतःची कोणाच्या तरी सहाय्याशिवाय योग्य प्रकारे काळजी घेऊ शकत नाहीत आणि ज्यांची प्रकृती भविष्यात खूप सुधारणार नाही अशांच्यासाठी विविध प्रकारचे व्यक्तिगत किंवा शुश्रूषेची सेवा.

दीर्घकालीन शुश्रूषेसाठी दोन प्रकारच्या योजना आहेत.:

- पूर्वी रक्कम भरलेल्या योजना ज्या आरोग्यपूर्ण विमाधारकाकडून त्यांच्या भविष्यातील वैद्यकीय खर्चासाठी खरेदी केलेली पॉलिसी आणि
- जेव्हा विमाधारकाला दीर्घकालीन सेवेची गरज असते अशा तातडीच्या गरजेच्या योजना ज्या एक मोठी रक्कम भरून खरेदी केल्या जातात.

अपंगत्वाची तीव्रता (आणि अपेक्षित जिवंत राहाण्याचा कालावधी) यावर फायद्याची रक्कम ठरते. भारतीय बाजारपेठेसाठी दीर्घकालीन उत्पादने अद्याप विकसित व्हायची आहेत.

भविष्य आरोग्य पॉलिसी

पूर्वी रक्कम भरलेल्या योजनांमधील पहिली योजना म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील चार साधारण विमा कंपन्यांनी भविष्य आरोग्य पॉलिसी 1990 मध्ये विपणन केली, या पॉलिसीद्वारे मुळात विमाधारक व्यक्तीच्या निवृत्ती नंतर आरोग्याची काळजी घेता येते, या पॉलिसीसाठी तो त्याच्या उत्पादक काळात विमा हप्ते भरतो. हे जीवन विमा पॉलिसी घेण्यासारखे आहे फक्त ती मृत्यूच्या ऐवजी भविष्यातील वैद्यकीय खर्चांना संरक्षण देते.

a) डिफर्ड मेडिकलेम

ही पॉलिसी भिन्न प्रकारची किंवा भविष्यातील मेडिकलेम पॉलिसी आहे जी मेडिकलेम पॉलिसी प्रमाणेच संरक्षण देते. प्रस्तावक या पॉलिसीसाठी त्याच्या वयाच्या 25 ते 55 या काळात केव्हाही जोडला जाऊ शकतो.

b) निवृत्तीचे वय

तो निवृत्तीचे वय 55 ते 60 च्या दरम्यान निवडू शकतो मात्र त्यांच्यामध्ये चार वर्षांचे स्पष्ट अंतर असले पाहिजे. पॉलिसी निवृत्तीचे वय म्हणजे विमाधारकाने प्रस्ताव स्वीकारताना निवडलेले आणि परिशिष्टात विनिर्दिष्ट केल्यानुसार पॉलीस मध्ये दिलेला फायदा सुरु करण्यासाठी दिलेले वय. हे वय पुढे ढकलता येत नाही.

c) निवृत्ती पूर्व कालावधी

निवृत्ती पूर्व वय म्हणजे प्रस्ताव स्वीकारल्यापासून परिशिष्टात दिलेल्या पॉलिसीच्या निवृत्तीचे वयापर्यंतचा कालावधी. या कालावधीत विमाधारक लागू असेल त्यानुसार अनेक विमा हप्ते किंवा एकच हप्ता भरेल. विमाधारकाला एकच हप्ता भरणे किंवा अनेक हप्ते भरणे हे दोन्ही पर्याय असतात.

d) पॉलिसी थांबविणे

एखाद्यावेळी विमाधारक मरण पावला किंवा निवृत्तीच्या वयापूर्वी योजनेतून अंग काढून घेऊ इच्छित असेल व कोणताही विमा हक्क यापूर्वी दाखल केला गेला नसेल तर पॉलिसी अंतर्गत योग्य प्रकारचा विमा हप्त्यांचा परतावा दिला जातो. पॉलिसीच्या नवीकरणासाठी उशीर झाल्यास त्याचे सयुक्तिक कारण असल्यास विमा हप्ता भरण्यासाठी 7 दिवसांचा सवलत कालावधी दिला जातो.

e) असाईनमेंट

ही योजना पॉलिसी असाईनमेंट करण्यास परवानगी देते.

f) अपवाद

भविष्यातील वैद्यकीय विमा पॉलिसी असल्याने पॉलिसीमध्ये पूर्वी असलेल्या रोगांसाठी, 30 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आणि मेडिकलेम मध्ये असल्याप्रमाणे विनिर्दिष्ट रोगांसाठी पाहिल्या वर्षाचा अपवाद केलेला नाही. तर्कानुसार हे योग्यच आहे.

g) समूह विमा वैविध्य

ही पॉलिसी समूहाच्या आधारावर घेता येते आणि त्या बाबतीत समूह सवलत सुद्धा उपलब्ध होऊ शकते.

H. मिश्र-उत्पादने

काही वेळा, जीवन विम्याशी संबंधित उत्पादने वैद्यकीय विम्याच्या उत्पादनांबरोबर एकत्र केली जातात. दोन विमाकर्ते एकत्र येऊन आणि सामंजस्य करार करून अधिक उत्पादनांचा प्रसार करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

वैद्यकीय अधिक जीवन संयुक्त उत्पादने म्हणजे जीवन विमा कंपनी द्वारे दिले जाणारे जीवन विमा संरक्षण आणि साधारण विमा कंपनी आणि/किंवा स्वतंत्र वैद्यकीय विमा कंपनी यांचे वैद्यकीय विमा संरक्षण यांचे मिश्रण करून बनलेली उत्पादने.

उत्पादने दोन विमाकर्त्यांद्वारे संयुक्तपणे तयार केली जातात आणि दोन्ही विमाकर्त्यांच्या विपणन व्यवस्थांच्या माध्यमातून विपणन केली जातात. स्वाभाविकपणे, यासाठी दोन विमाकर्त्या कंपन्यांमधील सामंजस्याची गरज असेल आणि सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार

असे सामंजस्य केवळ एक जीवन विमाकर्ता आणि एक साधारण विमाकर्ता यांच्यात केले जाऊ शकते. अशा कंपन्यांमधील सामंजस्याचा करार विपणन, पॉलिसी सेवा प्रदान, आणि खर्चाचे समान वाटप आणि त्याचबरोबर पॉलिसी सेवा प्रदान प्रमापके आणि विमा हप्ता वितरण यासंबंधी अशा कंपन्यांमधील सामंजस्याचा करार केला पाहिजे. अशा सामंजस्यासाठी आयआरडीएआयची मान्यता घेण्यासाठी कोणत्याही एका विमाकर्त्याने अर्ज करावा लागतो. असा करार दीर्घकालीन असावा आणि काही अपवादात्मक परिस्थितीत आणि आयआरडीएआयचे समाधान झाल्याशिवाय अशा प्रकारच्या करारातून मुक्तता अनुमत केली जाणार नाही.

परस्पर सामंजस्याने दोन पैकी एक कंपनी प्रमुख विमाकर्ता म्हणून पॉलिसी सेवा गतिमान करण्यातील महत्वाची भूमिका अदा करून संयुक्त उत्पादनांना आवश्यक सेवा पुरवण्यासाठी नक्की केली जाऊ शकते. प्रमुख विमाकर्ता अंतर्लेखन आणि पॉलिसी सेवा गतिमान करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकते. मात्र, पॉलिसीच्या कोणत्या भागावर परिणाम झाला आहे हे लक्षात घेऊन विमा हक्क प्रदान आणि वर्तन रक्कम अदा करणे या गोष्टी संबंधित विमाकर्त्याद्वारे हाताळल्या जातात.

'संयुक्त उत्पादन' फाईल करा आणि वापरा मार्गदर्शक तत्त्वांनुसार सादर केले जातात स्वतंत्रपणे अमन्य केले जातात. दोन्ही प्रकारच्या जोखमीसाठीचा विमाहप्ता घटक स्वतंत्रपणे ओळखता आला पाहिजे आणि पॉलिसी धारकाला विक्रीपूर्व टप्प्यात आणि विक्री पश्चात टप्प्यात आणि पॉलिसी दस्तावेज, विक्री माहिती पत्रक यामध्ये जाहीर केले पाहिजे.

हे उत्पादन स्वतंत्र विमा पॉलिसी आणि समूह विमा या दोन्हीसाठी देऊ केले जाऊ शकते. मात्र, वैद्यकीय विम्याच्या फ्लोटर पॉलिसीच्या बाबतीत विमा करण्यायोग्य स्वारस्य आणि लागू असणारे अंतर्लेखन संकेत यांच्याशी संबद्ध वैद्यकीय विमा केलेल्या कुटुंबातील कमावता सदस्य असणाऱ्या प्रस्तावकाला शुद्ध मुदत जीवन विमा मान्य केला जातो.

विमाधारकाला मुक्त पुनरावलोकन कालावधी उपलब्ध असतो आणि तो संयुक्त उत्पादनांना एक 'पूर्ण' उत्पादन म्हणून लागू केला जातो. मात्र, 'संयुक्त उत्पादनातील' वैद्यकीय भाग विमाधारकाच्या निवडीनुसार संबंधित साधारण/केवळ वैद्यकीय विमा कंपनीकडून नवीकरण योग्य असतो.

संयुक्त उत्पादनांचे विपणन थेट विपणन व्यवस्था, मध्यस्थ आणि दोन्ही विमाकर्त्यांचे संयुक्त स्वतंत्र आणि संयुक्त कॉर्पोरेट प्रतिनिधी यांच्या माध्यमातून केले जाऊ शकते मात्र बँक रेफरल यंत्रणेच्या माध्यमातून केले जात नाही. असे असले तरी, कोणत्याही एका विमाकर्त्याचे किंवा कोणत्याही एका बाजारपेठेचे अधिकृत नसलेले या उत्पादनांचे मध्यस्थ असू शकत नाहीत.

या उत्पादनांमध्ये दोन विमाकर्ते अंतर्भूत आहेत, प्रत्येक जोखीम दुसऱ्यापासून अलग आहे, विमा हक्क कोण प्रदान करेल, विमाधारकाला उपलब्ध पर्यायानुसार दोन्ही उत्पादनांची

नवीकरण क्षमता किंवा केवळ एका संरक्षणाची नवीकरण क्षमता, सेवा सुविधा इत्यादी विशिष्ट प्रकटने प्रस्तावात आणि विक्री साहित्यात नमूद केलेली असली पाहिजेत.

या व्यवसायाला सेवा देणारी माहिती तंत्रज्ञानाची सेवा खूपच भक्कम आणि अखंड असणे आवश्यक असते कारण यामध्ये दोन विमाकर्त्यांमध्ये खूप मोठ्याप्रमाणात माहितीचे एकत्रीकरण आणि आयआरडीएआयसाठी आवश्यकतेनुसार मोठ्या प्रमाणात माहितीचे निर्माण होत असते.

I. पॅकेज पॉलिसी

पॅकेज किंवा संरक्षणाची छत्री, एका दस्तावेजाच्या माध्यमातून संरक्षणाचे मिश्रण देतात.

उदाहरणार्थ, विम्याच्या अन्य व्यावसायिक वर्गांमध्ये, घरमालकाची पॉलिसी, दुकानदाराची पॉलिसी, पॅकेज पॉलिसी इत्यादी असतात, ज्या एकाच पॉलिसी अंतर्गत इमारती, त्यातील साहित्य इत्यादी एकाच पॉलिसी च्या अंतर्गत संरक्षित करू इच्छितात. अशा पॉलिसी मध्ये काही व्यक्तिगत विमा किंवा देयता संरक्षण सुद्धा समाविष्ट असू शकतात.

पॅकेज पॉलिसी मध्ये भरपाई पॉलिसी सोबत गंभीर आजार संरक्षण आणि अगदी जीवन विमा पॉलिसी आणि भरपाई पॉलिसी सोबत दैनंदिन रोख फायदे यांचा सुद्धा समावेश असतो.

प्रवास विमा पॉलिसी मध्ये, दिली जाणारी पॉलिसी सुद्धा पॅकेज पॉलिसी असते ज्यात केवळ वैद्यकीय विमा नव्हे तर अपघाती मृत्यू/अपंगत्व त्याचा बरोबर आजारपण/अपघातामुळे होणारे वैद्यकीय खर्च, विमानात पाठवलेल्या समान हरवणे किंवा उशिरा मिळणे, पारपत्र आणि दस्तावेज हरवणे, मालमत्ते साठी तिसऱ्या बाजूची देयता / व्यक्तिगत नुकसान, सहल रहित होणे आणि अगदी विमान पळवले गेल्यास संरक्षण इत्यादी गोष्टी असतात.

J. सूक्ष्म विमा आणि गरीब लोकांसाठी वैद्यकीय विमा

सूक्ष्म-विमा खास करून ग्रामीण आणि असंघटीत क्षेत्रातील कमी उत्पन्न गटातील लोकांच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या असतात. कमी उत्पन्न गटातील लोक लोकसंख्येचा मोठा हिस्सा असतात, आणि त्यांना सामान्यतः वैद्यकीय सुरक्षा संरक्षण प्राप्त नसते. त्यामुळे, हे कमी मूल्य असणारे उत्पादन, परवडणारा विमा हप्ता आणि फायदा देणारे पॅकेज या लोकांना त्यांच्या नेहेमीच्या जोखमींना सामोरे जाऊन त्यांच्यापासून संरक्षण मिळवण्यात सहाय्य करते. सूक्ष्म विमा आयआरडीए सूक्ष्म विमा विनियम 2005 द्वारे नियंत्रित केले जाते.

ही उत्पादने कमी विमा हप्त्यावर उपलब्ध असतात आणि विमा आश्वासित रक्कम आयआरडीए सूक्ष्म-विमा विनियम, 2005 मध्ये म्हटल्यानुसार रुपये 30000 च्या खाली असते. अशी संरक्षणे बऱ्याच वेळा विविध सामाजिक संस्थांद्वारे किंवा अ-शासकीय संस्थांच्या द्वारे (एनजीओ) त्यांच्या सदस्यांसाठी समूहाच्या आधारावर घेतली जातात. आयआरडीए ची ग्रामीण आणि सामाजिक क्षेत्रासाठीची कर्तव्ये सुद्धा असे सांगतात की विमाकर्त्यांनी त्यांच्या पॉलिसीपैकी

सुनिश्चित प्रमाणातील पॉलिसी सूक्ष्म-विमा म्हणून विकल्या पाहिजेत ज्यायोगे विम्याचा विस्तार व्यापक होईल.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी समाजातील गरीब वर्गासाठी निर्माण केलेल्या दोन पॉलिसी खाली दिल्या आहेत:

1. जन आरोग्य विमा योजना

जन आरोग्य विमा योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

- समाजातील गरीब वर्गासाठी स्वस्त वैद्यकीय विमा पुरवण्यासाठी ही पॉलिसी तयार करण्यात आली आहे.
- याचे संरक्षण व्यक्तिगत मेडिकलेम पॉलिसी प्रमाणेच असते. यामध्ये वाढत जाणारा बोनस आणि वैद्यकीय तपासणीचे फायदे अंतर्भूत नसतात.
- ही पॉलिसी व्यक्ती आणि कुटुंबाच्या सदस्यांना उपलब्ध नसतात.
- वयोमर्यादा पाच ते 70 वर्षांपर्यंत असते.
- तीन महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंतची मुले सुद्धा यात संरक्षित करता येतात मात्र, त्यांचे एक किंवा दोन्ही पालक त्याचवेळी संरक्षित असले पाहिजेत.
- प्रतिव्यक्ती विमा आश्वासित रक्कम रुपये 5000 पर्यंत मर्यादित असते आणि देय विमा हप्ता खालील कोष्टकात दिल्यानुसार असतो.

कोष्टक 2.1

विमा आश्वासित व्यक्तीचे वय	46 वर्षांपर्यंत	46-55	56-65	66-70
कुटुंब प्रमुख	70	100	120	140
जोडीदार	70	100	120	140
25 वर्षांपर्यंतचे मूल	50	50	50	50
2+1 अवलंबित मूल प्रकारच्या कुटुंबासाठी	190	250	290	330
2+2 अवलंबित मूल प्रकारच्या कुटुंबासाठी	240	300	340	380

- आयकर कायदा कलम 80 डी च्या अंतर्गत विमा हप्ता कर सवलतीस पात्र असतो.
- पॉलिसीसाठी सेवा कर लागू नसतो.

2. सार्वत्रिक वैद्यकीय विमा योजना (युएचआयएस)

ही पॉलिसी 100 किंवा त्यापेक्षा अधिक कुटुंबांसाठी उपलब्ध आहे. गेल्या काही काळात अगदी व्यक्तिगत युएचआयएस पॉलिसी जनतेला उपलब्ध करून दिल्या गेल्या होत्या.

फायदे

सार्वत्रिक वैद्यकीय विमा योजनेचे फायदे खालील यादी प्रमाणे आहेत:

• वैद्यकीय खर्चाचा परतावा

रुग्णालय भरतीमुळे होणारे रुपये 30,000 पर्यंत चे खर्च पॉलिसीच्या माध्यमातून व्यक्तीला किंवा कुटुंबाला खालील उप-मर्यादांनुसार दिले जातात.

कोष्टक 2.2

तपशील	मर्यादा
खोली, निवासाचा खर्च	रुपये 150/- प्रती दिवस
अतिदक्षता विभागात भरती केल्यास	रुपये 300/- प्रती दिवस
शल्यक्रियातज्ञ, भूलतज्ञ, परामर्शदाता, विशेषज्ञ शुल्क, शुश्रूषा शुल्क	रुपये 4,500/- प्रती आजार/दुखापत
भूल, रक्त, ऑक्सिजन, शल्यक्रिया कक्ष शुल्क, औषधे, रोग निदान साहित्य, आणि एक्स-रे, डायलिसिस, रेडियोथेरेपी, केमोथेरेपी, पेसमेकर ची किंमत, कृत्रिम स्नायू इत्यादी.	रुपये 4,500/- प्रती आजार / दुखापत
कोणत्याही एका आजारासाठी झालेला एकूण खर्च	रुपये 15,000/-

• व्यक्तिगत अपघात संरक्षण

कुटुंबातील कमावत्या पुरुषाचा अपघातामुळे मृत्यू झाल्यास संरक्षण(परिशिष्टात नाव दिल्या नुसार) रुपये 25000.

• अपंगत्व संरक्षण

जर घराचा कमावता पुरुष अपघातामुळे /आजारामुळे रुग्णालयात भरती केला गेला तर रुग्णालय भरतीच्या कालावधीसाठी रुपये 50/- प्रती दिवस 3 दिवसांच्या प्रतीक्षा कालावधी नंतर अधिकतम 15 दिवस पर्यंत दिले जाईल.

• विमा हप्ता

कोष्टक 2.3

घटक	विमा हप्ता
व्यक्तीसाठी	रुपये 365/- प्रतिवर्षी
पाच जणांच्या कुटुंबासाठी (पहिली तीन मुले धरून)	रुपये 548/- प्रतिवर्षी
सात जणांच्या कुटुंबासाठी (पहिली तीन मुले वा अवलंबून असणारे आई-	रुपये 730/- प्रतिवर्षी

वडील धरून)	
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी विमा हप्त्यातील सवलत	दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी सरकार विमा हप्त्यात सवलत देऊ करेल.

K. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना

सरकारने सुद्धा विविध वैद्यकीय योजना राबवल्या आहेत, त्यातील काही विशिष्ट राज्यांना लागू होतात. वैद्यकीय फायदे मोठ्या लोकसंख्ये पर्यंत पोहोचावेत म्हणून सरकारने विमा कंपन्यांच्या सोबत राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना कार्यान्वित केली आहे. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे दारिद्र्य रेषे खालील (बीपीएल) कुटुंबांना वैद्यकीय विमा संरक्षण देण्यासाठी आरएसबीवाय सुरु करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:

- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी कुटुंब फ्लोटर आधारावर एकूण रुपये 30000 विमा संरक्षण.
- पूर्वी अस्तित्वात असलेल्या रोगांना संरक्षण.
- रुग्णालय भरती आणि शल्यक्रियात्मक स्वरूपाच्या सेवा ज्या डेकेअर आधारावर पुरवल्या जाऊ शकतात अशा वैद्यकीय सेवांसाठी संरक्षण.
- अनुमत असलेल्या सर्व वैद्यकीय सेवांसाठी रोख विरहित संरक्षण.
- स्मार्ट कार्डची तरतूद.
- रुग्णालय भरती पूर्व आणि पश्चात खर्चाची तरतूद.
- प्रत्येक भेटीसाठी प्रवास भाडे रुपये 100.
- केंद्र आणि राज्य सरकार विमाकर्त्याकडे विमा हप्ता भरते.
- स्पर्धात्मक दरांच्या आधारावर राज्य सरकार विमाकर्ता कंपनी निवडते.
- लाभाधारकाला सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयातून निवड करण्याचे स्वतंत्र.
- केंद्र आणि राज्य सरकार द्वारे 3:1 या प्रमाणात विमा हप्ता भरला जातो ज्याची प्रति कुटुंब अधिकतम रक्कम रुपये 565/- आहे.
- राज्य सरकारांद्वारे योगदान:वार्षिक विमा हप्त्याच्या 25 टक्के आणि काही असल्यास रुपये 750 च्या वरील काही जादा विमा हप्ता.
- लाभधारकाने प्रतिवर्षी नोंदणी शुल्क/नवीकरण शुल्क म्हणून रुपये 30/- भरायचे असतात.

- n. राज्य सरकार द्वारे प्रशासकीय मूल्य भरले जाते.
- o. स्मार्ट कार्डसाठी प्रति सदस्य जादा रक्कम रुपये 60/- उपलब्ध असेल.
- p. स्मार्ट कार्ड जारी केल्यानंतर पुढील महिन्या नंतरच्या एक तारखेला योजना सुरु होईल. अशाप्रकारे, जर एखाद्या जिल्ह्यात स्मार्ट कार्ड फेब्रुवारी महिन्याच्या कोणत्याही तारखेला जारी केले गेले तर योजनेची सुरुवात 1 एप्रिल पासून होईल.
- q. योजना पुढील 31 मार्च पर्यंत चालू राहिल. त्या जिल्ह्यासाठी ती योजनेची शेवटची तारीख राहिल. अशा प्रकारे मध्यंतरीच्या काळात जारी केल्या गेलेल्या कार्डांसाठी सुद्धा पुढील वर्षीची 31 मार्च हीच शेवटची तारीख राहिल.

विमा हक्काचे प्रदान परिशिष्टात दिलेल्या टीपीए च्या किंवा विमा कंपनी च्या माध्यमातून केली जाईल. हक्क प्रदान शक्यतोवर यादी मधील रुग्णालयांच्या माध्यमातून रोख विरहित स्वरूपात केले जाईल.

कोणताही एक आजार म्हणजे त्या आजाराचा सलग कालावधी मानला जाईल आणि रुग्णालयाशी मसलत केल्याच्या शेवटच्या तारखेपासून 60 दिवसात त्याचा पुनरुद्भव झाल्यास तो अंतर्भूत केला जाईल.

L. प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या व्यक्तिगत अपघाती मृत्यू आणि अपंगत्व याला विमा संरक्षण देणारी पीएमएसबीवाय योजनेने चांगला प्रतिसाद मिळवला आहे आणि या योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

संरक्षणाची व्याप्ती : वय वर्षे 18 ते 70 मधील सहभागी बँकातील बचत खातेधारक यामध्ये सहभागी होऊ शकतात. भाग घेऊ इच्छिणाऱ्या बँकांनी त्यांना संरक्षण पुरवू इच्छिणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त साधारण विमाकर्त्याशी करार केला पाहिजे. कोणतीही व्यक्ती केवळ एका बचत खात्याच्या आधारावर या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र असते. आणि जर त्याने एका पेक्षा अधिक बँकांमध्ये नाव घातले तर त्याला जादा फायदा मिळत नाही आणि जादा भरलेला विमा हप्ता मात्र जप्त केला जाईल. बँक खात्यासाठी आधार क्रमांक प्रथामील केवायसी असेल.

सहभागी होण्याचे परिणाम / कालावधी : विमा संरक्षण कालावधी 1 जुन ते 31 मे या कालावधी साठी असेल ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक वर्षी 31 मे पर्यंत, व सुरुवातीच्या वर्षी 31 ऑगस्ट 2015 पर्यंत निवडलेल्या बचत खात्यामधून स्वयं-डेबिट साठी ठराविक फॉर्म मध्ये पर्याय देणे आवश्यक असेल. या योजनेच्या सुरुवातीला सहभागी होण्याचा कालावधी सरकार द्वारे तीन महिन्यांनी म्हणजेच 30 नोव्हेंबर, 2015 पर्यंत वाढवला जाईल.

यानंतर पूर्ण वार्षिक विमा हप्ता भरून सहभागी होणे विशिष्ट अटींवर शक्य होईल. पूर्वानुभवावर आधारित सुधारित अटींवर योजना चालू राहिल्यास अर्जदार दीर्घकाळासाठी नाव घालण्यासाठी /स्वयं-डेबिट साठी पर्याय देईल. ज्या व्यक्ती योजनेच्या बाहेर पडतील त्या कोणत्याही क्षणी वरील अटी लक्षात घेऊन भविष्यात पुन्हा सहभागी होऊ शकतात. दरवर्षी पात्र ठरणान्या नवीन सहभागी किंवा सध्या पात्र असलेल्या पण सहभागी न झालेल्या व्यक्ती योजना चालू असेपर्यंत भविष्यातील वर्षात सहभागी होऊ शकतात.

या विम्याच्या अंतर्गत असणारे फायदे खालीलप्रमाणे:

फायद्याचे कोष्टक	विमा आशवासित रक्कम
मृत्यू	2 लाख रुपये
दोन्ही डोळे किंवा दोन्ही हातांचा किंवा पाय किंवा एक डोळ्याची दृष्टी जाणे आणि एका हात किंवा पाय गमावल्याने संपूर्ण आणि भरून न येणारी हानी झाल्यास	2 लाख रुपये
एका डोळ्याची दृष्टी किंवा एका हाताचा किंवा पायाचा वापर यांची संपूर्ण आणि भरून न येणारी हानी झाल्यास	1 लाख रुपये

सहभागी होण्याची सुविधा एसएमएस, ईमेल किंवा व्यक्तिगत भेटी द्वारे उपलब्ध आहे.

विमा हप्ता: प्रतिवर्षी प्रति सदस्य रुपये 12/- . प्रत्येक वार्षिक संरक्षण कालावधीमध्ये 1 जून ला किंवा त्यापूर्वी एक रक्कमी 'स्वयं डेबिट'च्या सुविधेद्वारे खातेधारकाच्या बचत खात्यातून विमा हप्ता वजा केला जाईल. सहभागी बँका ज्या महिन्यात स्वयं-डेबिटचा पर्याय दिला असेल त्या महिन्यात, शक्यतो प्रत्येक वर्षी मे महिन्यात विमा हप्ता वजा करतील आणि विमा कंपनीला देय असणारी रक्कम त्याच महिन्यात विमा कंपनीला पाठवतील.

वार्षिक विमा हक्कांच्या अनुभवावर आधारित विमा हप्त्याचे पुनरावलोकन केले जाईल आणि पाहिल्या तीन वर्षात विमा हप्ता न वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.

संरक्षण समाप्ती : अपघातापासून चे संरक्षण खालील प्रमाणे बंद होईल:

1. सदस्याने वयाची 70 वर्षे पूर्ण केल्यास (जवळच्या वाढदिवशी असणारे वय) किंवा
2. बँकेतील खाते बंद आल्यास किंवा विमा चालू ठेवण्यासाठी खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यास किंवा
3. सदस्य एकापेक्षा अधिक खात्यांमधून संरक्षित केला गेला असेल तर केवळ एका खात्यालाच संरक्षण दिले जाईल आणि दुसरे संरक्षण बंद केले जाईल आणि विमा हप्ता जप्त केला जाईल.

देय दिनांकाला पुरेशी शिल्लक खात्यात नसणे किंवा काही प्रशासकीय कारण अशा कोणत्याही तांत्रिक कारणामुळे विमा संरक्षण बंद झाले तर ते संपूर्ण वार्षिक विमा हप्ता प्राप्त झाल्यानंतर, घालून दिलेल्या अटीनुसार पुनर्स्थापित करण्यात येईल. या कालावधीत विमा संरक्षण प्रलंबित असेल आणि ते पुनर्स्थापित करण्याचे सर्व हक्क विमा कंपनीच्या अखत्यारीत असतील.

M. प्रधानमंत्री जन धन योजना

बँकेतील बचत आणि जमा खाती, पैसे पाठवणे, कर्ज, विमा आणि निवृत्तीवेतन या गोष्टीमध्ये परवडेल अशा पद्धतीने भारतीय नागरिकांना समाविष्ट करून घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे त्यांनी 15 ऑगस्ट 2014 या दिवशी केलेल्या स्वतंत्रता दिवसाच्या भाषणात जाहीर केलेल्या घोषणेनुसार 28 ऑगस्ट 2014 रोजी आर्थिक समावेश अभियान सुरु करण्यात आले. या योजनेने एका आठवड्यात अधिकतम बँकेची खाती उघडण्याचा जागतिक विक्रम नोंदला आहे. अधिकतम लोकांना बँक व्यवस्थेमध्ये समाविष्ट करणे हा याचा उद्देश आहे.

बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा व्यावसायिक प्रतिनिधी (बँक मित्र) केंद्राद्वारे खाते उघडले जाऊ शकते. पीएमजेडीवाय खाती शून्य रक्कम भरून सुरु करता येतात. मात्र खाते धारकाला चेक बुक हवे असल्यास, त्याला/तिला किमान शिल्लकीचा निकष पूर्ण करावा लागेल.

पीएमजेडीवाय योजनेचे विशेष फायदे

1. जमा रक्कमेवर व्याज.
2. रुपये 1 लाख रक्कमेचा अपघात विमा संरक्षण
3. कोणतीही किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही.
4. रुपये 30000/- चा जीवन विमा संरक्षण
5. संपूर्ण भारतात पैसे सहजपणे हस्तांतरित करणे
6. सरकारी योजनांच्या लाभधारकांना या खात्यांमध्ये थेट फायदा जमा केला जाईल.
7. खात्याचे कार्य सहा महिने समाधानकारक रित्या चालू असेल तर ओव्हरड्राफ्ट सुविधा अनुमत केली जाईल.
8. निवृत्ती वेतन आणि विमा संरक्षण उत्पादनांची उपलब्धता.
9. अपघाती विमा संरक्षण
10. 45 दिवसांतून किमान एकदा वापरले गेले पाहिजे असे रूपे डेबिट कार्ड.

11. प्रत्येक कुटुंबासाठी केवळ एका खात्यावर रुपये 5000 ची ओव्हर ड्राफ्ट सुविधा, शक्यतो कुटुंबातील महिलेच्या खात्यावर.

13 मे 2015 यादिवशी, 16,918.91 कोटी रुपयांच्या शिल्लकीसह 15.59 कोटी इतकी विक्रमी, खाती उघडली गेली आहेत. यातील 8.50 कोटी खाती शून्य रक्कमेसह उघडली गेली आहेत.

N. व्यक्तिगत अपघात आणि अपंगत्व संरक्षण

आकस्मिक अपघाताच्या घटनेत मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास **व्यक्तिगत अपघात (पीए) संरक्षण** भरपाई देते. या पॉलिसीमध्ये नेहेमी अपघात फायद्या बरोबर काही स्वरूपाचे वैद्यकीय संरक्षण पुरवले जाते.

पीए पॉलिसी मध्ये, विमा आश्वासित रक्कमेच्या 100% रक्कम अदा केली जाते, तर अपंगत्वाच्या घटनेत, कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास आश्वासित रक्कमेच्या निश्चित टक्केवारीत इथपासून ते तात्पुरत्या अपंगत्वासाठी साप्ताहिक भरपाई इथपर्यंत बदलते असते.

साप्ताहिक भरपाई म्हणजे जितक्या सप्ताहांसाठी भरपाई देय असेल अशा अधिकतम सप्ताहांच्या मर्यादेत अपंगत्वासाठी एक निश्चित रक्कम प्रतिसप्ताह दिली जाते.

1. संरक्षित केलेल्या अपंगत्वाचे प्रकार

या पॉलिसीच्या अंतर्गत संरक्षित करण्यात आलेल्या अपंगत्वाचे प्रकार खालील प्रमाणे:

- i. **कायम स्वरूपी संपूर्ण अपंगत्व (पीटीडी):** म्हणजे संपूर्ण आयुष्यभरासाठी संपूर्णपणे अपंग होणे उदा. सर्व चार स्नायूंचा अर्धागवायू, कोमाची स्थिती, दोन्ही डोळे/ दोन्ही हात /दोन्ही स्नायू किंवा एक हात आणि एक डोळा आणि एक पाय
- ii. **कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व (पी पी डी):** म्हणजे आयुष्यभरासाठी अंशतः अपंगत्व येणे उदा. बोटे तुटणे, पायाचे तळवे तुटणे, पायाच्या बोटाना जोडणारी हाडे इत्यादी.
- iii. **तात्पुरते संपूर्ण अपंगत्व (टीटीडी):** म्हणजे काही थोड्या काळासाठी संपूर्णपणे अपंग होणे. या अंतर्गत अपंगत्वाच्या काळासाठी होणारे उत्पन्नाचे नुकसान संरक्षित केले जाते.

यात ग्राहकाला केवळ मृत्यूसाठी संरक्षण किंवा मृत्यू व अपंगत्व किंवा मृत्यू अधिक कायमस्वरूपी अपंगत्व आणि त्याशिवाय तात्पुरते संपूर्ण अपंगत्व यातून निवड करायची असते.

2. विमा आश्वासित रक्कम

पीए पॉलिसीसाठी सामान्यतः एकूण मासिक उत्पन्नाच्या आधारावर विमा आश्वासित रक्कम ठरवली जाते. साधारणपणे ती, एकूण मासिक उत्पन्नाच्या 60 पट असते. मात्र, काही

विमाकर्ते, उत्पन्नाची पातळी लक्षात न घेता निश्चित फायदा देऊ करतात. अशा पॉलिसी मध्ये निवडलेल्या योजनेनुसार प्रत्येक भागासाठी विमा आश्वासित रक्कम बदलते.

3. फायद्याची योजना

फायद्याची योजना असल्याने, पीए पॉलिसी कोणतेही योगदान घेत नाहीत. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या विविध विमाकर्त्यांकडे एका पेक्षा अधिक पॉलिसी असतील तर, अपघात मृत्युच्या घटनेत, पीटीडी किंवा पीपीडी मध्ये, सर्व पॉलिसींच्या अंतर्गत विमा हक्क अदा केला जाईल.

4. संरक्षणाचा विस्तार

या पॉलिसी साधारण पणे वैद्यकीय खर्च संरक्षित करण्यासाठी विस्तारित केल्या जातात ज्या अपघातानंतर रुग्णालय भरतीचा आणि वैद्यकीय खर्च परत करतात. आज आपल्याकडे वैद्यकीय पॉलिसी आहेत ज्या अपघातानंतर वैद्यकीय/रुग्णालय भरती खर्च संरक्षित करण्यासाठी जारी केल्या जातात. अशा पॉलिसी रोग आणि त्यांचे उपचार यांना संरक्षण देत नाहीत आणि त्या ऐवजी केवळ अपघात संबंधित वैद्यकीय खर्चांना संरक्षण देतात.

5. मूल्य वर्धित फायदे

व्यक्तिगत अपघातासह, अनेक विमाकर्ते, अपघातामुळे होणाऱ्या रुग्णालय भरतीसाठी रुग्णालय रोख, पार्थिवाच्या परिवहनासाठीचा खर्च, निश्चित रकमेसाठी शैक्षणिक फायदा आणि प्रत्यक्ष खर्चावर आधारित रुग्णवाहिका आकार किंवा निश्चित मर्यादा यापैकी जी रक्कम कमी असेल यासारखे मूल्य वर्धित फायदे सुद्धा देऊ करतात.

6. अपवाद

व्यक्तिगत अपघात संरक्षणाच्या अंतर्गत काही सामान्य अपवाद:

- i. पॉलिसी सुरु होण्या पूर्वी सध्या असलेले अपंगत्व
- ii. मानसिक आजार किंवा कोणत्याही आजारांमुळे झालेला मृत्यू किंवा अपंगत्व
- iii. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लैंगिक आजार, लैंगिक संसर्गामुळे होणारे आजार एड्स किंवा वंध्यत्व लैंगिक आजार, बुद्धिभ्रम.
- iv. रेडीएशन, संसर्ग, विष प्रयोग यांच्या मुळे झालेले मृत्यू किंवा अपंगत्व, याला अपवाद म्हणजे ते अपघातातून निर्माण झालेले नसावेत.
- v. विमाधारक किंवा त्याच्या कुटुंबियांकडून कायद्याचे उल्लंघन करताना किंवा गुन्हेगारी उद्देशाने केलेली दुखापत.
- vi. अपघाताच्या दुखापतीमुळे झालेला मृत्यू किंवा अपंगत्व, जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे किंवा मागोवा घेतल्यास युद्धाला, आक्रमणाला, शत्रूच्या कृतीमुळे झालेली, ओलीस ठेवणे (युद्ध जाहीर झालेले असो अथवा नसो), यादवी युद्ध, बंडखोरी, क्रांती, दंगल,

उठाव, सैनिकी किंवा सत्तापालट, हिसकावून घेणे, बळकावणे, अटक, बंधने आणि नजरकैद यांच्याशी जोडलेली असते.

- vii. विमाधारक व्यक्ती सदोष मनुष्य वधाची बळी ठरली असेल, उदा. खून.असे असले तरी बहुतांश पॉलिसी मध्ये विमाधारक व्यक्ती स्वतः गुन्हागारी गोष्टींमध्ये समाविष्ट नसेल तर, तो अपघात म्हणून समजले जाते आणि पॉलिसीच्या अंतर्गत संरक्षित केली जाते.
 - viii. बाळाचा जन्म किंवा गर्भारपणामुळे किंवा त्याचा परिणाम म्हणून झालेला मृत्यू/अपंगत्व/ रुग्णालय भरती यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कारणीभूत झाले किंवा योगदान झाले किंवा वाढले किंवा दीर्घकाळ चालले.
 - ix. विमाधारक/विमाधारक व्यक्ती कोणत्याही खेळात भाग घेत असताना किंवा प्रशिक्षणात व्यवसायिक खेळाडू म्हणून भाग घेत असताना, शांतीचा काळ असो कि युद्धाचा काळ, सैन्याच्या किंवा सशस्त्र दलांच्या कोणत्याही शाखेत कोणत्याही देशात सेवा देत असताना.
 - x. जाणीवपूर्वक स्वतःला दुखापत करून घेणे, आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे (व्यक्ती शहाणा असो की भ्रमिष्ट)
 - xi. मादक पदार्थ किंवा अंमली पदार्थ आणि मद्य यांचे अतिरेकी सेवन
 - xii. योग्य प्रकारे प्रमाण परवाना धारण करणाऱ्या कोणत्याही विमानातून जगभरात कोठेही हवाई प्रवास किंवा मोठ्या फुग्यातून प्रवास करताना, त्यात चढताना, त्यातून उतरताना किंवा कोणतेही विमान किंवा फुग्यातून (प्रवास भाडे भरून किंवा अन्यथा) प्रवासी म्हणून प्रवास करीत नसताना
- काही पॉलिसी मध्ये वाहन परवान्या शिवाय वाहन चालवताना झालेले नुकसान सुद्धा वगळतात.
- पीए पॉलिसी व्यक्तींना, कुटुंबांना आणि त्याच बरोबर समूहांना दिल्या जातात.

कुटुंब संरक्षण पॅकेज

कुटुंब पॅकेज संरक्षण खालील प्रकारांत दिले जाऊ शकते:

- **कमावती व्यक्ती (विमा आशवासित व्यक्ती) आणि त्याचा जोडीदार, जर कमावता असेल:** आवश्यकते नुसार व्यक्तीसाठी असलेल्या साधारण मर्यादांसह, प्रत्येकासाठी स्वतंत्र विमा आशवासित रक्कम.
- **जोडीदार (जर कमावता सदस्य नसेल तर):** सामान्यतः कमावत्या सदस्याच्या विमा आशवासित रक्कमेच्या 50 टक्के रक्कम. ही रक्कम विनिर्दिष्ट केलेल्या सर्वाच्च मर्यादेमध्ये असेल उदा. रुपये 1,00,000 किंवा रुपये 3,00,000.

- **मुले (वयवर्षे 5 ते 25 या वयोगटातील) :** साधारणपणे कमावत्या सदस्याच्या विमा आशवासित रक्कमेच्या 25 टक्के व विनिर्दिष्ट सर्वोच्च रक्कमेच्या मर्यादेत, उदा. प्रत्येक मुलासाठी रुपये 50,000.

समूह व्यक्तिगत अपघात विमा पॉलिसी

समूह व्यक्तिगत विमा पॉलिसी या सामान्यतः वार्षिक पॉलिसी असतात व त्यांचे नवीकरण वर्षे समाप्तीच्या दिवशी अनुमत केले जाते. असे असेल तरी, साधारण विमा आणि केवळ वैद्यकीय विमा कंपन्या एक वर्षापेक्षा कमी कालावधीची, एखादा विशिष्ट प्रसंग संरक्षित करण्यासाठी समूह व्यक्तिगत अपघात विमा उत्पादने सुद्धा देऊ करतात.

समूह पॉलिसीचे खालील प्रकार आहेत:

- **मालक आणि कर्मचारी संबंध**

या पॉलिसी कंपन्या, असोसिएशन इत्यादी यांना दिल्या जातात :

- नाव दिलेले कर्मचारी
- नाव न दिलेले कर्मचारी

- **मालक-कर्मचारी संबंध नसलेले**

या पॉलिसी असोसिएशन, सोसायट्या, क्लबज इत्यादींना संरक्षण दिले जाते:

- नाव दिलेले सदस्य
- नावाने न ओळखले जाणारे सदस्य

(टीप : कर्मचारी स्वतंत्रपणे संरक्षित केले जाऊ शकतात)

मोडलेल्या हाडासाठीची पॉलिसी आणि दैनंदिन हालचालींवर आलेल्या बंधनामुळे होणाऱ्या नुकसानासाठी भरपाई

ही एक विशेष पी ए पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये यादी मध्ये दिलेल्या हाडांना इजा पोहोचल्यास संरक्षण पुरवले जाते.

- प्रत्येक अस्थिभंगासाठी उल्लेख केलेला निश्चित फायदा किंवा विमा आशवासित रक्कमेच्या टक्केवारीतील रक्कम विमा हक्काच्या प्रसंगात दिली जाते.
- कोणत्या प्रकारचे हाड संरक्षित केले गेले आहे आणि अस्थिभंगा चे स्वरूप यावर फायद्याची रक्कम अवलंबून असते.
- अधिक स्पष्ट करण्यासाठी, सध्या अस्थिभंगापेक्षा संयुक्त अस्थिभंगासाठी प्रमाणात फायदा दिला जाईल. त्यातही बोटाच्या हाडापेक्षा फेमर बोन साठी (मांडीचे हाड) जास्त प्रमाणात फायदा असेल.

- iv. या पॉलिसी मध्ये दैनंदिन हालचाली, खाणे, स्वच्छतागृहात जाणे, कपडे घालणे, मुत्र किंवा पोटातील मल धरून ठेवण्याची क्षमता नसणे किंवा हलता न येणे अशाप्रकारचे नुकसान झाल्यास संरक्षण दिले जाते ज्यामुळे विमाधारक त्याच्या/तिच्या आयुष्याची काळजी घेण्यासाठी होणाऱ्या खर्चाची व्यवस्था करू शकतो.
- v. यामध्ये रुग्णालय रोख फायदा आणि, अपघाती मृत्यू साठी संरक्षण सुद्धा दिले जाते. बदलणाऱ्या विमा आश्वासित रक्कम आणि फायद्याची रक्कम यासह विविध योजना उपलब्ध असतात.

0. विदेश प्रवास विमा

1. पॉलिसीची गरज

एखादा भारतीय, व्यवसाय, सुट्ट्या, किंवा शिक्षण यासाठी भारताच्या बाहेर प्रवास करीत असेल आणि भारताबाहेरील रहिवासात तो अपघात, दुखापत आणि आजारपण यांच्या जोखामीला सामोरे जातो. विशेषतः युएसए आणि कॅनडा यासारख्या देशातील वैद्यकीय सेवांचे खर्च खूप जास्त असतात आणि व्यक्ती त्या देशात प्रवास करीत असेल तर आणि त्याला अशा दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागले तर त्यामुळे प्रचंड आर्थिक ताण येऊ शकतो. अशा दुर्दैवी घटनेपासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रवास पॉलिसी किंवा विदेशातील वैद्यकीय आणि अपघात पॉलिसी उपलब्ध असतात.

2. संरक्षणाचा विस्तार

अशा पॉलिसी प्राथमिकरित्या अपघात आणि आजारपण फायद्यासाठी असतात, पण बाजारात उपलब्ध असणारी बहुतेक उत्पादने विविध संरक्षणे एका उत्पादनांत एकत्र करतात. ही संरक्षणे अशी आहेत:

- i. अपघाती मृत्यू/अपंगत्व
- ii. आजारपणामुळे / अपघातामुळे होणारे वैद्यकीय खर्च
- iii. विमानात पाठवलेले सामान हरवणे
- iv. विमानात पाठवलेले समान उशिराने येणे
- v. पारपत्र आणि दस्तावेज हरवणे
- vi. मालमत्ता / व्यक्तिगत नुकसान यासाठी तिसऱ्या बाजूची देयता
- vii. सहल रहित होणे
- viii. विमान पळवले गेल्यास संरक्षण

3. योजनांचे प्रकार

व्यवसाय आणि सुट्ट्या योजना, शिक्षण योजना आणि नोकरी योजना या लोकप्रिय योजना आहेत.

4. हा विमा कोण देऊ शकते

विदेशातील किंवा अंतर्देशीय प्रवास विमा केवळ साधारण विमा कंपन्यांद्वारे केवळ वैद्यकीय विमा करणाऱ्या कंपन्या द्वारे एकतर स्वतंत्र उत्पादन किंवा सद्य वैद्यकीय पॉलिसी वर अँड-ऑन संरक्षण म्हणून दिले जाते मात्र फाईल करा आणि वापरा प्रक्रीये अंतर्गत प्राधिकरणाने या अँड-ऑन संरक्षणाचा विमा हप्ता मान्य केलेला असला पाहिजे.

5. पॉलिसी कोण घेऊ शकतात

भारतीय माणूस व्यवसायासाठी, सुट्ट्यांसाठी किंवा शिक्षणासाठी परदेशात प्रवास करीत असेल तर तो ही पॉलिसी घेऊ शकतो. भारतीय कंपन्यांचे करारावर पाठवले जाणारे कर्मचारी सुद्धा यात संरक्षित केले जाऊ शकतात.

6. विमा आश्वसित रक्कम आणि विमा हप्ते

विमा संरक्षण युएस डॉलर्स मध्ये दिले जाते आणि साधारणतः ते युएसडी 100000 ते युएसडी 500000 पर्यंत असते. वैद्यकीय खर्च, संकट प्रसंगातून सोडवणे आणि भारतात परत पाठवणे यासाठी मुख्य संरक्षण असते आणि तो मुख्य भाग असतो. अन्य भागांसाठी एस. आय. कमी असतो, देयता संरक्षण अपेक्षित असते. याचे विमा हप्ते भारतीय रुपयांत भरता येतात मात्र नोकरीच्या योजनेत विमा हप्ता डॉलर्स मध्ये भरावा लागतो. योजना सामान्यतः दोन प्रकारच्या असतात.:

- ✓ युएसए /कॅनडा सोडून जगभर
- ✓ युएसए /कॅनडा सह जगभर

काही उत्पादने केवळ आशियातच संरक्षण पुरवतात तर काही केवळ शेंघेन देशांतच संरक्षण देतात. इत्यादी.

1. कॉर्पोरेट नियमित प्रवासी योजना

ही एक वार्षिक पॉलिसी असते जी भारताच्या बाहेर वरचेवर प्रवास करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी कॉर्पोरेट /कंपन्या व्यक्तिगत पॉलिसी घेतात.जे लोक वर्षभरात भारताच्या बाहेर वरचेवर प्रवास करतात अशा व्यक्ती हे संरक्षण घेतात. यामध्ये प्रत्येक ट्रिपचा जास्तीतजास्त कालावधी आणि त्याच बरोबर वर्षभरात करता येणाऱ्या अधिकतम सहलींची संख्या यांवर मर्यादा असतात.

आज वाढती लोकप्रियता असणारे संरक्षण म्हणजे वार्षिक प्रकटन पॉलिसी ज्यात प्रवासाचे अंदाजित दिवसांच्या संख्येवर कंपनीच्या कर्मचार्यांद्वारे आगाऊ विमा हप्ता भरला जातो.

प्रकटने साप्ताहिक /पंधरवड्याच्या काळात कर्मचारीशः किती प्रवास केला जातो प्रकटने केली जातात आणि आगाऊ रक्कमेच्या प्रमाणे विमा हप्ता कमीजास्त केला जातो. त्याचबरोबर पॉलिसी चालू असताना आधी सांगितलेले दिवसांची मर्यादा संपल्यास वाढीव विमा हप्ता भरून प्रवासाचे दिवस वाढवण्याची तरतूद असते.

वरील पॉलिसी केवळ व्यवसाय आणि सुट्ट्यांच्या प्रवासासाठी दिल्या जातात.

ओएमपी च्या अंतर्गत सामान्य अपवादांमध्ये पूर्वी-असलेल्या रोगांचा समावेश होतो. सध्या असलेल्या त्रासांसाठी विदेशात उपचार घेण्यासाठी व्यक्तींना संरक्षण मिळू शकत नाही.

या पॉलिसीच्या अंतर्गत वैद्यकीय संबंधित असणारे विमा हक्क संपूर्णपणे रोख विरहित असतात ज्यात प्रत्येक विमाकर्ता, ज्याचे महत्वाच्या देशांमध्ये पॉलिसीसंबंधित सेवा देऊ शकतात अशा नेटवर्क असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवा प्रदात्यांबरोबर करार केलेले असतात.

P. समूह आरोग्य संरक्षण

1. समूह पॉलिसी

आधी स्पष्ट केल्यानुसार, जे कर्मचाऱ्यांना कामावर ठेवतात, मंडळे, बँकेची क्रेडीट कार्ड विभाग जेथे एक पॉलिसी संपूर्ण व्यक्ती समूहाला संरक्षण देतात अशांच्याकडून पॉलिसी खरेदी केली जाते.

समूह वैद्यकीय विमा कोणत्याही विमा कंपनीद्वारे देऊ केला जाऊ शकतो, मात्र अशी सर्व उत्पादने केवळ एक वर्षासाठी नवीकरण योग्य असली पाहिजेत.

समूह पॉलिसींची वैशिष्ट्ये – रुग्णालय फायदा संरक्षणे.

1. संरक्षणांची व्याप्ती

समूह वैद्यकीय विम्याचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या अवलंबून असणाऱ्या जोडीदार, मुले, आई-वडील, सासू सासरे यांना संरक्षण देण्यासाठी घेतलेली पॉलिसी.

2. गरजे-नुसार संरक्षणे

समूहाच्या गरजांनुसार समूह पॉलिसी नेहेमी समूहाच्या गरजांनुसार बनवल्या जातात. अशा प्रकारे समूह पॉलिसी मध्ये एखाद्याला कित्येक प्रमाण अपवादांसाठी संरक्षण दिलेले आढळेल.

3. मातृत्व खर्च संरक्षण

समूह पॉलिसी मध्ये असणारा एक प्रमाण विस्तार म्हणजे मातृत्व खर्चासाठी संरक्षण. आता हे काही विमाकर्त्याद्वारे व्यक्तिगत पॉलिसींसाठी दिले जाते, पण त्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी दोन ते तीन वर्षांचा असतो. समूह पॉलिसीमध्ये, प्रतीक्षा कालावधी केवळ नऊ महिन्यांचाच असतो आणि काही बाबतीत तोतेव्हा सुद्धा नसतो. मातृत्व संरक्षणांमध्ये बाळाच्या डिलिव्हरीसाठी सी सेक्शन डिलिव्हरीसह होणारा रुग्णालय भरतीचा खर्च दिला जातो. हे संरक्षण कुटुंबाच्या एकूण विमा आश्वासित रक्कमेतील साधारणपणे रुपये 25000 ते रुपये 50000 पर्यंत मर्यादित असतो.

4. मुलांसाठी संरक्षण

वैद्यकीय विमा पॉलिसी मध्ये लहान मुले सामान्यतः तीन महिन्यांपासून संरक्षित केली जातात. समूह पॉलिसी मध्ये अगदी एक दिवसाच्या बाळापासून संरक्षण दिले जाते, ते काही वेळा मातृत्व खर्चा इतके मर्यादित असते तर काही वेळा कुटुंबाच्या संपूर्ण विमा आशवासित रक्कमे इतके असते.

5. पूर्वी असलेल्या रोगांना संरक्षण दिले जाते, प्रतीक्षा कालावधी काढून टाकला जातो.

पूर्वी असलेल्या रोगांना वगळणे, तीस दिवसांचा प्रतीक्षा कालावधी, दोन वर्षांचा प्रतीक्षा कालावधी, जन्मजात आजार यांना गरजे-नुसार बनवलेल्या समूह पॉलिसी मध्ये संरक्षण दिले जाऊ शकते.

6. विमा हप्ता गणन

समूह पॉलिसीसाठी आकारला जाणारा विमा हप्ता समूहाच्या सदस्यांच्या वयोगटावर आधारित असतो. अनुभवावर आधारित दर वर्षासाठी विमा हप्ता बदलत असतो, वर उल्लेखित केलेली वाढीव संरक्षणे समूहांना मुक्त पणे दिली जातात, कारण त्याचे विमा हक्क सांगितलेल्या विमा हप्त्यामध्ये व्यवस्थापित करणे समूह पॉलिसीधारकाच्या हिताचे असते.

7. नोकरीला लावणारा व कर्मचारी नसलेले समूह

भारतात, समूह विमा घेण्यासाठी समूह तयार करणे याला नियंत्रणात्मक तरतुदी कडक पणे मनाई करतात. जेव्हा समूह पॉलिसी कंपन्यांच्या शिवाय समूहांना देतात तेव्हा समूह चालक आणि समूहाचे सदस्य यांच्या संबंधांची शहानिशा करावी लागते.

उदाहरण

एखादी बँक त्यांच्या बचत खातेधारकांसाठी किंवा क्रेडीट कार्ड धारकांसाठी पॉलिसी घेते तेव्हा एक एकजिनसी समूह तयार होतो, ज्यामुळे एका मोठ्या समूहाला त्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या पॉलिसी द्वारे फायदा घेता येतो.

येथे प्रत्येक खातेधारकाकडून जमा केला जाणारा विमा हप्ता खूप कमी असतो, मात्र समूह म्हणून विमाकर्त्याने जमाकेलेला विमाहप्ता मोठा असतो आणि बँक त्यांच्या ग्राहकांना अप्रतिम पॉलिसी च्या स्वरूपात आणि कमी विमा हप्त्याच्या स्वरूपात एक मूल्यवर्धन देऊ करते.

8. किंमत निश्चिती

समूह पॉलिसीमध्ये, समूहाच्या आकारावर आणि त्याचबरोबर विमा हक्काचा अनुभव लक्षात घेऊन विमा हप्त्यावर सवलत देण्याची तरतूद असते. समूह विम्यामुळे विपरीत निवडीची जोखीम कमी होते कारण पॉलिसीच्या अंतर्गत समूह संरक्षित केलेला असतो, त्यामुळे समूह चालक चांगली किंमत घेण्याच्या स्थितीत असतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात प्रथमतः, स्पर्धेमुळे विमा हप्ता कमी आकारला गेल्यामुळे मोठ्या नुकसानीचे प्रमाण दिसून आले

आहे. यामुळे विमा हप्त्याच्या दरात आणि दिल्या जाणाऱ्या संरक्षणांच्या बाबत पुनरावलोकन करण्याची वेळ आले आहे, तरीही परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे असे जाहीर करणे अवघड आहे.

9. विमा हप्ता रक्कम भरणे

विमाहप्ते एकतर संपूर्णपणे कंपनी चालक किंवा समूह चालक यांच्याद्वारे भरले जाऊ शकतात, पण ते नेहेमी कर्मचारी किंवा समूह सदस्यांच्या वर्गणीतून भरले जातात. मात्र तो विमाकर्त्या बरोबर व कंपनी बरोबर /समूह चालकाबरोबर केलेला एकल करार असतो आणि समूहाचे सर्व सदस्य संरक्षित करण्यासाठी विमा हप्ता भरला जातो.

10. वाढीव फायदे

गरजेनुसार समूह पॉलिसी, दातांची काळजी, डोळ्यांची काळजी, आणि आरोग्य तपासणीचे खर्च आणि काही वेळा, गंभीर आजार संरक्षण सुद्धा वाढीव विमा हप्त्यावर किंवा सद्भावना फायदे म्हणून दिले जाते.

टीपा :

आयआरडीएआय ने समूह अपघात आणि वैद्यकीय संरक्षण देण्यासाठी अटी घालून दिल्या आहेत. याच्यामुळे अफरातफर करणाऱ्यांकडून अवैध आणि पैसे कमाऊ समूह पॉलिसी योजनांपासून व्यक्तींचे संरक्षण होते.

नुकतीच सरकारने वैद्यकीय विमा योजना आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादने देऊ केली आहेत जी समूह वैद्यकीय संरक्षणे म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकतात कारण ती लोकसंख्येच्या एक संपूर्ण भागासाठी सरकारद्वारे खरेदी केली जातात.

व्याख्या

समूह व्याख्या खालीलप्रमाणे सांगितली जाऊ शकते:

- a) एक समूह म्हणजे समान उद्देश आणि समूहचालकाला बहुतांश सदस्यांकडून त्यांच्या वतीने विमा करण्यासाठी मान्यता असली पाहिजे.
- b) केवळ विमा करण्याच्या उद्देशाने समूह स्थापन करण्यात येऊ नये.
- c) प्रत्येक व्यक्तिगत सदस्याला दिल्या जाणाऱ्या समूह पॉलिसी मध्ये आकारला जाणारा विमा हप्ता आणि त्याचे फायदे स्पष्टपणे दर्शवले गेले पाहिजेत.
- d) विमा हप्त्यातील समूह सवलत प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आकारलेला विमा हप्ता विमा कंपनीने आकारलेल्या विमा हप्त्यापेक्षा अधिक असू नये.

2. कॉर्पोरेट बफर किंवा फ्लोटर संरक्षण

बहुतांश समूह पॉलिसीमध्ये, प्रत्येक कुटुंब रुपये एक लाखांपासून ते पाच लाखांपर्यंत आणि काही वेळा त्यापेक्षा अधिक विशिष्ट विमा आशवासित रक्कमेसाठी संरक्षित असते. काही वेळा असे घडते की एखाद्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या सदस्याच्या महत्वाच्या आजारपणात विमा आशवासित रक्कम पूर्णपणे वापरली जाते. अशा परिस्थितीत, बफर संरक्षण दिलासा देते, ज्यात कुटुंबाच्या विमा आशवासित रक्कमेच्या वरील रक्कम बफर रक्कमेतून दिली जाते.

थोडक्यात, बफर संरक्षण, विमा आशवासित रक्कम दहा लाखांपासून ते एक कोटी किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते. एखाद्या कुटुंबाची विमा आशवासित रक्कम वापरली गेली तर पुढील रक्कम बफर रक्कमेतून वापरली जाते. मात्र, याचा वापर, ज्यात एकाच रुग्णालय भरती मध्ये विमा आशवासित रक्कम संपू शकते असे मोठे आजार / गंभीर आजार यांच्यासाठी वापरली जाते.

प्रत्येक सदस्यासाठी या बफर रक्कमेतून वापरल्या जाणाऱ्या रक्कमेवरही मर्यादा असते, बऱ्याचदा ती मूळ विमा आशवासित रक्कमे इतकी असते. असे बफर संरक्षण मध्यम आकाराच्या पॉलिसीसाठी दिले जाते आणि एक चांगला अंतर्लेखक कमी विमा आशवासित रक्कमेच्या पॉलिसीसाठी देऊ करणार नाही.

Q. खास उत्पादने

1. रोगांपासून संरक्षण

नजीकच्या काळात, भारतात कर्करोग, मधुमेह अशी रोग विशिष्ट संरक्षणे विशेषतः जीवन विमा कंपन्यांद्वारे बाजारात विपणन केली जात आहेत. हे संरक्षण 5 ते 20 वर्षांचे दीर्घकालीन आणि असते आणि त्याला सुध्दातेचा फायदा सुद्धा जोडलेला असतो – नियमित वैद्यकीय तपासणीचा खर्च विमाकर्त्याद्वारे केला जातो. रक्तशर्करा, एल डी एल, रक्त दाब इत्यादींचे उत्तम नियंत्रण असल्यास विमा हप्ता कमी करून पॉलिसी च्या दुसऱ्या वर्षापासून विशेष सवलत दिली जाते. तर दुसऱ्या बाजूला, खराब नियंत्रण असल्यास जादा विमा हप्ता आकारला जातो.

2. मधुमेही व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी तयार केलेले उत्पादन

ही पॉलिसी 26 ते 65 वयाच्या दरम्यानच्या व्यक्ती घेऊ शकतात आणि ते 70 व्या वर्षापर्यंत नवीकरण क्षम आहे. विमा आशवासित रक्कम रुपये 50000 पासून ते 500000 पर्यंत असते. खोलीच्या भाड्यावर मर्यादा घातलेली असते. या उत्पादनातून मधुमेहामुळे होणारी गुंतागुंत जसे डायबेटिक रेटिनोग्राफी (डोळे), किडनी, डायबेटिक फुट, पिंड दात्याच्या खर्चासह मूत्रपिंड प्रत्यारोपण यांना संरक्षण देण्याचा उद्देश असतो.

स्वयं चाचणी 1

रुग्णालय भरतीच्या पूर्व खर्चाचा कालावधी विमाकर्त्यानुसार बदलत असला आणि पॉलिसी मध्ये सांगितलेला असला तरी सामान्यतः रुग्णालय भरती पूर्व संरक्षण _____ साठी असते.

- I. पंधरा दिवस
- II. तीस दिवस
- III. पंचेचाळीस दिवस
- IV. साठ दिवस

R. वैद्यकीय विम्यामधील महत्वाच्या अटी

1. नेटवर्क प्रदाता

रुग्णालय/शुश्रूषा केंद्र/ डेकेअर केंद्र म्हणजेच नेटवर्क प्रदाता यांच्याशी विमाकर्ता/टीपीए यांच्या बरोबर करार करून साधारण पणे शुल्क आणि आकारांवर चांगल्या सवलती घेतात त्याच बरोबर चांगल्या प्रतीच्या सेवेची हमी घेतात. रुग्ण नेटवर्क प्रदात्यांच्यापेक्षा अन्य ठिकाणी जाण्यासाठी मुक्त असतात पण तेथे सामान्यतः खूप जास्त शुल्क आकारले जाते.

2. प्राधान्यित प्रदाता नेटवर्क (पीपीएन)

विमाकर्त्याकडे त्याचे प्राधान्यित नेटवर्क तयार करण्याचा पर्याय असतो जेणे करून उत्तम प्रतीचे उपचार आणि सर्वोत्तम दर यांची खात्री करता येईल. जेव्हा हा समूह अनुभवावर आधारित, उपयुक्तता आणि सेवा देण्याचा खर्च यांच्याद्वारे काही निवडकांपर्यंतच मर्यादित असतो तेव्हा आपल्याकडे ज्याला प्राधान्यित प्रदाता नेटवर्क आहे असे म्हणता येते.

3. रोख विरहित सेवा

अनुभव असे सांगतो की कर्जबाजारी असण्याच्या कारणामध्ये आजारासाठीच्या उपचारांच्या खर्चासाठी कर्ज घेणे हे एक कारण असते. रोख विरहित सेवेमुळे विमाधारकाला संरक्षणाच्या मर्यादेपर्यंत रुग्णालयात कोणतीही रक्कम न भरता उपचार घेता येतात. विमाधारकाला काही करायचे असेल तर केवळ नेटवर्क रुग्णालयात भेटणे आणि विम्याचा पुरावा म्हणून आपले स्मार्टकार्ड सादर करणे इतकेच विमाधारकाला करावे लागते. विमाकर्ता वैद्यकीय सेवेसाठी रोख विरहित मार्ग करतो आणि नेटवर्क प्रदात्याला आवश्यक रक्कम थेट प्रदान करतो. मात्र, विमाधारकाला पॉलिसी मर्यादे पलीकडील रक्कम आणि पॉलिसी अटीनुसार देय नसलेली रक्कम अदा करावी लागते.

4. तिसऱ्या बाजूचा प्रशासक (टीपीए)

वैद्यकीय विम्याच्या क्षेत्रातील एक महत्वाची घटना म्हणजे तिसऱ्या बाजूच्या प्रशासक किंवा टीपीएचा आरंभ. वैद्यकीय विमा हक्क व्यवस्थापित करण्यासाठी जगभरातील कित्येक विमाकर्ते स्वतंत्र संस्थांचे सहाय्य घेतात. या संस्थांना टीपीए असे म्हणतात.

भारतात विमाकर्त्याद्वारे वैद्यकीय सेवा वा अन्य गोष्टी पुरवण्यासाठी टीपीए अंकित केले जातात:

- i. पॉलिसीधारकाला त्याच्या विम्याचा पुरावा असलेले आणि रुग्णालयात प्रवेश मिळवण्यासाठी वापरले जाणारे ओळख पत्र देण्यासाठी
- ii. नेटवर्क रुग्णालयांमध्ये रोख विरहित सेवा देण्यासाठी
- iii. विमा हक्क प्रक्रिया करण्यासाठी

विमा हक्क प्रक्रिया करण्यासाठी आणि शेवटी प्रदान करण्यासाठी विमाकर्त्याद्वारे नेमल्या जाणाऱ्या स्वतंत्र संस्था म्हणजे टीपीए. वैद्यकीय पॉलिसीधारकांना सेवा देण्यासाठी टीपीए, रुग्णालय प्रवेशासाठी खास ओळख पत्रे देण्यापासून ते एकतर रोख विरहित आधारावर किंवा परतावा आधारावर विमा हक्क प्रदानापर्यंत, सेवा पुरवतात.

तिसऱ्या बाजूच्या प्रशासकांचा 2001 मध्ये प्रारंभ आला. त्यांना आयआरडीएआय द्वारे परवाना दिला जातो आणि नियंत्रण केले जाते आणि वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी मान्यता दिली जाते. टीपीए म्हणून काम करण्यासाठी किमान भांडवल आणि अन्य आवश्यकता या गोष्टी आयआरडीएआय द्वारे निश्चित केल्या जातात.

अशा प्रकारे विमाकर्ते टीपीएकडे वैद्यकीय विमा हक्क संबंधी सेवा देण्याचे काम जमा होणाऱ्या विमा हप्त्याच्या रक्कमेच्या पाच ते सहा टक्के रक्कमेच्या मोबदल्यात सोपवतात.

तिसऱ्या बाजूचे प्रशासक रुग्णालये किंवा वैद्यकीय सेवा प्रदाते यांच्या बरोबर सामंजस्याचा करार करतात आणि याची खात्री करतात की नेटवर्क रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला रोख विरहित सेवा दिली जाईल. ते विमाकर्ता आणि विमाधारक यांच्यातील मध्यस्थ असतात जे रुग्णालयांबरोबर समन्वय साधून वैद्यकीय विमा हक्क प्रदान करतात.

5. रुग्णालय

रुग्णालय म्हणजे अशी संस्था जी आजारपण आणि/किंवा दुखापती यांच्यावर उपचार करण्यासाठी स्थापन झालेली आंतररुग्ण सेवा आणि डेकेअर सेवा आहे, जी स्थानिक प्राधिकरणांमध्ये आणि जिथे लागू असेल तेथे रुग्णालय म्हणून नोंदलेली आहे आणि अर्हतापात्र वैद्यकीय व्यावसायिकांच्या पर्यवेक्षणा खाली आहे आणि खालील प्रमाणे किमान निकष पूर्ण करणारी संस्था आहे:

- a) दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरातील ज्यात किमान 10 आंतररुग्ण खाटा आणि अन्य स्थानांसाठी 15 आंतररुग्ण खाटा आहेत;
- b) पूर्ण चोवीस तासांसाठी शुश्रूषा सेवा देणारे कर्मचारी कामावर ठेवलेले आहेत;
- c) जेथे चोवीस तासांसाठी अर्हताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक प्रमुख म्हणून नेमलेले आहेत;
- d) जेथे स्वतःचे सुसज्ज शल्यक्रिया कक्ष आहे जेथे शस्त्रक्रिया पार पडल्या जातात
- e) रुग्णांचे दैनंदिन नोंदी ठेवेल आणि ती विमा कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांना वापर करू देईल.

6. वैद्यकीय व्यावसायिक

वैद्यकीय व्यावसायिक म्हणजे अशी व्यक्ती जिच्याकडे भारतातील कोणत्याही राज्यातील मेडिकल काउन्सिलची वैध नोंदणी आहे आणि त्यांच्या परिक्षेत्रात वैद्यकीय सेवा देण्याची अनुमती देण्यात आली आहे; तो आपल्या परवान्याच्या व्याप्तीच्या परिक्षेत्रात काम करित आहे. असे असले तरी, विमा कंपनीच्या अशा प्रकारचे बंधन घालू शकतात की नोंदणीकृत व्यावसायिक किंवा त्याचे जवळचे नातेवाईक विमाधारक असू नयेत.

7. अर्हताप्राप्त परिचारिका

अर्हताप्राप्तपरिचारिका म्हणजे अशी व्यक्ती जिच्याकडे भारताच्या नर्सिंग काउन्सिलची किंवा भारतातील कोणत्याही राज्याच्या नर्सिंग काउन्सिलची वैध नोंदणी आहे.

8. माफक आणि आवश्यक खर्च

वैद्यकीय विमा पॉलिसीमध्ये हे विधान नेहेमीच असते कारण पॉलिसी उपचारांसाठीचा विशिष्ट त्रासासाठी त्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात असणारा माफक समजल्या जाणाऱ्या खर्चाची भरपाई देत असते.

ती स्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक खर्च, जो त्याच प्रकारच्या उपचारांसाठी ज्या लोकवस्तीत हा त्रास झाला तेथील नेहेमीच्या खर्चापेक्षा अधिक असणार नाही आणि त्यात जर विमा केलेला नसता तर जे खर्च लागले नसते त्यांचा समावेश नसतो, अशा प्रकारे त्यांची सामान्य व्याख्या करता येऊ शकते.

आयआरडीएआय द्वारे विशिष्ट प्रदात्यासाठी प्रमाणित असलेले माफक शुल्क आणि सेवांसाठीचे किंवा मालाचे आणि त्या त्या भौगोलिक क्षेत्रात अंतर्भूत आजार /दुखापत यांचे स्वरूप लक्षात घेता तत्सम किंवा तशाच प्रकारच्या सेवासाठी सातत्यपूर्ण आकार शुल्क निश्चित केले जातात.

या विधानामुळे विमाकर्त्याला प्रदात्याद्वारे बिले फुगवण्यापासून संरक्षण मिळते आणि त्याचबरोबर विमाधारकाला साधारण लक्षणासाठी, अन्यथा तुलनेने खूप कमी खर्चात केल जाऊ शकले असते त्यासाठी खूप मोठ्या रुग्णालयात जाण्यापासून रोखते.

9. विमा हक्काची सूचना

प्रत्येक विमा पॉलिसी विमा हक्कासंबंधी तातडीची सूचना देण्यासाठी आणि दस्तावेज सादरीकरणासाठी विनिर्दिष्ट वेळेची मर्यादा सांगते. वैद्यकीय विमा पॉलिसी मध्ये जेथे ग्राहकाद्वारे रोख विरहित सुविधा आवश्यक असते, तेथे रुग्णालय भरतीच्या पुरेसे आधी सूचना दिली जाते. मात्र, परतावा विमा हक्कांच्या बाबतीत विमाधारक विमा हक्काबाबत विमाकर्त्याला कळवण्याची तसदी घेत नाही आणि काही दिवस किंवा महिन्यांनंतर दस्तावेज सादर करतो. दस्तावेज सादर करण्यातील दिरंगाईमुळे बिले फुगवली जाऊ शकतात, विमाधारकाद्वारे अफरातफर केली जाऊ शकते. याचा परिणाम म्हणून विमा कंपनी द्वारे सुयोग्य तरतुदी करण्यात आडचणी येऊ शकतात. म्हणून, विमा कंपनी नेहेमी विमा हक्काची तातडीची सूचना देण्यावर भर देतात. विमा हक्काचे दस्तावेज सादर करण्याची मुदत साधारणपणे रुग्णालय मुक्तीपासून 15 दिवसांपर्यंत असते. याच्यामुळे विमा हक्काचे लवकर, आणि अचूक निवेदन दिले जाते आणि त्याचबरोबर विमाकर्त्याला आवश्यक तेथे आवश्यक ती अन्वेषणे करणे सोपे होते.

आयआरडीएच्या मार्गदर्शक सूत्रांनुसार विमा हक्क सूचना /दस्तावेज सादर करण्यात ठराविक कालावधी पेक्षा उशीरझाल्यास त्याचे सयुक्तिक कारण असेल तर त्याचा विचार केला जावा असे सांगितले आहे.

10. मोफत वैद्यकीय तपासणी

व्यक्तिगत वैद्यकीय पॉलिसी मध्ये विमा हक्क विरहित पॉलिसीधारकाला एक प्रकारची सवलत उपलब्ध असते. बऱ्याच पॉलिसी सततच्या चार विमा हक्क विरहित कालावधींसाठी वैद्यकीय तपासण्यांच्या खर्चाचा परतावा देतात. ही सवलत सामान्यतः सरासरी विमा आश्वासित रक्कमेच्या 1% इतकी मर्यादित असते.

11. वाढत जाणारा लाभांश

विमा हक्क विरहित पॉलिसीधारकाला प्रोत्साहन देण्यासाठी दुसरा प्रकार म्हणजे प्रत्येक विमा हक्क वरहित वर्षासाठी वाढत जाणारा लाभांश देणे. याचा अर्थ असा की विमा आश्वासित रक्कम दरवर्षी 5 % या निश्चित दराने वाढत जाते आणि दहा विमा हक्क विरहित वर्षासाठी अधिकतम 50% पर्यंत वाढत जाते. विमाधारक त्याच्या नेहेमीच्या विमा आश्वासित रक्कमेसाठीचा हप्ता भरतो आणि जादा संरक्षणाचा लाभ घेतो.

आयआरडीएआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, भरपाई आधारित वैद्यकीय विमा पॉलिसीवर (व्यक्तिगत अपघात पॉलिसी वगळता) वाढत जाणारा लाभांश दिला जाऊ शकतो.

माहितीपत्रकात आणि पॉलिसी दस्तावेजामध्ये वाढत जाणाऱ्या लाभांशाचे कार्य स्पष्टपणे उधृत केलेले असले पाहिजे. त्याशिवाय, एखाद्या वर्षात विमा हक्क दाखल करण्यात आला तर, वाढत जाणारा लाभांश ज्या दराने निश्चित केला जातो त्याच दराने कमी केला जाईल.

उदाहरण

एखाद्या व्यक्तीने रुपये 5000 च्या विमा हप्त्यावर रुपये 3 लाख ची पॉलिसी घेतली आहे. त्याचा पहिल्या वर्षात कोणताही विमा हक्क झाला नाही तर त्याला त्याच्या रुपये 5000 च्या विमा हप्त्यावर विमा आश्वसित रक्कम 3.15 लाख रुपये (मागील वर्षापेक्षा 5% अधिक) मिळते. हे दहा वर्षांच्या विमा हक्क विरहित नवीकरणामुळे 4.5 लाखांपर्यंत चालू राहू शकते.

12. मालुज/ लाभांश

जसे विमा हक्क विरहित वैद्यकीय पॉलिसीसाठी सवलती आहेत तसेच त्या विरुद्ध गोष्टींना मालुज असे म्हणतात. येथे, पॉलिसीच्या अंतर्गत विमा हक्क खूप जास्त असतील तर मालुज किंवा विमा हप्त्यावरील भार नवीकरणाच्या वेळी वसूल केला जातो.

वैद्यकीय विमा पॉलिसी म्हणजे सामाजिक फायद्याची पॉलिसी असल्याने, अजून तरी वैयक्तिक वैद्यकीय पॉलिसी वर मालुज आकारले जात नाहीत.

मात्र, समूह पॉलिसीच्या बाबत , एकूण विमा हप्त्यावर काही भार वाढवून मालुज आकारले जातात जेणे करून विमा हक्क प्रमाण योग्य प्रमाणात राहिल. तर दुसऱ्या बाजूला जर अनुभव चांगला असेल तर विमा हप्त्यात सवलत दिली जाते जी लाभांशात रुपांतरीत होते.

13. विमा हक्क विरहित सवलत

काही उत्पादने विमा आश्वसित रक्कमेवर लाभांश देण्या ऐवजी प्रत्येक विमा हक्क विरहित वर्षासाठी विमा हप्त्यावर सवलत देतात.

14. सहयोगी रक्कम/सहयोगी वाटा

सहयोगी रक्कम म्हणजे अशी संकल्पना आहे ज्यात विमा धारक विमा पॉलिसी च्या अंतर्गत प्रत्येक विमा हक्काच्या रक्कमेचा काही वाटा उचलतो. ही रक्कम उत्पादनानुसार बंधनकारक असू शकते किंवा स्वतःहून ठरवलेली असू शकते. सहयोगी रक्कमेमुळे विमा धारक व्यक्तींमध्ये अनावश्यक रुग्णालय भरती टाळण्यासाठी एक प्रकारची शिस्त आणते.

सहयोगी वाटा म्हणजे एक निश्चित रक्कम जिला जादा रक्कम असे म्हणतात, किंवा ती संमत केलेल्या विमा हक्क रक्कमेच्या टक्केवारीतील रक्कम असते. बाजारातील काही उत्पादनांमध्ये ठराविक रोग, महत्वाच्या शस्त्रक्रिया किंवा विशिष्ट वयाच्या वरील व्यक्तींसाठी सहयोगी रक्कमेची विधाने असतात.

15. वजावटी योग्य / जादा रक्कम

वैद्यकीय पॉलिसी मध्ये ज्याला अतिरिक्त म्हणतात अशी रक्कम म्हणजे विमाकर्त्याने विमा हक्काची रक्कम अदा करण्यापूर्वी विमाधारकाने सुरुवातीला एक निश्चित रक्कम भरावयाची असते, उदा. एखाद्या पॉलिसी मध्ये वजावटी ची रक्कम रुपये 10000 असेल तर प्रत्येक विमा हक्क दाखल करताना प्रथम विमाधारक रुपये 10000 भरतो. म्हणजे जर विमा हक्क रुपये 80000 चा असेल तर विमाधारक रुपये 10000 भरतो आणि विमाकर्ता रुपये 70000 अदा करतो.

रुग्णालय रोख पॉलिसीच्या बाबत विमाकर्त्याद्वारे कोणतेही फायदे देय होण्यापूर्वी वजावट दिवस/तास यास्वरूपात वजावट लागू केली जाते.

16. खोली भाडे मर्यादा

बहुतेक उत्पादने खुली उत्पादने असतात ज्यात विमा आश्वासित रक्कम हीच विमा हक्क दाखल झाल्यास देण्याची अधिकतम रक्कम असते, आजचे अनेक उत्पादने विमाधारक कोणत्या प्रकारची खोली निवडतो याच्यावर विमा आश्वासित रक्कमेशी जोडून बंधन घालतात. अनुभव असे सांगतो की रुग्णालय भारतीय संबंधित सर्व दर खोलीच्या भाड्याशी संबंधित असतात., खोलीचे भाडे अधिक असल्यास त्याप्रमाणात सर्व शिर्षकांखालचे खर्च अधिक असतात. त्यामुळे एक लाख रुपये विमा आश्वासित रक्कम असलेल्या व्यक्तीला जर खोली भाड्याची मर्यादा विमा आश्वासित रक्कमेच्या 1% असेल तर रुपये 1000 प्रतिदिवस भाडे असणारी खोली घेता येईल.याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जर एखाद्याला महागड्या रुग्णालयात आरामदायी उपचार घ्यायचे असतील तर, त्याने विमा सुद्धा मोठ्या विमा हप्त्यासह मोठ्या आश्वासित रक्कमेसाठी घ्यायला हवा.

17. नवीकरणक्षमता विधान

आयआरडीएच्या नवीकरण क्षमते संबंधी मार्गदर्शक सूत्रांनुसार वैद्यकीय विम्याच्या पॉलिसीची जीवनभरासाठी नवीकरण क्षमता हमी बंधनकारक करण्यात आली आहे. विमा मिळवताना किंवा त्या संबंधात केवळ अफरातफर, चुकीचे प्रतिनिधित्व, किंवा (विमाधारकाद्वारे किंवा त्याच्या वतीने) सत्यस्थिती दाबून टाकणे अशा कारणांसाठी विमा कंपनी नवीकरण नाकारू शकते.

18. रहितकरणाचे विधान

राहितकरण विधान सुद्धा नियामक तरतुदीद्वारे प्रमाणित करण्यात आले आहे आणि केवळ चुकीचे प्रतिनिधित्व, अफरातफर, सत्यस्थिती लपवणे किंवा विमाधारकाद्वारे असहकार या निकषांवर विमा कंपनी कोणत्याही क्षणी, पॉलिसी रहित करू शकते.

यासाठी किमान 15 दिवसांची लिखित स्वरूपातील विमाधारकाच्या आधी माहित असलेल्या पत्त्यावर नोंदणीकृत पोस्टाने पाठवलेली सूचना देणे आवश्यक असते. जेथे विमा पॉलिसी

रहित जेकली जैत तेथे विमाकरता कंपनी विमा धारकाला शेवटी भरलेल्या विमा हप्त्याचा पण न संपलेल्या कालावधीच्या प्रमाणातील काही भाग परत पाठवते, अर्थात अशा पॉलिसी मध्ये कोणताही विमा हक्क प्रदान केलेला नसला पाहिजे.

विमाधारकाने पॉलिसी रहित केल्यास विमा हप्ता परतावा कमी कालावधीच्या दरांनुसार दिला जातो, म्हणजे, विमाकार्त्याला विमा हप्त्याचा परतावा मिळताना प्रो राटा पेक्षा कमी टक्केवारीने मिळतो. या पोलीस्वर काही विमा हक्क मिळाला असेल तर कोणताही परतावा मिळत नाही.

19. मुक्त पुनरावलोकन कालावधी

जर एखाद्या ग्राहकाने नवी विमा पॉलिसी खरेदी केली असेल आणि त्याला पॉलिसी दस्तावेज मिळाला आणि त्याला असे वाटले की त्याला हव्या असलेल्या अटी आणि शर्ती यात नाहीत, तर त्याला कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

आयआरडीएआय ने त्यांचं विनियमांमध्ये एक ग्राहक स्नेही तरतूद घातली आहे जे या समस्येवर उत्तर देते. ग्राहक ती पॉलिसी परत करू शकतो आणि खाली दिलेल्या अटींनुसार परतावा मिळवू शकतो:

1. हे केवळ जीवन विमा पॉलिसींना आणि ज्यांचा कालावधी किमान एक वर्षांचा आहे अशा वैद्यकीय विमा पॉलिसींना लागू केले जातात.
2. ग्राहकाने हा अधिकार पॉलिसी दस्तावेज मिळाल्यापासून 15 दिवसांत प्रत्यक्षात आणला पाहिजे.
3. त्याने हे विमाकार्त्याला लिखित स्वरूपात कळवले पाहिजे
4. विमा हप्ता परताव्याची उपलब्धता तेव्हाच असेल जेव्हा पॉलिसी वर कोणताही विमा हक्क दाखल केलेला नसेल आणि विमा हक्क दाखल केला असल्यास विमा हप्त्याची रक्कम त्यासाठी समायोजित केली जाईल.
 - a) संरक्षित केलेल्या कालावधीसाठी त्या प्रमाणातील जोखीम विमा हप्ता
 - b) विमाकार्त्याद्वारे वैद्यकीय तपासणी साठी झालेला खर्च आणि
 - c) स्टॅप ड्युटी आकार

20. नवीकरणासाठी सवलत कालावधी

वैद्यकीय विम्याचे महत्वाचे वैशिष्ट्य हे आहे की विम्याचे सातत्य राखणे. कारण पॉलिसी अंतर्गत फायदे केवळ पॉलिसी कोणताही खंड न पडता चालू राहिले तरच मिळतात, त्यांचे वेळेवर नवीकरण करणे सर्वात महत्वाचे असते.

आयआरडीएआय च्या विनियमानुसार, 30 दिवसांचा सवलत कालावधी व्यक्तिगत वैद्यकीय पॉलिसी नवीकरणासाठी अनुमत केलेला आहे.

पॉलिसी जर तिच्या संपण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत नवीकरण केली गेली तर पॉलिसी चालू ठेवण्याचे सर्व फायदे मिळतात. खंड पडलेल्या कालावधीत एखादा विमा हक्क झाल्युअस त्यावर विचार केला जात नाही.

विमाकर्ते प्रत्येक उत्पादनानुसार अधिक सवलत कालावधी देण्याचा विचार करू शकतात.

वरील पैकी बहुतांश विधाने, व्याख्या, अपवाद आयआरडीए द्वारे दिल्या गेलेल्या वैद्यकीय विनियम आणि वैद्यकीय विमा प्रमाणीकरण मार्गदर्शक सूत्रांनुसार प्रमाणित केली गेली आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे वाचन करावे आणि त्याचबरोबर मार्गदर्शक सूत्रांबाबत आणि आयआरडीए द्वारे वेळोवेळी जारी केल्या गेलेल्या परीपत्रकांबाबत अद्ययावत राहावे असा सल्ला देण्यात येतो.

स्वयं चाचणी 2

आयआरडीए च्या मार्गदर्शक सूत्रांनुसार, व्यक्तिगत वैद्यकीय पॉलिसीच्या नवीकरणासाठी _____ दिवसांचा सवलत कालावधी अनुमत केलेला असतो.

- I. पंधरा दिवस
- II. तीस दिवस
- III. पंचेचाळीस दिवस
- IV. साठ दिवस

सारांश

- a) वैद्यकीय विमा पॉलिसी विमाधारक व्यक्तीला अनपेक्षित आणि आकस्मिक अपघात/आजारपण यांच्यामुळे होणाऱ्या रुग्णालय भरती पासून आर्थिक संरक्षण पुरवते.
- b) वैद्यकीय विमा उत्पादने पॉलिसीच्या अंतर्गत संरक्षित केलेल्या लोकांच्या संख्येवर वर्गीकृत केली जातात: व्यक्तिगत पॉलिसी, कुटुंब फ्लोटर पॉलिसी, समूह पॉलिसी.
- c) रुग्णालय खर्च पॉलिसी किंवा मेडिकलेम पॉलिसी आजारपण /अपघात यांच्यामुळे होणाऱ्या रुग्णालय खर्चाचा परतावा देते.
- d) रुग्णालय भरती पूर्व खर्च हे रुग्णालय भरती पूर्वी ठराविक दिवसांच्या कालावधी दरम्यान झालेले सुसंगत वैद्यकीय खर्च (साधारणतः 30 दिवस) असतील आणि आणि विमा हक्काचा भाग समजले जातील.
- e) रुग्णालय भरती पश्चात खर्च हे रुग्णालय मुक्ती पश्चात ठराविक दिवसांच्या कालावधी दरम्यान आलेले सुसंगत वैद्यकीय खर्च (साधारणतः 60 दिवस) असतील आणि ते विमा हक्काचा भाग समजले जातील.

- f) कुटुंब फ्लोटर पॉलिसी मध्ये, विमाधारकाचा जोडीदार, अवलंबून मुले, अवलंबून पालक यांना एकाच विमा आशवासित रक्कमे अंतर्गत संरक्षण दिले जाते आणि ती रक्कम कुटुंबातील सर्वांसाठी वापरता येते.
- g) रुग्णालय दैनंदिन रोख पॉलिसी विमा धारकाला रुग्णालय भरतीच्या प्रत्येक दिवसासाठी एक निश्चित रक्कम पुरवते.
- h) गंभीर आजार पॉलिसी ही फायद्याची पॉलिसी असून यादीतील गंभीर आजाराचे निदान झाल्यास एक मोठी रक्कम देण्याची तरतूद असते.
- i) उच्च वजावटी चा किंवा टॉप-अप संरक्षण, निवडलेल्या विनिर्दिष्ट रक्कमेपेक्षा अधिक मोठ्या रक्कमेसाठी संरक्षण देते (याला मर्यादा किंवा वजावट असेही म्हणतात).
- j) निश्चित फायदे संरक्षणा मुळे विमाधारकाला पुरेसे संरक्षण दिले जाते आणि त्याच बरोबर विमाकर्त्याला त्याच्या पॉलिसीचे योग्य मुल्यांकन करण्यास मदत होते.
- k) व्यक्तिगत अपघात (पीए) संरक्षण अनपेक्षित अपघातांमुळे होणाऱ्या मृत्युच्या किंवा अपंगत्वाचे फायद्यांच्या स्वरूपात भरपाई देऊ करते.
- l) ज्यांच्यासाठी रुग्णालयात भरती होणे आवश्यक नसते अशा दंतोपचार, नेत्रसेवा खर्च, नेहेमीची वैद्यकीय तपासणी इत्यादी साठी बाह्य रुग्ण संरक्षणे खर्च देऊ करतात.
- m) एखादी कंपनी, मंडळ, बँकेचा क्रेडीट कार्ड विभाग यासारख्या समूहचालकांकडून समूह पॉलिसी खरेदी केली जाते आणि ती एक पॉलिसी संपूर्ण समूहातील व्यक्तींना संरक्षित करते.
- n) कॉर्पोरेट फ्लोटर किंवा बफर संरक्षण पॉलिसी रक्कम कुटुंबाच्या विमा आशवासित रक्कमेच्यावरील जादा खर्च पुरे करण्यासाठी सहाय्य करते.
- o) विदेश मेडिकलेम /प्रवास पॉलिसी, व्यक्तीला त्याच्या परदेशातील निवासाच्या काळात अपघात, दुखापत आणि आजारपण अशा जोखामींसाठी संरक्षण पुरवते.
- p) कॉर्पोरेट नियमित प्रवासी योजना ही वार्षिक योजना असते कॉर्पोरेट त्यांच्या भारताबाहेर नियमित प्रवास करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी व्यक्तिगत पॉलिसी घेते.
- q) वैद्यकीय विम्यामध्ये वापरल्या बहुतांश संज्ञा आयआरडीएद्वारे विनियमांद्वारे प्रमाणित केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे विशेषतः विमाधारकांमधील गोंधळ टाळला जातो.

स्वयं परिक्षणांची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे ॥.

रुग्णालय भरती पूर्वी संरक्षणाचा कालावधी विमाकार्यानुसार बदलत असला आणि पॉलिसीमध्ये निश्चित केलेला असला तरी सामान्यतः हे संरक्षण रुग्णालय भरती पूर्वी 30 दिवसांसाठी दिले जाते.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे ।.

आयआरडीएच्या मार्गदर्शक सूत्रांनुसार, व्यक्तिगत वैद्यकीय विमा पॉलिसी नवीकरणासाठी 30 दिवसांचा सवलत कालावधी दिला जातो.

स्वयं परिक्षणाचे प्रश्न

प्रश्न 1

खालीलपैकी कोणते विधान, रुग्णालय खर्च पॉलिसीच्या संदर्भात योग्य आहे?

- I. केवळ रुग्णालय भरतीचे खर्च संरक्षित केले जातात
- II. रुग्णालय भरतीचे खर्च त्याशिवाय रुग्णालय भरती पूर्व आणि मुक्ती पश्चात चे खर्च संरक्षित केले जातात
- III. रुग्णालय भरतीचे खर्च त्याशिवाय रुग्णालय भरती पूर्व आणि मुक्ती पश्चातचे खर्च आणि विमा धारकाच्या मृत्युच्या घटनेत एक मोठी रक्कम कुटुंबाच्या सदस्यांना दिली जाते
- IV. रुग्णालय भरतीचे खर्च पहिल्या वर्षापासून दिले जातात आणि पहिले वर्ष विमाहक्क विरहित गेल्यास दुसऱ्या वर्ष पासून रुग्णालय भरती पूर्व आणि मुक्ती पश्चात खर्च संरक्षित केले जातात.

प्रश्न 2

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा?

- I. वैद्यकीय विमा विकृती हाताळतो
- II. वैद्यकीय विमा मर्त्यता हाताळतो
- III. वैद्यकीय विमा विकृती आणि त्याचबरोबर मर्त्यता हाताळतो
- IV. वैद्यकीय विमा विकृती आणि मर्त्यता दोन्ही हाताळत नाही

प्रश्न 3

खालीलपैकी कोणते विधान वैद्यकीय विम्यात दिल्या जाणाऱ्या रोख विरहित सेवेबाबत योग्य आहे?

- I. विमा कंपन्यांद्वारे सुरु करण्यात आलेला हा पर्यावरण स्नेही उपक्रम आहे ज्यात इलेक्ट्रॉनिक रक्कम भरण्यास प्रोत्साहन दिले जाते ज्यामुळे प्रत्यक्ष रोख रक्कमेचे परिवहन कमी केले जाईल आणि झाडे वाचवता येतील.
- II. ही सेवा विमाधारकाला मोफत दिली जाते आणि कोणतीही रोख रक्कम दिली जाते नाही कारण सरकार द्वारे विमा कंपनीला विशेष योजने अंतर्गत रक्कम अदा केली जाते.
- III. विमा धारका द्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व रक्कमा इंटरनेट बँकिंग द्वारे किंवा कार्ड द्वारे दिल्या जातात कारण विमा कंपनी द्वारे रोख स्वीकारली जात नाही.
- IV. विमा धारक रक्कम भरत नाही आणि विमा कंपनी रुग्णालयाला बिलाची रक्कम थेट देऊ करते

प्रश्न 4

पीपीएन चे रुग्णालये आणि वैद्यकीय विम्यातील रुग्णालये या संदर्भातील अचूक दीर्घनाव ओळखा.

- I. सार्वजनिक प्राधान्यित नेटवर्क
- II. प्राधान्यित प्रदाता नेटवर्क
- III. सार्वजनिक खासगी नेटवर्क
- IV. प्रदाता प्राधान्यित नेटवर्क

प्रश्न 5

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे ओळखा?

- I. एखादी कम्पनी त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी समूह पॉलिसी घेऊ शकते.
- II. बँक त्यांच्या ग्राहकांसाठी समूह पॉलिसी घेऊ शकते
- III. दुकानदार त्यांच्या ग्राहकांसाठी समूह पॉलिसी घेऊ शकतो.
- IV. कंपनी द्वारे घेतलेली त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घेतलेली समूह पॉलिसी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना समाविष्ट करण्यासाठी विस्तारित केली जाऊ शकते.

स्वयं चाचणीच्या प्रश्नांची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे ॥.

रुग्णालय भरतीचे खर्च त्याशिवाय रुग्णालय भरती पूर्व आणि मुक्ती पश्चात चे खर्च संरक्षित केले जातात.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे.

वैद्यकीय विमा विकृती हाताळते (रोग होण्याचा दर).

उत्तर 3

योग्य पर्याय आहे।V.

रोख विरहित सेवेमध्ये, विमाधारक रक्कम भारत नाही आणि विमा कंपनी बिलाचे रक्कम थेट रुग्णालयाला देऊ करते.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे॥.

पीपीएन म्हणजे प्राधान्यित प्रदाता नेटवर्क.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे॥।.

विधाने I, II आणि IV योग्य आहेत. विधान III चुकीचे आहे कारण दुकानदार समूह विमा पॉलिसी त्याचा ग्राहकांसाठी घेऊ शकत नाही.

प्रकरण ९

आरोग्य विमालेखन

प्रकरण प्रस्तावना

तुम्हाला आरोग्य विमालेखनाविषयी तपशीलवार माहिती देणे हा या प्रकरणाचा उद्देश आहे आहे. कोणत्याही प्रकारच्या विम्यामध्ये विमालेखन हा अतिशय महत्वाचा घटक असतो व विमा पॉलिसी देण्यात त्याची भूमिका महत्वाची असते. या प्रकरणामध्ये तुम्हाला विमालेखनाची मूलतत्वे, साधने, पद्धती व प्रक्रिया कशा असतात हे समजेल. यातून तुम्हाला समूह आरोग्य विमालेखनाविषयीही माहिती मिळेल.

शिकण्याची निष्पत्ती

- A. विमालेखन म्हणजे काय ?
- B. विमालेखन – मूलभूत संकल्पना
- C. फाईल करा आणि वापरा मार्गदर्शक तत्वे
- D. आयआरडीएआयचे अन्य वैद्यकीय विमा विनियम
- E. विमालेखनाची मूलतत्वे व साधने,
- F. विमालेखन प्रक्रिया
- G. समूह आरोग्य विमा
- H. विदेश प्रवास विम्याचे अंतर्लेखन
- I. व्यक्तिगत अपघात विम्याचे अंतर्लेखन

हे प्रकरण अभ्यासल्यानंतर, तुम्हाला पुढील गोष्टी करता येतील:

- a) विमालेखन म्हणजे काय हे समजावून सांगणे
- b) विमालेखनाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करून सांगणे
- c) विमालेखक ज्या मूलतत्वांचे पालन करतात ती मूलतत्वे व विविध साधने समजावून सांगणे
- d) वैयक्तिक आरोग्य पॉलिसीच्या विमालेखनाची संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे
- e) समूह आरोग्य पॉलिसीचे आरोग्यलेखन कसे केले जाते याविषयी चर्चा करणे

हे उदाहरण पाहा

सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करणाऱ्या ४८ वर्षीय मनिषने, स्वतःसाठी आरोग्यविमा घेण्याचा निर्णय घेतला. तो विमा कंपनीकडे गेला, त्यांनी तेथे त्याला एक प्रस्ताव अर्ज दिला ज्यामध्ये त्याला शारीरिक स्थिती व आरोग्य, मानसिक आरोग्य, आधीपासून असलेले आजार, कुटुंबाचा आरोग्य इतिहास, सवयी इत्यादींची माहिती द्यायची होती.

हा प्रस्ताव अर्ज मिळाल्यानंतर, त्याला इतरही बरेच दस्तऐवज सादर करायचे होते उदारणार्थ ओळख पुरावा व वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा व आधीच्या वैद्यकीय नोंदी. त्यानंतर त्यांनी त्याला आरोग्य तपासणी व काही वैद्यकीय तपासण्या करून घ्यायला सांगितल्या ज्यामुळे तो वैतागला.

मनिषला वाटत होते की तो सुदृढ आहे व त्याचे उत्पन्न चांगले आहे, अशा परिस्थितीत विमा कंपनी एवढी लांबलचक प्रक्रिया का अवलंबते आहे. हे सगळे करून घेतल्यानंतरही विमा कंपनीने त्याला वैद्यकीय चाचण्यांमध्ये उच्च कॉलेस्ट्रॉल व उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाल्याचे सांगितले, ज्यामुळे त्याला नंतर हृदय विकार होण्याची शक्यता वाढते. विमा कंपनीने त्याला पॉलिसी देऊ केली, मात्र तिचा हप्ता त्याच्या मित्रापेक्षा बराच जास्त होता व म्हणून त्याने पॉलिसी घ्यायला नकार दिला.

इथे विमा कंपनीने विमालेखनाचा भाग असलेल्या सर्व पायऱ्यांचे पालन केले होते. विमाकर्त्याला विमा संरक्षण देताना जोखीमेचे योग्य मूल्यांकन करावे लागते व रास्त नफाही मिळवावा लागतो. मात्र जोखीमेचे योग्यप्रकारे मूल्यांकन झाले नाही व काही दावा झाल्यास, त्यामुळे तोटा होईल. तसेच, विमाकर्ता विमाधारकाच्यावतीने हप्ता गोळा करत असतो व त्याला हा पैसा विश्वस्ताप्रमाणे हाताळावा लागतो.

A. विमालेखन म्हणजे काय?

1. विमालेखन

विमा कंपनीच्या एखाद्या व्यक्तीमुळे विमा गटास जेवढी जोखीम असते त्या प्रमाणात पुरेसा हप्ता देणाऱ्या व्यक्तीला विमा देण्याचा प्रयत्न करतात. जोखीम निवडण्यासाठी प्रस्तावकर्त्याकडून माहिती संकलित करणे व तिचे विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेला विमालेखन असे म्हणतात. या प्रक्रियेद्वारे संकलित केलेल्या माहितीच्या आधारे, त्या प्रस्तावकर्त्याला विमा द्यायचा आहे का नाही याचा निर्णय घेतात. त्यांनी विमा द्यायचा निर्णय घेतल्यास, त्यासाठी किती हप्ता आकारला जाईल, कोणत्या अटी व शर्ती असतील हे ठरवले जाते म्हणजे अशी जोखीम घेण्यावर रास्त नफा मिळवता येईल.

आरोग्य विमा विकृतीच्या संकल्पनेवर आधारित असतो. इथे विकृती म्हणजे एखादी व्यक्ती आजारी किंवा रोगग्रस्त होण्याची शक्यता व जोखीम, ज्यासाठी उपचार किंवा रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. बऱ्याच प्रमाणात, विकृतीवर वयाचा परिणाम होतो (जी सामान्यपणे तरुण प्रौढांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांमध्ये अधिक प्रमाणात असते) व वजन जास्त असणे किंवा वजन अतिशय कमी असणे, ठराविक पूर्वीचे व सध्याचे आजार किंवा विकार, धूम्रपानासारख्या वैयक्तिक सवयी, सध्याची आरोग्य स्थिती तसेच प्रस्तवकाचा व्यवसाय जर जो धोकादायक मानला जात असेल तर यासारख्या घटकांमुळे त्यात वाढ होते. याउलट, कमी वय, आरोग्यदायी जीवनशैली इत्यादींसारख्या काही अनुकूल घटकांमुळे विकृती कमीही होते.

व्याख्या

विमालेखन म्हणजे जोखीमेचे योग्यप्रकारे मूल्यमापन करण्याची व विमा संरक्षण कोणत्या अटीच्या आधारे दिले जाईल हे ठरविण्याची प्रक्रिया. अशाप्रकारे, ही जोखीम निवडण्याची व जोखीमेचे मूलांकन करण्याची प्रक्रिया आहे.

2. विमालेखनाची गरज

विमालेखन हा विमाकंपनीचा कणा असतो कारण निष्काळजीपणे किंवा अपुऱ्या हप्त्यांसाठी स्वीकारलेल्या जोखीमेमुळे विमाकर्ता दिवाळखोर होऊ शकतो. दुसरीकडे, फार चोखंदळपणा केला किंवा अतिशय जास्त काळजी घेतली तर विमाकंपनीला मोठा विमागट तयार करता येणार नाही व जोखीमेचे एकसमान वितरण करता येणार नाही. म्हणूनच जोखीम व व्यवसाय यादरम्यान योग्य संतुलन राखणे अतिशय महत्वाचे आहे, ज्याद्वारे संस्था स्पर्धात्मक तसेच नफ्यात राहील.

विमालेखक संबंधित विमा कंपनीचे तत्वज्ञान, धोरणे व जोखीम धारण करण्याची क्षमता यानुसार ही संतुलनाची प्रक्रिया करतो. विमालेखकाचे काम जोखीमेचे वर्गीकरण करणे व स्वीकारण्याच्या अटी योग्य दरावर निश्चित करणे हे असते. जोखीम स्वीकारणे म्हणजे

विमाधारकाच्या भविष्यातील दाव्याची भरपाई करण्याचे आश्वासन देण्यासारखे असल्याची नोंद घेणे महत्वाचे आहे.

3. विमालेखन-जोखीम मूल्यमापन

विमालेखन ही जोखीम निवडण्याची प्रक्रिया आहे जी गट किंवा व्यक्तीच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. येथे जोखीमेच्या प्रमाणाच्या आधारे, विमालेखक जोखीम स्वीकारायची का व कोणत्या दराने स्वीकारायची याचा निर्णय घेतो. कोणत्याही परिस्थितीत, स्वीकारण्याची प्रक्रिया न्याय्य व समानतेने व्हायला हवी म्हणजेच कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रत्येक समान जोखीमेचे वर्गीकरण सारख्याचप्रकारे केले पाहिजे. हे वर्गीकरण सामान्यपणे प्रमाणभूत स्वीकार तक्त्याद्वारे केले जाते, ज्याद्वारे प्रत्येक प्रातिनिधिक जोखीमेचे प्रमाण निश्चित केले जाते व त्यानुसार हप्ते मोजले जातात.

वयामुळे आजारपणाच्या तसेच मृत्यूच्या शक्यतेवर परिणाम होत असला तरीही, आजारपण सामान्यपणे मृत्यूच्या बरेच आधी व वारंवार येऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच, मृत्यू विम्यापेक्षा आरोग्य विम्याच्या विमालेखनाच्या अटी व मार्गदर्शक तत्वे अधिक कडक असणे स्वाभाविक आहे.

उदाहरण

मधुमेह असलेल्या एखाद्या व्यक्तिला हृदयाच्या किंवा मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण होण्याची बरीच अधिक शक्यता असते ज्यामुळे मृत्यूपेक्षाही रुग्णालयात दाखल करावे लागू शकते, तसेच विमा संरक्षणाच्या कालावधीत अनेक वेळा आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. जीवन विमा विमालेखन मार्गदर्शक तत्वामध्ये या व्यक्तीचे गुणांकन सरासरी जोखीम असलेली व्यक्ती असे केले जाऊ शकते. मात्र, वैद्यकीय विमालेखनासाठी, अशी व्यक्ती उच्च जोखीम असलेली असते.

आरोग्य विम्यामध्ये, आर्थिक किंवा उत्पन्नावर आधारित विमालेखनापेक्षा वैद्यकीय किंवा आरोग्यविषयक निष्कर्षांवर अधिक भर दिला जातो. अर्थात आर्थिक व उत्पन्नविषयक घटकांकडे दुर्लक्ष करता येत नाही कारण विमाहित असणे आवश्यक आहे व चुकीची निवड टाळण्यासाठी व आरोग्य विमा सुरु राहिल याची खात्री करण्यासाठी आर्थिक विमालेखन महत्वाचे आहे.

4. आजारपणाच्या शक्यतेवर परिणाम करणारे घटक

जोखीमेचे मूल्यमापन करताना विकृतीवर (आजारी पडण्याची जोखीम) परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे:

- वय :** हप्ते वय व जोखीमेच्या प्रमाणानुसार आकारले जातात. उदाहरणार्थ बाळे व लहान मुलांसाठी तरुण प्रौढांपेक्षा विकृती हप्ता अधिक असतो कारण त्यांना संसर्ग व अपघात होण्याचा धोका अधिक असतो. तसेच, ४५ हून अधिक वय असलेल्या

प्रौढांसाठी, हप्ता जास्त असतो, कारण त्यांना मधुमेहासारखे दीर्घकालीन आजार, अचानक हृदय विकार किंवा इतर काही विकृती होण्याची शक्यता बरीच अधिक असते.

- b) **लिंग** : महिलांना गर्भधारणेच्या कालावधीत विकृती होण्याची अतिरिक्त जोखीम असते. मात्र पुरुषांना महिलांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याची किंवा कामाशी संबंधित अपघात होण्याची शक्यता महिलांपेक्षा अधिक असते कारण ते धोकादायक रोजगारांमध्ये अधिक सहभागी असण्याची शक्यता असते.
- c) **सवयी** : तंबाखू, मद्य किंवा कोणत्याही स्वरूपातील अंमली पदार्थ सेवनाचा विकृती जोखीमेवर थेट परिणाम होतो.
- d) **व्यवसाय** : ठराविक व्यवसायांमध्ये अपघातांची अतिरिक्त जोखीम असण्याची शक्यता असते, उदाहरणार्थ चालक, स्फोटक, वैमानिक इत्यादी. तसेच ठराविक पेशांमध्ये उच्च आरोग्य जोखीमा असू शकतात, उदाहरणार्थ क्ष-किरण यंत्र संचालक, ऍसबेसटॉस उद्योगातील कामगार, खाणकामगार इत्यादी.
- e) **कौटुंबिक इतिहास** : हा घटक अतिशय महत्वाचा असतो, कारण दमा, मधुमेह व ठराविक कर्करोगांमध्ये जनुकीय घटकांचा परिणाम होतो. याचा विकृतीवर परिणाम होतो व जोखीम स्वीकारताना याचा विचार केला पाहिजे.
- f) **शरीराची ठेवण** : ठराविक गटांमध्ये शरीराची दणकट, सडपातळ किंवा सामान्य ठेवण विकृतीशी संबंधित असू शकते.
- g) **पूर्वीचे आजारपण किंवा शस्त्रक्रिया** : पूर्वीच्या आजारपणांमुळे शारीरिक कमजोरी निर्माण होण्याची किंवा तो आजार पुन्हा होण्याची शक्यता आहे का याची खात्री करणे आवश्यक असते व त्यानुसार पॉलिसीच्या अटी निश्चित केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ मुतखडा पुन्हा होण्याची शक्यता असते, त्याचप्रमाणे एका डोळ्यात मोतीबिंदू झाल्यामुळे दुसऱ्या डोळ्यात मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते.
- h) **सध्याची आरोग्य स्थिती व इतर घटक व किंवा तक्रारी** : जोखीमेचे प्रमाण व विमायोग्यता निश्चित करण्यासाठी हे महत्वाचे असते व योग्यप्रकारे जाहीर करून व वैद्यकीय तपासण्यांद्वारे सिद्ध करता येते.
- i) **पर्यावरण व निवास** : यांचाही विकृती दरावर परिणाम होतो.

स्वतःची चाचणी घ्या 1

विमालेखन ही _____ ची प्रक्रिया आहे.

- I. विमा उत्पादनांचे विपणन
- II. ग्राहकांसाठी हप्ते संकलित करणे

III. जोखीम निवड व जोखीम मूल्यांकन

IV. विविध विमा उत्पादने विकणे

B. विमालेखन- मूलभूत संकल्पना

1. विमालेखनाचा हेतू

आपण आधी विमालेखनाचा हेतू पाहू. त्याचे दोन हेतू आहेत

- i. विरोधी-निवड टाळणे म्हणजेच विमाकर्त्याविरुद्ध निवड टाळणे
- ii. जोखीमेचे वर्गीकरण करणे व जोखीमांमध्ये समानता असेल याची खात्री करणे

व्याख्या

जोखीमेची निवड म्हणजे आरोग्य विम्याच्या प्रत्येक प्रस्तावाचे त्याच्या जोखीमेच्या संदर्भात मूल्यांकन करणे व त्यानंतर विमा द्यायचा किंवा नाही व कोणत्या अटींवर द्यायचा हे ठरवणे.

विरोधी-निवड (किंवा विपरित निवड) म्हणजे लोकांची मानसिकता, ज्यांना नुकसान होण्याची शक्यता अधिक असल्याची शंका असते किंवा माहिती असते, ते विमा घेण्यासाठी व या प्रक्रियेमध्ये लाभ मिळविण्यासाठी अतिशय उत्सुक असतात.

उदाहरण

विमाकर्ते कुणाला व कसा विमा द्यायचा याबाबत चोखंदळ नसतील, तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या किंवा कर्करोग यासारखे गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, त्यांना लवकरच रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज असल्याचे माहिती असल्याने, आरोग्य विमा घेतील, ज्यामुळे विमाकर्त्याला नुकसान होईल.

दुसऱ्या शब्दात, विमाकर्त्याने निवडीची प्रक्रिया केली नाही तर तो चुकीची निवड करेल व या प्रक्रियेमध्ये त्याला तोटा होईल.

2. जोखीमांमध्ये समानता

आता आपण जोखीमेतील समानतेचा विचार करू. “समानता” म्हणजे ज्या अर्जदारांना सारख्या प्रमाणात जोखीम असते त्यांना एकाच हप्ता वर्गात घातले पाहिजे. विमाकर्त्यांना आकारले जाणारे हप्ते निश्चित करण्यात थोडे प्रमाणीकरण हवे असते. अशाप्रकारे ज्या लोकांना समान जोखीम असते त्यांनी समान हप्ता दिला पाहिजे व ज्यांना अधिक जोखीम आहे त्यांनी जास्त हप्ता दिला पाहिजे. ते प्रमाणीकरणाद्वारे सरासरी जोखीम असलेल्या बहुसंख्य व्यक्ती निश्चित करतात व कोणत्या जोखीमा अधिक धोकादायक आहे हे ठरवतात व त्यांचे गुणांकन करतात.

a) जोखीमेचे वर्गीकरण

समानता आणण्यासाठी, विमालेखक जोखीम वर्गीकरण या प्रक्रियेचा वापर करतात म्हणजेच व्यक्तींना किती जोखीम आहे त्यानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते व वेगवेगळ्या जोखीम वर्गांमध्ये वर्गीकरण केले जाते. जोखीमेचे चार वर्ग आहेत.

i. प्रमाणभूत जोखीमा

ज्या व्यक्तींची अपेक्षित विकृती (आजारी पडण्याची शक्यता) सरासरी असते त्या लोकांचा यामध्ये समावेश होतो.

ii. प्राधान्य असलेल्या जोखीमा

या लोकांची अपेक्षित विकृती सरासरीपेक्षा अतिशय कमी असते म्हणून यांना कमी हप्ता आकारला जातो.

iii. निकृष्ट जोखीमा

अशा व्यक्तींची अपेक्षित विकृती सरासरीपेक्षा अतिशय जास्त असते, मात्र तरीही त्यांना विमायोग्य मानले जाते. त्यांना जास्त (किंवा अतिरिक्त) हप्ते आकारून किंवा काही निर्बंध घालून विम्यासाठी स्वीकारले जाऊ शकते.

iv. नाकारलेल्या जोखीमा


ज्या व्यक्तींचे अपंगत्व व अपेक्षित अतिरिक्त विकृती इतकी जास्त असते की त्यांना परवडणाऱ्या दरात विमा संरक्षण देणे शक्य नसते. काहीवेळा त्याला किंवा तिला शस्त्रक्रियेसारख्या वैद्यकीय घटनांना तोंड द्यावे लागले असेल तर वैयक्तिक प्रस्तावही तात्पुरते फेटाळले जाऊ शकतात.

3. निवड प्रक्रिया

विमालेखन किंवा निवड प्रक्रिया दोन पातळ्यांवर होते असे म्हणता येईल:

- ✓ क्षेत्र पातळीवर
- ✓ विमालेखन विभागीय पातळीवर

आकृती १: विमालेखन किंवा निवड प्रक्रिया



a) क्षेत्र किंवा प्राथमिक पातळी

क्षेत्र पातळी विमालेखनाला प्राथमिक विमालेखन म्हणूनही ओळखले जाते. त्यामध्ये एंजट किंवा कंपनीच्या प्रतिनिधीद्वारे अर्जदार विमा संरक्षणाला परवानगी देण्यासाठी योग्य आहे का यासंदर्भात माहिती गोळा करतो. एंजट प्राथमिक विमालेखक म्हणून महत्वाची भूमिका पार पाडतो. तो विमा देण्यायोग्य संभाव्य ग्राहक कोण आहे हे सर्वोत्तम प्रकारे जाणून घेऊ शकतो.

काही विमा कंपनीच्या एंजटना एखादे निवेदन किंवा गोपनीय अहवाल भरायला सांगू शकतात, ज्यामध्ये एंजटने प्रस्तावकाविषयी विशिष्ट माहिती, मत व शिफारसी दिलेल्या असतात.

विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडून असाच एक अहवाल मागितला जाऊ शकतो ज्याला नैतिक अहवाल असे म्हणतात. या अहवालांमध्ये सामान्यपणे व्यवसाय, उत्पन्न व आर्थिक स्थिती व प्रस्तावित जीवनाचा लौकिक यांचा समावेश होतो.

नैतिक धोका म्हणजे काय?

वय, लिंग, सवयी इत्यादी घटक म्हणजे आरोग्य जोखीमेचे शारीरिक धोके आहेत, मात्र त्याशिवायही आणखी एका घटकाकडे काळजीपूर्वक पाहणे आवश्यक असते. याला ग्राहकाचा नैतिक धोका म्हणतात जो विमा कंपनीसाठी अतिशय महाग ठरू शकतो.

वाईट नैतिक धोक्याचे टोकाचे उदाहरण म्हणजे आरोग्य विमाधारक व्यक्तीला त्याची काही दिवसातच शस्त्रक्रिया होणार आहे हे माहिती असते मात्र तरीही विमाकर्त्याला याची माहिती देत नाही. इथे अशाप्रकारे दाव्याचे पैसे घेण्यासाठी जाणीवपूर्वक विमा घेण्याचा हेतू आहे.

नुकसानाकडे दुर्लक्ष करणे हे आणखी एक उदाहरण आहे. विमा असल्यामुळे विमाधारकाला त्याच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करण्याची इच्छा होऊ शकते कारण रुग्णालयाचा खर्च त्याचा विमाकर्ता करेल हे त्याला माहिती असते.

इथे 'नैतिक धोका'या आणखी एकप्रकारच्या धोक्याचा उल्लेख केला पाहिजे. इथे विमाधारक कोणतीही फसवणूक करणार नाही, मात्र त्याची विमा रक्कम मोठी आहे हे माहिती असल्याने, सर्वात खार्चिक उपचार घेईल, रुग्णालयातील सर्वात महाग खोलीत राहिल इत्यादी, जे तो विमाधारक नसता तर त्याने केले नसते.

फसवणूक निरीक्षण व प्राथमिक विमालेखक म्हणून एजंटची भूमिका

जोखीमेच्या निवडीसंदर्भात बहुतेक निर्णय प्रस्तावकाने प्रस्ताव अर्जांमध्ये जाहीर केलेल्या तथ्यांवर अवलंबून असतात. जो विमालेखक विमालेखन विभागात बसलेला आहे त्याला ही तथ्ये खोटी आहेत का व जाणीवपूर्वक लपविण्याच्या उद्देशाने फसवी तथ्ये देण्यात आली आहेत का हे माहिती असणे अवघड असते.

इथे एजंटची भूमिका महत्वाची असते. तो किंवा ती दिलेली तथ्ये खरी आहेत का हे ठरविण्याच्या सर्वोत्तम स्थितीत असतो, म्हणूनच एजंटचा प्रस्तावकाशी थेट व वैयक्तिक संपर्क असतो व अशाप्रकारे दिशाभूल करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक माहिती लपविण्यात आली आहे का किंवा चुकीची माहिती देण्यात आली आहे का याचे तो निरीक्षण करू शकतो.

b) विमालेखन विभागीय पातळी

दुसऱ्या पातळीवरील विमालेखन विभागीय किंवा कार्यालयीन पातळीवरील असते. त्यामध्ये विशेषज्ञ व व्यक्तींचा समावेश असतो जे अशा कामांमध्ये कुशल असतात व विम्याचा प्रस्ताव स्वीकारायचा का, कोणत्या अटींवर स्वीकारायचा हे ठरविण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित सर्व डाटा विचारात घेतात.

C. फाईल करा आणि वापरा मार्गदर्शक तत्वे

आपण हे लक्षात घेतले पाहजे की प्रत्येक विमाकर्त्याला विपणन करण्यापूर्वी त्याची उत्पादने तयार करावी लागतात आणि अंतर्लेखन विभागाच्या अनेक कामांपैकी हे एक कामच आहे. आयआरडीएआयने यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत व ती खालील प्रमाणे आहेत:

प्रत्येक कंपनी त्यांची उत्पादने तयार करताना अंतिम ग्राहक, त्याच्या गरजा, मागण्या आणि परवडण्याची क्षमता, अंतर्लेखनाचे पैलू, अक्च्युअरियल किंमत निर्धारण, बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरण इत्यादी गोष्टी ध्यानात घेते. अशाप्रकारे जरी मुळात रुग्णालय खर्चाची भरपाई करणारी उत्पादने भारतीय बाजारपेठेत प्रभावी असली तरी ग्राहकांना विविध प्रकारातील अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे आपण पाहतो.

प्रत्येक नवीन उत्पादन बाजारात उतरवले जाण्यापूर्वी त्याला मान्यता घ्यावी लागते. उत्पादन 'फाईल करा आणि वापरा' खाली दिलेल्या तरतुदींच्या अंतर्गत नियामकांकडे सादर करावे लागते. एकदा बाजारात आणलेले उत्पादन काढून घ्यायचे असेल तरीही मार्गदर्शक तत्वांचे

पालन करावे लागते. विद्यार्थ्यांनी फाईल करा आणि वापरा संबंधित अशा सर्व तरतुदी, फॉर्म्स, परतावे इत्यादी गोष्टींशी स्वतःला परिचित करून घ्यावे.

आयआरडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वैद्यकीय विमा उत्पादनांसाठी फाईल करा आणि वापरा प्रक्रिया:

- a) फाईल करा आणि वापरा प्रक्रियेनुसार प्राधिकरणाची पूर्व मान्यता घेतल्याशिवाय कोणताही वैद्यकीय विमा उत्पादन बाजारात विपणन करता येत नाही.
- b) कोणत्याही वैद्यकीय विमा उत्पादनातील यानंतरचे कोणतेही बदल किंवा सुधारणा यासाठी सुद्धा वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राधिकरणाची मान्यता आवश्यक असेल..
 1. प्रत्येक पॉलिसीधारकाला प्राधिकरणाने मान्य केलेला कोणताही बदल किंवा सुधारणा लागू होण्यापूर्वी किमान तीन महिने आधी कळवले पाहिजेत. या सूचनेमध्ये असा बदल किंवा सुधारणा करण्याची कारणे विशेषतः, विमा हप्त्यातील वाढ आणि अशा वाढीचे नेमकी आकडेवारी नमूद केलेली असली पाहिजे.
 2. अशा प्रकारचा विमा हप्त्यासह असणाऱ्या बदलाची किंवा सुधारणेची शक्यता माहितीपत्रकात नमूद केलेली असली पाहिजे.
- c) फाईल करा आणि वापरा अर्ज आयआरडीएआय द्वारे प्रमाणित करण्यात आला आहे आणि तो विविध परिशिष्टे आणि डाटाबेस शीट आणि ग्राहक माहिती शीट यासह ग्राहकाला पाठवला जातो.

माहितीपत्रकासह प्रत्येक विमाधारकाला ग्राहक माहिती पत्र दिले जाते आणि पॉलिसीमध्ये संरक्षणाचे तपशील, अपवाद, विमा हक्क देय होण्यापूर्वी लागू असल्यास प्रतीक्षा कालावधी, भरपाईची रक्कम परतावा आधारावर असेल किंवा एक निश्चित रक्कम असेल, नवीकरणाच्या अटी आणि फायदे, सहयोगी रक्कमेचे किंवा वजावटीचे तपशील आणि रद्द करण्याच्या अटी इत्यादी गोष्टी दिलेल्या असतात.

प्राधिकरणा द्वारे फाईल करा आणि वापरा अर्ज नेमलेल्या अक्च्युअरि आणि विमा कंपनीच्या सीईओ द्वारे प्रमाणित केला जाईल आणि प्राधिकरणाने वेळोवेळी सांगितलेल्या फॉर्मेट मध्ये व त्याप्रकारच्या दस्तावेजांसह असेल.

- d) वैद्यकीय विमा उत्पादन बाजारातून परत घेणे
 1. एखादा वैद्यकीय विमा उत्पादन बाजारातून परत घेण्यासाठी विमाकर्ता, उत्पादन काढून घेण्याची करणे आणि सद्य ग्राहकांना हाताळण्याचे संपूर्ण तपशील देऊन प्राधिकरणाची पूर्व मान्यता घेईल.

2. पॉलिसी दस्तावेजामध्ये उत्पादने बाजारातून काढून घेण्याच्या शक्यतेचा आणि असे उत्पादन बाजारातून काढून घेतल्यास त्यासाठी पॉलिसीधारकाला उपलब्ध असणारे पर्याय स्पष्टपणे दर्शविलेले असावेत.
 3. जर सद्य ग्राहकाने विमाकर्त्याच्या सूचनेला प्रतिसाद दिला नाही तर नवीकरण तारखेला पॉलिसी काढून घेतली जाईल आणि विमाधारकाला विमाकर्त्याकडे उपलब्ध असलेली शक्यतेच्या अटीशी निगडीत, नवी पॉलिसी घ्यावी लागेल.
 4. काढून घेतलेले उत्पादन संभाव्य ग्राहकांना देऊ केले जाणार नाही.
- e) कोणतेही उत्पादन बाजारात आणल्यानंतर वर्षातून किमान एकदा नेमलेल्या अक्च्युअरि द्वारे पुनरावलोकन केले जाईल. जर उत्पादन आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही असे लक्षात आले किंवा कोणत्याही बाबतीत कमकुवत वाटले तर नेमलेला अक्च्युअरि उत्पादनांत योग्य प्रकारचे बदल करू शकतो आणि फाईल करा आणि वापरा प्रक्रीये अंतर्गत बदलासाठी अर्ज करू शकतो.
- f) उत्पादनाला फाईल करा आणि वापरा मान्यता घेतल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर नेमलेला अक्च्युअरि उत्पादनाच्या कामगिरीचा, विकृती, चुका, व्याजदर, महागाई, खर्च आणि अन्य सुसंगत बाबी या आधारे उत्पादन तयार करताना असलेल्या मूळ गृहीतकांशी पडताळून पुनरावलोकन करेल आणि योग्य कारणे आणि आधीच्या गृहीतकांमध्ये सुधारणा यासह नव्याने मान्यता मिळवण्यासाठी अर्ज करेल.

D. आयआरडीएआयचे अन्य वैद्यकीय विमा विनियम

फाईल करा आणि वापरा मार्गदर्शक तत्वांच्या शिवाय, वैद्यकीय विमा विनियम खालील गोष्टींची मागणी करतात:

- a. प्रत्येक विमा कंपनीने एक वैद्यकीय विमा अंतर्लेखन धोरण तयार केले पाहिजे आणि त्याला कंपनीच्या संचालक मंडळाची मान्यता घेतली पाहिजे. अन्य विषयांसोबतच पॉलिसीमध्ये वैद्यकीय विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी प्रस्ताव फॉर्म दिलेला असला पाहिजे. अशा फॉर्म मध्ये प्रस्तावाचे कंपनीच्या उधृत केलेल्या धोरणानुसार अंतर्लेखन करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती मिळवता आली पाहिजे.
- b. अशी अंतर्लेखन पॉलिसी प्राधिकरणाकडे फाईल केली जावी. कंपनीकडे असे कोणतेही आवश्यक बदल करण्याचा हक्क आहे मात्र प्रत्येक बदलसुद्धा प्राधिकरणाकडे फाईल केला गेला पाहिजे.
- c. वैद्यकीय विम्याचा कोणताही प्रस्ताव संचालक मंडळाने मान्य केलेल्या अंतर्लेखन धोरणावर आधारित स्वीकारला जाईल. संभाव्य ग्राहकाचा प्रस्ताव नाकारला गेल्यास त्याला नाकारण्याच्या कारणांसहित लिखित स्वरूपात कळवले गेले पाहिजे.

- d. विमाधारकाला विमा हप्त्यापेक्षा अधिक कोणताही अंतर्लेखन अधिभार आकारला जाणार असेल तर विमाधारकाला कळवले पाहिजे आणि पॉलिसी जारी करण्यापूर्वी अशा प्रकारच्या अधिभारासाठी पॉलिसीधारकाची विशिष्ट मान्यता घेतली गेली पाहिजे.
- e. पॉलिसी घेतल्या नंतर किंवा पॉलिसी नवीकरणाच्या वेळी व्यवसायामध्ये बदल यासारखी अधिक माहिती असल्यास विमाधारकाद्वारे त्यासाठी प्रमाणित फॉर्म भरले पाहिजेत, ज्यात अशी माहिती सादर करणे आवश्यक असेल असे प्रसंग स्पष्टपणे दिलेले असतील आणि असे फॉर्म पॉलिसी दस्तावेजाचा भाग बनतील.
- f. एकाच विमाकर्त्याकडे लवकर प्रवेश करणाऱ्या, सतत नवीकरण करणाऱ्या, सकारात्मक विमा हक्क अनुभव इत्यादी असणाऱ्या पॉलिसीधारकांसाठी विमाकर्ते काही पद्धती किंवा सवलती देऊ शकतात आणि फाईल करा आणि वापरा मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत मान्य करून अशा पद्धती किंवा सवलती ते पॉलिसी दस्तावेजामध्ये आधीच जाहीर करतील.

वैद्यकीय विमा पॉलिसीबाबत वहनक्षमता संबंधित मार्गदर्शक तत्वे

आयआरडीएआयने जीवन विमा आणि वैद्यकीय विमा वहनक्षमता यासंबंधी अगदी स्पष्ट स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे दिले आहेत ती खालीलप्रमाणे:

1. खालील बाबतीत वहनक्षमता अनुमत केली जाईल:
 - a. कुटुंब फ्लोटर पॉलिसीसह साधारण विमा कंपन्यांनी जारी केलेल्या सर्व स्वतंत्र वैद्यकीय विमा पॉलिसी
 - b. साधारण विमा कंपनी द्वारे जारी केलेल्या समूह वैद्यकीय विमा पॉलिसी अंतर्गत संरक्षित कुटुंबाच्या सदस्यांसह स्वतंत्र सदस्य यांना समूह पॉलिसी मधून त्याच विमाकर्त्याच्या व्यक्तिगत वैद्यकीय विमा पॉलिसीकडे जाण्याचा किंवा कुटुंब फ्लोटर पॉलिसीकडे जाण्याचा हक्क असेल. त्यानंतर, त्याला/तिला पुढील नवीकरणाच्या वेळी वहनक्षमतेचा हक्क असेल.
2. पॉलिसीधारकाद्वारे वहनक्षमतेचा उपयोग पॉलिसी चालू असण्याच्या काळात नव्हे तर केवळ नवीकरणाच्या वेळीच केला जाऊ शकतो.
3. ज्या पॉलिसीधारकाला त्याची पॉलिसी दुसऱ्या विमा कंपनीकडे वहन करायची असेल त्याने चालू असलेल्या पॉलिसी नवीकरण दिनांकाच्या पूर्वी किमान 45 दिवस त्या कंपनीकडे त्याची संपूर्ण पॉलिसी कुटुंबातील सर्व सदस्यांसह वहन करण्यासंबंधात अर्ज केला पाहिजे.
4. नवीन विमाकर्त्याने विमा हप्ता नवीकरण दिनांकाच्या पूर्वी 45 दिवस आयआरडीएआय ने दिलेल्या स्वरूपात अर्ज केला नाही तर नवीन विमाकर्ता कंपनी वहनक्षमता सुविधा देऊ करेल किंवा करणार सुद्धा नाही.

5. अशा प्रकारची सुचना मिळाल्यानंतर, विमा कंपनी अर्जदाराला, आयआरडीएआयच्या मार्गदर्शक तत्वांना जोडलेल्या परिशिष्ट 'आय' मध्ये दिलेला वहनक्षमता फॉर्म व त्यासोबत प्रस्ताव फॉर्म आणि देऊ केली जातील अशा विविध वैद्यकीय विमा उत्पादनांचे माहिती साहित्य देऊ करेल.
6. पॉलिसीधारक वहनक्षमता फॉर्म सोबत प्रस्ताव फॉर्म भरेल आणि तो विमा कंपनीकडे सादर करेल.
7. वहनक्षमता फॉर्म मिळाल्यानंतर, विमा कंपनी सद्य विमा कंपनीला त्या पॉलिसीधारकाच्या आवश्यक वैद्यकीय आणि विमा हक्क संबंधी तपशीलवार पार्श्वभूमीसाठी पत्र लिहील. हे आयआरडीएच्या वेब पोर्टलच्या माध्यमातून केले जाईल.
8. वहनक्षमतेसंबंधी अशा प्रकारची विनंती मिळाल्यानंतर विमा कंपनी आवश्यक ती माहिती विनंती मिळाल्या नंतर 7 दिवसांच्या आत आयआरडीएच्या वेब पोर्टलवर दिलेल्या विमा पॉलिसी वहन करण्या संबंधातील डाटा फॉर्ममध्ये सादर करेल.
9. सद्य विमा कंपनी जर आवश्यक माहिती विशिष्ट काळात नवीन विमा कंपनीला डाटा फॉर्ममध्ये सादर करण्यास असमर्थ ठरली, तर ते आयआरडीएने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन मानले जाईल आणि अशा विमाकर्त्याला विमा कायदा, 1938 च्या दंडात्मक तरतुदीनुसार कारवाईला सामोरे जावे लागेल.
10. सद्य विमाकर्त्या कंपनीकडून डाटा मिळाल्यानंतर नवी कंपनी प्रस्तावाचे अंतर्लेखन करेल आणि पॉलिसीधारकाला आयआरडीएचे विनियम 2002 मधील विनियम 4 (6) नुसार (पॉलिसी धारकाच्या हिताचे संरक्षण) पॉलिसीधारकाला आपला निर्णय कळवेल.
11. वरील नमूद केलेल्या कालावधीनंतर जर विमा कंपनीने प्राधिकरणाकडे सादर केलेल्या अंतर्लेखन धोरणानुसार विनंती करणाऱ्या विमाधारकाला त्यांचा निर्णय कळवला नाही तर त्या कंपनीला असा प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार राहणार नाही आणि असा प्रस्ताव स्वीकारावा लागेल.
12. जेव्हा वहनक्षमतेबाबत नवीन विमाकर्त्याचा निर्णय नवीकरणाच्या तारखेला प्रलंबित असेल
 - a. पॉलिसीधारकाच्या विनंतीवरून थोड्या काळासाठी, जो किमान एक महिन्याचा कालावधी असेल, त्या कालावधीपुरता सुयोग्य दराने विमाहप्ता स्वीकारून सद्य पॉलिसी विस्तारित करता येऊ शकते आणि
 - b. नव्या विमाकर्त्याकडून स्वीकृत पॉलिसी मिळेपर्यंत किंवा विमाधारकाची तशा प्रकारची विशिष्ट विनंती मिळेपर्यंत सद्य पॉलिसी रद्द केली जाणार नाही.
 - c. अशा सर्व बाबतीत जेथे योग्य असेल तेथे नवा विमाकर्ता जोखीम धारणाची तारीख थोड्या कालावधीच्या समाप्तीच्या तारखेशी जुळवेल.

d. कोणत्याही कारणाने विमाधारकाला सद्य विमाकर्त्याकडेच पॉलिसी चालू ठेवण्याची इच्छा असेल तर त्याला नियमित विमा हप्ता आकारून व कोणतीही नवी अट न घालता तसे करण्याची अनुमती देण्यात येईल.

13. जर विमाधारकाने काही कालावधीसाठी पॉलिसी विस्तार स्वीकारला असेल आणि त्याच काळात विमा हक्क निर्माण झाला तर, व सद्य विमाकर्त्याने विमा हक्क स्वीकारला तर सद्य विमाकर्ता पॉलिसी वर्षाच्या उर्वरित भागासाठी उर्वरित विमा हप्ता आकारेल. अशा बाबतीत, पॉलिसीधारकाची उर्वरित कालावधीसाठी विमाहप्ता भरण्याची देयता निर्माण होते आणि त्या वर्षासाठी सद्य विमाकर्त्याकडे पॉलिसी चालू ठेवणे क्रमप्राप्त होते.
14. वहन होणारी नवी पॉलिसी स्वीकारण्यासाठी विमाकर्ता कोणताही जादा आकार लावणार नाही किंवा केवळ पॉलिसी वहन करण्याचे कोणतेही शुल्क घेणार नाही.
15. वहन केलेली पॉलिसी स्वीकारली गेल्यावर कोणत्याही मध्यस्थाला काहीही वर्तन देय नसेल.
16. कोणत्याही वैद्यकीय विमा पॉलिसीसाठी, सद्य पॉलिसी अंतर्गत सद्य आजारांच्या बाबतीती प्रतीक्षा कालावधी आधीच पूर्ण आले असतील तर कालबद्ध अपवाद विचारात घेतले जातील आणि नवीन वहन झालेल्या पॉलिसी अंतर्गत त्याप्रमाणात कमी करून घेतले जातील.

टीप 1 : जर नवीन पॉलिसी मध्ये विशिष्ट आजाराच्या किंवा उपचाराच्या बाबत प्रतीक्षा कालावधी पूर्वीच्या पॉलिसी पेक्षा अधिक असेल तर वहन करणाऱ्या पॉलिसीधारकाने सादर केलेल्या वहनक्षमता फॉर्म मध्ये वाढीव कालावधी स्पष्टपणे उधृत केलेला असायला हवा.

टीप 2 : समूह विमा पॉलिसी मध्ये, व्यक्तिगत सदस्यांना वर सांगितलेल्या सतत विमा संरक्षण घेतलेल्या वर्षाच्या आधारावर, मग आधीच्या पॉलिसी मध्ये कोणतेही पूर्वी अस्तित्वात असलेले अपवाद/कालबद्ध अपवाद असले तरीही त्यांचे श्रेय दिले जाते.

17. मागील विमाकर्त्याकडून मागील पॉलिसीवर मिळालेल्या वर्धिष्णू लाभांशाच्या प्रमाणात विमाधारकाने विनंती केल्यास वर्धित विमा आश्वासित रक्कमेसाठी, विमा आश्वासित रक्कमेला वहनक्षमता लागू होते.

उदाहरणार्थ – एखाद्या व्यक्तीची विमा आश्वासित रक्कम रुपये 2 लाख असेल आणि त्यावर विमाकर्ता ए कडून अपेक्षित लाभांश रुपये 50000 असेल; तर जेव्हा तो विमाकर्ता बी कडे स्थलांतरित होईल आणि त्याचा प्रस्ताव मान्य होईल तेव्हा, विमाकर्ता बी त्याला रुपये 2.50 लाख साठी लागू असणारा विमा हप्ता आकारून रुपये 2.50 लाख विमा आश्वासित रक्कम देऊ करेल. जर विमाकर्ता बी याच्या कडे रुओअये 2.50 लाखांसाठी योग्य असे उत्पादन नसेल तेव्हा, विमाकर्ता बी त्याला जवळची वरील विमा आश्वासित रक्कम, उदा.

रुपये 3 लाख साठीचा विमा हप्ता आकारून रुपये 3 लाखांचा विमा देऊ करेल. मात्र वहनक्षमता केवळ रुपये 2.50 लाख रुपयांसाठीच उपलब्ध असेल.

18. विमाकर्ते पॉलिसीधारकाचे लक्ष पॉलिसी करार आणि माहितीपत्रक, विक्री साहित्य किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील दस्तावेज याद्वारे लक्ष वेधतील की:

- a. सर्व विमा पॉलिसी वहनक्षम आहेत;
- b. वहनक्षमतेचा लाभ घेण्यासाठी, अन्य विमाकर्त्याकडून प्रस्ताव स्वीकारण्यासाठी होणारा विलंब लक्षात घेऊन पॉलिसीमध्ये खंड येऊ नये म्हणून नवीकरणाच्या तारखेच्या पुरेसे आधी पॉलिसीधारकाने अन्य विमाकर्त्याला संपर्क करण्याचे पाउल उचलले पाहिजे.

E. विम्याची मूलतत्वे व विमालेखनाची साधने

1. विमालेखनाशी संबंधित मूलतत्वे

कोणत्याही प्रकारच्या विम्यामध्ये, मग तो जीवन विमा असो किंवा सर्वसाधारण विमा, जोखीम स्वीकारण्याशी संबंधित काही कायदेशीर मूलतत्वे लागू होतात. आरोग्य विम्यालाही हीच मूलतत्वे लागू होतात व या मूलतत्वांचे उल्लंघन केल्यास विमाकर्ता जबाबदारी टाळण्याचा निर्णय घेऊ शकतो, ज्यामुळे पॉलिसीधारक असामाधानी होतात व वैतागतात. ही केंद्रीय मूलतत्वे पुढीलप्रमाणे आहेत:

1. परमसद्भाव (उबेरिमा फायडेस) व विमा हित
2. विमालेखनासाठी साधने

विमालेखकासाठी ही माहितीचा स्रोत असतात व या आधारे जोखीमेचे वर्गीकरण केले जाते व हप्ते निश्चित केले जातात. विमालेखनासाठी पुढील महत्वाची साधने वापरली जातात:

a) प्रस्ताव अर्ज

हा कराराचा आधार असतो ज्यामध्ये प्रस्तावकाचे आरोग्याविषयक व वैयक्तिक तपशील (उदाहरणार्थ वय, पेशा, शरीराची ठेवण, आरोग्य स्थिती, उत्पन्न, हप्ता दिल्याचे तपशील इत्यादी) गोळा केले जातात. उत्पादन व कंपनीच्या गरजा/धोरणांनुसार हे साध्या प्रश्नांपासून ते तपशीलवार प्रश्नावलीपर्यंत असू शकतात ज्याद्वारे सर्व महत्वाची तथ्ये जाहीर करण्यात आली आहेत याची खात्री केली जाईल व त्यानुसार विमा संरक्षण दिले जाईल. विमाधारकाने कोणतेही उल्लंघन केले किंवा माहिती लपविली तर पॉलिसी रद्द मानली जाईल.

b) वयाचा पुरावा

हप्ते विमाधारकाच्या वयाच्या आधारे ठरवले जातात. म्हणूनच नावनोंदणीच्या वेळी जाहीर केलेले वय सादर केलेल्या वयाच्या पुराव्या आधारे पडताळून पाहणे महत्वाचे असते.

उदाहरण

भारतामध्ये अनेक दस्तऐवज वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकतात मात्र त्यापैकी सर्व कायद्याने स्वीकार्य मानले जात नाहीत. बहुतेक वैध दस्तऐवजांचे ढोबळपणे दोन वर्गामध्ये वर्गीकरण केले जाते. ते पुढीलप्रमाणे आहेत:

- वयाचा प्रमाणभूत पुरावा: शाळेचे प्रमाणपत्र, पारपत्र, अधिवास प्रमाणपत्र, पॅनकार्ड इत्यादी यापैकी काही आहेत.
- वयाचा अ-प्रमाणभूत पुरावा: शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, मोठ्यांचे प्रतिज्ञापत्र, ग्राम पंचायतीचे प्रमाणपत्र इत्यादी यापैकी काही आहेत.

c. आर्थिक दस्तऐवज

उत्पादनाला लाभ व्हावा व नैतिक धोका कमी व्हावा यासाठी प्रस्तावकर्त्याची आर्थिक स्थिती जाणून घेणे महत्वाचे असते. मात्र, केवळ पुढील बाबतीत आर्थिक दस्तऐवज मागितले जातात

- वैयक्तिक अपघात संरक्षण किंवा
- उच्च विमा रकमेचे संरक्षण किंवा
- किंवा मागितलेले संरक्षण व नमूद केलेले उत्पन्न व पेशा यांची तुलना केल्यास त्यात तफावत आढळते.

d. वैद्यकीय अहवाल

वैद्यकीय अहवालांची आवश्यकता विमाकर्त्याच्या निकषांवर आधारित असते व सर्वसामान्यपणे विमाधारकाच्या वयावर व काही वेळा संरक्षणाच्या रकमेवर अवलंबून असते. प्रस्ताव अर्जातील काही उत्तरांमध्ये अशी काही माहिती असू शकते ज्यामुळे वैद्यकीय अहवाल मागवले जाऊ शकतात.

e. विक्री कर्मचाऱ्यांचे अहवाल

विक्री कर्मचाऱ्यांना कंपनीचे तळागाळातील पातळीवरील विमालेखकही म्हणता येईल व त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी दिलेल्या माहितीचा विचार करणे महत्वाचे असू शकते. मात्र विक्री कर्मचाऱ्यांना जास्त व्यवसाय मिळविण्यासाठी लाभांश दिला जात असल्याने, इथे परस्पर विरोधी हितही असते ज्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.

स्वतःची चाचणी घ्या 2

विमालेखनामध्ये परमसद्भाव्याच्या तत्वाचे पालन _____ ने करणे आवश्यक असते.

- विमाकर्ता

- II. विमाधारक
- III. विमाकर्ता व विमाधारक दोघेही
- IV. वैद्यकीय परीक्षक

स्वतःची चाचणी घ्या3

विमा हित म्हणजे _____.

- I. ज्या संपत्तीचा विमा काढायचा आहे त्यामध्ये व्यक्तिचे आर्थिक हित
- II. ज्या संपत्तीचा आधीपासून विमा काढलेला आहे
- III. प्रत्येक विमा कंपनीचा नुकसानाचा हिस्सा जेव्हा एकाहून अधिक कंपन्या एकच नुकसान वाटून घेतात
- IV. विमाकर्त्याकडून वसूल करता येईल अशी नुकसानाची रक्कम

F. विमालेखन प्रक्रिया

एकदा हवी ती माहिती मिळाल्यानंतर, विमालेखक पॉलिसीच्या अटी ठरवतो. आरोग्य विमा व्यवसायासाठी वापरले जाणारे सामाईक अर्ज खालील प्रमाणे आहेत:

1. वैद्यकीय विमालेखन

वैद्यकीय विमालेखनाच्या प्रक्रियेमध्ये प्रस्तावकर्त्याकडून आरोग्य विमा पॉलिसीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तिची आरोग्य स्थिती निश्चित करता येते. त्यानंतर संकलित केलेल्या माहितीचे विमाकर्ता विमा संरक्षण द्यायचे किंवा नाही, किती मर्यादेपर्यंत द्यायचे व कोणत्या अटींवर व अपवर्जनांवर द्यायचे हे ठरविण्यासाठी मूल्यमापन करतो. अशाप्रकारे वैद्यकीय विमालेखनाद्वारे जोखीम स्वीकारायची किंवा नाकारायची तसेच संरक्षणाच्या अटी ठरवता येतात.

मात्र, वैद्यकीय विमालेखनामध्ये वैद्यकीय अहवाल घेणे व तपासणे यामुळे जास्त खर्च येतो. तसेच, विमाकर्ता जेव्हा जास्त प्रमाणावर वैद्यकीय विमालेखनाचा वापर करतात, तेव्हा ते 'चोखंदळपणा' करत असल्याचा (केवळ सर्वोत्तम जोखीम स्वीकारतात व इतरांना नकार देतात) आरोप केला जातो. यामुळे संभाव्य ग्राहक वैतागतात व विमा घेण्यास इच्छुक असलेल्या लोकांची संख्या कमी होते कारण त्यांना आवश्यक असलेली माहिती व तपशील द्यायचे नसतात व आवश्यक त्या चाचण्या करून घ्यायच्या नसतात.

वैयक्तिक आरोग्य विम्यासाठी आरोग्य स्थिती व वय हे विमालेखन करताना विचारात घेतले जाणारे महत्वाचे घटक आहेत. तसेच सध्याची आरोग्य स्थिती, वैयक्तिक व कौटुंबिक वैद्यकीय इतिहासामुळे विमालेखक कोणत्याही आधीपासून अस्तित्वात असेला आजार किंवा स्थिती व कालांतराने भविष्यात आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता ठरवू शकतो ज्यासाठी रुग्णालयात दाखल करावे लागेल किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल.

त्याशिवाय प्रस्ताव अर्ज अशाप्रकारे बनविले असतात, ज्यामध्ये भूतकाळात घेतलेले उपचार, रुग्णालयातील वास्तव्य व झालेल्या शस्त्रक्रियांची माहिती घेता येते. यामुळे विमा लेखकाला आधीचा आजार पुन्हा होण्याच्या शक्यतेचे, सध्याच्या किंवा भविष्यातील आरोग्य स्थितीवर किंवा भविष्यातील गुंतागुंतींवर त्याचा परिणाम यांच्या शक्यतेचे मूल्यमापन करता येते. प्रस्तावकर्ता ज्या आजारांसाठी औषधे घेत आहे त्यासाठी लवकरच कधीही रुग्णालयात दाखल केले जाण्याची किंवा तो आजार पुन्हा होण्याची शक्यता आहे.

उदाहरण

उच्च रक्तदाब, जास्त वजन/लठ्ठपणा व साखरेची वाढलेली पातळी यासारख्या वैद्यकीय स्थितींमुळे हृदय, मूत्रपिंड व चेता यंत्रणेच्या विकारांसाठी भविष्यात रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. म्हणूनच, वैद्यकीय विमा लेखनासाठी जोखीमेचे मूल्यमापन करताना या अटींचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

सामान्यपणे आरोग्य स्थितीतील विपरित बदल ४० वर्षांनंतर, प्रामुख्याने सामान्यपणे वृद्ध होण्याच्या प्रक्रियेमुळे होतात, ४५ वर्षापूर्वीच्या प्रस्तावकर्त्याच्या कोणत्याही वैद्यकीय तपासण्या किंवा चाचण्या करायची गरज नसते (काही विमाकर्ते हे आवश्यकता ५० किंवा ५५ वर्षांपर्यंतही वाढवू शकतात). वैद्यकीय विमालेखन मार्गदर्शक तत्वांनुसार प्रस्तावकर्त्याच्या आरोग्य स्थितीविषयी त्याच्या/तिच्या कौटुंबिक डॉक्टरांनी स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्रही लागू शकते.

भारतीय आरोग्य विमा बाजारात, आरोग्य विम्यासाठी महत्वाचा वैद्यकीय विमालेखन घटक म्हणजे व्यक्तीचे वय. ४५-५० वर्षांहून मोठ्या, पहिल्यांदाच नावनोंदणी करणाऱ्या व्यक्तींना सामान्यपणे आरोग्य जोखीम स्वरूपाचे मूल्यमापन करण्यासाठी व त्यांच्या सध्याच्या आरोग्य स्थितीविषयी माहिती मिळविण्यासाठी विशिष्ट रोगनिदान तपासण्या करून घ्याव्या लागतील. अशा तपासण्यांमुळे आधीपासून काही वैद्यकीय स्थिती किंवा आजार आहे का हे कळू शकते.

उदाहरण

औषधे, मद्य व तंबाखुचे सेवन हे शोधणे अवघड असू शकते व प्रस्तावकर्ते क्वचितच प्रस्ताव अर्जामध्ये ते जाहीर करतात. ही तथ्ये जाहीर न केल्याने आरोग्य विम्याच्या विमालेखनामध्ये मोठे आव्हान निर्माण होते. लठ्ठपणा आणखी एक समस्या आहे जी एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या होण्याचा धोका आहे व यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचे पुरेसे मूल्यांकन करता येईल अशी विमालेखन साधने विमालेखकांनी विकसित करणे आवश्यक आहे.

2. वैद्यकेतर विमालेखन

आरोग्य विम्याच्या बहुतेक प्रस्तावकर्त्यांना वैद्यकीय तपासणीची गरज नसते. वैद्यकीय तपासण्यांदरम्यान केवळ एक दशांश किंवा त्यापेक्षा कमी प्रकरणांचे विपरित निकाल असतील

हे पुरेशा अचूकपणे सांगता येते, त्यामुळे विमाकर्ते बहुतेक प्रकरणांमध्ये वैद्यकीय तपासणीत सवलत देऊ शकतात.

प्रस्तावकर्त्यांनी सर्व महत्वाची तथ्ये पूर्णपणे व खरेपणाने जाहीर केली असती व ती एजंटने काळजीपूर्वक तपासली असती, तर वैद्यकीय तपासणीची गरज अतिशय कमी राहिली असती. किंबहुना, वैद्यकीय तपासणीच्या खर्चात व इतर खर्चात बचत झाल्यास दाव्यांच्या प्रमाणात थोडी वाढही स्वीकारता येईल व त्यामुळे प्रस्तावकर्त्यांची गैरसोयही कमी होईल.

म्हणूनच, विमा कंपनी काही विमा पॉलिसी घेऊन येत आहेत ज्यामध्ये प्रस्तावकर्त्याला कोणतीही वैद्यकीय तपासणी करून घ्यायची गरज नसते. अशा परिस्थितीत, कंपनी सामान्यपणे 'वैद्यकीय जाळे' तयार तयार करतात जे कोणत्या वयाला व टप्प्याला वैद्यकीय विमालेखन केले जावे हे दर्शवितात, व म्हणूनच वैद्यकेतर मर्यादांची काळजीपूर्वक रचना केली जाते ज्यामुळे व्यवसाय व जोखीम यातील योग्य संतुलन राखले जाते.

उदाहरण

एखाद्या व्यक्तिला वैद्यकीय तपासणी, प्रतीक्षा कालावधी व प्रक्रियेमध्ये होणारा उशीर अशा दीर्घ प्रक्रियेतून न जाता आरोग्य विमा घ्यायचा असेल, तर ती वैद्यकेतर विमालेखन पॉलिसीचा पर्याय निवडू शकते. वैद्यकेतर विमालेखन धोरणात, हप्त्याचे दर व विमा रक्कम सामान्यपणे काही आरोग्य प्रश्नांच्या आधारे निश्चित केली जाते जे बहुतेक वय, लिंग, धूम्रपान वर्ग, शरीराची ठेवण इत्यादींवर अवलंबून असतात. याची प्रक्रिया जलद असते मात्र तुलनेने हप्ते जास्त असू शकतात.

3. सांख्यिकीय गुणांकन पद्धत

ही विमालेखनामध्ये वापरली जाणारी पद्धत आहे, ज्यामध्ये सांख्यिकीय किंवा टक्केवारीचे मूल्यमापन जोखीमेच्या प्रत्येक घटकावर केले जाते.

वय, लिंग, वंश, व्यवसाय, निवास, पर्यावरण, शरीराची ठेवण, सवयी, कुटुंब व वैयक्तिक इतिहास तपासला जातो व पूर्वनिर्धारित निकषांच्या आधारे सांख्यिकीय गुणांकन केले जाते.

4. विमालेखनाचा निर्णय

मिळालेल्या माहितीचे काळजीपूर्वक मूल्यमापन करून तिचे योग्य त्या जोखीम वर्गवाच्यांमध्ये वर्गीकरण केल्यानंतर विमालेखन प्रक्रिया पूर्ण होते. वरील साधनांच्या आधारे व आपल्या विवेकबुद्धीनुसार विमालेखक जोखीमेचे पुढील वर्गवाच्यांमध्ये वर्गीकरण करतो:

- प्रमाणभूत दरांनी जोखीम स्वीकारा
- अतिरिक्त हप्ता (लोडिंग) आकारून जोखीम स्वीकारा, अर्थात सर्वच कंपन्यांमध्ये असे केले जात नाही
- विहित कालावधी/अवधीसाठी विमा संरक्षण लांबणीवर टाकणे

- d) विमा संरक्षण नाकारणे
- e) प्रति प्रस्ताव (संरक्षण मर्यादित ठेवणे किंवा काही भाग नाकारणे)
- f) जादा वजावट किंवा सहयोगी रक्कम लादणे
- g) पॉलिसी अंतर्गत कायमचे अपवर्जन (अपवर्जने) लागू करणे

कोणताही आजार कायमचा वगळल्यास, पॉलिसी प्रमाणपत्रावर त्याचे साक्ष्यांकन केले जाते. प्रमाणभूत पॉलिसी अपवर्जनाव्यतिरिक्त हे अतिरिक्त अपवर्जन असते व तो कराराचा एक भाग असतो.

विमालेखकांद्वारे तज्ञ वैयक्तिक जोखीम मूल्यमापन विमा कंपन्यासाठी अतिशय महत्वाचे असते कारण त्यामुळे विमा यंत्रणा संतुलित राहते. विमालेखनामुळे विमाकर्ता जोखीमेची समान पातळी अपेक्षित असलेल्यांचा एकाच गटात समावेश करतो व त्यांनी निवडलेल्या संरक्षणासाठी त्यांना समान हप्ता आकारतो. यातून पॉलिसीधारकाला मिळणारा लाभ म्हणजे त्याला रास्त व स्पर्धात्मक दरात विमा उपलब्ध होतो तर विमाकर्त्याला होणारा लाभ म्हणजे विकृतीच्या गृहितकानुसार त्याला त्याचा पोर्टफोलिओचा अनुभव राखता येतो.

5. सामान्य किंवा प्रमाणभूत अपवर्जनांचा वापर करणे

बहुतेक पॉलिसींमध्ये काही अपवर्जने लागू केलेली असतात जी त्यांच्या सर्व सदस्यांना लागू होतात. यांना प्रमाणभूत अपवर्जने किंवा काही वेळा सामान्य अपवर्जने असे म्हणतात. विमाकर्ते प्रमाणभूत अपवर्जने लागू करून त्यांची असुरक्षितता मर्यादित करतात.


या मुद्यावर आधीच्या प्रकरणात चर्चा करण्यात आली.

स्वतःची चाचणी घ्या 4

वैद्यकीय विमालेखनाविषयी पुढीलपैकी कोणते निवेदन चुकीचे आहे?

- I. वैद्यकीय अहवाल गोळ करण्यात व त्याचे मूल्यमापन करण्यात बराच खर्च येतो.
- II. आरोग्य विम्यासाठी वैद्यकीय विमालेखन करताना सध्याची आरोग्य स्थिती व वय हे महत्वाचे घटक असतात.
- III. प्रस्तावकर्त्यांना त्यांच्या आरोग्य जोखीम स्वरूपाचे मूल्यमापन करण्यासाठी वैद्यकीय व रोगनिदान तपासण्या करून घ्याव्या लागतात.
- IV. जोखीमेच्या प्रत्येक घटकावर टक्क्यांचे मूल्यमापन केले जाते.

आकृती 1 : विमालेखन प्रक्रिया



G. समूह आरोग्य विमा

1. समूह आरोग्य विमा

समूह विम्याचे विमालेखन प्रामुख्याने सरासरीच्या नियमावर केले जाते, म्हणजेच प्रमाणभूत समूहाच्या सर्व सदस्यांना समूह आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत संरक्षण दिले असते, समूहातील व्यक्ती वैयक्तिकपणे विमाकर्त्याच्या विरुद्ध-निवड करू शकत नाहीत. अशाप्रकारे, आरोग्य विम्यासाठी एका समूहाला स्वीकारून, विमाकर्ता समूहामधील काही सदस्यांना तीव्र व वारंवार आरोग्य समस्या असू शकतात ही शक्यता विचारात घेतो.

समूह आरोग्य विम्याच्या विमालेखनासाठी समूहाच्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण करणे आवश्यक असते ज्याद्वारे हा समूह विमा कंपनीच्या विमालेखन मार्गदर्शक तत्वांमध्ये तसेच विमा नियमांनी समूह विम्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बसतो का याचे मूल्यमापन करता येते.

समूह आरोग्य विम्यासाठी प्रमाणभूत विमालेखन प्रक्रियेमध्ये प्रस्तावित समूहाचे पुढील घटकांनुसार मूल्यांकन करावे लागते:

- a) समूहाचा प्रकार
- b) समूहाचा आकार
- c) उद्योगाचा प्रकार
- d) संरक्षणासाठी पात्र व्यक्ती
- e) संपूर्ण समूहाला संरक्षण दिले जात आहे किंवा सदस्यांना बाहेर राहण्याचा पर्याय आहे
- f) संरक्षणाची पातळी – सर्वांसाठी समान किंवा वेगवेगळी
- g) लिंग, वय, एका किंवा अनेक ठिकाणी, समूह सदस्यांच्या उत्पन्न पातळ्या, कर्मचाऱ्यांच्या उलाढालीचा दर, समूह धारकाद्वारे संपूर्ण हप्ता दिला जाईल किंवा सदस्यांना हप्त्याच्या रकमेत योगदान द्यावे लागेल यासंदर्भात गटाची रचना
- h) विविध भौगोलिक ठिकाणांमध्ये विविध ठिकाणी पसरलेले असल्यास विविध प्रदेशातील आरोग्यदेखभाल खर्चातील फरक
- i) समूहधारकाचे तृतीय पक्ष प्रशासकाद्वारे (त्याला हवा असलेला किंवा विमाकर्त्याने निवडलेला) किंवा विमाकर्त्याद्वारेच समूह विम्याच्या प्रशासनास प्राधान्य
- j) प्रस्तावित समूहाचा पूर्वीचा दाव्यांचा अनुभव

उदाहरण

खाणींमध्ये किंवा कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या समूहाच्या सदस्यांना वातानुकूलित कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांच्या गटापेक्षा आरोग्याची जोखीम अधिक असते. दोन्ही गटांसाठी आजारांचे स्वरूप (त्यामुळेच दावेही) बरेच वेगळे असण्याची शक्यता आहे. म्हणूनच विमाकर्ता दोन्ही प्रकरणांनुसार आरोग्य विमा पॉलिसीचे दर ठरवेल.

त्याचप्रमाणे उच्च उलाढाल असलेल्या आयटी कंपन्यांसारख्या समूहांच्या बाबतीत विपरित निवड टाळण्यासाठी, विमाकर्ते खबरदारीचे निकष लावू शकतात उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांनी विम्यासाठी पात्र होण्यासाठी परिवीक्षा कालावधी पूर्ण केला पाहिजे.

आरोग्य विमा व्यवसायाच्या अतिशय स्पर्धात्मक स्वरूपामुळे, विमाकर्ते समूह विमा योजनांमध्ये बरीच लवचिकता व लाभांमध्ये गरजेनुसार बदल करतात. मालक-कर्मचारी समूह विमा योजनांमध्ये, कालांतराने लाभांची रचना विकसित होत जाते व मालकाच्या मनुष्यबळ विभागाद्वारे कर्मचाऱ्यांना रोखून ठेवण्याचे साधन म्हणून वापरले जाते. बहुतेकवेळा, विमाकर्त्यांमधील स्पर्धेमुळे दुसऱ्या विमाकर्त्याने दिलेल्या समूह विमा योजनेची बरोबरी करण्यासाठी किंवा सुधारित लाभ देण्यासाठी लवचिकता दिली जाते ज्यामुळे दुसऱ्या विमाकर्त्याचा व्यवसाय ताब्यात घेता येतो व आपल्याकडे वळवता येतो.

2. मालक-कर्मचारी समूहाशिवाय इतर विमालेखन

मालक-कर्मचारी समूह हे पारंपरिकपणे समूह आरोग्य विमा दिले जाणारे अगदी नेहमीचे गट आहेत. मात्र, आरोग्य विम्याला आरोग्य सेवा खर्चासाठी निधी देण्याचे प्रभावी माध्य म्हणून मान्यता मिळू लागल्याने, विविध प्रकारचे गट आता तयार झाले आहेत. अशा परिस्थितीत समूहाचे विमालेखन करताना समूहाच्या रचनेचे वैशिष्ट्य विचारात घेणे समूह आरोग्य विमा विमालेखकांसाठी महत्त्वाचे असते.

कर्मचारी-मालक समूहांव्यतिरिक्त, विमाकर्त्यांनी पुढीलप्रमाणे विविध प्रकारच्या समूहांना विमा संरक्षण दिले आहे: कामगार संघटना, विश्वस्त संस्था व सोसायटी, बहु-मालक गट, विशेष विक्री हक्क असलेले विक्रेते, व्यावसायिक संघटना, क्लब व इतर बंधुत्व संघटना.

विविध देशांमध्ये सरकारे समाजाच्या गरीब घटकांसाठी समूह आरोग्य विमा संरक्षण खरेदी करतात. भारतामध्ये केंद्रीय व राज्य पातळीवरील सरकारे जोरकसपणे गरीबांसाठीच्या समूह आरोग्य विमा योजना प्रायोजित करतात उदाहरणार्थ आरएसबीवाय, यशस्विनी इत्यादी.

अशा वैविध्यपूर्ण समूहांसाठी विमालेखनामध्ये विचार केले जाणारे घटक सर्वसामान्यपणे स्वीकार्य समूह विमालेखन घटकांसारखेच असले तरीही, पुढील अतिरिक्त घटकांचाही विचार केला जातो:

- गटाचा आकार (समूहाचा आकार लहान असेल तर वारंवार बदल होऊ शकतात)

- b) विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये आरोग्यसेवा खर्चाची पातळी वेगवेगळी असते
- c) समूह आरोग्य विमा योजनेमध्ये समूहातील सर्व सदस्य सहभागी न झाल्यास विपरित निवडीची जोखीम असते
- d) पॉलिसी घेतलेल्या गटातील सदस्यांचे सातत्य

केवळ कमी दरामध्ये अशा समूह आरोग्य विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी, अनियमित प्रकारच्या गटांमध्ये वाढ झाली आहे, यांना 'सोयीचे गट' असे म्हणतात. म्हणूनच विमा नियामक आयआरडीएने विमाकर्त्यांनी विविध गट हाताळण्यासाठी स्वीकारलेला दृष्टिकोन नियमित करण्यासाठी समूह विमा मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. अशा बिगर-कर्मचारी गटांमध्ये पुढील गटांचा समावेश होतो:

- a) मालक कल्याण संघटना
- b) विशिष्ट कंपनीद्वारे देण्यात आलेले क्रेडिट कार्ड धारक
- c) विशिष्ट व्यवसायाचे ग्राहक जेथे विमा अतिरिक्त लाभ म्हणून दिला जातो
- d) बँक व व्यावसायिक संघटना किंवा संस्थांचे कर्जदार

समूह विमा मार्गदर्शकतत्वांमागचे उद्दिष्ट केवळ लवचिक रचना, वैयक्तिक पॉलिसींवर उपलब्ध नसलेले लाभ मिळवणे व खर्चात बचत हे लाभ मिळविण्याच्या उद्दिष्टाने समूह तयार करण्यास निर्बंध घालणे हे आहे. अशा 'सोयीच्या गटांमुळे' बहुतेकवेळा विमाकर्त्यांविरुद्ध विपरित निवड केली जाते व परिणामी दाव्यांचे प्रमाण अधिक असते. अशाप्रकारे नियामक प्राधिकरणाद्वारे घालून दिलेल्या समूह विमा मार्गदर्शक तत्वांमुळे विमाकर्त्यांद्वारे बाजारातील वर्तन जबाबदारीचे राहण्यास मदत होते. त्यामुळे विमाकंपन्यांद्वारे विमालेखनामध्ये तसेच समूह योजनांसाठी प्रशासकीय मानके तयार करून समूह विमा योजनांचा प्रसार करताना शिस्त आणली जाते.

H. विदेश प्रवास विम्याचे अंतर्लेखन

विदेश प्रवास विम्याच्या अंतर्गत मुख्य संरक्षण हे वैद्यकीय संरक्षण असते त्यामुळे सर्वसाधारण पणे अंतर्लेखनात सुद्धा वैद्यकीय विम्याची पद्धत वापरली जाईल.

विमा हप्त्याचे दर निर्धारण आणि पॉलिसी स्वीकृती प्रत्येक कंपनीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार केले जाईल मात्र अन्य काही महत्वाचे पैलू खालीलप्रमाणे असतील:

1. विमा हप्त्याचा दर प्रस्तावकाचे वय आणि विदेश प्रवासाचा कालावधी यावर अवलंबून असेल.
2. विदेशातील वैद्यकीय उपचारांचा खर्च महागडा असल्याने सामान्यतः आपल्या देशातील वैद्यकीय विमा पॉलिसी पेक्षा विमा हप्ता दर खूप असत असतो.

3. त्यातून अन्य देशांपेक्षा, युएसए आणि कॅनडा येथील विमा हप्ता सर्वाधिक असतो.
4. पॉलिसीचा वापर करून पॉलिसीधारक परदेशात वैद्यकीय उपचार घेणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आणि त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या आजारांचा प्रस्तावाच्या टप्प्यावरच काळजीपूर्वक विचार केला गेला पाहिजे.

1. व्यक्तिगत अपघात विम्याचे अंतर्लेखन

व्यक्तिगत अपघात पॉलिसी साठी अंतर्लेखनाच्या मुद्द्यांबाबत खाली चर्चा केली आहे:

दर निर्धारण

व्यक्तिगत अपघात विम्यामध्ये विमाधारकाचा व्यवसाय हा सर्वात महत्वाचा पैलू विचारात घेतला जातो. साधारणपणे घरात आणि रस्त्यांवर अपघाताला सामोरे जाणे सर्व लोकांसाठी सारखेच असते. मात्र व्यवसायाशी संबंधित जोखमी कामाच्या स्वरूपावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, इमारतीच्या बांधकामाच्या साईटवर काम करणाऱ्या इंजिनियरपेक्षा ऑफिस मध्ये काम करणाऱ्या व्यवस्थापकाला कमी जोखमीला सामोरे जावे लागते.

प्रत्येक व्यवसायासाठी एक निश्चित दर ठरवणे व्यवहार्य नाही. त्यामुळे, कमी अधिक सारख्या जोखमीचे व्यवसाय काही समूहांमध्ये वर्गीकृत केले जातात. वर्गीकरणाची खाली दिलेली पद्धत सोपी आणि व्यवहार्य आहे. प्रत्येक कंपनीचे स्वतःचे वर्गीकरणाचे वेगळे आधार असू शकतात.

जोखमीचे वर्गीकरण

व्यवसायाच्या आधारावर, विमाधारकाशी संबद्ध जोखमी तीन समूहात वर्गीकृत केल्या जातात:

- **जोखीम समूह I**

लेखाकर्मी, डॉक्टर्स, वकील, वास्तुयोजक, सल्लागार अभियंते, शिक्षक, प्रशासकीय कामात असणाऱ्या व्यक्ती, प्राथमिक रित्या तत्सम जोखीम असणाऱ्या व्यवसायातील व्यक्त.

- **जोखीम समूह II**

बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि अभियंते जे केवळ पर्यावेक्षणाची कामे करतात, प्राण्यांचे डॉक्टर्स, माल मोटारींचे आणि कार्सचे पगारी चालक आणि तत्सम धोक्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती.

हाताने काम करणारे कामगार (समूह III च्या अंतर्गत येणारे लोक सोडून), रोख हाताळणारे कर्मचारी, गरेज आणि मोटार मेकेनिक, मशीनवर काम करणारे कर्मचारी, व्यावसायिक अॅथलेटस् आणि खेळाडू, लाकूडकाम करणारे यंत्र कर्मचारी आणि तत्सम धोक्यांमध्ये काम करणारे कर्मचारी.

- **जोखीम समूह III**

भूमिगत खाणींमध्ये, स्फोटके काडतुसे बनवण्याचे काम करणारे कर्मचारी, उच्च विद्युतभार पुरवणाऱ्या इलेक्ट्रिकल उभारणी करणारे, जॉकी, सर्कशीतील कलाकार, वाहन किंवा घोड्यांच्या शर्यतीत भाग घेणारे, शिकारीच्या खेळत भाग घेणारे, गिर्यारोहण, शिशिर क्रीडा, स्कीईंग, आईस हॉकी, बलून उड्डाण, हॅंगग्लाइडिंग, रिह्लर राफटींग, पोलो आणि तत्सम धोक्यांमध्ये काम करणारे कर्मचारी.

हे जोखीम समूह अनुक्रमे 'साधारण' 'मध्यम' आणि 'उच्च' या स्वरूपात ओळखले जातात.

वयोमर्यादा

विमा संरक्षणासाठीचे आणि नवीकरणाचे किमान वय आणि कमाल वय प्रत्येक कंपनीनुसार बदलते. साधारणपणे वयवर्षे 5 ते 70 असा साधारण संकेत आहे. मात्र, ज्या व्यक्तींचे विमा संरक्षण आधी पासूनच आहे त्याच्या पॉलिसी वय 70 पूर्ण झाल्यानंतर 80 पर्यंत, नवीकरणाचा अधिभार लागू करून नवीकरण करता येऊ शकते.

नवीन संरक्षण किंवा नवीकरणासाठी कोणतीही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नसते.

वैद्यकीय खर्च

वैद्यकीय खर्चासाठी संरक्षण खालीलप्रमाणे असते:

- व्यक्तिगत अपघात पॉलिसी अपघातातील शारीरिक दुखापतीमुळे आलेल्या वैद्यकीय खर्चाला संरक्षण देण्यासाठी जादा विमा हप्ता भरून व पुष्टी जोडून विस्तारित करता येते.
- पॉलिसी अंतर्गत अन्य फायद्यांच्या सोबत हे फायदे असतात.
- त्या व्यक्तीला रुग्णालयात भरती करणे आवश्यक नाही.

युद्ध आणि तत्सम जोखमी

युद्ध जोखीम संरक्षणाच्या अंतर्गत विदेशात नागरी सेवेसाठी जाणारे भारतीय कर्मचारी जादा विमा हप्ता भरून संरक्षित केले जातात.

- शांततेच्या काळात जारी केल्या जाणाऱ्या व्यक्तिगत अपघात पॉलिसीचे दर साधारण दरापेक्षा 50 टक्के जादा असू शकतात. (म्हणजे साधारण दरापेक्षा 150 टक्के जादा.)
- असाधारण काळात/अडचणीच्या काळात (म्हणजे, जेव्हा विदेशात भारतीय कर्मचारी नागरी सेवांमध्ये कार्यरत असतात व युद्ध सट्टा परिस्थिती निर्माण होते) तेव्हा साधारण दरापेक्षा 150 टक्के जादा दराने दिल्या जातात. (म्हणजे, सट्टादरण दरापेक्षा 250 टक्के जादा दराने)

प्रस्ताव फॉर्म

फॉर्म मधून खालील प्रकारची माहिती मिळते:

- व्यक्तिगत तपशील
- शारीरिक स्थिती
- सवयी आणि इतिहास
- अन्य किंवा पूर्वीचे केलेले विमा
- मागील अपघात किंवा आजार
- फायदे आणि विमा आश्वासित रक्कमेची निवड
- प्रकटन

वर उल्लेखित आवश्यक तपशील खालीलप्रमाणे स्पष्ट केले जाऊ शकतात:

- व्यक्तिगत तपशीलांमध्ये, वय, उंची आणि वजन, व्यवसायाचे संपूर्ण वर्णन आणि सरासरी मासिक उत्पन्न.
- वयामुळे हे समजते की पॉलिसी साठी आवश्यक असलेले प्रवेशाच्या वयोमर्यादेत विमा धरकाचे आहे का. वजन आणि उंची यांची तुलना लिंग, उंची आणि वय याच्या कोष्टकाशी केली पाहिजे आणि प्रस्तावक जर सरासरीच्या पेक्षा 15 टक्के कमी किंवा जास्त असेल तर पुढील तपासण्या करून घ्यायला हव्यात.
- शारीरिक स्थितीचे तपशीलांमुळे काही शारीरिक अपंगत्व किंवा न्यून, जुनाट रोग असल्यास समजते.
- ज्या प्रस्तावकाचा एखादा अवयव किंवा एका डोळ्याची दृष्टी गेली असेल त्यांचा विमा मान्य प्रकारणात काही विशेष अटींवर स्वीकारला जातो. असे प्रस्तावक असाधारण जोखीम असतात कारण ते “काही विशिष्ट प्रकारचे अपघात टाळण्यास अक्षम असतात आणि एक वस्तुस्थिती म्हणून उर्वरित पायाला दुखापत झाली किंवा दृष्टी अंधू झाली तर, अपंगत्वाची तीव्रता आणि दिर्घता नेहेमी पेक्षा खूप जास्त असते.
- मधुमेहामुळे जखम भरून यायला वेळ लागतो आणि ती लवकर बरी होणार नाही आणि अपंगत्व अनावश्यकपणे लांबेल. भविष्यातील अपघातातील जोखमींवर दुखापती आणि आजार यांचा परिणाम होईल का आणि किती प्रमाणात होईल याबाबत वैद्यकीय पार्श्वभूमी वरून प्रस्तावकाची परीक्षा करता येईल. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी असतात ज्या इतक्या गंभीर असतात की त्यामुळे ती जोखीम विमा करण्यायोग्य राहत नाही, उदा, हृदयाच्या झडपांची समस्या.
- गिर्यारोहण, पोलो, मोटार रेसिंग, अॅक्रोबॅटिक्स इत्यादी धोकादायक पार्श्वभूमी असेल तर जादा विमा हप्ता आकारावा लागतो.

विमा आश्वासित रक्कम

व्यक्तिगत अपघात पॉलिसी मध्ये विमा आश्वासित रक्कम काळजीपूर्वक निश्चित केली पाहिजे, करंट्या फायद्याच्या पॉलिसी आहेत, भरपाईच्या पॉलिसी नव्हेत. ‘लाभदायी रोजगारातून’

मिळणाऱ्या उत्पन्नाचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. अन्य शब्दात सांगायचे तर, प्रस्तावकाला अपघात झाल्यास ज्या उत्पन्नावर परिणाम होणार नाही त्याचा विमा आश्वासित रक्कम नक्की करताना विचार करता कामा नये.

प्रत्येक विमाकर्ता/अंतर्लेखक यांच्यानुसार विमा आश्वासित रक्कम नक्की करण्याची पद्धत बदलत असते, त्यामुळे नक्की किती रक्कमेसाठी विमा केला जाईल हे अंतर्लेखकांवर अवलंबून असते. असे असले तरीही सामान्य पद्धती म्हणून विमा आश्वासित रक्कम विमाधारकाच्या 72 महिन्यांच्या किंवा / 6 वर्षांच्या उत्पन्नापेक्षा अधिक असता कामा नये.

पॉलिसी केवळ भांडवली फायद्यांसाठी असेल तर हे बंधन काटेकोर पणे पळे जात नाही. तात्पुरत्या स्वरूपाच्या संपूर्ण अपन्गत्वासाठी देय भरपाई त्या कालावधीतील विमाधारकाच्या उत्पन्नाच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे असे होऊ नये. संरक्षण जर संपूर्ण तात्पुरते अपंगत्व (टीटीडी) यासाठी असेल तर सामान्यतः विमा आश्वासित रक्कम त्याच्या/तिच्या वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पटी पेक्षा अधिक असणार नाही.

जे लोक लाभदायक रोजगार मिळवत नाहीत, उदा, गृहिणी, विद्यार्थी इत्यादी अशा लोकांना संरक्षण देताना केवळ भांडवली फायदे दिले जातात आणि कोणतीही साप्ताहिक भरपाई दिली जात नाही.

कुटुंब पॅकेज संरक्षण

मुले आणि उत्पन्न न मिळवणारा जोडीदार यांना मृत्यू आणि कायमस्वरूपी अपन्गत्वासाठी (संपूर्ण किंवा अंशतः) संरक्षण पुरवले जाते. मात्र, प्रत्येक कंपनीच्या संकेतांनुसार फायद्याच्या कोष्टकाचा विचार केला जातो. काही कंपन्या उत्पन्न न मिळवणाऱ्या जोडीदाराला सुद्धा विशिष्ट मर्यादेपर्यंत संपूर्ण तात्पुरते अपंगत्व (टीटीडी) साठी संरक्षण पुरवतात.

साधारणपणे एकूण विमा हप्त्यावर 5 टक्के सवलत देऊ केली जाते.

समूह पॉलिसी

जर विमाधारकांची संख्या विशिष्ट संख्येपेक्षा अधिक असेल तर विमा हप्त्यामध्ये समूह सवलत दिली जाते, मात्र जर समूहाची संख्या लहान असेल उदा. 25 तर समूह पॉलिसी सवलती शिवाय जारी केली जाते.

साधारणपणे, नावे न घातलेल्या पॉलिसी जेथे सदस्याची ओळख निश्चित करणे संशयातीत आहे अशा अतिशय महत्वाच्या ग्राहकांनाच दिल्या जातात.

समूह सवलत निकष

समूह पॉलिसी केवळ नावे असलेल्या समूहान्नाचा दिल्या जातात. समूह सवलत आणि अन्य फायदे मिळवण्यासाठी प्रस्तावित “समूह” खालीलपैकी कोणत्याही एक प्रकारातील असला पाहिजे:

- मालक - कामगार संबंध, कामगारावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तिसह
- पूर्व निश्चित क्षेत्रे / असे समूह जेतेह राज्य /केंद्र सरकारद्वारे विमा हप्ता भरला जातो
- नोंदणीकृत सहकारी सोसायटीचे सदस्य
- नोंदणीकृत सेवा क्लब्सचे सदस्य
- बँकांच्या क्रेडीट कार्ड /डायनर्स /मास्टर/ व्हीसा कार्ड धारक
- बँकांचे जमा ठेव प्रमाणपत्रधारक /एनबीएफसी
- बँकांचे समभाग धारक / सार्वजनिक कंपन्या

वरील प्रकारांपेक्षा अन्य काही वेगळ्या प्रकारांच्या संदर्भातील प्रस्तावांवर चर्चा होऊ शकते आणि संबंधित विमाकर्त्यांच्या तांत्रिक विभागाद्वारे निर्णय घेतला जाऊ शकतो.

‘अपेक्षित’ समूह संख्येवर समूह सवलत देऊ केली जाऊ शकत नाही. पॉलिसी घेताना नोंदणी केलेल्या प्रत्यक्ष सदस्य संख्येच्या आधारावरचा समूह सवलत विचारात घेतली जाऊ शकते आणि नक्की केली जाऊ शकते.

विमा आश्वासित रक्कम

प्रत्येक विमा धारक व्यक्तीसाठी स्वतंत्रपणे विशिष्ट रक्कमेसाठी विमा आश्वासित रक्कम निश्चित केली जाऊ शकते किंवा विमाधारक व्यक्तींना देण्याच्या मोबदल्याशी जोडता येऊ शकते.

समूह विमा मध्ये ‘सर्वान किंवा कोणालाही नाही’ हे तत्व लागू होते. वाढीव विमा हप्ता किंवा परतावा यांच्यानुसार वाढ किंवा वजावट केली जाते.

विमा हप्ता

जोखमीचे वर्गीकरण आणि निवडलेले फायदे यांच्यानुसार नाव घातलेल्या कामगारांना विमहाप्त्याचे विविध दर लागू होतात. तसेच विमा आश्वासित व्यक्तींच्या व्यवसायानुसार दरांमध्ये फरक पडेल.

उदाहरण

ढोबळमानाने विचार करता एकाच प्रकारचे काम करणाऱ्या सुनिश्चित केलेल्या समूहातील सर्व कर्मचाऱ्यांना एकाच दर लागू केला जाईल.

नावे न घातलेल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधात मालकाने त्याच्याकडे असलेल्या अधिकृत नोंदींनुसार प्रत्येक प्रकारातील कर्मचाऱ्यांची संख्या घोषित करावी लागेल.

एखाद्या असोसिएशन, क्लब्स इत्यादींमधील नवे घातलेल्या सदस्यांसाठी जोखमीच्या वर्गीकरणानुसार विमा हप्त्याचे दर लागू होतील.

जेव्हा सदस्यता साधारण स्वरूपाचे असेल आणि कोणत्याही एका व्यवसायाशी मर्यादित नसेल तेव्हा दर लागू करताना अंतर्लेखक स्वतःच निर्णय घेतात.

सेवा बजावतानाचे संरक्षण

सेवारत असतानाच्या कालावधीत पुरवले जाणारे संरक्षण खालील प्रमाणे असते:

- जर व्यक्तीगत अपघात संरक्षण केवळ कामाच्या तासंपुरातेच हवे असेल तर 24 तासांसाठी नको असेल तर) एकूण विमा हप्त्याच्या 75 टक्के विमा हप्ता आकाराला जातो.
- कर्मचाऱ्याला केवळ कामाच्या ठिकाणी आणि काम करताना अपघात आल्यास संरक्षण लागू होते.

सेवा कालावधी नंतरचे संरक्षण

विमा संरक्षण केवळ काही तासांसाठीच हवे असेल, म्हणजे जेव्हा तो कामावर नसेल आणि/किंवा अधिकृत कर्तव्य बजावत नसेल तर कमी विमा हप्ता किंवा एकूण विमा हप्त्याच्या 50 टक्के विमा हप्ता आकारला जाईल.

मृत्यू बाबत संरक्षणाचा अपवाद

प्रत्येक कंपनीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मृत्यूचा फायदा वगळून व्यक्तिगत अपघात समूह विमा पॉलिसी जारी करणे शक्य आहे.

समूह सवलत आणि लाभांश /मालुज

एका पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक संरक्षित केले असल्याने, प्रशासकीय काम अनिम्खारच कमी होतो. त्याच बरोबर, सामान्यतः समूहातील सर्व लोक विमाधारक बनल्याने विमाकर्त्या विरुद्ध विपरीत निवडीचा धोका कमी होतो. त्यामुळे, विमा हप्त्यात प्रमाणानुसार सवलत अनुमत केली जाते.

विमा हक्कांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन समूह पॉलिसीचे नवीकरण करताना दर निर्धारण केले जाते.

- चांगला पूर्वानुभव असल्यास नाविकरण विमा हप्त्यात सवलत (लाभांश) दिली जाते.
- विपरीत अनुभव आल्यास नाविकरण विमा हप्त्यावर प्रमाणानुसार अधिभार (मालुज) लावला जातो.
- विमा हक्काचा अनुभव, उदा. 70 टक्के असेल तर साधारण दर लागू केल जातात

प्रस्ताव फॉर्म

- विमाधारकाद्वारे पूर्ण करण्यासाठी, सदस्यांकरवी भरण्यासाठी आणि केवळ एकच दस्तावेज ठेवण्यासाठी फोरमचे वाटप करण्याची पद्धत आहे.

- त्याने अशाप्रकारचे प्रकटन देणे गरजेचे असते की कोणताही सदस्यामध्ये शारीरिक अपंगत्व किंवा दोष नाही ज्यामुळे त्याचा सहभाग अस्वीकार्य बनेल.
- काहीवेळा ही सावधगिरी सुद्धा माफ केली जाते व पुष्टीद्वारे असे समजले जाते आणि /किंवा स्पष्ट केले जाते की विमा संरक्षण सुरु होण्यापूर्वी असलेले अपंगत्व आणि अशा अपंगत्वाचा परिणाम या संरक्षणातून वगळण्यात आले आहेत.

असे असले तरी प्रत्येक कंपनी नुसार पद्धत बदलत असते.

स्वतःची चाचणी घ्या ५

- 1) समूह आरोग्य विम्यामध्ये, समूहाचा सदस्य असलेली कुणीही व्यक्ती, विमाकर्त्याविरुद्ध विपरित-निवड होऊ शकते.
- 2) समूह आरोग्य विमा केवळ मालक-कर्मचारी समूहांनाच संरक्षण देतात.
 - I. विधान १ बरोबर आहे व विधान २ चुकीचे आहे
 - II. विधान २ बरोबर आहे व विधान १ चुकीचे आहे
 - III. विधान १ व विधान २ बरोबर आहेत
 - IV. विधान १ व विधान २ चुकीचे आहे

माहिती

विमालेखक जोखीम व्यवस्थापनाचा भाग म्हणून, विशेषतः मोठ्या समूह पॉलिसीमध्ये त्याची जोखीम हस्तांतरित करण्यासाठी दोन पद्धतींचा वापर करतो:

सहविमा : सहविमा म्हणजे एकापेक्षा अधिक विमाकर्त्यांनी जोखीम स्वीकारणे. हे सामान्यपणे प्रत्येक विमाकर्त्याला ठराविक टक्के जोखीम देऊन केले जाते. अशाप्रकारे पॉलिसी कदाचित दोन विमाकर्त्याद्वारे स्वीकारली जाऊ शकते उदाहरणार्थ, विमाकर्ता ए ६०% वाटा स्वीकारेल व विमाकर्ता बी ४०% वाटा स्वीकारेल. सामान्यपणे, विमाकर्ता ए मुख्य विमाकर्ता असेल जो पॉलिसीशी संबंधित सर्व प्रकरणे हाताळेल, ज्यामध्ये पॉलिसी देणे व दाव्याची रक्कम देणे यांचा समावेश होतो. विमाकर्ता बी विमाकर्ता एला दिलेल्या दाव्याच्या रकमेपैकी ४०% रकमेची भरपाई करेल.

पुनर्विमा : विमाकर्ता विविध प्रकार व आकारांच्या जोखीमा स्वीकारतो. तो त्याच्या विविध जोखीमांचे संरक्षण कशाप्रकारे करू शकेल? तो दुसऱ्या विमा कंपनीकडून त्याच्या जोखीमांचा पुन्हा-विमा काढून संरक्षण करतो व याला पुनर्विमा म्हणतात. म्हणूनच पुनर्विमाकर्ता कराराच्या स्वरूपात केल्या जाणाऱ्या स्थायी तरतुदीद्वारे किंवा प्रत्येक प्रकरणानुसार विमाकर्त्याची जोखीम स्वीकारतात ज्याला ऐच्छिक पुनर्विमा म्हणतात. जगभरात पुनर्विमा काढला जातो व म्हणूनच जोखीमेचे व्यापक वितरण केले जाते.

सारांश

- a) आरोग्य विमा विकृतीच्या संकल्पनेवर आधारित आहे म्हणजेच व्यक्ती आजारी पडण्याची जोखीम.
- b) विमालेखन ही जोखीम निवडीची व जोखीम मूल्यांकनाची प्रक्रिया आहे.
- c) जोखीम व व्यवसायामध्ये योग्य संतुलन राखण्यासाठी विमालेखन आवश्यक असते ज्याद्वारे स्पर्धात्मकता राखली जाते व त्यासोबत संघटनेची नफायोग्यता राखली जाते.
- d) व्यक्तीच्या विकृतीवर परिणाम करणारे काही घटक आहेत वय, लिंग, व्यवसाय, शरीराची ठेवण, कुटुंबाचा इतिहास, पूर्वीचे आजारपण किंवा शस्त्रक्रिया, सध्याची आरोग्य स्थिती व राहण्याचे ठिकाण.
- e) विमालेखनाचा हेतू विमाकर्त्याचे विपरित निवडीपासून संरक्षण करणे व जोखीमांचे योग्य वर्गीकरण व समानता यांची खात्री करणे हा आहे.
- f) एजंट हा प्राथमिक पातळीवरील विमालेखक असतो कारण तो विम्याच्या संभाव्य ग्राहकाला सर्वोत्तम जाणून घेऊ शकतो.
- g) विम्याची प्रमुख मूलतत्वे आहेत: परमसद्भाव, विमाहित, क्षतिपूर्ति, योगदान, प्रत्यासन व सर्वात जवळचे कारण.
- h) विमालेखनासाठी महत्वाची साधने आहेत: प्रस्ताव अर्ज, वयाचा दाखला, आर्थिक दस्तऐवज, वैद्यकीय अहवाल व विक्री अहवाल.
- i) आरोग्य विमा पॉलिसीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची आरोग्य स्थिती निश्चित करण्यासाठी विमा कंपनी वापरतात त्या प्रक्रियेला वैद्यकीय विमालेखन असे म्हणतात.
- j) वैद्यकेतर विमालेखन म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये प्रस्तावकर्त्याला कोणतीही वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागत नाही.
- k) सांख्यिकीय गुणांकन पद्धत ही विमालेखनामध्ये स्वीकारलेली एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये जोखीमेच्या प्रत्येक घटकाचे सांख्यिकीय किंवा टक्केवारी मूल्यमापन केले जाते.
- l) मिळालेल्या माहितीचे काळजीपूर्वक मूल्यमापन केल्यानंतर व त्यांचे योग्य जोखीम वर्गवाऱ्यांमध्ये वर्गीकरण झाल्यानंतर विमालेखनाची प्रक्रिया पूर्ण होते.
- m) समूह विम्याचे विमालेखन प्रामुख्याने सरासरीच्या नियमाच्या आधारे केले जाते, म्हणजे जेव्हा प्रमाणभूत गटातील सर्व सदस्यांना समूह आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत संरक्षण असल्यास, समूहाच्या सदस्य व्यक्ती विमाकर्त्याच्या विपरित-निवड करू शकत नाहीत.

स्वतःची चाचणी घ्याची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे III.

विमालेखन ही जोखीम निवड व जोखीम मूल्यांकनाची प्रक्रिया आहे.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे III.

विमाकर्ता व विमाधारक दोघांनीही विमालेखनातील परमसद्भावाच्या मूलतत्वाचे पालन केले पाहिजे.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे I.

विमाहित म्हणजे एखादी व्यक्ती ज्या संपत्तीचा विमा काढणार आहे त्यातील त्याचे पैशासंबंधीचे किंवा आर्थिक हित व अशा संपत्तीचे काही नुकसान झाल्यास त्याचे होऊ शकणारे आर्थिक नुकसान.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे IV.

वैद्यकीय विमालेखन पद्धतीमध्ये नाही तर, सांख्यिकीय गुणांकन पद्धतीमध्ये जोखीमेच्या प्रत्येक घटकाच्या टक्केवारीचे व सांख्यिकीय मूल्यमापन केले जाते.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे IV.

समूह आरोग्य विम्यामध्ये, जेव्हा समूहातील सर्व सदस्यांना समूह आरोग्य विमा पॉलिसीमध्ये संरक्षण दिले जाते, तेव्हा समूहात सहभागी असलेल्या व्यक्ती विमाकर्त्याविरुद्ध विपरित-निवड करू शकत नाहीत.

मालक-कर्मचारी समूहाशिवाय, विमाकर्ते पुढील विविध प्रकारच्या गटांना समूह आरोग्य विमा संरक्षण देतात: कामगार संघटना, विश्वस्त मंडळे व संस्था, व्यावसायिक संघटना, क्लब व इतर मैत्रीपूर्ण संघटना.

स्व-चाचणी प्रश्न

प्रश्न 1

व्यक्तिच्या विकृतीवर पुढीलपैकी कोणत्याही घटकाचा परिणाम होत नाही?

- I. लिंग
- II. पती-पत्नीची नोकरी
- III. सवयी
- IV. निवासाचे ठिकाण

प्रश्न 2

क्षतिपूर्तिच्या मूलतत्त्वानुसार, विमाधारकाला _____ साठी भरपाई दिली जाते.

- I. विमा रकमेऐवढे प्रत्यक्ष नुकसान
- II. प्रत्यक्ष किती रक्कम खर्च झाली याचा विचार न करता विमा रक्कम
- III. दोन्ही पक्षांदरम्यान ठरविण्यात आलेली निश्चित रक्कम
- IV. विमा रक्कम कितीही असली तरीही प्रत्यक्ष नुकसान

प्रश्न 3

विमालेखकासाठी अर्जदाराविषयी माहिती देणारा पहिला व प्राथमिक स्रोत म्हणजे त्याचे _____.

- I. वयाच्या दाखल्याचे दस्तऐवज
- II. आर्थिक दस्तऐवज
- III. आधीच्या वैद्यकीय नोंदी
- IV. प्रस्ताव अर्ज

प्रश्न 4

विमालेखनाची प्रक्रिया पूर्ण होते जेव्हा _____.

- I. प्रस्ताव अर्जाद्वारे प्रस्तावकर्त्याच्या आरोग्य व वैयक्तिक तपशीलांविषयी सर्व महत्वाची माहिती गोळा केली जाते
- II. प्रस्तावकर्त्याच्या सर्व वैद्यकीय तपासण्या व चाचण्या पूर्ण होतात
- III. मिळालेल्या माहितीचे काळजीपूर्वक मूल्यमापन केले जाते व योग्य जोखीम गटांमध्ये वर्गीकरण केले जाते

IV. जोखीम निवडीनंतर व मूल्य निर्धारणानंतर पॉलिसी दिली जाते.

प्रश्न 5

सांख्यिकीय गुणांकन पद्धतीविषयी पुढीलपैकी कोणते निवेदन चुकीचे आहे?

- I. सांख्यिकीय गुणांकन पद्धतीमुळे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोठा व्यवसाय वेगाने हाताळता येतो.
- II. अवघड किंवा शंकास्पद प्रकरणांचे विश्लेषण वैद्यकीय पंच किंवा तज्ञांशिवाय सांख्यिकीय गुणांच्या आधारे करणे शक्य नाही.
- III. ही पद्धत वैद्यकीय विज्ञानाच्या कोणत्याही विशिष्ट ज्ञानाशिवाय वापरता येते.
- IV. यामुळे विविध विमालेखकांदरम्यान निर्णयात सातत्य राखले जाईल याची खात्री केली जाते.

स्व-चाचणी प्रश्नांची उत्तरे

उत्तर 1

बरोबर पर्याय आहे।।

व्यक्तिच्या विकृतीवर तिच्या पती-पत्नीच्या नोकरीचा काही परिणाम होत नाही, मात्र तिचा स्वतःचा पेशा एक महत्वाचा घटक असून तिच्या विकृतीवर परिणाम होऊ शकतो.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे।

क्षतिपूर्तिच्या मूलतत्त्वानुसार, विमाधारकाला विमा रकमेपर्यंतच्या प्रत्यक्ष खर्च किंवा नुकसानासाठीच नुकसानभरपाई दिली जाते.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे।।

विमालेखकासाठी अर्जदाराविषयी माहितीचा प्राथमिक स्रोत असतो त्याचा प्रस्ताव अर्ज किंवा आवेदन अर्ज, ज्यामध्ये प्रस्तावकर्त्याचे आरोग्य व वैयक्तिक तपशीलांविषयी महत्वाची माहिती गोळा केली जाते.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे।।।

मिळालेल्या माहितीचे काळजीपूर्वक मूल्यमापन करुन योग्य त्या जोखीम वर्गवाच्यांमध्ये वर्गीकरण केल्यानंतर विमालेखनाची प्रक्रिया पूर्ण होते.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे।।

सांख्यिकीय गुणांकन पद्धतीमुळे अवघड किंवा शंकास्पद प्रकरणांचे अधिक काळजीपूर्वक विश्लेषण करता येते कारण शंकास्पद मुद्यांविषयीचे आधीचे अनुभव, ज्ञात मानके व भिन्नतेच्या स्वरूपात सांख्यिकीय पद्धतीने विशद करण्यात आले आहेत.

प्रकरण 10

आरोग्य विमा दावे

प्रकरणाची ओळख

या प्रकरणामध्ये आपण आरोग्य विम्यामध्ये दाव्यांचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया, आवश्यक ते दस्तऐवज व दाव्यांचे आरक्षण करण्याची प्रक्रिया याविषयी चर्चा करणार आहोत. याशिवाय आपण वैयक्तिक अपघात विम्यांतर्गत दाव्यांचे व्यवस्थापन पाहणार आहोत व टीपीएची भूमिकाही समजावून घेणार आहोत.

शिकण्याची निष्पत्ती

- A. विम्याच्या दाव्यांचे व्यवस्थापन
- B. आरोग्य विम्याच्या दाव्यांचे व्यवस्थापन
- C. आरोग्य विम्याच्या दाव्यातील दस्तऐवज
- D. दाव्यांसाठी राखीव निधी
- E. दाव्यांचे व्यवस्थापन, वैयक्तिक अपघात
- F. तृतीय पक्ष प्रशासकांची (टीपीए) भूमिका
- G. विमा हक्क व्यवस्थापन – विदेश प्रवास विमा

हे प्रकरण अभ्यासल्यानंतर, तुम्हाला पुढील बाबी करता येतील:

- a) विम्याच्या दाव्यातील विविध भागधारकांची भूमिका समजावून सांगणे
- b) आरोग्य विम्याच्या दाव्यांचे व्यवस्थापन कसे केले जाते याचे वर्णन करणे
- c) आरोग्य विम्याचे दावे निकाली काढण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध दस्तऐवजांची चर्चा करणे
- d) विमाकर्ते दाव्यांसाठीच्या राखीव निधीची तरतूद कशी करतात हे समजावून सांगणे
- e) वैयक्तिक अपघात दाव्यांविषयी चर्चा करणे
- f) टीपीएची संकल्पना व भूमिका समजावून घेणे

A. विम्यातील दाव्यांचे व्यवस्थापन

विमा हे 'आश्वासन' आहे व पॉलिसी ही त्या आश्वासनाची 'साक्षीदार' असते हे सर्वज्ञात आहे. ज्या घटनेसाठी विमा काढण्यात आला आहे ती घडल्यानंतर पॉलिसी अंतर्गत दावा केला जातो तेव्हा त्या आश्वासनाची खरी कसोटी असते. विमाकर्ता किती चांगल्याप्रकारे दाव्याचे आश्वासन पाळतो त्याद्वारे त्याची कामगिरी ठरते. विम्यामधील महत्वाच्या गुणांकन घटकांमध्ये विमा कंपनीच्या दावे देण्याच्या क्षमतेचा समावेश होतो.

1. दाव्याच्या प्रक्रियेतील भागधारक

दाव्यांचे व्यवस्थापन कसे केले जाते हे आपण तपशीलाने पाहण्यापूर्वी, दाव्यांच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या पक्षांना रस असतो हे समजून घेऊ.

आकृती 1 : दाव्याच्या प्रक्रियेतील भागधारक



ग्राहक	जी व्यक्ती विमा खरेदी करते ती पहिली भागधारक असते व 'दाव्याची ग्राहक' असते.
मालक	'दाव्यांचे प्रदाता' म्हणून विमा कंपनीच्या मालकांचा मोठा वाटा असतो. दावे पॉलिसीधारकांच्या निधीमधून दिले जात असले तरीही, बहुतेक प्रकरणांमध्ये, आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ते जबाबदार असतात.
विमालेखक	विमा कंपनीतील व सर्व विमाकर्त्यांकडील विमालेखकांवर दावे समजावून घेणे व उत्पादनांची रचना करणे, पॉलिसीच्या अटी, शर्ती व दर इत्यादी ठरविण्याची जबाबदारी असते.
नियामक	नियामक महत्वाचा भागधारक असतो व त्याची (भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण) पुढील उद्दिष्टे असतात: <ul style="list-style-type: none"> ✓ विमा क्षेत्रात सुव्यवस्था राखणे ✓ पॉलिसीधारकांच्या हिताचे संरक्षण करणे ✓ विमाकर्त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक आरोग्याची खात्री करणे.
तृतीय पक्ष प्रशासक	तृतीय पक्ष प्रशासक म्हणून ओळखले जाणारे सेवा मध्यस्थ, जे आरोग्य विम्याच्या दाव्यांवर प्रक्रिया करतात.
विमा एजंट /दलाल	विमा एजंट/दलाल केवळ पॉलिसीच विकत नाहीत तर त्यांनी दावा आल्यास ग्राहकांना सेवा देणेही अपेक्षित असते.
पुरवठादार/रुग्णालये	ते विशेषतः एखादे रुग्णालय विमाकर्त्यांने रुग्णालयातील उपचारांसाठी रोखरहित सेवा देण्यासाठी टीपीएच्या यादीतील असल्यास ग्राहकांना दाव्याचा सुलभ अनुभव मिळावा याची खात्री करतात.

अशाप्रकारे दाव्यांचे चांगल्याप्रकारे व्यवस्थापन करणे म्हणजे दाव्याशी संबंधित या भागधारकांच्या उद्दिष्टांचे व्यवस्थापन करणे. अर्थात काही उद्दिष्टांचा एकमेकांशी संघर्ष होऊ शकतो.

2. विमा कंपनीमध्ये दाव्यांच्या व्यवस्थापनाची भूमिका

उद्योगाकडून मिळालेल्या माहितीनुसार - "विविध विमाकर्त्यांचे आरोग्य विम्यातील तोट्याचे प्रमाण ६५% पासून १२०% पर्यंत आहे, बाजाराच्या मोठ्या भागाचे तोट्याचे प्रमाण १००% पेक्षा अधिकच आहे". बहुतेक कंपन्या आरोग्य विमा व्यवसायात तोटा सहन करत आहेत.

याचाच अर्थ असा होतो की कंपनी व पॉलिसीधारकांना चांगले परिणाम मिळावेत यासाठी चांगल्या विमालेखन पद्धती व दाव्यांचे प्रभावी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

स्वतःची चाचणी घ्या 1

विम्याच्या दाव्याच्या प्रक्रियेमध्ये पुढीलपैकी कोण भागधारक नाही?

- I. विमा कंपनीचे भागधारक
- II. मनुष्यबळ विभाग
- III. नियामक
- IV. टीपीए

B. आरोग्य विमा दाव्यांचे व्यवस्थापन

1. आरोग्य विम्यातील आव्हाने

आरोग्य विमा पोर्टफोलिओची वेगळी वैशिष्ट्ये तपशीलाने जाणून घेणे महत्वाचे आहे म्हणजे आरोग्य दाव्यांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येईल. ही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत:

- a) बहुतेक पॉलिसी रुग्णालयात दाखल करण्याच्या क्षतिपूर्तीसाठी ज्यामध्ये संरक्षण विषयवस्तू माणूस असतो. यामुळे त्याच्याशी भावनिक समस्याही निगडित असतात, ज्यांना आपल्याला विम्याच्या इतर वर्गात सामान्यपणे तोंड द्यावे लागत नाही.
- b) भारतामध्ये आजारपण, उपचाराविषयी दृष्टिकोन व पाठपुरावा याच्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धती दिसून येतात. यामुळे काही लोक अतिशय काळजी घेतात तर काही लोकांना त्यांचे आजारपण व उपचारांविषयी अजिबात काळजी नसते.
- c) आरोग्य विमा एखादी व्यक्ती, कॉर्पोरेट संघटनेसारखा एखादा समूह किंवा बँकेसारख्या किरकोळ विक्री माध्यमाद्वारे खरेदी करता येतो. यामुळे एकीकडे उत्पादन प्रमाणभूत उत्पादन म्हणून विकले जाते तर दुसरीकडे ग्राहकाच्या गरजांना अनुकूल केले जाते.
- d) आरोग्य विमा रुग्णालयात दाखल करण्याच्या कृतीवर अवलंबून असतो, ज्याद्वारे पॉलिसी अंतर्गत दावा करता येतो. मात्र सर्व सेवा पुरवठादारांकडे उपलब्धता, विशेष उपचाराच्या सोयी, उपचाराच्या पद्धती, देयकांची पद्धत व शुल्के यामध्ये बराच फरक असतो मग ते डॉक्टर असतील, शल्यचिकित्सक किंवा रुग्णालये यामुळे दाव्यांचे मूल्यांकन करणे अतिशय अवघड होते.
- e) आरोग्यसेवा शाखा वेगाने विकसित होत आहे. नवीन आजार व स्थिती निर्माण होत असतात त्यामुळे नव्या उपचाराच्या पद्धती विकसित होतात. उदाहरणार्थ लहानसे छिद्र पाडून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया, लेझर उपचार इत्यादी.

यामुळे आरोग्य विमा अधिक तांत्रिक होतो व विम्याचे दावे हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यात सातत्याने सुधारणा करणे आवश्यक असते.

- f) यासर्व घटकांशिवाय मानवी शरीर प्रमाणभूत मानता येऊ शकत नाही या तथ्यामुळे एक पूर्णपणे वेगळाच पैलू समाविष्ट होतो. दोन व्यक्ती एकाच आजारासाठी एकाच प्रकारच्या उपचाराला वेगवेगळी प्रतिक्रिया देऊ शकतात किंवा त्यांना वेगवेगळे उपचार लागू शकतात किंवा वेगवेगळ्या कालावधीसाठी रुग्णालयात ठेवावे लागू शकते.

आरोग्य विम्याचा पोर्टफोलिओ वेगाने वाढतोय. अशा वेगाने होणाऱ्या वाढीसमोर तेवढ्याच मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या उत्पादनांचे आव्हान आहे. बाजारामध्ये शेकडो आरोग्य विमा उत्पादने आहेत व एखाद्या कंपनीअंतर्गतही तुम्हाला विविध प्रकारची उत्पादने पाहायला मिळतील. प्रत्येक उत्पादनाचे व त्याच्या प्रकाराचे एक वैशिष्ट्य असते व म्हणूनच दावा हाताळण्यापूर्वी त्यांचा अभ्यास करणे आवश्यक असते.

आरोग्य पोर्टफोलिओची वाढ झाल्यामुळे वाढत्या संख्येचेही आव्हान असते- एखादी कंपनी १००,००० आरोग्य पॉलिसी किरकोळ ग्राहकांना विकत असले ज्याअंतर्गत साधारण ३००,००० सदस्यांना संरक्षण असेल, तर तिला साधारण २०,००० दावे हाताळण्यासाठी तयार राहावे लागते! रोखरहित सेवा व दाव्यांचे पैसे लवकर मिळावेत या अपेक्षेमुळे, आरोग्य विमा दावे विभाग चालविणे हे एक मोठे आव्हान असते.

सामान्यपणे भारतामध्ये विमालेखन झालेल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये देशात कुठेही रुग्णालयात दाखल करण्यासाठी विमा संरक्षण असते. दावा हाताळणाऱ्या चमूने देशभरातील पद्धती समजून घेतल्या पाहिजेत म्हणजे त्यांच्यासमोर सादर करण्यात आलेला दावा त्यांना योग्यप्रकारे हाताळला येईल.

आरोग्य दावे व्यवस्थापक त्याचे कौशल्य, अनुभव व त्याच्याकडे उपलब्ध असलेली विविध साधने वापरून या आव्हानांना तोंड देतो.

मात्र शेवटी, आरोग्य विम्यामुळे ज्या व्यक्तिला गरज आहे व स्वतःच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या आजारपणामुळे शारीरिक व भावनिक तणावातून जात आहे तिला मदत करण्याचे समाधान मिळते.

दाव्यांचे कार्यक्षमपणे व्यवस्थापन केल्यामुळे योग्य व्यक्तिला योग्य वेळी दाव्याचे पैसे दिले जातील याची खात्री केली जाते.

2. आरोग्य विम्यातील दाव्याची प्रक्रिया

विमा कंपनी स्वतः किंवा विमा कंपनीद्वारे अधिकृतकरण्यात आलेल्या तृतीय पक्ष प्रशासकाच्या (टीपीए) सेवांद्वारे दावा हाताळू शकते.

विमाकर्त्याला/टीपीएला दावा कळविण्यात आल्याच्या वेळेपासून ते पॉलिसीच्या अटीनुसार पैसे दिले जाईपर्यंत, आरोग्य दावा सु-निश्चित पायाऱ्यांमधून जातो, त्यांचे स्वतःचे महत्व असते.

खाली तपशीलाने दिलेल्या प्रक्रिया विशेषतः आरोग्य विमा (रुग्णालयात दाखल करणे) क्षतिपूर्ति उत्पादनांसंदर्भातील आहेत ज्या आरोग्य विमा व्यवसायाचा महत्वाचा भाग आहेत.

निश्चित लाभ उत्पादन किंवा गंभीर आजारपण किंवा दैनंदिन रोख उत्पादन इत्यादींअंतर्गत दाव्यासाठी सर्वसाधारण प्रक्रिया व सहाय्यक दस्तऐवज जवळपास सारखेच असतील, केवळ अशा उत्पादनांमध्ये रोखरहित सुविधा मिळणार नाही.

क्षतिपूर्ति पॉलिसी अंतर्गत पुढील दावे असू शकतात:

a) रोखरहित दावा


ग्राहकाला रुग्णालयात दाखल करताना किंवा उपचाराच्यावेळी खर्च द्यावा लागत नाही. विमाकर्ता/टीपीएच्या पूर्व-परवानगीच्या आधारे जाळ्यातील रुग्णालये सेवा देतात व नंतर दाव्याचे पैसे देण्यासाठी विमाकर्ता/टीपीएकडे दस्तऐवज सादर केले जातात.

b) भरपाई दावा

ग्राहक रुग्णालयाला स्वतःच्या खिशातून पैसे देतो व नंतर ग्राह्य दाव्याचे पैसे मिळवण्यासाठी विमाकर्ता/टीपीएकडे दावा करतो.

दोन्ही प्रकरणांमध्ये, मूलभूत पायरी तशीच राहते.

आकृती 2 : दाव्याच्या प्रक्रियेमध्ये ढोबळपणे पुढील पायऱ्यांचा समावेश होतो (अगदी याच क्रमाने नाही)



a) कळविणे

दावा कळविताना ग्राहक व दावे हाताळणाऱ्या चमूदरम्यान पहिल्यांदा संपर्क येतो. ग्राहक कंपनीला तो रुग्णालयात दाखल होणार आहे हे आधी किंवा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कळवू शकतो, विशेषतः तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले तर असे करता येते.

अगदी अलिकडेपर्यंत, कळविणे ही केवळ एक औपचारिकता होती. मात्र आता विमाकर्त्यांनी शक्य तितक्या लवकर दावे कळविण्याचा आग्रह धरायला सुरुवात केली आहे. सामान्यपणे रुग्णालयात नियोजितपणे दाखल करायचे असल्यास आधी कळविणे आवश्यक असते व आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यास २४ तासात कळविले पाहिजे.

रुग्णालयात दाखल केल्याविषयी वेळीच माहिती दिल्यामुळे विमाकर्ता/टीपीएला ग्राहकाला खरोखर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची व त्यामध्ये कोणतीही तोतयेगिरी किंवा फसवणूक नसल्याची खात्री करून घेता येते तसेच काहीवेळा शुल्काविषयी वाटाघाटी करता येतात.

आधी 'लिखित पत्र सादर करून व त्याची पोचपावती घेऊन' किंवा फॅक्सद्वारे कळविता येत असे. मात्र आता दळणवळण व तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे, विमाकर्ते/टीपीएने चालविलेल्या २४ तास कॉलसेंटरद्वारे तसेच इंटरनेट व ईमेलद्वारे कळविणे शक्य झाले आहे.

b) नोंदणी

दाव्यांची नोंदणी म्हणजे दावा यंत्रणेमध्ये नोंदविण्याची व संदर्भ क्रमांक तयार करण्याची प्रक्रिया जो कधीही पाहता येईल. या क्रमांकाला दावा क्रमांक किंवा दावा नियंत्रण क्रमांक म्हणतात. दावा क्रमांक सांख्यिक किंवा अक्षर-सांख्यिक असू शकतो प्रक्रिया करणाऱ्या संघटनेची यंत्रणा व प्रक्रियांवर तो आधारित असतो.

सामान्यपणे दाव्याची सूचना मिळाल्यानंतर व योग्य पॉलिसी क्रमांक व विमाधारक व्यक्तिचेतपशील जुळवून पाहिल्यानंतर नोंदणी व संदर्भ क्रमांक तयार केला जातो.

एकदा यंत्रणेमध्ये दावा नोंदविल्यानंतर, त्याचवेळी विमाकर्त्यांच्या खात्यांमध्ये त्यासाठीचा राखीव निधी तयार केला जातो. कळविण्याच्या/नोंदणीच्या वेळी, दाव्याची नेमकी रक्कम किंवा अंदाज कदाचित माहिती नसेल. म्हणूनच प्राथमिक राखीव निधीची रक्कम प्रमाणभूत राखीव निधी असतो (बहुतेकवेळा ऐतिहासिक सरासरी दावा आकारावर आधारित). एकदा अंदाज किंवा दाव्याची अपेक्षित देय रक्कम समजल्यानंतर, हा राखीव निधी त्या रकमेनुसार वाढविला जातो/कमी केला जातो.

c) दस्तऐवजांची पडताळणी

एकदा दाव्याची नोंदणी झाल्यानंतर, पुढील पायरी असते सर्व आवश्यक दस्तऐवजांवर प्रक्रिया करण्यासाठी ते आले आहेत का हे तपासणे.

दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुढील बाबी सर्वात महत्वाच्या आहेत हे लक्षात घेतेल पाहिजे:

1. आजारपणाच्या पुराव्यादाखल दस्तऐवज
2. दिलेले उपचार
3. रुग्णालयातील कालावधी
4. तपासणी अहवाल
5. रुग्णालयाला दिलेले पैसे
6. उपचारासाठी पुढील सल्ला
7. काही साधने इत्यादी बसविली असल्यास त्यांचे पैसे दिल्याचा पुरावा

एका तपासयादीनुसार दस्तऐवज पडताळले जातात जी दाव्यांवर प्रक्रिया करणाऱ्याने तपासली असते. बहुतेक कंपन्या अशा तपास याद्या दस्तऐवजांवर प्रक्रिया करण्याचा एक भाग असतील याची खात्री करतात.

एखादा दस्तऐवज सादर करण्यात आला नसेल तर या टप्प्यावर त्याची नोंद केली जाते – काही प्रक्रियांमध्ये या टप्प्यावर ग्राहक/रुग्णालयाद्वारे सादर करण्यात न आलेले दस्तऐवज सादर करण्याची विनंती केली जाते, मात्र तरीही बहुतेक कंपन्या अधिक माहिती देण्याची विनंती करण्यापूर्वी आधी सादर करण्यात आलेल्या सर्व दस्तऐवजांची पडताळणी करतात म्हणजे ग्राहकाची गैरसोय होत नाही.

d) देयकांची माहिती घेणे

देयके हा दाव्यावर प्रक्रिया करण्याच्या चक्राचा महत्वाचा भाग आहे. सर्वसामान्य आरोग्य विमा पॉलिसीमध्ये विविध शीर्षकांतर्गत उपचारासाठी झालेल्या खर्चाची विशिष्ट मर्यादेपर्यंत क्षतिपूर्ति देण्याची तरतूद असते. प्रमाणभूत पद्धतीनुसार उपचाराची पुढीलप्रमाणे वर्गवारी केली जाते:

- ✓ खोली, निवास व रुग्णसेवा खर्च नोंदणी व सेवा शुल्कांसहित.
- ✓ आयसीयू व इतर कोणत्याही अति दक्षता शस्त्रक्रियांसाठीचे शुल्क.
- ✓ शस्त्रक्रियागाराचे शुल्क, भूल, रक्त, ऑक्सिजन, शस्त्रक्रियेची साधने, औषधे व औषधी द्रव्ये, रोगनिदान साहित्य व क्ष-किरण, डायलिसिस, रसायनउपचारपद्धती, किरणउपचारपद्धती, पेसमेकर, कृत्रिम अवयव व इतर कोणतेही वैद्यकीय खर्च जे शस्त्रक्रियेत समाविष्ट आहेत.
- ✓ शल्यचिकित्सक, भूलतज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक, सल्लागार, विशेषज्ञांचे शुल्क.

- ✓ रुग्णवाहिकेचे शुल्क.
- ✓ तपासण्यांचे शुल्क ज्यामध्ये रक्त चाचणी, क्ष-किरण, स्कॅन इत्यादींचा समावेश होतो.
- ✓ औषधे व औषधी द्रव्ये.

ग्राहकाने सादर केलेले दस्तऐवज या शीर्षकांतर्गत माहिती संकलित करण्यासाठी तपासले जातात म्हणजे दाव्यांची रक्कम अचूकपणे दिली जाईल.

रुग्णालयांच्या देयके तयार करण्याच्या पद्धतींचे माननीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही, प्रत्येक रुग्णालय सामान्यपणे देयके तयार करण्यासाठी वेगळी पद्धत वापरतात व यामुळे पुढील आव्हानांना तोंड द्यावे लागते:

- ✓ खोलीच्या शुल्कामध्ये काही देय नसलेल्या शुल्कांचा समावेश असू शकतो उदाहरणार्थ सेवा शुल्क किंवा आहार.
- ✓ एकाच देयकात विविध शीर्षके असतात किंवा सर्व तपासण्यांसाठी किंवा सर्व औषधांसाठी एकच देयक दिले जाते.
- ✓ अप्रमाणभूत नावे वापरली जातात – उदा. रुग्णसेवा शुल्काला सेवा शुल्क म्हटले जाते.
- ✓ “त्यासारखे खर्च” “इत्यादी”, “संलग्न खर्च” यासारख्या शब्दांचा देयकात वापर.

जेथे देयक स्पष्ट नाही, तेथे प्रक्रियाकर्ता त्याचे वर्गीकरण किंवा अतिरिक्त माहिती मागवतो, म्हणजे वर्गीकरणाविषयी व मंजूरी देण्याविषयी काही शंका असल्यास त्यांचे निराकरण करता येईल.

ही समस्या सोडविण्यासाठी, आयआरडीएआयने आरोग्य विमा मानकीकरण मार्गदर्शकतत्वे प्रसारित केली आहेत ज्याद्वारे अशी देयकांचे व देय-नसलेल्या घटकांच्या यादीचे मानकीकरण करण्यात आले आहे.

पॅकेज दर

बऱ्याच रुग्णालयांनी ठराविक आजारांसाठी पॅकेज दर मान्य केले आहेत. रुग्णालयाच्या उपचार प्रक्रियांचे मानकीकरण करण्याच्या व संसाधनांचा वापर करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. आजकाल, प्राधान्य पुरवठादार जाळ्यात उपचार घेताना तसेच आरएसबीवायच्या बाबतीत, अनेक पद्धतींच्या पॅकेजचा खर्च आधीपासून निश्चित करण्यात आला आहे.

उदाहरण

- a) हृदयरोग पॅकेज: अँजिओग्राम, अँजिओप्लास्टी, सीएबीजी किंवा ओपन हार्ट शस्त्रक्रिया इत्यादी.
- b) स्त्रीरोगविषयक पॅकेज: सामान्य प्रसूती, शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती, गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया इत्यादी.

c) अस्थिरोगविषयक पॅकेज

d) नेत्ररोगविषयक पॅकेज

याव्यतिरिक्त शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतीमुळे काही खर्च झाल्यास तो प्रत्यक्ष जेवढा झाला आहे त्या आधारे वेगळा आकारला जातो.

पॅकेजमुळे किती खर्च येईल याबाबत निश्चितता असते व प्रक्रियांचे माननीकरण झालेले असते व म्हणूनच असे दावे हाताळायला बरेच सोपे असतात.

e) दाव्यांचे संकेतन

सर्वात महत्वाचा वापरला जाणारा संकेत संच म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) विकसित केलेले आंतरराष्ट्रीय आजार वर्गीकरण (आयसीडी) संकेत.

रोगाची मानकीकृत प्रारूपात नोंद करण्यासाठी आयसीडी वापरला जातो, तर विद्यमान प्रक्रिया परिभाषा (सीपीटी) संकेतासारखे प्रक्रिया संकेत त्या आजारावर उपचार करण्यासाठीची प्रक्रिया नोंदवतात.

विमाकर्ते अधिकाधिक संकेतनाचा वापर करत आहेत व विमा नियामक व विकास प्राधिकरणाचा (आयआरडीएआय) भाग असलेल्या विमा माहिती विभागाने (आयआयबी) एक माहिती बँक सुरु केली आहे ज्यामध्ये या माहितीचे विश्लेषण करता येईल.

f) दाव्यांवर प्रक्रिया

आरोग्य विमा पॉलिसी वाचल्यानंतर लक्षात येईल की तो एक व्यावसायिक करार असून, त्यामध्ये वैद्यकीय संज्ञा असतात ज्या दाव्याची रक्कम कधी देय असते व किती मर्यादेपर्यंत देय असते हे निश्चित करतात. कोणत्याही विमा पॉलिसीच्या दाव्याच्या प्रक्रियेचे सार, पुढील दोन प्रश्नांच्या उत्तरात आहे:

✓ पॉलिसीअंतर्गत दाव्याची रक्कम देय आहे का?

✓ देय असल्यास, निव्वळ देय रक्कम किती आहे?

या प्रत्येक प्रश्नासाठी पॉलिसीतल्या बऱ्याच संज्ञा व अटी तसेच नेटवर्कमधील रुग्णालयात उपचार झाला असल्यास रुग्णालयासोबत किती दर मान्य करण्यात आला आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

दाव्याची स्वीकार्यता

आरोग्य दावा स्वीकारला जाण्यासाठी पुढील अटींची पूर्तता केली पाहिजे.

i. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सदस्याला विमा पॉलिसीअंतर्गत संरक्षण असले पाहिजे

हे अगदी साधे वाटत असले तरीही, आम्ही अशी प्रकरणे पाहिली आहेत ज्यामध्ये संरक्षण असलेल्या व्यक्तीचे नाव (व अनेक प्रकरणांमध्ये वय) व रुग्णालयात दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव जुळत नाही. याचे पुढील कारण असू शकते:

पॉलिसीअंतर्गत संरक्षण असलेली व्यक्ती व रुग्णालयामध्ये दाखल केलेली व्यक्ती एकच असणे महत्वाचे आहे. आरोग्य विम्यामध्ये अशा प्रकारची फसवणूक अगदी सामान्य आहे.

ii. विम्याच्या कालावधीत रुग्णालयात रुग्णालयात दाखल करणे

iii. रुग्णालयाची व्याख्या

व्यक्तिला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ते पॉलिसीअंतर्गत “रुग्णालय किंवा रुग्णसेवावालाच्या” व्याख्येनुसार असले पाहिजे नाहीतर दाव्याचे पैसे दिले जाणार नाहीत.

iv. घरातच उपचार करणे

काही पॉलिसीमध्ये घरातच उपचार करण्याचा म्हणजेच ज्या आजारासाठी सामान्यपणे रुग्णालयात/चिकित्सालयात उपचार आवश्यक असतात त्यासाठी भारतात घरामध्ये ३ दिवसांपेक्षा काळासाठी घेतलेल्या उपचाराचा समावेश असतो.

पॉलिसीमध्ये घरात घेतलेल्या उपचारांचा समावेश असल्यास, त्यासाठीचे दावे पुढील परिस्थितीत देय असतात:

- ✓ रुग्णाची परिस्थिती अशी आहे की त्याला रुग्णालयात/चिकित्सालयात हलविणे शक्य नाही किंवा
- ✓ रुग्णालयात/चिकित्सालयात जागा नसल्यामुळे रुग्णाला तिथे हलविणे शक्य नाही

v. रुग्णालयात दाखल करण्याचा कालावधी

आरोग्य विमा पॉलिसीमध्ये सामान्यपणे रुग्णालयामध्ये २४ तासांहून अधिक काळ दाखल करण्यात आलेल्या रुग्णाचा समावेश होतो. म्हणूनच या अटीची पूर्तता झाल्यास दाखल करतानाची तसेच सोडतानाची तारीख तसंच वेळ नोंदवणे महत्वाचे असते.

रुग्णालयात राहावे न लागता केले जाणारे उपचार

आरोग्यसेवा उद्योगातील तंत्रज्ञानात विकास झाल्यामुळे अनेक प्रक्रिया सोप्या झाल्या आहेत ज्या आधी गुंतागुंतीच्या होत्या व बराच काळ रुग्णालयात राहावे लागे.

रुग्णालयामध्ये २४ तासांपेक्षा अधिक काळ न राहावे लागते केल्या जाणाऱ्या बऱ्याच प्रक्रिया आहेत.

रुग्णालयात राहावे न लागता केल्या जाणाऱ्या बहुतेक प्रक्रिया पूर्व-संमत पॅकेज दराच्या आधारे केल्या जातात, त्यामुळे खर्चाबाबत निश्चितता असते.

vi. ओपीडी

काही पॉलिसीमध्ये बाह्य-रुग्ण म्हणून घेतलेला उपचार/सल्ल्याचाही समावेश होतो, मात्र त्यासाठी ठराविक विमा रक्कम असते जी सामान्यपणे रुग्णालयात दाखल करण्यासाठीच्या विमा रकमेपेक्षा कमी असते.

ओपीडीतर्गत दिले जाणारे संरक्षण प्रत्येक पॉलिसीनुसार वेगळे असते. अशा भरपाईसाठी, २४ तास रुग्णालयात जदाखल करण्याची अट लागू होत नाही.

vii. उपचार प्रक्रिया/उपचार पद्धत

सामान्यपणे रुग्णालयात दाखल करणे ऍलोपथिच्या उपचारपद्धतीशी संबंधित असते. मात्र, रुग्ण इतर उपचार पद्धतीही करून घेऊ शकतो:

- ✓ युनानी
- ✓ सिद्ध
- ✓ होमिओपथी
- ✓ आयुर्वेद
- ✓ निसर्गोपचार इत्यादी.

बहुतेक पॉलिसीमध्ये हे उपचार वगळले जातात तर काही पॉलिसीमध्ये यापैकी एक किंवा अधिक उपचारांचा उप-मर्यादांसह समावेश असतो.

viii. आधीपासून-अस्तित्वात असलेला आजार

व्याख्या

आधीपासून-अस्तित्वात असलेला आजार म्हणजे “कोणतीही स्थिती, आजार किंवा इजा किंवा संबंधित स्थिती (अनेक स्थिती) जिच्या खुणा किंवा लक्षणे विमाधारक व्यक्तिमध्ये आहेत आणि/किंवा त्यांचे निदान करण्यात आले आहे आणि/किंवा कंपनीकडून त्याची/तिची आरोग्य विमा पॉलिसी घेण्यापूर्वी ४८ महिन्यात जिच्यासाठी वैद्यकीय सल्ला/उपचार मिळाला आहे, जी त्याला स्पष्टपणे माहिती असेल किंवा नसेल.”

विम्यांतर्गत शाश्वत गोष्टींना संरक्षण देता येत नाही या विम्याच्या मूलतत्त्वामुळे आधीपासून-अस्तित्वात असलेल्या आजाराला वगळले जाते.

मात्र, या तत्वाची अंमलबजावणी करणे बरेच अवघड आहे व एखाद्या व्यक्तिला विमा काढताना काही वैद्यकीय परिस्थिती आहे का हे शोधून काढण्यासाठी लक्षणे व उपचारांची व्यवस्थित तपासणी केली जाते. वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये आजाराच्या कालावधीविषयी मतभेद असू शकतात, मात्र कोणताही दावा नाकारण्यासाठी ही अट वापरताना आजार पहिल्यांदा कधी आढळला याविषयीचे मत काळजीपूर्वक घेतले जाते.

आरोग्य विम्याच्या विकासामध्ये, या अपवर्जनामध्ये दोन बदल आपल्याला पाहायला मिळतात.

- ✓ पहिला म्हणजे समूह विम्याच्या बाबतीत जेथे लोकांचा संपूर्ण समूह विमाधारक असतो, ज्यामध्ये विमाकर्त्याविरुद्ध कोणतीही निवड नसते. सर्व सरकारी कर्मचारी, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, मोठ्या कॉर्पोरेट समूहाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कुटुंब इत्यादींचा समावेश असलेल्या समूह पॉलिसींना पहिल्यांदा विमा संरक्षण घेणाऱ्या एका कुटुंबापेक्षा अधिक प्राधान्य दिले जाते. या पॉलिसींमध्ये बहुतेकवेळा अपवाद वगळलेला असतो, अपवादासाठी पुरेसे मूल्य आकारले असते.
- ✓ दुसरा करण्यात आलेला बदल म्हणजे सलग विमा संरक्षणाच्या ठराविक काळानंतर आधीपासून-अस्तित्वात असलेल्या आजारांना संरक्षण दिले जाते. यासाठी एखाद्या व्यक्तियमध्ये एखादी परिस्थिती असेल, व ती ठराविक काळासाठी दिसून आली नाही, तर ती शाश्वत परिस्थिती म्हणून मानली जाणार नाही या तत्वाचे इथे पालन केले जाते.

ix. प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी

एक सर्वसाधारण आरोग्य विमा पॉलिसी प्रारंभिक ३० दिवसांनंतरच आजाराला संरक्षण देते (अपघाताशी संबंधित रुग्णालयात दाखल करणे वगळून).

त्याचप्रमाणे, काही आजारांची यादी आहे:

<ul style="list-style-type: none"> ✓ मोतीबिंदू, ✓ अष्टीला ग्रंथींची अघातक अतिवृद्धी, ✓ गर्भाशय काढून टाकणे, ✓ भगेंद्र, ✓ मूळव्याध, 	<ul style="list-style-type: none"> ✓ अंतर्गळ, ✓ अंडवृद्धी, ✓ सायनसचा दाह, ✓ गुडघा/नितंब सांधा बदलणे इत्यादी.
---	--

ज्यांना प्राथमिक कालावधीसाठी संरक्षण दिले जात नाही जो विशिष्ट विमा कंपनीच्या उत्पादनानुसार एका वर्षाचा किंवा दोन वर्षांचा किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो.

दावा प्रक्रियाकर्ता आजार यापैकी आहे का व व्यक्तिला किती काळापासून संरक्षण देण्यात आले आहे हे ठरवतो ज्याद्वारे तो स्वीकार्यता अटीत बसतो का हे तपासता येते.

x. अपवर्जने

पॉलिसीमध्ये अपवर्जनांची यादी दिलेली असते ज्यांचे सर्वसामान्यपणे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येते:

- ✓ मातृत्वासारखे लाभ (मात्र काही पॉलिसीमध्ये यांना संरक्षण दिले जाते).
- ✓ बाह्यरुग्ण व दातांचे उपचार.
- ✓ ज्यांना संरक्षण दिले जात नाही असे आजार उदाहरणार्थ एचआयव्ही, संप्रेरक उपचार, लठ्ठपणावरील उपचार, वंध्यत्व उपचार, सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया इत्यादी.
- ✓ मद्य/औषधांच्या गैरवापरामुळे झालेले आजार.
- ✓ भारताबाहेरील वैद्यकीय उपचार.
- ✓ अतिशय धोकादायक कामे, आत्महत्येचा प्रयत्न, किरणोत्सारांमुळे झालेले प्रदूषण.
- ✓ केवळ चाचण्या/तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल करणे.

अशा प्रकरणांमध्ये दावे हाताळणाऱ्याने परिस्थिती व्यवस्थित समजावून सांगणे आवश्यक असते म्हणजे तज्ञाचे मत नेमके असेल व त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले तरीही ते टिकेल.

xi. दाव्यांशी संबंधित अटींचे पालन करणे.

विमाधारकाने काही दावा असल्यास काय केले पाहिजे हे विमा पॉलिसीमध्ये स्पष्ट केलेले असते, यापैकी काही दावा स्वीकारण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते.

सर्वसाधारणपणे, हे पुढील बाबींशी संबंधित असते:

- ✓ ठराविक कालावधीमध्ये दावा कळविणे – आपण आधी कळविण्याचे महत्त्व पाहिले आहे. पॉलिसीमध्ये एक वेळ दिली जाऊ शकते ज्याअंतर्गत अशी सूचना कंपनीपर्यंत पोहोचली पाहिजे.
- ✓ दाव्याचे दस्तऐवज ठराविक कालावधीत सादर करणे.
- ✓ महत्त्वाची तथ्ये चुकीची देऊ नयेत, चुकीचे तपशील देऊ नयेत किंवा लपवून ठेवू नयेत.

g) दाव्याची अंतिम देय रक्कम काढणे

एकदा दावा मान्य केल्यानंतर, पुढील पायरी असते देय दाव्याची रक्कम निश्चित करणे. याचे संगणन करण्यासाठी कोणते घटक दाव्याची देय रक्कम ठरवितात हे आपण समजून घेतले पाहिजे. हे घटक आहेत:

i. पॉलिसीअंतर्गत सदस्यासाठी उपलब्ध विमा रक्कम

काही पॉलिसी वैयक्तिक विमा रकमेवर दिलेल्या असतात, काही फ्लोटर आधारे दिलेल्या असतात ज्यामध्ये विमारक्कम संपूर्ण कुटुंबासाठी उपलब्ध असते किंवा काही पॉलिसी फ्लोटर आधारावर मात्र प्रत्येक व्यक्तिमागे मर्यादा असते.

ii. आधी काही दावा करण्यात आला असेल तर तो विचारात घेऊन पॉलिसीअंतर्गत सदस्यांसाठी उपलब्ध शिल्लक विमा रक्कम:

आधीच दिलेल्या दाव्यांची रक्कम वजा करून उपलब्ध शिल्लक विमा रक्कम मोजताना, रुग्णालयांना नंतर कोणतेही रोखरहित अधिकार देण्यात आले आहेत का याचीही नोंद करावी लागेल.

iii. उप-मर्यादा

बहुतेक पॉलिसींमध्ये खोलीच्या भाड्याची मर्यादा, रुग्णसेवा शुल्क इत्यादी विमा रकमेच्या टक्केवारीत किंवा प्रति दिवस मर्यादेच्या स्वरूपात स्पष्टपणे नमूद केलेले असते. अशाच प्रकारची मर्यादा डॉक्टरांच्या सल्ल्याचे शुल्क, किंवा रुग्णवाहिका शुल्क इत्यादींसाठी लावली जाऊ शकते.

iv. आजाराशी संबंधित कोणत्याही विशिष्ट मर्यादा तपासणे

पॉलिसीमध्ये मातृत्वासाठी संरक्षण किंवा हृदयविकारासारख्या इतर कोणत्याही आजारासाठी ठराविक रक्कम किंवा मर्यादा नमूद केली असू शकते.

v. संचित लाभांश मिळण्याचा हक्क आहे किंवा नाही हे तपासणे

विमाधारकाला कोणताही दावा-न करण्यासाठीचा लाभांश मिळण्याचा हक्क आहे का हे पडताळणे (विमा धारकाने आधीच्या वर्षात/वर्षांमध्ये त्याच्या पॉलिसीतर्गत दावा केला नसल्यास). दान-न करण्यासाठीचा लाभांश सामान्यपणे अतिरिक्त विमा रकमेच्या स्वरूपात मिळतो, ज्यामुळे रुग्ण/विमाधारकाची विमा रक्कम वाढते. मागील वर्षाच्या अखेरीस कळविण्यात आलेले दावे विचारात न घेतल्यामुळे काही वेळा चुकीने संचित लाभांश नमूद केला जाऊ शकतो.

vi. मर्यादेसह संरक्षण देण्यात आलेले इतर खर्च:

इतरही काही मर्यादा असू शकतात उदाहरणार्थ उपचार आयुर्वेद औषधोपराचर पद्धतीतर्गत घेतला जात असेल, तर त्यासाठीची मर्यादा बरीच कमी असते. पॉलिसीच्या चार वर्षांनंतर आरोग्य तपासणी खर्च केवळ काही मर्यादेपर्यंत असतो. रुग्णालयास रोख रक्कम देण्यासाठीही प्रति दिवसाची मर्यादा असते.

vii. सह-प्रदान (को-पेमेंट)

हे सामान्यपणे मूल्यांकन केलेल्या दाव्याचे पैसे देण्यापूर्वीच्या रकमेच्या एकसमान टक्के असते. सहप्रदान केवळ निवडक परिस्थितींमध्येच लागू करता येते – केवळ पालकांच्या

दाव्यांसाठी, केवळ मातृत्वाच्या दाव्यांसाठी, केवळ दुसऱ्या दाव्यापासून पुढे किंवा ठराविक रकमेपेक्षा अधिक रकमेच्या दाव्यांमध्ये.

देय रक्कम या मर्यादेत समायोजित करण्यापूर्वी, दाव्याची देय रक्कम अ-प्रदेय घटकांची निव्वळ वजा करून काढली जाते.

आरोग्य दाव्यांमधील अ-प्रदेय घटक

आजारावर उपचार करण्यासाठी होणाऱ्या खर्चाचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येते:

- ✓ उपचारासाठीचा खर्च व
- ✓ देखभालीसाठीचा खर्च.

आजारावर उपचार करण्यासाठीच्या खर्चात सर्व वैद्यकीय खर्च व सामान्य संबंधित सुविधांचा समावेश होतो. त्याशिवाय रुग्णालयातील वास्तव्य अधिक आरामदायक किंवा अगदी आलिशान होण्यासाठी काही खर्च असू शकतात.

सर्वसामान्यपणे आरोग्य विमा पॉलिसी आजारावर उपचारासाठीचा खर्च देते व विशेषत्वाने नमूद असल्याखेरीज, आरामदायकपणासाठीचे अतिरिक्त खर्च देय नसतात.

या खर्चाचे बिगर-उपचार शुल्क म्हणून उदाहरणार्थ नोंदणी शुल्क, दस्तऐवज शुल्क इत्यादींच्या स्वरूपात वर्गीकरण करता येते व थेट उपचाराशी संबंधित असलेल्या काही घटकांचाही विचार करता येतो (उदा. रुग्णालयात दाखल असतानाच्या काळात विशेषपणे लिहून दिलेले प्रथिन पूरक).

आधी प्रत्येक टीपीए/विमाकर्त्याची स्वतःची अप्रदेय घटकांची यादी असायची, ती आता आयआरडीएआय आरोग्य विमा प्रमाणीकरण मार्गदर्शक तत्वांतर्गत प्रमाणभूत करण्यात आली आहे.

दाव्याची अंतिम देय रक्कम पुढील क्रमाने काढली जाते:

कोष्टक 2.1

पायरी I	सर्व पावत्या व देयकांचे खोलीचे भाडे, डॉक्टरांचे शुल्क इत्यादी विविध शीर्षकांतर्गत वर्गीकरण करणे.
पायरी II	प्रत्येक शीर्षकांतर्गत दावा करण्यात आलेल्या रकमेतून अ-प्रदेश घटक वजा करणे
पायरी III	प्रत्येक शीर्षकांतर्गत खर्चासाठी कोणतीही मर्यादा असल्यास ती लागू करणे
पायरी IV	एकूण देय रक्कम काढणे व ती एकूण विमा रकमेच्या आत आहे का हे तपासणे
पायरी V	दाव्याची निव्वळ देय रक्कम काढण्यासाठी कोणतेही सह-प्रदान लागू होत असल्यास ते वजा करणे

h) दाव्याची रक्कम देणे

दाव्याची देय रक्कम काढल्यानंतर, ग्राहकाला किंवा रुग्णालयाला परिस्थिती असेल त्याप्रमाणे पैसे दिले जातात. दाव्याची मंजूर करण्यात आलेली रक्कम वित्त/लेखा विभागाला कळविली जाते व धनादेशाद्वारे दिली जाते किंवा ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये दाव्याची रक्कम जमा केली जाते.

रुग्णालयाला पैसे देताना, काही कर कपात आवश्यक असल्यास, दिलेल्या रकमेतून ती केली जाते.

जेव्हा हे पैसे देणे तृतीय पक्ष प्रशासकाद्वारे हाताळले जाते, तेव्हा प्रत्येक विमाकर्त्याची पैसे देण्याची प्रक्रिया वेगळी असते. टीपीएच्या कामकाजाचे तपशीलवार वर्णन पुढे देण्यात आले आहे.

ग्राहकांच्या चौकशीला उत्तरे देण्यासाठी यंत्रणेमध्ये दिलेल्या पैशांची ताजी नोंद करणे अतिशय महत्वाचे असते. सर्वसाधारणपणे हे तपशील कॉल सेंटर/ग्राहक सेवा चमूकडे असलेल्या यंत्रणेद्वारे दिले जातात.

एकदा पैसे दिल्यानंतर दावा निकाली काढल्याचे मानले जाते. किती व किती रकमेचे दावे निकाली काढले याविषयीचे अहवाल ठराविक कालावधीने कंपनी व्यवस्थापन, मध्यस्थ, ग्राहक व आयआरडीएआयकडे पाठविणे आवश्यक असते. निकाली काढलेल्या दाव्यांच्या सर्वसाधारण विश्लेषणात निकाली काढलेल्या दाव्यांची टक्केवारी (%), त्या प्रमाणात अ-प्रदेय घटकांची रक्कम, दावे निकाली काढण्यासाठीचा सरासरी वेळ इत्यादी.

i) कमी असलेले दस्तऐवज/अतिरिक्त आवश्यक माहितीचे व्यवस्थापन

दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी काही महत्वाच्या दस्तऐवजांची पडताळणी करावी लागते. ते पुढीलप्रमाणे आहेत:

- ✓ रुग्णालयात दाखल केल्याच्या नोंदींसह घरी सोडतानाचा सारांश,
- ✓ सहाय्यक तपासणी अहवाल,
- ✓ अंतिम एकत्र देयक विविध भागात वर्गीकरणासह,
- ✓ डॉक्टरांनी लिहून दिलेले उपचार व औषध विक्रेत्याची देयके,
- ✓ पैसे दिल्याच्या पावत्या,
- ✓ दाव्याचे अर्ज व
- ✓ ग्राहकाची ओळख.

अनुभवातून असे दिसून आले आहे की सादर करण्यात आलेल्या फ्रत्येक चारपैकी एका दाव्यात मूलभूत दस्तऐवज अपूर्ण असतात. म्हणूनच कोणते दस्तऐवज सादर केले नाहीत हे ग्राहकाला सांगणे व हे दस्तऐवज दाव्यासोबत जोडण्यासाठी त्याला काही वेळमर्यादा देणे आवश्यक असते.

त्याप्रमाणे असेही होऊ शकते की, दाव्यावर प्रक्रिया केली जात असताना, पुढील कारणांमुळे अतिरिक्त माहितीही लागू शकते:

- i. रुग्णालयातून सोडतानाचा सारांश योग्य प्रारूपात नाही किंवा निदानाचे किंवा आजाराच्या इतिहासाचे काही तपशील त्यामध्ये नाहीत.
- ii. दिलेल्या उपचाराचे पुरेशा तपशीलाने वर्णन करण्यात आले नसते किंवा त्यासाठी स्पष्टीकरण आवश्यक असते.
- iii. रुग्णालयातून सोडतानाच्या सारांशानुसार दिलेला उपचार निदानाप्रमाणे नाही किंवा लिहून दिलेली औषधे ज्या आजारासाठी उपचार देण्यात आला त्याच्याशी संबंधित नाहीत.
- iv. दिलेल्या देयकामध्ये आवश्यक ते वर्गीकरण नाही.
- v. दोन दस्तऐवजांमध्ये व्यक्तिच्या वयात तफावत.
- vi. रुग्णालयातून सोडतानाचा सारांश व देयकामध्ये रुग्णालयात दाखल करण्याची तारीख/सोडण्याची तारीख यात तफावत आहे.
- vii. दाव्यासाठी रुग्णालयातील वास्तव्याची अतिशय सखोलपणे पडताळणी आवश्यक आहे, त्यासाठी रुग्णालयातील अंतर्गत प्रकरण दस्तऐवज आवश्यक आहेत.

बहुतेक प्रकरणांमध्ये, ग्राहकाला लिखित स्वरूपात किंवा ईमेलद्वारे कोणती अतिरिक्त माहिती आवश्यक आहे ते कळविले जाते. बहुतेक प्रकरणांमध्ये, आवश्यक असलेली माहिती ग्राहक देऊ शकेल. मात्र, अशीही परिस्थिती निर्माण होते जेथे मागितलेली माहिती अतिशय महत्त्वाची असते, त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नसते मात्र ग्राहक उत्तर देत नाही. अशा प्रकरणी, ग्राहकाला स्मरणपत्र पाठवले जाते की दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी संबंधित माहिती आवश्यक आहे व अशाप्रकारे तीन स्मरण पत्र पाठविल्यानंतर, दाव्याचा शेवट करत असल्याची सूचना पाठवली जाते.

दाव्यावर प्रक्रिया सुरु असताना त्या संदर्भातील सर्व पत्रव्यवहारांमध्ये तुम्हाला पत्रात सर्वात वर “कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय” असे शब्द नमूद केलेले वारंवार दिसेल. या पत्रव्यवहारांनंतर विमाकर्त्याचा दावा फेटाळण्याचा हक्क कायम राहिल याची खात्री करण्यासाठी ही कायदेशीर आवश्यकता आहे.

उदाहरण

विमाकर्ता प्रकरणाचा तपशीलाने अभ्यास करण्यासाठी रुग्णालयातील प्रकरण दस्तऐवज मागू शकतो व विशिष्ट प्रक्रिया/उपचार पॉलिसीच्या अटींतर्गत येत नसल्याचा निष्कर्ष काढू शकतो. विमाकर्त्याने अधिक माहिती मागितली याचा अर्थ त्याने दावा स्वीकारला असा होत नाही.

दाव्याच्या व्यवस्थापनामध्ये दस्तऐवज व स्पष्टीकरणाची कमतरताव आवश्यक असलेल्या अतिरिक्त माहितीचे व्यवस्थापन ही महत्वाची आव्हाने आहेत. दाव्यावर सर्व आवश्यक माहितीशिवाय प्रक्रिया करता येत नाही, त्याचसोबत ग्राहकालाही अधिकाधिक माहितीसाठी वारंवार विनंती करून त्रास देता येत नाही.

चांगल्या पद्धतीनुसार अशी विनंती एकदाच केली ज्याची ज्यामध्ये आवश्यक असलेल्या सर्व माहितीची एकत्रित यादी दिली जावी व त्यानंतर कोणतीही नवीन मागणी केली जाऊ नये.

j) दावे फेटाळणे

आरोग्य दाव्यांमधील अनुभवातून दिसून आले आहे की सादर करण्यात आलेल्यापैकी १०% ते १५% दावे पॉलिसीच्या अटींतर्गत येत नाहीत. हे विविध कारणांमुळे होऊ शकते ज्यापैकी काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

- i. रुग्णालयात दाखल करण्याची तारीख विम्याच्या कालावधीत नाही.
- ii. ज्या सदस्यासाठी दावा करण्यात आला आहे त्याला विमा संरक्षण नाही.
- iii. आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारपणामुळे (जेथे पॉलिसीतून अशी अट वगळली जाते).
- iv. वैध कारणाशिवाय दावा सादर करण्यास अनावश्यक उशीर.
- v. कोणताही सक्रिय उपचार नाही; प्रवेश केवळ संशोधनासाठी आहे.
- vi. उपचार करण्यात आलेला आजार पॉलिसीअंतर्गत वगळण्यात आला आहे.
- vii. आजाराचे कारण अतिमद्यपान व औषधांचा गैरवापर आहे
- viii. रुग्णालयामध्ये २४ तासांपेक्षा कमी काळ ठेवण्यात आले.

दावा नाकारल्यास किंवा अस्वीकार केल्यास (कोणत्याही कारणामुळे) ग्राहकाला लिखित स्वरूपात कळविले पाहिजे. सामान्यपणे, अशाप्रकारे नकार कळविणाऱ्या पत्रामध्ये नाकारण्याची कारणे स्पष्टपणे नमूद करावी लागतात, तसेच पॉलिसीच्या कोणत्या अटी/शर्तींवर दावा नाकारण्यात आला हे देखील सांगावे लागते.

बहुतेक विमाकर्त्यांची एक प्रक्रिया असते ज्याद्वारे दावा मंजूर करण्यास अधिकृत असलेल्या व्यवस्थापकापेक्षा वरिष्ठ व्यक्ती नकाराला मान्यता देते. कोणताही नकार पूर्णपणे न्याय्य

असून, विमाधारक न्यायालयात गेला तर त्याचे स्पष्टीकरण देता येईल याची खात्री करण्यासाठी हे असते.

विमाधारकाला दावा नाकारण्यात आल्यास विमाकर्त्याकडे दाद मागण्याशिवाय, पुढील व्यक्ती तसेच संस्थांकडे जाण्याचा पर्याय असतो:

- ✓ विमा लोकपाल किंवा
- ✓ ग्राहक मंच किंवा
- ✓ आयआरडीएआय किंवा
- ✓ न्यायालये.

कोणताही दावा नाकारताना त्याची फाईल तपासून सामान्यपणे कायदेशीर पडताळणीपुढे हा नकार टिकेल का याचे मूल्यमापन केले जाते व भविष्यात निर्णयाचे समर्थन करायची गरज पडली तर दस्तऐवज सुरक्षित ठिकाणी जपून ठेवले जातात.

k) संशयास्पद दाव्यांची अधिक तपशीलाने तपासणी करणे

विमाकर्ते या व्यवस्थाच्या विविध क्षेत्रात फसवणुकीची समस्या हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. फसवे दावे हाताळण्याच्या संख्येच्या बाबतीत, विमाकर्त्यांसाठी आरोग्य विम्याचे अतिशय मोठे आव्हान आहे.

आरोग्य विम्यात केल्या जाणाऱ्या फसवणुकीची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत:

- i. तोतयेगिरी, विमाधारक व्यक्ती व उपचार करण्यात आलेली व्यक्ती वेगळी असते.
- ii. रुग्णालयात दाखल केले नसतानाही दावा करण्यासाठी फसवे दस्तऐवज सादर करणे.
- iii. रुग्णालयाच्या मदतीने किंवा फसवणुकीने तयार करण्यात आलेली बाहेरील देयके जोडून खर्च वाढवून दाखविणे.
- iv. काही प्रकरणात अतिशय जास्त असलेला निदानाचा खर्च भरून काढण्यासाठी बाह्य रुग्ण उपचार अंतरुग्ण/रुग्णालयात दाखल करण्यात रुपांतरित करणे.

दररोज फसवणुकीच्या वेगवेगळ्या पद्धती समोर येत असल्यास, विमाकर्ते व टीपीएला सातत्याने वास्तविक स्थितीचे निरीक्षण करावे लागते व अशी फसवणूक शोधण्याच्या व नियंत्रणात आणण्याच्या उपाययोजनांचा विचार करावा लागतो.

दाव्यांची दोन पद्धतींच्या आधारे तपासणी केली जाते:

- ✓ नेहमीचे दावे व
- ✓ अचानक करण्यात आलेले दावे

टीपीए किंवा विमाकर्ता विशिष्ट टक्के दाव्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी अंतर्गत मानक निश्चित करू शकतो; ही टक्केवारी रोखरहित व भरपाई दाव्यांसाठी वेगळी असू शकते.

या पद्धतींतर्गत, स्वैर नमुना पद्धतीचा वापर करून दावे निवडले जातात. काही विमाकर्ते ठराविक मूल्यापेक्षा अधिक सर्व दाव्यांची तपासणी व त्या मर्यादेपेक्षा कमी असलेल्या नमुन्यादाखल दाव्यांच्या संचाची पडताळणी बंधनकारक करतात.

दुसऱ्या पद्धतीमध्ये, प्रत्येक दाव्याच्या ठराविक बाबींची तपासणी केली जाते, त्या व्यवस्थित नसल्यास तपासणी केली जाते उदाहरणार्थ

- i. दाव्याचा मोठा भाग वैद्यकीय चाचण्या किंवा औषधांशी संबंधित
- ii. दाव्याचे पैसे लवकर मिळावेत यासाठी ग्राहक अतिशय उत्सुक
- iii. देयकांवर खाडाखोड इत्यादी करण्यात आली आहे.

दावा विश्वसनीय नसल्याची शंका असल्यास, दावा कितीही लहान असला तरीही त्याची तपासणी केली जाते.

m. टीपीएद्वारे रोखरहित भरपाई प्रक्रिया

रोखरहित सुविधा कशाप्रकारे काम करते? यासाठी टीपीए विमाकर्ता रुग्णालयाशी एक करार करतात. त्याप्रमाणे इतरही वैद्यकीय सेवा पुरवठादारांशी करार असू शकतात. आम्ही या विभागामध्ये देण्यात आलेली रोखरहित सुविधा देण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया पाहणार आहोत:

कोष्टक 3.1

पायरी 1	आरोग्य विम्यांतर्गत संरक्षण असलेल्या ग्राहकाला काही आजार झाली किंवा इजा झाली व म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. तो/ती (किंवा त्याच्या/तिच्यावतीने कुणीतरी) रुग्णालयाच्या विमाकक्षाकडे विम्याचे पुढील तपशील घेऊन भेटतात: i. टीपीएचे नाव, ii. त्याच्या सदस्य क्रमांक, iii. विमाकर्त्याचे नाव, इत्यादी.
----------------	--

<p>पायरी 2</p>	<p>रुग्णालय पुढीलप्रमाणे आवश्यक माहिती संकलित करते:</p> <ul style="list-style-type: none"> i. आजाराचे निदान ii. उपचार, iii. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव, iv. रुग्णालयात अंदाजे किती दिवस ठेवले जाणार आहेव v. अंदाजे खर्च <p>ही माहिती रोखरहित परवानगी अर्ज नावाच्या प्रारूपात सादर केली जाते.</p>
<p>पायरी 3</p>	<p>टीपीए रोखरहित परवानगी अर्जात देण्यात आलेल्या माहितीचा अभ्यास करतो. तो दिलेली माहिती व रुग्णालयाचे काही शुल्क मान्य करण्यात आले असल्यास ते पॉलिसीच्या अटीशी तपासून पाहतो व रोखरहित परवानगी देता येईल का याचा निर्णय घेतो व देता येणार असेल, तर ती किती रकमेसाठी असावी हे ठरवतो. निर्णय घेण्यासाठी टीपीए अधिक माहिती मागू शकतो. एकदा निर्णय घेतल्यानंतर, तो लगेच रुग्णालयाला कळविला जातो.</p> <p>दोन्ही अर्ज आता आयआरडीएआयच्या आरोग्य विमा प्रमाणीकरण मार्गदर्शकतत्वांतर्गत प्रमाणभूत करण्यात आले आहेत; सर्वात शेवटी जोडलेले जोडपत्र पाहा).</p>
<p>पायरी 4</p>	<p>टीपीएने परवानगी दिलेली रक्कम रुग्णाच्या खात्यामध्ये जमा करून, रुग्णालयाद्वारे रुग्णावर उपचार केले जातात. सदस्याला उपचाराव्यतिरिक्त इतर खर्चासाठी पैसे जमा करण्यास किंवा पॉलिसी अंतर्गत सह-प्रदान आवश्यक असल्यास ते करायला सांगितले जाऊ शकते.</p>
<p>पायरी 5</p>	<p>जेव्हा रुग्णाला रुग्णालयातून सोडण्याची वेळ येते, तेव्हा रुग्णालय विम्यांतर्गत समाविष्ट प्रत्यक्ष उपचाराचा खर्च टीपीएच्या परवानगीने रुग्णाच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या रकमेशी जुळवून पाहते.</p> <p>जमा करण्यात आलेली रक्कम कमी असल्यास, रुग्णालय रोखरहित उपचारासाठी अतिरिक्त रक्कम जमा करण्याची परवानगी देण्यासाठी विनंती करू शकते.</p> <p>टीपीए त्याचे विश्लेषण करतो व अतिरिक्त रकमेला परवानगी देतो.</p>
<p>पायरी 6</p>	<p>रुग्ण अ-स्वीकार्य शुल्क भरतो व त्याला घरी सोडले जाते. त्याला दाव्याच्या अर्जावर व देयकावर स्वाक्षरी करायला व दस्तऐवज पूर्ण करण्यास सांगितले जाते.</p>

<p>पायरी 7</p>	<p>रुग्णालय सर्व दस्तऐवज एकत्र करते व टीपीएला सादर करते, देयकावर प्रक्रिया करण्यासाठी पुढील दस्तऐवज वापरले जातात:</p> <ol style="list-style-type: none"> दावा अर्ज रुग्णालयातून सोडल्याचा सारांश / रुग्णालयात दाखल केल्याच्या नोंदी टीपीएने दिलेले रुग्ण/प्रस्तावकर्ता ओळखपत्र व छायाचित्र ओळख पुरावा. अंतिम एकत्रित देयक तपशीलवार देयक तपासणी अहवाल डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे व उपचार व औषधांची देयके टीपीएद्वारे पाठविण्यात आलेली परवानगी पत्रे
<p>पायरी 8</p>	<p>टीपीए दाव्यावर प्रक्रिया करेल व पुढील तपशीलांची पडताळणी करुन रुग्णालयाला पैसे देण्याची शिफारस करेल:</p> <ol style="list-style-type: none"> रुग्ण व ज्या व्यक्तिसाठी परवानगी देण्यात आली आहे ती एकच व्यक्ती आहे. ज्यासाठी परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे त्याच स्थितीसाठी रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत. काही आजार वगळण्यात आले असतील तर त्याच्या उपचाराच्या खर्चाचा देयकात समावेश करण्यात आलेला नाही. रुग्णालयाला कळविण्यात आलेल्या सर्व मर्यादांचे पालन करण्यात आले आहे. रुग्णालयासोबत मान्य करण्यात आलेल्या शुल्क दरांचे निव्वळ देय रक्कम काढताना पालन करण्यात आले आहे.

रोखरहित सुविधेच्या मूल्याविषयी कोणतीही शंका नाही. ग्राहकांनीही या सुविधेचा सर्वोत्तम वापर कसा करुन घ्यायचा हे माहिती करुन घेणे महत्वाचे आहे. पुढील मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत:

- ग्राहकाने त्याचे/तिचे विमा तपशील त्याच्या/तिच्यासोबत असल्याची खात्री करुन घेतली पाहिजे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
 - ✓ टीपीए कार्ड,
 - ✓ पॉलिसीची प्रत,
 - ✓ विमा संरक्षणाच्या अटी व शर्ती इत्यादी.

जेव्हा हे उपलब्ध नसेल, तेव्हा तो टीपीएला संपर्क करु शकतो (२४ तासांच्या मदत क्रमांकाद्वारे) व तपशील घेऊ शकतो.

- ग्राहकाने त्याच्या/तिच्या डॉक्टरांनी सुचविलेले रुग्णालय टीपीएच्या जाळ्यात आहे का हे तपासले पाहिजे. ते नसल्यास, त्याने अशा उपचारांसाठी रोखरहित सुविधा जेथे उपलब्ध आहे असे पर्याय शोधले पाहिजेत.

- iii. त्याने/तिने पूर्व-शपथ अर्जात अचूक तपशील भरले जातील याची खात्री केली पाहिजे. प्रकरण स्पष्ट नसल्यास, टीपीए रोखरहित सुविधा नाकारू शकतो किंवा प्रश्न विचारू शकतो.
- iv. त्याने/तिने रुग्णालयाचे शुल्क विहित मर्यादेतच असले पाहिजे याची खात्री केली पाहिजे उदाहरणार्थ खोलीचे भाडे किंवा मोतीबिंदूसारख्या विशिष्ट उपचारांवरील मर्यादा.

जर त्याला/तिला पॉलिसीअंतर्गत परवानगी असलेल्या रकमेपेक्षा जास्त खर्च करायचा असेल, तर आधीच त्याचा/तिचा खर्चाचा वाटा किती असेल हे जाणून घेणे योग्य होईल.

- v. ग्राहकाने रुग्णालयातून सोडले जाण्यापूर्वी टीपीएला कळविले पाहिजे व रुग्णालयातून सोडण्यापूर्वी कोणतीही अतिरिक्त परवानगी लागत असेल तर ती टीपीएला पाठविण्याची विनंती रुग्णालयाला केली पाहिजे. यामुळे रुग्णाला अनावश्यकपणे रुग्णालयात वाट पाहावी लागणार नाही याची खात्री केली जाईल.

असेही होऊ शकते की ग्राहकाने एखाद्या रुग्णालयामध्ये रोखरहित उपचाराची विनंती केली आहे व त्यासाठी परवानगी घेतली आहे मात्र त्यानंतर रुग्णाला दुसरीकडे दाखल करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकरणांमध्ये, ग्राहकाने रुग्णालयाला कळविले पाहिजे व रोखरहित सुविधा वापरली नाही हे टीपीएला कळविण्यास सांगितले पाहिजे.

असे केले नाही, तर मंजूरी देण्यात आलेली रक्कम ग्राहकाच्या पॉलिसीमध्ये अडकू शकते व पुढील विनंतीच्या वेळी मंजूरी देताना अडचण येऊ शकते.

C. आरोग्य विमा दाव्यातील दस्तऐवज

आरोग्य विम्याच्या दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी, आधी वर्णन केल्याप्रमाणे बरेच दस्तऐवज लागतात. प्रत्येक दस्तऐवजामुळे दोन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत होईल अशी अपेक्षा असते – स्वीकार्यता (तो देण्यायोग्य आहे का?) व दाव्याचे प्रमाण (किती?).

या विभागात ग्राहकाने कोणते दस्तऐवज सादर केले पाहिजेत व त्या दस्तऐवजांचे घटक समजावून सांगण्यात आले आहेत:

1. रुग्णालयातून सोडतानाचा सारांश

आरोग्य विम्याच्या दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयातून सोडतानाचा सारांश हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज मानता येईल. त्यामध्ये रुग्णाच्या परिस्थितीविषयी व उपचारपद्धतीची संपूर्ण माहिती तपशीलाने दिलेली असते.

रुग्णालयातून सोडतानाच्या सारांशात पुढील बाबी असणे आवश्यक आहे:

1. रुग्णाचे नाव
2. दूरध्वनी क्रमांक / भ्रमणध्वनी क्रमांक

3. आय पी डी क्रमांक
4. भरती क्रमांक
5. उपचार करणाऱ्याचे नाव, संपर्क क्र. आणि विभाग/तज्ञता
6. भरतीचा दिनांक आणि वेळ
7. रुग्णालय मुक्तीचा दिनांक व वेळ
8. एमएलसी क्र. / एफआयआर क्र.
9. भरतीच्या वेळी केलेले प्राथमिक निदान
10. रुग्णालय मुक्तीच्या वेळी झालेले अंतिम निदान
11. अंतिम निदानासाठी प्राधिकरणाद्वारे शिफारस केलेले आयसीडी-10 कोड(कोड्स) किंवा अन्य कोणतेही कोड्स,
12. तक्रारी आणि कालावधी आणि भरतीची करणे सादर करणे
13. सद्य आजाराचा अहवाल देणे
14. भरतीच्या वेळी केलेल्या शारीरिक तपासणी मधील महत्वाची निरीक्षणे
15. मद्यपान, तंबाखू किंवा किंवा अन्य पदार्थ सेवन, करीत असल्यास
16. मागील महत्वाचे वैद्यकीय आणि शस्त्रक्रियात्मक पार्श्वभूमी, काही असल्यास
17. रोग निदान किंवा उपचारांसाठी कौटुंबिक पार्श्वभूमी महत्वाची/सुसंगत असल्यास
18. रुग्णालय भरती दरम्यान महत्वाच्या अन्वेषणांचा अहवाल
19. रुग्णालयातील उपचार व काही गुंतागुंत असल्यास
20. रुग्णालयातून मुक्तीच्या वेळेचा सल्ला
21. उपचार करणाऱ्या डॉक्टर /अधिकृत डॉक्टर चमूचे नाव आणि स्वाक्षरी
22. रुग्ण /नातेवाईक यांचे नाव आणि स्वाक्षरी

रुग्णालयातून सोडतानाचा सारांश चांगल्या प्रकारे लिहीला असेल तर दाव्यावर प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तिला आजार/इजा व उपचारपद्धती समजायला अतिशय मदत होते, व त्यामुळे दाव्याचे पैसे देण्याची प्रक्रिया जलद होते. आयआरडीएआय प्रमाणीकरण मार्गदर्शक तत्वांमध्ये दाव्यांवर कार्यक्षमपणे प्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयातून सोडतानाच्या सारांशासाठी सुचविण्यात आलेल्या घटकांचा समावेश होतो. दुर्दैवाने रुग्ण वाचला नाही तर अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णालयातून सोडतानाच्या सारांशाला मृत्यू सारांश असे म्हणतात.

नेहमी रुग्णालयातून सोडतानाच्या सारांशाची मूळ प्रतच मागितली जाते.

2. तपासणी अहवाल

तपासणी अहवालामुळे निदान व उपचाराची तुलना करता येते, त्यामुळे नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळे उपचार करावे लागले हे समजून घेण्यासाठी आवश्यक ती माहिती मिळते व रुग्णालयात दाखल असताना केलेली प्रगती समजते.

तपासणी अहवालामध्ये सामान्यपणे पुढील गोष्टींचा समावेश असतो:

- a) रक्त चाचणी अहवाल;
- b) क्ष-किरण अहवाल;
- c) स्कॅन अहवाल व
- d) जीवोत्क परीक्षा (बायोप्सी) अहवाल

सर्व तपासणी अहवालांमध्ये नाव, वय, लिंग, चाचणीची तारीख इत्यादींचा समावेश असतो व सामान्यपणे त्यांची मूळ प्रत सादर केली जाते. विमाकर्ता विशेषत्वाने विनंती केल्यास ग्राहकाला क्ष-किरण व इतर फिल्म परत करू शकतात.

3. एकत्रित व तपशीलवार देयके:

विमा पॉलिसीच्या अंतर्गत किती रक्कम द्यायची याचा निर्णय या दस्तावेजानुसार होतो. पूर्वी बिलासाठी कोणताही प्रमाण फॉर्मट नव्हता, पण आयआरडीएआय प्रमाणीकरण मार्गदर्शक तत्वांनुसार एकत्रित आणि तपशीलातील बिलांसाठी फॉर्मट दिला गेला आहे. विद्यार्थ्यांना असे सूचित केले जाते की आयआरडीएआयच्या वेब साईटवर उपलब्ध तपशील समजून घ्यावेत.

एकत्रित बिलामुळे संपूर्ण चित्र उभे राहते तर तपशीलातील बिलामुळे संदर्भ कोड सहित बारकावे कळतात.

तपशीलातील बिलाचा वापर करून अदा करण्यास अयोग्य खर्चाची छाननी केली जाते, आणि अदा करण्यास अयोग्य खर्च नक्की करून त्या खर्चाच्या शीर्षकाच्या अंतर्गत वजावट करण्यासाठी वापरले जातात.

बिले मूळ स्वरूपात प्राप्त व्हावी लागतात.

4. पैसे दिल्याची पावती

क्षतिपूर्तिचा करार असल्याने, आरोग्य विमा दाव्याची भरपाई करण्यासाठी दिलेल्या रकमेची पावती रुग्णालयाकडून मिळाली पाहिजे.

दिलेली रक्कम एकूण देयकाऐवढी असली पाहिजे, बरीच रुग्णालये देय रकमेत काही सवलत किंवा सूट देतात. अशा परिस्थितीत, विमाकर्त्याला केवळ रुग्णाच्या वतीने प्रत्यक्ष भरलेली रक्कम देण्यास सांगितले जाते.

देयकावर क्रमांक आणि/किंवा शिक्का असला पाहिजे व त्याची मूळ प्रत सादर केली पाहिजे.

5. दावा अर्ज

विमा हक्क फॉर्म म्हणजे विमा हक्क प्रक्रिया करण्यासाठी केलेली औपचारिक आणि कायदेशीर विनंती असते आणि त्यावर ग्राहकाने स्वतःची स्वाक्षरी करून तो सादर करायचा असतो. विमा

हक्क फॉर्म आयआरडीएआय द्वारे प्रमाणित करण्यात आला आहे आणि त्यात ढोबळमानाने खाली गोष्टी असतात:

- a) प्रथम विमाधारकाचे नाव आणि ज्या पॉलिसी च्या अंतर्गत विमा हक्क दाखल केला तो पॉलिसी क्रमांक.
- b) विम्याच्या पार्श्वभूमीचे तपशील
- c) रुग्णालयात भरती केल्या गेलेल्या विमाधारक व्यक्तीचे तपशील.
- d) रुग्णालयाचे नाव, खोलीचा प्रकार, भरतीचा दिनांक आणि वेळ, रुग्णालय मुक्तीचा दिनांक आणि वेळ, अपघाताच्या बाबत पोलीसांना कळवले का, उपचाराची प्रणाली इत्यादी रुग्णालय भरतीचे तपशील.
- e) ज्यासाठी रुग्णालय भरती केली गेली त्या विमा हक्काचे तपशील ज्यात खर्चाचे बारकावे, रुग्णालय भरती पूर्व आणि पश्चात कालावधी, एक रक्कमी/रोख फायदा घेतला असल्यास त्याचे तपशील इत्यादी.
- f) जोडलेल्या बिलांचे तपशील
- g) मान्य झालेल्या विमा हक्काची रक्कम पाठवण्यासाठी प्रथम विमाधारक व्यक्तीच्या बँक खात्याचे तपशील
- h) विमाधारक व्यक्तीच्या पासून घोषणापत्र.

आजार, उपचार इत्यादींविषयी माहितीशिवाय, विमाधारक व्यक्तीच्या प्रतिज्ञापत्रामुळे कायदेशीरदृष्ट्या दावा अर्ज हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज असतो.

या प्रतिज्ञापत्रामुळे दाव्याला “परमसद्भावाचा सिद्धांत” लागू होतो, ज्याचे उल्लंघन केल्यास पॉलिसीअंतर्गत चुकीची माहिती देण्याचे कलम लागू होते.

6. ओळखीचा पुरावा

आपल्या जीवनातील विविध कामांमध्ये ओखळीच्या पुराव्यांचा वापर वाढला आहे, ओळखीच्या सर्वसाधारण पुराव्याने एक महत्वाचा हेतू साध्य होतो- तो म्हणजे विमा संरक्षण असलेली व्यक्ती व उपचार करण्यात आलेली व्यक्ती एकच आहेत का याची खात्री करणे.

सर्वसामान्यपणे पुढील ओळख पत्रे मागितली जाऊ शकतात:

- a) मतदार ओळख पत्र,
- b) वाहन चालक परवाना,
- c) पॅन कार्ड,
- d) आधार कार्ड इत्यादी.

ओळख पत्राचा आग्रह केल्यामुळे रोखरहित दाव्यांमध्ये तोतयेगिरीची प्रकरणे लक्षणीयपणे कमी झाली आहेत, कारण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी ओळखपत्र मागितले जाते, जे पडताळून पाहणे व विमाकर्ता किंवा टीपीएला सादर करणे हे रुग्णालयाचे कर्तव्य असते.

भरपाईच्या दाव्यामध्ये, ओळख पत्राचा विशेष उपयोग होत नाही.

7. विशिष्ट दाव्यांशी संबंधित दस्तऐवज

काही ठराविक प्रकारच्या दाव्यांमध्ये वर नमूद केलेल्या दस्तऐवजांशिवाय अतिरिक्त दस्तऐवज आवश्यक असतात. ते पुढीलप्रमाणे आहेत:

- a) अपघाताचे दावे, ज्यामध्ये एफआयआर किंवा रुग्णालाने नोंदणीकृत पोलीस स्थानकाला दिलेले वैद्यक-न्यायिक प्रमाणपत्र, लागू शकतात.त्यामध्ये अपघाताचे कारण व वाहतूक अपघात असल्यास व्यक्ती मद्याच्या नशेत होता का हे नमूद केलेले असते.
- b) गुंतागुंतीच्या किंवा उच्च मूल्य दाव्यांमध्ये प्रकरणाचे अंतरुग्ण दस्तऐवज.अंतरुग्ण प्रकरण दस्तऐवज किंवा प्रकरण पत्रक हा दस्तऐवज रुग्णालयाद्वारे तयार केला जातो, ज्यामध्ये रुग्ण रुग्णालयात भरती असतानाच्या कालावधीत त्याला दिल्या जाणाऱ्या उपचारांचे दैनंदिन तपशील दिलेले असतात.
- c) जेथे लागू असेल तिथे डायलिसिस /रासायनिक उपचारपद्धती / भौतिक चिकित्सा तक्ते.
- d) रुग्णालय नोंदणी प्रमाणपत्र,जेथे रुग्णालयाच्या व्याख्याचे पालन करण्यात आले आहे का हे तपासले पाहिजे.

दावे हाताळणारा चमू दाव्यांवर प्रक्रिया करण्यासाठी काही अंतर्गत दस्तऐवज प्रारुपांचा वापर करतो. ते पुढीलप्रमाणे आहेत:

- i. दस्तऐवज पडताळण्यासाठी तपासयादी,
- ii. पडताळणी/पैसे देणे पत्रक,
- iii. दर्जा तपासणी/नियंत्रण प्रारूप.

सर्व विमाकर्त्यांकडे ही प्रारूपे समान नसली तरीही, या दस्तऐवजांचा काय हेतू आहे हे नेहमीच्या मजकुराच्या नमुन्यासह पाहू.

कोष्टक 2.2

1.	दस्तऐवज पडताळणी पत्रक	हे सर्वात सोपे असते, ग्राहकाकडून दस्तऐवज आल्याची नोंद करण्यासाठी दस्तऐवजांच्या यादीवर बरोबरची खूण केली जाते. काही विमाकर्ते पोचपावती म्हणून याची एक प्रत ग्राहकाला देऊ शकतात.
2.	पडताळणी/प्रक्रिया पत्रक	<p>हे सामान्यपणे एकच पत्रक असते ज्यामध्ये प्रक्रियेच्या सर्व नोंदी केलेल्या असतात.</p> <p>a) ग्राहकाचे नाव व ओळख क्रमांक b) दावा क्रमांक, दाव्याचे दस्तऐवज मिळाल्याची तारीख c) पॉलिसीचा आढावा, कलम ६४व्हीबीचे पालन d) विमा रक्कम व विमा रकमेचा वापर e) रुग्णालयात दाखल केल्याची व सोडल्याची तारीख f) निदान व उपचार g) दाव्याची स्वीकार्यता/प्रक्रियेच्या टिप्पण्या त्यांच्या कारणांसहित h) दाव्याची रक्कम काढणे i) दाव्याचे मार्गक्रमण तारखा व प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीच्या नावासह</p>
3.	दर्जा तपासणी /नियंत्रण प्रारूप	<p>अंतिम तपासणी किंवा दर्जा नियंत्रण प्रारूप दावा हाताळणाऱ्या व्यक्तिशिवाय इतर व्यक्तिने दावा तपासण्यासाठी</p> <p>तपास यादी व दावा पडताळणी प्रश्नावलीशिवाय, दर्जा नियंत्रण/लेखा प्रारूपात पुढील घटकांशी संबंधित माहितीचा समावेश होईल:</p> <p>a) दाव्याचे पैसे देणे, b) दावा फेटाळणे किंवा c) अतिरिक्त माहिती मागणे.</p>

स्वतःची चाचणी घ्या 2

पुढीलपैकी कोणता दस्तऐवज रुग्णालयाद्वारे तयार केला जातो ज्यामध्ये अंतरुग्णाला दिलेल्या सर्व उपचारांचे तपशील असतात?

- I. तपासणी अहवाल
- II. पैसे देण्याचे पत्रक
- III. प्रकरण दस्तऐवज
- IV. रुग्णालय नोंदणी प्रमाणपत्र

D. दाव्यांसाठी राखीव निधी

1. राखीव निधी तयार करणे

याचा अर्थ असा होतो की विमाकर्त्याच्या जमाखर्च पुस्तकात दाव्यांच्या स्थितीच्या आधारे सर्व दाव्यांसाठी रकमेची तरतूद करणे. हे अतिशय सोपे वाटत असले तरीही, राखीव निधी तयार करण्याची प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक करावी लागते – राखीव निधी तयार करण्यात कोणतीही चूक झाल्यास त्याचा विमाकर्त्याचा नफा व पतदारी फरकच्या हिशेबावर परिणाम होतो.

आजकालच्या प्रक्रिया यंत्रणांमध्ये कोणत्याही वेळी हा राखीव निधी किती असला पाहिजे हे काढण्याची क्षमता अंतर्भूत असते.

स्वतःची चाचणी घ्या 3

विमाकर्त्याच्या जमाखर्च पुस्तकात दाव्यांच्या स्थितीच्या आधारे सर्व दाव्यांसाठी करण्यात आलेल्या रकमेच्या तरतुदीला _____ म्हणतात.

- I. गट तयार करणे
- II. तरतूद करणे
- III. राखीव निधी तयार करणे
- IV. गुंतवणूक करणे

E. तृतीय पक्ष प्रशासकाची (टीपीए) भूमिका

1. भारतातील टीपीएची ओळख

भारतामध्ये २००० साली विमाक्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले. दरम्यानच्या काळात, आरोग्यसेवा उत्पादनांची मागणी वाढल्याने नव-नवीन उत्पादने बाजारात आणली

जात होती. म्हणून आरोग्य विम्यामध्ये विक्री-पश्चात सेवांचे माध्यम सुरु करण्याची गरज वाटू लागली. म्हणूनच तृतीय पक्ष प्रशासकांची सुरुवात करण्यास संधी मिळाली.

हे पाहून, विमा नियामक व विका प्राधिकरणाने टीपीएंना आयआरडीएच्या परवान्यासह बाजारात येण्याची परवानगी दिली, मात्र त्यांनी १७ सप्टें २००१ रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या आयआरडीए (तृतीय पक्ष प्रशासक-आरोग्य विमा) नियम, २००१ चे पालन केले पाहिजे.

व्याख्या

नियमांनुसार ,

"तृतीय पक्ष प्रशासक किंवा टीपीए म्हणजे आयआरडीएआय (तृतीय पक्ष प्रशासक- आरोग्य सेवा) नियम, २००१ अंतर्गत परवाना देण्यात आलेली कुणीही व्यक्ती, व जिला विमा कंपनी शुल्क किंवा भरपाईच्या मोबदल्यात, आरोग्य सेवा देण्यासाठी नियुक्त करते.

"टीपीएद्वारे आरोग्य सेवा" टीपीएद्वारे विमाकर्त्याला आरोग्य विमा व्यवसायाच्या संदर्भातील करारांतर्गत दिलेल्या सेवा मात्र ज्यामध्ये विमा कंपनीच्या व्यवसायाचा किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आरोग्य विमा व्यवसाय मिळविण्याचा किंवा दावा स्वीकारावा किंवा फेटाळावा हे ठरविण्याचा समावेश होत नाही.

अशाप्रकारे टीपीए सेवांचा वाव विमा पॉलिसी विकल्यानंतर व दिल्यानंतर सुरु होतो. विमाकर्ता टीपीएचा वापर करत नसेल तर या सेवा अंतर्गत चमूद्वारे दिल्या जातात.

2. आरोग्य विम्याची विक्री पश्चात सेवा

- एकदा प्रस्ताव (व हप्ता) स्वीकारल्यानंतर, विमा संरक्षण सुरु होते.
- पॉलिसीच्या सेवा देण्यासाठी टीपीएचा वापर केला जात असेल, तर विमाकर्ता ग्राहकाविषयीची व पॉलिसीविषयीची माहिती टीपीएला देतो.
- टीपीए सदस्यांची नावनोंदणी करतो (प्रस्तावकर्ता म्हणजे पॉलिसी घेणारी व्यक्ती, सदस्य म्हणजे पॉलिसी अंतर्गत संरक्षण असलेल्या व्यक्ती) व शारीरिक किंवा इलेक्ट्रॉनिक कार्डाच्या स्वरूपात सदस्यच ओळखपत्र देऊ शकतो.
- टीपीएचे सदस्यत्व रोखरहित सुविधा घेण्यासाठी तसेच सदस्याला रुग्णालयात दाखल होण्यासाठी किंवा विमा संरक्षण असलेल्या उपचारासाठी पॉलिसीची मदत हवी असते तेव्हा वापरले जाते.
- टीपीए दावा किंवा रोखरहित विनंतीवर प्रक्रिया करतो व विमाकर्त्यासोबत मान्य केलेल्या वेळेत सेवा देतो.

ज्यावेळी पॉलिसी दिली जाते व त्यामध्ये टीपीएचे सेवा देणारी संस्था म्हणून नाव असते त्या क्षणापासून टीपीएची भूमिका सुरु होते. पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत व पॉलिसी अंतर्गत दावा कळविण्यासाठी देण्यात आलेल्या कोणत्याही कालावधीत सेवेची आवश्यकता कायम राहते.

हजारो पॉलिसींना सेवा दिली जात असताना, हे काम सातत्याने सुरु राहते, जेव्हा त्याच पॉलिसीचे नूतनीकरण केले ते व तोच टीपीए पॉलिसीला सेवा देत असतो.

3. तृतीय पक्ष प्रशासकाची (टीपीए) उद्दिष्टे

आरोग्य विम्यामध्ये तृतीय पक्ष प्रशासकाची संकल्पना पुढील उद्दिष्टांनी करण्यात आली:

- आरोग्य विम्याच्या ग्राहकाला गरजेच्या वेळी सर्वतोपरी सेवा देणे.
- विमाधारक रुग्णांसाठी जाळ्यातील रुग्णालयांमध्ये रोखरहित उपचाराची सोय करणे.
- ग्राहकांसाठी सादर केलेल्या दस्तऐवजांच्या आधारे व विमा कंपनीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दावे न्याय्य व वेगाने निकाली करण्यासाठी मदत करणे.
- आरोग्य विमा दावे व संबंधित सेवा हाताळण्यासाठी कार्यकारी कौशल्य तयार करणे.
- ग्राहकांना वेळेत व योग्य प्रकारे उत्तर देणे.
- विमाधारक व्यक्तीचे रास्त दरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचे बाजारातील उद्दिष्ट पूर्ण होईल असे वातावरण निर्माण करणे व
- विकृती, खर्च, प्रक्रिया, वास्तव्याचा कालावधी इत्यादींसंबंधी योग्य ती माहिती तयार करणे/एकत्रित करणे,

4. विमाकर्ता व टीपीएदरम्यान नाते

बरेच विमाकर्ते आरोग्य विमा पॉलिसींच्या विक्री-पश्चात सेवेसाठी टीपीएची सेवा घेतात, मात्र विशेषतः जीवन विमा क्षेत्रातील काही विमाकर्ते पॉलिसी-पूर्व वैद्यकीय तपासणी सेवेसाठी टीपीएची मदत घेतात.

विमाकर्ता व टीपीएदरम्यानचे नाते कराराचे असते व या करारामध्ये बऱ्याच आवश्यकता व पायऱ्यांचा समावेश असतो. आयआरडीएआय आरोग्य विमा प्रमाणीकरण मार्गदर्शक तत्वांमध्ये टीपीए व विमा कंपनीदरम्यानच्या करारासाठी मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आली आहेत व प्रमाणभूत कलमे सुचविण्यात आली आहेत,

विमाकर्ता टीपीएकडून पुढील सेवांची अपेक्षा करतो:

A. पुरवठादार सेवा जाळे

टीपीएने विमाधारक व्यक्तींना आरोग्य दाव्यांसाठी रोखरहित सुविधा देण्याच्या उद्देशाने, देशभरातील रुग्णालयांच्या जाळ्याशी संबंध स्थापित करणे अपेक्षित असते. आयआरडीएने

अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार हे नाते केवळ टीपीए व पुरठादार यांच्यातील नाही तर विमाकर्त्यांसह तीन घटकांमधील असावे.

ते जाळ्यातील अशा रुग्णालयांमध्ये दाखल करून केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियांसाठी व पॅकेजसाठी चांगल्या अनुसूचित दरांसाठी वाटाघाटी करतात ज्यामुळे विमाधारकांचा तसेच विमाकर्त्यांचा खर्च कमी होतो.

B. कॉल सेंटर सेवा

टीपीएने सर्वसामान्यपणे कॉल सेंटर चालविणे अपेक्षित असते ज्याचे निःशुल्क क्रमांक असतात ज्यावर कधीही म्हणजे रात्री, कामकाजाच्या व सुटीच्या दिवशी म्हणजे २४*७*३६५संपर्क करता आला पाहिजे. टीपीएचे कॉल केंद्र पुढील बाबींशी संबंधित माहिती देईल:

- पॉलिसी अंतर्गत उपलब्ध संरक्षण व लाभ.
- आरोग्य दाव्यांशी संबंधित प्रक्रिया व पद्धती.
- सेवा व रोख रक्कम न भरता रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन.
- जाळ्यातील रुग्णालयाविषयी माहिती.
- पॉलिसी अंतर्गत उपलब्ध असलेल्या शिल्लक विमा रकमेविषयी माहिती.
- दाव्याच्या स्थितीविषयी माहिती.
- दाव्यांच्या संदर्भात सादर न करण्यात आलेल्या दस्तऐवजांविषयी सल्ला.

कॉल सेंटरला राष्ट्रीय निःशुल्क क्रमांकाद्वारे संपर्क करता आला पाहिजे व ग्राहक सेवा कर्मचाऱ्याला ग्राहकांद्वारे सामान्यपणे बोलल्या जाणाऱ्या भाषेत संवाद साधता आला पाहिजे. अर्थातच या तपशीलांवर विमाकर्ता व त्यांच्या टीपीएदरम्यान झालेल्या कराराचे नियंत्रण असते.

C. रोखरहित उपलब्ध सेवा

व्याख्या

"रोखरहित सुविधा" म्हणजे विमाकर्त्याने विमाधारकाला दिलेली सुविधा ज्यामध्ये, विमाकर्त्याने घेतलेल्या उपचारांचा खर्च पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमाकर्त्याद्वारे मंजूर करण्यात आलेल्या पूर्व-अधिकारांच्या मर्यादेत जाळ्यातील पुरवठेदाराला दिला जातो.

ही सेवा देण्यासाठी, विमाकर्त्याने करारांतर्गत पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे:

- पॉलिसीशी संबंधित सर्व माहिती टीपीएला उपलब्ध झाली पाहिजे. टीपीएला ती देणे ही विमाकर्त्याची जबाबदारी आहे.

- b) पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सदस्यांची माहिती कोणत्याही चुकीशिवाय किंवा तुटीशिवाय उपलब्ध झाली पाहिजे व वापरता आली पाहिजे.
- c) विमाधारक व्यक्तिकडे ओळखपत्र असले पाहिजे ज्यामुळे पॉलिसी व टीपीएशी संबंधित असल्याचे समजेल. हे ओळख पत्र टीपीएने मंजूर प्रारूपात दिले पाहिजे, ते सदस्यापर्यंत योग्य कालावधीत पोहोचले पाहिजे व पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीसाठी वैध असले पाहिजे.
- d) टीपीएने रुग्णालयाला पूर्व-अधिकार किंवा आश्वासन पत्र दिले पाहिजे जे रोखरहित सुविधेची विनंती करण्यासाठी दिलेल्या माहितीच्या आधारे असेल. त्यामध्ये आजाराचे स्वरूप, प्रस्तावित उपचार व त्यामध्ये समाविष्ट खर्च जाणून घेण्यासाठी अधिक माहिती मागितली जाऊ शकते.
- e) जेथे माहिती स्पष्ट नसेल किंवा उपलब्ध नसेल, टीपीए रोखरहित विनंती फेटाळू शकतो, तसेच रोखरहित सुविधा नाकारणे म्हणजे उपचार करण्यास नकार नाही हे स्पष्ट केले जाईल. सदस्य पैसे भरून नंतरही दावा करू शकतो ज्याचा त्या प्रकरणाच्या वैशिष्ट्यांनुसार विचार केला जाईल.
- f) आणीबाणीच्या स्थितीत, रुग्णालयात दाखल केल्यानंतर २४ तासात सूचना दिली पाहिजे व रोखरहित सुविधेविषयीचा निर्णय कळविला पाहिजे.

D. ग्राहक संबंध व संपर्क व्यवस्थापन

टीपीएने ग्राहकांना त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक यंत्रणा उपलब्ध करून दिली पाहिजे. आरोग्य विमा दाव्यांची सर्वसामान्यपणे छाननी व पडताळणी केली जाते. पॉलिसीच्या अटी व शर्तीच्या कक्षेबाहेरील थोड्या प्रमाणातील आरोग्य विमा दावे फेटाळले जातात याचीही नोंद घेतली पाहिजे.

त्याचसोबत, बहुतेक सर्व आरोग्य विम्याच्या दाव्यातून काही रक्कम वजा केली जाते. विशेषतः रक्कम वजा करण्याचे किंवा दावा फेटाळण्याचे कारण ग्राहकाला व्यवस्थितपणे समजावून सांगितले नसेल तर ग्राहक असमाधानी होतो.

अशा तक्रारींचे शक्य तितक्या लवकर निराकरण होईल याची खात्री करण्यास, विमाकर्त्यासाठी टीपीएची तक्रार निवारण उपाययोजना व्यवस्थापन प्रभावी असणे आवश्यक असते.

E. देयक सेवा

विमाकर्त्याला देयक सेवेअंतर्गत, टीपीएने पुढील तीन कार्ये करणे अपेक्षित असते:

- देयक तयार करण्याची पद्धत प्रमाणभूत करणे ज्यामुळे विमाकर्त्याला विविध शीर्षकांतर्गत विमा संरक्षणांचे विश्लेषण करायला तसेच दर निश्चित करायला मदत होईल.
- आकारलेली रक्कम आजारासाठी खरोखर आवश्यक असलेल्या उपचारासाठी योग्य असल्याची खात्री करणे.
- निदान व प्रक्रिया संकेत नोंदवले जातात म्हणजे सर्व टीपीएमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानकांनुसार डाटाचे प्रमाणीकरण करता येते.

यासाठी टीपीएकडे प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ असले पाहिजे ज्यांना प्रशुल्काचे संकेतन, पडताळणी करतायेईल व नोंदविलेल्या देयक डाटाचे प्रमाणीकरण करता येईल.

F. दाव्यावर प्रक्रिया व प्रदान सेवा

ही टीपीएद्वारे दिली जाणारी सर्वात महत्वाची सेवा आहे. टीपीएद्वारे विमाकर्त्याला दिली जाणारी दावा प्रक्रिया सेवा सामान्यपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे दावा कळविल्यानंतर त्याची नोंद करण्यापासून ते त्यावर प्रक्रिया करण्यापर्यंत ते त्यास मंजूरी व पैसे देण्याची शिफारस करण्यापर्यंत असते.

विमाकर्त्याद्वारे मिळालेल्या निधीतून दाव्याचे पैसे दिले जातात. टीपीएला आगाऊ पैशांच्या स्वरूपात निधी दिला जाऊ शकतो किंवा विमाकर्ता थेट ग्राहकाच्या किंवा रुग्णालयाच्या खात्यात पैसे जमा करू शकतो.

टीपीएने पैशाचा हिशेब ठेवणे व विमा कंपनीकडून मिळालेल्या रकमेचा ताळेबंद ठराविक कालावधीने देणे अपेक्षित असते. हा पैसा मंजूर दाव्यांचे पैसे देण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही हेतूने वापरता येणार नाही.

G. व्यवस्थापन माहिती सेवा

टीपीए दाव्यांवर प्रक्रिया करत असल्यामुळे, दाव्यांशी संबंधित माहिती स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे टीपीएकडे उपलब्ध असते. विमाकर्त्याला विविध हेतूने डाटा आवश्यक असते व टीपीएला असा डाटा अचूकपणे व वेळीच दिला पाहिजे.

अशाप्रकारे विमाकर्त्याने दिलेल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये टीपीएच्या सेवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत असल्याचे म्हणता येईल, तसेच गरजांनुसार व विशिष्ट विमाकर्त्याशी झालेल्या सामंजस्य करारानुसारकाही त्या काही सेवांपुरत्याच मर्यादितही ठेवल्या जाऊ शकतात.

H. टीपीएला भरपाई

या सेवांसाठी, टीपीएला पुढीलपैकी एका घटकाच्या आधारे शुल्क दिले जाते:

- ग्राहकाला आकारण्यात आलेला हप्ता (सेवा कर वगळून),

- b) टीपीएने एका ठराविक कालावधीसाठी सेवा दिलेल्या प्रत्येक सदस्यासाठी, एक निश्चित रक्कम, किंवा
- c) टीपीएने दिलेल्या सेवेच्या प्रत्येक व्यवहारासाठी एक निश्चित रक्कम- उदा. प्रत्येक सदस्य कार्डासाठी दिलेला खर्च, प्रत्येक दाव्यासाठी इत्यादी.

अशाप्रकारे टीपाएच्या सेवांद्वारे, विमाकर्त्याला पुढील बाबी उपलब्ध होतात:

- i. रोखरहित सेवा
- ii. डाटा एकत्रिकरण व विश्लेषण
- iii. २४ तासांचे कॉल सेंटर व ग्राहकांसाठी मदत
- iv. रुग्णालयांचे व इतर वैद्यकीय सुविधांचे जाळे
- v. मोठ्या समूह ग्राहकांना मदत
- vi. ग्राहकांशी दाव्यांच्या संदर्भात संवाद साधण्यास मदत
- vii. रुग्णालयांशी शुल्क व प्रक्रियांच्या दरांविषयी वाटाघाटी करणे
- viii. ग्राहकांच्या सेवा सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञान समर्थ सेवा
- ix. संशयास्पद प्रकरणांची पडताळणी व तपासणी
- x. सर्व कंपन्यांमध्ये दाव्यांच्या प्रकारांचे विश्लेषण व खर्च, उपचारांच्या नव्या पद्धती, नवे कल व फसवणूक नियंत्रणात आणणे याविषयी महत्वाची माहिती देणे
- xi. सेवांची व्याप्ती वेगाने वाढविणे

F. दाव्याचे व्यवस्थापन-वैयक्तिक अपघात

1. वैयक्तिक अपघात

व्याख्या

वैयक्तिक अपघात ही लाभ पॉलिसी आहे व त्यामध्ये अपघाती मृत्यू, अपघाती अपंगत्व (कायम/तात्पुरते), तात्पुरते पूर्ण अपंगत्व यांचा समावेश होतो व तसेच त्यामध्ये प्रत्येक उत्पादनानुसार अपघाती वैद्यकीय खर्च, अंत्यसंस्काराचे खर्च, शैक्षणिक खर्च इत्यादींचा समावेश होतो.

पीए पॉलिसी अंतर्गत “अपघात” या संकटला संरक्षण दिले जाते.

व्याख्या

अपघाताची व्याख्या अचानक, अनपेक्षित, अहेतुक, बाह्य, हिंसक व दृश्य माध्यमाने झालेली कोणतीही घटना अशी केली जाते.

दावा व्यवस्थापकाने दाव्याची सूचना मिळाल्यानंतर काळजीपूर्वक पुढील भाग तपासले पाहिजेत:

- ज्या व्यक्तिसंदर्भात दावा करण्यात आले आहेत तिला पॉलिसी अंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे
- नुकसान झाल्याच्या तारखेला पॉलिसी वैध आहे व हप्ता मिळालेला आहे
- नुकसान पॉलिसीच्या कालावधीत झाले आहे
- नुकसान “अपघातामुळे” झाले आहे व आजारपणामुळे झालेले नाही
- फसवणूक झाल्याचे वाटत असल्यास तपासणे व आवश्यक असल्यास तपासणी करणे
- दावा नोंदवणे व त्यासाठी राखीव निधी तयार करणे
- सेवा देण्यासाठीचा कालावधी पाळणे (दाव्यासाठीची सेवा देण्याचा वेळ) व ग्राहकाला दाव्याच्या घडामोडींविषयी माहिती देणे.

2. दाव्यांची तपासणी

दावा कळविताना किंवा दाव्याचे दस्तऐवज मिळाल्यानंतर काही धोक्याचा इशारा आढळून आल्यास, दावा व्यावसायिक तपासकर्त्याकडे तसेच पडताळणीसाठी पाठविला जाऊ शकतो.

उदाहरण

वैयक्तिक अपघाताच्या दाव्यांसाठी धोक्याच्या इशान्यांची उदाहरणे (अधिक तपासणीसाठी, मात्र त्यातून फसवणूक झाली असल्याचे किंवा दावा फसवा असल्याचे सूचित होत नाही):

- ✓ अतिशय लवकर केलेले दावे (विमा सुरु झाल्यानंतर अल्पवधीत करण्यात आलेला दावा)
- ✓ अपंगत्वाच्या दीर्घ कालावधीसह उच्च साप्ताहिक लाभ
- ✓ दाव्याच्या दस्तऐवजांमध्ये तफावत
- ✓ एकाच विमाधारकाद्वारे अनेक दावे
- ✓ मद्यपानाची शक्यता
- ✓ आत्महत्येचा संशय
- ✓ विमाधारक वाहन चालवत असताना रात्री उशीरा रस्त्यावर वाहतूक अपघात
- ✓ सर्प दंश
- ✓ बुडणे

- ✓ उंचावरुन पडणे
- ✓ संशयित आजारपणाशी संबंधित प्रकरणे
- ✓ विषबाधा
- ✓ हत्या
- ✓ बंदुकीच्या गोळीमुळे झालेली इजा
- ✓ शीत दंश नाहिसा होणे
- ✓ मानवहत्या इत्यादी.

तपासणीचे मुख्य उद्देश पुढीलप्रमाणे आहेत:

- a) नुकसानाचे कारण तपासणे.
- b) नुकसानाच्या प्रमाणाची व स्वरूपाची खात्री करणे.
- c) पुरावा व माहिती गोळा करणे.
- d) फसवणूक किंवा दाव्याची रक्कम वाढवून सांगितली जात आहे का याची खात्री करणे.

कृपया नोंद घ्या: तपासणीचा उद्देश प्रकरणाची तथ्ये पडताळून पाहणे व आवश्यक पुरावे गोळा करणे हा आहे.

दावा पर्यवेक्षकाने तपासकर्त्याला तपासणीमध्ये कोणत्या मुद्यावर लक्ष केंद्रित करावे याविषयी मार्गदर्शन करणे महत्वाचे असते.

उदाहरण

प्रकरणाच्या मार्गदर्शकतत्वांचे उदाहरण:

रस्ते वाहतूक अपघात

- i. घटना कधी झाली – अचूक वेळ व तारीख ठिकाण? तारीख व वेळ
- ii. विमाधारक पादचारी होता, प्रवासी म्हणून प्रवास करत होता /अपघातातील सहभागी वाहनाच्या मागील आसनावर बसला होता किंवा चालवत होता?
- iii. अपघाताविषयीचे वर्णन, तो कसा झाला?
- iv. विमाधारक व्यक्ती अपघाताच्या वेळी मद्याच्या नशेत होती का?
- v. मृत्यू झाला असेल, तर मृत्यूची नेमकी वेळ व तारीख कोणती होती, मृत्यूपूर्वी कोणते उपचार देण्यात आले होते, कोणत्या रुग्णालयात इत्यादी?

अपघाताचे संभाव्य कारण :

विमाधारक किंवा विरुद्ध पक्षाच्या वाहनात यांत्रिक बिघाड (स्टिअरिंग, ब्रेक इत्यादी निकामी होणे), वाहन चालकाचा आजार (हृदयविकाराचा झटका, फेफरे इत्यादी), मद्याचा प्रभाव, रस्ताची खराब स्थिती, वातावरणाची स्थिती, वाहनाचा वेग इत्यादी.

व्यक्तिगत अपघात विमा हक्कांमधील फसवणूक आणि त्रुटी:

- i. टीटीडी कालावधी वाढवून सांगणे.
- ii. आजारपण अपघात म्हणून दाखवणे उदा. शरीरशास्त्रीय कारणामुळे झालेली पाठदुखी व्यक्तिगत अपघाताच्या अंतर्गत घरात 'पडणे/घसरणे' या कारणामुळे झाली असे रुपांतरित करून सांगणे.
- iii. पूर्वी झालेले अपघात दस्तावेज तयार करून नवीन अपघात म्हणून विमा हक्क दाखल करणे किंवा पूर्वी असलेली विकृती अपघातामुळे झालेल्या मृत्यूचे कारण म्हणून दाखवणे.
- iv. आत्महत्येमुळे झालेला मृत्यू अपघातामुळे झाला असे दर्शवणे

व्यक्तिगत अपघात विमा हक्क प्रदान करताना रुग्णालयातून मुक्तीच्या वेळी, विशेषतः मृत्युच्या विमा हक्कांच्या बाबत दिला जाणारा दस्तावेज अत्यंत महत्वाचा दस्तावेज असतो. त्याचबरोबर प्रस्तावाच्या वेळी नामनिर्देशिताचे तपशील मिळवणे महत्वाचे असते आणि आणि तो पॉलिसीचा भाग बनला पाहिजे.

3. विमा हक्क दस्तावेजीकरण

कोष्टक 2.3

मृत्यूचा विमा हक्क	<ol style="list-style-type: none">a) विमाधारकाच्या नामनिर्देशिताच्या/कुटुंब सदस्याच्या स्वाक्षरीसह पूर्णपणे भरलेला व्यक्तिगत अपघात विमा हक्क फॉर्मb) प्राथमिक माहिती अहवालाची मूळ किंवा साक्षांकित प्रत (एफआयआरची साक्षांकित प्रत/पंचनामा / मृत्यूच्या कारणांची अधिकृत चौकशी पंचनामा)c) मृत्यूच्या प्रमाणपत्राची मूळ किंवा साक्षांकित प्रत.d) पोस्टमोर्टेम झाली असल्यास त्याची साक्षांकित प्रत.e) एएमएल दस्तावेजांची साक्षांकित प्रत (अँटी मनी-लॉन्डरिंग) – नावाच्या पडताळणीसाठी (पारपत्र/पॅनकार्ड / मतदाता कार्ड / वाहन चालवण्याचा परवाना) पत्त्याच्या पडताळणीसाठी, टेलिफोन बिल / बँक खात्याचे विवरण/ इलेक्ट्रिसिटी बिल /रेशन कार्ड).f) प्रतिज्ञापत्र असलेले कायदेशीर वारसदाराचे प्रमाणपत्र आणि सर्व
--------------------	--

	कायदेशीर वारसदारांनी स्वाक्षरी केलेला आणि नोटराईज केलेला भरपाई बॉड
कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व (पीटीडी) आणि कायमस्वरूपी अंशिक अपंगत्व (पीपीडी) विमा हक्क	<p>a) विमा हक्क दाखल करणाऱ्याने स्वाक्षरी केलेला योग्य प्रकारे पूर्ण भरलेला व्यक्तिगत अपघात विमा हक्क फॉर्म.</p> <p>b) लागू असल्यास प्राथमिक माहिती अहवालाची साक्षांकित प्रत.</p> <p>c) सिव्हील सर्जन किंवा समकक्ष सक्षम डॉक्टरांचे विमाधारकाच्या कायमस्वरूपी अपंगत्वाचे प्रमाणपत्र.</p>
तात्पुरते संपूर्ण अपंगत्व (टीटीडी) विमा हक्क	<p>a) अपंगत्वाचा प्रकार आणि अपंगत्वाचा कालावधी यांचा उल्लेख असलेले उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र. मालकाच्या सही शिक्क्यानिशी सुट्टीच्या निश्चित कालावधीचे तपशील देणारे सुट्टीचे प्रमाणपत्र.</p> <p>b) उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून विमाधारक आता त्याचे नेहेमीची कर्तव्ये बजावण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र.</p>

वरील यादी केवळ वानगीदाखल आहे, प्रत्येक प्रकरणा नुसार, विशेषतः फसवणुकीचा संशय असलेली व अन्वेषण करण्याच्या प्रकरणात विशिष्ट सत्यास्तीतीवर अवलंबून अन्य दस्तावेज (जन्माखुणांचे फोटो, अपघाताच्या घटनास्थळाचे फोटो इत्यादी) मागवले जाऊ शकतात.

स्वतःची चाचणी घ्या 4

कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्वा साठीच्या विमा हक्कासाठी खालीलपैकी कोणते दस्तावेज सादर करणे आवश्यक नसते?

- I. विमा हक्क दाखल करणाऱ्याने पूर्णपणे भरून स्वाक्षरी केलेला व्यक्तिगत अपघात विमा हक्क फॉर्म.
- II. लागू असल्यास प्राथमिक माहिती अहवालाची साक्षांकित प्रत.
- III. सिव्हील सर्जन किंवा समकक्ष सक्षम डॉक्टरांनी दिलेले विमाधारकाच्या कायमस्वरूपी अपंगत्वाचे प्रमाणपत्र.

IV. उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून विमाधारक आता त्याची कर्तव्ये बजावण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र.

G. विमा हक्क व्यवस्थापन – विदेश प्रवास विमा

1. विदेश प्रवास विमा पॉलिसी

विदेश प्रवास विमा पॉलिसी मध्ये अवैद्यकीय फायदे देणारे अनेक भाग असले तरी त्यांचे अंतर्लेखन आणि विमा हक्क व्यवस्थापन पारंपारिक रित्या वैद्यकीय विम्याच्या अंतर्गत येते कारण या पॉलिसीच्या अंतर्गत वैद्यकीय आणि आजारपणाचे फायदे ही मुख्य संरक्षणे असतात.

या पॉलिसी च्या अंतर्गत असणारी संरक्षणे ढोबळमानाने खाली विभागांमध्ये विभागली जातात. एखादे उत्पादन सराव विभागांना संरक्षण देईल किंवा खालीलपैकी काही फायदे देईल:

- a) वैद्यकीय आणि आजारपणाचा विभाग
- b) आपल्या देशात परत आणणे किंवा सोडवून आणणे
- c) व्यक्तिगत अपघात विमा संरक्षण
- d) व्यक्तिगत देयता
- e) अन्य अ-वैद्यकीय संरक्षणे:
 - i. प्रवास रहित होणे
 - ii. प्रवासात विलंब होणे
 - iii. प्रवासात व्यत्यय येणे
 - iv. पुढील जोडणारा प्रवास चुकणे
 - v. विमानात पाठवलेल्या सामानाला विलंब होणे
 - vi. विमानात पाठवलेले समान हरवणे
 - vii. पारपत्र हरवणे
 - viii. तातडीची रोख आगाऊ देणे
 - ix. विमान पळवले गेल्यास भत्ता
 - x. बेल बॉर्ड विमा
 - xi. विमान पळवले गेल्यास संरक्षण
 - xii. प्रायोजक संरक्षण
 - xiii. सदृच्छा भेट
 - xiv. अभ्यासात व्यत्यय
 - xv. घरफोडी

नावात सूचित होत असल्याप्रमाणे ही पॉलिसी विदेशात प्रवास करणाऱ्या लोकांसाठी बनवलेली आहे, त्यामुळे हे स्वाभाविक आहे की होणारे नुकसान भारताच्या बाहेर होईल आणि जेव्हा केव्हा कळवले जाईल तेव्हा विमा हक्क योग्य प्रकारे हाताळले जातील. सामान्यतः विदेश प्रवास

विम्याचे विमा हक्क हाताळणीमध्ये तिसऱ्या बाजूच्या सेवा प्रदात्यांचा (सहयोगी कंपनी) सहभाग असतो, ज्यांच्याकडे जगभरात आवश्यक ते सहाय्य आणि आधार देणारी यंत्रणा असते.

विमा हक्क सेवांमध्ये खालील गोष्टी विशेषकरून समाविष्ट होतात:

- a) 24*7 आधारावर विमा हक्क सूचना स्वीकारणे;
- b) विमा हक्क फॉर्म आणि प्रक्रिया पाठवणे;
- c) नुकसान झाल्यानंतर तातडीने काय करायचे याबाबत ग्राहकाला मार्गदर्शन करणे;
- d) वैद्यकीय आणि आजारपणाच्या विमा हक्कांसाठी रोख विरहित सेवा पुरवणे;
- e) स्वतःच्या देशात परत पाठवणे आणि सोडवून आणणे, तातडीची आगाऊ रोख पुरवणे.

2. सहाय्यक कंपनी – विदेश विमा हक्कांमधील भूमिका

सहाय्यक कंपन्यांची स्वतःची कार्यालये असतात आणि त्यांच्या सारख्याच जगभरातील अन्य सेवा प्रदात्यांच्या बरोबर सामंजस्य करार असतो. या कंपनी पॉलिसी अंतर्गत संरक्षित घटनांच्या बाबतीत ग्राहकांना सहाय्य देऊ करतात.

या कंपनी विमा हक्क नोंदवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी 24*7 कॉल सेंटर चालवतात ज्यात आंतरराष्ट्रीय टोल फ्री क्रमांकांचा समावेश असतो. त्याचा बरोबर ते खालील सेवा पुरवतात आणि प्रत्येक विमा कंपनी सोबत असलेल्या करारानुसार आणि संरक्षित फायद्यांनुसार अशा सेवांसाठीचे शुल्क बदलते.

- a) वैद्यकीय सहाय्य सेवा:
 - i. वैद्यकीय सेवा प्रदाते रेफरल्स
 - ii. रुग्णालय भरतीची व्यवस्था
 - iii. तातडीच्या वैद्यकीय रुग्णालय भरतीसाठी व्यवस्था
 - iv. तातडीने वैद्यकीय कारणासाठी स्वतःच्या देशात आणण्याची व्यवस्था
 - v. मृत्यू पश्चात अवशेष स्वतःच्या देशात आणणे
 - vi. सदिच्छा भेटीची व्यवस्था
 - vii. कायद्याने अज्ञान मुलांना सहाय्य/सोबत
- b) रुग्णालय भरती दरम्यान आणि नंतर वैद्यकीय स्थितीचे निरीक्षण
- c) अत्यावश्यक औषधे पोहोचवणे
- d) पॉलिसी मधील अटी आणि शर्ती नुसार आणि विमा कंपनीच्या मान्यतेनुसार रुग्णालय भरती दरम्यान झालेले वैद्यकीय खर्चाच्या भरपाईची हमी.
- e) प्रवास पूर्व माहिती आणि अन्य सेवा:
 - i. व्हिसा आणि लसीकरण आवश्यकता
 - ii. दूतावास रेफरल सेवा

- iii. हरवलेले पारपत्र आणि हरवलेले समान यासंबंधी सहाय्य सेवा
- iv. तातडीच्या संदेश वहन सेवा
- v. बेल बॉड व्यवस्था
- vi. तातडीचे आर्थिक सहाय्य
- f) दुभाषी रेफरल
- g) कायदेशीर रेफरल
- h) वकीलासोबत भेट घडवणे

3. रोख विरहित वैद्यकीय सेवासाठी विमा हक्क व्यवस्थापन

रोख विरहित वैद्यकीय प्रकरणे, वैद्यकीय खर्च परतावा प्रकरणे आणि अवैद्यकीय प्रकरणे यांबाबत विमा हक्क व्यवस्थापन पद्धत बदलते. त्यातही, युएस मधील रोख विरहित व्यवस्थापन अन्य देशातील रोख विरहित व्यवस्थापनापेक्षा वेगळे असते. आपण आता प्रत्येक ताप्प्यानुसार प्रक्रियेचा अभ्यास करू

a) विमा हक्क सूचना

जेव्हा केव्हा नुकसान होते, त्यावेळी रुग्ण रुग्णालयात भरती होतो आणि त्याचे विम्याचे तपशील भरती काउंटरवर दाखवतो. सहाय्यक कंपनीला नवीन प्रकरणाची रुग्णालयाकडून माहिती मिळते आणि/किंवा रुग्णाकडून किंवा त्याच्या नातेवाईक/मित्रांकडून माहिती मिळते. विमा हक्क दाखल करणाऱ्याला विमा हक्काची प्रक्रिया समजावून सांगितली जाते.

b) प्रकरण व्यवस्थापन टप्पे:

हे टप्पे कंपनी नुसार बदलतात, काही साधारण टप्पे खाली दिले आहेत:

- i. सहाय्यक कंपनीचा प्रकरण व्यवस्थापक पोलिसच्या अंतर्ग असलेले फायदे, विमा आश्वसित रक्कम, पॉलिसी कालावधी, पॉलिसीधारकाचे नाव यांची पडताळणी करतो.
- ii. प्रकरण व्यवस्थापक रुग्णालयाशी संपर्क करून रुग्णाच्या वैद्यकीय/चिकित्सालयीन स्थित संबंधी माहिती घेतो, बिलासंबंधी आणि एकूण अंदाजित खर्चाचा अंदाज घेतो. सहाय्यक कंपनीला चिकित्सालयीन टीपा आणि वैद्यकीय खर्चाचा अंदाज प्राप्त होतो आणि तो विमाकर्त्याकडे पाठवला जातो.
- iii. विमा हक्काची किती रक्कम दिली जाऊ शकते हे निश्चित केले जाते आणि विमाकर्त्या कंपनीकडून मिळालेल्या मान्यतेनुसार रुग्णालयाला रक्कम अदा करण्याची हमी दिली जाते.

- iv. अशी एखादी परिस्थिती उद्भवू शकते की भारतात (विमाकर्त्यांच्या स्थानिक ठिकाणी) आणि घटनास्थळी अन्वेषण आवश्यक असते. व्यक्तिगत अपघात विमा हक्क विभागात स्पष्ट केल्याप्रमाणेचा अन्वेषणाची पद्धत असते. विदेशातील अन्वेषणकर्ता सहाय्यक कंपनीद्वारे किंवा विमा कर्त्या कंपनीच्या थेट संपर्कातून निवडला जातो.
- v. सहाय्यक कंपनीचा प्रकरण व्यवस्थापक प्रकरणावर चिकित्सालयीन आणि खर्चाच्या दृष्टीने दैनंदिन लक्ष ठेवून असतो, जेणेकरून उपचार चालू ठेवण्याच्या दृष्टीने अधिकृती मिळू शकेल.
- vi. रुग्णाला रुग्णालयातून मुक्ती मिळाली की प्रकरण व्यवस्थापक रुग्णालयासोबत प्रामाणिकपणे काम करून अंतिम आकार निश्चित करतो.
- vii. सहाय्यक कंपनी याची खात्री करून घेते की बिलाचे योग्य प्रकारे छाननी करण्यात आली आहे आणि तपासले गेले आहे. एखादी चूक सापडल्यास ती दुरुस्त करण्याच्या दृष्टीने लेखा विभागाला लक्षात आणून दिली जाते.
- viii. यानंतर सेवा प्रदाता आणि सहाय्यक कंपनी किंवा त्यांचा किमतीची पुनर्मांडणी करणारा प्रतिनिधी यांच्यातील मान्य केलेल्या दरानुसार अंतिम बिलाची पुनर्मांडणी केली जाते. रुग्णालयाला जितक्या लवकर रक्कम अदा करण्याची हमी दिली जाईल तितकी पुनर्मांडणीच्या माध्यमातून अधिक चांगली सवलत देऊ करणे शक्य होते.

किमतीची पुनर्मांडणी ही खास युएसच्या वैद्यकीय सेवेचे वैशिष्ट्य असते आणि युएस बाहेरील प्रकरणांना ते लागू होत नाही. युएस मधील वैद्यकीय प्रकरण आणि युएस बाहेरील वैद्यकीय प्रकरण यातील महत्वाचा फरक असतो.

c) विमा हक्क प्रक्रियेचे टप्पे:

- i. विमा हक्क निर्धारकाला पुनर्मांडणी केलेले/मूळ बिल प्राप्त करतो, ते तपासतो आणि तो याची खात्री करून घेतो की ज्या तारखेला सेवा आणि उपचार दिले गेले त्यादिवशी संरक्षण चालू होते. सहाय्यक कंपनी मिळालेल्या बिलाची विमा हक्क विभागाद्वारे तपासणी करून लागू केलेले आकार उपचारांच्या पद्धतीनुसार योग्य एहत याची खात्री करून घेतली जाते. सवलतीवर पुन्हेकदा शिक्कामोर्तब केले जाते आणि नंतर बिलावर प्रक्रिया केली जाते.
- ii. पुनर्मांडणी सूचना कागद आणि फायद्याचे स्पष्टीकरण (ईओबी) यासह बिल विमाकर्त्याकडे पाठवले जाते.
- iii. विमा कंपनी बिल प्राप्त करते आणि सहाय्यक कंपनीला तातडीने पैसे देण्याची व्यवस्था करते.

d) रक्कम अदा करण्याच्या प्रक्रियेचे टप्पे:

- i. विमाकर्त्याकडून सहाय्यक कंपनीला स्थानिक कार्यालयाच्या माध्यमातून रुग्णालयासाठी रक्कम देण्याची अधिकृती प्राप्त होते.
- ii. आर्थिक विभागाकडून रक्कम अदा केली जाते

e) रुग्णालय भरती प्रक्रिया

- i. विदेशात, विशेषतः युएस आणि युरोप मधील रुग्णालयांपेक्षा भारतातील रुग्णालयांची यंत्रणा वेगळी असते, कारण बहुतांश लोकसंख्येला खासगी किंवा सरकारी योजनांच्या माध्यमातून सार्वत्रिक वैद्यकीय संरक्षण दिलेले असते. एकदा विमाधारकाने वैध वैद्यकीय आणि विदेश प्रवास विम्याची पॉलिसी दिली की बहुतांश रुग्णालये आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांकडून रक्कम मिळण्याची हमी स्वीकारतात.

बहुतांश देशांमध्ये विमा संरक्षणाची स्वीकृती किंवा रोख रक्कम जमा करेपर्यंत उपचार प्रलंबित केले जात नाहीत.

रुग्णालये तातडीने उपचार सुरु करतात जर विमा संरक्षण असेल तर विमा पॉलिसी रक्कम देईल अन्यथा रुग्णाला रक्कम अदा करावी लागेल. रक्कम मिळायला विलंब होत असल्याने बिलाची रक्कम फुगवतात.

रक्कम लगेच अदा केली जात असेल तर रुग्णालये खूप मोठ्या प्रमाणावर सवलत देतात पुनर्मांडणी एजन्सीज साधारणपणे बिलांची रक्कम लवकर अदा करण्याच्या बदल्यात अधिक सवलत मागतात.

- ii. सहाय्यक कंपनी द्वारे पुरवलेल्या टोल फ्री क्रमांकावर विमाधारकाला नेटवर्क रुग्णालयांची माहिती उपलब्ध असते.
- iii. रुग्णालयात भरती होण्याचे गरज निर्माण झाली तर विमाधारकाने कॉलसेंटरला कळवणे आणि वैध प्रवास विमा पॉलिसीसह विनिर्दिष्ट रुग्णालयात जाणे गरजेचे असते.
- iv. सामान्यतः रुग्णालये सहाय्यक कंपनी/विमाकर्ते यांना कॉल सेंटर च्या क्रमांकावर फोन करून पॉलिसीची वैधता आणि संरक्षणाची पडताळणी करतात.
- v. रुग्णालयाद्वारे पॉलिसी स्वीकारली गेली की रुग्णालयात विमाधारकावर रोख विरहित आधारावर उपचार करण्यात येतात.
- vi. विमाकर्ते/सहाय्यक कंपनी यांना विमा हक्काची स्वीकारार्हता निश्चित करण्यासाठी काही आवश्यक आधारभूत माहिती याप्रमाणे.

1. आजाराचे तपशील

2. काही आधीच्या आजाराची पार्श्वभूमी असल्यास भारतातील रुग्णालयाचे, स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याचे तपशील:

- ✓ मागील इतिहास, साध्याचे उपचार आणि रुग्णालयातील पुढील उपचारांची योजना आणि खाली गप्टी पाठवण्याची विनंती
- ✓ उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या निवेदनासह विमा हक्क फॉर्म
- ✓ पारपत्राची प्रत
- ✓ वैद्यकीय माहिती देण्यासाठीचा फॉर्म

f) **वैद्यकीय खर्च आणि अन्य अवैद्यकीय विमा हक्क यांचा परतावा:**

विमा हक्क परताव्याचे विमा हक्क साधारणपणे विमाधारक भारतात परतल्यानंतर दाखल केले जातात. विमा हक्काचे कागद मिळाल्यानंतर नेहेमीच्या पद्धतीने विमा हक्क प्रक्रिया केला जातो. अदा करण्यायोग्य विमा हक्काची रक्कम रुपयांमध्ये दिली जाते, मात्र रोख विरहित विमा हक्कांमध्ये रक्कम विदेशी चलनात अदा केली जाते.

परतावा विमा हक्क प्रक्रिया करताना नूकसानीच्या दिवशी लागू असणारा चलनाचा विनिमय दर लागू केला जातो, जेणे करून रुपयातील देयातेचे प्रमाण निश्चित केले जाईल. नंतर रक्कम चेक किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरने दिली जाते.

- i. **व्यक्तिगत अपघात विमा हक्क** व्यक्तिगत अपघात विमा हक्क विभागात सांगितल्याप्रमाणेच प्रक्रिया केले जातात.
- ii. **बेल बॉर्ड प्रकरणे आणि आर्थिक तातडीची प्रकरणांमध्ये** सहाय्यक कंपनी द्वारे लगेचच रक्कम दिली जाते आणि मात्र विमा कंपनीकडून परत घेतली जाते.
- iii. **अन्य सर्व विमा हक्कां प्रमाणेच** अस्वीकारार्ह विमा हक्क नाकारण्याची प्रक्रिया सारखी असते.

g) **वैद्यकीय अपघात आणि आजारपण खर्चासाठी विमा हक्क दस्तावेजीकरण**

- i. विमा हक्क फॉर्म
- ii. डॉक्टरांचा अहवाल
- iii. रुग्णालय भरती/मुक्तीचे मूळ कार्ड
- iv. मूळ बिले/पावत्या/प्रिस्क्रीप्शन
- v. मूळ एकस-रे अहवाल/शरीरशास्त्रीय/अन्वेषण अहवाल
- vi. पारपत्राची प्रत/प्रवेश आणि निर्गम शिक्क्यासह व्हिसा

वरील यादी केवळ वानगी दाखल दिली आहे. विशिष्ट प्रकारानेचे तपशील किंवा प्रत्येक विमाकर्त्यानुसार विमा हक्क प्रदान पॉलिसी/ प्रक्रिया यावर अवलंबून अधिक माहिती/दस्तावेज यांची आवश्यकता भासू शकते.

स्वयं चाचणी 5

_____ सहाय्यक कंपनीद्वारे थेट अदा केले जातात आणि नंतर विमा कंपनीकडून परत घेतले जातात.

- I. बेल बॉड प्रकरणे
- II. व्यक्तिगत अपघात विमा हक्क
- III. विदेश प्रवास विमा हक्क
- IV. अस्वीकारार्ह विमा हक्क

सारांश

- a) विमा हे 'आश्वासन' आहे व पॉलिसी त्या आश्वासनाची 'साक्षीदार' आहे. विमाधारक घटना घडल्यास पॉलिसी अंतर्गत दावा करण्यात आल्यानंतर या आश्वासनाची खरी चाचणी घेता येते.
- b) विम्यातील महत्वाचा गुणांकन निकष म्हणजे विमा कंपनीची दाव्याचे पैसे देण्याची क्षमता.
- c) विमा खरेदी करणारा ग्राहक हा प्राथमिक भागधारक तसेच दाव्याचा ग्राहक असतो.
- d) रोखरहित दाव्यात जाळ्यातील रुग्णालय विमाकर्ता/टीपीएकडून पूर्व-मंजूरीच्या आधारे वैद्यकीय सेवा देतात व नंतर दाव्याचे पैसे देण्यासाठी दस्तऐवज सादर करतात.
- e) भरपाईदाव्यात, ग्राहक रुग्णालायाला स्वतःच्या खिशातून पैसे देतो व त्यानंतर विमाकर्त्याकडे/टीपीएकडे पैसे देण्यासाठी दावा करतो.
- f) दाव्याची सूचना देताना ही ग्राहक व दावे हाताळणाऱ्या चमूदरम्यान पहिल्यांदा संपर्क येतो.
- g) विमा कंपनीला विमा दाव्यासंदर्भात फसवणूक झाल्याची शंका वाटत असेल, तर तो तपासणीसाठी पाठवला जातो. विमाकर्त्याद्वारे/टीपीएद्वारे दाव्याची अंतर्गत तपासणी केली जाऊ शकते किंवा तो व्यावसायिक तपासणी संस्थेकडे पाठवला जाऊ शकतो.
- h) राखीव निधी तयार करणे म्हणजे सर्व दाव्यांसाठी विमाकर्त्याच्या जमाखर्च पुस्तिकेत दाव्यांच्या स्थितीच्या आधारे राखीव निधी तयार करणे.
- i) दावा फेटाळण्यात आल्यास, विमाकर्त्याकडे दाद मागण्याशिवाय ग्राहकाला विमा लोकपाल किंवा ग्राहक मंच किंवा अगदी न्यायिक प्राधिकरणांकडे जाण्याचा पर्याय असतो.
- j) फसवणूक प्रामुख्याने रुग्णालयात दाखल करण्याच्या क्षतिपूर्ति पॉलिसीसंदर्भात होते मात्र फसवे दावे दाखल करण्यासाठी अपघात पॉलिसीचाही वापर केला जातो.
- k) टीपीए विमाकर्त्याला अनेक महत्वाच्या सेवा देतो व शुल्काच्या स्वरूपात भरपाई मिळवतो.

स्व-चाचणी प्रश्न

प्रश्न 1

विमा दाव्यावर प्रक्रिया करताना पुढीलपैकी कोण प्राथमिक भागधारक मानला जातो?

- I. ग्राहक
- II. मालक
- III. विमालेखक
- IV. विमा एजंट/दलाल

प्रश्न 2

विमा कंपनीने गिरीश सक्सेना यांचा दावा फेटाळला. दावा फेटाळल्यास, गिरीश सक्सेना यांच्याकडे विमाकर्त्याकडे दाद मागण्याशिवाय कोणता पर्याय उपलब्ध आहे?

- I. सरकारकडे दाद मागणे
- II. न्यायिक प्राधिकरणांकडे दाद मागणे
- III. विमा एजंटकडे दाद मागणे
- IV. प्रकरण नाकारण्यात आल्यास यापैकी काहीही करता येणार नाही

प्रश्न 3

राजीव मेहतो यांनी सादर केलेल्या आरोग्य विम्याच्या दाव्याच्या तपासणीदरम्यान विमा कंपनीला आढळले की राजीव मेहतो यांच्याऐवजी, त्यांचा भाऊ राजेश मेहतो यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजीव मेहतो यांची पॉलिसी कुटुंब फ्लोटर योजना नाही. हे _____ च्या फसवणुकीचे उदाहरण आहे.

- I. तोतयेगिरी
- II. खोटे दस्तऐवज सादर करणे
- III. खर्च वाढवून सादर करणे
- IV. बाह्यरुग्ण उपचाराचे अंतरुग्ण/रुग्णालयातील उपचारांमध्ये रूपांतर

प्रश्न 4

पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत, आरोग्य विमा पॉलिसीमध्ये रुग्णालयाऐवजी घरात उपचार देण्यास संरक्षण देण्यात आले?

- I. रुग्णाची परिस्थिती त्याला/तिला रुग्णालयात/चिकित्सालयात हलविण्यासारखी आहे, मात्र त्याने न जाण्याचा निर्णय घेतला

- II. रुग्णालयात/चिकित्सालयात जागा नसल्यामुळे रुग्णाला हलविणे शक्य नाही
- III. उपचार केवळ रुग्णालयात/चिकित्सालयात केला जाऊ शकतो
- IV. रुग्णालयात दाखल करण्याचा कालावधी २४ तासांपेक्षा अधिक आहे

प्रश्न 5

पुढीलपैकी कोणते संकेत आजारावर उपचार करण्यासाठी केलेल्या प्रक्रियांची नोंद करतात?

- I. आयसीडी
- II. डीसीआय
- III. सीपीटी
- IV. पीसीटी

स्व-चाचणी प्रश्नाची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे।

विमा दाव्याच्या प्रक्रियेमध्ये ग्राहक प्राथमिक भागधारक असतात

उत्तर 2

योग्य उत्तर आहे।

विम्याचा दावा फेटाळल्यास, व्यक्ती न्यायिक प्राधिकरणांकडे दाद मागू शकतो.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे।

हे तोतयेगिरीचे उदाहरण आहे, कारण विमाधारक व्यक्ती उपचार करण्यात आलेल्या व्यक्तिपेक्षा वेगळी आहे.

उत्तर 4

योग्य उत्तर आहे।

रुग्णालयात/चिकित्सालयात जागा नसल्यामुळे रुग्णाला तिथे हलविता येत नसल्यास आरोग्य विमा पॉलिसीमध्ये घरी उपचार देण्याची तरतूद असते.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे।

प्रस्थापित प्रक्रिया परिभाषा (सीपीटी) संकेत आजारावर उपचार करण्यासाठी केलेल्या प्रक्रियेची नोंद करत.

भाग 3

सर्वसाधारण वमा

प्रकरण 11

वम्याची तत्वे

प्रकरणाची ओळख

या प्रकरणामध्ये, विम्याचे कार्य नियंत्रित करणारी मुलभूत तत्वे शिकणार आहोत. हे प्रकरण दोन भागात विभागले आहे. पहिला भाग आहे विम्याचे घटक आणि दुसरा भाग विमा कराराची खास वैशिष्ट्ये हाताळतो.

शिकण्याची फलिते

- A. विम्याचे घटक
- B. विमा करार – कायदेशीर पैलू
- C. विमा करार – खास वैशिष्ट्ये

हे प्रकरण शिकल्यानंतर, तुम्ही हे करू शकला पाहिजे:

1. विम्याचे विविध घटक सुनिश्चित करणे
2. विमा कराराची वैशिष्ट्ये सुनिश्चित करणे
3. विमा कराराची खास वैशिष्ट्ये ओळखणे

A. विम्याचे घटक

आपण हे पहिले आहे की विम्याच्या प्रक्रीयेमध्ये चार घटक आहेत

- ✓ मालमत्ता
- ✓ जोखीम
- ✓ जोखीम संचयन
- ✓ विमा करार

आता आपण विमा प्रक्रियेचे विविध घटकांकडे तपशिलात पाहू.

1. मालमत्ता

व्याख्या

मालमत्ता अशा प्रकारे व्याख्या केली जाऊ शकते 'अशी कोणतीही गोष्ट ज्याचा काहीतरी फायदा आहे आणि मालकासाठी त्याचे काहीतरी आर्थिक मूल्य आहे'.

मालमत्तेला खालील वैशिष्ट्ये असली पाहिजेत:

a) आर्थिक मूल्य

मालमत्तेला आर्थिक मूल्य असले पाहिजे. मूल्य दोन प्रकारांनी वाढू शकते.

a) **उत्पन्न निर्मिती:** मालमत्ता उत्पादक असू शकते आणि उत्पन्न निर्माण करू शकते.

उदाहरण

बिस्कटे बनवण्यासाठी वापरले जाणारे एखादे यंत्र, किंवा दुध देणारी गाय, दोन्हीही मालकासाठी उत्पन्न निर्माण करतात. एखाद्या संस्थेकरिता निरोगी कर्मचारी ही मालमत्ता असते.

b) **गरजा पूर्ण करणे:** एखादी मालमत्ता एखादी किंवा अनेक गरजांची पूर्तता करून मूल्यवर्धन करू शकते.

उदाहरण

शीतकरण यंत्र अन्न थंड ठेवते आणि चांगले ठेवते तर एखादी कार परिवहनामधील आराम आणि सुविधा पुरवते, त्याच प्रमाणे एखादे निरोगी शरीर त्याचे स्वतःचे आणि कुटुंबासाठी सुद्धा मूल्य वाढवते.

b) तुटवडा आणि मालकी

हवा आणि सूर्यप्रकाशाचे काय? ते मालमत्ता नाहीत का?
याचे उत्तर आहे 'नाही'.

खरोखर, हवा आणि सूर्यप्रकाश यांच्या सारखे मौल्यवान काहीच नसेल. आपण त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. तरीही आर्थिक दृष्टीकोनातून आपण त्यांना मालमत्ता मानू शकत नाही.

याची दोन कारणे आहेत:

- ✓ त्यांची उपलब्धता मुबलक आहे आणि त्यांचा तुटवडा नाही.
- ✓ त्यांची मालकी कोणा एकाकडे नसून ते सर्वांना मुक्तपणे उपलब्ध आहेत.

याचा अर्थ असा होतो की मालमत्तेने आणखी दोन अटी पूर्ण केल्या पाहिजेत- एक त्याचा तुटवडा आणि कोणाची तरी मालकी किंवा ताबा.

c) मालमत्तांचा विमा

विम्यामध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या झालेल्या झीजेमुळे होणाऱ्या नुकसानामध्ये नव्हे तर अनपेक्षित आणि योगायोगाने घडणाऱ्या घटनांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानामध्ये स्वारस्य असते. विमा केवळ अशाच मालमत्तांना संरक्षण देतो ज्यांचे काळाच्या ओघात वापरामुळे, नैसर्गिक झीजेमुळे नव्हे तर अनपेक्षित घटनांमुळे नुकसान होते.

आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की मालमत्तेचे नुकसान किंवा हानी पासून विमा संरक्षण करत नाही. एखादी भूकंपात एखादे घर पूर्णतः नष्ट होईल मग त्याचा विमा केलेला असो किंवा नसो. विमाकर्ता केवळ अशीच रक्कम अदा करू शकतो, ज्यामुळे नुकसानाची आर्थिक तीव्रता कमी होईल.

कराराचा भंग केल्याच्या घटनेने नुकसान निर्माण होऊ शकते.

उदाहरण

जर आयातदाराने माल स्वीकारण्यास नकार दिला किंवा रक्कम अदा करण्यात गडबड केली तर निर्यातदाराचे मोठे नुकसान होऊ शकते.

d) आयुर्विमा

आपल्या आयुष्यासंबंधी काय?

आपल्या आयुष्या इतके आपल्याला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना खरोखर काहीच मौल्यवान नाही. जेव्हा एखादा अपघात होतो किंवा आजारपणामुळे आपल्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

याचा दोन प्रकारे परिणाम होऊ शकतो:

- ✓ प्रथमतः एखाद्या विशिष्ट आजाराच्या उपचाराचे काही किंमत असते.
- ✓ दुसरे म्हणजे, मृत्यू किंवा अपंगत्व यामुळे आपल्या आर्थिक उत्पन्नाचे नुकसान होऊ शकते.

अशा प्रकारचे नुकसान व्यक्तिगत विम्याद्वारे किंवा व्यक्तिगत विम्याच्या सुत्रांद्वारे आश्वासित केले जाते.

ज्याच्याकडे मूल्य असणारी मालमत्ता आहे [उदा. ज्यातून उत्पन्न मिळते किंवा काही गरज भागते]; आणि ज्याचे नुकसान [योगायोगाच्या किंवा अपघाताच्या प्रसंगाने] आर्थिक हानीस कारणीभूत होते [आणि जे पैशांच्या स्वरूपात मोजता येते] अशा कोणालाही विमा करणे शक्य आहे.

अशाप्रकारे ह्या मालमत्ता विमा जगतामध्ये सामान्यतः विम्याशी संबद्ध वस्तू म्हणून संबोधल्या जातात.

2. जोखीम

विमा प्रक्रियेमध्ये असणारा दुसरा घटक म्हणजे जोखमीची संकल्पना. आपण जोखमीची व्याख्या नुकसानीची शक्यता अशी करूया. अशाप्रकारे जोखीम म्हणजे एखाद्या घटनेमुळे होऊ

शकते असे संभाव्य नुकसान किंवा हानी. आपण कधीच आपले घर जाळून जाईल किंवा कारला अपघात होईल अशी इच्छा करत नाही. पण तरीही हे घडू शकते.

जोखमीची उदाहरणे म्हणजे, घराला आग लागल्यामुळे, किंवा चोरी किंवा अपघातामुळे निकामी झालेला अवयव अशा प्रकारच्या घटनांमधून निर्माण होणारी आर्थिक नुकसानीची शक्यता.

याचे दोन परिणाम असू शकतात.

- i. **प्रथमतः**, म्हणजे नुकसान होईल किंवा होणारही नाही. नुकसान होण्याची शक्यता गणिती आकडेमोडीमधून व्यक्त करता येऊ शकते.

उदाहरण

हजारातून एक शक्यता अशी आहे कि घराला आग लागेल. $= 1/1000 = 0.001$.

हजारातून तीन शक्यता अशा आहेत की रामला हृदयविकाराचा झटका येईल $= 3/1000 = 0.003$

जोखीम नेहेमीच शक्यता दर्शवते. त्याचे मूल्य नेहेमी 0 आणि 1 यांच्या दरम्यान असते, ज्यात 0 म्हणजे नुकसान न होण्याची पूर्ण खात्री तर 1 म्हणजे ते होईल याची खात्री.

- ii. **दुसरे**, म्हणजे जे घडल्याने प्रत्यक्ष नुकसान होणार असते त्याला संकट (**peril**) असे म्हणतात. ते नुकसानीचे कारण असते.

उदाहरण

संकटाची उदाहरणे म्हणजे आग, भूकंप, पूर, वीज कोसळणे, चोरी, हृदय विकाराचा झटका इत्यादी.

नैसर्गिक झीजेमुळे होणाऱ्या नुकसानाचे काय?

हे खरे आहे की शाश्वत काहीच नसते. प्रत्येक मालमत्तेला एक निश्चित आयुष्य आहे ज्यामध्ये ती काम करते आणि फायदा देते.

भविष्यात एके दिवशी त्याचे मूल्य शून्य होते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि आपण आपले मोबाईल, कपडे धुण्याचे यंत्र, कपडे जेव्हा जुने होतात तेव्हा बदलतो किंवा टाकून देतो.

त्यामुळे सामान्य वापरामुळे होणाऱ्या झीजेमुळे होणारे नुकसान विम्याखाली आश्वासित केले जात नाही.

- i. **जोखमीला तोंड देणे:** संकटाची घटना घडली म्हणजे त्यातून नुकसान होईलच असे नाही. आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यांवर आलेल्या पुराने मुंबईत राहणाऱ्या माणसाचे काही नुकसान होईल असे नाही. नुकसान होण्यासाठी मालमत्तेला संकटाला सामोरे जावे लागते.

उदाहरण

कार अपघातासाठी संरक्षण देताना, विमाकर्त्याला यात स्वारस्य असेल की एका विशिष्ट वर्षात 'ज्या अपघाताच्या संकटाला सामोऱ्या जातात' अशा कारची संख्या किती? जी कार रेसिंग साठी वापरली जाते ती या संख्येचा भाग नसणार. ती 'रेसिंग कार' या स्वतंत्र गटात मोजली पाहिजे जिचा अपघात होण्याची शक्यता सामान्य कारपेक्षा अधिक आहे.

जोखमीला सामोरे जाणे हाच केवळ विमा भरपाईचा आधार असू शकत नाही.

उदाहरण

एखाद्या कारखान्यात कोणतेही प्रत्यक्ष नुकसान न होता आग लागू शकते.

जेव्हा तेथे संकटाचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष आर्थिक नुकसान झालेले असते त्याचवेळी विमा अस्तित्वात येतो.

- ii. **जोखीम उद्धवण्याची तीव्रता:** दोन मालमत्ता एकाच संकटाला सामोरे (संकटाचा उद्धव) जाऊ शकतात पण त्याचे होऊ शकणारे नुकसान किंवा नुकसानीची रक्कम यांच्यात खूप अंतर असू शकते.


उदाहरण

स्फोटके वाहून नेणाऱ्या वाहनाला आगीपासून होणारे नुकसान पाणी वाहून नेणाऱ्या वाहना पेक्षा खूप जास्त असू शकते.

त्याच प्रमाणे, एखाद्या प्रदूषित शहरात एखाद्या माणसाला होणाऱ्या श्वसनाच्या त्रासाची शक्यता खूप जास्त आहे, किंवा जी व्यक्ती अश्वरोहणाशी संबंधित आहे तिला अपघाताची शक्यता दुकानात बसणाऱ्या माणसापेक्षा अधिक आहे.

विमाकर्ते मुख्यत्वे जोखीम उद्भवणाऱ्या तीव्रते संबंधी अधिक चिंता करतात. जेव्हा ती खूप जास्त असते तेव्हा तिला वाईट जोखीम म्हणतात.

जोखीम वर्गीकरणाचा आधार



a) होऊ शकणाऱ्या हानीचे प्रमाण

हे नुकसानीची तीव्रता आणि त्याचा व्यक्ती आणि व्यवसाय यांच्यावर होणारा परिणाम यांच्याद्वारे सांगता येऊ शकते. या आधारावर आपण तीन प्रकारच्या जोखीम घटना किंवा परिस्थिती ओळखू शकतो:

i. आणीबाणीची किंवा अनर्थकारी

जेथे नुकसान इतक्या प्रचंड प्रमाणात होते; ज्याचा परिणाम पूर्ण विनाश किंवा दिवाळखोरी मध्ये होऊ शकतो.

उदाहरण

- ✓ खेड्याचा संपूर्ण विनाश करणारा भूकंप
- ✓ कोट्यावधी रुपयांचा डोलारा पूर्ण नष्ट करणारी आग
- ✓ एखादी 9/11 सारखी वर्ल्स ट्रेड सेंटर वरील अतिरेक्यांच्या हल्ल्याची घटना ज्याच्यामुळे हजारो लोकांना दुखापती झाल्या

ii. महत्वाचे

याच्यामध्ये होऊ शकणारे नुकसान गंभीर आर्थिक आघात करते, आणि त्या संस्थेला कार्य चालू ठेवण्यासाठी पैसे उसने घेण्याची वेळ येते.

उदाहरण

गुरगाव मधील एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कारखान्यात आग लागून रुपये 1 कोटी पेक्षा आधी माल नष्ट होतो. नुकसान मोठे आहे पण इतके मोठे नाही की त्यामुळे दिवाळखोरी यावी.

एखादे मोठे मूत्रपिंडरोपणाची शस्त्रक्रिया ज्याचे मूल्य प्रतिबंधक (घाबरवून टाकणारे) आहे.

iii. थोडेसे/कमी महत्वाचे

यात होऊ शकणारे नुकसान त्यामानाने फार नसते आणि ते एखाद्या व्यक्तीकडून किंवा कंपनीच्या अस्तित्वात असलेल्या मालमत्तांच्या मधून किंवा सद्य उत्पन्नातून कोणताही अनावश्यक आर्थिक ताण न टाकता सहजपणे भरपाई केले जाऊ शकते.

उदाहरण

एखाद्या छोट्याशा कार अपघातात एका बाजूला चरा गेल्यामुळे रंग खराब झाला आणि फेन्डर थोडेसे वाकले आहे.

सर्दी आणि पडश्या मुळे त्रस्त असलेली एखादी व्यक्ती

b) जोखीम पर्यावरणाचे स्वरूप

पर्यावरणाच्या स्वरूपाच्या आधारे जोखमीच्या वर्गीकरणाचा दुसरा प्रकार आहे.

i. अचल जोखमी

अचल जोखमी म्हणजे स्थिर पर्यावरणात घडणाऱ्या घटना. त्यांचा आढळ नियमितपणे होत राहतो आणि त्या बऱ्यापैकी अंदाज करण्याजोग्या असतात. सामान्यतः अशा जोखमी नैसर्गिक घटनांमुळे निर्माण होतात.

उदाहरणार्थ, आग, भूकंप, मृत्यू, अपघात आणि आजारपण.

ii. गतिमान जोखमी

सामान्यतः जी संकटे सामाजिक वातावरणावर परिणाम करतात आणि आर्थिक आणि सामाजिक घटकांचा परिणाम म्हणून घडतात. त्यांना गतिशील जोखमी म्हणतात कारण त्यांच्या घडण्याचा कोणताही निश्चित आकृतिबंध नसतो आणि अचल जोखमींप्रमाणे त्यांचा कोणताही अंदाज बांधता येत नाही. त्यातच या जोखमींचा परिणाम नेहेमीच राष्ट्रीय आणि सामाजिक दृष्ट्या व्यापक असतो आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात लोकांवर परिणाम करतात.

उदाहरणार्थ, बेरोजगारी, महागाई, युद्ध आणि राजकीय चढउतार.

विमा कंपन्या सामान्यतः गतिशील जोखमींचा विमा करत नाहीत.

c) कोण पीडित आहे?

एखादे संकट किंवा नुकसानीच्या घटनेत कोण पीडित आहे याचा विचार करून जोखमींचे वर्गीकरण करण्याचा तिसरा मार्ग आहे.

i. **मुलभूत जोखमी:** मोठ्या लोकसंख्येवर परिणाम करतात. त्यांचा आघात व्यापक आणि अनर्थकारी असतो.

मुलभूत किंवा यंत्रणेच्या जोखमी म्हणजे युद्धे, दुष्काळ, पूर आणि भूकंप आणि अतिरेकी हल्ले.

- ii. **विशिष्ट जोखमी:** ज्या संपूर्ण समाज किंवा समूहावर नव्हे तर केवळ काही व्यक्तींवरच परिणाम करतात. या बाबतीत केवळ काही व्यक्तींचेच नुकसान होते आणि संपूर्ण समाज किंवा समूहाचे नाही.

विशिष्ट जोखमींचे उदाहरण म्हणजे एखाद्या घराला लागलेली आग किंवा एखाद्या स्वयंचलित वाहनाचा अपघात किंवा अपघातानंतर रुग्णालयातील भरती.

मुलभूत आणि विशिष्ट जोखमी आशवासित करण्यासाठी व्यापारिक विमा उपलब्ध असतो.

d) परिणाम / नंतरच्या घटना / फलित

- i. **अंदाजित जोखीम** म्हणजे अशी परिस्थिती ज्यात परिणामस्वरूप नफा किंवा नुकसान होऊ शकते. अशा जोखामिंची नेहेमीची उदाहरणे म्हणजे रेसच्या घोड्यांवरील जुगार किंवा शेअर मार्केट चे अंदाज. अशी जोखीम काही मिळवण्याच्या आशेने घेताली जाते.
- ii. दुसऱ्या बाजूला **शुद्ध जोखीम** म्हणजे अशा परिस्थिती असतात ज्यात केवळ नुकसान किंवा नुकसान नाही अशी स्थिती असते, पण त्यात कधीच काही मिळकत नसते.

उदाहरणार्थ, पूर किंवा आग या गोष्टी होतील किंवा होणारही नाहीत. जर त्या घडल्या तर त्यात नुकसान होते. आणि घडल्या नाहीत तर त्यात कोणतेही नुकसान नसते पण फायदा ही नसतो. तसेच एखादा माणूस गंभीररित्या आजारी पडेल किंवा पडणार सुद्धा नाही.

विमा शुद्ध जोखमींनाच आशवासित करतो, ज्यात तो होऊ शकणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देतो. अंदाजित जोखमीचा विमा केला जाऊ शकत नाही.

शुद्ध जोखमीची उदाहरणे:

- ✓ रसायन – आग, स्फोट
- ✓ नैसर्गिक – भूकंप, पूर, वादळ
- ✓ सामाजिक – दंगली, घोटाळा, चोऱ्या
- ✓ तांत्रिक – यंत्रे बंद पडणे
- ✓ व्यक्तिगत – मृत्यू, अपंगत्व, आजारपण

धोका

आपण वर पहिलेच आहे की केवळ संकटाला सामोरे जाण्याने नुकसान होतेच असे नाही. त्याशिवाय, नुकसान गंभीर असतेच असे नाही. ज्या परिस्थितीमध्ये नुकसान होण्याची शक्यता किंवा त्याचे गांभीर्य वाढते, आणि त्यामुळे त्याचे परिणाम ही वाढवते अशा जोखमींना धोका असे म्हणतात. जेव्हा विमाकर्ते जोखमीचे परीक्षण करतात तेव्हा ते सामान्यतः, ती मालमत्ता कोणत्या प्रकारच्या धोक्याशी निगडीत आहे हे पाहतात.

आता आपण मालमत्ता, संकट आणि धोके यांच्यातील संबंध यांची उदाहरणे पाहू

मालमत्ता	संकट	धोका
आयुष्य	कर्करोग	अतिरेकी धुम्रपान
कारखाना	आग	निष्काळजी पणे ठेवलेले स्फोटक साहित्य
कार	कार अपघात	चालका द्वारे बेदरकार गाडी चालवणे
सामान	वादळ	सामानामध्ये पाणी गाळणे आणि खराब होणे; सामान जलरोधक डब्यांमध्ये नीट भरले गेले नाही

महत्वाचे

धोक्याचे प्रकार

a) **भौतिक धोका** म्हणजे जिच्यामुळे नुकसानीची शक्यता वाढते अशी भौतिक परिस्थिती.

उदाहरण

- इमारतीमधील चुकीचे वायरिंग
- जल-क्रीडांमध्ये भाग घेणे
- बैठ्या कामाची जीवन-पद्धती अंगीकारणे

b) **मानसिक धोका** हा व्यक्तीचा अप्रामाणिकपणा किंवा चारित्र्यातील तुटी याकडे निर्देश करतो जो नुकसानीची वारंवारिता आणि गांभीर्य वाढवतो. एखादी अप्रामाणिक व्यक्ती

अफरातफर करून आणि विम्याच्या सुविधेचा गैरवापर करून पैसे हडपण्याचा प्रयत्न करू शकते.

उदाहरण

याचे खास उदाहरण म्हणजे कारखान्यासाठी विमा खरेदी करणे आणि नंतर तिला आग लावून विम्याची रक्कम वसूल करणे किंवा मोठा आजार झाल्यानंतर वैद्यकीय विमा खरेदी करणे.

c) **कायदेशीर धोका** हा अशा बाबतीमध्ये दिसतो ज्यात हानी करिता काही देयता निर्माण होते. ज्यावेळी कायद्याच्या यंत्रणेत किंवा नियंत्रक परिसंस्थेत अशी काही वैशिष्ट्ये असतात की त्यामुळे नुकसानीच्या घटना आणि गांभीर्य वाढते.

उदाहरण

अपघातांच्या वेळी कामगारांच्या भरपाईसाठी कायद्याचे पालन केल्यास देयतेची रक्कम बऱ्यापैकी वाढते.

विमा क्षेत्रातील सर्वात काळजीचा मुद्दा म्हणजे जोखीम आणि त्यांच्याशी संबंधित धोके. मालमत्ता विविध जोखमींच्या प्रकारानुसार वर्गीकरण केल्या जातात आणि त्यानुसार विमा आश्वासनासाठी त्यांची किंमत [यालाच प्रिमियम म्हणतात] संबंधित धोके जास्त असल्याचा परिणाम स्वरूप जर नुकसानीची शक्यता जास्त असेल, तर (किंमत-प्रिमियम) जास्त घेतली जाते.

3. विम्याचे गणिती तत्व (जोखीम संचयन)

विम्याचा तिसरा घटक म्हणजे त्याचे गणिती तत्व ज्यामुळे विमा करणे शक्य होते. याला जोखीम संचयनाचे तत्व म्हणतात.

उदाहरण

समजा 100000 घरांना आगीच्या जोखमीला सामोरे जावे लागू शकते ज्याचे सरासरी नुकसान रुपये 50000 असू शकते. जर घराला आग लागण्याची शक्यता आहे 1000 मधील 2 घरांना असेल [किंवा 0.002] तर याचा अर्थ एकूण सोसलेले नुकसान रुपये 10000000 [=50000 x 0.002 x 100000] असेल.

जर विमाकर्त्याने एक लाख घर मालकांकडून प्रत्येकी रुपये 100 ची वर्गणी घेतली आणि या वर्गणीदारांचा एक मोठी रक्कम निर्माण केली, तर ती आगीमुळे नुकसान झालेल्या काही दुर्दैवी लोकांना भरपाई देण्यासाठी पुरेशी होईल.

खालील आकडेमोडीमधून व्यक्तिगत वर्गणीची किती रक्कम लागेल हे दिसते.

$$100000 \times 100 = \text{Rs } 10000000$$

सर्व विमाधारक समान पद्धतीने आश्वासित आहेत याची खात्री करण्यासाठी सर्व घरे एकाच प्रकारच्या जोखमीला सामोरे जाणारी असणे आवश्यक आहे.

a) विम्यामध्ये हे तत्व कशा पद्धतीने काम करते?

उदाहरण

श्री श्याम, त्यांचा कारखाना एका विमाकर्त्याकडे विमा आश्वासित करू इच्छितात ज्यात कारखाना, यंत्रे, आणि कच्चा माल रुपये 70 लाखांचा आहे. आग किंवा अन्य संकटे ज्यापासून कारखाना आणि त्यातील सामग्री यांच्या नुकसानीची किंवा हानीची शक्यता 1000 मध्ये 7 इतकी [0.007] आहे. श्री श्याम आणि विमाकर्ता यांना याची जाणीव आहे.

त्यांची स्थिती वेगवेगळी कशी आहे आणि श्याम विमा का करू इच्छितात?

श्री श्याम यांची स्थिती

श्री श्याम यांच्या करिता नुकसानीची शक्यता (0.007) ही अतिशय उपयुक्त आहे कारण श्याम हे जाणतात की केवळ 1000 मधील 7 कारखाने त्यांच्या कारखान्यासारखे आहेत, ज्यांच्यावर नुकसानीचा आघात होईल. त्यांना हे माहित आहे की त्यांचा कारखाना त्या दुर्दैवी 7 मध्ये असेल किंवा नाही? एखाद्या कारखान्याचे नुकसान होईल का हे खरेतर कोणीच हे सांगू शकत नाही.


श्याम यांचे मन दुविधेमध्ये आहे. ते केवळ भविष्य जाणत नाहीत इतकेच नव्हे तर ते त्याचा अंदाज ही बांधू शकत नाहीत. स्वाभाविकपणे तो त्यांच्या काळजीचा विषय आहे.

विमाकर्त्याची स्थिती

आता आपण विमाकर्त्यांच्या स्थितीकडे पाहूयात. जेव्हा श्याम यांची नुकसानीची जोखीम, जे तशाच प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जातात अशा अन्य हजारो लोकांसोबत एकत्रित केली गेली आहे, त्यामुळे ती निश्चित आणि अंदाज करण्याजोगी आहे.

श्याम त्यांच्या कारखान्याची जितकी काळजी करतात तितकी काळजी विमाकर्त्याला करण्याचे कारण नाही. केवळ हजार पैकी सात कारखान्यांचे नुकसान झाले तर तितके पुरेसे आहे. जोपर्यंत प्रत्यक्षातील नुकसान अपेक्षे इतके किंवा त्याच्या आसपास आहे, तोपर्यंत विमाकर्ता निधी संचयातून रक्कम काढून देऊ शकतो.

सर्व विमाधारकांच्या समान स्थिती आणि संकटांमुळे नुकसानीला सामोरे जाणाऱ्या अनेक जोखमी एकत्र करून विमाकर्ता ती जोखीम आणि तिचा आर्थिक आघात सांभाळण्यास सक्षम असतो.



b) जोखीम संचयन आणि विशाल संख्येचा नियम

हानीची शक्यता [वरील उदाहरणातील 1000 मधून 7 किंवा 0.007] याच्या आधारे विमा हप्ता (प्रिमियम) ठरवला जातो. प्रत्यक्षातील अनुभव अपेक्षेप्रमाणे असेल तर विमाकर्त्याला नुकसानीची जोखीम राहत नाही. अशा परिस्थितीत असंख्य विमाधारकांच्या हप्त्याची रक्कम ज्यांचे संकटांमुळे नुकसान झाले आहे अशांना पूर्णपणे भरपाई देण्यासाठी पुरेशी असते. असे असले तरीही जर प्रत्यक्ष अनुभव अपेक्षेपेक्षा जास्त विपरीत असेल आणि जमा झालेली विमा हप्त्याची रक्कम विमा हक्क अदा करण्यासाठी पुरेशी नसेल तर विमाकर्ता जोखमीला सामोरा जाऊ शकतो.

विमाकर्ता त्याच्या अंदाजांबाबत खात्री कशी करून घेऊ शकतो?

हे विशाल संख्येचा नियमामुळे शक्य होते. हा नियम असे सांगतो की जोखमीचा संचय जितका मोठा, तितके सरासरी अंदाज केलेले अपेक्षित सरासरी नुकसान, प्रत्यक्ष नुकसानीच्या जवळपास असू शकते.

उदाहरणार्थ

एक साधे उदाहरण द्यायचे तर, एखाद्या नाण्याची नाणेफेक करताना छापा पडण्याची शक्यता $\frac{1}{2}$ असते. पण तुम्ही नाणे चार वेळा उडवल्यानंतर त्यातील 2 वेळा छापा पडण्याची खात्री तुम्ही कशी देऊ शकाल?

जेव्हा नाणेफेकीची संख्या खूप मोठी असेल आणि ती अनंत असेल, तर केवळ त्याचवेळी प्रत्येक दोन नाणेफेकीसाठी छापा पडण्याची शक्यता एकच्या जवळ असेल.

याचाच अर्थ असा की विमाकर्ते त्यांच्या आधाराच्या बाबतीत तेव्हाच आश्वस्त असू शकतात जेव्हा ते विशाल संख्येने लोकांना विमाधारक बनवतील. एखादा विमाकर्ता ज्याने काही शे घरेच विमा आश्वसित केली आहेत, तो ज्यांनी काही हजार घरे विमा आश्वसित केली आहेत अशा विमाकर्त्यापेक्षा अधिक वार्डरित्या अडचणीत येईल.

महत्वाचे

जोखीम विमा आश्वसित करण्याच्या अटी

विमाकर्त्याच्या दृष्टीकोनातून एखादी जोखीम विमा आश्वसित करणे केव्हा योग्य असते?

एखादी जोखीम विमा आश्वसित करण्यासारखी आहे असे खाली दिलेल्या सहा आवश्यकतांनुसार ठरवता येते.

- i. नुकसान अंदाजित करण्यासाठी एकसंध (समान) उद्भव असणारी एकके विशाल संख्येत असणे. विशाल संख्येच्या नियमानुसार हे ठरते. याच्या शिवाय कोणतेही अंदाज बांधणे अवघड आहे.
- ii. जोखमी मुळे होणारे नुकसान निश्चित आणि मोजमाप करण्या योग्य असले पाहिजे. जर कोणी नुकसान झालेले आहे आणि ते किती आहे हे सांगू शकत नसेल तर त्याची भरपाई किती असावी हे ठरवणे अवघड आहे.
- iii. नुकसान योगायोगाने होणारे किंवा अपघाताने होणारे असावे. तो अशा घटनेचा परिणाम असावा की ती घटना घडू शकते किंवा घडणारही नाही. घटना विमाधारकाच्या आवाक्या बाहेरील असावी. कोणताही विमाकर्ता हेतुपूर्वक केलेले नुकसान आश्वसित करणार नाही.

- iv. अनेक लोकांद्वारे काही थोड्या लोकांचे नुकसान वाढून घेणे, तेव्हाच काम करते जेव्हा कोणत्याही क्षणी विमाधारकांच्या छोट्या गटाला नुकसान सोसावे लागते.
- v. आर्थिक व्यवहार्यता: विम्याची किंमत होऊ शकणाऱ्या नुकसानाच्या तुलनेत जास्त नसली पाहिजे. अन्यथा विमा आर्थिक दृष्टीने यशस्वी होऊ शकत नाही.
- vi. सार्वजनिक धोरण: सर्वात शेवटी म्हणजे करार सार्वजनिक धोरण आणि नैतिकता यांच्या विपरीत असता कामा नये.

4. विमा करार

विम्याचा चौथा घटक म्हणजे त्यात असणारे करारनामा ज्यामध्ये विमाकर्ता एक किंमत किंवा मोबदला ज्याला हप्ता (प्रिमियम) म्हणतात, त्या बदल्यात विमाकर्ता विनिर्दिष्ट जोखमींसाठी आर्थिक संरक्षण देण्याचे मान्य करतो. ही कराराद्वारे मान्यता विमा पॉलिसीचे रूप घेते.

स्वयं चाचणी 1

खालील पैकी कोणती जोखीम विमा करण्यायोग्य नाही?

- I. आग
- II. चोरलेला माल
- III. चोरी
- IV. जहाज capsizing मुळे होणारे मालाचे नुकसान

B. विमा करार कायदेशीर बाजू

1. विमा कराराची कायदेशीर बाजू

आपण आता विमा करारामधील काही वैशिष्ट्ये पाहू आणि नंतर सर्वसाधारणपणे विमा करार नियंत्रित करणाऱ्या कायद्याच्या तत्वांचा विचार करू.

आपण हे पाहिले आहे की विम्याचा एक घटक म्हणजे त्यात विमाकर्ता आणि विमाधारक यांच्यात होणारा करार.

करार म्हणजे दोन बाजूंमधील मान्यता असते, जी कायद्याच्या आधारे अंमलात येते. भारतीय करारनामा कायदा 1872 च्या तरतुदीनुसार, हा भारतातील सर्व करार नियंत्रित करतो, यात विमा करारही येतात.

2. वैध कराराचे घटक

वैध कराराचे घटक आहेत:

a) प्रस्ताव आणि स्वीकार:

साधारणतः, प्रस्तावकाकडून प्रस्ताव मांडला जातो, आणि स्वीकार विमाकर्त्याकडून केला जातो.

b) मोबदला

याचा अर्थ करारामध्ये दोन्ही बाजूंचा फायदा झाला पाहिजे. प्रिमियम म्हणजे विमाधारकाकडून मिळणारा मोबदला, आणि नुकसान भरपाईचे वचन हा विमाकर्त्याकडून मिळणारा मोबदला होय.

c) दोन बाजूंमधील मान्यता

दोन्ही बाजूंनी एकच गोष्ट सारख्याच जाणीवेतून मान्य केली पाहिजे.

d) बाजूंची क्षमता

करार करणाऱ्या दोन्ही बाजू करार करण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या सक्षम असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, अज्ञान मुले विमा करार करू शकत नाहीत.

e) कायदेशीरपणा

कराराचे उद्दिष्ट कायदेशीर असले पाहिजे, उदाहरणार्थ, तस्करी केलेल्या मालाचा विमा केला जाऊ शकत नाही.

महत्वाचे

खालील विमा करार एक घटक असू शकत नाही

i. दबाव

गुन्हेगारी माध्यमातून दबाव आणणे.

ii. अनावश्यक प्रभाव

जेव्हा एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीला दबावाखाली आणू शकते, स्वतःची प्रतिष्ठा, प्रभाव किंवा सत्तेचा वापर करून गैरफायदा घेते.

iii. अफरातफर

जेव्हा एखादी व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीला चुकीच्या गोष्टीवर विश्वासून एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त करते जी तो किंवा ती खरे असल्याचे मानत नाही. हे हेतुपूर्वक सत्य दडवणे किंवा त्यांचा चुकीचा अन्वयार्थ लावणे याद्वारे घडते.

iv. चूक

एखाद्या घटनेचा अंदाज किंवा अन्वयार्थ लावण्यात चूक होणे. याच्यामुळे कराराचा विषय समजणे आणि त्यात एकवाक्यता निर्माण होणे यात तुटी राहू शकते.

स्वयं चाचणी 2

खालील पैकी कोणता एखाद्या वैध विमा करारातील घटक असू शकत नाही?

- II. प्रस्ताव आणि स्वीकार
- III. दबाव
- IV. मोबदला
- V. कायदेशीरपणा

C. विमा करार—खास वैशिष्ट्ये

आता आपण विमा कराराच्या खास वैशिष्ट्यांकडे पाहू.

1. नुकसान भरपाई

नुकसान भरपाईचे तत्व साधारण विमा पॉलिसीना लागू होते. याचा अर्थ असा की ज्याचे नुकसान होते त्याला नुकसान भरपाई दिली जाते जेणे करून तो नुकसानकारक घटना घडण्याच्या आर्थिक दृष्ट्या पूर्वस्थितीत येऊ शकतो. विमा करार (विमा पॉलिसी द्वारे दृश्य होणारा) अशी हमी देतो की विमाधारकाला त्याच्या झालेल्या नुकसानी इतकी, पण त्यापेक्षा जास्त नाही अशी भरपाई दिली जाईल किंवा मोबदला दिला जाईल.

यामागची भूमिका अशी आहे की एखाद्याची मालमत्ता विमा आश्वासित केल्यानंतर झालेल्या नुकसानी नंतर त्यातून फायदा मिळवू नये आणि नुकसानी पेक्षा अधिक वसुली करू नये. विमाकर्ता नुकसानीचे आर्थिक मुल्यांकन करून त्यानुसार भरपाई देईल.

उदाहरण

रामने त्याचे 10 लाख रुपये किमतीचे घर पूर्ण रक्कमेसाठी विमा आश्वासित केले आहे. त्याचे आग लागल्यामुळे रुपये 70000 चे नुकसान होते. विमा कंपनी त्याला रुपये 70000 देईल आणि विमाधारक यापेक्षा रक्कमेवर हक्क सांगू शकणार नाही.

आता अशी परिस्थिती विचारात घ्या की ती मालमत्ता पूर्ण रकमेसाठी विमा आश्वासित केलेली नसेल. त्याला झालेल्या नुकसानाच्या केवळ विमा केलेल्या रकमेच्या प्रमाणात भरपाई मिळेल.

समजा, 10 लाख रुपये किमतीचे घर केवळ रुपये 5 लाख रुपयांसाठी विमा आश्वासित केले असेल. जर आगीमुळे नुकसान झालेली रक्कम रुपये 60000 असेल, तर संपूर्ण रकमेसाठी

हक्क सांगता येत नाही. असे गृहीत धरले जाते की विमाधारकाने केवळ निम्म्याच रकमेसाठी विमा केलेला आहे आणि त्यामुळे त्याला केवळ 50% [रुपये 30000] रकमेचा हक्क सांगता येईल. यालाच अवनत विमा म्हणतात.


एखाद्याने कोणत्या प्रकारचा विमा केला आहे यावर नुकसान भरपाईची किती रक्कम द्यायची याचे मोजमाप ठरते.

मालमत्ता आणि देयता यांमध्ये व्यवहार करणाऱ्या बहुतांश साधारण विमा पॉलिसीज मध्ये, विमाधारकाला त्याच्या प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम म्हणजेच गमावलेली मालमत्ता पुन्हा घेण्यासाठी किंवा हानी झालेल्या मालमत्तेचा मोबदला सध्याच्या बाजारभावाप्रमाणे किंमत वजा घेण्याची रक्कम याप्रमाणे भरपाई मिळते.

नुकसान भरपाई खालीलपैकी एका किंवा अनेक प्रकारे दिली जाते:

- ✓ रोख रक्कम
- ✓ हानी झालेल्या वस्तूची दुरुस्ती
- ✓ हरवलेल्या किंवा हानी झालेली वस्तू बदलून देणे
- ✓ पुनर्वसन, (पुनर्स्थापन) उदाहरणार्थ, आगीमध्ये भस्मसात झालेले घर पुन्हा बांधून देणे.
- ✓

आकृती 1 नुकसान भरपाई



पण काही विमा वस्तू अशा असू शकतात की त्यांची किंमत नुकसानीच्या वेळी सहजपणे अंदाजित किंवा निश्चित करता येत नाही. उदाहरणार्थ, कौटुंबिक वारशाच्या किंवा दुर्मिळ कलावस्तू यांची किंमत करणे अवघड असते. तसेच समुद्री विमा पॉलिसी च्या बाबतीत जग प्रवासाच्या मध्यात जहाजाला झालेल्या अपघातामुळे होणारे नुकसान अंदाजित करणे अवघड असेल.

अशा प्रसंगांमध्ये, मान्यता असलेली किंमत हे तत्व वापरले जाते. विमाकर्ता आणि विमाधारक विमा करण्याच्या मालमत्तेची किंमत कराराच्या सुरुवातीलाच मान्य करतात. संपूर्ण नुकसानीच्या प्रसंगात, विमाकर्ता मान्य केलेली पॉलिसीची रक्कम देण्याचे मान्य करतो. अशा प्रकारच्या पॉलिसीला “ मान्य किंमत पॉलिसी ” असे म्हणतात.

a) (वसुली) प्रतिस्थापन

प्रतिस्थापन नुकसान भरपाईच्या तत्त्वातून निर्माण होते.

प्रतिस्थापन म्हणजे विम्याची विषयवस्तू म्हणून सर्व हक्क आणि उपाय यांचे विमाधारकाकडून विमाकर्त्याकडे हस्तांतरण.

याचा अर्थ असा की जर विमाधारकाला तिसऱ्या बाजूच्या निष्काळजीपणामुळे मालमत्तेचे नुकसान सोसावे लागले आणि विमाकर्त्याकडून त्याला त्या नुकसानीसाठी विमाकर्त्याकडून भरपाई मिळाली असेल तर तिसऱ्या निष्काळजी बाजूकडून हानीची वसुली करण्याचे हक्क विमाकर्त्याकडे असतात. हे लक्षात घ्या की हानीची होऊ शकणारी वसुली केवळ विमा कंपनीने दिलेल्या रकमेच्या प्रमाणातच असते.

महत्वाचे

(वसुली) प्रतिस्थापन: विमा कंपनी वापरत असलेली ही एक प्रक्रिया आहे ज्यात ते विमा पॉलिसी धारकाला दिलेली रक्कम निष्काळजी तिसऱ्या बाजूकडून वसूल करण्यासाठी वापरते.

हक्क प्रदान ची अशीही व्याख्या करता येऊ शकते की विमाधारकाद्वारे विमाकर्त्या विमा कंपनीला त्यांनी तिसऱ्या बाजूकडून झालेल्या नुकसानासाठी दिलेल्या रकमेची वसुली त्या बाजूकडून करण्याचे अधिकार देणे.

उदाहरण

श्री किशोर यांच्या घराचे काही साहित्य सिल्वेन ट्रान्सपोर्ट सर्व्हिस च्या गाडीतून नेले जात असताना, चालकाच्या निष्काळजीपणा मुळे रुपये 45000 चे नुकसान झाले आणि विमाकर्त्याने श्री किशोर यांना रुपये 30000 ची रक्कम दिली. विमाकर्त्याला सिल्वेन ट्रान्सपोर्ट कडून केवळ रुपये 30000 च्या रक्कमेसाठी हक्क प्रदान झालेले असतात आणि तो ती रक्कम सिल्वेन ट्रान्सपोर्ट कडून वसूल करू शकतो.

समजा, विमाहक्क रक्कम रुपये 45,000 असेल, विमाधारकाला रुपये 40000 साठी विमाकर्त्याकडून नुकसान भरपाई मिळाली आहे, आणि विमाकर्ता (under subrogati) सिल्वेन ट्रान्सपोर्ट कडून रुपये 45000 वसूल करू शकतो, अशावेळी रुपये 5000ची रक्कम विमाधारकाला दिली गेली पाहिजे.

याच्यामुळे विमाधारकाला दोनदा विमा रक्कम वसूल करण्यापासून प्रतिबंध केला जातो – एकदा विमाकर्त्या कंपनीकडून तर नंतर पुन्हा तिसऱ्या बाजूकडून. प्रतिस्थापन केवळ नुकसान भरपाईच्या करारांच्या बाबतीतच होते.

उदाहरण

श्री सुरेश यांचा विमान अपघातात मृत्यू होतो. त्यांचे कुटुंब विमाकर्त्याकडून ज्या व्यक्तिगत अपघात पॉलिसी जारी पूर्ण आश्वासित रक्कम रुपये 50 लाख व अधिक विमान कंपनी कडून भरपाई म्हणून रुपये १५ लाख मिळण्यास पात्र आहे.

b) योगदान

हे तत्व केवळ साधारण विम्यासाठी लागू आहे. नुकसान भरपाईच्या तत्वामधून योगदान येते, हे असे सांगते की कोणी संकटात जेवढे गमावले आहे त्यापेक्षा अधिक विम्यामधून मिळवू शकत नाही.

व्याख्या

योगदानाचे तत्व हे सांगते की जर एकच मालमत्ता एकापेक्षा अधिक विमाकर्त्या कंपन्यांकडे आश्वासित केलेली असेल तर, सर्व विमाकर्त्या कंपन्यांकडून मिळणारी एकत्रित भरपाई प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीपेक्षा अधिक नसेल.

जर विमाधारकाने विम्याची पूर्ण रक्कम सर्व विमाकर्त्यांकडून घेतली तर त्याला नुकसानीतून खूपच फायदा होईल. याच्यामुळे नुकसान भरपाईच्या तत्वाचा भंग होईल.

उदाहरण

प्रसंग 1

श्री श्रीनिवास यांनी त्यांच्या 24 लाख रुपये किमतीच्या घराची आग संरक्षण पॉलिसी दोन विमा कंपन्यांकडून घेतली. त्यांनी त्या घराचा प्रत्येक कंपनीकडून 12 लाखाचा विमा केला. जेव्हा ते घर आगीमुळे काही प्रमाणात हानीग्रस्त झाले, तेव्हा नुकसानीचा अंदाज रुपये 6 लाख झाला. त्याने प्रत्येक विमाकर्त्या कंपनीकडून रुपये 6 लाख विमा हक्क मागितला. या दोन विमाकर्त्यांनी त्याला प्रत्येकी रुपये सहा लाख देण्यास नकार दिला.

त्यांची भूमिका अशी होती की त्यांच्यापैकी प्रत्येकाने 50% विमा वाटून घेतला आहे त्यामुळे ते प्रत्येकी नुकसानीच्या 50% म्हणजेच रुपये 3 लाख देतील, अशा प्रकारे विमाधारकाला प्रत्यक्ष नुकसानीच्या पेक्षा अधिक विमा दिला जाणार नाही याची त्यांनी खात्री केली.

प्रसंग 2

ऋषीने स्वतःसाठी क्ष कंपनीकडून रुपये 250000 चा वैद्यकीय विमा केला आहे आणि य कंपनीकडून रुपये 150000 चा विमा केला आहे. काही आजारामुळे ऋषीला रुग्णालयात भरती व्हावे लागून रुपये 160000 इतक खर्च आला. हे रुपये 160000 ची भरपाई दोन्ही कंपन्यांद्वारे प्रमाणातील मूल्यांकनाच्या आधारे दिले जाई. प्रत्येक कंपनीचा वाटा असा असेल

X कंपनी: $1,60,000 \times 2,50,000 / (2,50,000 + 1,50,000) = \text{RS } 1,00,000$

Y कंपनी: $1,60,000 \times 150,000 / (2,50,000 + 1,50,000) = \text{Rs } 60,000$

2. उबेरीमा फाईडस किंवा सर्वोच्च चांगुलपणा

चांगुलपणा आणि सर्वोच्च चांगुलपणा यामध्ये फरक आहे..

a) चांगुलपणा

साधारणतः सर्व व्यापारिक करारांमध्ये त्यांच्या व्यवहारात चांगुलपणाने वागणे आवश्यक असते आणि यात कोणताही अफरातफर किंवा फसवणूक (deceit) असू नये.

चांगुलपणाने वागण्याच्या कायदेशीर कर्तव्या बरोबरच विक्रेत्यावर हे बंधन असते की त्याने करारातील विषयाची कोणतीही माहिती खरेदीदाराला देऊ नये.

येथे वापरलेला नियम “Caveat Emptor” आहे, याचा अर्थ आहे खरेदीदारा सतर्क राहा.

कराराच्या दोन्ही बाजूंनी कराराचा आशय तपासणे अपेक्षित आहे आणि जोपर्यंत कोणतीही एक बाजू दुसऱ्याची दिशाभूल करत नाही आणि उत्तरे खरेपणाने दिली जातात तो पर्यंत अन्य बाजूने करार टाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

उदाहरण

श्री चंद्रशेखर एका टीव्ही शोरूम मध्ये जातात आणि एक खूप वैशिष्ट्ये असणारा अभिनव ब्रँडचा टीव्ही त्यांना फार आवडतो. विक्री प्रतिनिधीला त्याच्या अनुभवावरून माहिती असते की तो विशिष्ट ब्रँड फार विश्वासार्ह नाही आणि यापूर्वी अन्य ग्राहकांना बराच त्रास झालेला आहे. पण तो हे ग्राहकाला सांगत नाही कारण त्याचा विक्रीवर परिणाम होऊ नये असे त्याला वाटत असते.

त्याच्यावर फसवणुकीचा आरोप करता येईल का?

जर विक्रेत्याला ब्रँडच्या विश्वासार्हते बदल विचारले असते आणि त्याने तो खूप विश्वासार्ह आहे सांगितले असते तर ?

b) सर्वोच्च चांगुलपणा

विम्याचे करार वेगळ्या पायावर आधारलेले असतात. विमाकर्त्याला, ज्याच्याकडे ही माहिती नसते, त्याला विम्याच्या विषयवस्तूची सर्व भौतिक माहिती देणे हे प्रस्तावकाचे कायदेशीर कर्तव्य असते.

भौतिक माहिती म्हणजे अशी माहिती जी विमाकर्त्याला हे ठरवायला मदत करते:

- ✓ ते ही जोखीम घेऊ शकतात की नाही
- ✓ तसे असेल तर, हप्त्याचा दर काय असावा आणि त्याच्या अटी आणि स्थिती काय असाव्यात.

हे सर्वोच्च चांगुलपणाचे कायदेशीर कर्तव्य सामान्य कायद्याखाली येते. हे कायदेशीर कर्तव्य प्रस्तावकाला माहित असलेल्या केवळ भौतिक सत्यस्थितीलाच लागू होते असे नव्हे तर त्याची व्याप्ती अशा भौतिक सत्यस्थितीपर्यंत पोहोचते ज्या त्याला माहित असायलाच पाहिजेत.

विमा करार हे अधिक बांधिलकीशी निगडीत असतात. जेव्हा विम्याचा विषय येतो, तेव्हा चांगुलपणाचे करार, सर्वोच्च चांगुलपणाचे करार बनतात. "Uberrima fides" ची संकल्पना ज्यात "आपणहून उघड करण्याचे सकारात्मक कर्तव्य, मागितलेली असो किंवा नसो, प्रस्तावित जोखमीसाठी अचूकपणे आणि पूर्णपणे सर्व सत्यस्थिती सांगणे अंतर्भूत असते.

संपूर्ण अनावरण म्हणजे काय?

कायदा अशाप्रकारचे बंधन घालतो की सर्व भौतिक सत्यस्थिती (अनावृत्त/अनावरण) उघड केली पाहिजे.

उदाहरण

i. विमाधारका कडून सत्यस्थितीचा विपर्यास

एका अधिकाऱ्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि त्याला नुकताच हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला, या नंतर त्याने वैद्यकीय विमा करण्याचे ठरवले पण सत्यस्थिती त्याने सांगितली नाही. अशाप्रकारे विमाधारकाच्या चुकीच्या सादरीकरणामुळे विमाकर्त्याची फसवणूक झाली.

ii. विमाकर्त्याकडून सत्यस्थितीचा विपर्यास

एका व्यक्तीच्या हृदयाला भोक आहे आणि त्याने ते प्रस्तावाच्या अर्जात नमूद केले आहे. विमाकर्त्याकडून ते स्वीकारले गेले आहे आणि प्रस्तावकाला हे सांगितले गेले नाही की सध्या असणाऱ्या रोगांसाठी किमान 4 वर्षांसाठी विमा आशवासित करता येत नाही.

c) भौतिक सत्यस्थिती

भौतिक सत्यस्थिती म्हणजे जोखीम स्वीकारावी की नाही आणि तसे करायचे असेल तर, हप्त्याचा दर आणि अटी व स्थिती काय असाव्यात या संबंधीच्या विमा अंतर्लेखकाच्या अंदाजावर परिणाम करू शकेल अशी सत्यस्थिती.

दडवलेली सत्यस्थिती भौतिक सत्यस्थिती होती की नाही हे प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीवर ठरते आणि शेवटी कायद्याच्या न्यायालयात त्याचा निर्णय केला जातो. विमाधारकाने जोखमीवर परिणाम करते अशी सत्यस्थिती उघड केलीच पाहिजे.

आता आपण एखाद्याने विमा करताना कोणत्या प्रकारच्या सत्यस्थिती उघड केल्याच पाहिजेत ते पाहू:

- i. अशा सत्यस्थिती ज्यांना विशिष्ट जोखमींना नेहेमीपेक्षा अधिकवेळा सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ, समुद्रातून वाहून नेण्याच्या मालाचे धोकादायक स्वरूप; रोगाचा जुना इतिहास.
- ii. भूतकाळात विविध विमाकर्त्यांकडून घेतलेल्या पॉलिसींचे अस्तित्व आणि त्यांची सद्यस्थिती
- iii. विम्यासाठीच्या अर्जात किंवा प्रस्ताव अर्जात असलेले सर्व प्रश्न हे भौतिक असतात, कारण ते विम्याच्या विषयवस्तू आणि त्याचे जोखमीला सामोरे जाणे या विविध पैलूंशी संबंधित असतात. त्यांची उत्तरे पूर्णपणे सत्य आणि सर्व बाजूंनी परिपूर्ण असली पाहिजेत.

भौतिक सत्यस्थितीची उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:

उदाहरण

i. आगीचा विमा

- ✓ इमारतीची संरचना
- ✓ जागेचा वापर (उदा. ऑफिस, घर, दुकान, गोदाम, उत्पादन सुविधा, इत्यादी)
- ✓ साठवलेल्या/उत्पादित केलेल्या मालाचे स्वरूप, उदा. बिनधोक, धोकादायक, अति धोकादायक इत्यादी.

ii. समुद्री विमा

- ✓ पॅकिंग ची पद्धत उदा., एका गनी पिशवीत आहे की दुहेरी गनी पिशवीत भरले आहे, नवीन पिम्पामध्ये आहे की जुन्या पिम्पामध्ये भरलेले आहे, इत्यादी.
- ✓ मालाचे स्वरूप (उदा. यंत्रे नवीन आहेत की जुनी आहेत)

iii. मोटारचा विमा

- ✓ इंजिनची क्युबिक क्षमता (खासगी कार)
- ✓ उत्पादन वर्ष
- ✓ ट्रकची वहन क्षमता (टनेज)
- ✓ वाहन कोणत्या उद्देशासाठी वापरले जात आहे
- ✓ वाहन कोणत्या भौगोलिक क्षेत्रात वापरले जात आहे

iv. व्यक्तिगत अपघात विमा

- ✓ व्यवसायाचे नक्की स्वरूप
- ✓ वय
- ✓ उंची आणि वजन
- ✓ शारीरिक अपंगत्व इत्यादी

v. वैद्यकीय विमा

- ✓ काही शस्त्रक्रिया झाल्या आहेत का
- ✓ मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांचा त्रास आहे का

vi. साधारण विमा

- ✓ पूर्वीच्या विमाकर्त्यांनी विमा प्रस्ताव नाकारला होता किंवा अधिक हप्ता आकारला होता किंवा पॉलिसी रद्द केली किंवा पुनर्नाविकरण करण्यास नकार दिला या संबंधीची वस्तुस्थिती.
- ✓ प्रस्तावका द्वारे सोसलेले आधीचे नुकसान.

अशा सत्यस्थिती ज्या उघड केल्या नाही तरी चालते [विमाकर्त्याने विचारल्याशिवाय]

त्याच बरोबर असे गृहीत धरले आहे की अंतर्लेखकाकडून मुद्दामहून विचारणा झाल्याशिवाय, प्रस्तावकाने खालील सत्यस्थिती उघड करण्याचे बंधन नाही:

- i. एखादी जोखीम कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना उदाहरण: अग्निशामकाची व्यवस्था.
- ii. विमाधारकाला माहित नसलेल्या गोष्टी
उदाहरण: एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे पण हे त्याला पॉलिसी घेताना माहित नसेल तर या सत्यस्थिती लपवून ठेवून ठेवण्याचा त्याच्यावर आरोप करता येणार नाही.
- iii. प्रत्येक बारीक सत्यस्थिती उघड करण्याची आवश्यकता नसते, ज्या सत्यस्थिती योग्य काळजी घेतली तर शोधता येऊ शकतात. या संबंधात अधिक माहिती हवी असेल तर अंतर्लेखकानी सजगपणे प्रश्न विचारले पाहिजेत.
- iv. कायद्याच्या बाबी: प्रत्येकाला देशाच्या कायद्याची माहिती असायला हवी.

उदाहरण: स्फोटके साठवण्यासंबंधी नगरपालिकेचे नियम

- v. ज्या माहिती संबंधी विमाकर्त्याला विशेष स्वारस्य नाही [किंवा अधिक माहिती ची गरज सोडून दिली आहे]. विमाकर्ता नंतर असे म्हणून विमा हक्काची जबाबदारी नाकारू शकत नाही की उत्तरे अपूर्ण होती.
- vi. शोध घेता येईल अशा सत्यस्थिती: जसे पॉलिसी घेण्यापूर्वी विमाकर्त्याच्या वतीने वैद्यकीय तपासणी करताना वैद्यकीय तपासकर्ता रक्तदाबाची मोजणी करतो.

d) साधारण विम्यामधील (माहिती) प्रकटनाचे कर्तव्य

साधारण विम्यामध्ये, बदल सुचित केले जावेत किंवा नाही या संबंधी करारात अटी घातलेल्या असतात. मूळ करारात जेव्हा जोखमीवर परिणाम करणारे काही बदल केले जातात, तेव्हा (माहिती) प्रकटनाचे कर्तव्य करावे लागते. भौतिक सत्यस्थिती उघड

करण्याचे कर्तव्य कराराला पॉलिसी किंवा कव्हर नोट देण्याद्वारे समाप्त होते. हे कर्तव्य, पॉलिसीच्या दरम्यान जर काही बदल झाले तर नवीकरण करण्याच्या वेळी पुन्हा उद्भवते.

उदाहरण

एका घरमालकाने त्याचे घर आणि घरातील चीज वस्तू यांचा विमा केला आहे.

तो एका आठवड्यासाठी सुट्टीवर गेला आहे – सत्यस्थिती मध्ये कोणताही भौतिक फरक झालेला नाही.

असे असले तरीही – त्याने त्याच्यावर अजून एक मजला चढवला आणि तेथे ब्युटी पार्लर सुरु केले, यामुळे जोखमी मध्ये बरेच बदल होतील.

e) सर्वोच्च चांगुलपणाचा भंग

आता आपण अशा परिस्थिती पाहू ज्यात सर्वोच्च चांगुलपणाचा भंग होतो. हा भंग एकतर एखादी गोष्ट उघड न करणे किंवा चुकीच्या अन्वयार्थामुळे होऊ शकतो.

i. अ-प्रकटन

- ✓ विमाधारक साधारणतः विमाकर्त्याने कोणतीही विशिष्ट चौकशी केली नसल्याने सत्यस्थिती बाबत गप्प असतो.
- ✓ विमाकर्त्याने विचारलेल्या प्रश्नांना टाळाटाळीची उत्तरे देणे
- ✓ अनावधानाने अ-प्रकटन [एखाद्याला माहिती किंवा हेतू नसताना] किंवा प्रस्तावकाला असे वाटते कि ते तितके महत्वाचे नाही. अशा बाबतीत ते निष्पाप पणे घडते. जेव्हा एखादी सत्यस्थिती हेतू पूर्वक उघड केली जात नाही तेव्हा त्याला दडविणे असे म्हणतात. अशा बाबतीत त्यात फसविण्याचा हेतू असतो.

ii. चुकीचे सादरीकरण

विम्याचा करार करीत असताना केलेल्या विधानाला सादरीकरण म्हणतात. हे एक सत्यस्थितीचे निश्चित विधान किंवा विश्वासाचे, हेतूचे किंवा अपेक्षेचा विधान असते.

जेव्हा सत्यस्थिती असते तेव्हा ती बहुतांश अचूक असणे अपेक्षित असते.

जेव्हा ती विश्वास किंवा अपेक्षा यांचेशी संबंधित असते, ती चांगुलपणाने केली गेली पाहिजे.

चुकीचे सादरीकरण दोन प्रकारचे असते:

- ✓ **निष्पाप चुकीच्या सादरीकरणाचा संबंध** चुकीची कोणताही फसवणूक करण्याचा हेतू नसताना केलेली विधाने उदा. जी व्यक्ती कधीतरी धुम्रपान करते ती व्यसनी नसते आणि ती यासंबंधी प्रस्ताव अर्जात याचा उल्लेख करत नाही कारण तिला असे वाटत नाही की याचा जोखीम स्वीकारण्या वर काही परिणाम होतो.
- ✓ **फसवण्यासाठी केलेले चुकीचे सादरीकरण** ही चुकीची विधाने असतात जी विमाकर्त्याला जाणीवपूर्वक फसवण्याच्या उद्देशाने किंवा सत्याचा कोणताही मान न राखता बेदरकारपणे केलेली असतात उदा. सतत धुम्रपान करणारा जाणीवपूर्वक ही सत्यस्थिती लपवतो की तो धुम्रपान करतो.

एक विमा करार जेव्हा त्यात फसवणुकीच्या हेतूने काही लपविलेले असते किंवा जेव्हा त्यात फसवण्यासाठी उघड न केलेल्या गोष्टी किंवा चुकीचे सादरीकरण असते तेव्हा साधारणतः निरर्थक होतो. सर्वोच्च चांगुलपणाच्या भंगाच्या अन्य बाबींमध्ये, करार निरुपयोगी करण्याजोगा होऊ शकतो.

उदा. कौटुंबिक वैद्यकीय विमा पॉलिसी करताना मुलाला काही जन्मजात समस्या आहे याची पालकाला जाणीव नाही. त्यात फसवण्याचा हेतू नाही.

3. विमा करण्यायोग्य स्वारस्य

प्रत्येक विमा कराराचा आवश्यक घटक म्हणजे 'विमा करण्यायोग्य स्वारस्य' आणि ती विमा करण्यासाठीची पूर्व आवश्यकता मानली जाते. आता आपण हे पाहू की जुगार किंवा अप्रचलित करारापेक्षा (wager agreement) विमा वेगळा कसा आहे.

a) जुगार आणि विमा

पत्त्यांचा खेळ डोळ्यासमोर आणा, जेथे एखादा एकतर जिंकतो किंवा हरतो. माणूस एखाद्या अनिश्चित गोष्टीवर पैज लावतो त्यामुळे ते जिंकणे किंवा हरणे घडते. जी व्यक्ती हा खेळ खेळते तिला अन्य कोणतेही स्वारस्य नसते किंवा ती खेळ जिंकेल या व्यतिरिक्त तिचा खेळाशी अन्य काहीही संबंध नसतो.

पैज मारणे, किंवा वेगरिंग (wagering) कायद्याच्या कोर्टात अंमलात आणता येत नाहीत आणि अशाप्रकारे ते वास्तवात आणण्यासाठीचा कोणताही करार बेकायदेशीर मानला जातो. जर कोणी पत्त्यांच्या खेळात पणाला लावलेले घर हरला तर, अन्य बाजू त्याच्या पूर्तते करिता कोर्टात जाऊ शकत नाही.

आता एक घर आणि त्याला आग लागण्याचा प्रसंग डोळ्यासमोर आणा. ज्या व्यक्तीने त्या घराचा विमा केला असेल त्याची विम्याच्या विषयवस्तूशी- घराशी कायदेशीर नाते असते. तो त्याचा मालक असतो आणि घराचे नुकसान किंवा हानी झाली तर तो आर्थिक दृष्ट्या नुकसान सोसणार असतो. हा मालकी हक्काचा संबंध आग लागली किंवा नाही लागली तरी हा संबंध चालूच राहणार असतो, आणि हा संबंधच त्यांना नुकसान पोहोचवणार असतो. तो प्रसंग, त्याने विमा केला किंवा नाही केला तरीही ती घटना [आग किंवा चोरी] त्याला नुकसान पोहोचवणार असतेच.

पत्याच्या खेळात एखादा जिंकेल किंवा हरेल, पण आग लागण्याचा एकच परिणाम होऊ शकतो ते म्हणजे घरमालकाचे नुकसान.

घरमालक विमा याच्याचसाठी करतो की सोसावे लागणारे नुकसान कुठल्यातरी मार्गाने भरून निघावे.

विमाधारकाला त्याच्या घरामध्ये किंवा त्याच्या पैशामध्ये जे स्वारस्य असते त्याला **विमा करण्यायोग्य स्वारस्य** म्हणतात. विमा करारातील विमा स्वारस्याचे अस्तित्व कराराला वैध आणि कायद्याने अंमलबजावणी योग्य बनवते.

महत्वाचे

विमा करण्यायोग्य स्वारस्याचे तीन आवश्यक घटक

1. जिचा विमा करता येऊ शकतो अशी मालमत्ता, हक्क, स्वारस्य, आयुष्य किंवा संभाव्य देयता असली पाहिजे.
2. अशी मालमत्ता, हक्क, स्वारस्य, आयुष्य किंवा संभाव्य देयता या विम्याच्या विषय वस्तू असल्या पाहिजेत.
3. विमाधारकाची विम्याच्या विषय वस्तूशी असा कायदेशीर संबंध असला पाहिजे की तो मालमत्ता, हक्क, स्वारस्य किंवा देयते पासून मुक्तता याद्वारे त्याला फायदा झाला पाहिजे. त्याच न्यायाने, त्याचे नुकसान, हानी, दुखापत किंवा देयता निर्माण झाल्यामुळे त्याचे नुकसानही झाले असले पाहिजे.

प्रसंग 1

श्री चंद्रशेखर हे अशा घराचे मालक आहेत ज्याकरिता त्यांनी बँकेकडून 15 लाख रुपयांचे तारण कर्ज घेतले आहे.

त्यांना त्या घरामध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य असेल का?

बँकेला त्या घरामध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य असेल का?

त्याच्या शेजाऱ्या बाबत काय?

प्रसंग 2

श्री श्रीनिवासन यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, दोन मुले आणि वृद्ध माता-पिता आहेत.

त्यांच्या प्रकृती ठीक असण्यात त्यांना विमा करण्यायोग्य स्वारस्य असेल का?

त्यांच्यापैकी कोणाला रुग्णालयात भरती करावे लागले तर त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागेल का?

त्यांच्या शेजार्यांच्या मुलांबाबत काय? त्यांना त्या मुलांमध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य असेल का?

येथे विम्याची विषयवस्तू आणि विमा कराराची विषयवस्तू यांच्यात फरक करणे सुसंगत होईल.

विम्याची विषय वस्तू म्हणजे आपले स्वतःचे एक मूल्य असलेली मालमत्ता जिचा विमा केलेला आहे.

विमा कराराची विषयवस्तू म्हणजे त्या मालमत्तेमध्ये असलेले विमाधारकाचे आर्थिक स्वारस्य. जेव्हा त्याला विमा करण्याचा कायदेशीर अधिकार असतो तेव्हाच त्या मालमत्तेमध्ये विमाधारकाला स्वारस्य निर्माण होते. अगदी काटेकोर जाणीवेतून सांगायचे झाले तर विमा पॉलिसी खऱ्या अर्थाने ती मालमत्ता आश्वासित करत नाही तर विमाधारकाचे त्या मालमत्तेमधील आर्थिक स्वारस्य आश्वासित करते.

उदाहरण

श्री चंद्रशेखर यांच्या घराचा विचार करा, त्यांने हे घर विकत घेताना बँकेकडून तारण कर्जाद्वारे रुपये 15 लाख घेतले आहेत. त्यांनी जर त्यातील रुपये 12 लाख बँकेला परत केले असतील तर, त्या घरातील बँकेचे स्वारस्य येणे शिल्लक असलेल्या तीन लाख रुपयांसाठीच असेल.

अशाप्रकारे बँकेला सुद्धा त्या घरामध्ये कर्जाच्या शिल्लक असलेल्या रक्कमे साठी विमा करण्या योग्य आर्थिक स्वारस्य असेल आणि बँक याची खात्री करून घेईल की ती या पॉलिसी मध्ये सहविमाधारक केली गेली आहे.

जर कोणी स्वतःच्या घराला मुद्दाम आग लावली आणि पॉलिसीनुसार नुकसानी पोटी विमा हक्क वसूल केला तर असा विमा हक्क ही शुध्द फसवणूक आहे आणि ती सकारण नाकारता येऊ शकते.

b) विमा करण्यायोग्य स्वारस्य केव्हा उपस्थित असावे

आग आणि अपघात आणि वैद्यकीय आणि प्रवास विमा यांच्या बाबत पॉलिसी घेताना आणि नुकसानीच्या वेळी अशा दोन्ही वेळेस विमा करण्यायोग्य स्वारस्य (उपस्थित) असले पाहिजे.

वैद्यकीय आणि व्यक्तिगत अपघात विमा या बाबतीत स्वतः त्या व्यक्तीशिवाय, त्याचे कुटुंब सुद्धा आश्वसित केले जाऊ शकते कारण कुटुंबाला अपघात झाला किंवा रुग्णालयात भरती करावे लागले तर त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान सोसावे लागते. मात्र, समुद्रातील मालाच्या विम्याच्या बाबतीत विमा करण्यायोग्य स्वारस्य केवळ नुकसानीच्या वेळेसच आवश्यक असते.

4. जवळचे कारण

साधारण विम्याला लागू होणारे शेवटचे कायद्याचे तत्व म्हणजे समीपतेचे कारण.

साधारण विम्याचे करार केवळ त्यात संरक्षित केलेला आश्वसित संकटामुळे झालेल्या नुकसानी साठी भरपाई देतात. कोणत्याही विमा हक्काचा विचार करताना नुकसान किंवा हानीचे खरे कारण निश्चित करणे ही मुलभूत पायरी असते.

जवळचे कारण हे विम्याचे अतिशय महत्वाचे तत्व आहे आणि नुकसान किंवा हानी प्रत्यक्षात कशी घडली आणि ती खरोखरच विमा आश्वासित संकटाचा परिणाम म्हणून घडली का याच्याशी संबंधित असते.

या नियमानुसार, ज्यातून नुकसानीची घटना घडली अशा घटनांच्या साखळीचे महत्वाचे कारण विमाकर्ता शोधून काढतो, जिच्यामुळे नुकसान झाले अशी ती कदाचित शेवटची घटना नसेल, म्हणजे ती सर्वात जवळची किंवा नुकसान होण्यासाठी कारणीभूत ठरलेली लगेचची घटना होती.

दुर्दैवाने जेव्हा काही नुकसान होते तेव्हा नेहेमीच या प्रसंगापर्यंत येऊन पोहोचणाऱ्या अशी घटनांची साखळी असते आणि त्यामुळे काही वेळा जवळचे कारण ठरवणे अवघड होऊन बसते.

उदाहरणार्थ, आगीमुळे पाण्याचा पाईप फुटू शकतो, अंतिम नुकसान पाण्याची हानी असे असले तरीही, आग हे त्या घटनेचं जवळचे कारण समजले जाईल.

व्याख्या

जवळचे कारण (समीपता) म्हणजे असे सक्रीय आणि सक्षम कारण ज्याच्यामुळे कोणत्याही बळाच्या वापराशिवाय आणि नवीन व स्वतंत्र स्त्रोतापासून सक्रियपणे सुरु होऊन अनेक घटनांच्या साखळीला गती देते आणि अंतिम परिणाम घडवते.

जवळच्या कारणाचे तत्व समजून घेण्यासाठी, खालील परिस्थितीचा विचार करा:

उदाहरण

प्रसंग 1

अजयची कार चोरीला गेली. दोन दिवसांनंतर पोलिसांना ती कार क्षति झालेल्या अवस्थेत सापडली. अन्वेषणाच्या नंतर असे समजले की चोरट्याने ती कार एका झाडावर धडकवली होती. अजय ने विमा कंपनीकडे कारच्या नुकसानीसाठी विमा हक्क दाखल केला. विमा कंपनीने हा विमा हक्क नाकारून अजय ला धक्का दिला. विमा कंपनीने दिलेल्या कारण नुसार 'चोरी' हे नुकसानीचे कारण होते, आणि 'चोरी' हे संकट अजयने त्याच्या कार साठी घेतलेल्या विमा पॉलिसी मधून वगळलेले होते आणि त्यामुळे विमा कंपनी तो विमा हक्क अदा करण्यासाठी जबाबदार नाही.

प्रसंग 2

श्री पिंटो, अश्वारोहण करताना खाली जमिनीवर पडले आणि त्यांचा पाय मोडला, त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वी ते जमिनीवर बराच काळ ओलसर जमिनीवर पडलेले होते. ओल्या जमिनीवर पडल्याने त्यांना ताप आला आणि तो न्युमोनिया मध्ये रुपांतरीत झाला, आणि तेच त्यांच्या मृत्यूचे कारण झाले. जरी न्युमोनिया त्यांच्या मृत्यूचे लगेचचे कारण असले तरी खरे म्हणजे त्यांचे अपघाताने खाली पडणे हे जवळचे कारण दिसून आल्यामुळे त्यांचा विमा हक्क व्यक्तिगत अपघात विम्याच्या अंतर्गत स्वीकारला गेला.

काही नुकसान असे असू शकते जे विमाकर्त्याला आगीचा परिणाम सोसावे लागते पण ते आग या जवळच्या कारणामुळे घडले असे म्हणते येत नाही. प्रत्यक्षात, याच्या पैकी काही नुकसान परंपरागत रीतीने आग विमा पॉलिसी अंतर्गत अदा केले जाते.

अशा प्रकारच्या नुकसानीची उदाहरणे ही असू शकतात—

- ✓ आग विझविण्यासाठी वापरलेल्या पाण्यामुळे झालेली मालमत्तेची हानी
- ✓ अग्निशामक दला कडून त्यांचे कर्तव्य बजावताना मालमत्तेची झालेली हानी
- ✓ जळत्या इमारतीमधून मालमत्ता सुरक्षित ठिकाणी हलवताना मालमत्तेची झालेली हानी

स्वयं चाचणी 3

श्री पिंटो घोड्यावरून पडून झालेल्या अपघातानंतर ओलसर जागेत पडून राहिल्याचा परिणाम म्हणून त्यांना न्युमोनिया झाला. न्युमोनियाचा परिणाम म्हणून श्री पिंटो यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे जवळचे कारण काय आहे?

- I. न्युमोनिया
- II. घोडा
- III. अश्वारोहण अपघात
- IV. दुर्दैव

सारांश

- a) विम्याच्या प्रक्रियेचे चार घटक आहेत (मालमत्ता, जोखीम, जोखीम संचयन, आणि विमा कंत्राट).
- b) मालमत्ता म्हणजे जी काही फायदा देऊ करते आणि मालकासाठी आर्थिक मूल्य असणारी गोष्ट असते.
- c) नुकसानीची शक्यता म्हणजे जोखीम.
- d) परिस्थिती किंवा अशी परिस्थिती जी नुकसानीची शक्यता आणि गांभीर्य वाढवते त्याला धोका असे म्हणतात.
- e) एक गणिती तत्व जे विमा शक्य करते त्याला जोखीम संचयन असे म्हणतात.
- f) वैध करारामध्ये, प्रस्ताव आणि स्वीकार, मोबदला, कायदेशीर पण, दोन्ही बाजूंची क्षमता आणि दोन्ही बाजूंमधील करार हे घटक अंतर्भूत असतात.
- g) नुकसान भरपाई याची खात्री करते की संभाव्य प्रसंग घडल्यास विमाधारकाला त्याच्या नुकसानीच्या प्रमाणात मोबदल मिळतो.
- h) प्रतिस्थापन म्हणजे विम्याच्या विषय वस्तूच्या संदर्भात विमाधारकाकडून विमाकर्त्याकडे सर्व हक्क आणि उपाय हस्तांतरित करणे.
- i) योगदानाचे तत्व हे सांगते की जर एकच मालमत्ता दोन किंवा अधिक विमा कंपन्यांकडून आशवासित केली गेली असेल तर सर्व विमाकर्त्यांकडून अदा केला जाणारा मोबदला प्रत्यक्ष सहन केला गेलेल्या नुकसानी पेक्षा जास्त असू शकत नाही.
- j) सर्व विमा करार सर्वोच्च चांगुलपणा (Uberrima Fides) च्या तत्वावर आधारित असतात.
- k) प्रत्येक विमा कराराचा महत्वाचा भाग म्हणजे 'विमा करण्यायोग्य स्वारस्य'चे अस्तित्व आणि ती विम्यासाठी कायदेशीर पूर्व आवश्यकता समजली जाते.
- l) विम्याचे महत्वाचे तत्व म्हणजे जवळचे कारण आणि हे तत्व प्रत्यक्षात नुकसान किंवा हानी कशा प्रकारे झाली आणि ते खरोखरच विमा आशवासित संकटाचा परिणाम होता का याच्याशी संबंधित असते.

महत्वाच्या संज्ञा

- a) मालमत्ता
 - b) जोखीम
 - c) धोका
 - d) जोखीम संचयन
 - e) प्रस्ताव आणि स्वीकार
 - f) कायदेशीर मोबदला
 - g) सार्वमत (Consensus ad idem)
 - h) सर्वोच्च चांगुलपणा
 - i) भौतिक सत्यस्थिती
 - j) विमा करण्यायोग्य स्वारस्य
 - k) प्रतिस्थापन
 - l) योगदान
 - m) जवळचे कारण
-

स्वयं चाचणी 1 ची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे II.

चोरीच माल कायदेशीरपणाच्या तत्वाचे उल्लंघन करतो आणि त्यामुळे विमा करण्यायोग्य जोखीम बनू शकत नाही.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे II.

जबरदस्ती हा वैध कराराचा घटक नाही.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे III.

अश्वारोहण अपघाता मुळे घटनांना गती मिळाली आणि त्याचा परिणाम म्हणून श्री पिंटो यांचे निधन झाले आणि अपघात हे त्याचे जवळचे कारण आहे.

स्वयं-परीक्षण प्रश्न

प्रश्न 1

नैतिक धोका म्हणजे:

- I. अप्रामाणिक पणा किंवा व्यक्तीच्या चारित्र्यातील त्रुटी
- II. प्रामाणिकपणा आणि व्यक्तीमधील मुल्ये
- III. धार्मिक श्रद्धांची जोखीम
- IV. विमा करायच्या मालमत्तेचा धोका

प्रश्न 2

जोखीम हे दर्शवते:

- I. अज्ञाताचे भय
- II. नुकसानीची शक्यता
- III. सार्वजनिक ठिकाणी होणारी गडबड
- IV. धोका

प्रश्न 3

_____ म्हणजे एखाद्याची गुंतवणूक विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये विभागून ठेवणे.

- I. संचयन
- II. बहुविधांकन
- III. जुगार
- IV. गतिशील जोखीम

प्रश्न 4

_____ हे एखाद्या मालमत्तेचे उदाहरण नाही.

- I. घर
- II. सूर्यप्रकाश
- III. कारखाना आणि यंत्रे
- IV. मोटार कार

प्रश्न 5

_____ हे एखाद्या जोखमीचे उदाहरण नाही.

- I. अपघातामुळे कारची झालेली हानी
- II. पावसाच्या पाण्यामुळे झालेली मालाची हानी
- III. झीजेमुळे झालेली कारच्या टायरची हानी
- IV. आगीमुळे मालमत्तेची झालेली हानी

प्रश्न 6

भूकंप हे याचे उदाहरण आहे:

- I. अनर्थकारी जोखीम
- II. गतिशील जोखीम
- III. अत्यल्प जोखीम
- IV. अंदाजित जोखीम

प्रश्न 7

खालील विधानासाठी सर्वात योग्य तार्किक जोडी निवडा.

विधान: विमा नुकसान किंवा हानी पासून मालमत्तेचे संरक्षण करू शकत नाही.

- I. सत्य
- II. असत्य

- III. अर्धसत्य
- IV. सत्य असेलच नाही

प्रश्न 8

_____ म्हणजे सर्व हक्क आणि उपाय, यांचे विमा वस्तूच्या संदर्भात, विमाधारकाकडून विमाकर्त्याकडे हस्तांतरण.

- I. योगदान
- II. प्रतिस्थापन
- III. कायदेशीर धोका
- IV. जोखीम संचयन

प्रश्न 9

विमाकर्त्याने विचारल्याशिवाय उघड करण्याची आवश्यकता नाही अशा गोष्टीचे उदाहरण म्हणजे _____.

- I. विमाधारकाचे वय
- II. अग्निशामकाची उपस्थिती
- III. हृदयविकार
- IV. अन्य विमा तपशील

प्रश्न 10

_____ हे कराराचा विनिमय करत असताना केलेले चुकीचे विधान आहे.

- I. चुकीचे सादरीकरण
- II. योगदान
- III. प्रस्ताव
- IV. प्रतिनिधित्व

स्वयं-परीक्षण प्रश्नांचे उत्तर

उत्तर 1

योग्य पर्याय आहे ।

नैतिक धोका म्हणजे अप्रामाणिकपणा किंवा व्यक्तीच्या चारित्र्यातील तुटी.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे ॥.

‘जोखीम’ म्हणजे नुकसानीची शक्यता.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे ॥.

बहुविधांकन म्हणजे एखाद्याची गुंतवणूक विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये विभागून ठेवणे.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे ॥.

सुर्याप्रकाशाचे वर्गीकरण मालमत्ता म्हणून केले जाऊ शकत नाही कारण अनुपलब्धता आणि मालकी हक्क या कसोटीवर ते उतरत नाही.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे ॥॥.

झीजेमुळे होणारी हानी जोखीम मानली जाऊ शकत नाही.

उत्तर 6

योग्य पर्याय आहे ।.

भूकंप हे अनर्थकारी जोखमीचे उदाहरण आहे.

उत्तर 7

योग्य पर्याय आहे।

विमा नुकसान किंवा हानी पासून मालमत्तेचे संरक्षण करू शकत नाही.

उत्तर 8

योग्य पर्याय आहे ॥.

प्रतिस्थापन म्हणजे सर्व हक्क आणि उपाय यांचे, विमा वस्तूच्या संदर्भात, विमाधारकाकडून विमाकर्त्याकडे हस्तांतरण.

उत्तर 9

योग्य पर्याय आहे ॥.

विमा विकत घेताना विचारल्याशिवाय अग्निशामकाची उपस्थिती उघड करण्याची आवश्यकता नाही.

उत्तर 10

योग्य पर्याय आहे।

चुकीचे सादरीकरण म्हणजे कराराचा विनिमय करताना केलेले चुकीचे विधान.

प्रकरण 12

दस्तावेज तयार करणे

प्रकरणाची ओळख

विमा उद्योगात, आपण मोठ्या संख्येने फॉर्म्स, दस्तावेज यांची हाताळणी करतो. हे प्रकरण आपल्याला विविध दस्तावेज आणि त्यांचे विमा करारामधील महत्त्व यासंबंधी सांगते. त्याशिवाय प्रत्येक फॉर्म चे नक्की स्वरूप, तो कसा भरायचा आणि विशिष्ट माहिती विचारण्याची कारणे यासंबंधी अंतर्दृष्टी देते.

शिकण्याची फलिते

- K. प्रस्ताव फॉर्म्स
- L. प्रस्तावाचा स्वीकार (अंतर्लेखन)
- M. विमा हप्ता पावती
- N. कव्हर नोट्स / विम्याचे प्रमाणपत्र / पॉलिसी दस्त
- O. हमी
- P. पुष्टी
- Q. पॉलिसीज चा अन्वयार्थ
- R. नवीकरण सूचना

हे प्रकरण शिकल्यानंतर, तुम्ही हे करू शकला पाहिजेत:

- j) प्रस्ताव फॉर्म मधील घटकांचे विवरण देणे.
- k) विमा हप्त्याच्या पावतीचे विवरण देणे.
- l) कव्हर नोट्स आणि विमा प्रमाणपत्र यांचे आकलन आणि विवरण.
- m) विमा पॉलिसी दस्तामधील संज्ञा आणि शब्दांचे विवरण.
- n) पॉलिसी हमीपत्र आणि पुष्टीपत्र यांचा अन्वयार्थ सांगणे.

A. प्रस्ताव फॉर्म

विमाकर्ता आणि विमा धारक यांच्यामधील सामंजस्य आणि स्पष्टता यावी या उद्देशाने विम्याचे दस्तावेज तयार केले जातात. काही दस्तावेज असे असतात के ते पारंपारिकरित्या विमा व्यवसायात वापरले जातात. विमा प्रतिनिधी, जो ग्राहकाच्या सर्वात जवळचा असतो, त्याला ग्राहकाला सामोरे जावे लागते आणि दस्तांसंबंधीच्या सर्व शंका दूर कराव्या लागतात आणि आणि ते भरण्यासाठी त्याला मदत करावी लागते. विमा कंपनीला तिच्या ग्राहकासंबंधी आणि त्याच्या विमा गरजांसंबंधी त्याने सादर केलेल्या दस्तावेजांवरून समजते. ते विमाकर्त्याला जोखमीचे योग्य प्रकारे आकलन करण्यास मदत करतात.

विमा प्रतिनिधीने विम्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक दस्तावेजाचा उद्देश आणि त्यातील माहितीचे औचित्य समजून घेतला पाहिजे.

3. प्रस्ताव फॉर्म

दस्तावेज तयार करण्याची पहिली पायरी म्हणजे प्रस्ताव फॉर्म, ज्यांच्या माध्यमातून विमाधारक माहिती देतो:

- ✓ तो कोण आहे,
- ✓ त्याला कोणत्या प्रकारचा विमा हवा आहे,
- ✓ त्याला काय विमा आश्वसित करायचे आहे याचा तपशील, आणि
- ✓ कोणत्या कालावधीसाठी करायचे आहे

तपशील म्हणजे विम्याच्या विषयवस्तूचे मूल्य आणि त्याच्याशी संबद्ध सर्व **भौतिक सत्यस्थिती**.

c) विमाकर्त्याद्वारे जोखमीचे मोजमाप

- ii. विमा करण्यासाठी **प्रस्ताव देणाऱ्याने**, विमाकर्त्या द्वारे मागितलेली जोखमीच्या संदर्भातील सर्व भौतिक माहिती “**प्रस्ताव फॉर्म**” मध्ये भरायची असते, ज्यामुळे विमाकर्ता हे ठरवू शकतो:

- ✓ स्वीकारायची किंवा नाकारायची
- ✓ जोखीम स्वीकारायची असेल तर, आकारण्याचे दर ठरवणे आणि दिल्या जाणाऱ्या विमा कवचाच्या अटी आणि स्थिती

प्रस्ताव फॉर्म मध्ये विम्यासाठी अशी माहिती असते जी प्रस्तावित जोखीम स्वीकारण्यासाठी विमा कंपनीला उपयुक्त असते. सर्वोच्च चांगुलपणाचे तत्व आणि भौतिक माहिती उघड करण्याचे कर्तव्य विम्यासाठीच्या प्रस्ताव फॉर्म पासून सुरु होते.

भौतिक माहिती उघड करण्याचे कर्तव्य पॉलिसी सुरु होण्याच्या पूर्वीच उद्भवते, आणि कराराच्या समाप्ती नंतरही ते चालू राहते. (या तत्वाची चर्चा प्रकरण 2 मध्ये तपशीलात केली आहे.)

उदाहरण

जर विमाधारकाने गजर बसवणे आवश्यक असेल किंवा त्याने असे विधान केले असेल की त्याच्या सोन्याच्या दागिन्यांच्या शोरूम मध्ये स्वयंचलित गजर आहे तर ते केवळ उघड करून चालणार नाही तर पूर्ण पॉलिसी च्या कालावधीत चालू स्थितीत ठेवला पाहिजे. विमाकर्त्यासाठी गजराचे अस्तित्व हे अशी भौतिक स्थिती आहे ज्याच्या आधारावर तो प्रस्ताव स्वीकारेल आणि त्यानुसार जोखमीचे मूल्य नक्की करेल.

प्रस्ताव फॉर्मस नेहेमी विमा कंपनीचे नाव, लोगो, पत्ता आणि विम्याचा वर्ग/ प्रकार/ ज्या उत्पादनासाठी फॉर्म वापरला जाणार त्याचे नाव यासह विमाकर्त्याकडून छापला जातो. प्रस्ताव फॉर्म मध्ये विमा कंपनीसाठी एक छापलेली टीप देण्याची पद्धत असली तरी त्याबाबत कोणताही प्रमाणित स्वरूप किंवा कृती या संदर्भात नाही.

उदाहरण

अशा टिपांची उदाहरणे आहेत:

‘जोखमीचे मुल्यांकन करताना भौतिक सत्यस्थिती लपवणे, दिशाभूल करणारी माहिती देणे, अफरातफर किंवा विमाधाराकाद्वारे असहकार यामुळे जारी केलेल्या पॉलिसीच्या अंतर्गत दिलेले कवच प्रभावहीन होऊ शकते’,
‘विमा कंपनी द्वारे प्रस्ताव स्वीकारला जाऊन आणि विम्याचा हप्ता पूर्णपणे भरला जाईपर्यंत कंपनी जोखीम घेणार करणार नाही’.

महत्वाचे

भौतिक सत्यस्थिती: विमाकर्त्याद्वारे आशवासित केल्या जाव्या अशा जोखमीच्या अंतर्लेखनासाठी या महत्वाच्या, आवश्यक आणि औचित्यपूर्ण असतात. अन्य शब्दात या सत्यस्थिती विम्याच्या विषय वास्तूशी निगडीत असतात ज्या विमाकर्त्याच्या निर्णयावर खाली दिल्यानुसार परिणाम करू शकतात:

- i. विम्यासाठी जोखीम स्वीकारणे किंवा नाकारणे,
- ii. आकारण्यात येणारा विमा हप्ता नक्की करण्यात, आणि
- iii. ज्याच्या अंतर्गत जोखीम आशवासित केली जाईल आणि नुकसान कसे भरून दिले जाईल हे ठरवणे यासाठी करारात खास तरतुदींचा अंतर्भाव करणे.

प्रस्ताव फॉर्म मधील प्रकटन: विमा कंपन्या नेहेमी प्रस्ताव फॉर्म च्या शेवटी एक प्रकटन घालतात ज्यावर विमाकर्त्याने स्वाक्षरी करायची असते. याच्यामुळे विमाधारकाने फॉर्म अचूकपणे भरला आहे, आणि त्यात दिलेल्या सत्यस्थिती त्याला समजल्या आहेत, यामुळे विमा हक्क देण्याच्या वेळी सत्यस्थितीचा चुकीचा अन्वयार्थ लावण्याच्या नावावर, मतभेदाला जागा उरत नाही. विमाधारकाच्या द्वारे सर्वोच्च चांगुलपणाचे तत्व अशा प्रकारे अंमलात आणले जाते.

उदाहरण

अशा प्रकटनांची उदाहरणे आहेत:

‘मी/आम्ही जाहीर करतो आणि हमीपत्र देतो की वरील विधाने सत्य आणि सर्व प्रकारे पूर्ण आहेत आणि अन्य कोणतीही अशी माहिती नाही जी विम्याच्या अर्जासाठी औचित्यपूर्ण आहे आणि आपल्याला उघड केली गेलेली नाही.’

‘मी/ आम्ही हे मान्य करतो की हा प्रस्ताव आणि प्रकटने हा माझ्या /आमच्या व (विमाकर्त्याचे नाव) यांच्यामधील कराराचा आधार असेल.’

d) प्रस्ताव फॉर्म मधील प्रश्नांचे स्वरूप

ज्या वर्गाचा विमा असेल त्यानुसार प्रस्ताव फॉर्म मधील प्रश्नांची संख्या आणि त्यांचे स्वरूप बदलते.

- i. **आग विमा** प्रस्ताव फॉर्मस मध्ये घरे, दुकाने इत्यादी सारख्या नेहेमी तुलनेने साध्या / प्रमाण जोखमी असतात. मोठ्या औद्योगिक जोखमींसाठी त्या स्वीकारण्यापूर्वी विमाकर्ता जोखमीचे निरीक्षण करून घेतो. विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी प्रस्ताव फॉर्म शिवाय खास प्रश्नावली वापरली जाते.

अन्य गोष्टींबरोबरच आग विमा प्रस्ताव फॉर्ममध्ये खालील माहिती असलेला मालमत्तेचा तपशील अंतर्भूत असतो:

- ✓ बाह्य भिंती आणि छपरांची बांधणी, मजल्यांची संख्या
- ✓ इमारतीच्या प्रत्येक भागाचा उपयोग
- ✓ धोकादायक मालाची उपस्थिती
- ✓ उत्पादनाची प्रक्रिया
- ✓ विम्यासाठी प्रस्तावित रक्कम
- ✓ विम्याचा कालावधी, इत्यादी

- ii. **मोटर विम्यासाठी**, वाहनासंबंधी प्रश्न विचारले जातात, त्याचे कार्य, बनावट आणि वहन क्षमता, मालकाद्वारे ते कसे हाताळले जाते आणि संबंधित विमा इतिहास.
- iii. **व्यक्तिगत विम्यामध्ये जसे**, व्यक्तिगत आणि प्रवास विमा, प्रस्ताव फॉर्म मध्ये प्रस्तावकाच्या प्रकृती संबंधी, त्याची जीवनशैली, सवयी, प्रकृतीची सद्य स्थिती, वैद्यकीय इतिहास, वंशपरंपरागत वैशिष्ट्ये, विम्याचा पूर्वानुभव इत्यादी.
- iv. **अन्य संकीर्ण विमा**, यात प्रस्ताव फॉर्मस बंधनकारक असतात आणि त्यात असे प्रकटन असते जे चांगुलपणाचे सामान्य कर्तव्य पार पाडते.

c) प्रस्तावाचे घटक

x. प्रस्तावकाचे पूर्ण नाव

प्रस्तावक निःसंदिग्धपणे स्वतःची ओळख देऊ शकला पाहिजे. विमाकर्त्याला हे समजणे महत्वाचे आहे की त्याचा कोणाबरोबर करार होत आहे, ज्यायोगे पॉलिसी चे फायदे केवळ विमाधाराकालाच मिळतील. अगदी अशा काही बाबतीतही ही ओळख प्रस्थापित करणे महत्वाचे असते ज्यात जोखीम आश्वसित अन्य काही जणांचे स्वारस्य असते. (जसे गहाणखत करणारा, बँक किंवा मृत्युच्या बाबतीत कायदेशीर वारसदार) आणि त्यांना विमा हक्क सांगायचा असतो.

xi. प्रस्तावकाचा पत्ता आणि संपर्क तपशील

प्रस्तावकाचा पत्ता आणि संपर्क तपशील गोळा करण्याची कारणे वर सांगितल्याप्रमाणेच लागू आहेत.

xii. प्रस्तावकाचा पेशा, नोकरी किंवा व्यवसाय

काहीबाबातीत वैद्यकीय आणि व्यक्तिगत अपघात विमा यांमध्ये प्रस्तावकाचा पेशा, नोकरी किंवा व्यवसाय यांचे बोजा जोखमीवर असतो.

उदाहरण

फास्ट-फुड उपाहारगृहाचा डिलिव्हरी बॉय, ज्याला मोटारबाईक वर खूप वेगाने ग्राहकांकडे अन्न पोहोचवण्यासाठी वारंवार प्रवास करावा लागतो, उपाहारगृहातील कारकुनापेक्षा त्याची अपघातांची शक्यता अधिक असू शकते.

xiii. विम्याच्या विषयवस्तूचा तपशील आणि ओळख

प्रस्तावकर्त्याने विम्याच्या प्रस्तावित विषयवस्तूचा स्पष्टपणे उल्लेख करणे गरजेचे असते.

उदाहरण

असे असेल तर प्रस्तावकाने सांगणे गरजेचे आहे:

- iii. एक खासगी कार [त्याच्या इंजिन क्र., चासिस क्र., नोंदणी क्र. या ओळखीसह] किंवा
 - iv. एक निवासी घर [त्याचा पूर्ण पत्ता आणि ओळखीच्या क्रमांकासह] किंवा
 - v. परदेश प्रवास [कोणाद्वारे, केव्हा, कोणत्या देशात, कोणत्या उद्देशासाठी] किंवा
 - vi. एका व्यक्तीची प्रकृती [व्यक्तीचे नाव, पत्ता आणि ओळख यासह] इत्यादी व्यक्तीवर आधारित
- xiv. **आश्वासित रक्कम** पॉलिसी अंतर्गत विमाकर्त्याच्या देयतेची मर्यादा सांगते आणि प्रस्ताव फॉर्म वर सूचित केली गेली पाहिजे.

उदाहरण

मालमत्ता विम्यामध्ये, विम्याच्या विषय वस्तूची पैशातील रक्कम प्रस्तावित असते. वैद्यकीय विम्यामध्ये, रुग्णालयातील उपचारांचा खर्च, तर व्यक्तिगत अपघात विम्यामध्ये, अपघातात आयुष्य गमावल्यास, अवयव गमावल्यास, किंवा दृष्टी गमावल्यास ठराविक रक्कम असू शकते.

xv. मागील आणि सध्याचा विमा

प्रस्तावकाने विमाकर्त्याला मागील विम्याचे तपशील देणे आवश्यक असते. विम्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे असते. काही बाजारांमध्ये विमाकर्ते विमाधारका विषयीची माहिती गुप्तपणे एकमेकांना देतात.

कोणा विमाकर्त्याने प्रस्तावकाचा प्रस्ताव नाकारला आहे का, काही खास अटी घातल्या आहेत का, नवीकरणाच्या वेळी वाढीव हप्ता मागितला आहे का किंवा नवीकरण करण्यास नकार दिला आहे किंवा पॉलिसी रद्द केली आहे का हे सुद्धा प्रस्तावकाने सांगायचे असते.

सध्याच्या विम्याचे तपशील यासह अन्य कोणाही विमाकर्त्याची नावे उघड करणे गरजेचे असते. विशेषतः मालमत्ता विम्यामध्ये, अशी शक्यता असते की विमाधारक वेगवेगळ्या विमाकर्त्यांकडून पॉलिसी घेऊ शकतो आणि जेव्हा नुकसान होते त्यावेळी एकापेक्षा अधिक विमा कर्त्यांकडून विमा हक्क मागू शकतो. ही माहिती आवश्यक असते कारण सहभागाचे तत्व लागू करून विमाधारकाला नुकसान भरपाई दिली जाईल आणि एकाच जोखमीसाठी अनेक विमा पॉलिसी घेतल्याने त्याचा तो गैरफायदा करून घेणार नाही.

त्यापुढे, व्यक्तिगत अपघात विम्यामध्ये एकाच विमाधारकाद्वारे घेतलेल्या अन्य पीए पॉलिसीज च्या आधारे विमाकर्ता विमाकवचाची रक्कम (विमा आशवासित रक्कम) मर्यादित करू इच्छितो

सराव

मागील प्रकरणांमधील विम्याच्या तत्वांचे संदर्भ शोधून आणि भरपाई, योगदान, सर्वोच्च चांगुलपणा, प्रकटन हे प्रत्यक्षपणे प्रस्ताव फॉर्मच्या रचनेत लागू केले गेले आहेत ते पहा.

मोटरविमा आणि आग विमा या प्रत्येकाचे प्रस्ताव फॉर्मचे नमुने परिशिष्ट ए आणि बी मध्ये दिले आहेत.

कृपया प्रस्ताव फॉर्मस काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील घटकांचे परिणाम आणि त्यांचे विमा करारातील औचित्य समजून घ्या .

xvi. नुकसानीचा अनुभव

त्याने /तिने सोसलेल्या सर्व नुकसानीचे, मग त्याचा विमा केलेला असो किंवा नसो, प्रस्तावकाला त्यांचा तपशील देण्यास सांगण्यात येते. याच्यामुळे विमाकर्त्याला विम्याच्या विषय वस्तूची माहिती मिळते आणि विमाधारकाने पूर्वी हे जोखीम कशाप्रकारे हाताळली हे समजते. अंतर्लेखक अशा प्रकारच्या उत्तरांमधून जोखीम योग्य प्रकारे समजून घेऊ शकतात आणि जोखीम निरीक्षण करण्याचे किंवा अधिक माहिती जमा करण्याचे ठरवू शकतात.

xvii. विमाधाराका द्वारे प्रकटन

प्रस्ताव फॉर्म चा उद्देश विमाकर्त्यांना भौतिक माहिती देणे हा असल्याने, या फॉर्म मध्ये विमाधारकाचे प्रकटन असते ज्यात तो उत्तरे सत्य आणि अचूक असल्याचे सांगतो आणि हे मान्य करतो की हा फॉर्म विमा कराराचा आधार असेल. कोणतेही चुकीचे उत्तर, विमाकर्त्याला करार टाळण्याचा हक्क देते. सर्व प्रस्ताव फॉर्म मध्ये समान असणारे भाग म्हणजे स्वाक्षरी, दिनांक आणि काही बाबतीत प्रतिनिधीची शिफारस हे असतात.

xviii. जेथे प्रस्ताव फॉर्म वापरला जात नाही, अशावेळी विमाकर्ता तोंडी किंवा लेखी माहिती नोंदवून घेतो आणि ती पुढील 15 दिवसात पडताळतो, आणि ती माहिती कव्हर नोट किंवा पॉलिसी मध्ये अंतर्भूत करतो. काही माहिती नोंदलेली नसेल, आणि ज्यात विमाकर्ता सांगतो की प्रस्तावकाने भौतिक सत्यस्थिती दडवली किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली किंवा कवच मान्य होण्यासाठी चुकीची माहिती दिली तर त्या संदर्भात पुराव्याची जबाबदारी विमाकर्त्यावर राहते.

याचा अर्थ अगदी तोंडी मिळालेली माहिती सुद्धा, जी प्रतिनिधीला पाठपुराव्याद्वारे लक्षात ठेवावी लागते ते नोंदण्याचे कर्तव्य विमा कंपनीचे असते.

4. मध्यस्थाची भूमिका

मध्यस्थाची जबाबदारी दोन्ही बाजूने असते उदा, विमाधारक आणि विमाकर्ता

एजंट किंवा ब्रोकर, जो विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करतो, त्याच्यावर विमाधारकाकडून विमाकर्त्याला दिलेल्या जोखमी संबंधीच्या सर्व भौतिक माहितीची खात्री करण्याची जबाबदारी असते.

आयआरडीएआय विनियम हे सांगतो की मध्यस्थाकडे संभाव्य ग्राहकाची जबाबदारी असते.

महत्वाचे

संभाव्य ग्राहकाबाबत मध्यस्थाचे कर्तव्य

आयआरडीएआय विनियम सांगतो की “विमाकर्ता किंवा त्याचा प्रातिनिधि किंवा अन्य मध्यस्थ संभाव्य ग्राहकाला त्याचे प्रस्तावित कवचाच्या संदर्भात सर्व भौतिक माहिती देईल ज्यामुळे संभाव्य ग्राहक त्याच्या किंवा तिच्या हिताचे सर्वोत्तम कवच ठरवण्यास सक्षम होईल.

जेथे संभाव्य ग्राहक विमाकर्ता, त्याची प्रतिनिधी किंवा विमा मध्यस्थ यांच्यावर सल्ल्यासाठी अवलंबून असतो तेथे अशा व्यक्तीने संभाव्य ग्राहकाला कोणताही मोह न धरता सल्ला दिला पाहिजे.

जेथे कोणत्याही कारणाने, प्रस्ताव आणि अन्य संबंधित कागद संभाव्य ग्राहकाने भरलेले नसतील तेथे, संभाव्य ग्राहकाने प्रस्ताव फॉर्म च्या शेवटी एक प्रमाणपत्र द्यावे की फॉर्म आणि दस्तामधील आशय त्याला पूर्णपणे समजावून सांगण्यात आला आहे आणि त्याला प्रस्तावित कराराचे महत्त्व पूर्णपणे समजले आहे.”

स्वयं चाचणी 1

योगदानाच्या तत्वाचे महत्त्व काय?

- I. ते याची खात्री करते की विमाकर्त्या बरोबरच विमाधारक सुद्धा विमा हक्कामध्ये काही योगदान देतो.
- II. ते याची खात्री करते की, सर्व विमाधारक जे संचयनाचे भागीदार आहेत, ते संचयनातील सहभागीने केलेल्या विमा हक्कामध्ये त्यांनी दिलेल्या हप्त्याच्या प्रमाणात, योगदान देतात.
- III. ते याची खात्री करते की, एकच विषय वस्तू आशवासित करणारे अनेक विमाकर्ते, एकत्र येऊन आणि विमा हक्काच्या रकमेत त्यांच्या विषय वस्तूच्या उद्भवाच्या प्रमाणात योगदान देतात.
- IV. ते याची खात्री करते की विमाधारकाकडून वर्षभरात समान हप्त्यांमध्ये विमा हप्ता भरला जातो.

B. प्रस्तावाचा स्वीकार (अंतर्लेखन)

आपण हे पहिले आहे की पूर्ण भरलेला प्रस्ताव फॉर्म ढोबळमानाने खालील माहिती देतो:

- ✓ विमाधारकाचे तपशील
- ✓ विषय वस्तूचे तपशील
- ✓ जे कवच हवे त्याचा प्रकार
- ✓ भौतिक वैशिष्ट्यांचे सकारात्मक व नकारात्मक तपशील – यात प्रकार आणि बांधकामाचा दर्जा, वय, अग्निशामक साधनांचा वापर, सुरक्षिततेचा प्रकार इत्यादी.,
- ✓ विम्याचा मागील इतिहास आणि नुकसान

याशिवाय विमाकर्ता जोखमीचे स्वरूप आणि मूल्य लक्षात घेऊन जोखीम स्वीकारण्या पूर्वी तिचे निरीक्षण-पूर्व सर्वेक्षण करू शकतो. प्रस्तावातील उपलब्ध माहिती, जोखीम निरीक्षण अहवाल, जास्तीची प्रश्नावली आणि अन्य दस्तावेजांच्या आधारे विमा करता निर्णय घेतो. यानंतर विमाकर्ता त्या जोखमीसाठी आकारण्याचे शुल्क ठरवतो आणि विविध लक्षणांच्या आधारे विमा हप्ता निश्चित करून विमाधारकाला कळवला जातो.

विमाकर्त्याकडून प्रस्ताव गतीने आणि कार्यक्षमतेने प्रक्रिया केले जातात आणि योग्य कालावधीत लेखी स्वरूपात कळवले जातात.

व्याख्या

अंतर्लेखन: मार्गदर्शक सूत्रांनुसार, कंपनीने 15 दिवसांच्या कालावधीत प्रस्तावावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. प्रतिनिधीने या काळवेळेचा पाठपुरावा करणे अपेक्षित असते, अंतर्गत पाठपुरावा करून आणि संभाव्य ग्राहक किंवा विमाधारकाला आवश्यक तेव्हा ग्राहक सेवेचा भाग म्हणून कळवणे आवश्यक असते. प्रस्तावाची तपासणी करून त्याच्या स्वीकाराच्या संबंधी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला अंतर्लेखन असे म्हणतात.

स्वयं चाचणी 2

मार्गदर्शक सूत्रांनुसार, विमा कंपनीने विमा प्रस्ताव _____ प्रक्रिया करणे अपेक्षित असते.

- I. 7 दिवस
- II. 15 दिवस

III. 30 दिवस

IV. 45 दिवस

C. विमा हप्ता पावती

व्याख्या

विमा हप्ता म्हणजे एक मोबदला किंवा रक्कम जी विमा करारांतर्गत विमाधारकाकडून विमा कर्त्याला विम्याची विषयवस्तू विमा आश्वासित करण्यासाठी दिली जाते.

3. विमा हप्त्याची रक्कम आगाऊ भरणे (विमा कायदा कलम 64 VB, 1938)

विमा कायदानुसार, विमा हप्ता, करार सुरु होण्याच्या तारखेपूर्वी आगाऊ भरायचा असतो. ही एक अतिशय महत्वाची तरतूद आहे, ज्यावेळी विमा हप्ता विमा कंपनीला मिळतो, एक वैध विमा करार पूर्ण होतो आणि विमा कंपनी द्वारे जोखीम धारण केली जाते. हा भाग भारतातील साधारण विम्याचे खास वैशिष्ट्य आहे.

महत्वाचे

- f) विमा कायदा कलम 64 VB असे सांगते की जोपर्यंत विमा कंपनीला विमा हप्ता आधी प्राप्त होत नाही किंवा अदा करण्याची हमी दिलेली नसते किंवा सांगितलेल्या पद्धतीने रक्कम भरणे केलेला नसतो असतो तोपर्यंत कोणताही विमाकर्ता कोणतीही जोखीम स्वीकारत नाही.
- g) ज्यात विमा प्रतिनिधी विमा पॉलिसी साठी विमाकर्त्याच्या वतीने विमा हप्ता गोळा करतो आणि अशाप्रकारे गोळा केलेला विमा हप्ता त्याचे वर्तन वजा न करता बँक व पोस्टाच्या सुट्ट्या वगळता 24 तासांच्या आत विमाकर्त्याकडे पोचवतो किंवा पोस्टाने पाठवतो.
- h) त्याच बरोबर हे सांगितले जाते की ज्या दिवशी विमा हप्ता रोख किंवा चेकच्या स्वरूपात जमा केला जातो त्या दिवशीपासून जोखीम स्वीकारली जाते.
- i) ज्यावेळी विमा हप्ता पोस्टाच्या मनीऑर्डरने किंवा चेक ने पाठवला जातो, त्यावेळी ज्या तारखेला मनीऑर्डर बुक केली गेली किंवा चेक पाठवला गेला त्या तारखेपासून, जोखीम स्वीकारली जाते.

j) पॉलिसी रद्द झाल्यास किंवा अटी आणि स्थिती यांमध्ये बदल झाल्यास किंवा अन्यथा, पॉलिसीधारकाला विमा हप्त्याचा परतावा देय असतो, आणि तो विमाकर्त्याकडून विमाधारकाला थेट क्रॉसर्ड ऑर्डर किंवा चेक किंवा पोस्टाच्या मनीऑर्डर ने पाठवला जातो आणि विमाकर्ता त्याची रीतसर पावती विमाधारकाकडून घेतो आणि असा परतावा कोणत्याही परिस्थितीत प्रतिनिधीच्या खात्यात जमा केला जात नाही.

विमा हप्ता रक्कम देण्याच्या पूर्व अटीबाबत काही अपवाद असतात, जे विमा नियम 58 आणि 59 मध्ये दिलेले आहेत.

4. विमा हप्ता भरण्याची पद्धत

महत्वाचे

विमा पॉलिसी घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीकडून किंवा पॉलिसी धारकाकडून विमाकर्त्याला भरायचा विमा हप्ता खालील पैकी कोणत्याही एका किंवा अनेक पद्धतीने भारत येऊ शकतो:

- रोख
- कोणतेही विनिमय करण्याजोगे बँकेचे साधन जसे चेक्स, मागणी ड्राफ्ट, पे ऑर्डर, भारतातील कोणत्याही शेड्युल्ड बँकेवर काढलेला बँकर्स चेक;
- पोस्टाची मनीऑर्डर;
- क्रेडिटकार्डस किंवा डेबिटकार्डस ;
- बँक हमी किंवा रोख जमा;
- इंटरनेट;
- ई-ट्रान्स्फर
- प्रस्तावक किंवा पॉलिसी धारक किंवा विमाधारक यांच्या कायमस्वरूपी सुचने द्वारे बँक ट्रान्स्फरच्या माध्यमातून थेट जमा;
- वेळोवेळी प्राधिकरणाने मान्य केलेली अन्य कोणतीही पद्धत किंवा रक्कम अदा;

आयआरडीएआय च्या विनियमानुसार, जर प्रस्तावकाने / पॉलिसी धारकाने नेट बँकिंग किंवा क्रेडिटकार्ड / डेबिटकार्ड द्वारे रक्कम अदा करण्याचे स्वीकारले तर ते केवळ प्रस्तावक / पॉलिसी धारक यांच्या नावाने असलेल्या नेट बँकिंग खाते किंवा क्रेडिटकार्ड / डेबिटकार्ड च्या माध्यमातूनच रक्कम अदा व्हायला हवी.

स्वयं चाचणी 3

विमा हप्त्याची रक्कम चेक ने दिली गेली तर, खालील पैकी कोणते विधान सत्य असेल?

- I. ज्या तारखेला चेक पोस्ट केला गेला त्या तारखेला जोखीम स्वीकारली जाईल
- II. ज्या तारखेला विमा कंपनी चेक जमा करेल त्या तारखेला जोखीम स्वीकारली जाईल
- III. ज्या तारखेला विमा कंपनीला चेक मिळाला त्या तारखेला जोखीम स्वीकारली जाईल.
- IV. ज्या तारखेला प्रस्तावकाने चेक जारी केला त्या तारखेला जोखीम स्वीकारली जाईल

D. कव्हर नोट्स / विमा प्रमाणपत्र / पॉलिसी दस्तावेज

अंतर्लेखन पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी जारी करण्यासाठी काही वेळ जातो. पॉलिसी तयार होत असताना किंवा जेव्हा विम्यासाठीची बोलणी चालू असतात आणि तात्पुरत्या स्वरूपाचे कवच पुरवणे आवश्यक असते किंवा जेव्हा प्रत्यक्ष लागू होणारा दर ठरवण्यासाठी इमारतीचे निरीक्षण सुरु असते तेव्हा, पॉलिसी च्या अंतर्गत संरक्षण स्वीकृत करण्यासाठी कव्हर नोट जारी केली जाते. काही वेळा, विमाकर्ते कव्हर नोट ऐवजी एक पत्र जारी करतात जे तात्पुरत्या स्वरूपाचे विमा कवच स्वीकृत करते.

कव्हर नोट शिक्का मारलेली नसली तरी त्यातील शब्द हे स्पष्ट करतात की संबंधित विम्याच्या वर्गानुसार विमाकर्त्याच्या पॉलिसी मधील नेहेमीच्या अटी आणि स्थिती यांच्याशी संबद्ध आहे. जोखीम जर हमी पत्राने प्रशासित असेल, ता कव्हर नोट असे सांगते की विमा अशा हमिपात्राशी संबद्ध आहे. कव्हर नोट खास विधानांशी सुद्धा, लागू असल्यास संबद्ध असते उदा. मान्य बँक विधान, प्रकटन विधान इत्यादी

कव्हर नोट मध्ये खालील गोष्टी अंतर्भूत असतील:

- a) विमाधारकाचे नाव आणि पत्ता
- b) विमा आश्वासित रक्कम
- c) विम्याचा कालावधी
- d) आश्वासित जोखीम
- e) विमा हप्त्याचा दर: दर माहित नसल्यास, तात्पुरता विमा हप्ता
- f) **आश्वासित जोखमीचे वर्णन:** उदाहरणार्थ आग विमा कव्हर नोट मध्ये इमारतीच्या ओळखीच्या खुणा . त्याचे बांधकाम आणि वापर.
- g) कव्हर नोट चा अनुक्रमांक

- h) जारी केल्याची तारीख
i) **कव्हर नोट ची वैधता** साधारणपणे पंधरा दिवसांसाठी असते आणि क्वचित 60 दिवसांपर्यंत असते

कव्हर नोट्स बहुतांशी समुद्री आणि मोटार विमा या व्यवसाय वर्गात मोडतात.

1. समुद्री विम्याच्या कव्हर नोट्स

या सामान्यतः जेव्हा जहाजाचे नाव, पॅकेजेसची संख्या (वजन), किंवा नक्की मूल्य इत्यादी माहिती नसतात, तेव्हा जारी केल्या जातात, अगदी निर्यात करताना कव्हर नोट जारी केली जाते उदा. जहाजाने पाठवण्याच्या मालातील काही भाग निर्यातदाराने डॉक वर पाठवलेला असतो. असे होऊ शकते की जहाजात पुरेशी जागा नसल्याने, ठरलेल्या जहाजाने माल जाऊ शकत नाही. त्यामुळे, एखाद्या जहाजाने पाठवण्याच्या मालाची संख्या (वजन) माहिती होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, कव्हर नोट जारी करण्याची आवश्यकता लागू शकते, जिच्यानंतर सर्व तपशील उपलब्ध झाल्यानंतर आणि विमा कंपनीला तो दिल्यानंतर नियमित पॉलिसी जारी केली जाते.

समुद्री विमा कव्हर नोट खालील शब्दात सांगितली जाऊ शकते:

- i. समुद्री विमा कव्हर नोट क्रमांक
- ii. जारी केल्याची तारीख
- iii. विमा धरकाचे नाव
- iv. या तारखेपर्यंत वैध

विनंती केल्याप्रमाणे तुम्हाला कंपनीच्या धोरणानुसार रुपये _____ पर्यंत नेहेमीच्या अटीच्या अंतर्गत विमा आश्वासित केले जात आहे.

- a) **विधाने:** इन्स्टीट्युट कार्गो विधाने A, B किंवा C , इन्स्टीट्युट विधानांनुसार वॉर SRCC जोखमी अंतर्भूत, पण 7 दिवसांच्या रद्द करण्याच्या सूचनेला संबद्ध.
- b) **अटी:** पॉलिसी जारी करण्यासाठी शिपमेंट चे तपशील शिपिंग दस्तावेजांवर दिले जावेत. जर प्रकटन आणि जहाजावर माल चढण्यापूर्वी नुकसान कोव हानी झाली तर येथे हे मान्य केले जाते की मूल्यांकनाचा आधार प्राथमिक किंमत अधिक अन्य शुल्क जे प्रत्यक्ष लागू झाले आणि ज्यासाठी विमा आश्वासित देय असेल.

अंतर्देशीय परिवहनाच्या संदर्भात पॉलिसी देण्यासाठी साधारणतः सर्व सुसंगत आवश्यक माहिती उपलब्ध असते आणि त्यामुळे त्यासाठी कव्हर नोट क्वचित लागते. तरीही काही प्रसंग असे असू शकतात की ज्यात कव्हर नोट लागू शकते आणि नंतर ती मालाचे, प्रवासाचे संपूर्ण वर्णन असलेल्या पॉलिसी द्वारे बदलली जाते.

2. मोटार विमा कव्हर नोट्स

या एका ठराविक स्वरूपात कंपन्यांकडून जारी केल्या जातात, मोटार विमा कव्हर नोट मधील क्रियाशील विधान याप्रमाणे असू शकते:

“फॉर्म मध्ये उल्लेख केलेल्या विमाधारकाने, खाली दिल्यानुसार, वर्णन केल्याप्रमाणे मोटार वाहन/ने यांचा विमा प्रस्तावित केला असून आणि विमा हप्ता म्हणून रुपये...भरले आहेत, कंपनीच्या नेहेमीच्यापॉलिसी च्या फॉर्ममधील अटीनुसार दिल्याप्रमाणे जोखीम आश्वसित केलेली आहे (खाली दिलेल्या खास अटी लागू करून), कंपनीने लेखी सूचना देऊन कवच रद्द केले नाही ज्यामध्ये विमा रद्द होईल आणि विमा हप्त्याचा प्रमाणातील काही भाग अशा विम्यासाठी जितका काळ कंपनी जोखीम घेईल तितक्या काळासाठी देय असेल.”

मोटार विमा कव्हर नोटमध्ये साधारणतः खालील तपशील असतात:

- नोंदणी खुण आणि क्रमांक, किंवा विमा आश्वसित वाहनाचे वर्णन / क्युबिक क्षमता / वहन क्षमता / बनावट / उत्पादनाचे वर्ष , इंजिन क्रमांक, चासी क्रमांक
- नाव आणि विमाधारकाचे नाव
- कृतीसाठी विमा कवच सुरु होण्याची तारीख आणि वेळ. वेळ, तारीख
- विमा समाप्त होण्याची तारीख
- व्यक्ती किंवा व्यक्तींचे प्रकार जे हे वाहन चालवू शकतात
- वापराची मर्यादा
- काही असल्यास, वाढीव जोखमी

वाहन विमा कव्हर नोट मध्ये एक प्रमाणपत्र असते जे मोटार वाहने कायदा 1988 च्या प्रकरणे X आणि XI च्या तरतुदीनुसार जारी केलेले असते.

महत्वाचे

कव्हर नोट ची वैधता एका वेळी पुढील 15 दिवसांसाठी वाढवता येऊ शकते, कोणत्याही परिस्थितीत कव्हर नोट चा एकूण वैधता कालावधी दोन महिन्यांपेक्षा अधिक असू शकत नाही.

टीप: कव्हर नोट मधील शब्द रचना प्रत्येक विमाकर्त्यानुसार बदलू शकते.

बहुतांशी कंपन्यांद्वारे कव्हर नोट्स चा वापर टाळण्यात येतो. सध्याचे तंत्रज्ञान पॉलिसी दस्त तातडीने जारी करण्यासाठी चालना देते.

3. विम्याचे प्रमाणपत्र – मोटार विमा

जेथे कोठे आवश्यकता असेल तेथे विमा अस्तित्वात असल्याचा पुरावा विमा प्रमाणपत्र देते. उदाहरणार्थ, पॉलिसी शिवाय, मोटार वाहन कायद्याच्या आवश्यकते प्रमाणे विम्याचे प्रमाणपत्र जारी केले जाते. हे प्रमाणपत्र पोलीस आणि नोंदणी प्राधिकरणा साठी विम्याचा पुरावा देते. खासगी कारसाठी नमुना प्रमाणपत्र म्हणून आवश्यक वैशिष्ट्याच्या सह खाली दिले आहे.

मोटार वाहन कायदा, 1988 विम्याचे प्रमाणपत्र

प्रमाणपत्र क्रमांक

पॉलिसी क्रमांक

1. नोंदणी खुण आणि क्रमांक, नोंदणीचे ठिकाण, इंजिन क्र / चासिस क्र / बनावट / उत्पादनाचे वर्ष.
2. बॉडी चा प्रकार / सी,सी. / प्रवासी क्षमता / विमा हप्ता / नोंदणी प्राधिकारयाचे नाव,
3. भौगोलिक क्षेत्र – भारत. `
4. विमा केलेले प्रकट मूल्य (IDV)
5. विमाधारकाचे नाव आणि पत्ता, व्यवसाय किंवा पेशा.
6. कायद्याच्या साठी विमा कवच सुरु होण्याची तारीख.तारखे पासून.....वाजता
7. विमा कवच संपण्याची तारीख:च्या मध्यरात्री
8. वाहन चालवण्यासाठी अनुमत व्यक्ती किंवा व्यक्तींचा प्रकार.

खालीलपैकी कोणीही:

(a) विमाधारक:

(b) कोणीही व्यक्ती जो विमाधारकाच्या हुकुमावरून किंवा त्याच्या परवानगीने चालवत असेल. अर्थात, चालवणाऱ्या व्यक्तीकडे अपघाताच्या वेळी चालू वाहन परवाना असेल आणि असा परवाना ठेवण्यासाठी किंवा घेण्यासाठी तो अपात्र केलेला नसेल. त्याशिवाय, ज्याच्याकडे चालू शिकारू परवाना असेल तर तो हि असे वाहन चालवू शकतो आणि अशी व्यक्ती केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 3 ची गरज पूर्ण करतो.

वापरासाठीच्या मर्यादा

हि पॉलिसी खालील उद्देशांशिवायच्या वापरासाठी कवच देते:

(a) भाड्याने देणे किंवा बक्षीस;

(b) मालाची वाहतूक (व्यक्तिगत सामानाशिवाय)

- (c) संघटित शर्यती,
- (d) शर्यत,
- (e) गती परीक्षण
- (f) विश्वासाहता तपासणी Trials
- (g) मोटार व्यवसायाशी संबंधित कोणत्याही उद्देशासाठी.

मी/आम्ही येथे प्रमाणित करतो की हे प्रमाणपत्र ज्या पॉलिसीशी निगडीत आहे तसेच हे विमा प्रमाणपत्र मोटार वाहन कायदा, 1988 मधील प्रकरण X आणि प्रकरण XI च्या तरतुदीनुसार जारी केले.

परीक्षण केले

(अधिकृत विमाकर्ता)

मोटार वाहन विमा प्रमाणपत्र योग्य त्या अधिकाऱ्यांच्या तपासणीसाठी वाहनामध्ये नेहेमी बाळगणे आवश्यक आहे.

4. पॉलिसी दस्त

पॉलिसी हा एक औपचारिक दस्त असतो जो विमा कराराचा पुरावा सदर करतो. हा दस्त भारतीय शिक्के कायदा 1899 च्या तरतुदीनुसार शिक्का मारलेले असले पाहिजे.

साधारण विमा पॉलिसी मध्ये खालील गोष्टी असतात:

- a) विमा धारकांचे(ची) आणि विषयवस्तू मध्ये विमा करण्यायोग्य स्वारस्य असणाऱ्या व्यक्तीचे(ची) नाव(वे) आणि पत्ता(त्ते);
- b) विमा आश्वसित मालमत्ता किंवा स्वारस्याचे पूर्ण वर्णन;
- c) पॉलीसीमधील मालमत्तेचे किंवा विमा आश्वसित स्वारस्याचे स्थान/ने आणि जेथे योग्य असेल तेथे त्यांचे विमा आश्वसित मूल्य;
- d) विम्याचा कालावधी;
- e) विमा आश्वसित रक्कम;
- f) आश्वसित संकटे आणि अपवाद;
- g) लागू होणारे कोणतेही जास्तीचे / वजा होणारे;
- h) देय विमा हप्ता आणि जेथे विमा हप्ता तात्पुरता असतो आणि समायोजित केला जातो, विमा हप्ता समायोजनाचा आधार
- i) हमीपत्रे;

- j) पॉलिसी अंतर्गत विमा हक्क करावा लागेल असा प्रसंग घडल्यास, विमाधारकाने करावयाची कृती;
- k) पॉलिसी अंतर्गत विमा हक्क करावा लागेल असा प्रसंग घडल्यास, विमाधारकाचे विम्याच्या विषय वस्तू संबंधात असणारी कर्तव्ये आणि अशा परिस्थितीत विमाकर्त्याचे हक्क;
- l) कोणत्याही खास अटी;
- m) चुकीचे प्रतिनिधित्व, अफरातफर, भौतिक सत्यस्थिती लपवणे किंवा विमाधारकाचा असहकार या आधारावर पॉलिसी रद्द करण्याची तरतूद;
- n) विमाकर्त्याच्या ज्या पत्त्यावर पॉलिसी संदर्भातील सर्व संपर्क केला जावा तो पत्ता;
- o) उपलब्ध असल्यास रायडर्स चे तपशील;
- p) तक्रार निवारण यंत्रणेचे तपशील आणि ओम्बड्समन चा पत्ता

प्रत्येक विमाकर्त्याने विमाधारकाला, त्याने पॉलिसीच्या अटीनुसार विमा हक्क दाखल करण्याबाबत पूर्ण करण्याच्या गोष्टीची माहिती दिली पाहिजे आणि त्याने पूर्ण केल्या पाहिजेत अशा प्रक्रियासंबंधी ठराविक कालावधीत माहिती देत राहिले पाहिजे, ज्यामुळे विमाकर्त्याला विमा हक्क लवकर देणे शक्य होईल.

स्वयं चाचणी 4

खालीलपैकी कव्हर नोट्स च्या संदर्भात कोणते विधान सत्य आहे?

- I. कव्हर नोट्स बहुतांशी आयुर्विम्यामध्ये वापरल्या जातात
- II. कव्हर नोट्स साधारण विम्याच्या सर्व वर्गांमध्ये वापरल्या जातात
- III. कव्हर नोट्स बहुतांशी वैद्यकीय विम्यामध्ये वापरल्या जातात
- IV. कव्हर नोट्स बहुतांशी साधारण विम्यातील समुद्री आणि मोटार विमा वर्गासाठी वापरल्या जातात

E. हमीपत्रे

विमा करारातील हमीपत्रे करारांतर्गत विमाकर्त्याची देयता मर्यादित करण्यासाठी वापरली जातात. विमाकर्ते सुयोग्य अशी हमीपत्रे वापरून धोका कमी करतात. हमीपत्रात विमाधारक अशा प्रकारची कर्तव्ये मान्य करतो जी एका विशिष्ट कालावधीत पूर्ण करायची असतात, आणि विमाकर्त्याची देयता विमाधारकाने केलेल्या कर्तव्यांच्या पूर्ततेवर अवलंबून असते. हमीपत्रे जोखमी व्यवस्थापित करणे आणि सुधारणे यासाठी महत्वाची भूमिका बजावतात.

हमीपत्र म्हणजे पॉलिसी मध्ये स्पष्ट रूपात व्यक्त केलेली अट असते जी कराराच्या वैधतेसाठी शब्दशः अंमलात आणावी लागते. हमीपत्र हे स्वतंत्र दस्त नसते. ते कव्हर नोट्स आणि पॉलिसी दस्त या दोन्हीचा भाग असते. ती कराराची पूर्व अट असते. तिचे पालन आणि अंमलबजावणी, मग त्याचा संबंध जोखमीशी असो किंवा नसो, काटेकोरपणे आणि शब्दशः करावी लागते. हमीपत्राचा भंग झाल्यास, आणि हे जरी सिद्ध झाले की तो एखाद्या नुकासानीसाठी कारणीभूत नाही तरी, विमाकर्त्याच्या निर्णयानुसार पॉलिसी प्रभावहीन होऊ शकते. असे असले तरी, प्रत्यक्षात, हमीपत्राचा भंग केवळ तांत्रिक स्वरूपाचा आहे आणि कोणत्याही प्रकारे नुकसानासाठी योगदान देत नाही किंवा ते वाढवत नाही, (नुकसान अप्रमाणित हक्क म्हणून हाताळले जाऊ शकते आणि भरपाई केली जाऊ शकते) विमाकर्ते त्यांच्या रिवाजानुसार आणि कंपनी च्या धोरणानुसार विवेकाने विमा हक्कांवर प्रक्रिया करू शकतात.

1. आग विम्यातील हमीपत्र खाली दिली आहेत

हमी घेतली जाते की, कोणताही धोकादायक माल पॉलिसी चालू असताना विमा आश्वासित इमारतीत साठवला जाणार नाही.

सुप्त जोखीम: हमी घेतली जाते की कोणतेही उत्पादन विमा आश्वासित इमारतीत ओळीने 30 दिवसांच्या कालावधीत चालणार नाही.

सिगारेट फिल्टर उत्पादन: हमी घेतली जाते की 30°C पेक्षा कमी ज्वलनबिंदू असणारे द्रावक इमारतीमध्ये वापरले/ साठवले जाणार नाही

2. **समुद्री विम्यामध्ये,** हमीपत्राची अशाप्रकारे व्याख्या केली जाते: “अभिवचनासह हमी, असे त्याला म्हणतात, ज्याद्वारे विमाधारक काही विशिष्ट गोष्ट करेल किंवा करणार नाही, किंवा काही अट पूर्ण करेल, किंवा ज्यात तो विशिष्ट सत्यस्थितीच्या अस्तित्वाला होकार देईल किंवा नाकारेल अशी हमी.”

समुद्री मालाच्या विम्यामध्ये, अशी हमी घेतली जाते की, माल (उदा.चहा) टीनचे आवरण असलेल्या डब्यांमध्ये भरला जाईल. **समुद्री जहाजाचा विमा** यामध्ये हमी घेतली जाते की जहाज विशिष्ट विभागात प्रवास करणार नाही, ज्यामुळे विमाकर्त्याला अंदाज येतो की त्याने आश्वासित केलेल्या कवचाची जोखीम किती प्रमाणात आहे. जर हमीचा भंग झाला तर विमाकर्त्याला पुढील देयते मधून भंग झाल्याच्या तारखे पासून स्वतःची मुक्तता करण्याची परवानगी असते.

3. **चोरीच्या विम्यामध्ये,** हमी घेतली जाते की मालमातेवर रखवालदारा मार्फत चोवीस तास लक्ष ठेवले जावे. केवळ पॉलिसी मधील जोडलेल्या हमी योग्य प्रकारे पाळल्या गेल्या तर पॉलिसी चे दर, अटी आणि स्थिती तशाच राहतात.

स्वयं चाचणी 5

हमीपत्राच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

- I. हमीपत्र अशी अट आहे जी पॉलिसी मध्ये न लिहिता सूचित केली जाते
- II. हमीपत्र अशी अट असते जी पॉलिसी मध्ये स्पष्ट पणे उधृत केलेली असते
- III. हमीपत्र अशी अट असते जी पॉलिसी मध्ये स्पष्टपणे उधृत केलेली असते आणि विमाधारकाला पॉलिसी दस्ताचा भाग म्हणून नव्हे तर स्वतंत्रपणे कळवली जाते.
- IV. हमीचा भंग केला गेला तरीही जर त्याचा संबंध जोखमीशी नसेल तर विमा हक्क अदा केला जातो

F. पुष्टी

विमाकार्याची अशी पद्धत असते की एका प्रमाणित फॉर्म मध्ये पॉलिसी जारी करणे; ज्यात काही संकटे आश्वासित करणे आणि काही वगळणे.

व्याख्या

पॉलिसी मधील काही अटी आणि स्थिती पॉलिसी देताना दुरुस्त करण्याची आवश्यकता असेल तर, दस्तामध्ये दुरुस्त्या / बदल करून केल्या जातात त्यांना पुष्टी असे म्हटले जाते.

पुष्टी पॉलिसी ला जोडली जाते आणि तिचा एक भाग बनते. पॉलिसी आणि पुष्टी एकत्र मिळून कराराचा पुरावा बनतो. पॉलिसी चालू असण्याच्या काळातही काही बदल / दुरुस्त्या नोंदण्यासाठी पुष्टी जारी केल्या जाऊ शकतात.

जेव्हा केंव्हा भौतिक माहिती बदलते, त्यावेळी विमाधारकाने विमा कंपनीला त्याची नोंद घ्यायला सांगावे लागते आणि ती नोंद पुष्टीच्या माध्यमातून विमा कराराचा भाग बनते.

साधारणतः खालील गोष्टींशी संबंधित पॉलिसीसाठी पुष्टी आवश्यक असते:

- a) विमा आश्वासित रक्कमे मधील अस्थिरता / बदल
- b) विक्री, गहाणखत इत्यादी द्वारे विमा करण्यायोग्य स्वारस्यामध्ये बदल
- c) वाढीव संकटे आश्वासित करण्यासाठी विम्याचा विस्तार / पॉलिसी कालवधी मध्ये वाढ
- d) जोखमी मध्ये बदल, उदा. आग विम्यामध्ये बांधकामात बदल, किंवा वापरत बदल
- e) अन्य स्थानाकडे मालमत्तेचे स्थानांतरण
- f) विमा रद्द करणे

g) नाव किंवा पत्ता इत्यादी मध्ये बदल

नमुना

उदाहरणादाखल, काही पुष्टीच्या मजकुराचे नमुने खाली दिले आहेत:

रद्द करणे

विमाधारकाच्या विनंतीनुसार या पॉलिसी अंतर्गत केलेला विमाया तारखेपासून रद्द केल्याचे घोषित करण्यात येत आहे. हा विमामहिन्यांसाठी अस्तित्वात होता, विमाधारकाला कोणताही परतावा देय नाही.

साठा मूल्य कवच वाढवणे:

"विमाधारकाने सुचवल्यानुसार या पॉलिसी अंतर्गत आश्वासित साठा वाढवला आहे आणि येथे मान्य करण्यात येते की आश्वासित रक्कम बदल करून खाली दिल्यानुसार रुपये..... करण्यात आली आहे:

(वर्णन) रुपये

(वर्णन) रुपये

ज्याचा मोबदला म्हणून वाढीव हप्ता रुपये आकारण्यात आला आहे.
पुढील वार्षिक हप्ता रुपये

आता एकूण विमा रुपये.....इतका आहे

अन्य बाबतीत या पॉलिसी च्या अटी, तरतुदी आणि स्थिती यांच्याशी संबद्ध.

समुद्री पॉलिसी मध्ये असंगत संकट अंतर्भूत करण्यासाठी कवचाचा विस्तार

विमाधारकाच्या विनंती नुसार, वरील पॉलिसी अंतर्गत जहाज फुटण्याची जोखीम अंतर्भूत करण्यास मान्यता दिली आहे.

याचा मोबदला म्हणून, विमाधारकाला वाढीव विमाहप्ता रुपये आकारण्यात आला आहे.

वहनाच्या पद्धतीमधील बदल

विमाधारकाने घोषित केल्यानुसार वरील पॉलिसी अंतर्गत मालापैकी 2 पिंपे अत्तर ज्यांची किंमत रुपयेअसून जहाजावर चढवलेले आहेत, येथे ती जेटीसन आणि ओव्हरबोर्ड या जोखमीसाठी आश्वासित करण्याचे मान्य करण्यात येते.

याचा मोबदला म्हणून, विमाधारकाला वाढीव विमाहप्ता खालीलप्रमाणे आकारण्यात येतो.

वाढीव विमाहप्ता रुपये

स्वयं चाचणी 6

जर पॉलिसी मधील काही अटी आणि स्थिती पॉलिसी देताना दुरुस्त करण्याची आवश्यकता असेल तर, त्या _____ च्या माध्यमातून दुरुस्त्या करून करण्यात येते.

- I. हमीपत्र
- II. पुष्टी
- III. बदल
- IV. दुरुस्त्या करणे शक्य नाही

G. पॉलीसीचा अन्वयार्थ

विम्याचे करार लिखित स्वरूपात व्यक्त केले जातात आणि विमा पॉलिसी चा मजकूर विमाकर्त्या द्वारे तयार केलेला असतो. या पॉलिसी काही रचनेच्या किंवा अर्थ लावण्याच्या काही सुनिश्चित नियमांच्या माध्यमातून केला जातो, जे विविध न्यायालयांनी प्रस्थापित केले आहेत. रचनेचा सर्वात महत्वाचा नियम असा आहे की **बाजूंचे हेतू समजून घेतले पाहिजेत आणि हा हेतू पॉलिसी मध्येच शोधला पाहिजे**. पॉलिसी संदिग्धपणे दिली गेली असेल तर न्यायालय तिचा अर्थ विमाधारकाच्या बाजूने आणि विमाकर्त्याच्या विरुद्ध लावेल कारण साधारण तत्वानुसार पॉलिसीच्या मजकुराची रचना विमाकर्त्याने केलेली असते.

पॉलिसीचे शब्द खालील नियमानुसार समजून घेतले जातात आणि त्यांचा अर्थ लावला जातो:

- a) स्पष्ट अट सूचित अटीला अमान्य करते अपवाद ज्यात असे करण्यात सातत्य नसते.

- b) प्रमाणित छापलेली पॉलिसी किंवा त्यातील हाताने लिहिलेले भाग यांच्यातील संज्ञांच्या विरोधाभासाच्या प्रसंगी टाईप केलेला किंवा हाताने लिहिलेला भाग करारातील बाजूंच्या हेतू व्यक्त करतात असे मानले जाते, आणि त्यांचा अर्थ मूळ छापलेल्या शब्दांच्या अर्थाला अमान्य करेल.
- c) जर एखादी पुष्ठी कराराच्या बाकीच्या भागाशी विसंगत असेल पुष्ठीचा अर्थ स्वीकारला जाईल कारण तो नंतर तयार झालेला दस्त आहे.
- d) तिरक्या अक्षरातील विधाने नेहेमीच्या छपाई मधील शब्द जेथे ते सातत्यपूर्ण नाहीत, तेथे दुर्लक्षिली जातील.
- e) पॉलिसी च्या समासात छापलेली किंवा टाईप केलेली विधाने पॉलीसीच्या मूळ मजकुरापेक्षा अधिक महत्वाची समजली जातात
- f) पॉलिसीला जोडलेली किंवा चिकटवलेली विधाने, यांच्या समोर पॉलिसीच्या समासातील विधाने आणि मूळ मजकुरातील विधाने दुर्लक्षिली जातात
- g) टाईप केलेला मजकूर किंवा निगडीत रबरी शिक्का मारला असल्यास छापील मजकूर दुर्लक्षिला जातो.
- h) हाताने लिहिलेला मजकूर टाईप केलेल्या किंवा शिक्का मारलेल्या मजकुरा पेक्षा अग्रक्रमावर मानला जातो.
- i) शेवटी, जेथे संदिग्धता असते किंवा स्पष्टता कमी असते तेथे व्याकरण आणि शुद्धलेखनाचे नियम लावले जातात.

महत्वाचे

1. पॉलिसीची रचना

विमा पॉलिसी हा व्यापारिक कराराचा पुरावा असतो आणि न्यायालयाने स्वीकारलेले रचनेचे आणि अर्थ लावण्याचे साधारण नियम अन्य कराराप्रमाणेच विमा कराराला लागू होतात.

रचनेचा महत्वाचा नियम असा आहे की कराराच्या बाजूंचा हेतू समजून घेतला पाहिजे, हा हेतू पॉलिसी दस्तामधून व त्याला जोडलेल्या आणि कराराचा भाग बनलेल्या प्रस्ताव फॉर्म, विधाने, पुष्ठी, हमीपत्र इत्यादी मधूनच शोधला पाहिजे.

2. मजकुराचा अर्थ

वापरलेले शब्द त्यांच्या नेहेमीच्या आणि प्रचलित अर्थाने समजले जातात. शब्दांचा अर्थ लावताना रस्त्यावरचा सामान्य माणूस जसा अर्थ लावेल तो घेतला पाहिजे. अशाप्रकारे “आग” म्हणजे ज्वाला किंवा प्रत्यक्ष जळणे .

दुसऱ्या बाजूला, ज्या शब्दांना सामान्य व्यावसायिक किंवा व्यापारिक अर्थ असतो त्यांचा अर्थ त्याच अर्थाने घेतला जाईल जोपर्यंत वाक्याचा संदर्भ अन्य काही सुचवत नाही. जेथे शब्द त्यांच्या वैधानिक, त्यांच्या व्याख्येनुसार वापरले असतील, जसे भारतीय दण्ड विधाना नुसार “चोरी”.

विमा पॉलिसी मध्ये वापरलेले अनेक शब्द मागील कायदेशीर निर्णयांचा विषय असतो आणि असे वरच्या न्यायालयाचे निर्णय खालच्या न्यायालयाला बंधनकारक असतात. तांत्रिक संज्ञा जोपर्यंत तसे न करण्याबाबत काही सूचित केले गेले नसेल तोपर्यंत नेहेमी त्यांच्या तांत्रिक अर्थासह दिल्या जाव्यात.

H. नवीकरण सूचना

बहुतांश साधारण विमा पॉलिसी वार्षिक तत्वावर केल्या जातात.

जरी विमाकर्त्यांवर पॉलिसी विशिष्ट तारखेला समाप्त होत आहे हे कळवण्याचे कोणतेही कायद्याचे बंधन नसले तरीही, एक सौजन्य म्हणून आणि निकोप व्यावसायिक पद्धत म्हणून विमाकर्ते नवीकरण सूचना समाप्ती तारखेच्या आधीच जारी करतात, आणि पॉलिसी नवीकरण करण्यासाठी आमंत्रित करतात. या सूचनेत पॉलिसी चे सर्व महत्वाचे तपशील जसे आश्वासित रक्कम, वार्षिक हप्ता , इत्यादी असतात. त्याच बरोबर विमाधारकाला अशी सूचना देण्याची पद्धत आहे की त्याने जोखमी मध्ये काही भौतिक बदल झाले असतील तर कळवावेत.

मोटर विमा नवीकरण सूचनेत, उदाहरणार्थ, विमाधारकाचे लक्ष वेधले पाहिजे की सद्य आवश्यकतांच्या संदर्भात विमा आश्वासित रक्कमेत फेरबदल करणे (उदा, विमाकर्त्यांच्या वाहनाचे घोषित मूल्य)

विमाकर्त्यांचे लक्ष या वैधानिक तरतुदीकडे ही वेधले पाहिजे की विमा हप्ता आगाऊ भरल्याशिवाय कोणतीही जोखीम स्वीकारली जात नाही.

स्वयं चाचणी 7

नवीकरण सूचनेच्या संदर्भात खालील पैकी कोणते विधान योग्य आहे?

- I. विनियमांच्या नुसार विमाकर्त्यांवर कायदेशीर बंधन आहे की त्यांनी पॉलिसी समाप्त होण्यापूर्वी 30 दिवस विमाकर्त्याला नवीकरण सूचना पाठवली पाहिजे
- II. विनियमांच्या नुसार विमाकर्त्यांवर कायदेशीर बंधन आहे की त्यांनी पॉलिसी समाप्त होण्यापूर्वी 15 दिवस विमाकर्त्याला नवीकरण सूचना पाठवली पाहिजे
- III. विनियमांच्या नुसार विमाकर्त्यांवर कायदेशीर बंधन आहे की त्यांनी पॉलिसी समाप्त होण्यापूर्वी 7 दिवस विमाकर्त्याला नवीकरण सूचना पाठवली पाहिजे
- IV. विनियमांच्या नुसार विमाकर्त्यांवर कोणतेही कायदेशीर बंधन नाही की त्यांनी पॉलिसी समाप्त होण्यापूर्वी विमाकर्त्याला नवीकरण सूचना पाठवली पाहिजे

सारांश

- a) दस्तावेज करण्याची पहिली पायरी म्हणजे प्रस्ताव फॉर्मस ज्यांच्या माध्यमातून विमा धारक स्वतः संबधी माहिती देतो
- b) भौतिक माहिती उघड करण्याचे कर्तव्य पॉलिसी चालू होण्यापूर्वी सुरु होते आणि ते करार संपल्यानंतरही सुरु राहते.
- c) विमा कंपनी साधारण पणे प्रस्ताव फॉर्म च्या शेवटी प्रकटन घालतात ज्यावर विमाकर्त्याने स्वाक्षरी करायची असते.
- d) प्रस्ताव फॉर्म च्या घटकांमध्ये अंतर्भूत होतात:
 - i. प्रस्तावकाचे पूर्ण नाव
 - ii. प्रस्तावकाचा पत्ता आणि संपर्क तपशील
 - iii. प्रस्तावकाचा पेशा, नोकरी किंवा व्यवसाय
 - iv. विम्याच्या विषय वस्तूची ओळख आणि तपशील
 - v. विमा आश्वासित रक्कम
 - vi. मागील आणि सध्याचा विमा
 - vii. नुकसानीचा अनुभव
 - viii. विमाधारका द्वारे प्रकटन
- e) विमा प्रतिनिधी, जो मध्यस्थ म्हणून काम करतो, त्याची ही जबाबदारी असते की विमाधारका द्वारे जोखमी संबंधीची सर्व भौतिक माहिती विमाकर्त्याला दिली जाईल याची खात्री करणे.

- f) प्रस्ताव तपासणे आणि त्याचा स्वीकार करण्यासंबंधी निर्णय घेणे याला अंतर्लेखन असे म्हणतात.
- g) विमा हप्त्या म्हणजे मोबदल किंवा विमाधारका द्वारे विमा करारांतर्गत विम्याच्या विषय वस्तूचा विमा करण्यासाठी विमाकर्त्याला अदा केलेली रक्कम.
- h) विमा हप्त्याची रक्कम रोखीने, बँकेचे कोणतेही मान्यता प्राप्त विनिमयायोग्य साधन, पोस्टल मनीऑर्डर, क्रेडिटकार्ड किंवा डेबिटकार्ड, इंटरनेट, ई-ट्रान्स्फर, थेट जमा किंवा प्राधिकरणाने वेळोवेळी मान्य केलेली कोणतीही पद्धत.
- i) कव्हर नोट म्हणजे जेव्हा पॉलिसी प्रलंबित असते किंवा जेव्हा विम्यासाठीच्या वाटाघाटी चालू असतात आणि तात्पुरत्या काळासाठी विमा कवच देणे आवश्यक असते तेव्हा कव्हर नोट दिली जाते.
- j) कव्हर नोट्स बहुतांशी समुद्री आणि मोटार वाहन विमा प्रकारच्या व्यवसायात वापरल्या जातात.
- k) विमा प्रमाणपत्र जेथे विमा अस्तित्वात असल्याचा पुरावा देणे आवश्यक असते तेथे दिले जाते.
- l) पॉलिसी म्हणजे विम्याच्या कराराचा पुरावा देणारा औपचारिक दस्त.
- m) हमी म्हणजे अशी अट जे स्पष्टपणे पॉलिसी मध्ये सांगितलेली असते जी कराराच्या वैधतेसाठी शब्दशः पाळावी लागते.
- n) पॉलिसी देताना काही अटी आणि स्थिती बदलण्याची आवश्यकता असेल तर दुरुस्त्या आणि बदल असलेल्या दस्ताच्या माध्यमातून केले जाते त्याला पुष्टी असे म्हणतात.
- o) रचनेचा सर्वात महत्वाचा नियम आहे की कराराच्या बाजूंचा हेतू समजून घेतला पाहिजे आणि हा हेतू पॉलिसी मध्येच शोधले पाहिजे.

महत्वाच्या संज्ञा

- a) पॉलिसी फॉर्म
- b) विमा हप्त्याचा आगारु भरणा
- c) कव्हर नोट
- d) विम्याचे प्रमाणपत्र
- e) नवीकरण सूचना
- f) हमीपत्र

स्वयं चाचणीची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे III.

योगदानाचे तत्व याची खात्री करते की एकाच विषयवस्तू अनेक विमाकर्त्यांनी आश्वासित केल्यास ; त्यांनी एकत्र येऊन विमा हक्का मध्ये त्यांच्या उद्भवाच्या प्रमाणात योगदान द्यावे.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे II.

मार्गदर्शक सूत्रांनुसार, विमा कंपनीने विमा प्रस्ताव 15 दिवसात प्रक्रिया करावा लागतो.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे I.

विमा हप्ता चेकने भरल्यास, चेक ज्या तारखेला पोस्ट केला गेला त्या तारखेला जोखीम स्वीकारली जाते.

उत्तर 4

योग्य उत्तराचा पर्याय आहे IV.

कव्हर नोट्स बहुतांशी समुद्री आणि मोटार वाहन विमा या साधारण विमा वर्गात वापरल्या जातात.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे II.

हमीपत्र म्हणजे एक अट असते जी पॉलिसी मध्ये स्पष्टपणे सांगितलेली असते.

उत्तर 6

योग्य पर्याय आहे II.

पॉलिसी देताना काही अटी आणि स्थिती मध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास, पुष्टीच्या माध्यमातून दुरुस्त्या करून केले जाते.

उत्तर 7

योग्य पर्याय आहे IV.

विनियमानुसार पॉलिसी च्या समाप्ती पूर्वी त्यांनी नवीकरण सूचना पाठवायला हवी असे विमाकर्त्यांवर कोणतेही कायदेशीर बंधन नसते.

स्वयं परीक्षण प्रश्न

प्रश्न 1

पॉलिसी अंतर्गत विमाकर्त्याची अधिकतम देयता म्हणजे _____ असते

- I. विमा आश्वासित रक्कम
- II. विमा हप्ता
- III. शरणता मूल्य
- IV. नुकसानीची रक्कम

प्रश्न 2

कराराच्या अंतर्गत विमाकर्त्याने दिलेला मोबदला किंवा अदा केलेले मूल्य म्हणजे _____

- I. विमा हक्क रक्कम
- II. शरणता मूल्य
- III. परिपक्वता मूल्य
- IV. विमा हप्ता

प्रश्न 3

विमा कराराचा पुरावा म्हणून जो दस्त देण्यात येतो त्याला _____ म्हणतात.

- I. पॉलिसी
- II. कव्हर नोट
- III. पुष्टी
- IV. विमा प्रमाणपत्र

प्रश्न 4

माहिती उघड करण्याचे कर्तव्य सुरु होते

- I. पॉलिसी चालू होण्यापूर्वी
- II. पॉलिसी चालू झाल्यानंतर
- III. पॉलिसी चालू होण्या पूर्वी आणि पॉलिसी चालू असण्याच्या दरम्यान
- IV. असे कोणतेही कर्तव्य नाही

प्रश्न 5

भौतिक सत्यस्थिती

- I. म्हणजे पॉलिसी अंतर्गत आशवासित सर्व साहित्याची किंमत
- II. जोखीम मुल्यांकन करण्यासाठी महत्वाची नाही
- III. अंतर्लेखकाच्या निर्णयावर प्रभाव टाकते म्हणून महत्वाची
- IV. महत्वाचे नाही कारण त्याचा अंतर्लेखकाच्या निर्णयावर काही परिणाम होत नाही

प्रश्न 6

आग विम्याच्या प्रस्तावात हे जाणून घेतात

- I. उत्पादनाची प्रक्रिया
- II. साठवलेल्या मालाचा तपशील
- III. इमारतीचे बांधकाम
- IV. वरीलपैकी सर्व

प्रश्न 7

विमा हप्ता स्वीकारला जाऊ शकत नाही

- I. रोखीत
- II. चेक द्वारे
- III. प्रॉमिसरी नोट द्वारे

IV. क्रेडिटकार्ड द्वारे

प्रश्न 8

मोटार विमा प्रमाणपत्र

- I. बंधनकारक नाही
- II. स्वतः बरोबर कायम बाळगले पाहिजे
- III. कार मध्ये नेहेमी ठेवले पाहिजे
- IV. बँक लॉकर मध्ये ठेवले पाहिजे

प्रश्न 9

हमीपत्र म्हणजे

- I. पॉलिसी मध्ये स्पष्ट पणे सांगितलेली अट
- II. ज्याचे पालन करावे असे
- III. a आणि b दोन्ही
- IV. वरील पैकी काहीही नाही

प्रश्न 10

मोटार वाहन विम्याची नवीकरण सूचना जारी केली जाते

- I. पॉलिसी समाप्त होण्या पूर्वी विमाधारका द्वारे
 - II. पॉलिसी समाप्त होण्या पूर्वी विमाकर्त्या द्वारे
 - III. पॉलिसी समाप्त झाल्यानंतर विमाधारका होण्या पूर्वी
 - IV. पॉलिसी समाप्त झाल्यानंतर विमाकर्त्याद्वारे
-

स्वयं-परीक्षण प्रश्नांची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे I.

पॉलिसी अंतर्गत विमाकर्त्याची अधिकतम देयतेची मर्यादा म्हणजे विमा आश्वासित रक्कम.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे IV.

करारांतर्गत विमाधारकाने द्यायचा मोबदला किंवा अदा केलेली रक्कम म्हणजे विमा हप्ता.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे I.

विमा कराराचा पुरावा देणारा दस्त म्हणजे पॉलिसी.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे III.

माहिती उघड करण्याचे कर्तव्य पॉलिसी चालू होण्या पूर्वीपासून आणि पॉलिसी चालू असण्याच्या दरम्यान असते

उत्तर 5

योग्य पर्याय आहे III.

भौतिक सत्यस्थिती महत्वाची असते कारण ती अंतर्लेखकाच्या निर्णयावर प्रभाव टाकते.

उत्तर 6

योग्य पर्याय आहे IV.

आग विमा प्रस्तावात उत्पादनाची प्रक्रिया, साठवल्या जाणाऱ्या पदार्थाचे तपशील आणि इमारतीचे बांधकाम.

उत्तर 7

योग्य पर्याय आहे ।।।

विमा हप्ता प्रॉमिसरी नोट द्वारे स्वीकारला जाऊ शकत नाही.

उत्तर 8

योग्य पर्याय आहे ।।।

मोटार विम्याचे प्रमाणपत्र नेहेमी कार मध्ये ठेवले पाहिजे.

उत्तर 9

योग्य पर्याय आहे ।।।

हमीपत्र म्हणजे पॉलिसी मधील स्पष्टपणे सांगितलेली अट जिचे पालन केले गेले पाहिजे.

उत्तर 10

योग्य पर्याय आहे ।।.

मोटार वाहन विम्याच्या नवीकरणाची सूचना पॉलिसी संपण्यापूर्वी विमाकर्त्याद्वारे दिली जाते.

B. परिशिष्ट

परिशिष्ट - A

मोटार वाहन विमा प्रस्ताव फॉर्म खासगी कार / दुचाकी – पॅकेज पॉलिसी

प्रस्तावकाचे नाव							
संपर्कासाठी पत्ता	वमाधारकाची ओळखीची खुण						
दूरध्वनी क्रमांक: फॅक्स क्रमांक				मोबाईल नं:			
ई-मेल पत्ता							
बँक खात्याचा क्रमांक (बचत/चालू)				पॅन नं:			
HPAI गहाणवट							
आवश्यक पोलीसीचा प्रकार	पॅकेज पॉलिसी						
विमा पॉलिसी चा कालावधी	वेळ दिनांक :.....पासून			पर्यंत			
वाहनाचे तपशील							
नोंदणी क्रमांक	इंजिन क्र. आणि चासिस क्र.	बनावटीचे वर्ष	बनावट आणि मॉडेल / बाँडीचा प्रकार	क्युबिक क्षमता	आसन क्षमता	रंग	वापरण्यात येणारे इंधन
वमा आशवा सत वाहनाची							
नोंदणी प्राधिकर – नाव आणि स्थान:							
वाहनाचे मूल्य:							
इन्व्हॉइस मूल्य	इलेक्ट्रिक/ इलेक्ट्रॉनिक अक्सेसरीज	इलेक्ट्रिकल नसलेल्या अक्सेसरीज	बाजूचे कालट्रेलर	एलपीजी /सीएनजी कीट	एकूण मूल्य	आयडीव्ही (IDV)	
वमा हक्क प्रदान आ ण वमा हप्ता यांचा हा आधार असतो							

वाहनाचा इतिहास						
मागील पॉलिसी क्रमांक	कवचाचा प्रकार	विमाकर्त्याचे नाव आणि पत्ता	विमा हक्क दावा ने केल्याबद्दलचा बोनस	पॉलिसी समाप्तीची तारीख	गेल्या 3 वर्षांचा विमा हक्क संबंधी अनुभव	प्रथम खरेदीची तारीख आणि निंदनी क्र.
			अंतर्लेखन घटक-मुल्यांकनावरील बोजा			
वाहनाचा वापर :						
वापराचा उद्देश	वाहन पार्किंग चा तपशील	चालकाचे तपशील	वर्षभरात होणारा सरासरी प्रवास			
आनंद	बंदिस्त गॅरेज	स्वतः				
व्यावसायिक	खुले गॅरेज	पगारी चालक	स्वीकारलेली जोखीम समजून घेण्यास वमाकर्त्याला मदत करते			
व्यवसाय/व्यापार	कुंपणाच्या आत	नातेवाईक				
कॉर्पोरेट	रस्त्याच्या कडेला	मित्र				
जोखीम क्षपण/ वपरीत जोखीम जाणून						
सवलती आणि अधिभार:						
स्वयं अधिक भरणा: तुम्ही बंधनकारक पॉलिसी पेक्षा अधिक भरणा करू इच्छिता का	होय/नाही		होय असेल तर निश्चित रक्कम लिहा दुचाकी-रुपये 500/700/1000/1500/3000 खासगी			
तुम्ही ऑटोमोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया चे सदस्य आहात का	होय/नाही		होय असल्यास, कृपया भरा: 1. असोसिएशन चे नाव 2. सदस्यत्व क्र.: समाप्तीची तारीख:			
वाहनाला एआरएआयचे कोणतेही मान्यताप्राप्त चोरी रोधक उपकरण बसवले आहे का	होय/नाही		होय असल्यास, AASI डवरे जपरी केने पणामनेने प्रमाणपत्र जोडा			
वाहन अपारंपरिक स्त्रोतापासून चालवले जाते का	होय/नाही		होय असल्यास, तपशील द्या			
वाहन दुहेरी इंधन कीटवर चालते का / त्याला फायबर ग्लास टाकी बसवली आहे का	होय/नाही		होय असल्यास, तपशील द्या			
तुम्ही TPPD कवचाची वैधानिक मर्यादा केवळ रुपये 6000/- पर्यंतच ठेवू इच्छिता का	होय/नाही					
आवश्यक वाढीव कवच						
अक्सेसरीज ची चोरी (केवळ दुचाकीसाठी)						
चालकाच्या बाबती तील कायदेशीर देयता						
पगारी चालकाची व्यक्तिगत अपघात विमा (PA)						
बंधनकारक : मालक चालकासाठी व्यक्तिगत अपघात विमा						
मालक चालकासाठी व्यक्तिगत अपघात विमा बंधनकारक आहे. कृपया नामनिर्देशनाचे तपशील द्या:						
(a) नामनिर्देशनाचे नाव आणि वय:						
(b) नाते :						
(c) नियुक्ताचे नाव (नामनिर्देशित अज्ञान असल्यास)						
(d) नामनिर्देशित बरोबरचे नाते:						
(टीप : 1. मालक चालकासाठी बंधनकारक व्यक्तिगत अपघात कवच, विमा आश्वासित रक्कम दुचाकीसाठी रुपये 1,00,000/- आणि खासगी मोटार साठी रुपये 2,00,000/- .						
2.जेथे मालक चालकच्या नावाने वाहन चालवण्याचा परवाना असत नाही, म्हणजे वाहनावर कंपनीची, भागीदारी फर्मची किंवा कॉर्पोरेट संस्थेची मालकी असेल तर बंधनकारक व्यक्तिगत अपघात विमा कवच मालक चालकाला दिले जाऊ शकत नाही.						
नाव असलेल्या व्यक्तीसाठी व्यक्तिगत अपघात विमा						

नाव असलेले प्रवासी PA	(IMT-15)	तुम्हाला नाव दिलेल्या व्यक्तीसाठी व्यक्तिगत विमा कवच अंतर्भूत करायचे आहे का?			
		नाव	निवडलेले CSI (Rs.)	नामनिर्देशित	नाते
		1)			
		2)			
		3)			
होय/नाही, होय असल्यास, नाव आणि निवडलेली विमा आश्वसित भांडवली रक्कम लिहा: (टीप: प्रतिव्यक्ती अधिकतम उपलब्ध CSI, खासगी कार साठी रुपये 2 लाख आहे आणि स्वयंचलित दुचाकीसाठी रुपये 1 लाख आहे)					
मागे बसलेल्या किंवा अनामिक व्यक्तीकरता व्यक्तिगत अपघात विमा कवच					
		वाढीव कवच			
शून्य घसारा					
सौजन्य कार					
वैद्यकीय खर्च					
व्यक्तिगत वस्तू					
		अन्य तपशील			
		<div style="border: 1px solid black; border-radius: 15px; padding: 5px; text-align: center;"> मुल्यान्कनावर ज्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो अशी माहिती त्या शवाय सांख्यिकीच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती </div>			
		<div style="border: 1px solid black; border-radius: 15px; padding: 5px; text-align: center;"> वाढीव कवच पढे चालू </div>			
वाहनाचा वापर मालकीचा जागेतच मर्यादित आहे का		होय/नाही			
वाहन विदेशी वकिलातीच्या मालकीचे आहे का		होय/नाही			
कर व्हिटेज कार म्हणून प्रमाणित आहे का		होय/नाही			
अंध किंवा अपंग व्यक्तीसाठी वाहन तयार केले गेले आहे का		होय/नाही, होय असल्यास, RTA च्या पुष्टीचे तपशील द्या			
वाहन वाहकांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जाते का		होय/नाही			
भौगोलिक भागाचा विस्तार आवश्यक आहे का		नेपाल, बांगलादेश, भूतान, मालदीव, पाकिस्तान, आणि श्रीलंका.			

तुम्हाला एका पानाची पॉलिसी हवी आहे का? होय/नाही

विमाधारकाचे प्रकटन

सर्वोच्च चांगुलपणा च्या तत्वावर आधारित

मी/आम्ही याठिकाणी जाहीर करतो की माझ्या/आमच्याद्वारे केली गेलेली विधाने माझ्या/आमच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार सत्य असून मी/आम्ही याठिकाणी हे मान्य करतो की हे प्रकटन मी/आम्ही आणि यांच्यामधील कराराचा आधार असेल.

याशिवाय मी/आम्ही याठिकाणी जाहीर करतो की हा प्रस्ताव सदर केल्यानंतर केलेली कोणतीही वाढ किंवा बदल तातडीने विमाकर्त्यांना कळवली जाईल.

मी/आम्ही हे स्वीकृत करू इच्छितो की माझ्या वाहनाला मागील पॉलिसी च्या समाप्ती च्या तारखेनंतर आतापर्यंत कोणताही अपघात झालेला नाही. मी/आम्ही हे स्वीकृत करतो की मी/आम्ही विमा हप्ता येथे _____ यादिवशी _____ पाठवला आहे.

वरील वाहनाच्या संदर्भात तुमच्या द्वारे केलेल्या विम्या साठी, मला हे माहित आहे आणि मान्य आहे की _____ या (वेळे) पूर्वी या वाहनाचे कोणतेही नुकसान/हानी/ देयता याची कोणत्याही स्वरूपातील देयता तुमच्यावर राहणार नाही.

मी/आम्ही हे जाहीर करतो की वाहन उत्तम स्थितीत असून रस्त्यावर चालवण्यास चांगले आहे.

ठिकाण:

7. तुम्हाला ही संकटे मूळ कवचामधून हटवायचे आहेत का	वमाधारकाचा आवश्यक कवचासंबंधी सावध निर्णय		
a. वादळ, पूर, झंझावात, प्रलय चक्रीवात संकटांचा समूह	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	
b. दंगल, संप, वैरभावनेने केलेली हानी	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	
c. आतंकवाद कवच विस्तार (RSMD ची निवड केली असता याची निवड करता येते)	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	

परिशिष्ट - B

ही रक्कम EQ संकटांसाठी आश्वासित

8. तुम्ही इमारती बरोबर पाया आणि चौथरा आश्वासित करू इच्छिता का?	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	
काही वाढीव कवचे	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
a. आर्किटेक्ट्स, सर्वेक्षक आणि सल्लागार इंजिनियर शुल्क (विमा हक्काच्या 3% पेक्षा अधिक रक्कम)	वमाधारकाचा वाढीवकवचां संबंधी सावध निर्णय		SI =
b. राडारोडा हटवणे (विमा हक्काच्या 1% पेक्षा अधिक रक्कम)	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
c. कॉलड स्टोरेज मध्ये मालाची खराबी	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
i. वीज वितरणामध्ये मूळ स्रोतांमध्ये विमा आश्वासित संकटामुळे अडचणी	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
ii. विमा धारकाच्या जागेमध्ये विमा आश्वासित संकटाच्या कृतीमुळे कॉलड स्टोरेज मशीनरी च्या हानीमुळे तापमानात वाढ	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
d. जंगलाची आग	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
e. विमाधारकाचे वाहन, फोर्क लिफ्ट्स आणि तत्सम आणि त्यातून पडलेल्या वस्तू यांच्या आघातामुळे झालेली हानी,	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
f. अचानक आग	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
g. वाद, बदल किंवा विस्तार याचा विमा करण्यास वगळणे	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
h. भूकंप (आग आणि धक्का)	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
i. वाया गेलेल्या साहित्याची कवच	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
j. गळती आणि दूषिती करण कवच	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =

केवळ वमाधा रकाच्या व्यवसा याच्या स्वरूपा शी संबंधित

k. तात्पुरते स्टॉक हलवणे	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
l. भाड्याचे नुकसान.	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
m. भाडे आणि पर्यायी निवासासाठी वाढीव खर्च	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
n. सुरुवातीचे खर्च	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
o. वितळलेले साहित्य हानी	होय <input type="checkbox"/>	नाही <input type="checkbox"/>	SI =
9. तुम्ही तीच मालमत्ता अन्य कोणत्याही विमा कंपनीकडे तशाच कवचासाठी आश्वसित केली आहे का (तसे असल्यास तपशील द्या)	योगदानाचे तत्व लागू करण्यासाठी आवश्यक		
10. अन्य कोणत्या कंपनीद्वारे विमा कवच नाकारण्यात आले होते का किंवा काही विशेष अति घालण्यात आले होते का (तसे असल्यास तपशील द्या)	अंतर्लेखकाला जोखमीच्या गुणवत्ते संबंधी अंतर्दृष्टी		
(नुकसान अनुभवाचा तपशील)			
11. मागील महिन्यासाठी विमा हप्ता / विमा हक्क मिळाल्याचा मागील महिन्याचा तपशील, पॉलिसी कालावधी संपण्याचा महिना वगळता	विमा हप्ता	विमा हक्क	
जोखीम मुल्यांकन करताना वमा हक्क अनुभव हा महत्त्वाचा घटक असतो			

स्थानावर आश्वसित करण्याच्या जोखमीचा प्रकार कोणता?

प्रस्तावकाच्या व्यवसायासंबंधी तपशील

12. विमाधारकाची मालमत्ता आहे:	
a. निवास, कार्यालये, दुकाने, हॉटेले	जोखमीचे ठिकाण हे त्याचा दर ठरवण्याचा आधार असतो
b. औद्योगिक/उत्पादनातील जोखमी	
c. औद्योगिक/ उत्पादनाच्या बाहेरील साठवणुकीच्या जोखमी	
d. औद्योगिक / उत्पादनाच्या बाहेरील जोखमी टाक्या/ गॅस धारक/	
e. औद्योगिक / उत्पादनाच्या बाहेर असलेल्या सुविधा	
f. निवास, कार्यालये, दुकाने, हॉटेले इत्यादी.	
13. जर दुकान म्हणून वापरले जात असेल तर, कृपया खाली दिलेल्या यादी पैकी कोणता माल त्यात हाताळला जातो हे जाहीर करा. होय असल्यास, अशा मालाचे मूल्य एकूण साठ्याच्या 5% पेक्षा अधिक होते का: 1. सेल्युलोईड माल, 2. नारळाच्या शेंड्या, 3. फटके आणि शोभेची दारू, 4. कोणत्याही प्रकारचे स्फोटक, 5. गवताचे भारे, 6. वनस्पतीजन्य धागे, 7. ज्युट, 8. काडेपेट्या, 9. मिथिलेटेड स्पिरिट, 10. नायट्रो-सेल्युलोज, 11. तैले/ इथर /औद्योगिक द्रावक आणि अन्य ज्वलनशील द्रव्ये ज्यांचा ज्वलनबिंदू 32 डिग्री सेल्सि. पेक्षा कमी आहे (बंदिस्त कप चाचणी), 12. ज्वलनशील पदार्थ असलेला पेंट ज्यांचा ज्वलनबिंदू 32 डिग्री सेल्सि. पेक्षा	Nature of risks to decide the basic rate and

कर्मी आहे (बंदिस्त कप चाचणी), सील केलेले डबे व ड्रम वगळता. 13. वार्निशेश ज्यांचा ज्वलनबिंदू 32 डिग्री सेल्सी. पेक्षा कर्मी आहे (बंदिस्त कप चाचणी), सील केलेले डबे व ड्रम वगळता. 14. जंतुनाशक द्रव आणि द्रव कीटक नाशक, सील केलेले डबे व ड्रम वगळता. 15. कोणत्याही प्रकारचे वनस्पतीजन्य धागे	
14.गोदाम / गोडाऊन म्हणून वापरले असल्यास (कारखान्याच्या बाहेर असलेले) कृपया साठवलेल्या मालाची यादी द्या	
15.प्रस्तावित जागा जर औद्योगिक उत्पादन एकक म्हणून वापरले जात असल्यास, उत्पादित केल्या जाणाऱ्या उत्पादनांचे तपशील सांगा (ज्यात विविध सुविधा आहेत अशा ब्लॉक योजनेचे तपशील जोडावेत)	
16. औद्योगिक उत्पादन एकक म्हणून वापरले जात असल्यास, ते चालू स्थितीत आहे की बंद ते कृपया लिहा?	

17. स्थापित केलेली अग्निशमन साधने	
<p>कृपया खालील जागेत खुण करा:</p> <p>a. विविध ब्लॉक्स यादी करा आणि पोर्टेबल अग्निशामकांचे प्रकार दर्शवा</p> <div style="border: 1px solid black; padding: 5px; width: fit-content; margin: 10px auto;"> <p>प्रत्येक ब्लॉक ला परवलेले संरक्षण</p> </div> <p>जोखीम वैशिष्ट्ये अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यासाठी</p>	<div style="display: flex; align-items: center;"> <div style="border: 1px solid black; padding: 5px; margin-right: 10px;"> <input type="checkbox"/> <input type="checkbox"/> <input type="checkbox"/> <input type="checkbox"/> <input type="checkbox"/> <input type="checkbox"/> </div> <div style="border: 1px solid black; padding: 5px;"> <p>पोर्टेबल अग्निशामक ट्रेलर पंप्स फायर इंजिन हायड्रंट यंत्रणा स्प्रिंकलर यंत्रणा पक्की पाणी फवारण्याची यंत्रणा</p> </div> <div style="border: 1px solid black; border-radius: 15px; padding: 10px; margin-left: 10px;"> <p>नुकसान कमी करण्याचे उपाय. त्यामुळे, सवलत दिली जाऊ शकते</p> </div> </div>
b. साधनान्साठीचे वार्षिक देखभाल करार अस्तित्वात आहे किंवा नाही ते दर्शवा	होय <input type="checkbox"/> नाही <input type="checkbox"/>
18. (इमारत/मशिनरी/ फर्निचर फिक्स्चर आणि फिटिंग)	
	<div style="border: 1px solid black; padding: 5px; margin-bottom: 10px;"> <p>वग्यासाठी प्रस्तावत आधार</p> </div> <div style="display: flex; align-items: center;"> <div style="border: 1px solid black; padding: 5px; margin-right: 10px;"> <p>होय <input type="checkbox"/></p> </div> <div style="border: 1px solid black; border-radius: 15px; padding: 10px; margin-right: 10px;"> <p>ज्याच्या आधारावर आशवा सत रक्कम नक्की केली जाईल आ ण वमा हक्क हाताळले जातील अशा प्रकारचा आधार बनेल</p> </div> <div style="border: 1px solid black; padding: 5px;"> <p>नाही <input type="checkbox"/></p> </div> </div>
a. बाजारमूल्य आधार	होय <input type="checkbox"/> नाही <input type="checkbox"/>
b. पुनर्स्थापन मूल्य आधार	होय <input type="checkbox"/> नाही <input type="checkbox"/>
c. अधिक तीव्रता हवी आहे का	होय <input type="checkbox"/> नाही <input type="checkbox"/>
19. बांधकाम तपशील	
a. कृपया वापरलेले साहित्य लिहा	
i. भिंती	<p>अंतर्लेखन</p>
ii. जमीन	
iii. छत	
b. इमारतीची उंची	मीटर _____ मजले _____
c. Age of Building	5 वर्षांपेक्षा कमी <input type="checkbox"/> 5 ते 15 वर्षे <input type="checkbox"/>
	15 ते 25 वर्षे <input type="checkbox"/> 25 वर्षांपेक्षा अधिक <input type="checkbox"/>
टीप: ज्या इमारतीच्या भिंती आणि/किंवा छत लाकडी फळ्यांचे / वाळलेल्या पानांचे / किंवा गवताचे / कोणत्याही प्रकारच्या वाळलेल्या गवताचे/ बांबूचे / प्लास्टिक कापड / डांबर / कॅनव्हास / टारप्युलीनचे असते त्यांना 'कच्चे' बांधकाम असे म्हणतात.	

20. इमारतीनुसार मुल्ये (कृपया कच्चे बांधकाम सुद्धा या यादीत टाका. अशा इमारतीच्या समोर त्याची रुपयामधील किंमत स्वतंत्रपणे टाका)								
ब्लॉक चे वर्णन	इमारतीचे वय (वर्षे)	उंची (मीटर)	बांधकाम कच्चे / पक्के	विमा आशवासित रक्कम रुपये				विमा आशवासित करण्याची रक्कम Rs.
				चौथार्यास ह इमारत रुपये Rs.	मशिनरी अक्सेसरीज Rs.	एफ अँड एफ, ऑफिस आणि अन्य साधने Rs.	साठा आणि प्रक्रियेतील साठा**	
प्रत्येक ब्लॉक च्या तप शलामुळे लागू असल्यास बदलणारे मुल्यांकन देऊ शकेल								
एकूण								

टीप : ** असे साठे दर्शवतात जे साधारण आधारावर आशवासित केले जातात आणि खालील मालिका क्र. A, B, C आणि D यामध्ये येत नाहीत.

21. केवळ साठ्यांसाठी विशेष कवच	
कृपया खालील चौकोनात खुण करा आणि प्रत्याकासाठी किती रक्कम विमा आशवासित करायची ते लिहा	
A. फ्लोटर आधार:	
विविध ठिकाणी असणारे साठे (प्रक्रिया ब्लॉक्स/ गोदामे / गोडाऊन आणि/किंवा उगद्यावर असलेले इत्यादी) फ्लोटर आधारावर एका विमा रक्कमे अंतर्गत आशवासित केले जाऊ शकतात.	
ठिकाणे (पोस्टाचा पत्ता पिन कोड सह)	रक्कम रुपये
B. प्रकटन आधारावर	
ज्या साठ्यांची किंमत खी-वर होत असते ते (मासिक) प्रकटनाच्या आधारावर आशवासित केले जाऊ शकतात.	
स्थाने (पोस्टाचा पत्ता पिन कोड सह)	रक्कम रुपये
निवडलेल्या कवचानुसार प्रस्तावाकावर काही कर्तव्ये येऊन पडतात. वमा हक्क प्रदानाचा आधार	
टीप:	
किमान आशवासित रक्कम रुपये 1 कोटी, आणि पॉलिसी छोट्या कालावधीसाठी जारी केली जात नाही. प्रक्रियेमधील आणि रेल्वे सायडिंग मधील साठे विमा आशवासित केले जात नाहीत.	
C. फ्लोटर प्रकटन आधारावर:	
ज्या साठ्यांची किंमत खाली-वर होत असते आणि ते विविध ठिकाणी साठवलेले असतील तर एक रक्कमे अंतर्गत (मासिक) फ्लोटर प्रकटन आधारावर आशवासित केले जाऊ शकतात.	
ठिकाणे (पोस्टाचा पत्ता पिन कोड सह)	रक्कम रुपये
टीप:	
1. किमान आशवासित रक्कम रुपये 2 कोटी	
2. प्रक्रियेमधील साठे आणि रेल्वे सायडिंग मधील साठे आशवासित केले जाऊ शकत नाहीत.	
D. उगद्यावर साठवलेले साठे (फक्टरी कुंपणाच्या बाहेर असलेले)	
उघड्यावर साठवलेल्या साठ्यांचे तपशील:	
ठिकाणे (पोस्टाचा पत्ता पिन कोड सह)	रक्कम रुपये
वशेष हमी पत्रे लागू होतील	

E. टॅक फार्म आणि गॅस धारक (फॅक्टरी कुंपणाच्या बाहेर असलेले)	
उघड्यावर साठवलेल्या साठ्यांची यादी	
ठिकाणे (पोस्टाचा पत्ता पिनकोड सह)	रक्कम रुपये
	जोखीम आशवा सत करणे आ ण योग्य प्रकारे मुल्यांकन करणे

स्वयं वजावटी साठी तुम्ही सवलत घेऊ इच्छिता का	होय <input type="checkbox"/> नाही <input type="checkbox"/>
जर उत्तर होय असेल तर, वजावट रकमेची निवड करा	रुपये

द्वारे प्रकटन

सर्वोच्च चांगुलपणाचे तत्व

मी/आम्ही याठिकाणी जाहीर करतो की या प्रस्ताव फॉर्म मध्ये केलेली विधाने माझ्या माहिती नुसार आणि विश्वासानुसार सत्य आहेत आणि मी/आम्ही याठिकाणी मान्य करतो की हे प्रकटन मी/आम्ही आणि _____ यांच्यातील कराराचा आधार असेल.

हा फॉर्म सादर केल्यानंतर प्रस्तावित जोखमीमध्ये काही वाढ किंवा बदल असल्यास ते विमाकर्त्यांना तातडीने कळवले जातील.

दिनांक :

ठिकाण :

प्रस्तावाकाची स्वाक्षरी आणि कंपनीचे सील

प्रतिनिधीच्या शिफारसी:

विमा कायदा 1938 चे कलम 41 ची नक्कल खाली दिली आहे
सवलतींना मनाई

1. कोणीही व्यक्ती कोणाही व्यक्तीला भारतातील मालमत्ता संबंधी जोखीम, किंवा जीवनासंबंधी कोणत्याही प्रकारच्या जोखमी संदर्भात विमा घेण्यासाठी किंवा नवीकरण करण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी थेट प्रलोभन म्हणून सवलत देणार नाही तसेच कोणताही व्यक्ती विमा पॉलिसी घेताना किंवा नवीकरण करताना किंवा चालू ठेवताना वर्तनाचा सर्व भाग किंवा काही भाग किंवा पॉलिसी मध्ये दिलेल्या हप्त्याच्या रकमेवर सवलत म्हणून परवानगी देणार नाही किंवा देण्यास परवानगी देणार नाही, जर विमाकर्त्यांच्या माहितीपत्रकात किंवा कोष्टकात अशी सवलत दिली गेली असेल तर त्यानुसार सवलत देणे याला अपवाद असू शकतो.
2. या कलमाचे पालन करण्यात कोणाही व्यक्तीने कसूर केल्यास तो दंडात्मक कारवाईस पात्र असेल, जी रुपये पाचशे पर्यंत असू शकते.

प्रकरण 13

प्रिमियम रेटिंगची थिअरी आणि प्रॅक्टिस

प्रकरणाची ओळख

या प्रकरणात आपण अंडरराईटिंग आणि रेट मेकींगबद्दल शिकणार आहोत. रेटिंग रिस्कमधील नानाप्रकारचे धोके हाताळण्याच्या नानाविध पद्धतींबद्दलही आपण या प्रकरणात शिकणार आहोत. त्याचबरोबर निरनिराळ्या प्रकारच्या इन्श्युरन्स पॉलिसीजमधील 'इन्श्युअर्ड सम'कशी निश्चित करायची हेदेखील आपण या प्रकरणात शिकणार आहोत.

शिकण्याचे उद्देश

- A. अंडरराईटिंगची प्राथमिक माहिती
- B. रेट मेकींगची प्राथमिक माहिती
- C. रेटिंगचे घटक
- D. 'इन्श्युअर्ड सम

या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला खालील बाबींची माहिती होईल:

1. अंडरराईटिंगची प्राथमिक माहिती सांगणे
2. रेट मेकींगची प्राथमिक माहिती सांगणे
3. निरनिराळ्या प्रकारच्या इन्श्युरन्स पॉलिसीजमधील 'इन्श्युअर्ड सम'कशी निश्चित करायची

A. अंडरराईटींगची प्राथमिक माहिती

मागील प्रकरणात आपण हो शिकलो आहोत की इन्श्युरन्समध्ये मनी-पुलिंगद्वारे जोखिमेचं व्यवस्थापन करतात. इन्श्युरन्सद्वारे मनी-पुल निर्माण केलं जातं ज्यामध्ये अनेक व्यक्ती/व्यावसायिक संस्था/कारखाने/संस्था यांच्याकडून गोळा केलेले प्रिमियम्स असतात.

कोणासाठी किती प्रिमियम असेल याचा दर खालील दोन घटकांद्वारे निश्चित केला जातो;

- ✓ हानीकारक घटनेमुळे हानीची शक्यता (इन्श्युअर्ड संकटामुळे) आणि
- ✓ हानीकारक घटनेमुळे झालेल्या हानीच्या रक्कमेची निश्चिती

उदाहरण

आगीमुळे झालेल्या हानीची सरासरी रक्कम रुपये १००००० असं गृहीत धरूयात. [ही आपण L या अक्षरानं दाखवूयात.]

हानीची सरासरी प्रॉबॅबिलिटी [P या अक्षरानं दाखवूयात] ही १०० मध्ये १ आहे असं गृहीत धरूयात. [किंवा ०.०१].

सरासरी अपेक्षित हानी: $L \times P = ०.०१ \times १००००० = १०००$

आता इन्श्युरर, प्रत्यक्षात झालेल्या हानीची नुकसान भरपाई करण्यासाठी जमा केलेला मनी-पुल पुरेसा आहे हे कसं ठरवेल?

याआधी शिकल्याप्रमाणे, इन्श्युरन्सचं तत्वच मुळी अपेक्षित जोखिमांसाठी मोठ्या प्रमाणातील मनी-पुलिंगवर आधारीत असतं, जेणेकरून 'मोठ्या प्रमाणाचा' नियम लागू पडून, हानीच्या शक्यता (वारंवारता) आणि हानीची तीव्रता यांचा अंदाज करता येईल.

परंतु प्रश्न असा आहे की हानीचे सर्वच प्रसंग एकसारखे नसतात. आणि त्यामुळे समान हानीसाठी गोळा केलेला मनी-पुल लहान असू शकतो.

क्षणभरासाठी असं गृहीत धरूयात की अगदी एकसारखी असलेली आणि एकाच प्रकारच्या वातावरणात असलेली किती घरं तुम्हाला माहिती आहेत? अश्या घरांची संख्या नगण्यच असेल.

मनी-पुल जसा वाढत जातो, तसंतसं त्यामधे समान नसलेल्या जोखिमांचाही अंतर्भाव होऊ लागतो, ज्या समान प्रकारच्या हानीमुळे संभवू शकतात. अश्याप्रसंगी इन्श्युरर अडचणीत येतो.

मग मनी-पुल मोठया प्रमाणात कसा निर्माण करायचा, जेणेकरुन जोखिमांचा अंदाज घेता येईल आणि त्याचवेळी मनी-पुलही पुरेसा एकसंध असेल आणि त्यात समान जोखिमांचाही अंतर्भाव होईल?

इन्श्युरर्सनं यावर एक उपाय शोधला आहे.

ते असा एक पुरेसा मोठा मनी-पुल निर्माण करतात की ज्यामधे उप-पुल्सचाही समावेश होतो आणि अपेक्षित जोखिम त्या उप-पुल्सपैकी ज्या प्रकाराशी मिळतीजुळती आहे त्यात तिचा समावेश करतात. जोखिमांमधील तीव्रतेच्या प्रमाणात त्यांचं निरनिराळ्या गटात विभागीकरण करुन हो उप-पुल्स निर्माण केले जातात.

उदाहरण

प्रॉपर्टी इन्श्युरन्समध्ये, दगडी फर्निचरहून लाकडी फर्निचरला आग लागण्याचा संभव अधिक असतो आणि म्हणून लाकडी फर्निचरच्या इन्श्युरन्ससाठी प्रिमियमही अधिक असतो.

वैद्यकीय इन्श्युरन्ससाठीही हीच संकल्पना असते. ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास आहे ती व्यक्ती हृदयविकारांना बळी पडू शकते.

एखाद्या विशिष्ट आजारावरील महागड्या उपायांचा विचार करता सर्वसामान्यपणे उत्तम आरोग्य असलेल्या व्यक्तीपेक्षा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीची जोखिम निराळी असते.

अश्याप्रकारे रेट मेकींगसाठी जोखिमांचं वर्गीकरण करणं आणि त्या कोणत्या गटात मोडतात हे महत्वाचं असतं.

1. अंडरराईटींगची प्राथमिक माहिती

व्याख्या

अंडरराईटींग म्हणजे इन्श्युरन्स करण्यासाठी आलेली जोखिम स्विकारार्ह आहे किंवा नाही, असल्यास तिची रक्कम, अटी आणि कोणत्या परिस्थितीत ती स्विकारार्ह असेल याच्या निश्चितीची प्रक्रीया.

अंडरराईटींगमध्ये खालील तांत्रिक घटक असतात:

- i. हानीकारक प्रसंग आणि जोखिम यांची वारंवारता आणि तीव्रता यावर त्यांचं निश्चितीकरण करून त्याची रक्कम ठरवणं.
- ii. पॉलिसी कवरेज आणि तिचे नियम-अटी निश्चित करणं.
- iii. प्रिमियमची रक्कम ठरवणं.

जोखिम स्विकारायची किंवा नाही हे अंडरराईटर प्रथम हे निश्चित करतो.

त्यानंतर कोणता दर आणि नियम-अटीद्वारे जोखिम स्विकाराई आहे याची निश्चिती करणं.

अंडरराईटींगच्या कौशल्यासाठी सातत्याचं शिकणं, ज्यामध्ये पुरेसं प्रशिक्षण, प्रत्यक्ष इन्श्युरन्स क्षेत्रात काम करणं आणि सखोल आकलन यांचा समावेश होतो. आग या क्षेत्रातील अंडरराईटर होण्यासाठी आगीची संभाव्य कारणं, वस्तू आणि मालमत्ता यावर होणारे आगीचे परिणाम, कारखान्यात चालणारं काम, भौगोलिक परिस्थिती, हवामान इ.चं ज्ञान असावं लागतं.

अश्याचप्रकारे, मरीन इन्श्युरन्स अंडरराईटरला पोर्ट/रोड यांच्या अवरस्थांबदलचं ज्ञान, वाहतुक किंवा साठवणूक यादरम्यान कार्गो/माल यांना तोंड द्यावे लागणारे प्रश्न, जहाजं आणि त्यांचा सागरी उपयोग इ. बदलचं ज्ञान असणं आवश्यक असतं.

आरोग्य क्षेत्रातील अंडरराईटरला इन्श्युअर्डला असणारे संभाव्य धोके, वय, वैद्यकीय दृष्टीकोन, त्याच्या तंदुरुस्तीची पातळी, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि जोखिमेवर परिणाम करणारा प्रत्येक घटक यांचं आकलन असणं आवश्यक असतं.

a) अंडरराईटींग, इक्विटी आणि व्यावसायिक अस्तित्व

इन्श्युरन्स क्षेत्रामध्ये सगळ्याच जोखिमा या एकसमान प्रकारच्या नसल्यामुळे काळजीपूर्वक केलेलं अंडरराईटींग, जोखिमांचं वर्गीकरण अतिशय महत्वाचं असतं. आणि म्हणूनच प्रत्येकच जोखिमेचा सर्वांगीण अभ्यास करून आणि हानीची शक्यता व त्याची तीव्रता यांचा अंदाज घेऊन त्याची रक्कम ठरवावी लागते.

सगळ्याच जोखिमा या एकसमान प्रकारच्या नसल्यामुळे, इन्श्युअर्ड होत असलेल्या प्रत्येकाला एकसमान प्रिमियम निश्चित करणं अयोग्य असतं. अंडरराईटींगचा हेतूच हा असतो की जोखिमांचं वर्गीकरण अश्याप्रकारे व्हावं की जेणेकरून त्यांची वैशिष्ट्यं आणि अपेक्षित हानी यानुसार योग्य प्रिमियम ठरवला जावा.

अस्तित्वात असलेल्या प्रत्येक पॉलिसीमधील करारानुसार आपण बद्ध आहोत हे प्रत्येक पॉलिसीधारकापर्यंत पोहोचावं ही इन्श्युररची जबाबदारी असते. जर इन्श्युरन्स कंपनीनं इन्श्युरन्स होऊ शकणार नाही अश्या जोखिमांसाठी पॉलिसी दिली किंवा आवश्यक जोखिमेच्या तीव्रतेहून कमी प्रिमियम आकारला तर करारातील अटींची पूर्तता करण्यास इन्श्युरर असमर्थ ठरेल.

उलटपक्षी, जोखिमांसाठी जर इन्श्युररनं आवश्यकतेहून खूपच अधिक दर आकारले तर ते अव्यवहार्य तर ठरेलच परंतु इन्श्युरन्स कंपनीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारंही असेल. म्हणून इक्विटी आणि व्यावसायिक अस्तित्व टिकवण्यासाठी, अंडरराईटींगची प्रक्रीया खूप काळजीपूर्वक करावी लागते.

अंडरराईटींगची प्रमुख वैशिष्ट्यं खालीलप्रमाणे आहेत:

- i. वैशिष्ट्यांवरून जोखिमेचा अंदाज करणं.
- ii. जोखिमेची तीव्रता निश्चित करणं.
- iii. इन्श्युरन्सचा व्यवसाय योग्यप्रकारे चालू राहिल याची काळजी घेणं.

थोडक्यात, स्विकारार्हता, पुरेसा प्रिमियम आणि इतर अटींची पूर्तता यांना निश्चित केल्यानं अंडरराईटींगची ध्येयं साध्य होतात.

स्वयं चाचणी 1

इन्श्युरन्स रेटमेकींगवर परिणाम करणारे दोन घटक ओळखा.

- I. जोखिमेची शक्यता आणि तीव्रता
- II. जोखिमेचा उगम आणि त्यातील हानीचं स्वरूप
- III. जोखिमेचा उगम आणि कालावधी
- IV. जोखिमेचं स्वरूप आणि परिणाम

B. रेट मेकींगची प्राथमिक माहिती

इन्श्युररवर जोखिम सोपवणं यावर इन्श्युरन्स अवलंबून असतो. इन्श्युरन्स पॉलिसी विकत घेतल्यानं, मालमत्ता ज्या जोखिमांसाठी इन्श्युअर्ड केलेली आहे त्या हानीप्रसंगी निर्माण झालेल्या आर्थिक नुकसानाची तीव्रता इन्श्युरर कमी करतो.

उदाहरण

कार चालवताना, अपघातामध्ये तिला नुकसान होण्याचा संभव असतो. मात्र जर मालकाकडे मोटर इन्श्युरन्स असेल तर कारला नुकसान झाल्यास तिच्या दुरुस्तीचा खर्च इन्श्युरन्स कंपनी देते.

भविष्यातील इन्श्युरन्स क्लेमस आणि खर्च यांचा हिशोब करून, त्यात स्वतःचाही नफा ठेऊन, त्याची रक्कम सांगणारी प्रणाली स्विकारणं इन्श्युररला आवश्यक असतं. यालाच रेटमेकींग म्हणतात.

रेट म्हणजे दिलेल्या इन्श्युरन्स युनिटची किंमत.

उदाहरणार्थ, भूकंपासाठी हा रेट रु. १.०० प्रति मैल असाही व्यक्त केला जाऊ शकतो.

हानीची शक्यता आणि त्याची तीव्रता यानुसार हा रेट बदलत जातो. प्रत्येक रेट निश्चित करताना भूतकाळातील प्रसंगांचं अवलोकन, सद्यस्थितील बदल यांचा भविष्यातील संभाव्य धोक्यांवरिल परिणाम यांचा विचार करावा लागतो.

उदाहरण

वरील भूकंप इन्श्युरन्सचं उदाहरण गृहीत धरुयात. कॉन्क्रीट घरापेक्षा मातीच्या घराची भूकंपातील संभाव्य अधिक हानी लक्षात घेऊन मातीच्या घराचा इन्श्युरन्स प्रिमियम अधिक असतो.

वैद्यकीय इन्श्युरन्समध्ये, न्युमरिकल किंवा पर्सेंटेज ऍसेसमेंट यांची निश्चिती जोखिमेच्या प्रत्येक घटकाचा विचार करून केली जाते. वय, वंश, व्यवसाय, सवयी इ. चा अभ्यास न्युमरीकली पूर्वनिश्चित तपशिलानुसार केला जातो.

लक्षात ठेवा की रेट म्हणजे प्रिमियम नाही.

प्रिमियम = (इन्श्युअर्ड सम) x (रेट)

1. रेटिंगचे उद्देश

रेटिंगचा प्रमुख उद्देश म्हणजे इन्श्युरर आणि इन्श्युअर्ड या दोघांच्याही दृष्टीकोनातून इन्श्युरन्सची पुरेशी आणि योग्य किंमत आकारणं.

इन्श्युररच्या दृष्टीकोनातून याचा अर्थ असा की क्लेमस, खर्च आणि कर यांच्या पेमेंट्सचा विचार करता सरासरी रेट्स पुरेसे असावेत आणि त्यात हानीची रक्कम व नफा यांना पुरेसा वाव असावा.

इन्श्युअर्डच्या दृष्टीकोनातून याचा अर्थ असा की अंतर्भाव असलेल्या हानीसाठी अवास्तव रक्कम द्यावी न लागता योग्य रक्कम आकारली जावी, ज्यामध्ये खर्च, हानी व नफा यांचा समावेश असेल.

जोखिमेवर परिणाम करतील अश्या सर्व महत्वाच्या बाबींचा विचार करताना दुय्यम बाबींकडे दुर्लक्ष्य करित असतील आणि त्यामुळे सरासरीचा विचार करतानियोजित रेट्समध्ये लहानसा बदल होत असेल तर आगीचे प्रिमियम रेट्स योग्य आहेत असं गृहीत धरता येईल.

2. प्रिमियमचे दर निश्चित करणं

प्रिमियमचा प्युअर रेट भूतकाळातील हानीच्या अनुभवावरून काढता येतो. म्हणून, रेट्स निश्चित करताना भूतकाळातील हानींशी निगडीत संख्यात्मक माहिती फार महत्वाची असते.

रेट्स निश्चित करताना, जोखिमांना 'गणिती संख्या' देणं गरजेचं असतं.

उदाहरण

उदाहरणादाखल मोटरसायकल्सच्या हानीचा दहा वर्षांतील मोठा अनुभव गृहीत धरता आपल्याला वहानांच्या झालेल्या हानीचा एकूण आकडा कळेल.

हानीची ही संख्या मोटरसायकल्सची टक्केवारी आहे असं गृहीत धरल्यास, आपण हानीची 'गणिती संख्या' निश्चित करू शकतो. हेच विधान खालीलप्रकारेही मांडता येईल:

$$M = \frac{L}{V} \times 100$$

येथे L म्हणजे हानीची एकूण संख्या आणि V म्हणजे एकूण मोटरसायकल्स आसं गृहीत धरा की:

- ✓ मोटरसायकलची रक्कम Rs. ५०,०००/- आहे.
- ✓ हानीचा अनुभव: १००० पैकी ५० मोटरसायकल्स १० वर्षांत चोरीस गेल्या.
- ✓ सरासरी, दरवर्षी पाच मोटरसायकल्सची संपूर्ण हानी झाली.

सूत्र वापरुन उत्तर खालीलप्रमाणे असेल:

$$\text{हानी (रु. ५०,००० X ५)} = \text{रु. २,५०,०००}$$

$$\text{रक्कम (रु. ५०,००० X १०००)} = \text{रु. ५,००,००,०००}$$

$$\text{याचा अर्थ असा की } (L / V) \times १०० = [२,५०,००० / ५,००,००,०००] \times १०० = ०.५\%$$

म्हणून मोटरसायकल मालक दर वर्षी देत असलेल्या प्रिमियमचा रेट रु. ५०,०००/- च्या टक्केवारीच्या अर्धा म्हणजेच रु. २५०/- असतो . याला 'प्युअर प्रिमियम' म्हणतात.

प्रती सायकल रु. २५० या दरानं, जमा होणारे रु. २.६ लाख ५ वहानांच्या संपूर्ण हानी क्लेमसमधे वाटून टाकले जातात.

जर वर उल्लेख केलेला प्युअर प्रिमियम गोळा केला, तर त्यातून केवळ हानीच्या भरपाईसाठी देता येईल असा निधी जमा होईल.

आपण असं म्हणू शकतो की वरील उदाहरणात वाढीव रक्कम (surplus) नाही. परंतु इन्श्युरन्स प्रक्रीयेमध्ये व्यवस्थापनावर होत असलेल्या खर्चाचा आणि व्यवसाय आणण्याचाही (एजन्सी कमिशन) समावेश असतो. त्याचसोबत अनपेक्षित अश्या मोठ्या हानीदरम्यान उपयोगात येईल अशी रक्कमही शिल्लक ठेवावी लागते.

अंततः, इतर व्यवसायांप्रमाणेच इन्श्युरन्स क्षेत्र हे व्यावसायिक तत्वावर चालत असल्यानं, त्यात गुंतवलेल्या रकमेवरील नफ्याचाही विचार करावा लागतो.

म्हणून, खर्च, शिल्लक आणि नफ्यासाठी प्युअर प्रिमियममध्ये टक्केवारी मिळवलेली असते.

प्रिमियमच्या अंतिम रेट्समध्ये खालील घटकांचा समावेश असतो:

- ✓ हानीचे पेमेंट्स
- ✓ हानीवरील खर्च (उदा. सर्व्हे फी)
- ✓ एजन्सी कमिशन
- ✓ व्यवस्थापन खर्च
- ✓ अनपेक्षित मोठ्या हानीसाठी शिल्लक, उदा. गृहीत धरलेल्या ५ ऐवजी ७ संपूर्ण हानी
- ✓ नफा

भूतकाळातील अनुभव गृहीत धरण्यासाठी कालावधीची निवडही काळजीपूर्वक करावी लागते. त्यासाठी अगदी नजिकच्या भूतकाळातील हानीचा अनुभव गृहीत धरावा लागतो. निवड केलेल्या या कालावधीत हानीची पुरेशी माहिती असावी लागते, जेणेकरून निकालामध्ये अवलंबून रहाता येईल अशी आवश्यक ती महत्वाची सांख्यिकीय माहिती येईल. अंततः व्यवसायामध्ये जिथे हानीची शक्यता आहे, त्याचा विचार करता अनुभवाचा कालावधीही सरासरी हानी प्रसंगाचं प्रतिनिधित्व करणारा असावा.

सर्व संबंधित घटक विचारात घेता, समान प्रकारच्या जोखिमांचे प्रकार आणि संख्यांसाठी रेट्स अपुरे, अवास्तव अधिक किंवा अवाजवी भेदभाव करणारे नसावेत.

स्वयं चाचणी 2

प्युअर प्रिमियम म्हणजे काय?

- I. केवळ हानीची भरपाई करता येईल असा पुरेसा प्रिमियम
- II. समाजातील ठराविक गटासाठी असलेला प्रिमियम
- III. व्यवस्थापन खर्चाचा विचार करता आकारलेला प्रिमियम
- IV. नजिकच्या भूतकाळातील अनुभवावरून निश्चित केला गेलेला प्रिमियम

C. रेटिंग घटक

रेट्समध्ये मिळवता येतील असे संबंधित घटक आणि ज्यामुळे रेटिंग प्लॅन तयार करता येतो अशा घटकांना रेटिंग घटक म्हणतात. इन्श्युरर्स या रेटिंग घटकांच्या साह्यानं जोखिम आणि आकारली जाणारी रक्कम निश्चित करतात.

- ✓ प्रथमतः इन्श्युरर बेस रेट निश्चित करतो.

- ✓ मागाहून तो प्रॉपर्टी इन्श्युरन्समधील आग सुरक्षा यासारख्या सकारात्मक तर मोटार इन्श्युरन्समधील ड्रायव्हर्सना अपघातात कायद्यानं दोषी ठरवलं जाणं यासारख्या धोकादायक घटकांवर दिली जाणारी सूट विचारात घेऊन त्याप्रमाणे रेट जुळवतो.

महत्वाचं

अंडरराईटींगमधील माहितीसाठी स्त्रोत

माहितीचं संकलन ही कोणत्याही न्युमरिकल किंवा सांख्यिकीय विश्लेषणाची पहिली पायरी होय. जोखिमेची रक्कम ठरवताना, उपयोगी पडेल अशी सर्व माहिती अंडरराईटरनं गोळा करायला हवी.

माहितीचे स्त्रोत पुढीलप्रमाणे आहेत:

i. प्रपोजल आवेदन किंवा अंडरराईटींग प्रेसेंटेशन

ii. जोखिम सर्व्हेज

iii. भूतकाळातील क्लेम्सचा अनुभव: व्यक्तीगत आणि मोटर वाहतूक यासारख्या काही व्यवसायांमध्ये, भविष्यातील अपेक्षित क्लेम्स निश्चित करताना अंडरराईटर्स बहुतेकवेळा भूतकाळातील अनुभवांचा उपयोग करतात आणि त्यानुसार प्रिमियम ठरवतात.

रक्कम निश्चित करण्याच्या या क्रीयेत योग्य आकलन आणि क्लेम्स अनुभवांचा परिणामकारक वापर याला फार महत्त्व आहे. नैसर्गिक हानीचे प्रसंग अनपेक्षित तर असतातच पण ते वारंवार घडतानाही अनुभवास येत नाही. म्हणून, अश्या काही प्रसंगी सांख्यिकीय माहित उपलब्ध नसते किंवा अर्थपूर्णही नसते. (अद्ययावत् संगणकांच्या साह्यानं नानाविध सिम्युलेशन नमुने वापरून नैसर्गिक हानीच्या प्रसंगांचा परिणाम मोजता येतो.)

1. संकटं

इन्श्युरन्सच्या भाषेत संकट म्हणजे अशी परिस्थिती किंवा घटक किंवा वैशिष्ट्यं जी नमुनादाखल दिलेल्या जोखिमेतून हानीच्या शक्यता निर्माण करतात किंवा वाढवतात. अंडरराईटींगसाठी व्यक्ती किंवा मालमत्तेला कोणत्या निरनिराळ्या संकटांना सामोरं जावं लागतं याचं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे.

संकटांची विभागणी भौतिक आणि नैतिक अशी करता येईल. पैकी भौतिक वस्तूद्वारे निर्माण होणारं ते भौतिक संकट आणि मानवी दुबळेपणामुळे (उदा. अप्रामाणिकपणा, निष्काळजीपणा इ.) किंवा सर्वसामान्य आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे निर्माण होणारं ते नैतिक संकट असं म्हणता येईल. रेटमेकींग प्रक्रीयेमध्ये, भौतिक आणि नैतिक संकटांचा विचार केला जातो.

२. भौतिक संकटं

यांची खातरजमा प्रपोजल फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीवरून करता येईल. जोखिमेचा सर्द्धे किंवा तपासणी करून यांचा अधिक योग्य अंदाज येऊ शकेल. भौतिक संकटांची खाली दिलेली काही उदाहरणं निरनिराळ्या इन्श्युरन्स प्रकारांमध्ये विचारात घेतली जातात.

a) आग

i. बांधकाम

भिंती आणि छप्पर यामध्ये वापरलेल्या वस्तू म्हणजे बांधकाम. लाकडी इमारतीहून कॉन्क्रीटची इमारत अधिक सुरक्षित असते.

ii. उंची

जेवढे जास्त मजले तेवढी जोखिमही अधिक कारण त्यामुळे आग विझवण्यात बाधा निर्माण होते. त्याच सोबत, मजले जास्त असताना, वरील मजले कोसळल्यानं होत असलेल्या अपघाताची तीव्रताही अधिक असते.

iii. जमिनीचं स्वरूप

जमिन लाकडी असल्यास आगीत भरच पडते. त्याचसोबत, आग लागल्यास लाकडी जमिन सहजपणे कोसळते आणि त्यामुळे खालील मजल्यावरील मालमत्तेला वरील मजल्यावरून पडतील अश्या यंत्र किंवा इतर वजनदार वस्तूंमुळे अधिक धोका संभवतो.

iv. व्यापकता

इमारतीची व्यापकता आणि कोणत्या कारणासाठी तिचा वापर होतो आहे. इमारतीच्या व्यापकतेमुळे निरनिराळ्या प्रकारची संकटं निर्माण होत असतात.

v. ठिणगीद्वारे ज्वलनाचं संकट

ज्या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनं उत्पादीत किंवा वापरली जातात, अश्या ठिकाणी ठिणगीद्वारे आगीचा संभवही अधिक असतो. लाकूड ठेवलेली इमारत अधिक जोखमीची असते कारण आग सुरु झाल्यानंतर लाकूड लवकर पेट घेत. अश्यावेळी आतील वस्तूही जळून जाण्याची मोठी जोखिम असते.

उदाहरणार्थ, कागद, कापड इ. या वस्तू केवळ आगच नाही तर पाणी, उष्णता इ. घटकांनीही नाश पावतात.

vi. उत्पादन पद्धती

जर रात्रपाळीमध्ये काम चालू असेल तर जोखिम अधिक असते कारण कृत्रिम प्रकाश योजना, यंत्रांचा सातत्यानं वापर यामुळे होणारं घर्षण आणि रात्रपाळीतील कामगारांचा अपेक्षित थकवा यासारखे घटक कार्य करतात.

vii. परिस्थिती

दाटीवाटीचं ठिकाण, शेजारील परिसरात असलेली इतर जोखिम आणि अग्निशामकदलापासून दूर असणं ही भौतिक संकटांची उदाहरणं आहेत.

b) मरीन

i. जहाजाचं वय आणि अवस्था

जुनी जहाजं अधिक जोखिम.

ii. करायचा असलेला जलप्रवास

प्रवासाचा मार्ग, बंदरातील माल भरण्याच्या आणि उतरवण्याच्या अटी व गोदाम सुविधा हे घटक असतात.

iii. साठवणूकीच्या वस्तूंचं स्वरूप

अधिक किंमतीच्या वस्तूंची चोरी होऊ शकते; प्रवासादरम्यान यंत्रांमध्ये बिघाड उत्पन्न होऊ शकतो.

iv. पॅकींगची पद्धत

गड्ड्यांऐवजी पिशव्यांमध्ये पॅक केलेला माल अधिक सुरक्षित असतो. त्यातही मालावर एकाऐवजी दोन पिशव्यांची आवरणं अधिक सुरक्षित असतं.

पूर्वी वापरलेल्या पिंपामधून द्रवपदार्थ नेणं ही जोखिम असते.

c) मोटर

i. वहानाचं वय आणि अवस्था

जुनी वहानं अपघाताला बळी पडतात.

ii. वहानाचा प्रकार

स्पोर्टस् कार्समध्ये भौतिक संकटं अधिक प्रमाणात असतात. इ.

d) घरफोडी

i. साठवलेल्या पदार्थांचं स्वरूप

वजन आणि संख्येनं कमी परंतु किंमतीनं अधिक असलेल्या वस्तू (उदा. ज्वेलरी) आणि आर्थिकदृष्ट्या डिस्पोजेबल वस्तू जोखिमेच्या असतात.

ii. परिस्थिती

तळमजल्यावरील जोखिम या वरच्या मजल्यांवरील जोखिमांहून तुलनेनं कमी प्रतीच्या असतात: एकांतातील खाजगी वसतीस्थानं जोखिमची असतात.

iii. बांधकामजन्य संकट

अति दारं आणि खिडक्या जोखिमेच्या असतात.

e) वैयक्तीक अपघात

i. व्यक्तीचं वय

वयस्कर व्यक्ती अपघाताला बळी पडतात; तसंच अपघात झाल्यानंतर बरं होण्यासही त्यांना अधिक कालावधी लागतो.

ii. व्यवसायाचा प्रकार

जॉकीज्, खाण इंजिनियर्स, शारीरीक कष्ट करणारे कामगार हे अनारोग्य आणि भौतिक संकटांची उदाहरणं आहेत.

iii. आरोग्य आणि शारीरीक परिस्थिती

अपघातात शरीरावर झालेल्या जखमांवरील शस्त्रक्रीयेसारख्या उपचाराला मधुमेही व्यक्तीचं शरीर दाद देणार नाही.

f) वैद्यकीय इन्श्युरन्स

i. व्यक्तीचं वय

तरुण व्यक्ती सहसा आजारी पडत नाहीत.

ii. व्यक्तीची वैद्यकीय परिस्थिती उदा. सध्या कोणता आजार आहे का

iii. मद्य किंवा तंबाखूसेवन

iv. व्यवसायाचा प्रकार

जिथे धूर आणि धूळ अधिक प्रमाणात आहे अश्या कारखान्यात काम करणे.

3. रेटिंगमधील भौतिक संकटांचा विचार करताना

खालील पद्धतींद्वारे अंडरराईटर्स भौतिक संकटांशी सामना करतात :

- ✓ प्रिमियम आकारणी

- ✓ पॉलिसीवर वॉरंटी देणे
- ✓ विशिष्ट क्लॉज ठेवणे
- ✓ एक्सेस / डीडक्टीबल्स
- ✓ देऊ केलेल्या कव्हरवर आळा घालणे
- ✓ कव्हर नाकारणे

a) प्रिमियम लागू करणं

जोखिम स्विकारण्यापूर्वी, जोखिमेमध्ये असे काही नकारात्मक घटक असतात, ज्यावर अंडरराईटर्स अतिरिक्त प्रिमियम लागू करण्याचं ठरवतात.

प्रिमियम लागू करताना, मोठे क्लेमस किंवा मोठ्या क्लेमसच्या घटनांना गृहीत धरलेलं असतं.

उदाहरण

- i. पूर्वनिश्चित अटीनुसार लाईनर्स किंवा इतर जहाजातून पाठवलेल्या मालावर प्रिमियमचा सर्वसाधारण रेट आकारला जातो. मात्र, जर अधिक वयाचं किंवा ठराविक वजनाहून कमी वजन असलेलं जहाज मालाच्या वहातूकीसाठी वापरलेलं असेल तर अतिरिक्त प्रिमियम आकारला जातो.
- ii. वैयक्तिक अपघातामध्ये जर इन्श्युरर्ड व्यक्ती गिर्यारोहण, चाकांची शर्यत, मोठ्या प्राण्याची शिकार इ. सारख्या जोखिम असलेल्या प्रकारांमध्ये गुंतलेला असेल तर अतिरिक्त प्रिमियम आकारला जातो.
- iii. अंडरराईटींगच्यावेळी जर काही धोकादायक परिस्थिती असेल तर वैद्यकीय इन्श्युरन्समध्येही अतिरिक्त प्रिमियम आकारला जातो.

कधीकधी मोटर किंवा वैद्यकीय यासारख्या धोकादायक इन्श्युरन्स पॉलिसीजमध्येही अतिरिक्त प्रिमियम आकारला जातो.

IRDA नव्यानंच लागू केलेल्या नियमानुसार वैयक्तिक क्लेमवर आधारीत अतिरिक्त प्रिमियम आकारता येणार नाही तर तो केवळ ऑब्जेक्टिव्ह तपशिलावर आधारीत संपूर्ण पोर्टफोलिओवरच आकारता येईल.

b) वॉरंटीज लागू करणं

भौतिक संकट कमी व्हावीत यासाठी इन्श्युरर्स योग्य त्या वॉरंटीज् देत आहेत. त्यातील काही उदाहरणं खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण

i. मरीन कार्गो

टिनच्या लाईन्ड खोक्यात जर माल (उदा. चहा) पॅक केलेला असेल तर वॉरंटी दिली जाते.

ii. घरफोडी

मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी जर २४ तास राखणदार असेल तर वॉरंटी दिली जाते.

iii. आग

फायर इन्श्युरन्समध्ये, जर सर्वसाधारण वेळेहून अधिक काळ काम होत नसेल तर इमारतीची वॉरंटी दिली जाते.

iv. मोटर

स्पीड टेस्टिंग किंवा शर्यतीसाठी वापर होत नसेल तर मोटरची वॉरंटी दिली जाते.

c) क्लेम/हानी रक्कम कमी करीत असलेले काही घटक

उदाहरण

मरीन कार्गो: महागड्या यंत्राचा छोटसा भाग जरी मोडला तरी त्यामुळे ते यंत्रच पूर्ण नादुरुस्त होऊ शकतं. अश्या यंत्रांना रिप्लेसमेंट क्लॉज लागू पडतो, ज्याद्वारे अंडरराईटरची जबाबदारी केवळ रिप्लेसमेंटची रक्कम, फॉरवर्डिंग आणि मोडलेल्या भागाचं रिफिटींग यापुरतीच मर्यादीत होते.

कास्ट पार्इप्स, हार्ड बोर्ड इ.चे कधीकधी केवळ कडा मोडतात. या वस्तूंच्या मरीन पॉलिसीजमध्ये, मोडलेल्या कडा कापून टाकून उरलेला भाग वापरला जावा असं नमूद केलेलं असतं.

अनेकदा आयात मालाचं देशांतर्गत वहन करण्यासाठी मरीन इन्श्युरन्स घेतला जातो. त्यात असंही होऊ शकतं की समुद्रप्रवासादरम्यानच त्यांची मोडतोड झालेली असते परंतु बाह्य पहाणीमध्ये ती कदाचित आढळलेली नसते.

अश्या वस्तू पोर्टमध्ये पोहोचल्यावर त्यांची तपासणी केली जाते आणि मगच त्यांचा इन्श्युरन्स दिला जातो. अश्याप्रकारे काही प्रकारांमध्ये सर्व्हे केल्यानंतरच पॉलिसी दिली जाते.

d) एक्सेस / डीडक्टीबल्स

जॅव्हा हानीची रक्कम, उल्लेख केलेल्या एक्सेस / डीडक्टीबल्स हून अधिक असते, तेंव्हा उर्वरित रक्कम 'एक्सेस' या क्लॉज अंतर्गत दिली जाते. मर्यादेहून कमी हानी झाली असल्यास त्याची भरपाई मिळत नाही.

छोटे क्लेम्स संपुष्टात आणण्यासाठी या क्लॉजेसची निर्मिती केलेली असते. इन्श्युअर्डला हानीची काही रक्कम भरावी लागत असल्यानं, भविष्यात काळजी आणि हानी टाळण्याच्या पद्धतींचा अवलंब करण्यास त्याला प्रोत्साहन मिळतं .

e) कव्हरवरील आळा

उदाहरण

- i. **मोटर:** जुन्या मोटरचा प्रस्ताव जरी स्विकारला जात नसला तरीही इन्शुरर आळा घातलेलं कव्हर (उदा. केवळ थर्ड पार्टी रिस्कस) देऊ शकतो.
- ii. **वैयक्तिक अपघात:** वैयक्तिक अपघात प्रस्ताव घेऊन आलेल्या व्यक्तीनं जरी वयाची मर्यादा ओलांडली असली तरीही एकत्रित अटींऐवजी (उदा. अपंगत्वाचे लाभ) केवळ मृत्यु या रिस्कसाठी त्याचा विचार होऊ शकतो.
- iii. **आरोग्य:** काही वेळा इन्शुरर काही विशिष्ट शस्त्रक्रीया किंवा परिस्थिती यांच्या कव्हरवर आळा घालू शकतो आणि मग अश्याप्रकारे कव्हर हे काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच असतं. उदा. मोतिबिंदू किंवा डोळ्याच्या लेन्सच्या शस्त्रक्रीया.

f) सवलती

जर जोखिम अनुकूल असेल तर कमी रेट्सची आकारणी केली जाते किंवा सर्वसाधारण प्रिमियमवर सवलत दिली जाते.

फायर इन्शुरन्समध्ये सुधारणा करण्यासाठी खालील घटकांचा विचार केला जातो.

- i. परिसरामध्ये फवारणी प्रणालीची स्थापना
- ii. हायड्रंट प्रणालीची स्थापना
- iii. बादल्या, हलवता येतील असे एक्स्टिंग्विशर्स आणि मॅन्युअल फायर पंप्स असलेल्या हॅन्ड पाईपलाईन्सची स्थापना
- iv. स्वयंचलित फायर आलार्मची स्थापना

उदाहरण

मोटर इन्श्युरन्स अंतर्गत जर मोटरसायकल कायमच साईडकारसह चालविल्यास तर प्रिमियमवर सवलत दिली जाते. कारण अश्याप्रकारे वहानाला उत्तम स्थैर्य प्राप्त होत असल्यानं जोखिममध्ये सुधारणा निर्माण होते.

मरीन इन्श्युरन्समध्ये, कंटेनरमध्ये 'फुल लोड' असल्यास इन्श्युरर प्रिमियमवर सवलत देण्याचा विचार करू शकतो, कारण त्यामुळे चोरी किंवा शॉर्टेजच्या घटनांची शक्यता कमी होते.

गुप पर्सनल ऍक्सिडेंट कव्हरमध्ये, मोठया समूहास सवलत दिली जाऊ शकते कारण त्यामुळे इन्श्युररचं काम आणि व्यवस्थापन खर्च यामध्ये कपात होते.

g) नो क्लेम बोनस (NCB)

जो कमाल बोनस घेतला जाऊ शकतो तो गृहीत धरून, क्लेम-फ्री नूतनीकृत वर्षासाठी विशिष्ट टक्केवारी बोनसच्या रुपात दिली जाते. संपूर्ण गटाच्या इन्कॅर्ड क्लेम रेशोवर अवलंबून असलेला एनसीबी, केवळ नूतनीकरणाच्या वेळीच एकूण प्रिमियमवर डिडक्शनच्या रुपात हा दिला जातो.

अंडरराईटींग अनुभवासाठी NCB फार उपयुक्त तर आहेच पण त्यामुळे रेटिंग प्रणालीमध्ये एक महत्वाच्या भागाची निर्मितीही होते. इन्श्युरअर्डमधील नैतिक संकटाची ओळख या बोनसमुळे होते. क्लेम सादर न केल्यामुळे हा बोनस मिळत असल्यानं, मोटर इन्श्युरन्समधील वहान चालवण्याचं सुधारीत कौशल्य किंवा वैद्यकीय इन्श्युरन्समध्ये आरोग्याची जपणूक करण्याची सवय इन्श्युरअर्डला या बोनसद्वारे लागते.

h) नाकारणं

जर अंतर्भूत भौतिक संकट वाईट असेल तर जोखिम इन्श्युरेबल होत नाही आणि नाकारली जाते. भूतकाळातील हानी अनुभवांवरून, तसंच संकटं आणि एकंदरीतच अंडरराईटींगचं ज्ञान यावरून, इन्श्युरन्सच्या प्रत्येक प्रकारात इन्श्युरर्सनं नाकारण्याच्या काही ठराविक प्रकारांचा समावेश केलेला आहे.

4. नैतिक संकट

खालील घटकांमुळे नैतिक संकट उद्भवू शकतं:

a) अप्रामाणिकपणा

अत्यंत वाईट नैतिक संकटाचं उदाहरण म्हणजे क्लेम घेण्यासाठी जाणूनबुजून हानी करुन घेऊन इन्श्युरन्स विकत घेणं. तसंच, आर्थिक अडचणीत असलेल्या प्रामाणिक इन्श्युअर्डलाही नसलेली हानी क्लेम करण्याचा मोह होऊ शकतो.

b) निष्काळजीपणा

हानीबाबत काहीही न वाटणं हे निष्काळजीपणाचं उदाहरण आहे. इन्श्युरन्स अस्तित्वात असल्यामुळे, इन्श्युअर्ड मालमत्तेचा वापर करताना तिचा मालक निष्काळजीपणा दाखवू शकतो.

जर त्यानं जबाबदारीनं आणि योग्य प्रकारे इन्श्युअर्ड मालमत्तेची काळजी घेतली नाही तर तो अनइन्श्युअर्ड असल्याप्रमाणे नैतिक संकट हे असमाधानकारक असतं.

c) औद्योगिक संबंध

मालक-कामगार संबंध हेही वाईट नैतिक संकटाचं कारण असू शकतं.

f) चुकीचे क्लेम्स

या प्रकारचं नैतिक संकट क्लेम्स उत्पन्न झाल्यानंतर उद्भवतं. इन्श्युअर्ड कदाचित जाणूनबुजून हानी निर्माण करत नसतो, मात्र हानी झाल्यावर, इन्डेम्निटीच्या पूर्णतः विरुद्ध जाऊन, तो अवास्तव रकमेची मागणीही करू शकतो.

उदाहरण

वैयक्तिक अपघात इन्श्युरन्समध्ये अश्या नैतिक संकटांची उदाहरणं आढळतात. इन्श्युरन्सचा अधिक लाभ घेण्यासाठी क्लेमंट त्याला झालेल्या जखमेच्या अवास्तव प्रमाणात त्याची असमर्थता अधिक काळापर्यंत लांबवू शकतो.

मोटर क्लेम्समध्येही इन्श्युअर्ड नैतिक संकटाचं कारण होऊ शकतो. वहानाला झालेलं नुकसान समाधानकारकरित्या दुरुस्त होऊ शकत असतानाही तो अनावश्यकपणे वहानाचे भाग बदलण्याचा आग्रह करू शकतो.

नैतिक संकटांना आळा घालण्यासाठी को-पेमेंट, डिडक्टीबल, सब-लिमिट्स आणि वैद्यकीय इन्श्युरन्समध्ये नो क्लेम बोनससारखे इन्सेंटीव्हज देणं यासारख्या पर्यायांची उपाययोजना करता येते.

माहिती

i. को-पेमेंट

जेव्हा इन्श्युरन्स अखत्यारीतील घटना घडते, झालेली हानी भरून काढण्यासाठी इन्श्युअर्डला अनेक वैद्यकीय पॉलिसीजची आवश्यकता भासते. उदा. जर झालेली इन्श्युअर्ड हानी रु. २०००० आणि इन्श्युरन्समधील को-पे रक्कम १०% असल्यास, इन्श्युअर्ड रु. २००० भरतो.

ii. सब लिमिट्स

इन्श्युअर्डनं वाढवलेलं बिल तपासण्यासाठी इन्श्युरर संपूर्ण पेआऊटवर रुम भाडे, शस्त्रक्रीया, डॉक्टरांची फी यावर मर्यादा लागू करू शकतो.

iii. डिडक्टीबल

यालाच एक्सेस असंही म्हणतात. इन्श्युररनं क्लेमचं पेमेंट करण्याआधी इन्श्युअर्डनं सुरुवातीस द्यायची ही एक विशिष्ट रक्कम असते. उदा. जर पॉलिसीमध्ये डिडक्टीबल रु. १०००० असेल तर, दाखल केलेल्या प्रत्येक इन्श्युअर्ड हानीबद्दल इन्श्युअर्ड रु. १००० भरतो.

जेव्हा इन्श्युअर्डच्या नैतिकतेबद्दल शंका असते, एजंटनं अश्या प्रस्तावांमध्ये रसही दाखवू नये किंवा इन्श्युरन्स कंपनीकडे आणूही नयेत. मात्र अश्या प्रस्तावांची माहिती त्यानं कंपनीस अवश्य द्यावी.

5. शॉर्ट पिरियड स्केल्स

साधारणपणे, प्रिमियम रेट्स हे १२ महिन्यांसाठी असतात. मात्र जर पॉलिसी कमी अवधीसाठी घेतली असल्यास, प्रिमियमही खास स्केलप्रमाणे आकारला जातो. यालाच शॉर्ट पिरियड स्केल असं म्हणतात.

असं लक्षात येतं की या स्केलनुसार, कमी अवधीच्या इन्श्युरन्ससाठी असलेला प्रिमियम हा प्रपोर्शनेट बेसिसप्रमाणे नसतो.

शॉर्ट पिरियड स्केल्ससाठीच्या आवश्यकता

- a) हे रेट्स लागू केले जातात कारण जरी पॉलिसी १२ महिने किंवा कमी अवधीसाठी घेतली तरीही पॉलिसी देण्यामध्ये अंतर्भाव असलेल खर्च हे समानच असतात.
- b) तसंच, वार्षिक पॉलिसीला वर्षातून केवळ एकदाच नूतनीकरण प्रक्रीया असते. मात्र कमी अवधीच्या पॉलिसीला वारंवार नूतनीकृत करावं लागतं. जर तिच्यावर प्रपोर्शनेट प्रिमियम आकारला तर इन्श्युअर्ड कमी अवधीच्या पॉलिसीज घेऊन परिणामतः त्याचे प्रिमियम्सही हप्त्यांनं भरू लागेल.
- c) त्याचबरोबर, काही इन्श्युरन्सेस हे सिझनल असतात आणि त्यादरम्यान जोखिमही मोठी असते. कधीकधी अश्या अधिक जोखमीच्या वेळी इन्श्युरन्सेस घेतले जातात आणि इन्श्युरर्सच्या हिताच्या विरुद्ध जाऊन ही निवड केली जाते. शॉर्ट पिरियड स्केल्सची निर्मिती अश्याप्रकारची निवड करता येऊ नये यासाठीच केलेली असते. इन्श्युअर्डनं वार्षिक इन्श्युरन्स रद्द केल्यासही शॉर्ट पिरियड स्केल्स लागू केल्या जातात.

6. किमान प्रिमियम

पॉलिसी देताना आलेले व्यवस्थापन खर्च निघावेत यासाठी प्रत्येक पॉलिसीमध्ये किमान प्रिमियम आकारण्याची ही पद्धत आहे.

स्वयं चाचणी 3

नैतिक संकट दृष्टीस पडल्यानंतर एजंटनं काय करायला हवं असं अपेक्षित असतं?

- I. इन्श्युरन्स पूर्वीसारखाच चालू ठेवणे
- II. इन्श्युररला त्याची माहिती देणे
- III. क्लेममध्ये हिस्सा मागणे
- IV. दुर्लक्ष्य करणे

D. सम इन्श्युअर्ड

ही अशी कमाल रक्कम असते जी इन्श्युरन्स कंपनी, पॉलिसी नियमांप्रमाणे, इंडेम्निफाय करीत असते. इन्श्युअर्डने इंडेम्निटीशी मर्यादा ठरवताना अतिशय काळजी घ्यावी लागते, कारण

क्लेमच्यावेळी तिच कमाल रक्कम असते जी त्याला भरपाईच्या रुपात दिली जाते.

ही रक्कम इन्श्युअर्डने निश्चित केलेली असते आणि पॉलिसी अंतर्गत असलेल्या जबाबदारीची मर्यादाही असते. ही तिच रक्कम असते ज्यावर रेट लागू करून पॉलिसी अंतर्गत असलेला प्रिमियम निश्चित केला जातो.

मालमत्तेच्या सत्य किंमतीचं प्रतिनिधित्व या रकमेनं करायला हवं. जर ओव्हर इन्श्युरन्स असल्यास, इन्श्युअर्डला कोणताही लाभ मिळत नाही आणि अंडर इन्श्युरन्सच्या प्रसंगी क्लेममध्येही प्रपोर्शनेटली कपात केली जाते.

1. सम इन्श्युअर्ड निश्चित करणं

व्यवसायाच्या प्रत्येक गटामध्ये, सम इन्श्युअर्ड निश्चित करताना, इन्श्युअर्डला खालील मुद्द्यांची माहिती दिली जावी:

- a) **वैयक्तिक अपघात विमा:** कंपनीनं देऊ केलेली सम इन्श्युअर्ड ही एक ठराविक रक्कम असू शकते किंवा ती इन्श्युअर्डच्या आर्थिक उत्पन्नावरही आधारीत असू शकते. काही इन्श्युरन्स कंपनी काही विशिष्ट अपंगत्वासाठी कदाचित इन्श्युअर्डच्या उत्पन्नाच्या ६० किंवा १०० पट समानही लाभ देऊ शकतात. यासाठी कमाल रकमेवर कमाल मर्यादा किंवा 'कॅप' असू शकते. कंपनी-कंपनीच्या धोरणानुसार नुकसान भरपाईत बदल होत असतात. ग्रुप पर्सनल ऍक्सिडंट पॉलिसीजमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी सम इन्श्युअर्ड निरनिराळी निश्चित केलेली असते किंवा त्याला द्यायच्या एमोल्युमेंट रकमेतही जमा केलं जातं.
- b) **आरोग्य इन्श्युरन्स:** एका विशिष्ट मर्यादेच्या आत सम इन्श्युअर्ड उपलब्ध असते. ती वयाच्या रकान्यावरही अवलंबून असते. असं गृहीत धरा की २५-४० या वयोगटासाठी इन्श्युररनं देऊ केलेली सम इन्श्युअर्ड १० लाख रुपये किंवा त्याहूनही अधिक असू शकते आणि ती रक्कम ३ महिने ते ५ वर्ष या वयोगटासाठी ती २ लाख रुपये असू शकते.
- c) **मोटर इन्श्युरन्स:** मोटर इन्श्युरन्समध्ये सम इन्श्युअर्ड ही इन्श्युअर्डनं जाहीर केलेली किंमत असते. तिला इन्श्युअर्डस् डिक्लेअर्ड व्हल्यू [IDV] म्हणतात. वहानाची ही अशी किंमत असते, जी IRDA च्या नियमांनुसार डेप्रिसिएशनची टक्केवारीशी सध्याच्या उत्पादकाच्या यादीतील वहानाच्या विक्री किंमतीची तुलना केल्यानं मिळते. उत्पादकाच्या यादीतील विक्री किंमतीमध्ये सर्व स्थानिक शुल्क/कर यांचा समावेश असतो, मात्र त्यामध्ये रजिस्ट्रेशन आणि इन्श्युरन्सचा अंतर्भाव नसतो.

IDV = (उत्पादकाच्या यादीतील विक्री किंमत - डेप्रिसिएशन) + (यादीतील विक्री किंमतीत उल्लेख न केलेल्या ऍक्सेसरीज - डेप्रिसिएशन), मात्र त्यामध्ये रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्सचा अंतर्भाव नसतो.

वापरात नसलेल्या (ऑबसोलेट) किंवा ५ वर्षांहून जुन्या वहानाची IDV इन्शुरअर्ड आणि इन्शुरर यांच्या परस्पर संमतीनं निश्चित केली जाते. डेप्रिसिएशनऐवजी, जुन्या कार्सची IDV सर्व्हेअर्स, कारचे व्यापारी इ. निश्चित करतात आणि त्यावेळी त्या कार्सची अवस्था विचारात घेतली जाते. जर वहान चोरीला गेलं किंवा त्यात संपूर्ण बिघाड झाल्यास दिली जाणारी भरपाई रक्कम म्हणजेच IDV. वहानाच्या मार्केट दराशी जवळपास असलेली IDV निश्चित करणं सुचवलं जातं. इन्शुरर्सकडून इन्शुरअर्डसना IDV मध्ये कपात करण्यासाठी ५% ते १०% टक्क्यांची मर्यादा दिली जाते. IDV जेवढी कमी तेवढा प्रिमियमही कमी असतो.

d) फायर इन्शुरन्स

फायर इन्शुरन्समध्ये इमारत/कारखाना आणि यंत्र व फिक्श्चर्स यांची सम इन्शुरअर्ड ही मार्केट दर किंवा रिइन्स्टेटमेंट दर यावर अवलंबून असते. वस्तूची किंमत वजा डेप्रिसिएशन म्हणजेच वस्तूच्या मार्केट दरानुसार पॉलिसीमधील घटक अवलंबून असतात.

e) स्टॉक्स इन्शुरन्स

स्टॉक्स इन्शुरन्समध्ये, सम इन्शुरअर्ड ही त्याची मार्केट किंमत असते. बाजारात स्टॉक कोणत्या किंमतीला विकत घेतला जाईल याचा विचार करून, कच्च्या मालाच्या नुकसानप्रसंगी इन्शुरअर्डला त्यानुसार नुकसान भरपाई मिळते.

f) मरीन कार्गो इन्शुरन्स

इन्शुरर आणि इन्शुरअर्ड यांनी पॉलिसी घेताना निश्चित केलेली पॉलिसी किंमत आणि सम इन्शुरअर्ड म्हणजे मरीन कार्गो इन्शुरन्स. साधारणपणे या रकमेमध्ये वस्तूची किंमत+इन्शुरन्स+फ्राईट म्हणजेच CIF किंमत.

g) मरीन हल इन्शुरन्स

यामध्ये, सम इन्शुरअर्ड म्हणजे, कराराच्या आरंभी इन्शुरअर्ड आणि इन्शुररनं निश्चित केलेली किंमत. हल/जहाजाची तपासणी अधिकृत व्हॅल्युअरनं केल्यावर ही रक्कम निश्चित केली जाते.

h) लायबिलिटी इन्श्युरन्स

लायबिलिटी पॉलिसीजमध्ये, सम इन्श्युरर्ड ही औद्योगिक अस्थापनेची लायबिलिटी एक्सपोजर असते. ही एक्सपोजरचं प्रमाण आणि तिचा भौगोलिक विस्तार यावर अवलंबून असते. अतिरिक्त कायदेशीर खर्चदेखील क्लेम भरपाईमध्ये कदाचित गृहीत धरले जाऊ शकतात. इन्श्युरर्डकडून ही सम इन्श्युरर्ड वरील घटकांचा विचार करून निश्चित केली जाते.

स्वयं चाचणी 4

डॉक्टरच्या दुर्लक्ष्याबद्दल त्याच्याविरुद्ध केलेल्या क्लेमविरोधात एखादी इन्श्युरन्स त्याला स्किम सुचवा.

- I. पर्सनल ऍक्सिडंट इन्श्युरन्स
- II. लायबिलिटी इन्श्युरन्स
- III. मरीन हल् इन्श्युरन्स
- IV. वैद्यकीय इन्श्युरन्स

सारांश

- a) रेटमेकींगसाठी जोखिमांचं वर्गीकरण आणि त्या कोणत्या प्रकारात मोडतात हे ठरवणं आवश्यक असतं.
 - b) अंडरराईटींग म्हणजे इन्श्युरन्ससाठी प्रस्तावित जोखिम स्विकारार्ह आहे का हे ठरवणं आणि असल्यास कोणता दर, अटी आणि नियमांद्वारे इन्श्युरन्स कव्हर स्विकारार्ह असेल हे निश्चित करणं.
 - c) रेट म्हणजे दिलेल्या इन्श्युरन्स युनिटची किंमत.
 - d) रेटमेकींगचा प्रमुख उद्देश असतो इन्श्युरन्सची किंमत पुरेशी आणि योग्य असावी याची खात्री करणं.
 - e) खर्च, शिल्लक आणि नफ्याची टक्केवारी मिळवून 'प्युअर प्रिमियम' योग्यप्रकारे आकारला किंवा वाढवला जातो.
 - f) इन्श्युरन्सच्या भाषेत संकट म्हणजे अशी परिस्थिती किंवा घटक किंवा वैशिट्यं जी निर्देश केलेल्या प्रसंगातून हानीची संधी निर्माण करतात किंवा वाढवतात.
 - g) डीडक्टीबल / एक्सेस क्लॉजेस आकारण्याचा प्रमुख उद्देश असतो लहान क्लेमस संपुष्टात आणणं.
 - h) नो क्लेम बोनस म्हणजे अंडरराईटींग अनुभव सुधारणं आणि रेटिंग प्रणालीचा अविभाज्य घटक बनणं यासाठी असलेली महत्वाची रचना.
 - i) सम इन्श्युअर्ड म्हणजे पॉलिसी अटीनुसार इन्श्युरन्स कंपनी इंडेम्निफाय करित असलेली कमाल रक्कम.
-

महत्वाच्या संज्ञा

- a) अंडरराईटींग
- b) रेट मेकींग
- c) भौतिक संकटं
- d) नैतिक संकटं
- e) इन्डेम्निटी
- f) लाभ
- g) प्रिमियम आकारणं
- h) वॉरंटीज्
- i) डिडक्टीबल्स
- j) एक्सेस

स्वपरीक्षेची उत्तरं

उत्तर १

I हा योग्य पर्याय आहे.

प्रॉबॉबिलिटी आणि जोखिमेची तीव्रता रेट मेकींवर परिणाम करतात. a

उत्तर २

I हा योग्य पर्याय आहे.

हानीची भरपाई करण्यासाठी प्युअर प्रिमियम पुरेसा असतो, मात्र त्यात व्यवस्थापन खर्च किंवा लाभ याचा त्यात समावेश नसतो.

उत्तर ३

II हा योग्य पर्याय आहे.

नैतिक संकट लक्षात आल्यास एजंटनं त्याची माहिती इन्श्युररला द्यायला हवी.

उत्तर ४

II हा योग्य पर्याय आहे.

लायबिलिटी इन्श्युरन्सद्वारे दुर्लक्ष्य केल्यामुळे डॉक्टरवर केलेल्या क्लेमविरुद्ध सुरक्षा मिळते.

स्वपरीक्षेचे प्रश्न

प्रश्न १

जोखिम स्विकारायची किंवा नाही याचा निर्णय _____ कडून घेतला जातो.

- I. ऍश्युअर्ड
- II. अंडरराईटर
- III. एजंट
- IV. सर्व्हेअर

प्रश्न २

_____ म्हणजे दिलेल्या इन्श्युरन्सच्या युनिटची किंमत.

- I. रेट
- II. प्रिमियम
- III. सम ऍश्युअर्ड
- IV. बोनस

प्रश्न ३

क्लेम प्रस्ताव दिलेल्याला इन्श्युरन्स कंपनीकडून इंडेम्निफाय केलेली कमाल रक्कम म्हणजेच _____ .

- I. सम इन्श्युअर्ड
- II. प्रिमियम
- III. राईडर
- IV. लाभ

प्रश्न ४

_____ हा अंडरराईटरच्या माहितीचा स्रोत नाही.

- I. प्रपोजरचे वार्षिक अकाउंट्स
- II. मालमत्ते जोखिम स्विकारण्या पूर्वी केलेला सर्व्हे
- III. प्रस्ताव फॉर्म
- IV. इन्श्युररचं रजिस्ट्रेशन सट्रिफिकेट

प्रश्न ५

संकटं म्हणजे:

- I. हानीचा परिणाम वाढवणारे घटक
- II. हानीची वारंवारता वाढवणारे घटक
- III. हानीचा परिणाम आणि तीव्रता वाढवणारे घटक
- IV. हानीचा परिणाम आणि तीव्रता वाढवणारे घटक

प्रश्न ६

खालील कोणतं विधान बरोबर आहे?

भौतिक संकटं:

- I. रेटमेकींगसाठी महत्वाची नाहीत
- II. निश्चित केली जाऊ शकत नाहीत
- III. बॅलन्सशीटद्वारे मोजली जाऊ शकतात
- IV. प्रस्ताव फॉर्ममधील माहितीवरून निश्चित केली जाऊ शकतात

प्रश्न ७

मोटर इन्श्युरन्समध्ये वॉरंटीजपैकी एक म्हणजे:

- I. वहान रोज धुतलं गेलं पाहिजे.
- II. स्पीड टेस्टिंगसाठी वहानाचा वापर केला जायला नको.
- III. व्यक्तिगत वापराच्या सामानाची ने-आण वहानावरून केली जाऊ नये.

IV. वहान २०० किमी प्रति दिवशी धावलं जाऊ नये.

प्रश्न ८

डिडकटेबल क्लॉजचा उद्देश हा:

- I. क्लेम पेमेंट टाळण्यासाठी
- II. लहान क्लेम्सचं पेमेंट संपुष्टात आणण्यासाठी
- III. पॉलिसीधारकाला त्रास देण्यासाठी
- IV. प्रिमियम वाढवण्यासाठी

प्रश्न ९

परिसरात फवारणी प्रणालीची (स्प्रिंकलर सिस्टीम)स्थापना केल्यानं:

- I. जोखिम वाढते
- II. जोखिम कमी होते
- III. जोखिम वाढतही नाही किंवा कमीही होत नाही
- IV. हुडींग जोखिम वाढते

प्रश्न १०

मोटर इन्श्युरन्समधील इन्श्युअर्डनं जाहीर केलेल्या किंमतीमध्ये खालील कोणाचा समावेश असतो:

- I. रजिस्ट्रेशन
- II. उत्पादकाची उत्पादन किंमत
- III. उत्पादकाची विक्री किंमत
- V. आर्बिट्ररी प्राईस घटक

स्वपरीक्षेची उत्तरं

उत्तर १

॥ हा योग्य पर्याय आहे.
जोखिम स्विकारायची किंवा नाही हे अंडरराईटर ठरवतो.

उत्तर २

। हा योग्य पर्याय आहे.
रेट म्हणजे दिलेल्या इन्श्युरन्स युनिटची किंमत.

उत्तर ३

। हा योग्य पर्याय आहे.
सम इन्श्युअर्ड म्हणजे क्लेम प्रस्ताव घेऊन आलेल्या व्यक्तीला इन्श्युरन्स कंपनीनं इंडेम्निफाय केलेली कमाल रक्कम.

उत्तर ४

IV हा योग्य पर्याय आहे..
इन्श्युररचं रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट म्हणजे अंडरराईटरसाठी माहितीचा स्रोत नव्हे.

उत्तर ५

III हा योग्य पर्याय आहे.
संकट म्हणजे हानीचा परिणाम आणि तीव्रता वाढवणारे घटक.

उत्तर ६

IV हा योग्य पर्याय आहे.

भौतिक संकटांची निश्चिती प्रस्ताव फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीवरून करता येते.

उत्तर ७

॥ हा योग्य पर्याय आहे.

मोटर इन्श्युरन्समध्ये वॉरंटीजपैकी एक म्हणजे वहानाचा वापर स्पीड टेस्टिंगसाठी होऊ नये.

उत्तर ८

॥ हा योग्य पर्याय आहे.

डिडकटीबल क्लॉजचा उद्देश हा लहान क्लेम्स संपुष्टात आणण्यासाठी असतो.

उत्तर ९

॥ हा योग्य पर्याय आहे.

परिसरातील फवारणी प्रणालीची (स्प्रिंकलर सिस्टीम स्थापना आगीच्या धोक्याला आळा घालते.

उत्तर १०

॥ हा योग्य पर्याय आहे.

मोटर इन्श्युरन्समध्ये इन्श्युअर्डनं जाहीर केलेल्या किंमतमध्ये उत्पादकाच्या विक्री किंमतीचा समावेश नसतो.

प्रकरण 14

पर्सनल आणि रिटेल इन्श्युरन्स

प्रकरणाची ओळख

मागील प्रकरणांमध्ये आपण जनरल इन्श्युरन्सशी निगडित निरनिराळ्या संकल्पना आणि तत्वं शिकलो. जनरल इन्श्युरन्स उत्पादनांची विभागणी निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्याप्रकारे होते. काहीजण त्यांची गणना मालमत्त, कॅसॉल्टी आणि लायबिलीटी अशी करतात तर काही ठिकाणी त्यांना आग, मरीन, मोटर आणि इतर विभागात गृहीत धरतात. या प्रकरणात अश्या समान उत्पादनांची चर्चा केलेली आहे जी वैयक्तीक अपघात, आरोग्य, प्रवास, गृह आणि दुकानदार यासारख्या किरकोळ ग्राहकाकडून विकत घेतली जातात.

शिकण्याची ध्येयं

- A. गृह इन्श्युरन्स
- B. दुकान इन्श्युरन्स
- C. मोटर इन्श्युरन्स

या प्रकरणाच्या अभ्यासानंतर, खालील बाबी आपल्या लक्षात येतील:

1. गृह विम्याची माहिती
2. दुकान विमा कव्हर
3. मोटर विम्याची माहिती

A. हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स

a. रिटेल इन्श्युरन्स प्रॉडक्ट्स (किरकोळ इन्श्युरन्स उत्पादनं)

काही इन्श्युरन्स उत्पादनं ही काही विशिष्ट कारणांसाठी वैयक्तीक पातळीवर विकत घेतली जातात. अश्या इन्श्युरन्सेसमध्ये जरी लहानसा व्यावसायिक हेतू असला तरीही, हे सहसा वैयक्तीक पातळीवर विकले जातात. काही ठिकाणी यांना 'स्मॉल टिकिट्' पॉलिसीज किंवा 'रिटेल पॉलिसीज' किंवा 'रिटेल प्रॉडक्ट्स' असं म्हटलं जातं. गृह, मोटर कार्स, दुचाकी वहांनं, दुकानदारीसारखे छोटे व्यवसाय इ. या प्रकारात मोडतात. ही उत्पादनं सहसा, जे इन्श्युरन्सच्या पर्सनल लाईनमध्ये काम करतात, त्याच एजंट्स / डिस्ट्रीब्युशन साखळीकडून विकली जातात. कारण ग्राहकही सहसा त्यांच्याशी संबंधित गटातीलच असतात.

b. हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स

a) हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्सची आवश्यकता का असते?

महत्वाचं

'नेम्ड पेरिल्स इन्श्युरन्स पॉलिसी'

- हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स पॉलिसी ही केवळ पॉलिसीमध्ये उल्लेख केलेल्या प्रसंगांमध्ये किंवा संकटांमध्ये झालेल्या हानीचं कव्हरेज देऊ करते. ही संकटं पॉलिसीमध्ये स्पष्टपणे उल्लेखलेली असतात.
- नेम्ड पेरिल पॉलिसीज या सहसा सर्व प्रकारच्या हानीवर कव्हरेज असलेल्या पॉलिसीऐवजी स्वस्त पर्याय म्हणून विकत घेतल्या जाऊ शकतात.

'ऑल रिस्क्स'

- "ऑल रिस्क्स" म्हणजे अशी कोणतीही जोखिम जी करारातून विशेषतः वगळलेली नसते आणि म्हणून तिला आपोआपच कव्हरेज मिळतं. उदाहरणार्थ, जर ऑल रिस्क्स हाऊस होल्डर्स पॉलिसीमध्ये पूराचा धोका वगळलेला नसेल तर पूराच्या प्रसंगी त्या विमाकृत घराला पूरात झालेल्या हानीचं कव्हरेज मिळू शकेल.
- इन्श्युरन्स कव्हरेजचा असा प्रकार जो करारात नमूद केलेल्या जोखिमा वगळतो. काय वगळलेलं आहे याचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो.

iii. ऑल रिस्क्स इन्श्युरन्स हा उपलब्ध कव्हरेजमधील सर्वकष कव्हरेज आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून इतर प्रकारच्या पॉलिसींहून त्याची किंमत तुलनेनं अधिक असते, आणि या प्रकारच्या इन्श्युरन्सची किंमत ही क्लेमच्या शक्यतांना गृहीत धरून निश्चित करावी लागते.

घर म्हणजे स्वप्नं पहाण्याचं आणि आठवणी जतन करण्याचं ठिकाण. आपल्यातील बहुतेकांसाठी घर हे एक फार मोठं स्वप्न असतं आणि त्याचबरोबर घराचं बांधकाम म्हणजे घेतलेला सर्वात मोठा आर्थिक निर्णयही असतो. आपल्यातील बहुतेकजण घर बांधण्यासाठी गृह कर्ज घेतात. गृह कर्ज हे आपल्या आयुष्यात सर्वाधिक काळ चालणारं लोन असतं, आणि त्याच्या पूर्ततेसाठी दीर्घ मुदतीचा निर्धारही लागतो. लोन घेण्यासाठी बँकेला देण्यासाठी आपल्याला इन्श्युरन्सही घ्यावा लागतो.

घर जसं आपल्यासाठी महत्वाचं असतं तसंच त्या घरातील वस्तूही आपल्यासाठी तितक्याच महत्वाच्या असतात. घरात फर्निचर असतं, टिव्ही-रेफ्रीजरेटर-वॉशिंग मशीन इ. सारख्या महागड्या वस्तू असतात. त्याचबरोबर, घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागदागिने, पेंटींग्ज-दुर्मिळ वस्तू यासारख्या कलाकृतीही असतात. या सर्व वस्तूंना आग, भूकंप, पूर इ. मुळे हानी पोहोचू शकते किंवा त्यांची चोरीदेखील होऊ शकते. कौटुंबिक बचतीचा वापर करून या वस्तू खरेदी केलेल्या असल्यामुळे, त्यांना झालेल्या हानीमुळे आर्थिक संकटही ओढावू शकतं. हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स ही एक सर्वकष पॉलिसी आहे, जी वरील सर्व परिस्थितीत मदत करू शकते.

b) हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कश्याकश्याला कव्हर मिळतं?

माहिती

पॅकेज किंवा अंब्रेला पॉलिसीज्

i. पॅकेज किंवा अंब्रेला कव्हरद्वारे, एकाच कागदपत्रातून कव्हर्सचं मिश्रण मिळत असतं.

ii. उदाहरणार्थ, हाऊसहोल्डर्स पॉलिसी,शॉपकीपर्स पॉलिसी, ऑफीस पॅकेज पॉलिसी इ. सारखी काही कव्हर्स असतात, जी एकाच पॉलिसी अंतर्गत, घर, त्यातील वस्तू इ. सारख्या अनेक भौतिक घटकांना सुरक्षा देऊ करतात.

iii. या पॉलिसींमध्ये काही विशिष्ट पर्सनल लाईन्स किंवा लायबिलिटी कव्हर्सचाही समावेश असू शकतो.

iv. पॉलिसीतील सर्व विभागांसाठी पॅकेज कव्हर्सच्या अटी आणि नियमही समान असू शकतात.

हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्सद्वारे घराचं स्ट्रक्चर आणि त्यातील वस्तू यावर आग, दंगल, पाईपचा स्फोट, भूकंप इ. पासून सुरक्षा मिळते. स्ट्रक्चरव्यतिरीक्त, त्यातील वस्तूंनाही घरफोडी, चोरी इ. पासून संरक्षण प्राप्त होतं.

परिधान केलेले किंवा कुलुपात बंदीस्त केलेले **दागदागिने** यांनाही हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्सद्वारे सुरक्षा प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर घरातील दुर्मिळ वस्तू आणि कलाकृती यांनाही कव्हर दिलं जाऊ शकतं.

हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्सद्वारे वैयक्तिक सामान, तसंच घरातील इलेक्ट्रॉनिक - विद्युत आणि यांत्रिक वस्तूंमधील बिघाड यांनाही कव्हरेज प्राप्त होतं. काही इन्श्युरर्स सायकल, वैयक्तिक अपघात आणि वर्कमेन्स कॉम्पेनसेशन यांनाही कव्हरेज देतात.

ज्या हानींवर कव्हरेज दिलं जात, त्यामध्ये सर्वसाधारणपणे आग, वीज पडणे, स्फोट आणि विमान कोसळणे / आघातजन्य हानी (याला FLEXA असं म्हटलं जातं); वादळ, पूर (याला STFI असं म्हणतात); घरफोडी याचा समावेश होतो. कंपनी-कंपनी आणि पॉलिसी-पॉलिसीनुसार कव्हरेजही बदलत जातं. महागडी घरं असलेल्या हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स (HNIs) मध्ये झालेल्या वाढीमुळे, या प्रकारच्या इन्श्युरन्सची आवश्यकताही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

सुचना

प्लेट ग्लास आणि टेलिव्हिजन इन्श्युरन्स, हा जरी वरील इन्श्युरन्समध्ये समाविष्ट असला तरीही, इन्श्युरर्सच्या इच्छेनुसार निराळाही घेतला जाऊ शकतो. अतिरेकी कृत्यं सहसा यातून वगळलेली असतात, पण त्यांनाही एक्स्टेन्शनच्या रूपात समाविष्ट करून घेता येतं. युद्ध आणि तत्संबंधित संकटं; डेप्रेसिएशन, विअर ऍन्ड टिअर; कॉन्सेक्विन्शिअल लॉस आणि न्युक्लिअर संकटं मात्र यातून वगळलेली असतात.

c) सम इन्श्युअर्ड आणि प्रिमियम

महत्वाचं

सम इन्श्युअर्ड कशी ठरवायची?

- i. सर्वसाधारणपणे, सम इन्श्युअर्ड ठरवायच्या दोन पद्धती आहेत. त्यातील एक म्हणजे मार्केट व्हॅल्यू (MV) आणि दुसरी म्हणजे रिइनस्टेटमेंट व्हॅल्यू (RIV). पैकी M.V. मध्ये, हानीच्या प्रसंगी, मालमत्तेच्या वयानुसार डेप्रिसिएशन आकारलं जातं. या पद्धतीत, इन्श्युअर्डला मालमत्ता बदलण्यासाठी पुरेशी रक्कम दिली जात नाही.
- ii. RIV पद्धतीत, सम इन्श्युअर्डच्या कमाल मर्यादेच्या प्रमाणात मालमत्ता बदलण्यासाठी पुरेशी रक्कम इन्श्युरन्स कंपनी भरते. या पद्धतीत, डेप्रिसिएशन आकारलं जात नाही. एक अशी अट असते की क्लेम मिळण्यासाठी हानी झालेली मालमत्ता दुरुस्त केली जावी / बदलावी. या ठिकाणी याचीही नोंद घ्यावी की RIV पद्धतीची अनुमती केवळ फिक्स्ड मालमत्तेसाठीच दिली जाते, मात्र स्टॉक्स आणि स्टॉक्स इन प्रोसेस यासारख्या इतर मालमत्तांसाठी दिली जात नाही.

बहुतेक पॉलिसीज पुनर्बांधणी व्हॅल्यूसाठी (मार्केट व्हॅल्यूसाठी नव्हे) घराच्या स्ट्रक्चरला कव्हर देतात. घराला हानी झाल्यास त्याच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेली रक्कम म्हणजेच पुनर्बांधणी व्हॅल्यू. उलटपक्षी, मार्केट व्हॅल्यू ही मागणी, पुरवठा इ. सारख्या घटकांवर अवलंबून असते.

सम इन्श्युअर्डची मोजणी सहसा विमित व्यक्तीच्या घराचा बिल्ट इन एरीया गुणिले बांधकामाचा दर प्रति स्क्वेअर फूट अश्याप्रकारे केली जाते. घरातील घटक - फर्निचर, ड्युरेबल्स, कपडे, भांडी इ. - ची किंमत मार्केट व्हॅल्यूनुसार ठरवली जाते, म्हणजेच डेप्रिसिएशननंतर त्याचप्रकारच्या वस्तूंची असलेली किंमत.

प्रिमियम इन्श्युअर्ड व्हॅल्यू आणि घेतलेलं कव्हरेज यावर अवलंबून असतो.

स्वयं चाचणी 4

हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स पॉलिसीसंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे?

- I. बहुतेक सर्वप्रकारच्या संकटांवर कव्हरेज देत असलेल्या सर्वकष पॉलिसीऐवजी किंमतीच्या दृष्टीकोनातून स्वस्त असल्यानं एखादं नाव दिलेला संकट विमा विकत घेतला जाऊ शकतो.
- II. एखादं नाव दिलेला संकट विमा विकत घेण्याऐवजी बहुतेक सर्वप्रकारच्या संकटांवर कव्हरेज देत असलेली सर्वकष पॉलिसी किंमतीच्या दृष्टीकोनातून स्वस्त असल्यानं घेतली जाऊ शकते.
- III. एखादं नाव दिलेला संकट विमा आणि सर्वप्रकारच्या संकटांवर कव्हरेज देत असलेल्या सर्वकष पॉलिसी यांची किंमत समानच असते.
- IV. हाऊसहोल्डर्स पॉलिसीसंदर्भात, केवळ एखादं नाव दिलेला संकट विमा विकत घेतला जाऊ शकतो आणि बहुतेक सर्वप्रकारच्या संकटांवर कव्हरेज देत असलेल्या सर्वकष पॉलिसी उपलब्ध नसतात.

B. शॉपकिपर्स इन्श्युरन्स

ट्रेडींग ही एक आर्थिक कृती आहे आणि प्रत्येक व्यावसायिकाला त्याचा / तिचा व्यवसाय नफ्यात व्हावा असं वाटत असतं. आपल्या देशात अनेकांच्या उत्पन्नाचं साधन म्हणजे दुकानं आहेत. ही केवळ उत्पन्नच देणारीच जागा नसते तर ती एक मालमत्तादेखील असते. ट्रेडींगशी संबंध नसलेल्या परंतु त्यावर परिणाम करीत असलेल्या सर्व चिंतांमधून मुक्त व्हावं असं दुकानदाराला वाटत असतं. एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे व्यवसायातील अर्थकारण किंवा ऑपरेशन्स यावर फार मोठा दुष्परिणाम होऊन दिवाळखोरी किंवा व्यवसाय बंदही करावा लागू शकतो. दुकानदार म्हणजे काही कॉर्पोरेट अस्तित्व नव्हे ज्याच्याकडे व्यवसाय नव्यानं सुरु करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पैसे असतात. एखादी दुर्घटनाही दुकान बंद करायला पुरेशी असते आणि त्यामुळे दुकानदाराच्या संपूर्ण कुटुंबाचाच नाश होऊ शकतो. त्याचबरोबर बँकेची कर्जही दुकानदाराच्या डोक्यावर असू शकतात.

दुकानदाराच्या कृतीमुळे समाजातील एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक इजा किंवा त्याच्या / तिच्या मालमत्तेला हानी पोहोचण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे कायदा दुकानदाराला दोषी मानून नुकसान भरपाई करण्याचे आदेश देतो. या परिस्थितीतही दुकानदार संपून जाऊ शकतो. आणि म्हणून, त्याच्या उत्पन्नाचं साधन असलेलं दुकान सुरक्षित ठेवण्याची गरज असते.

शॉपकिपर्स इन्श्युरन्स पॉलिसीज् कमर्शियल शॉप / किरकोळ व्यवसायांमधील वर उल्लेख केलेल्या अनेक प्रकारच्या दुर्घटनांना कव्हर देतात. काही पॉलिसीज अश्याप्रकारे निर्माण केलेल्या असतात की ज्या विशिष्ट प्रकारच्या कारणांसाठी विविध प्रकारच्या दुकानांना सुरक्षा देतात. उदा. दुर्मिळ वस्तूंचं दुकान, केशकर्तनालय. ब्युटीपार्लर, पुस्तकांचं दुकान, डिपार्टमेंट

स्टोअर, ड्रायक्लिनर्स, भेटवस्तूंचं दुकान, औषधांचं दुकान, स्टेशनरी दुकान, खेळण्यांचं दुकान, कपड्यांचं दुकान इ.

1. शॉपकीपर्स इन्श्युरन्समधे कश्याकश्याला सुरक्षा मिळते?

किरकोळ व्यवसायाच्या विशिष्ट भागाला सुरक्षा देण्यासाठी या पॉलिसीमधे बदल केले जाऊ शकतात. यामधे सहसा दुकानाच्या स्ट्रक्चरला आणि आतील वस्तूंना आग, भूकंप, पूर आणि जाणिवपूर्वक केलेलं नुकसान आणि दरोडा यामुळे झालेली हानी कव्हर केलेली असते. बिझनेस इंटरप्शन प्रोटेक्शनही शॉप इन्श्युरन्सद्वारे मिळू शकतं. यामधे अनपेक्षित क्लेममुळे हानी झालेलं कोणतंही उत्पन्न किंवा अतिरिक्त खर्च यावर कव्हर मिळतं. इन्श्युअर्डकडून त्याच्या / तिच्या व्यवसायाचा आवाका पाहून त्यानुसार हे कव्हरेज निवडलं जाऊ शकतं.

इन्श्युअर्डकडून जी अतिरिक्त कव्हर्स निवडली जाऊ शकतात ती इन्श्युरर-इन्श्युररप्रमाणे बदलत जातात आणि त्यांची खातरजमा नॉन-लाईफ इन्श्युरन्स कंपन्यांच्या संबंधित संकेतस्थळावरून करता येते.

यामधे खालील घटकांचा समावेश असू शकतो:

- i. **घरफोडी आणि दरोडा** : घरफोडी, चोरी आणि दरोडा या घटनांमधे ऑफीसमधील वस्तूंना संरक्षण
- ii. **यंत्रांमधील बिघाड**: विद्युत / यांत्रिक वस्तूंमधील बिघाडावरील कव्हर
- iii. **इलेक्ट्रॉनिक वस्तू**:
 - ✓ इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या हानीसाठी ऑल-रिस्क कव्हर पुरवलं जातं
 - ✓ इलेक्ट्रॉनिक इन्स्टॉलेशन्सच्या हानीसाठी कव्हर पुरवलं जातं
- iv. **मनी इन्श्युरन्स**: याद्वारे पैश्यांच्या खालीलवेळी झालेल्या नुकसानादरम्यान सुरक्षा मिळते:
 - ✓ व्यावसायिक स्थान ते बँक आणि उलट यामधील प्रवासादरम्यान
 - ✓ व्यवसायाच्या ठिकाणातील तिजोरीमधून
 - ✓ व्यवसायाच्या ठिकाणी असलेला डबा / ड्रॉवर / काऊंटरमधून
- v. **बॅगेज**: व्यावसायिक कामांसाठी प्रवासादरम्यान झालेल्या सामानाच्या हानीवर कव्हरेज मिळतं.

vi. फिक्स्ड प्लेट ग्लास आणि सॅनिटरी फिटींग्ज यांचं अपघातामुळे झालेलं नुकसान खालील प्रसंगी कव्हर होतं:

- ✓ फिक्स्ड प्लेट ग्लास
- ✓ सॅनिटरी फिटींग्ज
- ✓ निऑन साईन् / ग्लो साईन् / होर्डिंग

vii. वैयक्तीक अपघात

viii. कामगारांचं विश्वासघातकी वर्तन / अप्रामाणिकपणा : कामगारांचं विश्वासघातकी वर्तन / अप्रामाणिकपणा यामुळे झालेल्या हानीवर भरपाई मिळते.

ix. लिगल लायबिलिटी:

- ✓ नोकरीच्या दरम्यान आणि नोकरीच्या कारणामुळे झालेल्या अपघातामधील नुकसान भरपाई
- ✓ थर्ड पार्टीजच्या लिगल लायबिलिटीवरही कव्हर देऊ केलं जातं

आग / घरफोडी / प्रवासातील सामान / प्लेट ग्लास / फिडिलिटी गॅरंटी / वर्कमेन कॉम्पेनसेशन आणि पब्लिक लायबिलिटी पॉलिसीज (पुढील प्रकरणात यांची चर्चा केलेली आहे) या निरनिराळ्या विकत घेतल्या जाऊ शकतात.

अतिरेकी कृत्यांनाही अतिरीक्त कव्हर दिलं जाऊ शकतं. हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्समध्ये ज्यांना वगळलेलं असतं तेच घटक सहसा इथेही असतात.

2. सम इन्श्युअर्ड आणि प्रिमियम

औद्युगिक संस्था किंवा कार्यालय खातेवही ठेवतात, ज्यात त्यांच्या मालमत्तेची किंमत दाखवलेली असते. आणि म्हणून, सम इन्श्युअर्ड काढणं अवघड नसतं. दुकानं आणि घरांच्या बाबतीत हे प्रत्येकच वेळी शक्य होईल असं नसतं.

हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्सच्यावेळीच सांगितल्याप्रमाणे, सहसा, सम इन्श्युअर्ड निश्चित करण्याच्या दोन पद्धती असतात, मार्केट व्हॅल्यू आणि रिइनस्टेटमेंट / रिप्लेसमेंट व्हॅल्यू.

पैसे, प्रवासातील सामान, वैयक्तिक अपघात यांच्या अतिरिक्त कव्हरेजसाठी प्रिमियम हा सम इन्श्युअर्ड आणि निवडलेली कव्हर्स यावर अवलंबून असतो.

व्याख्या

काही महत्वाच्या व्याख्या

- a) **दरोडा** म्हणजे आक्रमक आणि लक्षात न येण्यासारखा विमित परिसरातील, अनपेक्षित आणि अनधिकृत प्रवेश किंवा बाहेर पडणं, ज्याचा उद्देश तिथून वस्तूंची चोरी करणं हा असतो.
- b) **घरफोडी** झाली असं तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा एखादी व्यक्ती गुन्हा करण्याच्या उद्देशानं घरात घुसेल.
- c) **जबरी चोरी** म्हणजे विमित परिसरातून विमित आणि / किंवा विमित व्यक्तीच्या कामगारांच्या विरुद्ध जाऊन आक्रमकपणे वस्तूंची केलेली चोरी.
- d) **तिजोरी** म्हणजे किंमती वस्तू ठेवण्यासाठी असलेलं विमित परिसरातील एक मजबूत कपाट, ज्यामध्ये प्रवेश करणं प्रतिबंधित असतं.
- e) **चोरी** या व्यापक शब्दाचा अर्थ असा आहे की सर्व प्रकारचे गुन्हे ज्यामध्ये एखादी व्यक्ती जाणूनबुजून आणि बेकायदेशीरपणे इतर कोणाचीतरी मालमत्ता परवानगी किंवा संमतीशिवाय घेऊन जाते, ज्याचा उपयोग घेऊन जाणारी व्यक्ती स्वतःच्या वापरासाठी किंवा संभाव्य विक्रीसाठी करते.

स्वयं चाचणी 5

शॉपकीपर्स पॉलिसीमध्ये, इन्श्युअर्ड व्यक्ती 'फिस्कड प्लेट ग्लास आणि सॅनिटरी फिटींग्ज' चं कव्हर निवडू शकते. यामध्ये अपघाती नुकसानामुळे होत असलेल्या खालीलपैकी कश्याला संरक्षण मिळतं?

- I. 'फिस्कड प्लेट ग्लास
- II. सॅनिटरी फिटींग्ज
- III. निऑन साईन्स
- IV. वरील सर्व

C. मोटर इन्श्युरन्स

असा विचार करा की तुम्ही तुमची सर्व बचत खर्च करुन एक नवीन कार विकत घेतली आहे आणि तिच्यातून चक्कर मारायला गेला आहात. आणि अचानकपणे, एक कुत्रं पळत तुमच्या गाडीच्या वाटेत येतं आणि त्याला होणारी धडक वाचवण्यासाठी, तुम्ही एकदमच गाडीची दिशा बदलता आणि रोड-डीव्हायडरला धडक देता, इतर एका कारलाही धडक देता आणि एका व्यक्तीला जखमी करता. अश्याप्रकारे एका घटनेची परिणिती म्हणजे तुमच्या कारची, सार्वजनिक मालमतेची आणि इतर एका कारची हानी, तसंच एका व्यक्तीला जखमी करण्यात होते.

अश्या प्रसंगी, जर तुमच्याकडे कार इन्श्युरन्स नसेल तर, सगळा प्रकार निस्तरायला, कार विकत घेण्यासाठी जेवढे पैसे तुम्ही खर्च केलेले असतात त्याहून कितीतरी अधिक पैसे तुम्हाला करावे लागतात.

- ✓ खर्च करण्यासाठी तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का?
- ✓ तुमच्या कृतीमुळे इतर कोणालातरी इन्श्युरन्स भरावा लागावा का?
- ✓ आणि जर त्यांच्याकडेही इन्श्युरन्स नसेल तर?

आणि म्हणूनच कायद्यानं कार इन्श्युरन्स असणं बंधनकारक केलेलं आहे. मोटर इन्श्युरन्स असल्यानं अश्या घटना घडण्याचं जरी टळत नसलं तरीही, त्यामुळे अश्याप्रसंगी तुम्हाला निश्चितपणे एक आर्थिक मदत मिळते.

अपघाताव्यतिरीक्त, कार चोरीला जाऊ शकते, अपघातात तिला हानी होऊ शकते किंवा आगीनं तिचं नुकसान होऊ शकतं आणि मग अश्याप्रसंगी तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतं.

ज्याच्या / जिच्या नावानं वहानाचं रजिस्ट्रेशन आरटीओमध्ये झालेलं असतं त्यानं मोटर इन्श्युरन्स घ्यायलाच हवा.

महत्वाचं

बंधनकारक असलेला थर्ड पार्टी इन्श्युरन्स

मोटर वहान कायदा १९८८ नुसार, प्रत्येक वहान मालक ज्याचं / जिचं वहान सार्वजनिक रस्त्यांवर धावणार आहे, त्यानं / तिनं इन्श्युरन्स पॉलिसी घेणं बंधनकारक आहे, ज्यामुळे त्या

वहानाच्या सहभागामुळे त्याचा मालक अपघाती मृत्यु, शारीरिक दुखापत किंवा मालमत्तेची हानी यासाठी थर्ड पार्टीला नुकसान भरपाई देण्यास कायद्यानं बांधिल होत असतो. अश्या प्रकारच्या विम्याचा पुरावा म्हणून इन्शुरन्सचं सर्टीफिकेट विमित वहानासोबत सतत ठेवणंही त्यामुळे सुचवलं जातं.

1. मोटर इन्शुरन्स कव्हरेज

आपल्या देशात फार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वहानं धावतात. नवनवीन येत असलेल्या वहानांची यात दर दिवशी भरच पडते आहे. त्यातील बरीचशी अतिशय महागडीही असतात. असं म्हटलं जातं की भारतात वहानं मोडीत निघत नाहीत तर केवळ त्यांची मालक बदलत जातात. याचाच अर्थ असा की जुनी वहानं तर रस्त्यांवरून धावतातच पण त्यांच्यामध्ये नव्या वहानांचीही भर पडत जाते. वाढत चाललेल्या वहानांच्या संख्येच्या तुलनेत रस्त्यांचा आकार (वहान चालवण्यासाठी) वाढत नाहीये. रस्त्यांवरील पादचारी संख्याही वाढतेच आहे. पोलिस आणि रुग्णालयातील सांख्यिकी असं सांगते की रस्ता अपघातांची संख्याही वाढतच चाललेली आहे. अपघातात बळी पडलेल्यांना कायद्यानं दिली जाणारी नुकसान भरपाईही वाढते आहे. त्याचबरोबर वहान दुरुस्तीचा खर्चही वाढत चालला आहे. **या सगळ्याचा अर्थ असा की आपल्या देशात वहान विम्याची नितांत आवश्यकता आहे.**

मोटर इन्शुरन्सद्वारे अपघात आणि इतर काही कारणांमुळे वहानांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई दिली जाते. तसंच अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींना भरपाई देण्याची वहान मालकाची कायदेशीर जबाबदारीही मोटर इन्शुरन्सद्वारे कव्हर होत असते. तुम्हाला असं वाटतं का की आपल्या देशातील सर्वच वहानं विमित आहेत?

सार्वजनिक रस्त्यांवर धावत असलेल्या खालीलप्रकारच्या सर्व वहानांना मोटर इन्शुरन्सद्वारे सुरक्षा मिळत असते :

- ✓ स्कूटर्स आणि मोटरसायकल्स
- ✓ खाजगी कार्स
- ✓ सर्व प्रकारची व्यावसायिक वहानं : सामानवाहू आणि पॅसेंजर कॅरीअर्स
- ✓ इतर विशेष प्रकारची वहानं उदा. क्रेन्स,
- ✓ मोटर ट्रेड (शोरूम आणि गॅरेजमधील वहानं)

‘थर्ड पार्टी इन्श्युरन्स’

ही पॉलिसी म्हणजे समोरच्या व्यक्तीनं केलेल्या कायदेशीर तक्रारीविरुद्ध असलेलं संरक्षण. इन्श्युअर्डच्या कृतीमुळे निर्माण झालेल्या प्रसंगी, समोरच्या व्यक्तीकडून (थर्ड पार्टी) केल्या गेलेल्या क्लेमसच्या विरुद्ध संरक्षण म्हणून इन्श्युअर्ड व्यक्ती (फर्स्ट पार्टी) इन्श्युरन्स कंपनीकडून (सेकंड पार्टी) थर्ड पार्टी इन्श्युरन्स खरेदी करते.

थर्ड पार्टी इन्श्युरन्सला ‘लायबिलिटी इन्श्युरन्स’ असंही म्हणतात.

लोकप्रिय असलेल्या दोन महत्वाच्या कव्हर्सची चर्चा खाली केलेली आहे:

a) **ऍक्ट [लायबिलिटी] ओन्ली पॉलिसी:** मोटर वहान कायद्यानुसार, सार्वजनिक रस्त्यावर धावत असलेल्या प्रत्येक वहानानं थर्ड पार्टीसंबंधित असलेल्या लायबिलिटीज विमित करणं बंधनकारक आहे.

पॉलिसीद्वारे वहान मालकाची असलेली कायदेशीर जबाबदारी केवळ खालील प्रसंगांमधेच असते :

- ✓ थर्ड पार्टीला झालेली शारीरिक दुखापत किंवा मृत्यु
- ✓ थर्ड पार्टीच्या मालमत्तेचं नुकसान

मृत्यु किंवा दुखापत आणि नुकसान यासंदर्भात असलेल्या वहान मालकाच्या असलेल्या कायदेशीर जबाबदारीच्या कितीही रकमेला इन्श्युरन्स कव्हर मिळतं.

वहान अपघातातील थर्ड पार्टीच्या मृत्यु किंवा दुखापत भरपाईसाठी असलेले क्लेम हे मोटर ऍक्सिडंट क्लेम ट्रिब्युनल (MACT) कडे सादर करावे लागतात.

b) **पॅकेज पॉलिसी / कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी:** (ओन डॅमेज + थर्ड पार्टी लायबिलिटी)

वरील कव्हरेजसोबतच, विमित वहानाला झालेल्या हानी किंवा नुकसान याच्या विशिष्ट प्रसंगीही (ज्यांना ओन डॅमेज असं म्हणतात) कव्हर मिळतं. हे कव्हर जाहीर केलेली व्हॅल्यू (यालाच IDV म्हणतात - ५ व्या प्रकरणात आपण याविषयी शिकलेलो आहोतच) आणि पॉलिसीमधील इतर अटी आणि नियम यांना अनुसरून असतं. हे विशिष्ट संकट प्रसंग म्हणजे आग, चोरी, दंगल आणि आंदोलन, भूकंप, पूर, अपघात इ.

काही इन्श्युरर्स अपघात स्थळाहून गॅरेजपर्यंतचेटोईंग चार्जेसही देऊ करतात. ऍक्ट (लायबिलिटी) ओन्ली पॉलिसीच्या अंतर्गत बंधनकारक असलेल्या कव्हरसोबतच केवळ आग आणि / किंवा चोरी यांच्यासाठी रिस्ट्रिक्टेड कव्हरही उपलब्ध असतं.

पॉलिसीअंतर्गत वहानाला बसवलेल्या ऍक्सेसरीजची हानी, प्रायव्हेट कार पॉलिसीच्या अंतर्गत पॅसेंजर्ससाठी पर्सनल ऍक्सिडंट कव्हर, पेड ड्रायव्हर; कामगारांची असलेली कायदेशीर जबाबदारी आणि व्यावसायिक वहानातील भाडं न देता प्रवास करणारे प्रवासी अश्या प्रकारच्या इतर कव्हर्सचाही समावेश केलेला असतो. इन्श्युरर्स मोफत तातडीची सेवा किंवा बिघाड उत्पन्न झाल्यास इतर कारचा वापर अश्या सेवाही देऊ करतात.

2. वगळण्यात आलेले घटक

पॉलिसीमध्ये वगळण्यात आलेले महत्वाचे घटक म्हणजे विअर ऍन्ड टिअर, ब्रेकडाऊन्स, कॉन्सेक्वेन्शियल लॉस आणि अवैध ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मद्याच्या अंमलाखाली असताना गाडी चालवताना झालेलं नुकसान. वहानाचा उपयोग जर 'वापरण्याच्या मर्यादा' पाळून होत नसेल तर (उदा. प्रायव्हेट कारचा वापर टॅक्सीसारखा करणं) कव्हर मिळत नाही.

3. सम इन्श्युअर्ड आणि प्रिमियम

मोटर पॉलिसीमधील वहानाची सम इन्श्युअर्डलाच इन्श्युअर्डस् डिक्लेअर्ड व्हॅल्यू (I.D.V. असंही म्हणतात. .

वहानाची चोरी किंवा अपघातात झालेलं वहानाचं दुरुस्तीपलिकडचं नुकसान झाल्यास, क्लेमची रक्कम या IDV नुसार निश्चित केली जाते. उत्पादक / विक्रेता यांच्या ब्रॅन्डच्या लिस्टेड विक्री किंमतीवर वहानाची IDV ही निश्चित केलेली असते आणि इन्श्युरन्स / नूतनीकरणाच्या आरंभी असलेला इन्श्युरन्ससाठी असलेल्या वहानाचा नमुना आणि शोडयुलप्रमाणे असलेलं डेप्रिसिएशन यावर अवलंबून असते.

५ वर्षाहून जुन्या आणि ऍबसोलेट वहानांची (अशी वहानं ज्यांचं उत्पादन उत्पादकानं बंद केलेलं आहे) आयडिव्ही ही इन्श्युअर्ड आणि इन्श्युरर्स यांच्या परस्पर सहमतीनं निश्चित केली जाते.

रेटींग / प्रिमियम निश्चित करताना इन्श्युअर्डस् डिक्लेअर्ड व्हॅल्यू, क्युबिक कॅपॅसिटी, भौगोलिक प्रदेश, वहानाचं वय इ. सारखे घटक विचारात घेतले जातात.

स्वयं चाचणी 6

कोणाच्या नावानं मोटर इन्श्युरन्स घ्यायला हवा?

- I. आरटीओ मध्ये ज्याच्या नावानं वहानाची नोंदणी झालेली आहे त्या वहानाच्या मालकाच्या नावानं.
- II. वहान चालवणारी व्यक्ती जर वहान मालकाहून भिन्न असेल तर, आरटीओच्या संमतीनं जी व्यक्ती वहान चालवते आहे त्याच्या / तिच्या नावानं.
- III. आरटीओच्या संमतीनं वहान मालकाच्या कुटुंबातील कोणा सदस्याच्या नावानं, यामध्ये वहान मालकाचाही समावेश असतो.
- IV. वहान चालवणारी व्यक्ती जर वहान मालकाहून भिन्न असेल तर, प्राथमिक पॉलिसी ही वहान मालकाच्या नावानं आणि ऍड-ऑन कव्हर हे जी व्यक्ती वहान चालवते आहे त्याच्या / तिच्या नावानं.

सारांश

- a) हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे ज्या संकटांचा उल्लेख पॉलिसीमध्ये केलेला आहे केवळ अश्याच प्रकारच्या सर्वहानींवरणे इन्श्युअर्ड परिसराला संरक्षण मिळतं. पॉलिसीमध्ये या संकटांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो.
- b) हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे घराचं स्ट्रक्चर आणि त्यातील घटक यांना आग, दंगल, पाईपचा स्फोट, भूकंप इ. पासून संरक्षण मिळतं. घराच्या स्ट्रक्चरव्यतिरिक्त आतील वस्तूंनाही यामध्ये घरफोडी, चोरी यालाही कव्हर दिलेलं असतं.
- c) पॅकेज किंवा अंब्रेला कव्हर्सद्वारे, एकाच कागदपत्रातून, निरनिराळ्या मिश्रणांची कव्हर्स दिली जातात.
- d) हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स पॉलिसीमधील सम इन्श्युअर्ड निश्चित करण्यासाठी सर्वसाधारणपणे दोन पद्धतींचा अवलंब केलेला असतो: मार्केट व्हॅल्यू (MV) आणि रिइन्स्टेट व्हॅल्यू (RIV).
- e) शॉपकिपर्स इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे दुकानाचं स्ट्रक्चर आणि आतील घटकांना आग, भूकंप, पूर किंवा जाणूनबुजून केलेलं नुकसान आणि दरोडा यामुळे झालेल्या हानीपासून

संरक्षण मिळतं. शॉप इन्श्युरन्समध्येच बिझनेस इंटरप्शन प्रोटेक्शनचाही समावेश असू शकतो.

- f) मोटर इन्श्युरन्समध्ये अपघात किंवा इतर काही कारणांमुळे झालेली वहानांची हानी संरक्षित केलेली असते. त्याचसोबत अपघातामध्ये बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई देण्याची वहान मालकाच्या असलेल्या कायदेशीर जबाबदारीलाही मोटर इन्श्युरन्समध्ये संरक्षण दिलेलं असतं.

महत्वाच्या संज्ञा

- h) हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स
i) शॉपकिपर्स इन्श्युरन्स
j) मोटर इन्श्युरन्स

स्वपरीक्षेची उत्तरं

उत्तर 1

IV हा योग्य पर्याय आहे.

शॉप किपर्स पॉलिसीमध्ये, इन्श्युअर्ड 'फिक्सड प्लेट ग्लास ऍन्ड सॅनिटरी फिटींग्ज' हे अतिरिक्त कव्हरही निवडू शकतो. हे कव्हर फिक्सड प्लेट ग्लास, सॅनिटरी फिटींग्ज आणि निऑन साईन्सच्याही अपघाती नुकसानावर संरक्षण देऊ करतं.

उत्तर 2

I हा योग्य पर्याय आहे.

ज्याच्या / जिच्या नावानं आरटीओमध्ये वहानाची नोंदणी झालेली आहे त्या वहान मालकाच्या नावानं मोटर इन्श्युरन्स घेतला पाहिजे.

स्वपरीक्षेचे प्रश्न

प्रश्न 1

हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्समध्ये खालील घटकांना संरक्षण मिळतं

- I. सोन्याचांदीचे दागिने
- II. दुकानातील वस्तू
- III. कुटुंबाच्या मालकीच्या कार्स
- IV. पोस्टानं पाठवलेली पार्सल्स त्यांच्या प्रवासादरम्यान

प्रश्न 2

हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्समध्ये खालील घटकांना संरक्षण मिळतं

- I. केवळ घराचं स्ट्रक्चर
- II. केवळ घरातील वस्तू
- III. स्ट्रक्चर आणि घरातील वस्तू दोन्हीही
- IV. विमित व्यक्ती घरात नसताना स्ट्रक्चर आणि घरातील वस्तू दोन्हीही

प्रश्न 3

शॉप किपर्स इन्श्युरन्समध्ये, खालील कश्याला संरक्षण मिळत नाही?

- I. यंत्रातील बिघाड
- II. जाणूनबुजून केलेला बिघाड
- III. बिझनेस इंटरप्शन
- IV. इन्श्युअर्डनं स्वतःच जाणिवपूर्वक केलेलं नुकसान

प्रश्न 4

शॉप किपर्स इन्श्युरन्समध्ये खालीलपैकी सहसा कश्याला संरक्षण मिळत नाही?

- I. व्यवसायाच्या परिसरातील काऊंटरमधील पैसे
- II. बँकेतून व्यवसायाच्या ठिकाणी पैश्यांचं वहन होत असताना

- III. व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या तिजोरीतील पैसे
- IV. ग्राहकांकडून व्यवसाय स्थानी आणलेले पैसे

प्रश्न 5

शॉप इन्श्युरन्समध्ये खालील घटकांना संरक्षण मिळतं

- I. कामगारांच्या अप्रामाणिक कृती
- II. इन्श्युअर्डच्या अप्रामाणिक कृती
- III. ग्राहकांच्या अप्रामाणिक कृती
- IV. पैसे उसनवारीनं देत असलेल्यांच्या अप्रामाणिक कृती

स्वपरीक्षेची उत्तरं

उत्तर 1

I हा योग्य पर्याय आहे.

हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये सोन्याचांदीच्या दागिन्यांना संरक्षण मिळतं.

उत्तर 2

III हा योग्य पर्याय आहे.

हाऊसहोल्डर्स इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे स्ट्रक्चर आणि आतील वस्तू या दोन्हींनाही संरक्षण मिळतं.

उत्तर 3

IV हा योग्य पर्याय आहे.

शॉपकिपर्स इन्श्युरन्समध्ये, इन्श्युअर्डनं स्वतःच जाणिवपूर्वक केलेल्या नुकसानाला संरक्षण दिलं जात नाही.

उत्तर 4

IV हा योग्य पर्याय आहे.

शॉप किपर्स इन्श्युरन्समध्ये ग्राहकांकडून व्यवसाय स्थानी आणलेल्या पैश्यांना सहसा संरक्षण मिळत नाही.

उत्तर 5

I हा योग्य पर्याय आहे.

शॉप इन्श्युरन्समध्ये कामगारांच्या अप्रामाणिक कृतींपासून संरक्षण मिळतं.

प्रकरण 15

कमर्शियल इन्श्युरन्स

प्रकरण ओळख

मागील प्रकरणात आपण व्यक्ती आणि घराला असलेल्या नानाविध जोखिमांसाठी इन्श्युरन्स उत्पादनांचे निरनिराळे प्रकार शिकलो. मात्र याचबरोबर ग्राहकांचा एक असाही प्रकार आहे ज्यांच्या सुरक्षा आवश्यकता निराळ्या आहेत. हे ग्राहक म्हणजे व्यावसायिक संस्था, ज्या अनेक प्रकारचा माल आणि सेवा यांच्याशी निगडित क्षेत्रामध्ये कार्य करतात. या प्रकरणात आपण ग्राहकांच्या या प्रकाराला सामना कराव्या लागत असलेल्या जोखिमांसाठी असलेल्या इन्श्युरन्स उत्पादनांविषयी शिकणार आहोत.

शिकण्याचं ध्येय

- A. मालमत्ता / आग विमा
- B. बिझनेस इंटरप्शन इन्श्युरन्स
- C. घरफोडी विमा
- D. मनी इन्श्युरन्स
- E. फिडीलिटी गॅरंटी इन्श्युरन्स
- F. बँकर्स इंडेम्निटी इन्श्युरन्स
- G. ज्वेलर्स ब्लॉक पॉलिसी
- H. इंजिनियरींग इन्श्युरन्स
- I. इंडस्ट्रीयल ऑल रिस्क्स इन्श्युरन्स
- J. मरीन इन्श्युरन्स
- K. लायबिलिटी पॉलिसी

हे प्रकरण अभ्यासल्यानंतर आपल्याला खालील घटकांची माहिती झालेली असेल :

1. मालमत्ता / फायर विमा सुचविणे
2. फायर इन्श्युरन्समधील कॉन्सेक्वेन्शियल लॉस इन्श्युरन्सची माहिती
3. बर्लरी इन्श्युरन्स कव्हर स्पष्ट करणे
4. मनी इन्श्युरन्स समजावून सांगणे

5. फिडिलिटी गॅरंटी इन्श्युरन्सची माहिती
6. बॅन्कर्स इंडेम्निटी इन्श्युरन्सबद्दल माहिती
7. ज्वेलर्स ब्लॉक पॉलिसी स्पष्ट करणे
8. इंजिनियरींग इन्श्युरन्सची माहिती
9. इंडस्ट्रीयल ऑल रिस्क्स इन्श्युरन्स स्पष्ट करणे
10. मरीन इन्श्युरन्सची माहिती सांगणे
11. लायबिलिटी इन्श्युरन्सबद्दल माहिती

A. प्रॉपर्टी / फायर इन्श्युरन्स (मालमत्ता / आग विमा)

व्यावसायिक संस्थांची दोन प्रकारे विभागणी खालील करता येईल :

- ✓ स्मॉल ऍन्ड मिडियम एंटरप्राईजेस [SMEs] आणि
- ✓ लार्ज बिझनेस एंटरप्राईजेस

आजतागायत, जनरल इन्श्युरन्स क्षेत्र या ग्राहकांना सेवा पुरवित असतानाच स्वतःचाही विकास साधला आहे.

व्यावसायिक संस्थांना जनरल इन्श्युरन्स उत्पादनं विकताना फार काळजीपूर्वकपणे त्यांच्या आवश्यकतांची सांगडणे इन्श्युरन्स उत्पादनांशी लावावी लागते. त्यामुळे उपलब्ध उत्पादनांची सखोल माहिती एजंट्सना असावी लागते. जनरल इन्श्युरन्स क्षेत्रातील काही उत्पादनांबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊयात.

मालमत्ता / आग इन्श्युरन्स

व्यावसायिक संस्थां तसेच मालमत्ता-मालक, मालमत्तेचा विश्वस्त, मालमत्तेचीदेखभाल कमिशनने करणारी व्यक्ती आणि मालमत्तेत रस असलेल्या व्यक्ती / आर्थिक संस्था यांच्यासाठी आग विमा सुचवला जातो.

एखाद्या विशिष्ट परिसरातील स्थावर आणि जंगम मालमत्ता, उदा. इमारती, कारखाना आणि यंत्रं, फर्निचर, फिक्श्चर्स, फिटिंग्ज आणि इतर वस्तू, स्टॉक्स आणि स्टॉक इन प्रोसेस, ज्यामध्ये सप्लायर्सकडील / ग्राहकाकडील स्टॉक्स, परिसरातून दुरुस्तीसाठी तात्पुरती हलवलेली यंत्रं यांचा विमा उतरवला जाऊ शकतो. नुकसानानंतर व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी, नूतनीकरण करण्यासाठी विम्याद्वारे मिळालेली आर्थिक मदत फार मोठी कामगिरी बजावते. अश्याप्रकारे फायर इन्श्युरन्स आपली भुमिका पार पाडत असतो.

1. आग विम्यामध्ये कश्याकश्याचा समावेश होतो?

आग विम्यानं सुरक्षा मिळतील असे संकटांचे काही प्रसंगांची चर्चा खाली केलेली आहे.

व्यावसायिक संस्थांची फायर पॉलिसी खालील संकटांना सुरक्षा देऊ करते :

- ✓ आग
- ✓ वीज पडणे

- ✓ अंतर्गत / बाह्य स्फोट (एक्स्प्लोजन / इंप्लोजन)
- ✓ दंगल, आंदोलन आणि जाणिवपूर्वक केलेलं नुकसान
- ✓ इंपॅक्ट डॅमेज
- ✓ एअरक्राफ्ट डॅमेज
- ✓ वादळांचे प्रकार उदा. स्टॉर्म, टेंपेस्ट, सायक्लॉन, टायफून, हरिकेन, टॉर्नेडॉ, पूर आणि मोठ्या विभागावर पसरलेला पूर
- ✓ भूकंप
- ✓ प्रदेश किंवा इमारतीचं खचणं (सबसिडन्स) आणि लॅन्डस्लाईड. यामधे दरड कोसळण्याचा समावेश होतो.
- ✓ पाण्याचे टॅन्क्स-उपकरणं-पाईप्स फुटणं आणि ओसांडून वहाणं
- ✓ क्षेपणास्त्र चाचणी
- ✓ स्वयंचलित फवारणी स्थापनेतील गळती
- ✓ जंगलातील वणवा

व्यावसायिक विम्याला वैयक्तीक आणि रिटेल लाईन्सपासून निराळं करील असे दोन महत्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत.

- a) व्यावसायिक संस्थांच्या विमा आवश्यकता या एखाद्या व्यक्तीच्या विमा आवश्यकतांहून कितीतरी मोठ्या प्रमाणात असतात. त्याचं कारण असं की व्यावसायिक संस्थांची मालमत्ता ही एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेहून कितीतरी पटीनं अधिक असते. त्यांची हानी किंवा नुकसान यामुळे संस्थेच्या अस्तित्वाला आणि भविष्यला धोका निर्माण होऊ शकतो.
- b) अनेकदा कायदेशीर आणि इतर तरतुदी-आवश्यकतांमुळे व्यावसायिक संस्थांना विमित असणं बंधनकारक केलेलं असतं. उदाहरणार्थ, जेव्हा बँकेच्या कर्जाद्वारे कारखाना किंवा व्यावसायिक मालमत्ता स्थापन केली जाते, तेव्हा विमित असणं ही कर्जपुरवठ्यातील बंधनकारक अट असू शकते. भारतातील अनेक कॉर्पोरेट संस्था या व्यावसायिक तत्त्वांवर त्यांचं काम करीत असतात आणि त्यातील अनेक तर बहुराष्ट्रीय आहेत.

दर्जासंबंधी असलेले जागतिक नियम त्यांना पाळावे लागतात, ज्यामधे योग्य अश्या रिस्क मॅनेजमेंट डावपेचांचा आणि त्यांची मालमत्ता विमित करणं यांचा समावेश असतो.

व उल्लेख केलेल्या कोणत्याही संकटातून उद्धवत असलेल्या हानीला, काही अपवाद वगळता, पॉलिसी अटींनुसार सुरक्षा पुरवली जाते.

2. हे अपवाद कोणते आहेत?

वगळण्यात आलेले घटक खालीलप्रमाणे आहेत:

a) अपेक्षित संकटजन्य हानी, उदा.

- i. युद्ध आणि तत्संबंधी कृती
- ii. न्युक्लीअर संकटं
- iii. आयोनायझेशन आणि रेडिएशन
- iv. प्रदूषण आणि दुषितीकरणजन्य हानी

b) जनरल इन्श्युरन्सद्वारे सुरक्षा मिळणारी संकटं खालीलप्रमाणे आहेत

- i. यंत्रांमधील बिघाड
- ii. बिझनेस इंटरप्शन

ॲड-ऑन कव्हर

तरीही, अतिरिक्त प्रिमियम भरून काही संकटंवर सुरक्षा मिळवली जाऊ शकते, उदा. भूकंप, आग आणि विजेचा झटका; विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे कोल्ड स्टोरेजमधील स्टॉकचा दर्जा खालावत जाणं, इमारत इ. ची पडझड झाल्यानंतर तिची विल्हेवाट लावण्यासाठी / इतरत्र हलवण्यासाठी लागलेली अतिरिक्त रक्कम, पॉलिसीमध्ये समावेश असलेली आर्किटेक्ट-इंजिनियर्स यांची कन्सल्टिंग फी, जंगलातील वणवा, सातत्याचं कंबशन आणि स्वतःच्याच वहानांमुळे झालेलं इंपॅक्ट डॅमेज.

3. आग विम्यातील बदलणारे घटक

आग विमा सहसा एका वर्षासाठी दिला जातो. केवळ घरांसाठी, इन्श्युरन्स कंपनी दीर्घ मुदतीचा विमा देतात, म्हणजेच १२ महिन्यांहून अधिक काळ. काही प्रसंगी कमी कालावधीच्या पॉलिसीजही दिल्या जातात, आणि त्यांच्यासाठी शॉर्टस्केल्स लागू पडतात.

4. मार्केट व्हॅल्यू किंवा रिइनस्टेटमेंट व्हॅल्यू पॉलिसीज

हानीच्या प्रसंगी, इन्श्युरर सहसा मार्केट व्हॅल्यू देऊ करतो [जी डेप्रिसिएटेड व्हॅल्यू असते]. रिइनस्टेटमेंट पॉलिसीमध्ये मात्र, हानी झालेल्या मालमत्तेसारखीच नवीन मालमत्ता निर्माण करण्यासाठी इन्श्युरर अर्थसहाय्य करू शकतो. सर्वसाधारण फायर पॉलिसीमध्ये सम इन्श्युअर्ड ही मार्केट व्हॅल्यू नसावी तर ती नव्या रिप्लेसमेंट व्हॅल्यूएवढीच असावी.

रिइन्स्टेटमेंट व्हॅल्यू पॉलिसी इमारती, कारखाने, यंत्रं आणि फर्निचर, फिक्श्चर्स आणि फिटींग्ज इ. ना सुरक्षा पुरवण्यासाठी दिल्या जातात. रिइन्स्टेटमेंट व्हॅल्यू पॉलिसी स्टॉकच्या (जो मार्केट व्हॅल्यू बेसिसवर विमित केलेला असतो) सुरक्षेसाठी दिली जात नाही.

5. डिक्लरेशन पॉलिसी

गोदामात साठवलेला स्टॉकच्या सुरक्षेसाठी डिक्लरेशन पॉलिसी असते, कारण हे स्टॉक्स सतत कमी-जास्त होत असतात. पॉलिसी कालावधीत गोदामात साठवलेल्या मालाची अपेक्षित कमाल रक्कम ही त्याची सम इन्श्युअर्ड असावी. आणि हीच रक्कम विचारात घेऊन प्रोव्हिजनल प्रिमियम आकारला जातो. आधीच ठरलेल्या प्रत्येक ठराविक कालावधीनंतर इन्श्युअर्डनं त्याच्या स्टॉक्सची किंमत जाहीर करावी लागते. पॉलिसी कालावधी संपताना, प्रिमियम आणि हा कालावधी ऍडजस्ट करता येतो.

6. फ्लोटर पॉलिसी

एका वेगळ्या प्रकारच्या पॉलिसी प्रकाराला फ्लोटर पॉलिसी म्हणतात. एकाच सम इन्श्युअर्डसाठी, या पॉलिसीज निरनिराळ्या जाहीर केलेया ठिकाणी साठवलेल्या मालाच्या स्टॉक्ससाठी दिल्या जाऊ शकतात. जाहीर न केलेल्या ठिकाणांमधील मालाला मात्र सुरक्षा दिली जात नाही. याचा प्रिमियम हा जाहीर केलेल्या कोणत्याही गोदामातील स्टॉक्सच्या कमाल रेटएवढी असते आणि त्यात १०% लोडींगचाही समावेश असतो. यांना फायर फ्लोटर पॉलिसी असंही म्हणतात, कारण यातील सम इन्श्युअर्ड निरनिराळ्या ठिकाणांवर तरंगत असते.

प्रिमियम रेट खालील घटकांवर अवलंबून असतो:

- संस्थेचा परिसर - औद्योगिक किंवा इतरत्र.
- औद्योगिक क्षेत्रामध्ये जर सर्व विमित मालमत्ता असेल तर तिच्यावर, उत्पादित उत्पादनाच्या (किंवा उत्पादनांच्या) प्रकारानुसार, एकच रेट आकारला जातो.
- औद्योगिक क्षेत्राबाहेरील सुविधांचा रेट परिसराच्या प्रकारावर अवलंबून असतात.
- स्टोरेज एरियाजचा रेट त्यात साठवलेल्या मालाच्या धोका उत्पन्न करण्याच्या पातळीवर अवलंबून असतो.
- ऍडऑन कव्हर्ससाठी अतिरिक्त प्रिमियम आकारला जातो.
- भूतकाळातील क्लेम्सचा इतिहास आणि परिसरात स्थापन केलेल्या आग-प्रतिबंधक सुविधा यावर प्रिमियममधील सवलत अवलंबून असते.

g) दंगल, संप, जाणिवपूर्वक झालेल्या हान0940, सुरक्षा आणि फ्लडगुपची देखिल निवड करता येऊ शकते. यामुळे प्रिमियममध्ये कपात होऊ शकते.

इन्श्युरर-इन्श्युररमध्ये रेटिंगची पद्धत बदलत जाते.

स्वयं चाचणी 1

व्यावसायिक संस्थांसाठी असलेला आगा विम्यांतर्गत _____ या संकटांना सुरक्षा मिळते.

- I. एकस्प्लोजन
 - II. इंप्लोजन
 - III. वरील दोन्हीही
 - IV. वरील एकही नाही
-

B. बिझनेस इंटरप्शन इन्श्युरन्स

या प्रकारच्या विम्याला कॉन्सेक्वेन्शियल लॉस इन्श्युरन्स किंवा लॉस ऑफ प्रॉफीट इन्श्युरन्स असंही म्हणतात.

फायर इन्श्युरन्सनं वस्तू किंवा मालमतेची झालेली हानी किंवा इमारत, कारखाना, यंत्रं. फिक्श्चर्स, फिटींग्ज, व्यापारी माल इ. चं नुकसान यावर सुरक्षा मिळते. या संकटांची परिणती म्हणजे विमिताच्या व्यवसायाच्या संपूर्ण किंवा अंशतः अडथळ्यामधे होऊ शकते. अश्या अडथळ्यांमुळे, विमिताचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं.

1. बिझनेस इंटरप्शन पॉलिसीमधील सुरक्षा

कॉन्सेक्वेन्शियल लॉस (CL) पॉलिसी [बिझनेस इंटरप्शन (BI)] द्वारे ग्रॉस प्रॉफीटच्या (ज्यामधे नेट प्रॉफीट+स्टॅन्डींग चार्जेस+अंतिम नुकसान टाळण्यासाठी व्यवसाय लवकरात लवकर पूर्ववत आणण्यासाठी व्यावसायिकावर ओढावलेली इन्क्रिड वर्किंग कॉस्ट) होत असलेल्या हानीला सुरक्षा मिळते. फायर पॉलिसीअंतर्गत सुरक्षित केलेली संकटं आणि अटी याठिकाणीही लागू पडतात.

उदाहरण

भूकंपामुळे जर कार उत्पादकाच्या कारखान्याचं नुकसान झालं तर, उत्पादकाच्या होत असलेल्या उत्पादन हानीमुळे त्याच्या उत्पन्नाचीही हानी होऊ शकते. जर उल्लेख केलेलं हे संकट विमित केलेलं असेल तर उत्पन्नातील ही हानी आणि त्याचसोबत इतर अतिरिक्त खर्च यावर सुरक्षा मिळू शकते.

ही पॉलिसी केवळ स्टॅन्डर्ड फायर आणि स्पेशल पेरिल्स पॉलिसीच्यासोबतच घेतली जाऊ शकते, कारण स्टॅन्डर्ड फायर आणि स्पेशल पेरिल्स पॉलिसीअंतर्गत क्लेम केला असेल तरच या पॉलिसीअंतर्गत दाखल केलेले क्लेम्स स्विकारले जातात.

स्वयं चाचणी 2

बिझनेस इंटरप्शन इन्श्युरन्स पॉलिसी केवळ _____ यांच्यासोबतच घेतली जाऊ शकते.

- I. स्टॅन्डर्ड फायर आणि स्पेशल पेरिल्स पॉलिसी
 - II. स्टॅन्डर्ड फायर आणि मरीन पॉलिसी
 - III. स्टॅन्डर्ड आणि स्पेशल पेरिल्स पॉलिसी
 - IV. स्टॅन्डर्ड इंजिनियरींग आणि मरीन पॉलिसी
-

C. बर्गलरी इन्श्युरन्स

ज्या ठिकाणी स्टॉक्स, माल, फर्निचर फिक्चर्स आणि कुलूपबंद तिजोरीत ठेवलेली रोख असते अश्या कारखाने, दुकानं, कार्यालयं, गोदामं यासारख्या व्यावसायिक परिसरांसाठी ही पॉलिसी असते. यातील संरक्षणाची व्याप्ती स्पष्टपणे पॉलिसीत व्यक्त आहे. ज्यांना या पॉलिसीद्वारे सुरक्षा देऊ केली जात नाही अश्या चोरी, दरोडा यासारख्या इतर संकटांचाही विचार ही पॉलिसी घेताना केला जावा.

1. बर्गलरी इन्श्युरन्सद्वारे विमित केली गेलेली संकटं

- a) आक्रमकपणे परिसरामधे प्रवेश केल्यानं किंवा बाहेर पडल्यानं किंवा आत थांबल्यानं तिचं झालेलं नुकसान.
- b) दरोडेखोरांमुळे विमित मालमत्तेला किंवा परिसराला झालेलं नुकसान. मालमत्ता केवळ अश्या परिस्थितीतच विमित होत असते जेव्हा विमित परिसरात तिला नुकसान होतं (अन्य ठिकाणी नुकसान झाल्यास विमासुरक्षा मिळत नाही).

2.

क. कॅश कव्हर

बर्गलरी कव्हरचा महत्वाचा भाग म्हणजे कॅश कव्हर. ऍप्टुव्हड उत्पादनाच्या आणि रचनेच्या बर्गलर-पुफ अश्या तिजोरीत जेव्हा रोख ठेवलेली असते तेव्हाच तिला विमा सुरक्षा मिळते. कॅश कव्हर मिळण्यासाठी पात्रता खालील प्रसंगीच ग्राह्य धरली जाते :

- a) संरक्षित आहे जेव्हा तिजोरीची मूळ किल्ली धमकी देऊन किंवा बळजबरीनं हिंसकावून घेऊन जर तिजोरीतून रोख चोरून नेल्यास याला सहसा “की क्लॉज असं म्हणतात”.

b) तिजोरीतील संपूर्ण रकमेची यादी तिजोरीव्यतिरिक्त इतर सुरक्षित ठिकाणी ठेवलेली असल्यास. अश्या नोंदीद्वारे दाखवल्या गेलेल्या रकमेपुरतीच इन्शुररची जबाबदारी असते.

B) प्रथम हानी विमा

कमी किंमतीच्या पण संख्येनं जास्त असलेल्या वस्तूंच्या (उदा. कापसाचे गेठू, धान्य, साखर इ.) बाबतीत संपूर्ण स्टॉक एकाच वेळेस चोरीला जाण्याची शक्यता फार कमी असते. संपूर्ण स्टॉक विमित करताना, चोरीला जाऊ शकेल अश्या कमाल मालाची किंमत निश्चित करताना कमाल हानीचा विचार करतात आणि अश्या कमाल शक्यता असलेल्या हानीवर प्रिमियम आकारला जातो. असं गृहीत धरलं जातं की लगेचच पुढची चोरी होणार नाही किंवा ती टाळण्यासाठी विमित आवश्यक ती काळजी घेईल.

C) आग विमा प्रमाणेच जाहीरनामा कव्हर आणि फ्लोटर कव्हर, स्टॉकची बाबतीत देखील शक्य आहे.

3. वगळण्यात आलेले अपवाद

कामगार, कुटुंब सदस्य किंवा इतर अश्या व्यक्ती ज्या कायदेशीर व्यक्तीनं विमित परिसरामधून केलेली चोरी, सुरक्षित होत नाही. तसंच फायर किंवा प्लेट ग्लास पॉलिसीद्वारे सुरक्षित केलेली हानीदेखील यातून वगळण्यात आलेली आहे.

4. एक्सटेन्शन

अतिरिक्त प्रिमियम भरून, पॉलिसीमध्ये दंगल, संप आणि अतिरेकी कारवायांविरुद्ध अतिरिक्त सुरक्षाही मिळू शकते.

5. प्रिमियम

बर्गलरी पॉलिसीचे प्रिमियम रेट्स विमित मालमत्तेचा प्रकार, इन्श्युअर्डची नैतिकता, बांधकाम आणि परिसराचं लोकेशन, सुरक्षा व्यवस्था (उदा. सुरक्षा रखवालदार, बर्गलर अलार्म इ.) आणि भूतकाळातील क्लेमसचा अनुभव यावर अवलंबून असतात.

प्रस्ताव फॉर्ममध्ये उल्लेखलेल्या तपशिलाव्यतिरिक्त, जिथे अधिक रकमेच्या मालमत्तेचा संबंध असतो, तिथे इन्श्युरर्सकडून प्रस्ताव स्विकारण्यापूर्वी तपासणी केली जाते.

स्वयं चाचणी 3

बर्गरी पॉलिसीचा प्रिमियम _____ वर अवलंबून असतो.

- I. इन्श्युअर्ड पॉलिसीचं स्वरूप
- II. इन्श्युअर्डची स्वतःची नैतिकता
- III. बांधकाम आणि परिसराचं लोकेशन
- IV. वरील सर्व

D. मनी इन्श्युरन्स

पेश्यांची हाताळणी हा व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे बँका आणि औद्योगिक संस्थांना आर्थिक नुकसानापासून सुरक्षित ठेवणं अतिशय आवश्यक असतं. संस्थेच्या परिसरात आणि बाहेर अश्या दोन्ही ठिकाणी पेश्यांना धोका असतो. पैसे भरताना, काढून घेताना, पेमेंट्स करताना किंवा गोळा करताना ते बेकायदेशीरपणे चोरून नेले जाऊ शकतात.

1. मनी इन्श्युरन्सची व्याप्ती

रोख, चेक्स / पोस्टल ऑर्डर्स / पोस्टल स्टॅम्प्स यांची हाताळणी होत असताना त्याला निर्माण होत असलेल्या धोक्यापासून सुरक्षा मिळावी यासाठी मनी इन्श्युरन्स पॉलिसीची योजना असते. ही पॉलिसी सर्वसाधारणपणे दोन विभागात सुरक्षा पुरवते:

a) ट्रॅन्सिट सेक्शन

विमित किंवा त्याच्या / तिच्या अधिकृत कामगारांकडून रोख जेव्हा बाहेर नेलेली असते, तेव्हा झालेल्या हानीविरुद्ध सुरक्षा पुरवली जाते.

या विभागात पुन्हा दोन प्रकार आहेत :

- i. पार पाडण्यासाठी प्रति मर्यादित: प्रत्येक नुकसानाच्यावेळी इन्श्युररनं द्यावी लागणारी ही अशी कमाल रक्कम असते.
- ii. पॉलिसी कालावधीदरम्यान प्रवासात असलेली एस्टिमेटेड रक्कम : याचा अर्थ असा की प्रिमियमची रक्कम काढण्यासाठी जिच्यावर प्रिमियमचा रेट आकारला जातो ती रक्कम.

फायर इन्श्युरन्सप्रमाणेच, इथेही “डिक्लरेशन बेसिस” वर पॉलिसी देऊ केल्या जातात. अश्याप्रकारे, प्रवासात असलेल्या एस्टिमेटेड रकमेवर इन्श्युरर्स प्रोव्हिजनल प्रिमियम आकारतात आणि पॉलिस संपताना हा प्रिमियम ऍडजस्ट करतात. यावेळी, इन्श्युअर्डनं जाहीर केलेली, पॉलिसी कालावधीदरम्यान, प्रवासात असलेली नेमकी रक्कम विचारात घेतली जाते.

b) प्रिमायसेस सेक्शन्स

या विभागात, चोरी इ. मार्गाने एखाद्याच्या परिसरातून / कुलुपबंद तिजोरीतून झालेली हानी यावर विमासुरक्षा मिळते. या पॉलिसीची इतर वैशिष्ट्यं सहसा, आपण आधीच वर शिकलेल्या बर्ग्लरी इन्श्युरन्स (व्यावसायिक परिसर) विभागासारखीच असतात.

2. वगळलेले महत्वाचे घटक

यामधे खालील घटकांचा समावेश होतो:

- चुक किंवा वगळ्यामुळे निर्माण झालेलं शॉर्टेज,
- अधिकृत व्यक्तीखेरीज इतर कोणातरी व्यक्तीच्या हाती आर्थिक व्यवहार सोपावल्यामुळे पैश्यांना झालेली हानी
- दंगल, आंदोलनं आणि अतिरेकी कारवाया : या घटकाचा समावेश अतिरिक्त प्रिमियम भरल्यानं केला जाऊ शकतो.

3. एक्स्टेन्शन्स

अतिरिक्त प्रिमियम भरल्यास पॉलिसीमध्ये खालील सुविधाही मिळू शकतात :

- कॅश घेऊन चाललेल्या व्यक्तींच्या अप्रामाणिकपणाविरुद्ध कव्हर,
- दंगा, संप आणि अतिरेकी कारवाया,
- डिस्बर्समेंट जोखिम, कामगारांना पगार वाटपाच्यावेळी झालेल्या आर्थिक हानीसंबंधातील सुरक्षा

4. प्रिमियम

विमित व्यक्ती, कोणत्याही एकावेळेस संस्थेची कॅश घेऊन जाण्याची जबाबदारी, पैश्यांचं वहन करण्याची पद्धत, अंतर, त्यादरम्यान घेतलेली सुरक्षा इ. वर प्रिमियम दर अवलंबून असतो. पॉलिसी संपण्यापूर्वी ३० दिवस आधी जाहीर केलेली वर्षभरात नेण्यात आलेली नेमकी कॅश यानुसार प्रिमियम ऍडजस्ट केला जातो.

स्वयं चाचणी 4

मनी इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत खालीलपैकी कोणत्या घटकाचा अंतर्भाव केला जातो?

- I. चुक किंवा वगळल्यामुळे निर्माण झालेलं शॉर्टेज
- II. दरोड्यामुळे एखाद्याच्या परिसरातून रोख पैश्यांना झालेली हानी
- III. अधिकृत व्यक्तीखेरीज इतर कोणाही हाती पैसे सोपावल्यामुळे पैश्यांना झालेलं नुकसान
- IV. दंगल, संप आणि अतिरेकी कारवाया

E. फिडिलिटी गॅरंटी इन्श्युरन्स

व्हाईट कॉलर क्राईम्स असं ज्याला संबोधलं जातं, अश्या प्रकारच्या कारवायांमुळेही संस्थेला आर्थिक नुकसान होऊ शकतं. उदा. अफरातफर किंवा कामगारांचा अप्रामाणिकपणा. फिडिलिटी गॅरंटी इन्श्युरन्स मालकाला अफरातफर किंवा कामगारांचा अप्रामाणिकपणा (फोर्जरी, एंबेझलमेंट, चोरी, गैरकृत्य आणि डिफॉल्ट) यावर सुरक्षा देतो.

1. फिडिलिटी गॅरंटी इन्श्युरन्स अंतर्गत लाभणारं कव्हरेज

झालेल्या थेट आर्थिक हानीवर विमा सुरक्षा लाभते, मात्र कॉन्सेक्वेन्शियल लॉसवर सुरक्षा मिळत नाही.

- a) झालेली हानी पैसे, सिक्युरिटीज किंवा माल यासंदर्भात असावी लागते.
- b) निश्चित केल्या गेलेल्या कामाच्या स्वरुपाशी संबंधित असलेल्या गैरकृत्याविरुद्ध सुरक्षा लाभते.
- c) झालेली हानी पॉलिसी संपण्यापूर्वी १२ महिने किंवा कामगाराचा मृत्यु, निवृत्ती, राजीनामा किंवा बडातर्फी, यापैकी जे आधी असेल, त्या कालावधीत शोधून काढावी लागते.
- d) ज्याला पुन्हा कामावर रुजू करुन घेतलेलं आहे अश्या अप्रामाणिक कामगाराबद्दल सुरक्षा दिली जात नाही.

2. फिडिलिटी गॅरंटी पॉलिसीचे प्रकार

खाली चर्चा केल्यानुसार फिडिलिटी गॅरंटी पॉलिसीचे अनेक प्रकार आहेत :

a) वैयक्तीक पॉलिसी

या प्रकारची पॉलिसी अश्याप्रसंगी वापरली जाते जेव्हा एकच व्यक्ती गॅरंटेड करायची असते. नाव, कामगाराचा हुद्दा आणि गॅरंटेड करावयाच्या असलेल्या रकमेचा तपशिल देणं आवश्यक असतं.

b) कलेक्टीव्ह पॉलिसी

ज्या व्यक्तींवर गॅरंटी लागू केलेली असते अश्यांची नावं, प्रत्येक कामगारावर सोपावलेल्या कामाचं स्वरूप आणि वैयक्तीकरित्या निरनिराळी इन्शुरअर्ड केलेली रक्कम यांचा उल्लेख असलेली यादी या पॉलिसीमध्ये असते.

c) फ्लोटींग पॉलिसी किंवा फ्लोटर

या पॉलिसीमध्ये, नावं आणि कामगारांना निश्चित करून दिलेल्या ज्या कामांना विमित करायचं आहे त्याचा तपशिल पुरवावा लागतो. परंतु निरनिराळ्या गॅरंटी रकमांऐवजी, संपूर्ण गटासाठी एकच रक्कम निश्चित केलेली असते, जिला “फ्लोटेड गॅरंटी” म्हणतात. आणि म्हणूनच अतिरिक्त प्रिमियम देऊन जर मूळ रक्कम रिइन्स्टेटेड केलेली नसेल तर कोणा एकाही कामगारांबंधीच्या क्लेममुळे, फ्लोटेड गॅरंटीमध्ये कपात होते.

d) पोजिशन्स पॉलिसी

कलेक्टीव्ह पॉलिसीसारखीच ही पॉलिसी असते. केवळ एकच फरक असतो तो असा की नाव वापरण्याऐवजी, यामध्ये निश्चित केल्या गेलेल्या रकमेसंबंधीचा कामगाराचा 'हुद्दा' विचारात घेतला जातो आणि नांवचा उल्लेख नसतो.

e) ब्लँकेट पॉलिसी

या पॉलिसीद्वारे नावं किंवा हुद्दे न दर्शविता संपूर्ण स्टाफच विमित केलेला असतो. इन्शुरर्स कामगारांविषयी कोणतीही चौकशी करत नाही. मोठा स्टाफ असलेल्या मालकासाठीच ही पॉलिसी योग्य आहे. मात्र कामगाराच्या इतिहासाबद्दल संस्था चौकशी करते. यादरम्यान मालकाला प्राप्त झालेले संदर्भ, क्लेम करायचा असल्यास, इन्शुररला पुरवावे लागतात. पत असलेल्या मोठ्या कामगार संख्या असलेल्या संस्थांनाच ही पॉलिसी दिली जाते.

3. प्रिमियम

प्रिमियमचा रेट व्यवसायाचा प्रकार, कामगारांचा दर्जा, चेकींग आणि सुपरव्हिजन पद्धती यावर अवलंबून असतो.

स्वयं चाचणी 5

फिडिलिटी गॅरंटी इन्श्युरन्सद्वारे _____ यावर विमासुरक्षा मिळते.

- I. अफरातफर किंवा कामगारांचा अप्रामाणिकपणा यामुळे मालकाच्या झालेल्या आर्थिक नुकसानाविरुद्ध.
- II. अफरातफर किंवा मालकाचा अप्रामाणिकपणा यामुळे कामगारांच्या झालेल्या आर्थिक नुकसानाविरुद्ध.
- III. अफरातफर किंवा थर्ड पार्टीचा अप्रामाणिकपणा यामुळे मालक आणि कामगारांच्या झालेल्या आर्थिक नुकसानाविरुद्ध.
- IV. अफरातफर किंवा संस्था व्यवस्थापनाचा अप्रामाणिकपणा यामुळे भागधारकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानाविरुद्ध.

F. बँकर्स इंडेमनिटी इन्श्युरन्स

पैसे आणि सिक्युरिटीज यांना असलेले विशेष धोके गृहीत धरून त्यासंदर्भात काम करीत असलेल्या बँकर्स, एनबीएफसी आणि इतर संस्था यांच्यासाठी ही सर्वकष विमासुरक्षा निर्माण केली गेली होती.

1. बँकर्स इंडेमनिटी इन्श्युरन्सअंतर्गत असलेली विमा सुरक्षा

बँकर्सच्या आवश्यकतांनुसार या पॉलिसीअंतर्गत अनेकप्रकारचे बदल आढळतात.

- a) आग, चोरी, दंगल आणि संप यामुळे परिसरातील मनी सिक्युरिटीजना झालेलं नुकसान किंवा हरवणं
- b) परिसराबाहेर नेण्यात आलेली आणि अधिकृत व्यक्तीच्या ताब्यात असलेली मालमत्ता याला जर कामगारांचं दुर्लक्ष्य म्हणता येईल अश्या कोणत्याही कृतीमुळे झालेलं नुकसान

- c) चेक्स, ड्राफ्ट्स, फिक्स्ड डिपॉझिट रिसिट्स इ.मधील अफरातफर किंवा घोटाळे
- d) पैसे / सिक्युरीटीज किंवा देऊ करण्याच्या कबूल केलेला माल याबाबतीतील कामगारांचा अप्रामाणिकपणा
- e) रजिस्टर्ड पोस्ट पार्सलनं पाठवलेलं असताना
- f) ऍप्रेजर्सचा अप्रामाणिकपणा
- g) बँक एजंट्सच्या (उदा. जनता एजंट्स, छोटी बचत योजना एजंट्स) ताब्यातील पैसे हरवल्यास.

डिस्कव्हरी बेसिसवर ही विमासुरक्षा कार्य करते, याचा अर्थ असा की ज्या कालावधीत झालेलं नुकसान सापडलेलं आहे (ते नुकसान केंव्हा झालं तो कालावधी महत्वाचा असेलच असं नाही) केवळ त्या कालावधीसाठीच ही पॉलिसी ग्राह्य समजली जाते. परंतु ज्या कालावधीमध्ये हे नुकसान झालं त्या कालावधीमध्ये मात्र ही विमासुरक्षा कार्यरत असणं आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे झालेलं नुकसान सापडल्याच्या तारखेच्या २ वर्षापूर्वीच्या नुकसानासाठी विमासुरक्षा दिली जाते, मात्र नुकसान झालेल्या तारखेच्या आधीपासूनच हे विमाकव्हर त्या कालावधीमध्ये नियमित असावं.

2. काही महत्वाचे वगळलेले अपवाद खालीलप्रमाणे आहेत.

यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो:

- a) ट्रेडींग नुकसान
- b) दुर्लक्ष्य
- c) सॉफ्टवेअर गुन्हे आणि भागिदारांचा
- d) संचालकांचा अप्रामाणिकपणा

3. सम इन्श्युअर्ड

पहिल्या ५ विभागांमध्ये तरंगेल अशी सम इन्श्युअर्ड बँकेला निश्चित करावी लागते. याला 'बेसिक सम इन्श्युअर्ड' असं म्हणतात. जर ही बेसिक सम इन्श्युअर्ड पुरेशी नसेल तर विभाग (१) आणि (२) साठी अतिरिक्त सम इन्श्युअर्ड विकत घेता येऊ शकते. ातिरिक्त प्रिमियमद्वारे सम इन्श्युअर्डच्या एका बंधनकारक ऍटोमॅटीक रिइन्स्टेटमेंटलाही ही पॉलिसी अनुमती देते.

4. रेटींग

प्रिमियम निश्चिती खालील घटकांवर अवलंबून असते :

- बेसिक सम इन्श्युअर्ड
- अतिरिक्त सम इन्श्युअर्ड
- स्टाफची संख्या
- शाखांची संख्या

स्वयं चाचणी 6

खालीलपैकी कोणत्या घटकाला बँकर्स इंडेम्निटी इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत विमासुरक्षा मिळते?

- आगीमुळे परिसरात असलेल्या मनी सिक्युरिटीज हरवल्या किंवा त्यांना नुकसान झाल्यास
- चेक्समधील बदल किंवा घोटाले
- कामगारांचा आर्थिकबाबतीतील अप्रामाणिकपणा
- वरील सर्व पर्याय

G. ज्वेलर्स ब्लॉक पॉलिसी

दागदागिने, जडजवाहिरे (विशेषतः हिरे) यांच्या व्यवसायात गेल्या काही वर्षात आपल्या देशानं महत्वाचं स्थान निर्माण केलेलं आहे. आपल्या देशात आयात केलेले कच्चे हिरे पैलू पाडून, पॉलिश करून पुन्हा निर्यात केले जातात. सोन्याचांदिचे दागदागिने, हिरे आणि इतर मौल्यवान खडे, मनगटी घड्याळं यासारख्या संख्येनं कमी मात्र किंमतीनं अधिक असलेल्या वस्तूंच्या व्यवसायातील व्यक्तींना असलेल्या जोखिमांसाठी विशेष विमासुरक्षा असणं आवश्यक असतं. वरील महागड्या वस्तूंचा मोठा साठा आणि त्यांना एका ठिकाणाहून इतरत्र हलवणं अश्या प्रकारचे घटक या व्यवसायामधे अंतर्भूत असतात.

1. ज्वेलर्स ब्लॉक पॉलिसीमधील विमासुरक्षा

वरील प्रकारच्या जोखिमांवर ज्वेलर्स ब्लॉक पॉलिसीमधे विमासुरक्षा मिळते. याची विभागणी चार प्रकारे होते. विभाग १ मधील सुरक्षा बंधनकारक असते. मात्र इतर विभागातील सुविधा घ्यायच्या किंवा नाही हे विमित व्यक्ती ठरवू शकते. अश्याप्रकारे ही पॅकेज पॉलिसी आहे.

- a) विभाग I: यामधे आग, स्फोट, वीज पडणं, दरोडा, चोरी, दंगल, आंदोलनं, जाणिवपूर्वक केलेलं नुकसान आणि अतिरेकी कारवाया यामुळे विमित परिसरात असलेल्या मालमत्तेला झालेली हानी किंवा नुकसान याचा अंतर्भाव होतो.
- b) विभाग II: विमित व्यक्ती आणि इतर अधिकृत व्यक्तीच्या ताब्यात मालमत्ता असताना तिला झालेलं नुकसान किंवा हानी यावर विमासुरकक्षा लाभते.
- c) विभाग III: विमा केलेला रजिस्टर्ड पोस्ट पार्सल, एअर फ्रेट इ. मार्गाने मालमत्ता प्रवासात असताना तिला झालेलं नुकसान किंवा हानी यावर विमासुरक्षा मिळते.
- d) विभाग IV: ट्रेड आणि परिसरातील कार्यालयिन फर्निचर व फिटींग्ज् याला, विभाग १ मधे उल्लेख केलेल्या घटनांमुळे, संकटांमुळे झाल्यास याद्वारे विमासुरक्षा पुरवली जाते.

प्रिमियम निश्चित करण्यासाठी वरील प्रत्येक विभागाचा निरनिराळा विचार केला जातो.

2. यातून वगळण्यात आलेले महत्वाचे घटक :

- a) एजंट्स, पैलू पाडणारे, सोनार यांचा अप्रामाणिकपणा
- b) सार्वजनिक प्रदर्शनासाठी मालमत्ता ठेवलेली असताना
- c) वैयक्तीक वापरासाठी परिधान केलेली असताना / वहन करीत असताना
- d) व्यवसाय कालावधीव्यतिरिक्त इतर वेळी मालमत्ता तिजोरीमध्ये ठेवलेली नसताना
- e) रात्रीच्या वेळी मालमत्ता डिस्प्ले विंडोमध्ये मांडून ठेवलेली असताना
- f) कामगार किंवा विमित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीचा अप्रामाणिकपणा यामुळे झालेलं नुकसान विमित होत नाही.

त्यामुळे संपूर्ण विमासुरक्षेसाठी सोबतच फिडिलिटी गॅरंटी कव्हरही घ्यावं असं सुचवलं जातं.

3. प्रिमियम

प्रत्येक बाबतीतील अनुकूलतेवर जोखिमेचा रेट निश्चित केला जातो. विशेष दिवस-रात्र सुरक्षा कर्मचारी, सीसीटीव्ही / अलार्म सिस्टीम, विशेष स्ट्रॉन्ग रुम आणि इतर कोणत्याही सुरक्षा प्रणाली इ. चा विचार डिस्काउंट देण्यासाठी करून प्रत्येक विभागासाठी निरनिराळे प्रिमियम रेट्स आकारले जातात.

स्वयं चाचणी 7

ज्वेलर्स ब्लॉक पॉलिसीमध्ये, रजिस्टर्ड पोस्ट पार्सलनं मालमत्तेचं वहन होत असताना झालेलं नुकसान, हानी यावर खालील कोणत्या विभागाद्वारे _____ विमासुरक्षा मिळते.

- I. विभाग I
- II. विभाग II
- III. विभाग III
- IV. विभाग IV

H. इंजिनियरींग इन्श्युरन्स

आग विम्यासोबतच विकसीत पावलेली इंजिनियरींग इन्श्युरन्स ही जनरल इन्श्युरन्सचीच शाखा आहे. औद्योगिक क्षेत्राच्या विकासात याचा उगम शोधता येईल, ज्यामध्ये कारखाने आणि यंत्रं यांना आवश्यक असलेली विशेष विमासुरक्षा महत्वाची असते. इंजिनियरींग प्रकल्पांच्या अनुषंगानंच ऑल रिस्क्स विमाही विकसीत झाला, ज्याद्वारे विशेषत्वानं वगळण्यात आलेल्या अपवादांखेरीज इतर सर्व घटकांना विमासुरक्षा पुरवण्यात आली. या अंतर्गत निरनिराळे घटक समाविष्ट करण्यात आले, ज्यामध्ये बांधकामापासून ते चाचणी ते कारखाना कार्यरत होईपर्यंत विमासुरक्षा पुरवण्यात आली. या विम्याचे ग्राहक दोन्हीही, स्मॉल स्केल आणि लार्ज स्केल इंडस्ट्रीज, आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं असलेले कारखाने आणि मोठे प्रकल्प हाताळणारे कंत्राटदार यांचाही समावेश आहे.

इंजिनियरींग इन्श्युरन्स पॉलिसीजचे प्रकार

या प्रकारातील महत्वाच्या पॉलिसीज थोडक्यात विचारात घेऊयात.

1. कॉन्ट्रॅक्टर्स ऑल रिस्क्स (C.A.R.) पॉलिसी

लहान इमारतीपासून ते प्रचंड मोठी धरणं, पूल, बोगदे इ. च्या बांधकाम क्षेत्रात असलेल्या कंत्राटदारांच्या हितासाठी ही पॉलिसी तयार केली गेली. याद्वारे 'ऑल रिस्क्स' विमा सुरक्षा प्राप्त होतो, ज्यामुळे बांधकाम साईटवरील कोणत्याही अचानक आणि अनपेक्षित दुर्घटनेमुळे होत असलेल्या हानी आणि नुकसानाविरुद्ध विमासुरक्षा मिळते. यामध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी आणि इतर घटकांची अतिरिक्त सुरक्षाही घेता येते. प्रकल्पाचा प्रकार, त्याची किंमत,

कालावधी, भौगोलिक परिस्थिती आणि चाचणीचा कालावधी यावर प्रिमियम निश्चित केला जातो.

2. कॉन्ट्रॅक्टर्स प्लॅट आणि मशिनरी (CPM) पॉलिसी

क्रेन्स, एक्सकॅव्हेटर्स यासारख्या यंत्रांचा समावेश ज्यांच्या कामात आहे आणि म्हणून अचानक व अनपेक्षित दुर्घटनांमुळे शारीरिक नुकसान किंवा हानी होऊ शकेल अश्या कंत्राटदारांसाठी ही पॉलिसी योग्य आहे. यामध्ये खालील कारणांचा समावेश होतो :

- a) दरोडा, चोरी, आर.एस.एम.डि.टि.
- b) आग आणि वीज पडणे, बाह्य स्फोट (एक्स्प्लोजन), भूकंप आणि इतर नैसर्गिक संकटं.
- c) चुकीच्या पद्धतीनं हाताळणी केल्यामुळे, खाली टाकल्यामुळे किंवा पडल्यामुळे, कोसळल्यामुळे, धडक आणि आघात यामुळे कामावर झालेलं थर्ड पार्टीचं अपघाती नुकसान.

उपकरणाचा प्रकार आणि कोणत्या लोकेशनवर ते वापरलं जातंय यावर प्रिमियम अवलंबून असतो.

उपकरण वापरलं जात असताना किंवा बंद असताना किंवा स्वच्छतेसाठी त्याचे भाग वेगळे करीत असताना किंवा त्याचं ओव्हरहॉलिंग चालू असताना किंवा त्यानंतर त्याची पुनर्जुळणी करीत असताना विमासुरक्षा लागू होते. कंत्राटदाराच्या स्वतःच्या परिसरात जेव्हा उपकरण ठेवलेलं असतं तेव्हाही विमासुरक्षा लागू होते.

3. इरेक्शन ऑल रिस्क्स (EAR) पॉलिसी

यालाच स्टोरेज-कम-इरेक्शन (SCE) पॉलिसी म्हणतात. यंत्र और मशीनरी प्रकल्प उभा करीत असताना त्यामध्ये अनेक प्रकारच्या बाह्य जोखिमांचा समावेश होत असल्यानं प्रमुख किंवा कंत्राटदारांसाठी ही पॉलिसी योग्य आहे. प्रकल्पाच्या साईटवर सामान उतरवण्यापासून ते संपूर्ण प्रकल्प पूर्ण होऊन त्याची चाचणी, कमिशनिंग आणि हस्तांतरण होईपर्यंत विमासुरक्षा देणारी ही एक सर्वकष इन्श्युरन्स पॉलिसी आहे.

प्रकल्पाचा प्रकार, त्याची किंमत, कालावधी, भौगोलिक स्थान आणि चाचणीचा कालावधी यावर याचा प्रिमियम अवलंबून असतो.

आवश्यकता असल्यास इरेक्शन पॉलिसीच्यासोबत मरीन कव्हरचाही समावेश यात करता येतो, ज्यामुळे प्रकल्पाच्या साईटवर उपकरणं आणि इतर मटेरीअल नेत असताना असलेल्या जोखिमांनाही विमासुरक्षा मिळते.

4. मशिनरी ब्रेकडाऊन पॉलिसी (MB)

यंत्रांवर कार्य करीत असलेल्या आणि त्यात झालेला बिघाड ज्यांच्यासाठी गंभीर समस्या अश्या प्रत्येक कारखान्यासाठी ही पॉलिसी योग्य आहे. या पॉलिसीअंतर्गत जनरेटर्स, ट्रान्स्फॉर्मर्स आणि इतर विद्युत, यांत्रिक आणि लिफ्टिंग उपकरणं यासारख्या यंत्रांना विमासुरक्षेचा लाभ होतो.

कोणत्याही कारणामुळे झालेल्या यांत्रिक किंवा विद्युत बिघाडामुळे विमित मालमत्तेला निर्माण झालेल्या अचानक आणि अनपेक्षित नुकसानाला यामुळे विमासुरक्षा मिळते :

- a) काम चालू असताना किंवा बंद स्थितीत असताना
- b) स्वच्छतेसाठी किंवा ओव्हरहॉलिंगसाठी उपकरणाचे भाग सुटे करीत असताना
- c) स्वच्छता किंवा ओव्हरहॉलिंग चालू असताना आणि त्यानंतची पुनर्जुळणी करीत असताना
- d) परिसरात एका ठिकाणाहून इतरत्र हलवत असताना

प्रिमियम प्रत्येक यंत्राच्या रिइन्स्टेटमेंट / बदली व्हॅल्यूनुसार आकारला जातो. संपूर्ण यंत्रच विमित करणं आवश्यक असतं. रेट्स यंत्राचा प्रकार, ज्या कारखान्यार वापरलं जातंय त्याचा प्रकार आणि त्याची किंमत यावर अवलंबून असतात. पूरक सुविधा, सुट्ट्या भागांची उपलब्धता आणि क्लेमसचा अनुभव या घटकांचा विचार करुन सवलत देऊ केली जाते.

5. बॉईलर आणि प्रेशर प्लॅन्ट पॉलिसी

खालील घटकांविरुद्ध बॉईलर्स आणि प्रेशर व्हॉल्व्हज यांची विमासुरक्षा या प्रकारात केली जाते :

- a) बॉईलर्स आणि / किंवा इतर प्रेशर प्लॅन्ट आणि विमिताचा सभोवतालचा परिसर याला आगीशिवाय इतर कारणानं झालेलं नुकसान
- b) बॉईलर्स आणि / किंवा प्रेशर प्लॅन्ट यांच्या अंतर्गत स्फोटामुळे किंवा कोसळण्यामुळे व्यक्तीला झालेली दुखापत किंवा थर्ड पार्टीच्या मालमत्तेची झालेली हानी यावरील विमिताची कायदेशीर जबाबदारी.

फायर पॉलिसी आणि बॉईलर इन्श्युरन्स पॉलिसी या विशेष प्रकारच्या असल्यानं, पुरेशी विमासुरक्षा मिळावी यासाठी, या दोन्हीही घेतल्या जाव्यात. इंजिनियरिंग पॉलिसीजमधील सम इन्श्युअर्ड ही सद्य परिस्थितील रिप्लेसमेंट व्हॅल्यू असावी.

6. मशिनरी लॉस ऑफ प्रॉफीट्स (MLOP) पॉलिसी

ज्या ठिकाणी यंत्रांमधील बिघाड किंवा बॉईलरचा स्फोट या कारणांमुळे कामात उत्पन्न झालेला व्यत्यय किंवा दिरंगाई याच्या परिणामस्वरूप फार मोठी हानी घडत असरे अश्या कारखान्यांसाठी ही पॉलिसी योग्य आहे.

ब्रेकडाऊन किंवा नुकसान आणि दुरुस्तीनंतर पुन्हा काम सुरु होणं यातील कालावधी मोठा असतो, अश्या ठिकाणी व्यत्यय कालावधीमुळे झालेली उत्पादन घट आणि वाढलेली वर्कींग कॉस्ट यामुळे झालेलं नफ्यातील नुकसानाविरुद्ध ही पॉलिसी विमासुरक्षा देते. या पॉलिसीतील अटी आणि नियम याच प्रकरणात यापूर्वी चर्चा केलेल्या बिझनेस इंटरप्शन पॉलिसी आणि फायर पॉलिसी लॉससारखेच असतात.

7. डिटेरिओरेशन ऑफ स्टॉक पॉलिसी

नाशवंत पदार्थांची साठवणूक करीत असलेल्या कोल्ड स्टोरेज मालकांसाठी (वैयक्तिक किंवा सहकारी संस्था) किंवा कोल्ड स्टोरेज भाड्यान घेत असलेल्यांसाठी ही पॉलिसी योग्य आहे. या पॉलिसीअंतर्गत, शीतकरण प्रणाली - तत्संबंधित यंत्रांमधील झालेल्या बिघाडामुळे, अचानक तापमानात झालेल्या वाढीमुळे आणि अचानक - अनपेक्षितपणे कोल्ड स्टोरेज रुम्समधील रेफ्रीजरंट्स मुक्त होण्यामुळे मालाचा झालेला नाश आणि दूषितीकरण या धोक्यांविरुद्ध विमासुरक्षा मिळते.

8. इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट पॉलिसी

या अंतर्गत सीपीयु, किबोर्ड्स, मॉनिटर्स, प्रिंटर्स, युपीएस, सिस्टीम सॉफ्टवेअर्स इ. सह संपूर्ण संगणक प्रणाली यासारख्या अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश होतो. वातानुकूलित यंत्र, हिटींग आणि पॉवर कन्व्हर्जन इ. सारख्या सहाय्यक उपकरणांचाही यात समावेश होतो.

या पॉलिसीमध्ये फायर पॉलिसी, मशिनरी इन्श्युरन्स पॉलिसी आणि बर्गलर पॉलिसीचा समावेश होतो. या अंतर्गत डिफेक्टीव्ह डिझाईन्स (वॉरंटीमध्ये समावेश नसलेलं), नैसर्गिक परिस्थिती, व्होल्टेजमधील चढ-उतार, इंपॅक्ट शॉक इ. मुळे झालेलं डिफेक्टीव्ह फंक्शनिंग, दरोडा, चोरी इ. सारख्या धोक्यांपासून विमा सुरक्षा मिळते.

मालक, लिजनं जागा घेतलेली व्यक्ती किंवा भाडेकरु यांच्यासाठी प्रत्येक बाबतीतील जबाबदारी या अटीवर अवलंबून असलेली ही पॉलिसी उपलब्ध असते. निरनिराळ्या प्रकारच्या हानींना विमासुरक्षा देण्यासाठी यामध्ये सहसा तीन विभाग असतात :

- a) विभाग १: उपकरणांची हानी किंवा नुकसान
- b) विभाग २: बाह्य माहिती माध्यमाची (संगणकाच्या एक्स्टर्नल हार्ड डिस्कस्) हानी किंवा नुकसान
- c) विभाग ३: वाढलेली कॉस्ट ऑफ वर्किंग - राखीव उपकरणात १२, २६. ४० किंवा ५२ आठवडे कंटीन्युड डेटा प्रोसेसिंग होण्याची खात्री देण्यासाठी

१. ऍडव्हान्स लॉस ऑफ प्रॉफिट कव्हर (ALOP) किंवा डिले इन स्टार्ट-अप पॉलिसी(D.S.U.)

याद्वारे प्रकल्पादरम्यान अपघाती नुकसानामुळे झालेल्या दिरंगाईमुळे निर्माण झालेल्या आर्थिक नुकसानावर विमासुरक्षा मिळते. ज्याला अपेक्षित उत्पन्न मिळालेलं नाहीये अश्या विमितासाठी आणि प्रकल्पासाठी अर्थसहाय्य केलेल्या संस्थांसाठी ही पॉलिसी योग्य आहे. प्रकल्प सुरु होण्यापूर्वी ही पॉलिसी MCE/EAR/CAR या पॉलिसीसोबत एक्स्टेन्शनच्या स्वरूपात दिली जाते.

सतत सुरु असलेलं टर्म लोन, डिबेंचर्स, वेतन आणि पगार इ. स्वरूपातील आर्थिक नुकसान आणि जर ठरलेल्या वेळी व्यवसाय सुरु झाला असता तर सुरु झालं असलेलं अपेक्षित नेट नफाही या पॉलिसीमुळे विमित केलं जातं.

याचे प्रिमियम रेट्स अनेक घटकांवर आणि उपलब्ध असलेल्या पुनर्विमित होण्याच्या मदतीवर अवलंबून असतात. पेएबल प्रिमियम काढण्यासाठी अपेक्षित ग्रॉस नफा किंवा टर्नओव्हर आणि इंडेम्निटी कालावधी हे देखील महत्वाचे घटक आहेत.

स्वयं चाचणी ४

स्टार्ट-अप पॉलिसीतील दिरंगाईला _____ असंही म्हणतात.

- I. मशिनरी लॉस ऑफ प्रॉफीट्स कव्हर
- II. ऍडव्हान्स लॉस ऑफ प्रॉफीट्स कव्हर
- III. कॉन्ट्रॅक्ट्स ऑल रिस्क कव्हर
- IV. कॉन्ट्रॅक्टर्स प्लॅट आणि मशिनरी कव्हर

I. इंडस्ट्रीयल ऑल रिस्कस् इन्श्युरन्स

देशात कोठेही असलेल्या औद्योगिक मालमत्तेचं (उत्पादन आणि स्टोरेज सुविधा दोन्हीही) एकाच पॉलिसीअंतर्गत संरक्षण व्हावं यासाठी इंडस्ट्रीयल ऑल रिस्कस् इन्श्युरन्स पॉलिसी निर्मित केली गेली होती. मटेरीअलची हानी आणि व्यवसायातील व्यत्यय यावर या पॉलिसीद्वारे विमासुरक्षा देऊ केली जाते.

सहसा, या पॉलिसीअंतर्गत खालील घटक विमित केले जातात :

- i. फायर इन्श्युरन्सअंतर्गत असलेली आग आणि स्पष्ट केलेली इतर संकटं,
- ii. दरोडा (चोरी वगळून)
- iii. यंत्रांमधील बिघाड / बॉईलरचा स्फोट / इलेक्ट्रॉनिक उपकरण
- iv. वर उल्लेखलेल्या संकटांच्या कारणामुळे व्यवसायातील व्यत्यय

{सुचना: वर (c) मध्ये उल्लेख केलेल्या संकटांमुळे व्यवसायात आलेला व्यत्यय सहसा या पॉलिसीमध्ये अंतर्भूत होत नाही, तो पर्यायी कव्हरच्या रूपात उपलब्ध असतो }

- ✓ इंडिव्हिज्युअल ऑपरेशनल पॉलिसीजच्या तुलनेत या पॉलिसीअंतर्गत व्यापक प्रमाणात विमासुरक्षा देऊ केली जाते.
- ✓ याचे प्रिमियम रेट्स निवडलेलं कव्हर, क्लेम्सचा पूर्वानुभव आणि निवडलेले डिडक्टीबल्स, एमएलओपीसाठी रिस्क ऍसेसमेंट रिपोर्ट इ. वर अवलंबून असतात.

स्वयं चाचणी 9

खालील कोणता घटक इंडस्ट्रीयल ऑल रिस्कस् इन्श्युरन्समध्ये अंतर्भूत होत नाही?

- I. आग विमानानुसार फायर ऍन्ड स्पेशल पेरिल्स
- II. चोरी
- III. यांत्रिक बिघाड
- IV. इलेक्ट्रॉनिक उपकरण

J. मरीन इन्श्युरन्स

मरीन इन्श्युरन्स दोन प्रकारात विभागला जातो : मरीन कार्गो आणि मरीन हल्

1. मरीन कार्गो इन्श्युरन्स

जरी 'मरीन' या शब्दामुळे केवळ समुद्री (मरीन) अवास्तव धाडसांमुळे निर्माण झालेले धोके असा समज होत असला तरीही, मरीन कार्गो इन्श्युरन्समध्ये त्याहून कितीतरी अधिक घटकांना विमासुरक्षा मिळत असते. यामध्ये रेल्वे, मार्ग, समुद्र, हवाई किंवा रजिस्टर्ड पोस्ट याद्वारे देशांतर्गत आणि परदेशात पाठवलेल्या सामानाची हानी किंवा नुकसान यापासून विमासुरक्षा मिळते. पाठवलेल्या सामानामध्ये हिरे, घरगुती वस्तू, सिमेंट-धान्य-प्रकल्पांसाठी ओव्हरडायमेन्शनल कार्गोज इ. सारखा वजनदार माल असू शकतो.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये कार्गो इन्श्युरन्स फार महत्वाची कामगिरी बजावतो. विक्रीच्या बहुतेक कंत्राटांमध्ये, हानी किंवा नुकसान होऊ नये यासाठी, विक्रेता किंवा ग्राहक यांनी मालावर आवरण घातलेलं असावं अशी अट असते.

इन्श्युरन्सचा प्रभाव कोणावर होतो: मालाचा [कन्साईनमेंट] विक्रेता किंवा ग्राहक, विक्री करारानुसार कार्गो विमित करतो.

मरीन इन्श्युरन्स करारामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर अपेक्षित असलेल्या सुविधा असायला हव्यात. याचं कारण असं की पाठवलेला माल परदेशातदेखील जात असतो. आंतरराष्ट्रीय नियम विम्याला लागू पडतात आणि काही विशिष्ट अटी पॉलिसीमध्ये अंतर्भूत केल्या जातात.

बेसिक पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये सर्वसाधारण अटी, विम्याची व्याप्ती आणि इन्स्टीट्युट कार्गो क्लॉजेस (आयसीसी) नुसार वगळण्यात आलेले घटक व विशेष अंतर्भाव असतात. हे इन्स्टीट्युट ऑफ लंडन अंडरराईटर्सकडून ड्राफ्ट केले जातात.

a) मरीन कार्गो इन्श्युरन्समधील विमासुरक्षा

कार्गो पॉलिसीज या प्रवासादरम्यानच्या पॉलिसीज असतात, म्हणजेच एका ठिकाणाहून इतरत्र जात असलेल्या मालाला त्या विमासुरक्षा पुरवतात. तरीदेखील, सर्व प्रसंगी इन्श्युअर्डनं त्याच्या बाजूनं आणि त्याच्या नियंत्रणात असलेली घेता येईल तेवढी आवश्यक ती काळजी घ्यायलाच हवी. या पॉलिसीचं महत्वाचं वैशिष्ट्य असं की ही ऍग्रीड व्हॅल्यू पॉलिसी आहे. मालाची किंमत इन्श्युरर आणि इन्श्युअर्डरम्यान संमत झालेली असते

आणि अफरातफरीव्यतिरीक्त इतर प्रसंगी त्याचं पुनर्मुल्यांकन होत नाही. याचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं की ही पॉलिसी फ्रीली असाईनेबल आहे.

यातील विमा सुरक्षा, विक्रीकरारानुसार, पॉलिसीमध्ये उल्लेख केलेल्या गोदामातून माल बाहेर पडल्यापासून सहसा सुरु होते आणि पॉलिसीमध्ये उल्लेख केलेल्या ठिकाणी माल पोहोचल्यावर संपते.

लागू पडत असलेल्या अटी आणि नियम खालील घटकांवर अवलंबून असतात:

- i. देशांतर्गत वहनासाठी इनलॅन्ड ट्रॅन्सिट क्लॉज (आयटीसी) ए, बी किंवा सी
- ii. समुद्री वहनासाठी इन्स्टिट्युट कार्गो क्लॉज (आयसीसी) ए, बी किंवा सी
- iii. इन्स्टिट्युट कार्गो (एअर) क्लॉज - हवाई वहनासाठी

इन्स्टिट्युट कार्गो क्लॉज सी द्वारे माल घेऊन जात असलेल्या वहान किंवा जहाजाला खालील कारणांमुळे झालेल्या अपघातामुळे झालेली हानी किंवा नुकसान यावर किमान विमासुरक्षा मिळते :

- i. आग किंवा स्फोट
- ii. रुळावरून ट्रेन घसरणे किंवा वहान उलटे होणे
- iii. जहाजाचं स्ट्रँडींग, ग्राऊंडींग किंवा बुडणं
- iv. बाह्य घटकाशी धडक

वरील सी हून इन्स्टिट्युट कार्गो क्लॉज बी अधिक व्यापक आहे. सी मध्ये समाविष्ट संकटांखेरीज खालील कारणांमुळे झालेली हानी किंवा नुकसानही यामध्ये विमित केलेलं असतं :

- i. ऍक्ट ऑफ गॉड (एओजी) सकटं, उदा. भूकंप, ज्वालामुखीचा स्फोट आणि वीज पडणे
- ii. देशांतर्गत वहनामध्ये पूल कोसळणं
- iii. समुद्री वहनात माल पाण्यात पडणं आणि स्लिंग लॉस
- iv. जहाजात पाणी घुसणं

इन्स्टिट्युट ए सर्वात व्यापक आहे, कारण त्यामध्ये बी आणि सी मधील सर्व संकटांचा समावेश करण्यात आलेला आहे. यात केवळ खालील काही ठराविक घटकांना वगळण्यात आलेलं आहे:

- i. विमितानं जाणिवपूर्वक केलेलं नुकसान किंवा हानी

- ii. सर्वसाधारण गळती, मोडणं-फुटणं-तुटणं, विअर ऍन्ड टिअर किंवा वजन / आकारमान यातील सर्वसाधारण घट
- iii. पॅकींगमधील अपूर्तता
- iv. जन्मजात दोष
- v. दिरंगाई
- vi. मालकाच्या दिवाळखोरीमुळे झालेलं नुकसान
- vii. न्युक्लिअर संकटं

सर्वप्रकारच्या देशांतर्गत, हवाई आणि सागरी वहनाच्या क्लॉजेसना वगळलेले हे घटक लागू पडतात. कोळसा, मोठया प्रमाणातील तेल आणि चहा इ. सारख्या वस्तूंच्या ट्रेडींगसाठी काही वेगळे विशिष्ट नियम आहेत. अतिरिक्त प्रिमियम भरल्यास मरीन विम्याची व्याप्ती युद्ध, संप, दंगल, सार्वजनिक असंतोष आणि अतिरेकी कारवाया यासारख्या प्रसंगांसाठीही वाढवता येते. केवळ मरीन आणि ऍव्हिएशन पॉलिसीज या विमा क्षेत्राच्या अश्या शाखा आहेत ज्या युद्ध संकटालाही विमा देऊ करतात.

महत्वाचं

मरीन पॉलिसी, स्टँडर्ड पॉलिसी फॉर्म आणि पॉलिसीला जोडलेल्या निरनिराळ्या क्लॉजेस अंतर्गत असलेली विमित संकटं तीन प्रमुख प्रकारांमध्ये मोडतात:

- i. मरीन संकटं,
- ii. परिस्थितीजन्य संकटं
- iii. युद्ध, संप, दंगल, सार्वजनिक असंतोष आणि अतिरेकी कारवाया

b) मरीन पॉलिसीजचे निरनिराळे प्रकार

i. स्पेसिफीक पॉलिसी

एकाचवेळी पाठवलेल्या मालाला ही पॉलिसी विमा सुरक्षा देते. एकाच विशिष्ट प्रवासासाठी किंवा वहनासाठी ही पॉलिसी लागू असते. जे व्यापारी नियमितपणे आयात - निर्यात यात गुंतलेले असतात किंवा जे व्यापारी नियमितपणे माल देशांतर्गत पाठवत असतात, त्यांना ओपन पॉलिसीसारख्या विशेष पर्यायाद्वारे इन्श्युरन्स करणं अधिक सोपं वाटतं.

ii. ओपन पॉलिसी

देशांतर्गत पाठवायचा माल ओपन पॉलिसीद्वारे विमासुरक्षित करता येतो. ही पॉलिसी एका वर्षासाठी वैध असते, आणि पाक्षिक-मासिक-त्रैमासिक अश्या ज्या पद्धतीनं इन्श्युरर-इन्श्युअर्डमध्ये निश्चित झालेलं असेल, त्यानुसार इन्श्युअर्डनं त्यादरम्यान पाठवायच्या सर्व कन्साईनमेंट्स इन्श्युररला जाहीर कराव्या लागतात.

iii. ओपन कव्हर

नियमित असलेल्या मोठ्या आयात-निर्यातदारांसाठी, ओपन कव्हर दिलं जातं. मरीन डिस्पॅचेसच्या सर्व कन्साईनमेंट्सच्या अटी आणि प्रिमियम निश्चित केले जातात. ओपन कव्हर ही पॉलिसी नसून ती स्टॅण्ड केलेली नसते. प्रत्येक डिक्लरेशनला, योग्य त्या किंमतीसाठी इन्श्युरन्स सर्टीफिकेट दिलं जातं.

iv. ड्युटी आणि इन्क्रीड्ड व्हॅल्यू इन्श्युरन्स

जर कस्टम्स ड्युटीचा भरणा किंवा पोहोचायच्या ठिकाणी-पोहोचायच्या दिवशी मालाची मार्केट व्हॅल्यू वाढली तर ही पॉलिसी अतिरिक्त विमा देऊ करते.

v. डिले इन स्टार्ट अप्

अनेक इन्श्युअर्ड हा विमा निवडतात. नव्या प्रकल्पामुळे उपकरणाला प्रवासादरम्यान हानी किंवा नुकसान झालं आणि त्यामुळे नव्या उपकरणाची मागणी केल्यानं प्रकल्पपूर्तीस उशीर झाल्यास, आणि त्यामुळे नफ्यातही घट झाल्यास हा विमा मदत करतो. घेतलेल्या अर्थ पुरवठ्यावर चालू असलेल्या व्याजामुळे प्रकल्पाची वेळेवर पूर्ती करण्यामध्ये ज्या आर्थिक संस्थांना रस असतो, त्यांना हे संकट विमायुक्त करणं आवश्यक असतं आणि मरीन डिले किंवा सिप्ली डिले स्टार्ट अपमुळे उद्भवत असलेल्या कॉन्सेक्वेन्शील लॉससाठी अतिरिक्त मरीन (कार्गो) इन्श्युरन्स पॉलिसी घेता येते.

प्रिमियम: मालाचं स्वरूप, ते पाठवण्याचा प्रकार पॅकेजचा प्रकार, प्रवासाचा मार्ग आणि भूतकाळातील क्लेम अनुभव यावर प्रिमियम रेट अवलंबून असतो. तरीदेखील एसआरसीसी आणि युद्ध यासारखी अतिरिक्त कव्हर्स (परदेशात पाठवायच्या मालासाठी) विशेष अटीद्वारे निश्चित केली जातात आणि गोळा केलेला प्रिमियम केंद्रसरकारच्या खात्यात जमा केला जातो.

2. मरीन हल् इन्श्युरन्स

‘हल्’ म्हणजे जहाजाची किंवा पाण्यातील इतर मालवाहू वहानाची बॉडी.

निरनिराळ्या देशात लागू असलेल्या आंतरराष्ट्रीय क्लॉजेसनुसार मरीन हल् इन्श्युरन्स केला जातो. मरीन हलद्वारे दोन घटक विमित केले जातात :

- a) एका विशिष्ट प्रवासासाठी विमा : येथे लागू असलेल्या क्लॉजेसना 'इन्स्टिट्युट व्हाँएज क्लॉजेस' असं म्हणतात.
- b) विशिष्ट कालावधीसाठी विमा : हा सहसा एका वर्षासाठी असतो. येथे लागू असलेल्या क्लॉजेसना 'इन्स्टिट्युट (टाईम) क्लॉजेस' म्हणतात.

माहिती

हल् इन्श्युरन्समध्ये खालील इन्श्युरन्सेसचाही अंतर्भाव होतो :

- i. देशांतर्गत मालवाहू जहाजं उदा. बार्जेस, लॉन्चेस, पॅसेंजर व्हेसल्स इ.
- ii. ड्रेजर्स (यांत्रिकी किंवा अयांत्रिक)
- iii. मासेमारीच्या बोटी (यांत्रिकी किंवा अयांत्रिक)
- iv. सेलिंग व्हेसल्स (यांत्रिकी किंवा अयांत्रिक)
- v. धक्के
- vi. बांधकाम चालू असलेल्या बोटी-जहाजं

जहाजाच्या मालकाला केवळ जहाजातच इन्श्युरेबल इंटररेस्ट असतो असं नव्हे तर विमा कालावधीमध्ये मिळत असलेल्या फ्रेटमध्येही रस असतो. फ्रेटसोबतच जहाजाच्या मालकाला जहाजाच्या फीटींग आऊटमध्येही इन्श्युरेबल इंटररेस्ट असतो, ज्यामध्ये सोयी आणि स्टोअर्सचा समावेश असतो. या खर्चांना डिस्बर्समेंटस म्हणतात आणि हल पॉलिसीसोबतच ठराविक कालावधीसाठी विमित केले जातात.

महत्वाचं

एँव्हिएशन इन्श्युरन्स: विमानांसाठीही एक सर्वकष पॉलिसी उपलब्ध असते, ज्याद्वारे विमानाला झालेली हानी किंवा नुकसान विमित केलं जातं. त्याचसोबत विमानाच्या कार्यपद्धतीमुळे थर्ड पार्टी आणि पॅसेंजर्सना झालेलं नुकसानही विमित केलं जातं.

स्वयं चाचणी 10

विमा क्षेत्रातील कोणती शाखा युद्धजन्य संकटांवर विमासुरक्षा देऊ करते?

- I. मरीन पॉलिसीज
- II. एँव्हिएशन पॉलिसीज
- III. वरील दोन्ही
- IV. वरील एकही नाही

K. लायबिलिटी पॉलिसीज

आपण कितीही काळजी घेतली तरीही अपघात कधीही टाळता येत नसतात. याचा परिणाम म्हणजे दुखापत किंवा मालमत्तेची हानी आणि त्याचसोबत थर्ड पार्टीलाही दुखापत किंवा त्यांच्या मालमत्तेला नुकसान यात होऊ शकतो. अश्याप्रकारे दुर्घटनाग्रस्त व्यक्ती नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करू शकतात.

उत्पादीत आणि विक्री केलेल्या वस्तूमधील दोषामुळेही जबाबदारी निर्माण होऊ शकते, उदा. चॉकलेट्स किंवा औषधं सेवन केल्यास त्रास होऊ शकतो. तसंच, रोग्याचं चुकीचं निदान / उपचार किंवा वकीलानं अशिलाची अयोग्य पद्धतीनं हाताळलेली केस यामुळे देखील दावा दाखल केला जाऊ शकतो.

या सर्व प्रकारांमध्ये, थर्ड पार्टी, ग्राहक किंवा पेशंट जेव्हा चुकीच्या उपचाराविरुद्ध भरपाई मागतो, तेव्हा एकतर त्याला भरपाई तरी द्यावी लागते किंवा त्यानं दाखल केलेला दावा लढण्यासाठी कोर्टाचा खर्च तरी करावा लागतो. हेच वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा जबाबदारीपोटी भरपाई द्यावी लागते त्यावेळी आर्थिक नुकसान संभवतं. अश्या जबाबदारीचं अस्तित्व आणि भरपाईची रक्कम, कथित दुर्लक्ष्य / अफरातफर तपासून न्यायालयिन यंत्रणा निश्चित करत असते. लायबिलिटी इन्श्युरन्स अश्याप्रकारच्या जबाबदारीपोटी उद्धवलेल्या दाव्यांविरुद्ध विमासुरक्षा देतो.

आता काही लायबिलिटी पॉलिसीज पाहूयात.

स्टॅट्युटरी लायबिलिटी

काही कायदे असे असतात की ज्यामुळे नुकसान भरपाई करावी लागते. हे कायदे पुढीलप्रमाणे आहेत:

- ✓ पब्लिक लायबिलिटी इन्श्युरन्स ऍक्ट १९९१
- ✓ एंग्लोईज कॉमेनसेशन ऍक्ट १९२३ आणि २०१० (सुधारीत)

अश्या जबाबदारीपोटी उद्भवत असलेल्या दाव्यांसाठी इन्श्युरन्स पॉलिसीज उपलब्ध असतात. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.

१. कंपल्सरी पब्लिक लायबिलिटी पॉलिसी

पब्लिक लायबिलिटी इन्श्युरन्स ऍक्ट १९९१ द्वारे, जे धोकादायक पदार्थांना हाताळतात त्यांच्या हाताळणीदरम्यान जर थर्ड पार्टीला दुखापत किंवा त्याच्या मालमतेला हानी झाली तर, 'नो फॉल्ट बेसिस' वर जबाबदारी लागू केली जाते. या धोकादायक पदार्थांची नावं आणि प्रत्येकाचं प्रमाण 'ऍक्ट' मध्ये सांगितलेलं आहे.

प्रति माणसी देऊ करायची नुकसान भरपाई ही खालील टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे असते.

देऊ करायचं असलेली नुकसान भरपाई

ज्यात मृत्यु होतो असा अपघात	रु. २५,०००
कायमचं संपूर्ण अपंगत्व	रु. २५,०००
कायमचं अंशतः अपंगत्व	अपंगत्वाच्या प्रमाणात रु. २५,००० ची %
तात्पुरतं अंशतः अपंगत्व	रु. १,००० प्रति महिना, कमाल ३ महिने
वैद्यकीय खर्च	कमाल रु. १२,५०० पर्यंत
मालमत्तेचं नुकसान	रु. ६,००० पर्यंत

प्रिमियम एओए (एनी वन ऍक्सीडंट) मर्यादा आणि क्लायंटचा टर्न ओव्हर यावर अवलंबून असतो. या पॉलिसीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इन्श्युअर्डला प्रिमियमएवढी रक्कम एन्व्हायर्नमेंट रिलिफ फंड देणगी म्हणून देणं बंधनकारक असतं. जर मोठ्या संख्येनं थर्ड पार्टीजना

दुष्परिणाम भोगावे लागले असतील तर आणि जर भरपाईची एकूण रक्कम एओए मर्यादेहून अधिक असल्यास, उर्वरित रक्कम फंडाकडून दिली जाते.

2. पब्लिक लायबिलिटी पॉलिसी (औद्योगिक / सर्वसामान्य जोखिमा)

या प्रकारच्या पॉलिसीद्वारे इन्श्युअर्डची चुक / दुर्लक्ष्य यातून निर्माण झालेल्या थर्ड पार्टीच्या पर्सनल इन्ज्युरी किंवा प्रॉपर्टी डिस्ट्रकशन जबाबदारीस सुरक्षा मिळते [टिपीपीआय किंवा टिपीपीडी].

औद्योगिक आणि ज्याची बाधा उपहारगृहं, सिनेमा हॉल्स, ऑडिटोरीयम्स, रहाण्याचे परिसर, कार्यालयं, स्टेडीयम्स, गोदामं आणि दुकानं यांना होईल अश्या सर्वसामान्य जोखिमांना सुरक्षा देतील अश्या निराळ्या पॉलिसीज आहेत. याद्वारे टिपीपीआय / टिपीपीडी ची नुकसान भरपाई (ज्यात भारतीय विधानानुसार क्लेमंट्स कॉस्ट्स् फीज् आणि खर्च यांचा समावेश होतो) देण्याची कायदेशीर जबाबदारी विमित होते.

पॉलिसीतून वगळलेले घटक:

- a) उत्पादनांची जबाबदारी
- b) प्रदूषणाची जबाबदारी
- c) ट्रान्स्पोर्टेशन
- d) कामगारांना झालेल्या दुखापती

3. प्रॉडक्ट्स लायबिलिटी पॉलिसी

उत्पादीत होत असलेल्या आणि जनतेमध्ये विक्री होत असलेल्या उत्पादनांच्या विस्तारीत श्रेणीमुळे (उदा. हवाबंद डब्यातील अन्न, एरीएटेड पाणी, औषधं आणि इंजेक्शन्स, विद्युत आणि यांत्रिक उपकरणं, रसायनं इ.) या विम्याची आवश्यकता वाढली आहे. या उत्पादनातील दोषामुळे जर थर्ड पार्टीचा मृत्यु ओढावला, शारीरिक दुखापत झाली, आजारपण आलं किंवा मालमतेला नुकसान झालं, तर दावा दाखल केला जाऊ शकतो. इन्श्युअर्डची ही जबाबदारी या प्रकारची पॉलिसी विमित करते.

ही विमासुरक्षा आयात केलेल्या तसंच देशी उत्पादनांना लागू आहे.

4. लिफ्ट (थर्ड पार्टी) लायबिलिटी इन्श्युरन्स

या पॉलिसीद्वारे लिफ्टचा वापर आणि कार्यपद्धती यासोबत निर्माण होत असलेल्या जबाबदारीसाठी इमारत मालकांना सुरक्षा देऊ करते. याद्वारे खालील प्रसंगी कायदेशीर जबाबदारी विमित होते :

- कोणाही व्यक्तीचा मृत्यु / शारीरिक दुखापत (इन्श्युअर्डचे कामगार वगळता)
- मालमत्तेचं नुकसान (इन्श्युअर्डची किंवा त्याच्या कामगारांची मालमत्ता वगळता)

याचे प्रिमियम रेट्स इंडेन्निटीची मर्यादा, कोणीही एक व्यक्ती, कोणताही एक अपघात आणि कोणतही एक वर्ष यावर अवलंबून असतात.

5. प्रोफेशनल लायबिलिटी

प्रोफेशनल व्यक्तींकडून त्यांची ड्युटी करीत असताना झालेल्या दुर्लक्ष्यामुळे निर्माण होत असलेल्या जबाबदारीसाठी (नुकसान भरपाई देण्याच्या) इन्श्युरन्स सुरक्षा देण्यासाठी प्रोफेशनल इंडेन्निटीजची निर्मिती केली गेली आहे. ही कव्हर्स डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, आर्थिक सल्लागार, वकील, इन्श्युरन्स ब्रोकर्स यांच्यासाठी उपलब्ध असतात.

6. डिरेक्टर्स ऍन्ड ऑफीसर्स लायबिलिटी पॉलिसी

कंपनीचे संचालक आणि अधिकारी यांचे हुद्दे विश्वास आणि जबाबदारी या घटकांवर असतात. जर त्यांच्याकडून कंपनीचं सुपरव्हिजन आणि व्यवस्थापन या बाबतीत चुका घडल्या तर शेअर होल्डर्स, कर्मचारी, क्रेडीटर्स आणि इतर स्टेकहोल्डर्स यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ येऊ शकते. अशी जबाबदारी कव्हर करण्यासाठी ही पॉलिसी निर्माण केलेली आहे आणि कंपनीच्या सर्व संचालकांना त्यात समाविष्ट करून ती कंपनीला देऊ केली जाते.

7. एंप्लॉईज कॉम्पेनसेशन इन्श्युरन्स

या पॉलिसीद्वारे इन्श्युअर्डला, त्याच्या कामगाराला जर कामकाजासंबंधातून अपघात होऊन शारीरिक दुखापत, आजारपण आल्यास द्याव्या लागत असलेल्या नुकसान भरपाईच्या त्याच्या असलेल्या कायदेशीर जबाबदारीसाठी विमासुरक्षा मिळते. यालाच **वर्कमन्स कॉम्पेनसेशन इन्श्युरन्स** असंही म्हणतात.

याचे दोन प्रकार विशेष लोकप्रिय आहेत :

- a) **टेबल ए:** एंप्लॉईज कॉम्पेनसेशन ऍक्ट १९२३ (वर्कमन्स कॉम्पेनसेशन ऍक्ट १९२३), फॅटल ऍक्सिडंट ऍक्ट १८५५ आणि कॉमन लॉ नुसार अपघातजन्य कायदेशीर जबाबदारीविरुद्ध मालकांना विमासुरक्षा.
- b) **टेबल बी:** फॅटल ऍक्सिडंट ऍक्ट १८५५ आणि कॉमन लॉ नुसार कायदेशीर जबाबदारीविरुद्ध विमासुरक्षा.

प्रस्ताव फॉर्ममध्ये जाहीर केलेलं कामगारांचं एस्टीमेटेड वेतन वर यातील प्रिमियम रेट्स लागू असतात आणि पॉलिसी संपताना इन्श्युअर्डनं जाहिर केलेल्या ऍकच्युअल वेतनावर प्रिमियम ऍडजस्ट केला जातो.

ही पॉलिसी खालील अतिरीक्त घटकांसाठीही घेतली जाऊ शकते:

- i. कामगाराच्या उपचारासाठी इन्श्युअर्डवर ओढावलेला वैद्यकीय आणि रुग्णालय खर्च (एका विशिष्ट मर्यादेपर्यंत)
- ii. ऍक्टमध्ये उल्लेख केलेल्या व्यवसायजन्य आजारांची जबाबदारी
- iii. कंत्राटदाराच्या कामगारांची जबाबदारी

स्वयं चाचणी 11

पब्लिक लायबिलिटी इन्श्युरन्स ऍक्ट १९९१, नेमक्या वैद्यकीय खर्चाची भरपाई किती असते?

- I. रु. ६,२५०
- II. रु. १२,५००
- III. रु. २५,०००
- IV. रु. ५०,०००

सारांश

a) आग विमा पॉलिसी व्यावसायिक संस्था आणि मालमत्तेचा मालक, मालमत्तेत रस असलेल्या वैयक्तिक / आर्थिक संस्था यांचासाठी योग्य आहे.

b) आग विम्यातील बदलणारे घटक खालीलप्रमाणे आहेत:

- ✓ बाजार मूल्य तत्वावर पॉलिसी
 - ✓ रिइन्स्टेटमेंट व्हॅल्यू
 - ✓ डिक्लरेशन पॉलिसी
 - ✓ फ्लोटर पॉलिसी
- c) कॉन्सेक्वेन्शियल लॉस(सीएल) पॉलिसी किंवा किंवा बिझनेस इंटरप्शन (बीआय) पॉलिसीद्वारे आर्थिक नुकसानामध्ये कपात होण्यासाठी ग्राँस प्रॉफिट लॉसविरुद्ध लवकरात लवकर विमासुरक्षा मिळते, ज्यामध्ये नेट नफा+स्टँडींग चार्जेस+व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी विमित व्यक्तीवर ओढावलेली वाढलेली कॉस्ट ऑफ वर्कींग याचा समावेश असतो.
- d) ज्या ठिकाणी स्टॉक्स, माल, फर्निचर फिक्श्चर्स आणि चोरी होऊ शकेल अशी रोख कुलुपबंद तिजोरीत ठेवलेली असते अश्या कारखाने, दुकानं, कार्यालयं, गोदामं यासारख्या व्यावसायिक स्थानांसाठी बर्गलरी पॉलिसी उपयुक्त आहे.
- e) कॅश/चेक्स/पोस्टल ऑर्डर्स/पोस्टल स्टॅम्प्स यांची जिथे हाताळणी होत असते अश्या ठिकाणी झालेल्या हानीसाठी मनी इन्श्युरन्स पॉलिसी तयार केली गेली आहे.
- f) मनी इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे पुढील दोन विभागांसाठी विमासुरक्षा लाभते : ट्रॅझिटी विभाग आणि प्रिमायसेस विभाग.
- g) फिडिलिटी गॅरंटी इन्श्युरद्वारे, मालकाला सामोरं जावं लागेल अश्या अफरातफर, कामगारांचा अप्रामाणिकपणा (फोर्जरी, एंबेझलमेंट), चोरी, गैरकृत्य आणि डिफॉल्ट या कारणांमुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानाविरुद्ध विमासुरक्षा मिळते.
- h) फिडिलिटी गॅरंटी पॉलिसीचे खालील प्रकार आहेत : वैयक्तिक पॉलिसी, एकत्रित फ्लोटींग पॉलिसी, पोझिशन्स पॉलिसी आणि ब्लँकेट पॉलिसी.
- i) बँकर्स इंडेम्निटी पॉलिसी हे एक सर्वकष कव्हर आहे. आर्थिक व्यवहार करीत असल्यामुळे पैसे आणि सिक्युरीटिजच्या धोक्यांना ज्यांना सामोरं जावं लागतं अश्या बँकर्स, एनबीएफसी आणि इतर आर्थिक संस्थांसाठी ते निर्माण केलं गेलं आहे.
- j) इंजिनियरींग इन्श्युरन्स अंतर्गत असलेल्या पॉलिसीज खालीलप्रमाणे आहेत :
- ✓ कॉन्ट्रॅक्टर्स ऑल रिस्क्स पॉलिसी
 - ✓ कॉन्ट्रॅक्टर्स प्लँट ऍन्ड मशिनरी पॉलिसी

- ✓ इरेक्शन ऑल रिस्क्स पॉलिसी
- ✓ मशिनरी ब्रेकडाऊन पॉलिसी
- ✓ बॉईलर ऍन्ड प्रेशर प्लॅट पॉलिसी
- ✓ मशिनरी लॉस ऑफ प्रॉफीट पॉलिसी
- ✓ डिटेरीओरेशन ऑफ स्टॉक्स पॉलिसी
- ✓ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट पॉलिसी
- ✓ ऍडव्हान्स लॉस ऑफ प्रॉफीट कव्हर

k) इंडस्ट्रीयल ऑल रिस्क्स पॉलिसीची निर्मिती, संपूर्ण देशभरात एकाच पॉलिसीअंतर्गत उत्पादन आणि स्टॉक्स या दोन्ही घटकांवर सुरक्षा देण्यासाठी झाली होती.

l) मरीन इन्श्युरन्सचे दोन प्रकार आहेत : मरीन कार्गो आणि मरीन हल्.

m) कार्गो पॉलिसीज या प्रवासासाठी असलेल्या पॉलिसीज असतात, म्हणजेच मालाचं एका ठिकाणाहून इतरत्र होत असलेल्या वहनादरम्यान त्या विमासुरक्षा देतात.

n) मरीन पॉलिसीजचे निरनिराळे प्रकार खालीलप्रमाणे आहेत :

- ✓ स्पेसिफीक पॉलिसी
- ✓ ओपन पॉलिसी
- ✓ ओपन कव्हर
- ✓ ड्युटी आणि इन्क्रिस्ड व्हॅल्यू इन्श्युरन्स
- ✓ डिले इन स्टार्ट अप्

o) मरीन हल् पॉलिसी दोन प्रकारची असते : एका विशिष्ट प्रवासातील विमा सुरक्षा आणि विशिष्ट कालावधीतील सुरक्षा.

p) पब्लिक लायबिलिटी पॉलिसीद्वारे इन्श्युअर्डची चुक / दुर्लक्ष्य यामुळे थर्ड पार्टीला होणारी वैयक्तीक दुखापत किंवा मालमत्तेचं नुकसान यावर विमासुरक्षा मिळते.

q) प्रॉडक्ट लायबिलिटी पॉलिसीजद्वारे, उत्पादनातील चुकीमुळे थर्ड पार्टीचा झालेला मृत्यु, शारीरीक दुखापत किंवा आजारपण किंवा मालमत्तेची हानी याबाबत असलेली इन्श्युअर्डची जबाबदारी यावर विमासुरक्षा लाभते.

r) प्रोफेशनल इंडेम्निटीजद्वारे, प्रोफेशनल व्यक्तींकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या दुर्लक्ष्यामुळे झालेल्या नुकसानाबाबत असलेल्या त्यांच्या जबाबदारीवर विमासुरक्षा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत.

महत्वाच्या संज्ञा

- a) मालमत्तेचा आग विमा
 - b) बर्गलरी इन्श्युरन्स
 - c) मनी इन्श्युरन्स
 - d) फिडिलिटी गॅरंटी इन्श्युरन्स
 - e) बँकर्स इंडेमिटी इन्श्युरन्स
 - f) ज्वेलर्स ब्लॉक पॉलिसी
 - g) इंजिनियरींग इन्श्युरन्स
 - h) इंडस्ट्रीयल ऑल रिस्क इन्श्युरन्स
 - i) मरीन इन्श्युरन्स
 - j) हल् इन्श्युरन्स
 - k) लायबिलिटी पॉलिसी
-

स्वपरीक्षेची उत्तरं

उत्तर १

III हा योग्य पर्याय आहे.

कमर्शियल जोखिमांसाठी असलेल्या फायर पॉलिसीमध्ये एक्सप्लोजन आणि इंप्लोजनमुळे झालेल्या हानीला कव्हर मिळतं.

उत्तर २

I हा योग्य पर्याय आहे.

बिझनेस इंटरप्शन इन्श्युरन्स पॉलिसी ही केवळ स्टॅन्डर्ड फायर आणि स्पेशल पेरील पॉलिसीच्या समवेतच घेतली जाऊ शकते.

उत्तर ३

IV हा योग्य पर्याय आहे.

घरफोडी पॉलिसीचा प्रिमियम हा विमित वस्तूचं स्वरूप आणि संख्या, इन्श्युअर्ड व्यक्तीची नैतिकता, बांधकाम आणि परिसराचं लोकेशन, वापरात असलेले सुरक्षा घटक (उदा. रखवालदार, बर्गलर अलार्म), मागील क्लेमचा अनुभव यावर अवलंबून असतो.

उत्तर ४

II हा योग्य पर्याय आहे.

घरफोडीमुळे झालेली एखाद्याची आर्थिक हानी मनी इन्श्युरन्सद्वारे कव्हर केली जाते. दंगल, आंदोलन आणि अतिरेकी कृत्यं इ. वरील सुरक्षा अतिरिक्त प्रिमियमद्वारे मिळू शकते.

उत्तर ५

I हा योग्य पर्याय आहे.

फिडिलिटी गॅरंटी इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे मालकाने केलेली अफरातफर किंवा कामगारांचा अप्रामाणिकपणा यामुळे झालेल्या हानीची भरपाई करण्यास मदत होते.

उत्तर ६

IV हा योग्य पर्याय आहे.

बॅन्कर्स इन्डेम्निटी इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे खालील बाबतीत कव्हर मिळू शकतं: आग, आर्थिक अफरातफर किंवा चेक्समधील घोटाळे, अर्थ सुरक्षा हानी किंवा मोडतोड, कामगारांचा आर्थिक अप्रामाणिकपणा.

उत्तर ७

III हा योग्य पर्याय आहे.

ज्वेलर्स ब्लॉक पॉलिसीमध्ये, रजिस्टर्ड पार्सलद्वारे होत असलेल्या मालमत्तेची प्रवासादरम्यान झालेल्या हानीची सेक्शन III द्वारे भरपाई मिळते.

उत्तर ८

II हा योग्य पर्याय आहे.

स्टार्ट-अप पॉलिसीमधील दिरंगाईलाच ऍडव्हान्स लॉस ऑफ प्रॉफीट कव्हर असंही म्हणतात.

उत्तर ९

II हा योग्य पर्याय आहे.

उत्तर १०

II हा योग्य पर्याय आहे.

इंडस्ट्रीयल ऑल रिस्कद्वारे चोरीला कव्हर मिळत नाही.

उत्तर ११

III हा योग्य पर्याय आहे.

केवळ मरीन आणि ऍव्हिएशन याच इन्श्युरन्स क्षेत्राच्या अश्या शाखा आहेत ज्या युद्धामुळे होत असलेल्या हानीची भरपाई देऊ करतात.

उत्तर १२

II हा योग्य पर्याय आहे.

पब्लिक लायबिलिटी इन्श्युरन्स ऍक्ट १९९१ अंतर्गत, वैद्यकीय खर्चासाठी दिलं जाणारी नेमकी भरपाई आहे रु.१२,५००.

स्वपरीक्षेचे प्रश्न

प्रश्न १

इंजिनियरींग इन्श्युरन्समधील CAR म्हणजे

- I. मोटर कार
- II. कॉन्ट्रॅक्टर्स ऑल रिस्व्स्
- III. कंपनीज् ऑल रिस्व्स्
- IV. कंपनीज् ऑल रिक्वायरमेंट्स

प्रश्न २

कामगारांच्या अप्रामाणिक कृत्यापासून मालक स्वतःला _____ या पॉलिसीद्वारे सुरक्षित करतो

- I. एंप्लॉईज कॉम्पेनसेशन पॉलिसी
- II. पब्लिक लायबिलिटी इन्श्युरन्स पॉलिसी
- III. फिडीलीटी गॅरंटी इन्श्युरन्स पॉलिसी
- IV. डिक्लरेशन पॉलिसी

प्रश्न ३

_____ म्हणजे जहाजाची बॉडी.

- I. हल्
- II. कार्गो
- III. पायरसी
- IV. जेटीसन्

प्रश्न ४

जी पॉलिसी विमानाची हानी किंवा मोडतोड यावर कव्हर देते तिला
_____ म्हणतात.

- I. स्टॅट्युटरी लायबिलिटी
- II. प्रॉपर्टी इन्श्युरन्स
- III. ऍव्हिएशन इन्श्युरन्स
- IV. मनी इन्श्युरन्स

प्रश्न ५

फायर इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये ऍड-ऑन कव्हरच्या रुपातही _____ ने
झालेल्या हानीला कव्हर मिळत नाही.

- I. पूर
- II. भूकंप
- III. आग
- IV. युद्धातील बॉम्बिंग

प्रश्न ६

फायर पॉलिसीमधील कॉन्सिक्वेन्शिअल लॉसद्वारे खालील कव्हर मिळतं:

- I. कारखान्याच्या झालेल्या हानीमुळे नफ्याची झालेली हानी
- II. 'पत' हानी

- III. यंत्रातील घटकांचं विअर ऍन्ड टिअर
- IV. फॉरेन एक्सचेंजमधील चढ-उतारांमुळे झालेली हानी

प्रश्न ७

घरफोडीतील प्रिमियम हा खालील घटकांवर अवलंबून असतो:

- I. सुरक्षा घटक
- II. परिसराचं लोकेशन
- III. मालमत्तेचं स्वरूप
- IV. वरील सर्व

प्रश्न ८

कॉन्ट्रॅक्टर्स ऑल रिस्क पॉलिसी म्हणजेच खालीलपैकी कश्यातील बदल असतो :

- I. फायर इन्श्युरन्स
- II. लाईफ इन्श्युरन्स
- III. इंजिनियरींग इन्श्युरन्स
- IV. मरीन इन्श्युरन्स

प्रश्न ९

एंप्लॉईज कॉम्पेनसेशन पॉलिसी हा खालील कश्याचा प्रकार असतो:

- I. लायबिलिटी इन्श्युरन्स
- II. फायर इन्श्युरन्स
- III. मरीन कार्गो इन्श्युरन्स
- IV. इंजिनियरींग इन्श्युरन्स

प्रश्न १०

मनी इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत खालील सुरक्षा मिळते:

- I. कॅश इन हॅन्ड

- II. म्युच्युअल फंडातील पैस
 - III. सेव्हींग बॅन्केतील पैसे
 - IV. पोस्ट ऑफीसात ठेवलेले पैसे
-

स्वपरीक्षेची उत्तरं

उत्तर १

॥ हा योग्य पर्याय आहे.

इंजिनियरींग इन्श्युरन्समध्ये CAR म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स ऑल रिस्क्स.

उत्तर २

॥ हा योग्य पर्याय आहे.

आपल्या कामगाराच्या अप्रामाणिक कृतीपासून स्वतःला विमित करुन घेण्यासाठी मालक फिडिलिटी गॅरंटी इन्श्युरन्स पॉलिसीचा वापर करतो.

उत्तर ३

I हा योग्य पर्याय आहे.

हल् म्हणजे जहाजाची बॉडी.

उत्तर ४

॥ हा योग्य पर्याय आहे.

जी पॉलिसी विमानाची हानी किंवा मोडतोड कव्हर करते तिला ऍव्हिएशन इन्श्युरन्स म्हणतात.

उत्तर ५

IV हा योग्य पर्याय आहे.

बॉम्ब टाकल्यामुळे किंवा युद्धामुळे झालेली हानी फायर इन्श्युरन्स पॉलिसी ऍड ऑन कव्हरच्या रुपातही कव्हर करत नाही.

उत्तर ६

I हा योग्य पर्याय आहे.

फायर पॉलिसीमधील कॉन्सिक्वेन्शियल लॉस कारखान्याला झालेल्या हानीमुळे झालेली नफ्यामधील हानी कव्हर करते.

उत्तर ७

IV हा योग्य पर्याय आहे.

घरफोडीमधील प्रिमियम हा सुरक्षा घटक, परिसराचं लोकेशन, मालमत्तेचं स्वरूप इ. वर अवलंबून असतो.

उत्तर ८

III हा योग्य पर्याय आहे.

कॉन्ट्रॅक्टर्स ऑल रिस्क पॉलिसी म्हणजेच इंजिनियरींग इन्श्युरन्समधील बदल.

उत्तर ९

I हा योग्य पर्याय आहे.

एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन पॉलिसी हा लायबिलिटी इन्श्युरन्सचाच प्रकार आहे.

उत्तर १०

I हा योग्य पर्याय आहे.

मनी इन्श्युरन्सद्वारे कॅश इन हॅन्ड कव्हर होते.

प्रकरण 16

विमा हक्क कार्यपद्धती

प्रकरणाची ओळख

कोणत्याही विमा कराराचा गाभा म्हणजे त्याच्या सुरुवातीलाच नुकसानीच्या प्रसंगात विमाधारकाला नुकसान भरपाई देण्याचे एक वचन दिलेले असते. हे प्रकरण विमा हक्क प्रदानाच्या प्रक्रियेसंबंधी आणि नुकसान झालेल्या वेळेपासून त्यात अंतर्भूत असलेल्या दस्तावेजांबाबत सांगते, ज्यामुळे विमा हक्क स्थापित करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजणे अधिक सोपे होते. त्याचबरोबर हे प्रकरण या प्रक्रियेतील विमाधारक किंवा विमाकर्ता यांच्याकडून केले जाणारे विवादास्पद विमा हक्क कशाप्रकारे हाताळायचे याबाबत विवरण करते.

शिकण्याची फलिते

A. विमा हक्क प्रदान प्रक्रिया

हे प्रकरण शिकल्यानंतर, तुम्ही करू शकला पाहिजेत:

1. विमा हक्क प्रदान कार्याचे महत्व पटवून देणे
2. नुकसानीची सूचना देण्याच्या पद्धतीचे वर्णन करणे
3. विमा हक्क अन्वेषण आणि तपासणी यांचे मूल्यमापन
4. सर्वेक्षक आणि नुकसान निरीक्षक यांचे महत्व विषद करून सांगणे
5. विमा हक्क फॉर्म मधील आशय समजावून सांगणे
6. विमा हक्क समायोजन आणि प्रदान यांची व्याख्या करणे

A. विमा हक्क प्रदान प्रक्रिया

1. विमा हक्क प्रदान करण्याचे महत्व

नुकसानीचा प्रसंग घडला असता, पॉलिसीधारकांचे विमा हक्क प्रदान करणे हे विमा कंपनीचे सर्वात महत्वाचे कार्य आहे. विमाकर्ता हे वचन, पॉलिसीधारकाला तत्परतेने, योग्यपणे आणि न्यायबुद्धीने हक्क प्रदान करून किंवा तिसऱ्या बाजूने विमाधारकाच्या विरुद्ध केलेले विमा हक्क अदा करून पूर्ण करतो.

विमा आश्वासित संकटांमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याची आर्थिक यंत्रणा म्हणून विम्याचे विपणन केले जाते. विमा आणि विमा हक्क प्रदान प्रक्रिया नसती तर दुर्दैवी अपघात /प्रसंगानंतर सामान्य स्थितीला पुन्हा येणे, संथ, अकार्यक्षम आणि अवघड झाले असते. साधारण विमा कंपन्यांपैकी एका कंपनीच्या बोर्डरूम मध्ये असे वाक्य लिहून ठेवलेले होते की "तुम्हाला शक्य असेल तर पैसे द्या; नकार देणे आवश्यक असेल तरच तसे करा". विम्याच्या नीतिमान व्यवसायाचा हा आत्मा आहे.

उच्च व्यावसायिक मुल्ये सांभाळून केलेले विमा हक्क प्रदान ही विमा कंपनीची सर्वात मोठी जाहिरात मानली जाते.

a) तत्परता

नुकसानीचा आकार मोठा असो की लहान, विमाधारक व्यक्ती असो की कॉर्पोरेट ग्राहक, तत्पर विमा हक्क प्रदान अत्यंत महत्वाचे असते. हे समजून घेतले पाहिजे की विमाधारकाला विमा हक्क नुकसान झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर हवा असतो.

त्याला ते पैसे तत्परतेने मिळाले तर, त्याचा फार उपयोग होतो. विमा कंपनीचे हे कर्तव्य आहे की विमाधारकाला विमा हक्काची रक्कम त्याला सर्वाधिक गरज असताना दिली गेली पाहिजे- नुकसानी नंतर शक्य तितक्या लवकर.

b) उच्च दर्जाची व्यावसायिकता

विमा अधिकारी प्रत्येक विमा हक्क त्याच्या गुणवत्तेवर तपासून पाहतात आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता किंवा पूर्व धारण केलेल्या कल्पनांच्या आधारावर, खालील प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या सर्व दस्तावेजांची तपासणी न करता, विमा हक्क नाकारत नाहीत:

- i. खरोखर नुकसान झाले का?
- ii. झाले असल्यास, नुकसान पोहोचवणाऱ्या प्रसंगामुळे हानी झाली का?

- iii. या प्रसंगातून घडलेल्या हानीचे प्रमाण.
- iv. नुकसानीचे कारण काय होते?
- v. ते नुकसान पॉलिसी अंतर्गत आश्वासित करण्यात आले होते काय?
- vi. करार / पॉलिसी अंतर्गत विमा हक्क अदा करण्यायोग्य आहे का?
- vii. तसे असल्यास, किती रक्कम?

विमा कंपनीने या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून काढली पाहिजेत.

विमा हक्कांवर प्रक्रिया करणे हा एक महत्वाचा उपक्रम आहे. कंपनी द्वारे याची खात्री केली जाते की सर्व हक्क फॉर्म्स, पद्धती आणि प्रक्रिया यांची अशाप्रकारे रचना केलेली असते की अदा करण्यासारखे विमा हक्क तत्परतेने अदा केलेले जावेत आणि अदा करण्यास अयोग्य असलेले विमा हक्क अदा केले जाऊ नयेत.

विमाधारकाला माहित असलेला कंपनीचा प्रतिनिधी म्हणजे विमा प्रतिनिधी, याने अशी खात्री करणे करणे आवश्यक असते की योग्य ते सर्व फॉर्म्स चांगल्या प्रकारे आणि बरोबर माहितीसह भरले गेले आहेत, नुकसान दर्शवणारे सर्व दस्त जोडलेले असतील आणि सांगितलेली सर्व पद्धत वेळेवर कंपनीला सदर केली गेली पाहिजेत. नुकसानीच्या प्रसंगात प्रतिनिधीची भूमिका याबाबत आधीच चर्चा केली गेली आहे.

2. नुकसानीची माहिती किंवा सूचना देणे

पॉलिसीच्या अटींमध्ये हे सांगितलेले असते की नुकसानीची माहिती विमाकर्त्याला ताबडतोब दिली गेली पाहिजे. तातडीची सूचना देण्यामागचे कारण हे असते की विमाकर्त्याला नुकसानीचे त्याच्या सुरुवातीच्या काळात अन्वेषण करता यावे. उशीर झाल्यास नुकासानी संबंधी महत्वाची माहिती गमावली जाऊ शकते. त्याच बरोबर विमाकर्ता ते नुकसान कमी करण्यासाठी उपाय सुचवू शकतो आणि नुकसानी पासून वाचलेले अवशेष संरक्षित करण्यासाठी पावले उचलू शकतो. नुकसानीची सूचना शक्य तितक्या लवकर दिली गेली पाहिजे.

या प्राथमिक तपासणी / परीनिरीक्षणानंतर, विमा हक्कासाठी एक क्रमांक दिला जातो आणि विमा हक्क नोंदणी वही मध्ये पॉलिसी क्रमांक, विमाधारकाचे नाव, नुकसानीची अंदाजित रक्कम, नुकसानीचा दिनांक यांची नोंद केली जाते आणि मग विमा हक्क प्रक्रिये साठी तयार होतो.

काही प्रकारच्या पॉलिसी मध्ये (उदा. चोरीचा विमा) पोलिसांना सूचना देणे आवश्यक असते. कार्गो रेल ट्रान्झिट पॉलिसी मध्ये अशी सूचना रेल्वे खात्याला द्यावी लागते.

3. अन्वेषण आणि परीक्षण

a) आढावा

विमाधारकाकडून विमा हक्क फॉर्म मिळाल्या नंतर विमाकर्ते नुकसानीचे अन्वेषण आणि परीक्षण करण्याचा निर्णय करतात. जर विमा हक्क रक्कम लहान असेल तर **नुकसानीचे कारण आणि प्रमाण निश्चित करण्याचे** काम विमाकर्त्याच्या अधिकाऱ्या द्वारे केले जाते.

अन्य विमा हक्कांचे **अन्वेषणाचे** काम स्वतंत्र परवानाधारक तज्ञ सर्वेक्षकावर सोपवले जाते, जो नुकसानीचे परीक्षण करण्यात वाकबगार असतो. स्वतंत्र सर्वेक्षका द्वारे परीक्षण करण्यामागचे तत्व हे असते की विमाधारक आणि विमाकर्ते या स्वारस्य असलेल्या बाजू असल्याने, कोणतेही पूर्वग्रह न ठेवता तिसऱ्या बाजूने व्यक्त केलेले मत दोन्ही बाजूंना आणि कोणत्याही वादाच्या प्रसंगी कोर्टाला सुद्धा मान्य होऊ शकते.

b) विमा हक्क परीक्षण

आग विम्याच्या बाबतीत, विमा हक्क, पोलिसांचा अहवाल, जर कारण माहिती नसेल तर अन्वेषकाचा अहवाल आणि सर्वेक्षण अहवाल यावरून विमा हक्काचे परीक्षण केले जाते. व्यक्तिगत अपघात विम्याच्या बाबतीत जशी घटना असेल त्यानुसार, अपघाताचे कारण किंवा आजाराचे स्वरूप आणि अधुपणाचा कालावधी यासंबंधी विमाधारकाला तपासणाऱ्या डॉक्टरचा अहवाल त्याने सादर करणे आवश्यक असते.

पॉलिसी अटीनुसार, स्वतंत्र वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा हक्क विमाकर्त्यांनी राखून ठेवलेला असतो. “कर्मचाऱ्यांची भरपाई” विमा हक्कांसाठी समर्थनार्थ वैद्यकीय पुरावा सुद्धा आवश्यक असतो. गाई-गुरे आणि अन्य प्राणी विषयक विमा हक्क पशुवैद्याच्या अहवालावर आधारित परीक्षण केले जातात.

माहिती

नुकसानी किंवा हानीची माहिती मिळताच विमाकर्ते हे तपासतात की:

1. नुकसान किंवा हानी घडल्याच्या दिवशी पॉलिसी चालू होती का

2. नुकसान किंवा हानी विमा आश्वासित संकटामुळेच झाली आहे का
3. हानी झालेली मालमत्ता (विम्याची विषयवस्तू) आणि पॉलिसी अंतर्गत विमा आश्वासित केलेली मालमत्ता एकाच आहेत का
4. नुकसानीची सूचना कोणताही उशीर न करता मिळालेली आहे.

ज्यात मृत्यू आणि व्यक्तिगत दुखापती अंतर्भूत असलेल्या मोटार विमा तिसऱ्या बाजूचे विमा हक्क डॉक्टरच्या अहवालावर आधारित परीक्षण केले जातात. हे विमा हक्क मोटार अपघात विमा हक्क ट्रिब्युनल द्वारे हाताळले जातात आणि हक्क सांगणाऱ्याचे वय आणि उतपन्न या घटकांवर आधारित देय रक्कम निश्चित केली जाते.

तिसऱ्या बाजूची मालमत्ता हानी अंतर्भूत असणारे विमा हक्क सर्वेक्षण अहवालावर आधारित परीक्षण केले जातात.

- ✓ मोटारचा स्वतःच्या हानीचा विमा हक्क सर्वेक्षकाच्या अहवालावर आधारित परीक्षण केला जातो.
- ✓ तिसऱ्या बाजूचे नुकसान अंतर्भूत असेल तर पोलीस अहवालाची आवश्यकता असू शकते.

माहिती

हानी परीक्षण आणि अन्वेषण या वेगळ्या बाबी आहेत. वैध विमा हक्क दाखल केला गेला आहे का याची खात्री करणे आणि विमा करण्यायोग्य स्वारस्याचा अभाव, जाणीवपूर्वक हानी घडवून आणून भौतिक सत्यस्थिती लपवणे किंवा चुकीच्या पद्धतीने सादर करणे, इत्यादी महत्वाचे तपशील तपासून आणि शंका दूर करण्यासाठी अन्वेषण केले जाते.

वैद्यकीय विमा हक्क एक तर स्वतःच परीक्षण केले जातात किंवा साधारण विमा कंपनीच्या वतीने तिसऱ्या बाजूचे प्रशासका (TPA's) द्वारे परीक्षण करून घेतले जातात. हे परीक्षा वैद्यकीय अहवाल आणि तज्ञांच्या मतावर आधारित असते.

विमा सर्वेक्षक अन्वेषणाचे काम सुद्धा करू शकतात. सर्वेक्षक जर लवकरात लवकर सर्वेक्षणाच्या कामाला लागला तर ते फायद्याचे ठरते. त्यामुळे, विमा हक्काची सूचना मिळाल्यानंतर, लवकरात लवकर सर्वेक्षक नियुक्त करण्याची पद्धत आहे.

4. सर्वेक्षक आणि नुकसान परीक्षक

a) सर्वेक्षक

सर्वेक्षक हे आयआरडीएआय (IRDA) द्वारे परवाना दिलेले तज्ञ व्यावसायिक असतात. विशिष्ट क्षेत्रातील नुकसान निरीक्षण आणि मुल्यांकन करण्यातील ते तज्ञ असतात. साधारणपणे हे काम करण्यासाठी सर्वेक्षकांना विमा कंपनी शुल्क अदा करते. साधारण पणे विमा हक्कांच्या वेळी, साधारण विमा कंपनीच्या सर्वेक्षक आणि नुकसान परीक्षकांना बोलावले जाते. ते प्रश्नांकित मालमत्तेचे निरीक्षण करतात, तिचे परीक्षण करतात आणि नुकसानीच्या प्रसंगाचे परीक्षण करून त्याच्या करणाची शहानिशा करतात. त्याशिवाय ते नुकसानीचे प्रमाण ठरवतात आणि त्याचा अहवाल विमा कंपनीला सादर करतात.

याशिवाय पुढील नुकसान टाळण्यासाठी ते विमा कंपनीला सुयोग्य उपाय सुचवतात. सर्वेक्षक, विमा कायदा 1938, विमा नियम 1939, आणि आयआरडीएआय (IRDA) द्वारे जारी केले गेलेले विनिर्दिष्ट विनियम यांच्याद्वारे नियंत्रित असतात. 'प्रवासी पॉलिसी' किंवा निर्यातीसाठीचे 'समुद्री खुले कवच' यांच्या अंतर्गत देशाबाहेर केलेले विमा हक्क, विमा पॉलिसी मध्ये नमूद केल्यानुसार विमा हक्क अदा करणाऱ्या परदेशातील प्रतिनिधींच्या द्वारे परीक्षण केले जातात.

हे प्रतिनिधी नुकसानीचे परीक्षण करून रक्कम अदा करतात, जी विमाकर्त्याद्वारे त्यांच्या सेटलिंग फी सह परत केली जाते. दुसऱ्या प्रकारात, सर्व विमा हक्क दस्त विमा हक्क अदा करणाऱ्या प्रतिनिधी द्वारे गोळा केले जातात आणि विमाकर्त्यांना त्यांच्या परीक्षणासह सादर केले जातात.

महत्वाचे

विमा कायद्याचे कलम 64 UM

जेथे, कोणत्याही विमा पॉलिसीची विमा हक्क रक्कम वीस हजार रुपयांपेक्षा कमी असते तेव्हा एखादा मान्यताप्राप्त सर्वेक्षक किंवा ज्यांचा खर्च विमा हक्कांच्या रकमेच्या प्रमाणात खूप जास्त असतो असे नुकसान परीक्षक नेमणे व्यवहार्य नसते, अशावेळी विमाकर्ते अन्य कोणाही व्यक्तीला (जो सर्वेक्षक किंवा नुकसान परीक्षक म्हणून काही काळासाठी अपात्र ठरवलेला नसतो) असे नुकसान सर्वेक्षण करण्यासाठी नेमले जाते आणि त्याला समाधानकारक असे शुल्क किंवा काम केल्या बदल योग्य समजला जाईल असा मोबदला दिला जातो.

5. विमा हक्क फॉर्मस

प्रत्येक विमा प्रकारानुसार विमा हक्क फॉर्म चे घटक बदलतात. साधारणपणे, विमा हक्क फॉर्म अशाप्रकारे बेतलेला असतो की त्यातून नुकसानीच्या प्रसंगा संबंधीची, नुकसानीची तारीख, वेळ, नुकसानीचे कारण, नुकसानीचे प्रमाण इत्यादी संबंधीची संपूर्ण माहिती मिळेल. अन्य प्रश्नांचे स्वरूप विम्याच्या प्रकारानुसार बदलते.

उदाहरण

आग विम्याच्या विमा हक्क फॉर्म मध्ये विचारलेल्या माहितीचे उदाहरण खाली दिल्यानुसार आहे:

- i. विमाधारकाचे नाव, पॉलिसी क्रमांक आणि पत्ता
- ii. आगीची तारीख, वेळ आणि परिस्थिती
- iii. हानी झालेली मालमत्तेचे तपशील
- iv. आगीच्या वेळी असलेले मालमत्तेचे परिपूर्ण मूल्य. ज्यांच्या अंतर्गत विमा हक्क दाखल केलेला असतो अशा अनेक वस्तूंचा मिळून केलेला विमा. [प्रसंग घडण्याच्या ठिकाणी आणि वेळी मालमत्तेचे, घसारा, झीज वजा जाता असलेले मूल्य. (इमारत, कारखाना आणि यंत्रे यासंबंधीची पॉलिसी 'पुनर्स्थापना तत्वावर' नसल्यास). यात नफा अंतर्भूत नसेल]
- v. पुन्हा वापरता येण्याजोग्या वस्तूंचे मूल्य वजा केल्यानंतर विमा हक्क मागितलेली रक्कम (salvage value)
- vi. ज्या इमारतीत आग लागली तिची परिस्थिती आणि वापर
- vii. कोणत्या नात्याने विमाधारकाने विमा हक्क दाखल केला, मालक म्हणून, गहाण म्हणून किंवा तत्सम
- viii. हानी झालेल्या मालमत्तेमध्ये अन्य कोणा व्यक्तीचे स्वारस्य आहे का
- ix. या मालमत्तेवर अन्य कोणताही विमा अस्तित्वात आहेका, असल्यास त्याचे तपशील

याच्यानंतर फॉर्म मधील विधानांची सत्यता आणि अचूकता आणि विमाधारकाची स्वाक्षरी आणि दिनांक यासंबंधी सत्यापित करण्यासाठी प्रकटन असते.

आग विम्याचा एका विमा कंपनीचा विमा हक्क फॉर्म या प्रकरणातील "प्रदर्शक 1" मध्ये दिला आहे.

विमा कंपनीने विमा हक्क फॉर्म दिला याचा अर्थ असा नव्हे की विमा हक्काची देयता कंपनीनी मान्य केली आहे. विमा हक्क देताना त्यावर 'पूर्वग्रह विरहित' असा शेरा मारलेला असतो.

a) समर्थनार्थ दस्तावेज

विमा हक्क फॉर्म शिवाय, विमा हक्क मजबूत करण्यासाठी हक्क दाखल करणाऱ्या द्वारे काही विशिष्ट दस्त सादर करावे लागतात किंवा विमाकर्ते ते मिळवतात.

- i. आग विम्यासाठी, अग्निशमन दलाचा अहवाल आवश्यक असू शकतो.
- ii. चक्रीवादळामुळे झालेल्या हानी नंतर हवामान खात्याचा अहवाल मागवला जाऊ शकतो.
- iii. चोरीच्या विम्याच्या बाबतीत, पोलिसांचा अहवाल आवश्यक असू शकतो.
- iv. मरणांतिक अपघात विमा हक्कांच्या बाबतीत, करोनर आणि पोलीस यांच्या अहवालाची आवश्यकता असेल.
- v. मोटार वाहन विमा हक्कांसाठी, वाहन चालवण्याचा परवाना, नोंदणी पुस्तक, पोलीस अहवाल इत्यादींची तपासणी विमाकर्ता करू शकतो.
- vi. समुद्री मालाच्या विमा हक्कांमध्ये, नुकसानाच्या प्रकारानुसार दस्तावेजांचे स्वरूप बदलते उदा. संपूर्ण नुकसान, विशिष्ट सरासरी, अंतर्देशीय किंवा परदेशीय स्थानांतर विमा हक्क इत्यादी.

6. नुकसान तपासणी आणि विमा हक्क प्रदान

विमा हक्क तपासणी ही प्रक्रिया म्हणजे विमाधारकांचे झालेले नुकसान विमा आश्वासित संकटामुळे झाले आहे का आणि त्यात कोणत्याही हमीपत्राचा भंग होत नाही ना हे निश्चित करणे.

प्रामाणिकपणा आणि समानता या गोष्टींच्या आधारावर विमा हक्क प्रदान केले पाहिजेत. एखाद्या साधारण विमा कंपनीसाठी विमा हक्क गतीने प्रदान केले जाणे हा त्यांच्या कार्यक्षमतेचा मापदंड मानला जातो. प्रत्येक कंपनीच्या विमा हक्क प्रक्रियेसाठी किती वेळ लागावा यासंबंधी मार्गदर्शक सूचना असतात, ज्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाळाव्या लागतात.

याला साधारणपणे "टर्नअराउंड टाईम" (TAT) असे म्हणतात. काही विमाकर्ते विमा हक्काची स्थिती ऑनलाईन पाहण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देतात. काही साधारण विमा कंपन्या विमा हक्कांवर गतीने प्रक्रिया करता यावी म्हणून विमा हक्क केंद्र उभे करतात.

विमा हक्कांबाबत महत्वाचे पैलू

- i. यातील पहिला पैलू आहे की नुकसान पॉलिसीच्या कक्षेतील आहे का? जवळच्या कारणाचा कायद्याचा सिद्धांत, नुकसान विमा आश्वासित संकटामुळे घडले आहे की बहिष्कृत संकटामुळे घडले आहे हे ठरवण्यासाठी मार्गदर्शन देतो. नुकसान हे पॉलिसीच्या कक्षेतील आहे याच्या पुराव्याचे ओझे विमाधारकावर असते. असे असले तरी, जर नुकसान बहिष्कृत संकटामुळे घडले असेल तर त्याच्या सिद्ध करण्याची जबाबदारी विमाकार्यावर असते.
- ii. दुसरा पैलू आहे की विमाधारकाकडून पॉलिसीच्या अटी, विशेषतः ज्या 'देयता' पूर्व अटी असतात त्यांचे पालन केले गेले आहे.
- iii. तिसरा पैलू असतो हमीपत्राच्या पालनाविषयी. सर्वेक्षणाचा अहवाल हे सांगतो की हमीपत्रातील अटी पालन केल्या गेल्या आहेत की नाही.
- iv. चौथा पैलू, पॉलिसी चालू असताना, प्रस्तावकाने दर्शवलेल्या सर्वोच्च चांगुलपणाशी संबंधित आहे.
- v. नुकसान घडले असता, विमाधारकाने अशा प्रकारे वागले पाहिजे की जणू त्याने विमा केलेला नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, कमीतकमी नुकसान व्हावे म्हणून त्याने पावले उचलायला पाहिजेत.
- vi. सहावा पैलू आहे देय रक्कम निश्चित करण्यासंबंधी. नुकसानीची देय रक्कम विमा आश्वासित रकमेशी संबंधित असते. असे असले तरी, देय रक्कम खालील गोष्टींवर अवलंबून असेल:
 - ✓ हानी झालेल्या मालमत्तेमधील विमाधारकाचा विमा करण्या योग्य स्वारस्याचे प्रमाण
 - ✓ पुनर्वापर करण्यायोग्य/ वाचवता आलेल्या/वाचलेल्या मालाचे मूल्य
 - ✓ अवनत विम्याचे तत्व लागू करणे
 - ✓ योगदान आणि प्रतिस्थापनाच्या अटी लागू करणे

a) विमा हक्कांचे प्रकार

विमा पॉलिसी मध्ये ज्याप्रकारचे विमा हक्क हाताळले जातात त्यांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत:

i. प्रमाण विमा हक्क

याप्रकारचे विमा हक्क पॉलिसीच्या अटी आणि स्थिती मध्ये स्पष्टपणे बसतात. विमा आश्वासित रक्कम आणि व्याप्ती आणि विम्याच्या विविध वर्गांसाठी घालून दिलेल्या भरपाईच्या पद्धती लक्षात घेऊन विमा हक्काचे निर्धारण केले जाते.

विमा हक्काची देय रक्कम ठरवताना, नुकसानीच्या वेळी असणारे मूल्य, विमा करण्या योग्य स्वारस्य, नुकसान वाचण्याची शक्यता, मिळकतीमधील नुकसान, वापराचे नुकसान, घसारा, पुनर्बदलाचे मूल्य अशा पॉलिसीच्या विविध घटकांना विचारात घेतले जाते.

ii. अप्रमाणित विमा हक्क

या प्रकारच्या विमा हक्कांमध्ये अटींचा किंवा हमीपत्राचा भंग विमाधारकाद्वारे झालेला असू शकतो. या विमा हक्कांचे प्रदान साधारण विमा कंपन्यांनी तयार केलेले नियम आणि विनियम लक्षात घेऊन केले जाते.

iii. सरासरीची अट किंवा सरासरीचे विधान

काही पॉलिसीमध्ये अशी अट असते की, ज्याला अवनत विमा म्हणतात अशा प्रकारे विमाधारकाने त्याची मालमत्ता तिच्या प्रत्यक्ष मुल्यापेक्षा कमी मुल्यासाठी आश्वासित केली असेल, तर विमा कंपनी त्याला दण्ड करते. विमा हक्काच्या प्रसंगात विमाधारकाला त्याने ज्याप्रमाणात प्रत्यक्ष मूल्यापेक्षा कमी रक्कमेचा अवनत विमा केला असेल त्याप्रमाणात प्रत्यक्ष नुकसानाच्यापेक्षा कमी रक्कम दिली जाते.

iv. अस्मानी संकट – अनर्थकारी नुकसान

वादळ, चक्रीवादळ, पूर, आणि भूकंप यासारखी नैसर्गिक संकटे यांना अस्मानी संकटे असे म्हणतात. हे संकटे ज्या प्रदेशात येतात तेथे विमाकार्याच्या असंख्य पॉलिसीच्याबाबतीत न्कासन होते.

अशा प्रचंड आणि अनर्थकारी नुकसानी मध्ये, सर्वेक्षकाला नुकसानीच्या ठिकाणी तातडीने जाऊन, लवकर निर्धारण करायला सांगण्यात येते आणि नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जायला सांगण्यात येते. त्याचवेळी, विशेषतः जेव्हा नुकसानीची रक्कम खूप मोठी असते, विमाकर्त्याचे अधिकारी नुकसानीच्या ठिकाणाला भेट देतात. या भेटीचा उद्देश झालेल्या नुकसानीचे स्वरूप आणि प्रमाण यांची त्याच ठिकाणी ताबडतोब कल्पना यावी हा या भेटीचा उद्देश असतो.

सर्वेक्षकांना निर्धारणेसंदर्भात जर काही अडचणींना सामोरे जावे लागले तर ते एक प्राथमिक अहवाल सादर करतात आणि विमाकर्त्याकडून मार्गदर्शन आणि सूचना मागवतात ज्यांना अशाप्रकारे आवश्यक वाटल्यास विमाधारकांबरोबर प्रश्नांसंबंधी चर्चा करण्याची संधी दिली जाते.

v. अंशतः काही रक्कम देणे

जेव्हा दुरुस्ती आणि/किंवा पुनर्बदल दीर्घकाळ चालू असतात, अशा वेळी प्राथमिक अहवाला शिवाय अंतरिम अहवाल सादर केले जातात. अंतरिम अहवालामुळे विमाकर्त्यांना नुकसान निर्धारणातील प्रगतीची कल्पना येते. याच्यामुळे विमाधारकाकडून मागणी झाल्यास “अंशतः काही रक्कम” देण्याच्या शिफारशीचा विचार करण्यास मदत होते. नुकसान खूप प्रचंड असेल आणि निर्धारणाला वेळ लागणार असेल तर साधारणतः असे घडते.

जर विमा हक्क योग्य आहे असे लक्षात आले तर हक्क दाखल करणाऱ्याला रक्कम देण्यात येते आणि कंपनीच्या नोंदींमध्ये नोंद करण्यात येते. सह-विमाकर्ते आणि पुनर्विमाकर्ते यांच्याकडून, असल्यास, योग्य प्रकारची वसुली करण्यात येते. काही बाबतीत, ज्याला रक्कम दिली जावी अशी व्यक्ती विमाधारक असते असे नाही.

उदाहरण

आग विम्यासाठी विमा आश्वसित मालमत्ता बँकेकडे गहाण असेल तर, “मान्य बँक विधान नुसार” विमा हक्काची रक्कम बँकेला दिली जाते. त्याचप्रमाणे कर्जावर घेतलेल्या वाहनाच्या “संपूर्ण नुकसानीचे” विमा हक्क अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थेला दिले जातात.

नुकसानीच्या वेळी विमा हक्क दाखल करणाऱ्याने त्याच्या नावाने पुष्टी केलेली समुद्री विमा पॉलिसी दाखवली तर विमा हक्क त्याला दिले जातात.

b) डिस्चार्ज व्हाऊचर्स

पॉलिसी अंतर्गत सोडवणूक (डिस्चार्ज) दिल्या नंतरच विमा हक्काचे प्रदान केले जाते. दुखापतीसाठीच्या विमा हक्कासाठी डिस्चार्ज पावतीचा एक नमुना (व्यक्तिगत अपघात विमा अंतर्गत) खालील पद्धतीने शब्दांकित केलेला आहे: (कंपनी नुसार बदल होऊ शकतो)

विमा धरकाचे नाव

विमा हक्क क्रमांक

पॉलिसी क्रमांक

मला/आम्हाला दिनांक _____ रोजी/त्या आसपास झालेल्या अपघातामध्ये, मला झालेल्या दुखापतीची भरपाई म्हणून _____ रुपयांची पूर्ण आणि अंतिम रक्कम _____ या कंपनी कडून मिळाली. मी/आम्ही ही सोडवणूक पावती माझ्या/आमच्या सध्याच्या किंवा भविष्यातील होणाऱ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निर्माण होणाऱ्या विमा हक्काचे पूर्ण आणि अंतिम प्रदाना संदर्भात देत आहे.

दिनांक

(स्वाक्षरी)

तिसऱ्या बाजूच्या देयता विमा हक्काच्या बाबतीमधील सोडवणूक पावतीचे शब्द खालील प्रमाणे असतील:

मी (विमा हक्क दाखल करणाऱ्याचे नाव),

_____ चा याठिकाणी
रक्कम रुपये _____ मिळाल्याचे मान्य करतो. जी रक्कम

_____ यांचे द्वारा (विमाधारकाचे नाव) मला झालेल्या दिनांक _____ रोजीच्या
_____ येथील अपघातामध्ये झालेल्या दुखापती आणि अन्य नुकसानीबद्दल मी
त्यांच्यावर दाखल केलेल्या विमा हक्क संदर्भात मिळाली आणि मी हे मान्य करतो की अदा
केलेली रक्कम, _____ (किंवा अन्य कोणी व्यक्ती), आता किंवा नंतर
घडणारे नुकसान किंवा हानी आणि निर्देशित नुकसान उद्भवण्याच्या प्रसंगात अन्य कोणत्याही

प्रकारचे आणि तत्सम विमा हक्कांच्या संदर्भात, माझ्याद्वारे किंवा माझ्यावतीने निर्देशित आणि अन्य सर्व व्यक्तींची पूर्णपणे आणि अंतिमतः सोडवणूक केली गेली आहे

दिनांक

स्वाक्षरी

साक्षीदार

(टीप: ही शब्दरचना प्रमाण आहे असे नाही मात्र केवळ उदाहरण म्हणू दिली आहे आणि ती बदलू शकते).

c) हक्क प्रदाना नंतरची कृती

विमा हक्क प्रदान केल्यानंतर अंतर्लेखनाच्या संबंधातील केलेली कृती विमा व्यवसायाच्या वर्गीकरणानुसार बदलते.

उदाहरण

आग विमा पॉलिसी अंतर्गत विमा हक्काची अदा केलेली रक्कम ज्याप्रमाणात दिली जाते त्यातून उरलेल्या रकमेच्या प्रमाणात असलेली रक्कम विमा आश्वासित असते. असे असले तरी, त्याप्रमाणातील विमा हप्ता भरल्यास ती पुनर्स्थापित केली जाऊ शकते, जी विमा हक्काच्या देय रकमेतून वजा केली जाऊ शकते.

व्यक्तिगत अपघात विम्याच्या अंतर्गत आश्वासित विमा रक्कम अदा केली गेल्यानंतर, पॉलिसी रद्द केली जाते.

त्याचप्रमाणे, व्यक्तिगत (individual fidelity) हमी पॉलिसी अंतर्गत विमा हक्क रक्कम दिल्यानंतर पॉलिसी आपोआप समाप्त केली जाते.

d) नुकसान वाचवणे/पुनर्वापर करणे

साधारणपणे हानी झालेल्या मालमत्तेसंबंधी (Salvage) पुनर्वापराचा संबंध असतो. नुकसानीची रक्कम दिल्यानंतर वाचलेल्या साहित्यावर विमाकर्त्याची मालकी राहते.

उदाहरण

जेव्हा मोटार विमा हक्क संपूर्ण नुकसान या तत्वावर प्रदान केले जातात, तेव्हा नुकसान वाहन विमाकर्ता आपल्या ताब्यात घेतो. पुनर्वापराची बाब आग विमा आणि समुद्री विमा इत्यादी यांच्या बाबतीतही निर्माण होऊ शकते.

वाचलेल्या साहित्याची कंपनी द्वारे त्यासाठी ठरवून दिलेल्या पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. ज्यांनी नुकसानीचे निर्धारण केले आहे ते सुद्धा विल्हेवाट करण्याच्या पद्धती सांगतात.

e) वसुली

विमा हक्क प्रदान केल्यानंतर, प्रतिस्थापनाच्या हक्कानुसार, विमाकर्त्याच्या उपलब्ध हक्कानुसार, आणि लागू असणाऱ्या कायद्यानुसार, जी नुकसानीसाठी जबाबदार होती अशा तिसऱ्या बाजूकडून, नुकसान दिलेली रक्कम वसूल करू शकते. अशाप्रकारे विमाकर्ता, शिपिंग कंपनी, रेल्वे, रोड कॅरीअर्स, पोर्ट ट्रस्ट प्राधिकरण यांच्याकडून नुकसान वसूल करू शकतो.

उदाहरण

एखादा माल पोहचवला गेला नाही तर, कॅरीअर्स नुकसानीसाठी जबाबदार असतात. त्याच प्रमाणे, काही माल सुरक्षित पणे उतरला असेल पण सापडत नसेल तर पोर्ट ट्रस्ट जबाबदार असते. या उद्देशासाठी, विमा हक्क प्रदान करण्यापूर्वी, योग्यप्रकारे शिक्का मारलेले प्रतिस्थापनेचे पत्र विमा धारकाकडून घेतले जाते.

7. विमा हक्कांसंबंधी वाद

सर्वप्रकारचे प्रयत्न करूनही, नुकसानीची सूचना उशिरा आल्यामुळे किंवा ग्राहकाकडून दस्तावेज सादर न झाल्यामुळे विमा हक्क प्रदानास उशीर होणे किंवा हक्क प्रदान न होणे (नाकारला जाणे) होऊ शकते.

याशिवाय काही अगदी नेहेमीची कारणे, खालीलप्रमाणे असू शकतात:

- ✓ भौतिक सत्यस्थिती उघड न करणे

- ✓ व्याप्तीचा अभाव
- ✓ बहिष्कृत संकटांमुळे झालेले नुकसान
- ✓ पुरेशी विमा आश्वासित रक्कम नसणे
- ✓ हमिपत्राच्या अटींचा भंग
- ✓ अवनत विमा, घसारा यांच्यामुळे संख्येसबंधीचे प्रश्न

ज्यावेळी विमाधारक नुकसानीमुळे आधीच अडचणीत आलेला असतो त्यावेळी हे सारे त्याच्या दुःखात अधिकच भर घालू शकते.

या अडचणी कमी करण्यासाठी, पॉलिसीमध्येच तक्रार निवारण आणि वादविवाद हाताळण्यासंबंधी पद्धती ठरवून दिलेल्या असतात. आग आणि मालमत्ता संबंधीच्या पॉलिसी मध्ये “मध्यस्थीची” अट घातलेली असते.

a) मध्यस्थी

करारातून निर्माण होणारे वाद सोडवण्याची पद्धत म्हणजे मध्यस्थी (Arbitration). मध्यस्थी आणि सामोपचार कायदा 1996च्या तरतुदीनुसार मध्यस्थी करण्यात येते. त्या अंतर्गत एखादा करार अंमलात आणणे किंवा वाद सोडवणे याची पद्धत म्हणजे कायद्याच्या न्यायालयात जाणे. अशा कोर्ट कचेऱ्यांमुळे, बराच वेळ आणि पैसा खर्च होतो. मध्यस्थी कायदा दोन्ही बाजूंना त्यांचे कराराच्या अंतर्गत असणारे वाद अधिक अनौपचारिक आणि कमी खर्चिक आणि मध्यस्थीची खासगी प्रक्रिया करण्यास वाव देतो.

वादाच्या दोन्ही बाजूंनी स्वतःच निवडलेल्या एका किंवा अनेक मध्यस्थांकडून मध्यस्थी केली जाऊ शकते. ज्यावेळी एकच मध्यस्थ असतो त्यावेळी दोन्ही बाजूंनी त्याला मान्यता द्यावी लागते. अनेक व्यापारिक विमा पॉलिसी ज मध्ये मध्यस्थी विधान असते, ज्यात असे म्हटलेले असते की वादविवाद मध्यस्थीचा स्वीकार केला जाईल. आग आणि अन्य संकीर्ण पॉलिसीमध्ये सुद्धा मध्यस्थी विधान असते ज्यात असे सांगितले जाते की जर पॉलिसी अंतर्गत देयता कंपनीने स्वीकारली आणि किती रक्कम अदा करायची यामध्ये फरक असेल तर असा फरक मध्यस्थीसाठी पाठवला जातो. साधारणपणे मध्यस्थाचा निर्णय अंतिम आणि दोन्ही बाजूंना बंधनकारक असतो.

प्रत्येक पॉलिसी नुसार अटीचे शब्द बदलतात. ते साधारणतः खालील प्रमाणे असतात :

- i. दोन्ही बाजूंनी नियुक्त करायच्या एका मध्यस्थाच्या निर्णयासाठी, किंवा त्यांच्यामध्ये कोणताही एक मध्यस्थ नेमण्याच्या बाबतीत काही वाद निर्माण झाल्यास, दोन्ही बाजूंनी नियुक्त केलेल्या दोन मध्यस्थांच्या निर्णयासाठी वाद सोपवला जातो.
- ii. हे दोन मध्यस्थ एक पंच नियुक्त करतील, जो बैठकांची अध्यक्षता करेल. या बैठकांची पद्धत कायद्याच्या कोर्टाच्या कामकाजा सारखी असेल. प्रत्येक बाजू त्याचे म्हणणे मांडेल, आवश्यक वाटल्यास, सल्लागाराच्या मदतीने बाजू मांडेल आणि साक्षीदार तपासले जातील.
- iii. जर दोन मध्यस्थ निर्णयावर एकमत नसतील तर बाब पंचाच्या समोर सादर करण्यात येते, जो त्याचा निवाडा देतो.
- iv. मध्यस्थ/ मध्यस्थांच्या किंवा निवाडा देणाऱ्या पंचांच्या तारतम्यानुसार खर्च विभागला जातो.

देयातेच्या प्रश्ना संबंधीचे वाद कायदेशीर दावा लावून सोडवले जातात.

उदाहरण

विमाकर्त्याचे असे म्हणणे असेल की नुकसान पॉलिसी च्या अंतर्गत आश्वासित नसल्याने ते देय नाही तर ती बाब कायद्याच्या कोर्टात ठरवावी लागते. शिवाय, विमाकर्त्यांनी जर पॉलिसी निकामी झाली आहे कारण ती भौतिक सत्यस्थिती उघड न करता गैरमार्गाने मिळवली होती ('सर्वोच्च चांगुलपणा' च्या कर्तव्याचा भंग) या कारणासाठी विमा हक्क अदा करण्याचे नाकारले तर तो प्रश्न कायदेशीर दाव्याच्या माध्यमातून निकालात काढावा लागतो.

टीप: समुद्री मालाच्या पॉलिसी ज मध्ये मध्यस्थ अट नसते.

8. वाद मिटवण्याच्या अन्य यंत्रणा

आयआरडीएआय (IRDA) च्या विनियमानुसार, विमाधारकाला, जर कोणत्याही कारणासाठी विमाकर्त्याच्या सेवेबाबत असमाधानी असेल तर उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणे बाबत सर्व पॉलिसीमध्ये उल्लेख असला पाहिजे.

व्यक्तिगत विमा व्यवसायाच्या संबंधित विमा हक्कांच्या बाबतीत, असमाधानी विमाधारक लोकापालाकडे जाऊ शकतो, ज्याच्या कार्यालयाचे तपशील पॉलिसी मध्ये पुरवलेले असतात.

स्वयं चाचणी 1

खालील पैकी कोणता उपक्रम विमा हक्काचे व्यावसायिक रीतीने प्रदान या प्रकारात मोडत नाही.?

- I. नुकसानीचे करणासंबंधी माहिती विचारणे
- II. पूर्वग्रह ठेवून विमा हक्का कडे पाहणे
- III. विमा आश्वासित संकटामुळे च नुकसान झाले आहे याची खात्री करून घेणे
- IV. विमा हक्काच्या अंतर्गत रक्कम निश्चित करणे

स्वयं चाचणी 2

राजला कारचा अपघात झाला आहे. त्याची कार, मोटार विमा पॉलिसी अंतर्गत आश्वासित आहे. राजसाठी खालीलपैकी कोणती गोष्ट करणे सर्वात योग्य होईल?

- I. शक्य तितक्या लवकर विमाकर्त्याला नुकसानी संबंधी सुचना देणे
- II. विमा नवीकरण करताना विमाकर्त्याला कळवणे
- III. कारचे अधिक नुकसान करावे ज्यामुळे जास्त भरपाई मिळेल
- IV. नुकसानीकडे दुर्लक्ष करणे

स्वयं चाचणी 3

विमा हक्क अन्वेषण आणि विमा हक्क निर्धारण यांची तुलना करा.

- I. विमा हक्क अन्वेषण आणि विमा हक्क निर्धारण दोन्ही सारखेच आहेत
- II. अन्वेषण विमा हक्काचा वैधपणा तपासते तर नुकसानीचे कारण आणि प्रमाण यांच्याशी निर्धारण अधिक संबंधित असते.
- III. निर्धारण विमा हक्काचा वैधपणा निश्चित करते तर नुकसानीचे कारण आणि प्रमाण यांच्याशी अन्वेषण अधिक संबंधित असते.
- IV. विमा हक्क अदा करण्यापूर्वी अन्वेषण केले जाते तर विमा हक्क अदा केल्यानंतर निर्धारण केले जाते

स्वयं चाचणी 4

सर्वेक्षकांसाठी परवाना देणारे प्राधिकरण कोणते?

- I. सर्व्हेअर असोसिएशन ऑफ इंडिया
- II. सर्व्हेअर रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथोरिटी
- III. भारतीय विमा नियामक व विकास अधिकार
- IV. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया

स्वयं चाचणी 5

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा विमा हक्क तपासताना खालील पैकी कोणते दस्तावेज मागितले जाण्याची शक्यता अधिक आहे?

- I. अपमृत्युनिर्णेत्याचा अहवाल
- II. अग्नीशमन दलाचा अहवाल
- III. पोलीस अहवाल
- IV. हवामान खात्याचा अहवाल

स्वयं चाचणी 6

एखाद्या पॉलिसीच्या अंतर्गत नुकसान अदा केल्यानंतर विमाकर्ता कोणत्या तत्वानुसार विमाधारकाचे तिसऱ्या बाजूकडून वसुली करण्याचे हक्क हातात घेऊ शकतो?

- I. योगदान
- II. सोडवणूक
- III. प्रतिस्थापन
- IV. भरपाई

स्वयं चाचणी 7

एखादे नुकसान पॉलिसी अंतर्गत आश्वासित नसल्याने देय नाही असे जर विमाकर्त्याने ठरवले तर अशा बाबीसंबंधी कोण निर्णय घेते?

- I. विमाकर्त्याचा निर्णय अंतिम असतो
- II. पंच

III. मध्यस्थ

IV. कायद्याचे न्यायालय

सारांश

- a) एखाद्या विमा कंपनीसाठी उच्च व्यावसायिक मूल्यांचे पालन करून विमा हक्कांचे प्रदान करणे हे सर्वोत्तम जाहिरात समजली जाते.
- b) पॉलिसीमधील अटी हे सांगतात की विमाकर्त्याला नुकसानीसंबंधी ताबडतोब कळवले जावे.
- c) विमा हक्क रक्कम लहान असेल तर, विमाकर्त्याच्या अधिकाऱ्या द्वारे नुकसानीचे कारण आणि प्रमाण ठरवण्यासाठी अन्वेषण केले जाते. मात्र अन्य विमा हक्कांसाठी अन्वेषणाचे काम नुकसान निर्धारणामधील तज्ञ असलेल्या स्वतंत्र परवानाधारक व्यावसायिक सर्वेक्षकांकडून केले जाते.
- d) साधारणपणे विमा हक्क फॉर्म्स नुकसानीच्या प्रसंगाची सर्व प्रकारची माहिती मिळवण्यासाठी, जसे, नुकसानीची तारीख, वेळ, नुकसानीचे कारण, नुकसानीचे प्रमाण इत्यादी मिळवण्यासाठी तयार केलेले असतात.
- e) विमा हक्क निर्धारण ही या प्रक्रिये मध्ये विमाधारकाचे झालेले नुकसान विमा आश्वासित संकटामुळेच झालेले आहे च्यासाठी तेथे हमीचा कोणताही भंग झालेला नाही हे ठरवले जाते. नुकसानाचे प्रमाण इन्शुरर व्यक्ती आणि विमा कंपनी पॉलिसी अंतर्गत ग्रस्त असते.
- f) विमा हक्काचे प्रदान पॉलिसी अंतर्गत सोडवणूक मिळाल्या नंतरच केले जाते.
- g) मध्यस्थी म्हणजे करारामधून निर्माण होणारे वाद मिटवण्याची एक पद्धत आहे.

महत्वाच्या संज्ञा

- a) नुकसानीची सूचना
- b) अन्वेषण आणि निर्धारण
- c) सर्वेक्षक आणि नुकसान निर्धारक
- d) विमा हक्क फॉर्म्स
- e) समायोजन आणि प्रदान

f) विमा हक्क प्रदानातील वाद

g) मध्यस्थी

स्वयं चाचणीची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे ॥.

व्यावसायिक रीतीने विमा हक्क प्रदाना मध्ये पुर्वाग्रहांसह विमा हक्काकडे पाहणे अंतर्भूत नाही.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे I.

विमा हक्काची सूचना शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असते.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे ॥.

अन्वेषण विमा हक्काची वैधता ठरवण्याचा प्रयत्न करते तर निर्धारण नुकसानीचे कारण आणि प्रमाण यांच्याशी संबंधित असते.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे III.

आयआरडीएआय (IRDA) हे सर्वेक्षकांसाठी परवाना देणारे प्राधिकरण आहे.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे IV.

चक्रीवादळाच्या नुकसानीचा विमा हक्क तपासताना हवामान खात्याचा अहवाल मागवला जाण्याची शक्यता अधिक असते.

उत्तर 6

योग्य पर्याय आहे III.

प्रतिस्थापनेच्या तत्वानुसार पॉलिसी अंतर्गत अदा केलेली नुकसान भरपाई तिसऱ्या बाजूकडून वसूल करण्याचा विमाधारकाचा अधिकार विमाकर्ता आपल्या हातात घेऊ शकतो.

उत्तर 7

योग्य पर्याय आहे IV.

विमाकर्त्याने जर ठरवले की विशिष्ट नुकसान देय नाही कारण ते पॉलिसी अंतर्गत आश्वासित नाही तर अशा बाबी कायद्याच्या न्यायालयात सोडवल्या जातात.

स्वयं-परीक्षण प्रश्न

प्रश्न 1

नुकसानीची सूचना केली पाहिजे:

- I. बरोबर नुकसानीच्या वेळी
- II. 15 दिवसांनंतर
- III. शक्य तितक्या लवकर
- IV. नुकसानी नंतर केव्हाही

प्रश्न 2

नुकसानीचे अन्वेषण द्वारे केले जाते:

- I. परवाना नसलेल्या सर्वेक्षकाकडून
- II. परवानाधारक आणि पात्र सर्वेक्षकाकडून
- III. विमाधारकाच्या प्रतिनिधीकडून

IV. अभियांत्रिकी मधील पदवी असणाऱ्या कोणाही व्यक्ती कडून

प्रश्न 3

व्यक्तिगत अपघात विमा हक्कासाठी, _____ चा अहवाल आवश्यक असतो.

- I. सर्वेक्षक
- II. डॉक्टर
- III. पोलीस
- IV. अपमृत्युनिर्णेत्या

प्रश्न 4

समान किंवा च्या वरील विमा हक्कासाठी विमा कायदानुसार, स्वतंत्र सर्वेक्षक आवश्यक असतात.

- I. Rs. 40,000
- II. Rs. 15,000
- III. Rs. 20,000
- IV. Rs. 25,000

प्रश्न 5

प्रवास विमा पॉलिसी अंतर्गत देशाबाहेर निर्धारित केले जाणारे विमा हक्क द्वारे निर्धारित केले जातात:

- I. भारतीय सर्वेक्षक
- II. नुकसान झालेल्या देशातील स्थानिक सर्वेक्षक
- III. विमाकर्त्याचे कर्मचारी
- IV. पॉलिसी मध्ये नावे असलेले विमा हक्क प्रदान करणारे प्रतिनिधी

प्रश्न 6

आगीच्या विमा हक्काच्या बाबतीत, अग्निशामक दलाचा अहवाल:

- I. आवश्यक नसतो
- II. विमाधारकासाठी पर्यायी असतो
- III. आवश्यक असतो
- IV. पोलीस अहवालाचा भाग असतो

प्रश्न 7

TAT म्हणजे काय?

- I. टाईम अँड टर्न
- II. टिल ए टाईम
- III. टाईम अँड टाईड
- IV. टर्न अराउंड टाईम

प्रश्न 8

नुकसानीची रक्कम अदा केल्यानंतर, वाचलेले साहित्य यांच्या मालकीचे असते:

- I. सर्वेक्षक
- II. विमाधारक
- III. विमाकर्ता
- IV. स्थानिक अधिकारी

प्रश्न 9

मध्यस्थी म्हणजे _____ केलेली विमा हक्क प्रक्रिया.

- I. कायद्याच्या कोर्टांमध्ये
- II. सर्वेक्षकांच्या गटाने
- III. अंतर्भाव असणाऱ्या बाजूंनी निवडलेल्या मध्यस्थामार्फत/मध्यस्थांमार्फत
- IV. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्याद्वारे मध्यस्थी करून

प्रश्न 10

प्रतिस्थापनेच्या हक्कानुसार विमाकर्ते अदा केलेल्या नुकसानीची वसुली _____
कडून करू शकतात:

- I. फक्त शिपिंग कंपनीकडून
 - II. फक्त रेल्वे आणि रस्तांवरील वाहकांकडून
 - III. फक्त विमान कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट कडून
 - IV. शिपिंग कंपनी आणि रेल्वे आणि रोड कॅरीअर्स आणि विमान कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट
-

स्वयं-परीक्षणाच्या प्रश्नांची उत्तरे

उत्तर 1

योग्य पर्याय आहे III.

नुकसानीची सूचना शक्य तितक्या लवकरात लवकर दिली जावी.

उत्तर 2

योग्य पर्याय आहे II.

नुकसानीचे अन्वेषण परवानाधारक आणि पात्र सर्वेक्षकाकडून केले जाते.

उत्तर 3

योग्य पर्याय आहे II.

व्यक्तिगत अपघात विमा हक्कासाठी डॉक्टरचा अहवाल आवश्यक असतो.

उत्तर 4

योग्य पर्याय आहे III.

विमा कायदानुसार रुपये 20000 च्या समान किंवा च्या वरील विमा हक्कांसाठी स्वतंत्र सर्वेक्षक आवश्यक असतात.

उत्तर 5

योग्य पर्याय आहे IV.

प्रवास विमा पॉलिसीचे देशाबाहेर निर्धारित केले जाणारे हक्क, विमा हक्क पॉलिसी मध्ये नाव असलेल्या हक्क प्रदान करणाऱ्या प्रतिनिधी मार्फत प्रदान केले जातात.

उत्तर 6

योग्य पर्याय आहे III.

आग विम्याच्या विमा हक्काच्या बाबतीत अग्निशामक दलाचा अहवाल आवश्यक असतो.

उत्तर 7

योग्य पर्याय आहे IV.

TAT म्हणजे टर्न अराउंड टाईम.

उत्तर 8

योग्य पर्याय आहे III.

नुकसानीची रक्कम अदा केल्यानंतर, वाचलेले साहित्य विमाकर्त्याच्या मालकीचे असते.

उत्तर 9

योग्य पर्याय आहे III.

मध्यस्थी म्हणजे अंतर्भाव असणाऱ्या बाजूंनी निवड केलेल्या मध्यस्थांमार्फत विमा हक्क प्रदान करण्याची पद्धती.

उत्तर 10

योग्य पर्याय आहे IV.

प्रतिस्थापनेच्या हक्कानुसार विमाकर्ते अदा केलेली नुकसानीची रक्कम, शिपिंग कंपनी आणि रेल्वे आणि रोड कॅरीअर्स आणि विमान कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांच्याकडून वसूल करू शकतात.

Fire Insurance Claim form

1. Name and Address of Insured:

Identification of Insured

2. Please give following details pertaining to all the policies involved in fire accident:

Policy Number	Risk Covered	Location	Sum Insured	Estimated amount of loss
---------------	--------------	----------	-------------	--------------------------

To ascertain total S.I. & contribution of each policy

(i)

(ii)

Loss should occur during the currency of policy

3. Period of Insurance:

4. Date and Time of Loss:

5. Nature and Cause of Loss

(Please describe the circumstances leading to the loss)

Proximate cause should be covered under

Contribution condition

6. Give details of insurance with any other insurance company on the risk involved in fire/accident

7. If insured is not sole owner, the nature of his/their interest in the property and details of other interests

8. Whether loss intimated to

- (1) Police
- (2) Fire Brigade

Additional documents corroborating the loss

Insured is covered to the extent of his insurable interest

9. Was any claim reported in the past on the same property during current policy period.

If so, give details regarding:

- (a) Cause
- (b) Date of incident
- (c) Claim
- (d) Policy Issuing Office
- (e) Amount of claim paid/Outstanding Rs.

Additional information for verification

I hereby declare that the particulars furnished above are true and correct to the best of my knowledge.

PLACE:

DATE:

Signature of Insured

To be filled in by Dev. Officer/Br./D.O.

Fire Claim No. _____

Branch/ D.O. Code No.	R.O. Code No.	Dev. Officer's Code No.	Agency Code No.	Premium Payment Particulars		
				Receipt No BG/ CD No	Date of Payment	Amount Rs.
